

तत्र हि निःकारणगमने प्रायश्चित्तप्रतिपादनादिति ॥ निस्सकमे
 वाङ्गुरु कङ्कवयसद्दिशो, इयवरा वए वसद्दिं ॥ जत्यपुण अन्निस्त
 कंनूपूरिति तर्हि समोसरणं ॥ पूरिति समोसरणं, अन्नासद् नि-
 स्सचेष्टसुं पि ॥ इहरा लोगववान्, सद्धान्गोय सद्धान् मित्यागमः
 ॥ पुनरनिश्राकृताजावे लोकापवादरिरक्षिपया श्राद्धश्रद्धावि-
 वर्द्धयिपया च माज्जुदेवगृहागततथाविधोऽखलसमुज्वलनेप-
 थ्यपार्श्वस्थाद्यवलोकनेनामीपां विपरिणाम इत्यगीतार्थानां वसतो
 प्रेषणेन व्याख्यानादिकृते कतिपयगीतार्थयतिपरिवृतस्य सुवि-
 द्दिताचार्यस्य निश्राकृतेऽवस्थानं प्रतिपादयन् वसतिवासमेव य-
 तीनां प्रत्युत्त. प्रतिष्ठापयति ॥

अर्थः-वळी निश्राकृत चैत्यने विषे लोकापवादी रक्षा क-
 रवानी इच्छाए अथवा श्रावकनी श्रद्धा वधारवानी इच्छाए वळी ते
 प्रकारना एटसे स्वेच्छाचारी निरंकुशने नजला वेपने धारण करताअने
 देवघरमां आवेला एवा पासथ्यादिक तेमने देखवाथो ए लोकोनी
 विपरित बुद्धि न थाय ए हेतु माटे अगीतार्थना निवासने विषे व्या-
 ख्यानने अर्थे केटलाक गीतार्थ साधुये वीटेला जे सुविदित आचार्य
 तेमनुं निश्राकृत चैत्यने विषे जे रद्देवुं तेने प्रतिपादन करतां
 साधुने वस्तीमां रद्देवुं पण चैत्यमां न रद्देवुं एम नलटुं स्यापन थायठे.

टीकाः-इतरथा इयरा वए वसद्दि मित्यस्यांतर्गुमात्रतापनेः॥
 तेदेवंनिस्सकमेत्यादिना चैत्यवासं सिसाधयिपत स्तव वसतिवास
 सिद्धा यत्नेनोक्ता मायाः स्फुटमेते कोऽवाजाता इतिन्यायेन
 विपरीतमापतितमिदो आगमार्थकौशलं नवतः ॥

अर्थः—केम जे जो एम वसतिवास सिद्ध थयोन होत ने चैत्यवास सिद्ध थयो होत तो “ इयरावए वसहिं ” एटले बी-जा वस्तीमां रहे ठे ए पदनी थंतगांठ तारे आवी परुत ते माटे निस्सरु एटले निश्चाकृत इत्यादिके करीने चैत्यवासाने सिद्ध करवाने इच्छतो एवो जे तुं, ते तारे उलंठो वसतिवास सिद्ध थयो माटे प्रयत्ने करीने वाढ्या जे अरुद ते प्रत्यक्ष कोदरा यया एवो न्याय थयो माटे तारे तो अवलुं आवी परुयुं अहो ! तारुं आगमना अर्थने जाणवानुं कहापण !

टीकाः—यदपि देउलियखरंटेत्यादिना देवकुलिकशब्दाच्चैत्यवाससाधनं तदप्यसम्यक्, यतिवेषमात्रधारिणामेव देकुलिक व्यपदेशात् ॥ एतद्गाथाविवरणे देवकुलिका देवकुलपरिपालका वेषमात्रधारिण इति व्याख्यानात् ॥

अर्थः—वळी देउलिय इत्यादिके करीने देवकुलिक शब्दार्थी चैत्यवासनी सिद्धि करी ते पण साची न करी केम जे यतिना वेष मात्रनेज धारण करनार ते देवकुलिक शब्दे करीने कहेवाय ठे, ए गाथाना विवरणेने विषे देवकुलिक शब्दनो अर्थ देवकुलने पालन करनार अने यतिवेष मात्रनेज धारण करनार एवो पुरुष ए प्रकारुं व्याख्यान कर्युं ठे. माटे

टीकाः—अतएव तेषां प्रवचनोपदेशपूर्वकपरुषज्जणानरुपा खरंटनाजिहिता ॥ आगमोक्तत्वेतु चैत्यवासस्य तेषां यथोक्तकारित्वेन सुविहितकृतखरंटनानुपपत्तेः ॥ तस्मात्पार्श्वस्थाद्यधमा-

नामेव देवकुलि ऋष्यपदेशात्, तेषांचानंततमेन कालेन दशमा-
श्र्वर्यमहिम्ना जवतेव स्वमतिकल्पित चैत्यवासाञ्चुपगमप्रति-
पादनान्नततः सुविहितानां चैत्यवातसिद्धिः

अर्थः--एज कारण माटे ते देवकुलिक प्रत्ये सिद्धांतना उप-
देश पूर्वक कठोर ज्ञापण करवा रुप खरंटना एटले तर्जन तिरस्का-
रादिक करवानुं कहुं ठे, ने जो चैत्यवास सिद्धांतमां कह्यो होत तो
शास्त्र प्रमाणे चालनार सुविहित ठे ए हेतु माटे. तेमने सुविहित
आवीने तर्जनादिक करे ठे एम कहेवुं न थात ते कारण माटे पास-
थ्यादिक जे अधमपुरुष तेमनेज देवकुलिक शब्दवते कहेवानुं ठे, ने
ते पासथ्यादिक अतिशे अनंताकाले करीने दशम आश्र्वर्यना महिमाए
तमारीज पेठे पोतानी बुद्धिये कळ्यो जे चैत्यवास तेनो अंगिकार
करवानुं प्रतिपादन करे ठे माटे सुविहितने चैत्यवास नथी. माटेतुं
चैत्यवास सिद्ध करे ठे ते खोटो ठे.

टीकाः--॥किञ्च यत्र मुनयो वसन्ति तत्रिश्राकृतं स्यात्तदा ज-
त्य साहम्मिया वहवेष्ट्याद्यागमेन यत्र चैत्यादौलिंगिनो वसन्ति
तदनायतन मित्यनायतनत्वाजिधानं विरुध्येत ॥ तस्मान्नतएवा
वसीयते साधुनिवास रहितं निश्राकृतमिति ॥

अर्थः--वळी ते कहुं हतुं जे, जे, जगाये मुनि निवास करे ठे,
ते निश्राकृत होय ए प्रकारनुं तारुं कहेवुं साचुं होय तो “ जयसा-
हम्मिया वहवे ” इत्यादि आगमे करीने जे चैत्यादिकने विषे लिंग-
धारी वसे ठे ते अनायतन कहीए ए प्रकारनुं अनायतनपणानुं क-

हेतुं ते विरुद्धं यात एतस्ते ए प्रकारं कहेतुं न घात एवुं कहेवा-
पोज निश्चय धाय ठे जे साधु निवास रहीत ठे तेज निश्चाकृत ठे.

टीकाः—एवं च चैत्यवास इदानीं तनमुनीनामुचित आगः
मोक्तत्वादिति हेतुरुक्तन्यायेना गमोक्तत्वस्यासिद्धत्वादसिद्धः ॥
यदप्युदितं मा रौत्सीत्साक्षात्सिद्धांतचैत्यवास स्तथापि गी-
तार्थाचरित्या त्सेत्स्यतीति यद्यतस्यैव च श्रीमदार्य रक्षितपा-
देरित्यादिना च्छवास सपट्टी त्वंतेन समर्थनं तदप्य संगतं ॥

अर्थः—बळी ते कसुं जे आ कालना मुनिने चैत्यवास करवों
उचित ठे, आगममां कसुं ठे ए हेतु माटे एम जे स्थापन कसुं हतुं
ते पूर्व कही देखानयो एवा न्याययी आगममां कहेवापणुं असिद्ध
थयुं, माटे ए हेतु पण असिद्ध थयो एतसे खोटो थयो आगममां
चैत्यवास करवानो कोई जगाए कसोज नयी बळी तें कसुं जे, सा-
क्षात् सिद्धांतमां चैत्यवास कसो नयी तो पण गीतार्थ पुरुषे आच-
रण कसों ठे तेयी सिद्ध थशे जे माटे आर्यरक्षित आचार्ये, इत्यादि
आरंजीने “ च्छवाससपट्टी ” त्यां सुधी चैत्यवास करवानुं समर्थन
कसुं ते पण असंगत ठे अघटतु ठे.

टीकाः—च्छवास सपट्टीत्याद्यासोपदेशस्य जगवत्प्रणीता
गमेष्वनुपलंजात् ॥ मूलागमेन विरोधाच्च ॥ तथाहि ॥ श्रीम-
दार्यरक्षितपादेषु स्वर्गगतेषु प्रागेव प्रतिवादिनिराचिकीर्षया
मथुरापुरीप्रेषितेन गोष्ठामाहिलेन जनपरंपरया गुरुणां स्वर्ग
गमनें दुर्वृत्तिकापुण्यमित्रस्य सूरिपदप्रतिष्ठा माकर्णदम्पोधुर

चेतसा जातमत्सरेण ततःसमागत्य व्याख्याक्षणे श्रीदुर्वलिका
पुष्पमित्रेण सार्वं प्रारब्धे विवादे ततोयुक्तिसिद्धांताभ्यां प्रति-
पाद्यमानेनापि मिथ्याज्जिनिवेशात्तद्वचन मनश्च्युपगच्छता
संधोद्घाटना त्निन्दवत्त्वं प्रतिपेदे इत्यजिहित मावश्यके ॥

अर्थः—जे च्चवाससएही इत्यादि हितोपदेशकतुं वचन ते
कह्युं ते तो जगवंतनां कहेलां जे आगम तेने विषे क्यांइ पण देखातुं
नथी ने मूल आगमथी ए वचन विरुद्ध ठे एटले मूल आगमनी
साथे ए वचन मलतुं नथी आवतुं ते कही देखामे ठे आर्य
रक्षित आचार्य स्वर्गमां गया पहेलुंज प्रतिशदिनुं निराकरण
करवानी इच्छाये मथुरांपुरीमां मोकट्यो जे गोष्टामाहिल तेणे लोकनी
परंपराये गुरूस्वर्गमां गया अने दुर्वलिका पुष्प मित्रने सूरिपदनी
प्रतिष्ठा आपी ए वात सांजळी गर्वे करीने उन्मत्त जेनुं चित्त ठे ने
थयो ठे अहंकार जेने एवो ते गोष्टामाहिल त्यांथी आचीने व्या-
ख्याने अक्सरे श्री दुर्वलिका पुष्पमित्रनी साथे विवाद आरंभ्यो
त्यार पठी युक्तिथी तथा सिद्धांतथी घणुं समजाव्यो पण मिथ्या-
त्वना अज्जिनिवेश थकी ते दुर्वलिका पुष्पमित्र आचार्यनुं वचन शं-
गीकार न करतां एवो ते गोष्टामाहिल संधनो उकाह करवायी
निन्दवपणाने पाम्यो एम आवश्यकजीमां कह्युं ठे.

टीकाः—तथाहि कार्यमत्र ज्ञानादिकं ॥ कङ्कानाणार्श्य मि-
तिवचनात् ॥ तस्य च खेडोनाप्यत्रानुत्सर्पणात् ॥ गीतार्थाचरि-
तत्वस्य कालमानविरोधेना पास्तत्वात् ॥ देवद्वयोपज्ञोगाशा-
तनादि जिश्च महादोषत्वेनास्य ॥ स्तोकापराधत्वानुपपत्तेः ॥

अर्थः—ते कही देखामे ठे जे अहीं कार्य ते ज्ञानादिक जाणुं केमके कार्य तो ज्ञानादिक ठेएवुं शास्त्रनुं वचन ठे, ने ते तो लेश मात्र पण अहीं प्रगट नथी ए हेतु माटे, गीतार्थनुं जे आचरित तेने कालमाननो विरोध आवे ठे. तेणे करीने दूर कर्युं माटे चैत्यवास करवामां देवद्वयनो उपजोग थाय तथा आशातना थाय तेणे करीने महा दोषनी प्राप्ति थाय ठे. माटे एने थोमा अपराधपणानी प्राप्ति नथी, एटखे घणोज अपराध एमां रह्यो ठे ॥

टीकाः—अत एव न बहुगुणत्वमिति आगमाविरुद्धाचरणान्च्युपगमे जगदप्रामाण्या संजनत्वस्या आगमविरोधेन निरस्तं चैत्यवासप्रतिषेधकागमेनैव प्रागुक्तेनास्या आगमविरोधस्य स्फुटत्वात् तद विरुद्धाया एवचास्या प्रामाण्योपगमात् ॥

अर्थः—एज कारण माटे “न बहुगुणत्वं” इत्यादि जे तें कर्णु ते तो आगमयकी अविरुद्ध आचरणानो अंगीकार न करीए तो जगवंतना वचननुं अप्रमाणिकपणानी प्राप्ति आवे पण आचरणानुं तो आगमना विराधे करीने निराकरण करवापर्णु ठे माटे पूर्वे फस्यो जे चैत्यवासना निषेधनुं, आगम वचन तेणे करीने ए आचरणाने आगम विरोधपणुं स्पष्ट ठे, माटे ते आगमधी अविरुद्ध एवोज आचरणानुं प्रमाणिकपणुं ठे.

टीकाः—युक्तं ॥ आचरणं विदु आणाविरुद्धगाचेव होई नायंतु इहंरा तित्थपरासायणति ॥

चेतसा जातमत्सरेण ततःसमागत्य व्याख्याक्षणे श्रीदुर्वलिका
पुष्पमित्रेण साखं प्रारब्धे विवादे ततोयुक्तिसिद्धांताच्यां प्रति-
पाद्यमानेनापि मिथ्याज्जिनिवेशात्तद्वचन मनश्च्युपगच्छता
संधोद्घाटना त्रिन्हवत्वं प्रतिपेदे इत्यजिहित मावश्यके ॥

अर्थः—जे च्छ्वाससपही इत्यादि हितोपदेशकतुं वचन तें
कथुं ते तो जगवंतनां कहेलां जे आगम तेने विषे क्यांइ पण देखातुं
नथी ने मूल आगमथी ए वचन विरुद्ध ठे एटले मूल आगमनी
साथे ए वचन मलतुं नथी आवतुं ते कही देखामे ठे आर्थ
रक्षित आचार्य स्वर्गमां गया पहेलुंज प्रतिवादिनुं निराकरण
करवानी इछाये मथुरांपुरीमां मोकदयो जे गोष्टामाहिल तेणे लोकनी
परंपराये गुरुस्वर्गमां गया अने दुर्वलिका पुष्प मित्रने सूरिपदनी
प्रतिष्ठा थापी ए वात सांजळी गवें करीने उन्मत्त जेनुं चित्त ठे ने
यपो ठे अहंकार जेने एवो ते गोष्टामाहिल त्यांची थावीने व्या-
ख्यानने थवसरे श्री दुर्वलिका पुष्पमित्रनी साथे विवाद आरंज्यो
स्वार पठी युक्तिथी तथा सिद्धांतथी घणुं समजाव्यो पण मिथ्या-
त्वना अज्जिनिवेदा थकी ते दुर्वलिका पुष्पमित्र आचार्यनुं वचन अं-
गीकार न करतां एवो ते गोष्टामाहिल संधनो उमाद् करवायी
निन्दवपणाने पाम्यो एम आवश्यकजीमां कथुं ठे.

टीकाः—तथादि कार्यमत्र ज्ञानादिकं ॥ कळंनाणाईय मि-
त्रिवचनात् ॥ तस्य च खेदोनाप्यग्रानुत्सर्पणात् ॥ गीतार्थाचरि-
तत्वम्य काप्रमानविरोधेना पास्तत्वान् ॥ देवइद्वयोपनोगाशा-
तनादि निश्च महादोषत्वेनास्य ॥ स्तोकापराधत्वानुपपत्तेः ॥

अर्थः—ते कही देखामे ठे जे अहीं कार्य ते ज्ञानादिक जाणवुं केमके कार्य तो ज्ञानादिक ठेएवुं शास्त्रनुं वचन ठे, ने ते तो लेश मात्र पण अहीं प्रगट नथी ए हेतु माटे, गीतार्थनुं जे आचरित तेने कालमाननो विरोध आवे ठे. तेणे करीने दूर कर्तुं माटे चैत्यवास करवामां देवद्रव्यनो उपजोग थाय तथा आशातना थाय तेणे करीने महा दोषनी प्राप्ति थाय ठे. माटे एने थोमा अपराधपणानी प्राप्ति नथी, एटले घणोज अपराध एमां रह्यो ठे ॥

टीकाः—अत एव न बहुगुणत्वमिति आगमाविरुद्धाचरणान्च्युपगमे जगदप्रामाण्या संजनत्वस्या आगमविरोधेन निरस्तं चैत्यवासप्रतिषेधकागमेनैव प्रागुक्तेनास्या आगमविरोधस्य स्फुटत्वात् तद विरुद्धाया एवचास्या प्रामाण्योपगमात् ॥

अर्थः—एज कारण माटे “न बहुगुणत्वं” इत्यादि जे तें कर्तुं ते तो आगमथकी अविरुद्ध आचरणानो अंगीकार न करीए तो जगदंतना वचननुं अप्रमाणिकपणानी प्राप्ति आवे पण आचरणानुं तो आगमना विरोधे करीने निराकरण करवापर्तुं ठे माटे पूर्वे कस्यो जे चैत्यवासना निषेधनुं, आगम वचन तेणे करीने प्र आचरणाने आगम विरोधपणुं स्पष्ट ठे, माटे ते आगमथी अविरुद्ध एवोज आचरणानुं प्रमाणिकपणुं ठे.

टीकाः—यदुक्तं ॥ आचरणा विदु आणाविरुद्धगाचेव होई नापंतु इदरा तित्थयरासायणति ॥

अने श्रावकोने थूकवा वगरेनी मनाई करवामां आवे ठे एम निश्रा-
रहित विधिप करेला वीरप्रचुना आ चैत्यालय माटे फरमान कर-
वामां आवे ठे.

इह न खलु निषेधः कस्यचि छंदनादौ,
श्रुतविधि बहुमानी त्वत्र सर्वोधिकारी;
त्रिचतुरजन दृष्ट्या चात्र चैत्यार्थं वृद्धि,
व्यय विनिमय रक्षा चैत्य कृत्यादि कार्यं

ज्ञावार्थः—इहां कोइने पण दर्शन पूजन करवा माटे ना
पारुवामां आवनार नथी; वळी सूत्रनी विधिने मान आपनार
हरकोइ माणसने इहां अधिकारी तरीके गणवामां आवडो; तेमज
आ देरासरना पैशाने त्रण चार जणानी नजर हेठे व्याजे धीरी
वधारवा, खरचवा, उथल पाथल करवा, संजाळी राखवा, तथा देरा-
सरना कामकाज करवानुं फरमाववामां आवे ठे.

आ वे श्लोकपरथी खुड्डुं जणाय ठे के तेमणे बहुज रुहापण
जरेखा नियमो त्यां कोतराव्या ठे.

आ रीते आ संघपट्टक नामनो ग्रंथ रचवामां आव्यो तथा
चीतोफुमां विधि चैत्य उजुं ययुं एटले श्री जिनवह्वजसूरिपर चैत्य-
वासिठ अतिशय गुस्से यइ पांचसो जण लाकनोठ वइ तेमने मार
मारवा तेमना मुकामे आव्या, परंतु चीतोफुना राणाए तेमने तेम
करतां अटकाव्या.

तेम ठतां जिनवह्वजसूरिप हिम्मत राखो आखो मारवाफुमां

रचेखी संदेहदो'लावली नामना ग्रंथउपर टीका रची तेमां चैत्यवा-
सिथ्योना चैत्योने न्याय पुरस्सर अनायतन ठरावी जिनवद्वजे च-
णेषा महेलने फरतो किङ्गो बांध्यो.

आ रीते पेहेला जिनेश्वरसूरि के जेश्योए सं. १००४ मां चैत्य-
वासिथ्योने पेहेल प्रथम हराव्या त्यारथी मांमीने तेमना वंशना
आचार्योए ठेठ सं. १४६६ लगी तेमनो पराजय करवो चाहु राख्यो.
आथी करीने मारवारुमां सघळा स्थळे तेमनी जरुमुळ उखनी
गइ अने वसतिवासीथ्योनों विजयरुंको वाग्यो.

आणीमेर गुजरातमां तो मुळथी ज तेमनुं जोर कमती हतुं
उतां मुनिचंद्रसूरिए तेमने सज्जर रीते ऊखेरुवा मांरुया हता अने
त्यार केने पुनमिया गडना आचार्यो उठया, बीजी तरफ आंच-
ळिक उठया, त्रीजा आगमिक उठया अने तेमना केने तथा सोम-
सुंदरसूरिना शिष्य मुनिसुंदरसूरिए वाकी रहेला चैत्यवासिथ्योने
पुरती. रीते पायमाळ करी आखी गुजरात, तथा सौराष्ट्र, अने मा-
ळवामां वसतिवासि मुनिथ्योनों विजयनाद वगाड्यो.

आ रीते विक्रमनी पंदरमी सदीना आखेर चैत्यवासनुं जोर
तूट्युं, अने फरीने वसतिवासिथ्योनी मान्यतावधी. एम वीरप्रज्जुना
निर्वाणथी एक हजार वर्ष वीत्या वाद जोर पर चनेखो चैत्यवास
खगज्जग एक हजार वर्ष लगी चालीने पाठो सदंतर बंध पड्यो
तेनी हिमायतमां रचायली नियमोनी उपनिपदो गुम थई अने
फरीने, निरर्थप्रवचन विकाशमान थवा लाग्यो.

परंतु काळनो महिमा विचित्र ठेपटळे के जे आचार्योए कमर

ज्ञावार्थः—जाग्यशाळी जनोने ज विधिनो योग मळे ठे माटे विधिपद्धना सेवनारने हमेशां धन्यवाद देवो घटेठे. तेमज विधिने बहुनान देनार तथा ठेवटे विधिपद्धने दोष नहि देनारने पण धन्यवाद देवो घटित ठे.

आ कारणथी आज काळमां पण फरीने प्रमादरूप अंधकारनुं जोर वध्युं ठे एटले तेमां प्रकाश आपनार संघपट्टक, संदेहदो'लावळी, तथा पष्टिशतक जेवा ग्रंथोनी टीकाथोनां गुजराती ज्ञापांतरो वाहेर पाकी लोकोने फरीने जाग्यतिमां लाववानी जरूर उची थई ठे.

ते जरूरने पूरी पाकवा थोमा वर्षपर विधिमागना पद्धनी हिमायतमां तत्पर थएला थने सत्यप्ररूपकरूप पदने धारण करनार मुनिराजश्री बुटेरावजी महाराजना परमजक्त श्रीयुत शांतिसागरजी महाराजे पोताना फूरसदना वखतमां संघपट्टकनी टीकानुं ज्ञापांतर तैयार कर्युं हतुं. तेज ज्ञापांतर हाल थमे मूल पाठ साथे कायम राखीने जेम रचेळुं तेम ठपाव्युं ठे.

आ ज्ञापांतरनी ज्ञापा हालनी ज्ञापा पद्धतिने बंधवेस्ती थाय तेवी नथी तेमज तेमां प्रमाण तरीके थपायला पाठनो पण घणा स्थळे संपूर्ण थर्थ थापवामां नथी थाव्यो तथा वीजी पण केटलीक खामीउं हशे ज, केमके तेमनो ए प्रथम प्रयास ज हतो, ठतां तेमनी कृतिमां तेमना हृदयनी केवी सरळता थने उच्चता हती ते जेवी स्पष्ट जणाय, ठे तेवी ज्ञापांतर फेरवी नाख्याथी नहि जणाय ए कारणे थनुसरी थमे तेमां कंइ फेरफार नहि करतां हाल जेम हतुं

तेम कायम राख्युं ठे. उतां वीजी आचृत्ति कद्धानवानो प्रसंग आव-
शे तो वर्तमान ज्ञापार्शेखीने अनुसरतुं ज्ञापान्तर ठपाववानो ज अ-
मारो इरादो ठे.

टीकाना मूलपाठने तथा ज्ञापान्तरने अमे अमारायी वने तेद-
लो प्रयास लइ शुद्ध करावी ठपाव्यां ठे, उतां तेमां अखल प्रतनी
अशुद्धिना कारणे तथा पुफ तपाशनारनी नजर चूकना कारणे जे
कंडू जूलो रहीं ठे ते माटे सुद्ध वाचकोने विनंति करवामां आवे ठे
के तेमणे ते वावत अमारापर कृमा करीने ते सुधारी वांचवी. कार-
ण के आ अमारी प्रथमाचृत्ति ठे एटखे तेमां अवश्य नूख चूक रहे.
माटे ते दरगुजर करी सुद्ध वांचको आ पुस्तक वांचो तेमांयो सार
ग्रहण करी विधिमार्गना रागी यइ सद्गुणो तरफ आकर्षित यशे तो
अमे अमारो प्रयास सफळ थयो गणीशुं.

आजकाल लोकोनी दृष्टि रास वगेरे कथानिक ग्रंथो उपर व-
धती दोने ठे, पण खरी रीते तो आवा चावुक समान पुस्तको वां-
चवामां ज वधु फायदो मळे ठे. केमके कहेवत ठे के “कमवे उंसरु
विन पिए मिटे न तनको ताप” माटे प्रमादरूप तावने उतारवा
खातर आवा कडुकौपधसमान उतां परिणामे तावने दूर करी आ-
रोग्यता आपनार उत्तम ग्रंथो दरेक जणे अवश्य वांचवा तथा वि-
चारवा जोइये.

तेमां पण मुख्यत्वे करीने आजकालना यतिओ तथा मुनि-
ओए तो खास व्याख्यानमां ज आवा ग्रंथो वांचीने जोळा लोकोने
सीधे मार्गे दोरवा जोइये.

वळी संस्कृतज्ञापानी शैलीथी तदन थज्राण रहेता केटला-
 एक हुंडकमार्गी जनो परमार्थ तपास्या वगर थ्यांखो वंध राखीने
 एम सखता रहे ठे के संघपट्टकमां जिनवल्लजसूरिए जिनप्रतिमा
 मानवानी ना पानी ठे, तो तेमणे जरा धीरज राखीने थ्या पुस्तक
 एकवार आयोपांत वांचो जवुं जोश्ये के जेथी तेमने पक्की खातरी
 यशे के जिनवल्लजसूरिए जिनप्रतिमा तथा जिनचैत्यने तो रुगळे
 ने पगळे स्थापित कर्यां ठे, वाकी फक्त तेथोए चैत्यमां यतिग्रोए
 बास न करवो ए बावतनो ज पोकार करेल ठे.

आ रीते थ्या पुस्तक एकंदरे दिगंबर, श्वेतांबर, तथा हुंडक ए
 श्रणे पद्दना अनुयायिउने तथा ग्रध्यात्म मार्गिउने पण वांचवायो-
 म्य ठे एमां जराए संशय नथी.

हवे थ्या प्रस्तावना समाप्त करवा पहेलां थमारो लोकोमां चा-
 खता योकाक शब्दत्रमने जांगवानी पण खास जरूर ठे. त्यां संघ
 शब्दनो मूल अर्थ ए ठे के संघ एटले साधुउंनो समुदाय, अगर च-
 तुर्विध संघ कहेवामां थावे तो साधु, साध्वी, श्रावक थने श्रावि-
 कानो समुदाय गणाय. तेना वदले थ्याजकाल फक्त श्रावकना समु-
 दायने ज संघ कहेवामां थावे ठे. प्रथम यात्रार्थे जे संघ नीकळतो
 तेमां साधुसाध्वीथो पण साथे रहेतां एटले तेना माटे संघ शब्द
 वापरवामां कंड पण वांधो न हतो, पण हवे तो एकला श्रावकोना
 टोळाने पण संघ कहेवामां थावे ठे, ते शब्दत्रम थएल लागे ठे. माटे
 थ्या संघपट्टकमां वपरायला संघ शब्दनो अर्थ साधुसमूह थयवा च-
 तुर्विध संघ ठे एम जाणवुं.

वीजो शब्दत्रय आजकाल कछ वगेरे स्थले देराने माननार माणसने देरावासी कहेवामां आवे ठे ते ठे. देरावासी ए शब्द चैत्य-वासीनो पर्याय ठे, अने तेनो अर्थ देरामां रहेनार एवो थाय ठे; हवे आजकाल देराने माननाराठ देरामां कंइ रहेता नथी, ठतां पोताने दुंढियाथी अळगा उळखाववा माटे पोताने देरावासी तरीके उळखावे ठे एटलुंज नहि पण खुद मुंबइ जेवा शहेरमां कछी वीशा ओशवाळोए पोतानी पाठशाळाने देरावासी वीशा ओशवाळ पाठशाळा तरीके नाम आप्युं ठे ए केटलीवयो अज्ञानता ठे ! एज रीते दुंढिया श्रावको पोताने स्थानकवासो तरीके ओळखाववामां मोटुं मान समजे ठे पण ते विचाराओने पण खबर नथी के स्थानक एटले शुं ? तेमणे पोताना साधुओने उतरवानुं जे मकान बंधाळ्युं होय ठे तेने तेओ स्थानक एटले ठेकाणुं एवा नामथी उळखे ठे. कारण के ते मकानने व्याजवी रीते शुं नाम आपवुं जोश्ये ते तेमने संस्कृत ज्ञापाना अज्ञानपणार्थी मालम पन्थुं नहि तेथी तेमणे यह्याथी तेनुं स्थानक एवुं नाम आप्युं. हवे ते नाम कबूख राखीये तो पण तेमना साधुओ स्थानकवासो कहेवाय, पण श्रावको तो घरवासो ज ठे ठतां पोताने स्थानकवासो तरीके ओळखावी अज्ञानपणे मृपान्तापी थाय ठे ए पण एक आश्चर्यनी ज वातठे !

थावी रीते शब्दत्रयवी तांत्रा काले अर्थना अनर्थ थाय ठे, इतिहासना खरा मुद्दापर पाणी फरी वळे ठे, अने विद्वज्जनोमां हास्यास्पद थनुं पने ठे. माटे मुद्दजनोए धार्मिक संस्थाथोनां नाम-ताम विचार कर्मा पूर्वक ज पान्थां जोश्ये.


हवे, था प्रस्तावना पुरी करतां अमो था पुस्तकना सुइ

वाचकोने एवी विज्ञप्ति करीए ठीए के आ ग्रंथ शा उद्देशयी
 वानां आच्यो ठे ते उद्देशपर तेमणे खास नजर राखवी जोइए
 तेम नजर राखवामां आवे तोज ग्रंथकारनो आशय समजी शक
 ठे. ते उद्देश ए ठे के खरो जिनमार्ग शो ठे तेनी शोध करीने
 प्रमाणे वर्चनुं अने कदाग्रह तथा कुतर्कने दुर करी निष्कपट
 पोतायी जेटहुं धर्मकार्य घाय तेदहुं तेनी विधि साचवीने सा
 के जेथी स्वपरनुं कल्याण घाय.

आ ग्रंथ ठपावी प्रसिद्ध करवामां मने योग्य सलाह आपन
 मारा परमप्रिय मित्र शा. जमनादास घेहेखाजाइनो आ स्व
 उपकार मानवामां आवे ठे कारण के मने तेमणे तन, मन, अ
 धनयी मदद करी उपकारी कर्यो ठे. तेथी ते माटे तेमनो आ स्व
 आचार मानुं दुं.

आ पुस्तक प्रसिद्ध करवामां मारो प्रथम प्रयास ठे. ते
 कोइपण जातनी सुखचुक जोवामां आवे ते सुइ वांचको सुधा
 खेशे अने मने सुचना करवामां आवेशे तो द्वितीयावृत्तिमां सु
 धारी खइश.

खी. प्रसिद्ध कर्ता.




श्री जिन वल्लभसूरिनो संक्षिप्त इतिहास.

विक्रमनी वारमी सदीनी शरुआतमां श्री अन्नयदेवसूरि नामे महाविद्वान् आचार्य थया. तेमणे स्थानांगसूत्र विगेरे नव अंगोनी टीकाउ सं. ११२० थी सं. ११२७ खगीमां रची ठे तेथी तेउ नवांगी वृत्तिकार तरीके उल्लखाय ठे. ते उपरांत तेमणे उववाइ नामना उपांगनी टीका तथा हरिभद्रसूरिकृत पंचाशकनी टीका पण रची ठे.

ते समयमां कोइ जिनेश्वर नामना चैत्यवासि यतिनो. जिनवल्लभ नामे शिष्य हतो. ते व्याकरण तथा न्याय शीखी सूत्रो वांचवा तैयार थयो. त्यारे तेना गुरुए तेने सूत्रोनुं ज्ञान मेळववा माटे अन्नयदेवसूरिना पासे मोकलाव्यो.

आ जिनवल्लभ व्याकरण अने साहित्यमां मूळधीज एवो प्रवीण थयो हतो के तेणे अन्नयदेवसूरि पासे श्रावतां काव्यो बोखीने सवाल पूढवा मांड्या. हवे अन्नयदेवसूरिए तेने खरेखरो बुद्धिशाली जोइ टुंक वखतमां सूत्रज्ञान कराव्युं. सूत्र ज्ञान यतां जिनवल्लभने जारे वैराग्यनो रंग चढ्यो पटले तेणे पोताना गुरु पासे जइ जणाव्युं के मने रजा थापो तो हुं अन्नयदेवसूरिनो शिष्य थइ उम विहार थादरुं गुरुए तेनापर कृपा करो तेने तेम करवा रजा थापी. ते उपरयी ते अन्नयदेवसूरिने उपसंपन्न थइ उमविहारी मुनि थया.

हवे अन्नयदेवसूरि स्वर्गवासी यतां तेउ तेमना पाटे विराजमान थया. आ वखते मारवारु तथा मेवारुमां चैत्यवासि षोकोनो



श्री जिन वल्लभसूरिनो संक्षिप्त इतिहास.

विक्रमनी चारमी सदीनी शरुआतमां श्री अज्ञयदेवसूरि नामे महाविद्वान् आचार्य थया. तेमणे स्थानांगसूत्र विगेरे नव अंगोनी टीकाउ सं. ११२० थी सं. ११२७ खगीमां रची ठे तेथी तेउ नवांगी वृत्तिकार तरीके उळखाय ठे. ते उपरांत तेमणे उवचाइ नामना उपांगनी टीका तथा हरिजज्ञसूरिकृत पंचाशकनी टीका पण रची ठे.

ते समयमां कोइ जिनेश्वर नामना चैत्यवासि यतिनो जिनवल्लभ नामे शिष्य हतो. ते व्याकरण तथा न्याय शीखी सूत्रो वांचवा तैयार थयो. त्यारे तेना गुरुए तेने सूत्रोनुं ज्ञान मेळववा माटे अज्ञयदेवसूरिना पासे मोकलाव्यो.

आ जिनवल्लभ व्याकरण अने साहित्यमां मूळयीज एवो प्रवीण थयो हतो के तेणे अज्ञयदेवसूरि पासे आवतां काव्यो घोखीने सवाख पूढवा मांड्या. हवे अज्ञयदेवसूरिए तेने खरेखरो बुद्धिशाळी जोइ टुंक वखतमां सूत्रज्ञान कराव्युं. सूत्र ज्ञान यतां जिनवल्लभने जारे वैराग्यनो रंग चढ्यो पटखे तेणे पोताना गुरु पासे जइ जणाव्युं के मने रजा थापो तो हुं अज्ञयदेवसूरिनो शिष्य थइ उग्र विद्वार थादहं. गुरुए तेनापर कृपा करो तेने तेम करवा रजा थापी. ते उपरयी ते अज्ञयदेवसूरिने उपसंपन्न थइ उग्रविद्वारी मुनि थया.

हवे अज्ञयदेवसूरि स्वर्गवासी यतां तेउ तेमना पाटे विराजमान थया. था वखते नारवारु तथा मेवाकामां चैत्यवासि लोकने



श्री जिन वल्लभसूरिनो संक्षिप्त इतिहास.

विक्रमनी वारमी सदीनी शरुथातमां श्री अज्ञयदेवसूरिनां महाविद्वान् आचार्य थया. तेमणे स्थानांगसूत्र विगेरे नव थंगोन टीकाउ सं. ११२० थी सं. ११२७ खगीमां रची ठे तेथी तेउ नवांग वृत्तिकार तरीके उळखाय ठे. ते उपरांत तेमणे उववाइ नामना उ पांगनी टीका तथा हरिजसूरिकृत पंचाशकनी टीका पण रची ते

ते समयमां कोइ जिनेश्वर नामना चैत्यवासि यतिनो जि नवल्लभ नामे शिष्य हतो. ते व्याकरण तथा न्याय शीखी सूत्र वांचवा तैयार थयो. त्यारे तेना गुरुए तेने सूत्रोनुं ज्ञान मेळयव माटे अज्ञयदेवसूरिना पासो मोकलाव्यो.

आ जिनवल्लभ व्याकरण थने साहित्यमां मूळधीज एवो प्र वीण थयो हतो के तेणे अज्ञयदेवसूरि पासो श्रावतां काव्यो योखीन सवाल पुठवा मांड्या. हवे अज्ञयदेवसूरिए तेने खरेखरो बुद्धिशार्द जोइ टुंक वखतमां सूत्रज्ञान कराव्युं. सूत्र ज्ञान यतां जिनवल्लभने ज्ञान वैराग्यनो रंग चळ्यो पटले तेणे पोताना गुरु पासो जइ जणाव्युं के मन रजा थाणो तो हुं अज्ञयदेवसूरिनो शिष्य घइ उम विदार थादरुं गुरुए तेनापर कृपा करो तेने तेम करया रजा थापी. ते उपरथी ते अज्ञयदेवसूरिने उपसंपन्न थइ उमविहारी मुनि यया.

हवे अज्ञयदेवसूरि स्वर्गवासी यतां तेउ तेमना पाटे धिराज मान यया. था पखते मारचारु तथा मेवाकमां चैत्यवासि सोस्मेनो

एटखो जोरदोर चालु हतो के तेउ सूत्र विरुद्ध आचारने सूत्र सिद्ध तरीके जोळा : लोकोने समजावी धमधोकारपणे जैनमार्गयी उलटुं आचरण चलाववा लाग्या हता. तेथो एटखा गर्विष्ट वन्या हता के साचुं : कहेनारने लाकनीथो मारवा तैयार थता हता. एथी तेमना सामे माथुं उचकवाने कोझनी हिम्मत चाखती नहि.

आवो मामलो जोझे आ जिनवह्वजसूरिना हृदयमां जोळा लोकोना उपर करुणा पेदा थइ. तेथो : मूळथीज जारे हिम्मतवान्, वैराग्यवान् थने थने महा विद्वान् हता एटखे तेमणे पोताना मन-मां उराव कर्यो के गमे तो जीव जाय तो तेवा जोखमे पण मारे आ कुमार्ग तोरुवा मथवुं. आ उरावने अनुसरी तेमणे चीतोरुमां जझे चैत्यवासिथोनी सामे पोकार उठाव्यो. तेमनो सत्य उपदेश सांजळी त्यांना समजु आवको तेमना रागी थया. ते जोझे आजु-वाजुना चैत्यवासिथोने जय पेठो के आ माणस एवी सत्तावाळो ठे के एने वूटो मेलीशुं तो आपणी मोनेवेहेले जरु उखेनी नांखशे. तेपरथी चीतोरुमां पांचसो चैत्यवासि यतिथो एकठा थइ लाकनी-थो खेझे जिनवह्वजने मारी नांखवा तैयार थया, पण त्यांना रागी आवकोए ते वावत चीतोरुना राणाने चेतावंतां राणाए तेम करतां तेमने थंडकाव्या.

आ तकरार उपरथी चीतोरुना विधिमां रागी आवकोए पोताना माटे त्यां खास नवुं मंदिर वंधाव्युं थने तेमां जिनवह्वज-सूरिना हाथे वीरप्रजुनी प्रतिष्ठा करावी.

आवी रीते जिनवह्वजसूरिए मारवारुमां गमे गमे खरा

मार्गानो उद्घोष चाबु कर्यो. ते साथे तेमणे संघपट्टक नामे चाळीश काव्यनो ग्रंथ तथा धर्मशिक्षा नामे चुमाळीश काव्यनो वीजो ग्रंथ रचीने ते वे ग्रंथ चीतोरुना मंदिरमां शिळापर कोतरावी कायम कर्या. ए शिवाय तेमणे छादशकुलक एटखे वार कुलको रच्यां तथा आगमिकवस्तुविचार तथा सूदमार्थविचार नामे वे कर्मग्रंथना उत्तम ग्रंथ रचेखा ठे. ते वे ग्रंथोपर तेमना पठी थएखा मखयगिरि वगेरे धुरंधर आचार्योए टीकाउ रची जिनवल्लभसूरिनी रुनी रीते कांति गाइ ठे. वळी तेमणे संस्कृत सरखी प्राकृतजापामां जावारिवारण नामनुं वीरप्रभुनुं स्त्रोत्र रची पोतानी अद्भुत काव्यशक्ति जगजा-हेर करी ठे.

जिनवल्लभसूरिना था महा पराक्रमयीज चैत्यवासिठनुं जोर तूटयुं ठे ते वात ध्यानमां राखीने सर्वे गडवाळा तेमने अंतःकरणयी धन्यवाद थापे ठे.

खरेखर थावा महापुरुषनां थापणे जेटखां यखाण करीये ते-टखां थोभां ठे. केमके एवा हिम्मत वहाडुर माणसो था जगत्मां बहु विरसाज जन्मे ठे.

था जिनवल्लभसूरि क्यारे थाचार्यपदारुढ थया अने क्यारे स्वर्गवासी थया तेनी अमने शाससंवतनी चोक्त माहिती मासम नथी तोपण तेमना गुरु अजयदेवसूरिए सं. १११० मां टीकाउ रची तैयार करी एटखे तेपरयी थापणे एटखी अटकळ थांधी शकीये ठीये के तेमना शिष्य था. जिनवल्लभसूरिनी वारपी सबीना मध्यमां गाजता वाजता होवा जोइये.





॥ श्री वीतरागाय नमः ॥

॥ श्री मंघपदकः ॥ ❀

तत्रः समं
लोकश्रियः ।
स्या
स वीरोजिनः ॥ १ ॥

तामां चारे दिशाने विपे
सर्वेनी रक्षा करो, ते मू-
ताना ज्ञागथी सुंदर दीर्घ
। समुद्ररूपी तरंगने विपे
त्रे एवी चार मूर्तिउ जणाय
ठे, जेम जयोपमादी चार
न पामे एवाज कारणपी
र मूर्तिउ साथे धारण करी

मार्थसारागिरः
साममघणीः ॥
ध्रीः पवनु
ःःःःतद्विपसया ॥ २ ॥

१०३
प्राप्यासंगरेभू

अर्थः—टीकाकार कहे ठे के मारा सुंदर गुरु जे श्री वि
 वल्लभसूरी तेमनी घणा सूक्ष्म अर्थवाळी ने प्रधान एवी आ
 रूपी वाणी ते कयां ? ने खेद पामनार मंदबुद्धि पुरुषमां थयेस
 एवो हुं ते कयां ? जे तेमना ग्रंथनी टीका करवाने समर्थ चाउं
 ते उपर दृष्टांत अलंकार कहे ठे जेम मोटा संग्राममां, जेणें शत्रुना
 मदनोन्मत्त हाथीना दांत, पोताना हाथरूपी थंज वने चुरा कर्पा ठे,
 एवा शूरवीर पुरुषने पामवा योग्य, जे जयलक्ष्मी ते नपुंसक पुरुषने
 कयांची मळे ? अर्थात् नहींज मळे. ते नपुंसक पुरुष केवो ठे ? तोंके
 ते जय लक्ष्मीने पामवानी श्याए संग्रामना मस्तक उपर निक्षय
 करी रसो ठे एवो. ॥ २ ॥

तथापि तस्यैव पदप्रसादः कल्पियति जाक् मम निर्विवादः ॥
 किमंग पंगो जेवनांगणस्य कल्पद्रुमः पूरयते न कामान् ॥ ३ ॥

अर्थः—तों पण ते श्रीजिनवल्लभसूरिना चरणनो प्रसाद
 नाग उपर ठे, तों शीघ्र फळीभूत यशे तेमां कांइ विवाद (संशय)
 नपी. ते उपर दृष्टांत कहे ठे.—जे शरीरे पांगळो ठे. तेना घरना
 थांगपा थागळ रवेवो कल्पद्रुम थुं तेना मनोरथ नहीं पूरे ? थ-
 मात् पूरने न. तेम मंदबुद्धिवाळो हुं पण ते गुरुना प्रतापथी टी-
 का करीस. ॥ ३ ॥

टीकाः—इह हि सदृशां पदार्यसार्थप्रकटनपटीयमि समूह-
 चंपद्विनितिशेषं शेषं निर्वाणचरमशिवरीशिवर मधिरुदं
 मवनि नास्वनि श्रीमहावीरे ॥

अर्थः—आ उंचने विंय ममकितदृष्टियाळाने नय नलादि
 नो मनुद शगट करी उंचावामां अर्थि

मांथी नाश कर्या ठे समस्त दोष जेणे एवा जगवान महावीररूपी सूर्य निर्वाणरूप चरम शिखरिना शिखर उपर गये ठे एटके महावीर स्वामी मोरु पामे ठेते.

टीकाः—तदनु उःपमासमयज्ञविष्णुदशमाश्वर्यमहादोषांध-
कारोदयात्तनिमान मासादयति जिनराजमार्गं ॥

अर्थः—त्यार पठी दुःखमा समयने विपे धतुं जे दशमुं अ-
संयति पूजा रूपी आश्वर्य ते रूपी महारात्रीना अंधकारना उदयथी
जिनराजनो मार्ग अतिशे हानि पामे ठेते.

टीकाः—मंदायमानेषु सदृष्टिषु सात्विकेषु सत्त्वेषु प्रोज्जृन्-
माणेषु सदालोकवाह्येषु तामसेषु ॥

अर्थः—समकित दृष्टि सात्विक प्राणी मंद धये ठेते, अने सारी
दृष्टि थकी रहित तमोगुणी प्राणी अतिशे उदय पामे ठेते.

टीकाः—निरंकुशमत्तमतंगजव्यथेष्टं गर्जत् संचरिष्णुषु
प्रमादमदिरामदावदायमानानव्यविद्यासंपत्तिषु सातशीलतया
स्वकपोलकल्पनादिद्विपकद्विपत जिनजवननिवासेषु ॥

अर्थः—बळी ते तमोगुणी अतदृष्टि प्राणी अंकुश विनाना
मदोन्मत्त हाथीनी पेठे पोतानीज इष्टा प्रमाणे चालता एवा ने प्र-
मादरूपि मदिराना केफे करीने सारी विद्यारूपि संपत्ति जेमणे खं-
रुन करी अथवा जेमनी विद्या संपत्ति नाश पामे ठे एवा तेपुरुष
सुखशीलपणे जिनजवनमां निवास करवो एवी पोतानी कपोल क-
ल्पनानी चतुराइ कर्ये ठेते.

टीका:—चौदुक्क्यवंशमुक्तामाणिक्यचारुतत्वविचारचालु
धुरीणविलासदर्गंगनृत्यत्रीत्यंगनारंजितजगज्जनसमाजश्रीदु
भराजमहाराजसन्नायां ॥

अर्थ:—चौदुक्क्य राजाना वंशमां मोतीमाणिक्य सम
शोभायमान ने तत्वविचारनी चतुराश् करवामां घणो श्रेष्ठ ने जे
सुंदर थंगने विषे नीति रूपी स्त्रीविलास करी रही ठे, तेणीए क
रीने जगतना जनसमूहने प्रसन्न करतो एवो श्री दुर्लभराज नामे
मोटो राजा तेनी सन्नाये विषे.

टीका:—अनल्पजल्पजलधिसमुच्चलदतुच्चविकल्पकह्योल-
मालाकवक्षितवह्लप्रतिवादि कोविदग्रामण्या संविन्नमुनिनिवहा-
ग्रण्या सुविहितवसति पथप्रथनरविणा वादिकेसरिणा श्रीजि-
नेश्वरसूरिणा ॥

अर्थ:—घणा वादरूपी समुच्चयी उगलता मोटा विकल्परूपी
कह्योलोनी श्रेणीये करीने घणा प्रतिवादि पंक्ति समूहना तर्कनुं
नक्षण करता एटखे प्रतिवादीने इगवता जे पंक्ति ते मध्ये श्रेष्ठने
संयोगी साधु समूहमां अग्रसर ने सुविहित पुरुषोना परघर निवा
मार्गना विस्तार करवाने अथवा शास्त्रमां कहेखो जे मुनिने त्या प्र
कारना ध्यानकमां रहेवुं इत्यादिक जे सिद्धांत मार्ग तेनो विस्तार
करवाने मर्यं समान वादि सिद्ध श्री जिनेश्वरसूरि जे तेमणे.

टीका:—अनुत्पुक्तिनि बंधुधा चेत्यवामव्यवस्थापनं प्रति
प्रतिहितेष्वपि सापत्न्यात्तने वंशान्यां तन्निबंध मजदत्सु यथाष्ठं देपु
अर्थ:—सिंगभारीए करेखा चेत्यवामनास्थापने

झांतनी युक्तिएं करी खंरुन कयुं तो पण खंपटपणार्थी तथा अ-
ज्जिनिवेशक मिथ्यात्व (कदामद्) ना उदयथी पोताना हठवादन
नहीं मृकनारा अने पोतानी इच्छा प्रमाणे वर्त्तनारा एवा ते खिंग-
धारी थये ठते.

टीका:—तत स्तुतसूत्रदेशनाविरलगरखलहरीचरीकृप्य-
माणहृदयनूमिनिहितचेतनावीज मुदमदुर्निमद्कुमहायमद्दशो-
शुप्यमाणविवेकांकुरं निरर्गल मुखकुदरनिःसरदुर्वाणी कृपाणी-
कृतधार्मिकमर्माणं श्राद्धसंघं निरीक्ष्य ॥

अर्थ:—स्वार पगी ते खिंगधारीनी उत्सूत्र देशनारूपी मोटा
हृत्वाहृत् केरनी खेहेरोए करीने; “ जेनुं हृदयरूपी पृथ्वीमां रद्देशुं
ज्ञानरूपी वीज, अतिशे खंचाइ गयुं ठे एयो तथा जेना विवेकरूपी
थंकुरा थाकरा अने माठा कदाम्दरूपी दुकाळ पन्वाथी अतिशे
सुकाया ठे एयो, तथा जेने बोले धंध नथी एवां मुखरूपी विद्मंथी
नीकळती माठीवाणीरूप तरवारे करीने धार्मिक लोकोनां मर्मस्पळ
जेणे ठेयां ठे, एयो श्रावकनो समूह थयो ते देखीने

टीका:—तदुपचिकीर्षयाहृत्पानवद्यसमप्रविद्यानितंविनीचुंषि-
तवदनताम रसः सांद्भसंवेगशास्त्रार्थरसायनपानपांतपामरसः ॥

अर्थ:—तेमनो उपकार करवानी इच्छाये, सुंदर अने निदांप
एवी समस्त विद्यारूपी स्त्रीयोये जेना मुख्य कमलने चुंपन कयुं ठे.
अर्थात् जेनां मुखकलमां सर्व विद्यायो पोतानी मेळे थारीने रद्देषी
ठे एवा, अने पणां पैराग्यवंत शास्त्रनो ज्ञापार्थ जाणवा रूप रसायन
श्रोपधनुं पान करीने कामरस पान कयों ठे एवा.

टीका:-सुविहितमुनिचक्रवालशिखामणिः सिद्धांतविप
स्तप्ररूपणमहांधकारनिकारतरणिः सुयहीतनामधेयः प्रणतप्राणि
संदोह्वितीर्ण शुभजागधेयः ॥

अर्थ:- (तथा) सुविहित मुनिना समूहमां चूनामणि स
मान, अने सिद्धांतनी श्रवळी प्ररूपणा करवारूप मोटा अंधारानो
नाश करवामां सूर्य समान, तथा सुंदर ग्रहण करवा योग्य नाम
ठे जेनुं एवा, तथा नमस्कार करनार प्राणीना समूहने शुभ जाग
आपनार अर्थात तेमनुं हित करनार एवा.

टीका:-चैत्यवासदोपज्ञासनसिद्धांताकर्णनापासितकृतचतु
र्गतिसंसारयासजिनचवनवासः ॥

अर्थ:-ने चैत्यवासना दोपने प्रकाश करनार सिद्धांतन
सांज्ञळवार्थी चार गति संसारमां भ्रमण करवारूप खेद, जेथी थाय
एयो चैत्यवास जेणे त्याग कर्यो ठे एवा.

टीका:-सर्वज्ञशासनोत्तमांगस्थानादिनवांगवृत्तिकृष्ठीमदन्न-
यदेवसूरिपादसरोजमूले यहीतचारित्रोपसंपत्तिः ॥

अर्थ:-ने जिन शासनना उत्तम अंग (मस्तक) समान
स्थानांग आदि नव अंग तेमनी वृत्ति करनार श्री अन्नयदेवसू-
रि चरण कमल समीपे जेणे चारित्र संपदा ग्रहण करी ठे एवा.

टीका:-करुणासुधातरंगिणीतरंगरंगत्स्वांतःसुविधिमार्गाव-
सनप्राङ्पद्मिशादकीर्तिकौमुदीनिपूदितदिकूसीमंतिनीवदन-
तः ॥

अर्थः—करुणारूप अमृत नदीना तरंगे करीने जेनुं मन रं-
गायुं ठे ने सुविधि मार्गने प्रकाश करवाथी प्रगट थएली निर्मल
कीर्तिरूप चंद्रकांतिये करीने नाश कर्युं ठे दिशारूपी स्त्रीयोना मुख-
नुं अंधारु जेणे एवा,

टीकाः—स्वस्योपसर्ग मच्युपगम्यापि विदुषादुरध्वविध्वंसन-
मेवा धेय मिति सत्पुरुषपदवी मदवीयसीं विदधानः समुजित-
चूरिर्जगवान् श्रीजिनवल्लजसूरिः ॥

अर्थः—अने पोताने उपसर्ग थाय तो पण जे विद्वान् होय
तेणे कुमार्गनो नाश करवो ए प्रकारनी सत्पुरुषनी रीतिनुं थालं-
वन करता एवा अने घणा कुमति लोकनो त्याग करनारा एवा स-
मर्थ जिनवल्लजसूरि जे ते.

टीकाः—मोहान्तमसध्वंसनपटिष्टसत्वथप्रकाशनगरिष्टरत्न-
दीपायमानं दुर्वास्तनाशिलासंचयकुट्टाकं श्रीसंघपट्टकाख्यं प्रकर-
णं चिकीर्षुर्निखिलप्रत्यूहं व्यूहव्यपोहायादा यमु मिष्टदेवता-
नमस्कार माविश्वकार ॥

अर्थः—मोहरूप गाढ अंधकारने नाश करवामां अतिशे च-
तुर, सन्मार्ग प्रकाश करवामां मोटा रत्नदीप समान, दुष्ट वासना
रूप शिला समूहने चुरो करनार एवा संघपट्टक नामे प्रकरणने
करवाने इष्टता सता समस्त विना समूहने नाश करवाने
अर्थे इष्ट देवता नमस्काररूप आ प्रथम काव्य प्रगट करे ठे.

॥ मूल काव्य ॥

वन्निज्वालायत्रीडं कुपयमयनधी मातु रस्तोकलोक-
 स्याये संदृश्यं नागं कमठमुनितपः स्पष्टयन् इष्ट मुच्चैः
 यःक्षरुप्यामृताब्धि विंधुरमपि किल स्वस्य सद्यःप्रपद्य॥
 प्राज्ञैः कार्यं कुमार्गस्त्वन्न मिति जगा देव देवं स्तुम
 स्तन् ॥ १ ॥

टीका-अथ संपपदक इति कः शब्दार्थः ॥

अर्थ-अथ सन् मंगलिके

अथ-संपपदक एतुं आ मंगलं नाम ते तेनो शो शब्दार्थे ते.

टीका-॥ उप्यते ॥ संपस्य ज्ञानाविगुणसामुदायरूपस्य
 एतदेव अर्थिणस्य पदकः व्याख्यापत्रं ॥ यथा राजारयः
 एतदेव अर्थिणस्य व्याख्यापत्रं प्रपद्यते जया व्याख्याया युक्ता-
 त्ति एतदेव अर्थिणस्य मिश्रणि साक्षा द्विपक्षदुःसंपसंपद-
 संज्ञाया एतदेव अर्थिणस्य व्याख्या चक्षमाणा दस्यते इति न-
 वनि नोदते ॥ ३

अर्थ-इति ज्ञानादि गुणना समुदायस्य साधु, साध्वी,
 एतदेव अर्थिणस्य पदकः व्याख्यापत्रं ॥ यथा राजारयः
 एतदेव अर्थिणस्य व्याख्यापत्रं प्रपद्यते जया व्याख्याया युक्ता-
 त्ति एतदेव अर्थिणस्य मिश्रणि साक्षा द्विपक्षदुःसंपसंपद-
 संज्ञाया एतदेव अर्थिणस्य व्याख्या चक्षमाणा दस्यते इति न-
 वनि नोदते ॥ ३

कहीशुं पवी व्यवस्था देखामी ठे, माटे संघपट्टक ए प्रकारनुं आ प्रंथनुं नाम स्थापन कर्युं ठे.

टीका-तथाप्यञ्जिधेयादिभयवैकल्या दिद मनर्थक मिति चे चन्न ॥ प्रतिपादितसंघपट्टकशब्दार्थविवेचनेन त्रयस्या प्या-
हेपात् ॥

अर्थः-तो पण अन्जिधेय एटले कहेवा योग्य वस्तु, संघं तथा प्रयोजन ए त्रण वानां कल्या विना आ प्रंथ निरर्थक थसे. एम जो आशंका धाय तो ते न करवी. केम जे संघपट्टक ए शब्दना अर्थनी विवेचना करी तेणे करीनेज ए त्रणे वस्तुनुं आकर्षण थयुं ठे माटे.

टीका-तथाहि प्रकरणाञ्जिधानार्थपर्यालोचनयो देशिक ज्ञोजनादिदोष दर्शनद्वारेण तत्परिहाररूपा व्यवस्था आ ज्ञि-
धेयेति गम्यते ॥

अर्थः-तेज देखामे ठे जे संघपट्ट ए नामनो अर्थ विचारी जोतां उदेशिकादि आदार दोष जोवा एटले पोताना निमित्ते ज्ञोजन करावी जमे ठे, इत्यादि दोष देखवाना द्वारे दोष देखीने ते दोष युक्तनो त्याग करवो ने निर्दोषनुं प्रदृश करवुं, आदि शब्दे करीने जिनप्रह् वासनो परिहार करवो इत्यादि रूप व्यवस्थां आ प्रंथमां अन्जिधेय वस्तु ठे एम जणाय ठे.

टीकाः-प्रयोजनाविनाज्ञावाद्यान्जिधेयस्य, तदाहूपेश प्रयो-
जन मप्याहितं ॥ नहि निःप्रयोजनस्य पदार्थस्या जिधानाय
सतः प्रवर्तते तत्त्वदानि प्रसंगात् ॥ .

ईत्वाजिनः ॥ सोपीह कमठ तपोडुष्टतास्पष्टनलकणासाधार
विशेषणयोगात्पार्श्वनाथ स्तं देवं स्तुमः ॥

अर्थः—कीया देवने नमस्कार करीये ठीए ? तो के ई
देव जेनी स्तुति करे ठे एया देवने ॥ दिवधातुनो स्तुति अर्थ
ठे. माटे देव शब्दनो ए प्रकारे अर्थ थयो. ते देव पण आ प्रकरणा
कने विषे इष्ट देवतापणे स्तुति करवा योग्य अरिहंत ठे. तेमां प
अहीं कमठ तापसनुं डुष्ट तप ठे ए प्रकारे लोकमां प्रगट क
देखामवारूप ठे लक्षण जेनुं एबुं असाधारण विशेषण बांध्युं ठे. तेथ
पार्श्वनाथ ठे ते अरिहंत देवनी अमो स्तुति करीए ठीए ए प्रकारे
अर्थ थयो.

टीकाः—यो जगादेव प्रतिपादयामासेव ॥ इव शब्दो त्रो-
स्पेक्षाद्योतकः ॥ किं इति ॥ इति शब्दः कर्म स्वरूप प्रतिपाद-
नार्थः तेन इति एतत् ॥ एत देवाह ॥ विधुरमपि किल स्वस्य
सद्यः प्रपय प्राज्ञैः कार्यं कुमार्गस्खलन मिति ॥

अर्थः—जे पार्श्वनाथ कहेता होयने शुं एटले प्रतिपादन क
रतां होयने शुं ॥ अहीं इव शब्द ठे ते उत्प्रेक्षासंकारने प्रकाश
करे ठे ॥ किं इति ॥ ए जगाये इति शब्द ठे तेनो कर्मना वृत्तां-
तनुं प्रतिपादन करवा रूप अर्थ ठे एटले कुमार्गनी प्रवृत्तिने बंध
करवारूप क्रिया करवी ए अर्थ ठे इति कहेतां ए प्रकारे कहेता
होयने शुं ? ते प्रकार कहे ठे. जे पोताने कष्ट थतुं होय तोपण तेनो
अंगीकार करीने निश्चे तत्काल सारा पुरुपोये कुमार्गनो उठेव करवे

टीकाः—प्राज्ञैः प्रज्ञावद्भिः कार्यं विधेयं किं कुमार्गस्खलनं
सर्वसामर्थ्येन पूर्वा पराऽविसंवादिशास्त्रविरुद्धमनिराकरणं ॥

अर्थः—युद्धिवान पुरुषो ए शुं करवुं ? तो पूर्वापर जेमां वि-
संवाद नथो एवां जे शास्त्र तेथी विरुद्ध एवो जे मत तेनो नाश
सर्व सामर्थ्ये करीने करवो अर्थात् सर्व प्रकारे कुमार्ग बंध करवो.

टीकाः—किं कृत्वा प्रपद्य स्वीकृत्य किं विधुरमपि व्यसन-
मपि ॥ अपिः संज्ञावने एतत् संज्ञावयति ॥ दुष्करमपि स्व-
वैधुर्यस्वीकरण मेकज्ञविकं ॥ सति सामर्थ्यं स्थापायशंकया कु-
पयस्खलनावधीरणं त्वनंतजंतुसंसारकारणत्वेन महतेऽनर्थायेति ॥

अर्थः—शुं करीने कुमार्गनो वेद करवो ? तो कष्टनुं पण थं-
गीकार करीने ॥ अपि शब्दनो संज्ञावनारूप अर्थ वे माटे ए वात
संज्ञवती वे जे पोतानी मेळे कष्टनुं थंगीकार करयुं ते दुष्कर वे तो
पण ते कष्ट एक जव संबंधी वे ने उती शक्तिये पोताने कष्ट यशे
एवी आशंकाये करीने कुमार्गनी स्वखलनानी उपेक्षा करवी (कु-
मार्गमां पन्नि रहेवारूप पराजय सहन करवो) तेनो अनंत जंतुने
संसार कारणपणुं घवाची मोटा अर्थ जणी वे. माटे कुमार्गनो
त्याग करी सन्मार्ग चालवुं ए चाव वे.

टीकाः—कस्य विधुरं ॥ स्वस्यात्मनः कथं सद्यस्तद्व्यात् ॥
किञ्चेत्याप्तवादे ॥ आत्ता एव माहुं रिति कस्मादेवं जगादेवेत्य-
तथाह ॥ कारुण्यमृताब्धिः कथमयंजनो मया कुमार्गपंका दु-
ष्करणीय इतिकृपापीयूषसागरो जगवान् ॥ नदिषोरानुसंसा-
मंतरेण कश्चित् स्ववैधुर्यांगीकारेण कुमार्गं प्रतिदंतीति ॥

अर्थः—कोने कष्ट घाय तो पण कुमार्गनो वेद करवो ? तो
पोताना आत्माने, तत्काळ कष्ट घाय तोपण कित्त शक्ये करीने आप्त

हितकारी पुरुषनुं वचन ठे एम सूचना करी ॥ केमजे जे हितकारी ठे तेजं आ प्रकारे कहे ठे. शा हेतु माटे ? एम कहेता होयने शुं ए प्रकारे कहुं एवी आशंका करी कहे ठे जे पार्श्वनाथजीतो कहे ठे एषाना समुद्र ठे. माटे एम विचार कयों जे मारे किया प्रकारे आशा, कुमार्गरूपी कादवथी उधरवो, ए प्रकारनी दया रूप अमृतना समुद्र जगवान ठे. साथी के लोक उपर अनुकंपा कयने बिना कोइ पण पोताने दुःख थनुं ते थंगीकार करीने कुमार्गरूपी न हणे माटे.

टीका:—किंकुर्वाण एवं जगादेवे त्यतआह् स्पष्टयन् प्रकटी कुर्वन् ॥ किं कमठ मुनितपः कमठान्निधान लौकिक तपस्विनः पंचामिरूपकष्टानुष्ठानं ॥

अर्थ:—शुं करता वता एम कहेता होयने शुं ए प्रकारे आशंका करी कहे ठे जे कमठ तापसनुं तप प्रकट करता वता, कमठ नामे लोकमां तपस्वी कहेवातो हतो तेनी पंचामि साधनरूप कष्ट क्रिया हती ते प्रसिद्ध करी.

टीका:—ननु कमठतपो लोके स्पष्टमेव किं तत्स्पष्टनेने-
त्पन्याह् ॥ दुष्टप्राणिवधमुग्धप्रतारणसाक्षपूजास्यातिकामना-
दिदोषलक्षणपुक्तं ॥

अर्थ:—तर्क करी विशेषणनुं प्रयोजन देखाने ठे जे कमठ तापसनुं तप लोकमां प्रकटन हतुं माटे तेने प्रकट कयुं एमां विशेष ? एवी आशंका करी ते तपनुं विशेषण देखाने ठे, जे एतदुष्ट ठे, एष रूप ठे, थनेक जंतुनी जेमां हिंसा ठे, अज्ञानी जेव
आहस्ते उभयाना उपाय रूप ठे, थनेक प्रकारना साक्ष तथा लोक

पूजावयुं, तथा जस थवानी इष्टा इत्यादि दोषना समूहे युक्त एतपठे ॥

टीकाः—अत्र च विशेषणे तात्पर्यं ॥ स विशेषणे हि वि-
धिनिषेधो विशेष मुप संक्रामत इतिन्यायात् ॥ तेनदुष्टत्वेनस्या-
पयन्निति दुष्टत्वमत्र तपसो विधेयम् ॥

अर्थः—अर्ही विशेषणमां तात्पर्यं ठे. विशेषणे सहित एवां
विधि वाचक ने निषेधवाचक पद ठे, ते विशेषमां मळी जाय, एटखे
विशेष्य पदमां बाध थावे त्यारे विशेष्य विशेषणमां मळी जाय, ने
विशेषणमां बाध थावे त्यारे विशेषण विशेष्यमां मळी जाय. ए प्र-
कारे न्याय शास्त्रनुं वामन कृत सूत्र ठे ते वचनना न्यायची था ज-
गाए तप विशेष्य पद ठे. “दुष्ट” ए तपनुं विशेषण ठे ते हेतु माटे
दुष्ट पणे ए तप प्रसिद्ध कर्युं ए प्रकारे दुष्टपणुं तपने थापीन घयुं.
एटखे तप पदमां दुष्ट पणुं मळीने पोतानुं मुख्य पणुं जणव्युं ॥

टीकाः—कथं दुष्टं उचै रतिशयेन किं कृत्वा स्पष्टयन् संब-
र्ष्य दर्शयित्वा कं नागं पंचाग्निपोनिमित्तज्वलितज्वलनकुं-
तर्वर्तित्वाद् दारुकोटर मध्यगं जुजंगम् ॥

अर्थः—कीये प्रकारे ए तप दुष्ट ठे, तो अतिशे दुष्ट ठे. शुं
करीने प्रगट कर्युं ? तो पंचाग्नि तप निमित्त बाढ्यो जे अग्नितो कुं-
तेमा, रहेलुं जे फाट तेना कोतरनीमध्ये रदेखो बखतो नाग देखानीने,

टीकाः—किंविशिष्ट नागं वन्दि ज्यासावसीढं ॥ निरंतरं प्र-
ज्वलन्निशिखाकवक्षितं ॥ अर्द्धदग्धमिति यावत् ॥ फ्यथमेपुरतः
कस्याः मातुर्वर्माग्निधाया महावेद्याः स्वजनन्याः ॥ न केरञ्च मा-
तुस्तथाऽस्तोकसोकस्य ओतूह्लाविमिक्षित सफज्जनतायाः

अर्थः—ते नाग केवो ठे ? तो, अग्निनी ज्वालाश्रे व्याप्त वे एटले निरंतर अतिशे वळतो जे अग्नि तेनी ज्वालाये कोळीयो करेवो एटले अरधो वळेलो एवो सर्प कयां आगळ देखामयो ! तो पोतानी माता वर्मा नामे पट्टराणीनी आगळ देखामयो ॥ एकवो मातानी आगळज देखामयो एम नहीं, त्यारे शुं ? तो कौतुह्लादि कारणे मळेला सकळ लोकना समूहनी आगळ पण देखामयो.

टीकाः—अथकस्मात् सकल जनमध्ये जगवान् तत्तपस्तिरश्चकार ॥ यतः कुपथ मथन धीः ॥ अतन् मार्गोऽभेद प्रवीण बुद्धिमान् ॥ नहित्तपोदोषापादनं विना कुमार्गोऽभेद कर्तुंशक्यः ॥ एतदुक्तं जवति ॥ नहि जगवता तत् साक्षादजिहितं प्रेक्षावतां यदुत्तजवद्भिः कुमार्गं स्वलनं विधेय मिति ॥ किंतुज्ञानं वलाज्वसित कमठ विधास्यमानाविरलजलधरपटलविगलत्सलिलधारासंपातादिस्वापायाच्युपगमेनापि कमठतपसो दुष्टत्वं स्पष्टयताऽर्थादेव तत्प्रत्यपाद्रि ॥ यन्मद्वद् जवद्भिरपि कुमार्गस्वलनं स्वापायांगीकारेणापि कार्यम् ॥

अर्थः—हवे शा हेतु माटे संकल लोकनी मध्ये जगवानतेना तपने तिरस्कार करता हवा ! तो जे हेतु माटे अतत् मार्गने उभेद करवामां प्रवीण बुद्धिवाला जगवाने एम विचारुं जे ते तपना दोषनुं संपादन कयां विना कुमार्गनो उभेद नहीं करी शकाय. माटे एम कही देखामयुं. पण जगवाने बुद्धिमानने साक्षात् कसुं नथी जे तमारे कुमार्गनो नाश करवो, त्यारे शी रीते कसुं ठे ? तो, पोते ज्ञान बधे करीने जाणे ठे निश्चय कयां ठे जे कमठ तापस घणा मेघ मंगुषयी पकती पाणीनी धाराउं ते आदि घणा उपद्रवधी आपणने दुख देसे तोपण कमठ तापसनुं तप दुष्ट प्रगट करी देखामयुं माटे

अर्थात् प्रतिपादन कर्तुं जे मारी पेठे तमारे पण पोताने कष्ट थाय तो ते अंगीकार करीने पण कुमार्गनो उधेद करवो.

टीका:—स्वामि चरितानुसारित्वांदनु जीविचरितस्येत्युत्प्रे-
क्षाद्योतकेवशब्द सूचितवृत्ततात्पर्यार्थः ॥ अतएवात्र प्रकरण-
कारेणापि विपक्षदुःसंघदोषख्यापनपुरःसरं स्वपक्षसुसंघव्यवस्था
प्रदर्शनेन स्वबोधुयं संज्ञावयता स्वव्यसनाज्युपगमपूर्वककुमा-
र्गविध्वंसनविधातुर्जिनस्य नमस्कारः कृतश्चौचित्यप्रतिपादनायेति

अर्थ:—केम जे स्वामीना आचरण प्रत्ये सेवकनुं आचरण
अनुसरे ठे ए हेतु माटे आ प्रकारे आ काव्यनो तात्पर्यार्थ उत्प्रेक्षा
अलंकारने प्रकाश करनार “इव” शब्दे सूचना कर्षो ठे. एज का-
रण माटे अहीं प्रकरण कर्तापि पण प्रतिपक्षरूप मागे संघ तेना दोष
प्रतिष्ठा कहेवा पूर्वक स्वपक्ष ज्ञाना संघनी व्यवस्था देखारवी तेणे
करीने पोताने कष्टनो संजव ठे एम जाणीने पण आ ग्रंथ रच्यो
तेमां पार्श्वनाथजीने नमस्कार कर्षो, केम जे पार्श्वनाथजीने पोताने
कष्ट थशे एवुं जाणीने पण कुमार्गनो नाश कर्षो माटे तेमने नम-
स्कार कर्षो ते उचितपणुं प्रतिपादन करवा जणी ठे, माटे इमने
प्रथम नमस्कार करवो घटे ठे.

टीका:—अस्मिन्नेवार्थे संप्रति वृद्धसंप्रदायोऽभिधीयते ॥
आस्ते सु रचितावासा पवित्रवृषभालीनी ॥ उपगंगं सुरागारा
कारा वाराणसीपुरी ॥ १ ॥

अर्थ:—एज ज्ञावार्थ निमित्त हवे वृद्ध संप्रदाय कहुंतुं. ए-
टखे वृद्ध परंपराने अनुसरती श्री पार्श्वनाथजीनी कथा कहुंतुं.
जेमां सारा रचला निवास ठे ने पवित्र धर्मवक्ते शोजती तथा देव-

मंदिरं जेवो जेनो आकार ठे एवी गंगाने कांठे वाराणसी नामे
नगरी ठे. ॥ १ ॥

टीका:-अभू तस्यां महाकूटकोणीभृतपद्मतकणाः ॥ अश्व-
सेनः सुधर्मास्थः पृथ्वीपाखो यथावृषा ॥ २ ॥

अर्थ:-ते नगरीमां मोटा कपटी प्रतिपद्मी राजाना पद्मे
नाश करनार अश्वसेन नामे राजा हतो जेम सुधर्मा सज्जामां इंद्र
ठे तेम. ते इंद्रे पण पर्वतरूपी शत्रुनी पांखो नाश करी ठे, ते वात
लोकिक शास्त्रमां ठे. जे एक समे इंद्र सज्जामां वेवो हतो. त्याने
ऋषि लोकोए जइने पृथ्वीनुं वृत्तांत कथुं. हे त्रिलोकि स्वामिन् पर्व
तोने मोटी मोटी पांखो ठे माटे उमे ठे ने मोटां गाम नगर उपर
जइने पढतां नांखे ठे, तेथी तेमनो नाश थाय ठे, माटे ए मोटा
कुसुधी प्रजानुं रक्षण करो, ते वात सांजळी इंद्रे कोप करी पृथ्वी
उपर आरीने बज्र यते मेरु थादि पर्वतोनी पांखो कापी नांखी ते
पर्वतोए पक्ष पांखोनी वृष्टि इंद्र उपर घणी करी तेवामां केटसाक
मेनाकादि पर्वत समुद्रमां जइने पढ्या तेमने अथापि पांखो ठे
इति कथा. ॥ २ ॥

टीका:-वर्मा तस्य महादेवी रुचिताखंकरकणा ॥ शचीव
सुमनःपूज्या कुसंगत्रिक्रयाञ्जनि ॥ ३ ॥

अर्थ:-ते अश्वसेन राजाने सुंदर अखंकर सारां सक्षणावाळी
सत्पुत्रने मानवा योग्य ने कुसंगयी रक्षित एवी वर्मा नामे पद्मा-
ली हती. जेम इंद्रने श्री इंद्राणी ठे तेम. ते इंद्राणी पण देवताने
पूजरा योग्य ठे ने पृथ्वीना संगयी रक्षित ठे. ॥ ३ ॥

टीका:-वपंतश्च नामत्पद्म जयो रंगन् रंगत ॥ जिनःपा-

॥ श्री ज्योतिषो विबुधाराधितक्रमः ॥ ४ ॥

अर्थः—ते इंद्र इंद्राणीने जेम जयंत नामे पुत्र ठे, तेम ते श्री पुरुषने सत्य वक्ता ने देवता जेनां चरणनुं आराधन करे ठे, एवा त्रेवीशमां पार्श्वनाथ जिनपुत्र थया. लौकिक शास्त्रमां इंद्रनो पुत्र जयंत नामे ठे. तेनुं देवताना ओपध करनार अश्विनी कुमार नामे बे वेद देवता ते जरण पोपण करे ठे, ने देवता ते इंद्र पुत्रना पण शेवे ठे. ॥ ४ ॥

टीकाः—उपेयिवान् कुमारत्वं ततः शक्तिहृताहितः ॥ स ज्वानीहितस्वांतो गमयामास वासरान् ॥ ५ ॥

अर्थः—त्यारपठी पोतानी शक्तिवते शत्रुनो नाश करनार एवा पार्श्वनाथजी कुमार अवस्थाने पास्यां, ने संसारमां जेनुं चित्त आसक्त नथी एवा वता दिवस निर्गमन करे ठे, थन्यशास्त्रमां शीवनो पुत्र स्वामी कार्तिक नामे ठे, तेनुं नाम पण कुमार ठे, ने देवतांना सैन्यनो अधीपति ठे. ने शक्ति नामना आयुधवते शत्रुनो नाश करे ठे, ने पार्वती नामे पोतानी माता तेनुं हित करवामां जेनुं मन ठे एवा अर्थने जासन करनार पद मूकवायी पार्श्वनाथजीनां शक्ति पराक्रम दयालुता इत्यादि घणा गुण कगिए सुचन करी ठे. ॥ ५ ॥

टीकाः—तप्यमानोऽन्यदा पंचपावकं दुस्तपं तपः ॥ जगत्प्रभुं प्रतिप्राच्य जन्मसंचृतविग्रहः ॥ ६ ॥ उर्व्वीमुर्वी परिव्रा-
म्यन् कर्मद्वः कमठः शठः ॥ तप्यसुर्व्वहि रुपाने तां पुरं प्राप-
तापसः ॥ ७ ॥ युग्मम्

अर्थः—एक दिवस पांच अग्नि जेमां रखा ठे, एतुं आठ

तप तपतो ने जगत्प्रजुश्री-पार्श्वनाथ प्रत्ये जेने पूर्व जन्मथीज वेर
 बंधायुं ठे, एवो ने तापस कर्म करवामां कुशळ ने धुतारो एवो कम-
 ठ नामे तापस घणी पृथ्वीमां जमतो जमतो बाहारना उद्यानमां
 तप करवाने इहते ते पूरीने प्राप्त थयो ॥ ६ ॥ ७ ॥

टीकाः—अथा शा स्वन्निकुंरानि स चतसृ प्वचीखनत् ॥
 गतिस्थानानि चत्वारि स्ववासाये व शास्वतम् ॥ ७ ॥

अर्थः—त्यारपठी ते तापसे चार दिशाने विषे चार अग्निना
 कुंरु रच्या ते जाणे निरंतर चार गतिमां पोताने रहेवानां स्थान
 कयां होय ने शुं ? ॥ ७ ॥

टीकाः—दिदीपिरे ज्जला स्तेपु चारुदारुनिवेशतः ॥ जंघा-
 सज्वालजटिला स्तत्कपाया इवोच्चिक्ताः ॥ ८ ॥

अर्थः—ते अग्निना कुंरुने विषे सुंदर काटना प्रवेश थकी
 चारे अग्नि वेगवंत ज्वालाउंण व्याप्त अतिशे जाज्वल्यमान थया ते
 जाणे ते तापसना अग्नि शिला जेवा चारे कपाय साथे उदय पाभ्या
 होयने शुं ? ॥ ८ ॥

टीकाः—तदंतःस्थः स्वमूर्द्धाध्वंशंरुमात्तंरुमंरुलः ॥ चकासे
 नून मायास्यन् महानरक मध्यगः ॥ १० ॥

अर्थः—ते चार अग्निना कुंरुनी वधे उजो रक्षो, ने पोताना
 नस्तक उपर थाकठं ठे सूर्य मंरुल जेने एवो ते तापस पंचाग्नि
 साधन करती वखत था प्रकारे शोने ठे ते शोला उपर उत्प्रेक्षा
 अघंकार कहे ठे जे महा नरक मध्येथी नारकी पुरुष जाणे साक्षात्
 थाच्यो होय ने शुं ? ॥ १० ॥

टीका:—कृशानुज्ञानुसंतापं सहिष्णो रथ दारुणं ॥ पारणां
बिदधानस्य स्वयं शीर्षैः फले र्वलेः ॥ ११ ॥ समाहृतपदस्तस्य
स्तंजस्येवोर्ध्वतस्थुपः श्रयमेव तपस्वीति प्रसत्तार यशः पुरि ॥
युग्मम् ॥ १२ ॥

अर्थ:—इवे ए-रीते अग्नि तथा सूर्य तेनो आकरो ताप स-
हन करतो ने पोतानी मेळे पकेलां जे फळ तथा पत्र तेणे करीने
पारणुं करतो ने वे पग एकठा करी थांजक्षानी पेठे अटंट उज्जो
रहेलो एवो तापस तेनो जश नगरीमां पसख्यो जे थाज खरो त-
पस्वी जगत्मां ठे ॥ १२ ॥

टीका:—गतानुगतिकत्वेन निर्विकेतया नया ॥ निरीक्षितुं
त माकांक्षन् पौरा गौरवत स्ततः ॥ १३ ॥

अर्थ:—ए प्रकारे विवेक रहितपणुं लोकमां ठे ए हेतु मांटे,
एक चाख्यो, तेनी पठवामे बीजो पण चाखे, एक गारुर चाखे तेनी
पठवामे पीजी पण चाखे एवी रीते लोकमां गारुरीठ प्रयाद् ठे,
तेने गतानुगति कहीए ते हेतु माटे नगरना लोक मोटपथी ते मा-
पसना दरशननी इच्छा करता द्या ॥ १३ ॥

टीका:—फलससंपन्नना नूनं गंतुमारेजिरे ऽप ते ॥ चिरनष्टं-
स्य सौजन्यसिंधोर्षधो रिया गमे ॥ १४ ॥

अर्थ:—त्यार पछी ते तापसे जाणे वशीकरण करयुं होय
नहि एम ते पुरना लोके जयानो थारंज कर्यो ते उपर दृष्टांत—वेध
सारा गुणनो समुद्र, ने घणा फाळपी गपेछो एवो पोतानां बंधु
थाख्यो होय ते प्रत्ये जाय तेम थादरपूर्वक लोक दर्शने चाहवा.

विद्राणतंद्रिकां चंद्रिकांविना ॥ न विराजति किंरीरपांशुराखं-
रुमंरुलः ॥ ३१ ॥ धर्मकर्म तथा नात्रो दामतामसनाशने ॥ व-
ववत्तुलितोद्गद्य दरुणांकरुणां विना ॥ ३२ ॥ त्रिजिर्विशेषकम् ॥

अर्थः—युद्धादि क्रियां करवामां कुशल एवा हस्तरूपी यंत्र
तेषां करी यंत्राव्या ठे. शत्रुरूपी हाथी जेणे एवो ने निर्विघ्न राज्य
लक्ष्मीने वश करतो एवो समर्थ राजा पण जेम नीतिविना न
शोचे तथा फीण सरखुं धोलुं ठे अखंरु मंरुल जेनुं एवो चंद्रमा
जेम सुंदर प्रकाशक कांतिविना न शोचे, तेम उगता सूर्य समान
करुणा विना पाप रूपी मोटा अंधकारने नाश करवाने धर्म कर्म
बलवान् नथी. ॥ ३० ॥ ३१ ॥ ३२ ॥

टीकाः—प्राणिघातेन चेद् धर्मो धिवराः पीवरा स्तदा ॥
घातुका जंतु संदोहा नश्रुवीरं दिवं शिवम् ॥ ३३ ॥

अर्थः—जो प्राणी घाते करीने धर्म होय तो बघ्पुष्ट अने जंतु
समूहने नाश करनार एवा माठी लोक स्वर्ग सुखने अथवा मोक्ष
सुखने नोगवत् ॥ ३४ ॥

टीकाः—महानुजाव तन्मुंच पंचवन्हितपो ऽधुना ॥ इत्युक्ते
जगदीशेन तं ललाप स तापसः ॥ ३४ ॥

अर्थः—ते हेतु माटे हे महानुजाव! पंचाग्नि तपने हमणे-
बीज मूकी दे. ए प्रकारे जगदीश्वर श्री पार्श्वनाथजाये कहुं. त्तारे
ते तापस ते प्रभु प्रत्ये बोढ्यो ॥ ३४ ॥

टीकाः—चातुरी राजवीजिं स्ते दंरुनीतिविचारणे न धर्मग्रं-
थचर्चासू ज्ञानतेधी र्जवाहशाम् ॥ ३५ ॥



विद्राणतंद्रिकां चंद्रिकांविना ॥ न विराजति किंभीरपांशुराखं-
ममंरुतः ॥ ३१ ॥ धर्मकर्म तथा नावो दामतामसनाशने ॥ व-
खवतुलितोद्गच्छ दरुणां करुणां विना ॥ ३२ ॥ त्रिज्जिर्विशेषकम् ॥

अर्थः—युद्धादि क्रियां करवामां कुशल एवा हस्तरूपी थंज
तेणें करी थंजाव्या ठे. शत्रुरूपी हाथी जेणे एवो ने निर्विघ्न राज्य
लक्ष्मीने वश करतो एवो समर्थ राजा पण जेम नीतिविना न
शोचे तथा फीण सरखुं धोखुं ठे अखंरु मंरुत जेनुं एवो चंद्रमा
जेम सुंदर प्रकाशक कांतिविना न शोचे, तेम उगता सूर्य समान
करुणा विना पाप रूपी मोटा अंधकारने नाश करवाने धर्म कर्म
बलवान् नथी. ॥ ३० ॥ ३१ ॥ ३२ ॥

टीकाः—प्राणिघातेन चेद् धर्मो धिवराः पीवरा स्तदा ॥
घातुका जंतु संदोहा नश्रुवीरं दिवं शिवम् ॥ ३३ ॥

अर्थः—जो प्राणी घाते करीने धर्म होय तो ब्रह्मपुष्ट अने जंतु
समूहने नाश करनार एवा माठी लोक स्वर्ग सुखने अथवा मोक्ष
सुखने जोगवत् ॥ ३४ ॥

टीकाः—महानुजाव तन्मुंच पंचवन्हितपो ऽधुना ॥ इत्युक्ते
जगदीशेन तं ललाप स तापसः ॥ ३४ ॥

अर्थः—ते हेतु माटे हे महानुजाव! पंचाग्नि तपने हमणे-
चीज मूकी दे. ए प्रकारे जगदीश्वर श्री पार्श्वनाथजाये कह्युं. त्यारे
ते तापस ते प्रभु प्रत्ये बोढ्यो ॥ ३४ ॥

टीकाः—चातुरी राजवीजिं स्ते दंरुनीतिविचारणे न धर्मग्रं-
थचर्चासु ज्ञानेतेथी र्जवाहशाम् ॥ ३५ ॥

अर्थः—हे राजकुमार तारी बुद्धि दंरुनीति विचारवामां च-
तुर ठे, एण धर्मग्रंथनी चर्चाउने विषे तमारा जेवानी बुद्धि उष्य
पामती नयी. ॥ ३५ ॥

टीकाः—मडुकं नान्यथे ती श स्त मवादीत् प्रियंवदः ॥ म
चे त्रलेपी तत्पश्य तपसः स्वस्य हास्यताम् ॥ ३६ ॥

अर्थः—त्यार पठी प्रिय वचन बोलनार पार्श्वनाथ स्वामी
तापस प्रत्ये घोड्या जे मारुं कहेलुं अन्यथा नधी ने जो तने
श्वास न थावे तो पोताना तपनुं हांसीपणुं थाय ते जो ॥ ३६ ॥

टीकाः—ततः परशुना नेतां तर्गताङ्गपितोरगम् ॥ द्वि
विधापयामास दारु तस्य तपो ध्रुवम् ॥ ३७ ॥

अर्थः—त्यार पठी पार्श्वनाथ स्वामीए अग्निकुंरुमांघीज
ष्टंमां सर्प अर्धो दग्ध थयो ठे, ते काष्टने कढावीने फरसी
जाग कराव्या ते जाणे ए तापसना तपनुज निश्चे ठेव
के शुं ॥ ३७ ॥

टीकाः—ततः कंठोपकंठास्तजीवितः प्लुष्टविग्रहः ॥
येव निरगाद पकर्तुं महोरगः ॥ ३८ ॥

अर्थः—त्यार पठी कंठने समीप प्रात थयुं ठे जी
पटले कंठे प्राण थाव्याधी मखानी तैयारी घएली ए
दग्ध थयुं ठे शरीर जेनुं एवो एक मोटो सर्प ते काष्ट
स्यो, ते जाणे थपकार करनार ए तापसने मखानी
स्यो होय ने शुं ? ॥ ३८ ॥

टीकाः—दापिता विजुना पंच ॥ परमेष्ठिनमस्तु

टीकाः-दिव्कूल मुदुजख्यातिस्फातिप्रीणितविष्टप
 चारत साम्राज्यं सार्वभौमः पिपार्त्तियत् ॥ ४७ ॥

अर्थः-जे नवकार मंत्रना प्रजावथी दिशायोना
 जेदन करी चालतो जे जसनो विस्तार त्नेणे करीने प्रसन्न
 जगत् जेणे एवुं सुंदर चक्रवर्ती राज्यने चक्रवर्तीराज थइ
 करे ते ॥ ४७ ॥

टीकाः-चंचछाया नृतः पंच नमस्कारफलप्रदेः विप
 फलस्या स्य फलिका त द्विजृंजते ॥ ४८ ॥

अर्थः-देदीप्यमान लक्ष्मीनुं धारण करतो अथवा उज्ज
 गायने धारण करतो एवो ने परिपक्व ठे फल जेनां एवा पंचन
 स्काररूप फलवान वृक्षनी इंद्र पदवी मलवी तेतो एक फलीमा
 प्रगट शिंग थइ ठे.

टीकाः-देवभूयं गते नागे तद्धाम्ना थ प्रभुं जनाः ॥ नुनुं
 सूक्ष्मिषूपस्यंदिनो बंदिनो जनाः ॥ ४९ ॥

अर्थः-ते नाग देवपणु पाम्या पठी सुंदर वाणी रूप थमृतने
 वरसता एया लोक तथा बंदिजन, तेमणे नजरे दीगिला मोटा प्र
 तापे करीने प्रनुनी स्तुति करता ह्वा ॥ ४९ ॥

टीकाः-कोन्यः संवेदमेदस्वी जगवन्नं विना त्र यत् ॥ श्रे
 कृतात् पक्ष मप्येन मंतर्दारुरगं विनुम् ॥ ५० ॥

अर्थः-जे थर्दीथां जगयान विना, वीजो कोण मोटो पु
 नजरे न दीगामां थावे एया पण काष्टना पोक्षाणमां
 मोटा सर्पने देवे ॥ ५० ॥

अर्थः—जो प्रजु अहीं न आव्या होत त्यारे तो जन्मा-
राना अंध पुरुपनी पेठे रुगले रुगले स्वलना पामतो त्या लोक
मोहर्था, संसाररूप कूवामां पन्त एटले प्रजुए जो अहीं आवीने
ए तप दुष्ट न करी देखान्युं होत तो लोको मोहर्था जूठामां साजुं
मानीने संसार रुप कूपर्मा पकी भरत ॥ ५४ ॥

टीकाः—ततो विज्ञो गुण स्तोत्र मसहिष्णुः स तापसः ॥ ततो
देशादपक्रांतः प्रकाशा दंधकारवत् ॥ ५५ ॥

अर्थः—त्यार पठी ते तापसर्था जगवाननी गुण स्तुति सहन
न थइ ए कारण भाटे जेम अजवालाथी अंधारुं नासे तेम ते दे-
शर्था नाठो ॥ ५५ ॥

टीकाः—सद्बुद्धकोपि संपकोविज्ञो दुःखाय केवलम् ॥ तस्या
जय दुलूकस्य प्रकाश इव जास्वतः ॥ ५६ ॥

अर्थः—सारु ठे उत्तर फल जेनुं एवो पण जगवाननो संबंध
ते केवल ते तापसने दुःख जणी थयो. जेम सूर्यनो प्रकाश घुमने
दुःख जणी थाय तेम ॥ ५६ ॥

टीकाः—ततः कृत्वा तदज्ञानात् जगत् कमठ स्तपः ॥ मे-
घमासीतिवियुधो ज्जमि न्ननिननामसु ॥ ५७ ॥

अर्थः—त्यार पठी ते गृह्ण कमठ नामे तापस अज्ञानर्था तप
करीने स्तनिन नामे दशमी निकायने विषे मेघमासी नामे देव-
ता थयो. ॥ ५७ ॥

टीकाः—गीपमाचो जगन्नाथो मायके नगरी चत. ॥ धिवंश पे-
शस्येन्ना वृत्रं देवा भगवतीम् ॥ ५८ ॥

अर्थः—त्यार पठी जगवानना मस्तक उपर आलसरहित
श्रंतरायरहित पाणीनी धाराउ पानी ते जाणे दुःसह चाणवृत्ति
पनी होय नहि शुं एम जणाती ॥ ७६ ॥

टीकाः—जिनदेहं ततः स्पृष्टाव ते दुःखंतिस्म भूतले ॥ श्रंतः
समुच्चरद्दधानमरुता विधुता इव ॥ ७७ ॥

अर्थः—त्यार पठी ते जलधारा पार्श्वनाथजीना देहनो स्पर्श
करीने भूतलमां लोटी पनी एटले पृथ्वीमां पसरती, ते जाणे श्रंतरने
विये रुने प्रकारे चालतुं जे ध्यान ते रूपी वायुवने तिरस्कार पानी
होय ने शुं ? एम हेठल (नीचे) पनी ॥ ७७ ॥

टीकाः—नीरन्ध्रं नीरधाराजिः पातुकाजिः समंततः ॥ एका-
र्णवे इवाभूतां युगांतश्च रोदसी ॥ ७८ ॥

अर्थः—त्यारपठी धारुणणे निरंतर चारे पास पकती पाणीनी
धाराउए जेस युगांत कासमां आकाश पृथ्वी एक समुद्रमय थाय
तेम सर्व जसमय थयुं ॥ ७८ ॥

टीकाः—सोऽजितो जिनमप्पुरोऽत्रियः क्षीरोदसोदरः ॥ व-
चार तनुनाजिन्नः काश्रोदजलधिश्चियम् ॥ ७९ ॥

अर्थः—जिननी चारे पास मेघमांथी पकतो ने क्षीर समुद्र
जेवो ते पाणीनो समृद्ध पार्श्वनाथजीनी काखी कांतियने मि-
थ्र ययो मोटे तेरो काश्रोद नामे समुद्रनी शान्ता धारण करी ॥ ७९ ॥

टीकाः—नमास्रकास्रजीमृतनिष्टयुतः पयसां ग्यः ॥ स
वरीदृष्यते लोघ्यं तारं तारं नुवं तथा ॥ ८० ॥ यथा जगवनः
कंठमाहाराद् निरंकुशः ॥ संपश्यतेऽयकागय नीचगामी दुपेक्षित ॥ ८१ ॥





रीदय ततोऽवादीदहीश्वरः ॥ ९५ ॥

अर्थः—त्यार पत्नी धरणेंद्र मेघमाली प्रत्ये पूर्वे कस्यो एवो
व कस्यो ठे तो पण प्रनुने त्रिपे महाक्रोधे करीने पाठी मेघ
नी वपारे वृष्टि करवामां तत्पर थयो. एवो मेघमालीदेवने दे-
प्रत्ये नागपति धरणेंद्र बोलतो हवो ॥ ९५ ॥

टीकाः—मूढ पापीयसां धुर्य मौले क्षोदीयसां ज्वान् ॥ जि-
पि किमेतद्भ्रोजो व्यंजयस्यसमंजसम् ॥ ९६ ॥

अर्थः—हे मूढ! अति पापीमां अप्रेसर, अति नीच प्राणीना
॥ मुगट समान एवो तुं जणाय ठे शायी के जिनेश्वरने
ण भुं आ तं अघटित प्रगट कर्युं! ॥ ९६ ॥

टीकाः—द्विपत्नीशमधस्त्वंभ्रोजो मापस्तसमानसः ॥ याने
योरारो को नु निर्द्विज्ज मंज्जति ॥ ९७ ॥

अर्थः—हे मेघमाली? प्रनुनो छेप करी तप्युं ठे मन जेनुं
नरकमां मांपरु केम जे हे निर्द्विज्ज पोताने वश नौका मल्ली
समुद्रमां कोण सुयी मरे ॥ ९७ ॥

टीकाः—अहो कारुणिकायापि जिनायेष्यति वालिशः ॥
तियाभ्रं भ्रदीयांसं करजाः कंटकाशिनः ॥ ९८ ॥

अर्थः—मूर्ख पुरुष करुणाना समुद्र एवा जिनजणी इष्यां करे
प्राश्चर्य ठे. त्यां अलंकार वतावे ठे जे ए वात घटे ठे. मू-
एवो स्वभाव होय ठे. जेम कांटानुं जहण करनार उंट ठे ते
कोमल एवो आंवो ते प्रत्ये छेप करेठे तेम ॥ ९८ ॥

टीका:-विचुनाङ्गतपोऽसारं तेने तेऽनुजिघृक्षया ॥ नहि जातु
सतां वृत्तिः परेषां विप्रलिप्सया । एए ॥

अर्थ:-जगवाने तारा उपर अनुग्रह करवानी इच्छायें तारं
अज्ञान तप खोटुं करी विस्तारुं केम जे क्यारेय पण सत् पुरुषनी
प्रवृत्ति बीजा पुरुषने ठगवा कारणे होयज नहीं ॥ एए ॥

टीका:-त्राक्षिश त्वाद्दशा यद्वा हितमप्यऽहितं विदुः ॥
संपद्यते विरहिषां हरिणांकोऽपि दारुणः ॥ १०० ॥

अर्थ:-माटे हे मूर्ख तारा सरखा पोतानुं हित पण करेखुं
तेने अहित माने ठे ए न्याय तो आ प्रकारे ययो-जेवो विरही (वि-
योगी माणस) ने शीतल चंद्रमा ठे तो पण आकरो दुःसह ला-
गेठे तेम ॥ १०० ॥

टीका:-अनखं तास्विरुत्वेन चित्रं निश्चिन्वते जनाः ॥ शु-
क्तिरादारुणं त्राना मन्वते रजतारमना ॥ १०१ ॥

अर्थ:-जे जन पुरुष ठे ते अपयार्थ वस्तुप्रत्ये यथार्थपणानो
निधय करे ठे, जेम त्रानि पामेसो पुरुष वीपना कनका प्रत्ये आतो
रुशानो कनको ठे एम माने ठे तेम ॥ १०१ ॥

टीका:-एवं कमनजीवः स नागराजेन तर्जितः ॥ अपराद्धे-
पुत्रेणे द्विया मंशु विव्रकृताम् ॥ १०२ ॥

अर्थ:-ए प्रकारे कमनना जीवने ते नागराजे निरस्कार कर्षो
त्तारे, पुरुषो चुकरो ठे बाण ते जेनो एवा पुरुषनी पणे नरकास
सङ्घोप करीने विव्रकृग पाण्यो, एतुं नुनो पदयो ॥ १०२ ॥

टीकाः—उपपञ्चवैरपि ध्यानसंपदज्ञपटमानसम् ॥ स निष्कंपं जिनं वीक्ष्य निस्तरंगपयोधिवात् ॥ १०३ ॥ प्राग्जन्मवैरसंजारवि प्रतिसारजाक् ततः ॥ रुमराक्षरं सद्यः संजहार विशारदः ॥ १०४ ॥

अर्थः—त्यार पठी उपपञ्च करीने पण ध्यान संपदाने विषे खपट ठे मन जेतुं एवा श्यने तरंग रहित समुद्रनी पेठे कंपाराण रहित एवा जिन श्रीपार्श्वनाथजीने देखीने पूर्व जन्मना वैरनो जे समूह तेणे करीने विपरीत जज्ञतो एटजे श्रवणुं श्राचरण करता एवा ते बुद्धिवंत मेघमाळीए तत्काल उपपञ्चनो जे श्याक्षर तेने संहयो ॥ १०३ ॥ १०४ ॥

टीकाः—स्वागांसि सम्यगानम्य क्षमयित्वा जिनं ततः ॥ तापस्वनेन्द्रियग्रामः स्वकं धाम जगाम सः ॥ १०५ ॥

अर्थः—त्यार पठी ते मेघमाळी पोताना सर्व श्ररराध स्वमावीने जिन श्रीपार्श्वनाथजीने नमस्कार करीने, पोताने पश्चाताप थयो ठे जे त्या में खोटुं करुं, ते तापथी कृश थयो ठे इंद्रियोनो समूह जेनो एवो ते देव पोताना स्थान प्रत्ये जतो हयो ॥ १०५ ॥

टीकाः—अथ कृतनयमाद्यं श्रीजिनं पार्श्वनाथं कमठविजयदक्षं बुद्धसद्धानलक्षम् ॥ मुदितजनसमाजः कीर्त्तयित्वा-हिराजः स्वजवनमुरुशक्तिः प्राप सत्स्वामिज्जक्तिः ॥ १०६ ॥ ॥ इति कथा ॥

अर्थः—त्यार पठी कथों ठे जयनो नाश जेणे एवा. ने कमठने जीतवामां चतुर एवा, ने प्रगट थयुं ठे सारा ध्यानने विषे लक्ष

जेमने एहेवा श्रीजिन पार्श्वनाथजी ते प्रत्ये, हर्ष पमाड्योठे लोकनो समूह जेणे एवो, ने घणी ठे शक्ति जेनी एवो ने सुंदर ठे स्वामी न्क्ति जेनी एवो नागराज वखाण करीने थथवा स्तुति करीने पोताना स्थान प्रत्ये जतो ह्वो ॥ १०६ ॥ ए प्रकारे कथा संपूर्ण थई ॥

टीकाः-तदेवमिष्टदेवतास्तवमन्निधायेदानीं संघव्यवस्थो-
पदेशरहस्यं प्रतिपादनीयं तच्च योग्यस्य पुरुषस्य प्रतिपाद्यमानं
साफल्यमासादयेत् । अयोग्याय तु दीयमानं प्रत्युतापकाराय
स्यात् । यदुक्तम्-अप्रशांतमतो शास्त्रसद्भावप्रतिपादनम् ॥
दोषायाजिनवोदीर्णे शमनीयमिव ज्वरे ॥

अर्थः-एवी रीते इष्ट देवतानी स्तुति कही हवे संघनी
व्यवस्थाना उपदेशनुं रहस्य कहेवानुं ठे. ते रहस्य योग्य जीवने
उपदेश कर्याथो सफलताने पामशे ने अयोग्य पुरुषने श्रपायेडुं वतुं
कदाच उलटुं अपकारनुं कारण थाय. कहुं ठे के, जेनी बुद्धी स्थिर
नथी ते जीवने शास्त्रना खरा तत्त्वनो उपदेश दोषनुं कारण थाय
ठे. जेम जेने ताव चढ्यो ठे ते माणसने शांतिने वास्ते थापाती
दवा दोषनुं कारण थाय तेम.

टीकाः-अतोऽन्निधेयमुपक्रममाण उपदेशरहस्यज्ञान-
योग्यं श्रोतारं निरूपयितुमाह ॥

अर्थः-ए हेतु माटे कहेना योग्य वस्तुनो थारंज करता
अन्निधेय वस्तुनो उपन्यास करना ठना ग्रंथकार उपदेश रहस्यने
कहेवा योग्य श्रोता पुरुषनुं निरूपण करता ठना कहे ठे. पटले श्रो-
ता. पतां ग् ण कहे ठे.

॥ मूल काव्यं ॥

कल्याणाज्जिनिवेशवानिति गुणग्राहीति मिथ्यापथ
प्रत्यर्थीति विनीत इत्यऽशठ इत्यौचित्यकारीति च ॥
दाक्षिण्यीति दमीति नीतिऋदिति स्थैर्यीति धैर्यीति सत्
धर्मार्थीति विवेकवानिति सुधीरित्युच्यसे त्वंमया ॥२॥

टीकाः—उच्यसे व्यपदिश्यसे त्वमिति युष्मदा विवक्षित-
श्रोतृनिर्देशः मयेति कर्तुरात्मनिर्देशः ततश्च जो श्रोतर्मया त्वं
संघव्यवस्थां प्रतिपाद्यसे इत्यर्थः ॥

अर्थः—‘त्वं’ ए प्रकारे युष्मत् शब्दनो प्रयोग कर्षो, तेथी था
काव्यमां कहेलां लक्षण सहित जे श्रोता पुरुष तेनो निर्देश कर्षो;
प्रने ‘मया’ ए प्रकारना प्रयोगथी कर्ताए पोतानो निर्देश कर्षो, तर्षी
श्रोता पुरुष हुं तारा प्रत्ये संघनी व्यवस्था प्रतिपादन करुंनुं ए-
लो अर्थ थयो.

टीकाः—कस्मादित्याह ॥ कल्याणाज्जिनिवेशवानिति ॥
इति शब्दाः सर्वेभ्यश्च हेत्वार्थाः ॥ कल्याणः शुभोऽज्जिनिवेश
आग्रहः सद्ग्रह इत्यर्थः ॥ तद्ग्रहान् ॥

अर्थः—शा हेतु माटे एवा श्रोता प्रत्ये था ग्रंथ कहुं वुं ?
थी थाशंका करी कहे थे जे था काव्यमां जे सर्व इति शब्द थे
तेनो हेतुरुपि अर्थ थे माटे कल्याण एटखे शुभने विष प्रयत्न शुभ
वस्तुनो आग्रह एटखे सद्ग्रहस्तुनुं ग्रहण करवुं ने अग्रह वस्तुनो
आग्रह करवो एवा गुण सहित श्रोता पुरुष होय

टीकाः-यतः सद्ग्राहिणो हि सदुपदेशरत्नश्रवणे परमानंदः
समुल्लसति॥ अथ सद्ग्राही तु तद्वृत्तेषु कदाग्रहमस्ततया सयुक्ती-
रपि स्वमतिकल्पिताऽतात्त्विकवस्तुसमर्थकत्वेन योजयति ॥

अर्थः-जे हेतु माटे साची वस्तुने ग्रहण करनार पुरुषने
तो सारा उपदेशरूपी रत्न सांजळीने परमानंद (उद्वेग) प्राप्त
थाय वे, ने अथ सद् वस्तुने ग्रहण करनार पुरुषने तो ते सारी वस्तु
सांजळे तो पण पोते कदाग्रहमां गळायो वे माटे शास्त्रोक्त सारी
युक्तिने पण पोतानी मतिपे कळेखी जे खोटी वस्तु तेनुं प्रतिपादन
करया जणी जोने वे ॥

टीकाः-यदुक्तं ॥ आग्रही यत निनीपति युक्तिं तत्र यत्र
मतिरस्य निविष्टा ॥ परुपातरहितस्य तु युक्तिर्यत्र तत्र मति-
रेति निवेशमिति ॥

अर्थः-ते वात शास्त्रमां कही वे जे आग्रही पुरुष ज्यां पो-
तानी मति प्रवेश यश् वे त्यां युक्ति परामुखा इच्छे वे एतळे जे क-
दाग्रहमां पोतानी मति चोटी वे त्यां शास्त्र युक्तिने लक्ष जवा इच्छे
जे. ने परुपरहित जे पुरुष तेनी मति तो ज्यां युक्तिवे त्यां प्रवेश पामे
वे एतळे युक्ति सहित वे तेनुज ग्रहण करे वे ए प्रहारे अर्हि पण
सारा पुरुष वे ते सारानुं ग्रहण करे वे ने अथत् पुरुष वे ते अथ-
तनुं ग्रहण करे वे ॥

टीकाः-अथवा कस्याणं मोक्षः तत्रान्निवेशोऽप्यसाम्य-
स्तच्छान् यतो तत्राजिनंदिनां सदुपदेशोपि न चेन्नमि स्थितिं
ब्रूयानि ॥

अर्थः—कल्याण शब्दनो वीजी रीते अर्थ करे ते जे कल्याण कहेतां मोक्ष तेमां जेनो अध्यवसाय ठे, एटले निश्चय ठे, एवो श्रोता पुरुष होय केमजे ज्ञवाज्ञिनंदी जे प्राणी तेना चित्तमां साचो एवो पण उपदेश रही शकतो नथी ॥

टीकाः—यदुक्तं ॥ कल्याणकांक्षिणां नृणामुपदेशः सुधायते ॥ ज्ञवाज्ञिनंदिनां चित्रं स एव गरखायते ॥

अर्थः—ते कह्युं ठे जे मोक्षने इच्छता जे पुरुष तेमने साचो उपदेश अमृत जेवो लागे ठे, ने ज्ञवाज्ञिनंदि प्राणीने तेज उपदेश जे जेवो लागे ठे. ए वात आश्चर्यकारी ठे. ॥ कवि शब्द घटनानो तात्पर्यार्थः ॥ जेम सुवर्णने इच्छता ज्ञान्यशाली प्राणीने ते संबंधि जे उपदेश एटले आ प्रकारे निश्चे सुवर्ण सिद्धि घाय ठे एवो, जे साचो उपदेश ते अमृत जेवो घाय ठे, एटले लोकमां कहेवाय ठे जे अमृत विववने सुवर्ण तथा अजर अमर इत्यादि गुण उत्पन्न घायठे, ने ते इव्य इच्छक पुरुषने जेवो शतवेधी सहस्रवेधी रस प्राप्त घाय ठे, ने जे ज्ञवाज्ञिनंदि एटले जे पोताने मध्युं ठे तेज दारिद्र्य पणामां खुशी एवा निज्जाग्य प्राणीने ते सुवर्ण सिद्धिनो उपदेश जे जेवो लागे ठे ए आश्चर्य ठे ए प्रकारे अर्थांतर पण सूचना कयांठे.

टीकाः—तथा गुणमाहीति ॥ अद्वितीयसोपि गुणस्य प्रहण प्रवणः ॥ दोषेकमाहिणो हि अविद्यमानेपि दोषे तद्ग्राहकत्वमेव स्यात्

अर्थः—बली धोता पुरुष केवो होय, गुणमाही, अतिरो घोगो गुण होय तेनुं पण प्रहण करवामां प्रवीण, ने जे दोषमाही ठे. ते

तो जेमां दोष न होय तेमां पण दोष खोली काढीने दोषनुंज ग्रहण करे ठे ॥

टीकाः--यदुक्तं ॥ नात्रातीव विधातव्यं दोषदृष्टिपरं मनः ॥
दोषो ह्यविव्यमानोपि तच्चितानां प्रकाशत इति ॥ २ ॥

अर्थः--जे माटे शास्त्रमां कबुं ठे जे अतिशे दोष दृष्टिने विये तत्पर मन न करवुं केम जे दोष न होय तो पण दोष दृष्टिवा-
लाना चित्तमां दोष जासे ठे ॥ इत्यादि ॥

टीकाः--तथा मिथ्यापथप्रत्यर्थीति ॥ मिथ्यापथो वक्ष्यमा-
णलक्षणो यथातदप्ररूपितोत्सूत्रमार्गः ॥ तस्य प्रत्यर्थी विरोधी ॥
उत्सूत्रमार्गं श्रोतुमप्यनिच्छुः ॥ उत्सूत्रपथाज्जिलापूकस्य हि य-
थार्थसिद्धांतोपदेशस्त्रासाय स्यात् ॥

अर्थः--बली ते श्रोता केवो होय तो मिथ्यामार्गनो शत्रु,
एटले आगळ कहीशुं एत्रां जेनां लक्षण ठे एवो पोतानी इच्छा प्रमाणे
प्ररूपणा करयो जे उत्सूत्र मार्ग तेनो विरोधी एटले उत्सूत्र मार्गने
सांज्ञखवानी पण इच्छा नथी करता, केम के उत्सर्ग मार्गना अजि-
लापी पुरुषने निश्चे यथार्थ सिद्धांतनो जे उपदेश ते त्रासज्जणी थाय ठे.

टीकाः--यदुक्तं ॥ बुद्धमिगाणं पुण सुद्धदेशणा सीहनायसमेति

अर्थः--जे माटे शास्त्रमां कबुं ठे जे छुद्र पुरुष रूप मृग ते-
मने शुद्ध देशना ठे ते सिहनाद जेवी ठे एटले त्रास उपजावनारी
ठे इत्यादि ॥

टीकाः--तथा विनीत इति ॥ गुर्वादिष्वन्युत्थानादिकरण-
लाससः ॥ विनीतापेय हि गुरुवः सिद्धांततत्त्वं प्रतिपादयन्ति ॥

अर्थः—बखी ते श्रोता केवो होय तो विनीत होय एटले गुरु
आदिक प्राप्त थये ठते उजुं थवुं इत्यादिक विनय करवानी साससा
वालो, केम जे गुरुमहाराज विनीत शिष्य ज्ञणीज सिद्धांतनुं
तत्व आपे ठे.

टीकाः—यदुक्तं ॥ विणयन्नुयंमि सीसे दिंति सुथं सूरिणो
किमभ्यरियं ॥ कोवा न देइ जिख्वं किं पुण सोवन्निण थाले ॥

अर्थः—शास्त्रमां कहुं ठे विनयनो जाण एटले विनयनो क-
रनार एवो शिष्य, ते ज्ञणी आचार्य सिद्धांत आपे ठे एमां शुं आ-
श्चर्य ठे दृष्टांतः—जेम कोई मोटो पुरुष सोनानो थाल खश्ने जिहा
भागवा आवे तो तेने न आपे अर्थात् सर्वे आपे तेम ॥

टीकाः—दुर्विनीताय पुनर्न किंचिदुपदिशंति ॥ यदुक्तं ॥
सेहंमि दुद्विणीए विणयविहाणं न किंचि आइख्वे ॥ न य-
दिजइआहारणं पक्षियंचियकन्नहृत्थ्यस्स ॥

अर्थः—अने दुर्विनीत शिष्य ज्ञणी आचार्य कांइ उपदेश न
करे जे हेतु माटे शास्त्रमां कहुं ठे जे दुर्विनीत शिष्य ज्ञणी विनय
विधानादि कांइ पण नधी कहेता, ते उपर दृष्टांतः—जेम ठेदन घया
ठे कान हाथ जेना एवा पुरुष प्रत्ये शोचाने अर्थे ध्यानरण नधी
आपता तेम.

टीकाः—तथा अशठ इति ॥ ऋजुस्वजावः ॥ गुर्वादिपु जी-
विकानिरपेक्षप्रवृत्तिरित्यर्थः ॥ शठो हि न विद्यायोग्यः ॥ यतो
द्विनीताय लुब्धायाऽनृजवे न मां द्रूपादिति विद्येवाहेति ॥

अर्थः—बखी ते श्रोता पुरुष केवो होय ? तो अशठ एटले
सरख स्वजावी गुर्वादिकने विषे आजीविकादिकनी अपेक्षारहित

नहीं, ते माटे ते पुरुषने तत्वनो निश्चय क्यांचीज होय ? ॥ ६ ॥

टीकाः-तथा नीतिज्ञदिति ॥ सदाचारपरायणः ॥ तद्धतो हि सर्वेपि साहाय्यं ज्ञजंते ॥ तद्विपरीतस्य च विपरीत्यम् ॥

अर्थः--वली ते श्रोता पुरुष केवो होय तो के नीतिनो धारण करनार एटले सदाचारने विषे तत्पर, सदाचारवाळाने निश्चे सर्वे पण सहाय करे ठे अने असत् आचरण करनारनुं विपरीतपणुं करे ठे ॥

टीकाः-॥ यदुक्तं ॥ यांति न्यायप्रवृत्तस्य तिर्यचोपि सहायताम् ॥ अपंथानं तु गच्छन्तं सोदरोपि विमुंचतीति ॥ ७ ॥

अर्थः-॥ शास्त्रमां कहुं ठे जे न्याय मार्गे चालनारनी सहाय तिर्यच एटले पशु पक्षी पण करे ठे, ने उन्मार्गे चालनार पुरुषनो सोदर (जाइ) पण त्याग करेठे ॥ ७ ॥

टीकाः-तथा स्थैर्याति ॥ स्थैर्यं कार्यारंजे अनौत्सुक्यं तद्ज्ञान ॥ उत्सुका हि राजस्येन कार्यमारंजमाणाः शास्तरमप्युद्धजयंति ॥

अर्थः--वली ते श्रोता पुरुष केवा होय तो, स्थैर्यां केहेतां कार्यना थारंजने विषे स्थिरतावाळा, अने जे स्थिरतावाळा नथी ने कार्यनो थारंज करे ठे ते पुरुष पोतानो जे शिक्षक तेने पण उद्देग पमाणे तेमां शुं कहेवुं ?

टीकाः-यदुक्तं ॥ अस्थिराः स्वैरिणो नूनं क्षोजयंति प्रचूनपि ॥ अथक्षानाकुक्षारंजा युगांतपर्वता श्वेति ॥

अर्थः-जे माटे शास्त्रमां कहुं ठे जे अस्थिर होय ने स्वैच्छा

चारी होय. ते निश्चे मोटा पुरुषने पण क्षोत्र पमाने ठे, जेम् प्रलय कालनो वायु पर्वताने पण कंपावे ठे तेम् ॥

टीकाः-तथा धैर्योति ॥ धैर्यमापस्वपि मनसो ऽक्षोन्यत्वं ॥ तद्भान् ॥ अधीरो हि विघ्नाकुलितचेता गुरुमपि हीलयति ॥ यदुक्तं ॥ विघ्नविहोन्नितस्वांतः कदाचिद्धर्मकर्मणि ॥ कातरः सातरसिको गुरुमप्यवमन्यत इति ॥ ११ ॥

अर्थः-वखी श्रोता पुरुष केवो होय ? तो, धैर्यी एटले धैर्य ते आपत् कालमां पण मननुं न क्षोत्रवापणुं एवा गुणे करी सहित ते धीरजवालो कहेवाय ने जे अधीर पुरुष ठे. ते तो विघ्नवने आ-कुल ठे चित्त जेनुं एवो ठतो गुरूनी पण हीलना करे ठे. जे माटे शास्त्रमां कहुं ठे जे क्यारेक विघ्नवने क्षोत्र पाम्युं ठे चित्त जेनुं एवो पुरुष धर्म कर्मने विषे रंक जेवा थाय ठे अने शातासुखनो लालची थाय ठे, त्यारे गुरूनी पण अवगणना करे ठे.

टीकाः-तथा सद्धर्मार्थीति ॥ सन् शोन्नतो धर्मां लोकप्र-वाहरहितः ॥ आज्ञानुगतः प्रतिश्रोतोपरनामा पारमेश्वरः शुद्धो मार्गस्तस्यार्थी गवेषकः ॥ लोकप्रवाहनिरते हि पुंसि जलनृत-कुंभोपरिपातुकजलविंदुरिव गुरूपदेशो वहिर्बुधति

अर्थः-वखी ते श्रोता पुरुष केवो होय ? तो सद्धर्मार्थी ए-टले सारो शोन्नतो जे लोकप्रवाह रहित तीर्थकरनी आज्ञाने अनु-सरतो प्रतिश्रोत ए प्रकारनुं जेनुं चीजुं नाम ठे एवो परमेश्वर सं-बंधी शुद्ध मार्ग तेनो गवेखणा करनार एवा लक्षण सहित श्रोता जोइए. केम जे लोकप्रवाहने विषे अति आशक्त थयो जे पुरुष

तेने विषे गुरू महाराजनो उपवेश प्रवेश प्राप्तो जयी वारणे नीक जाय ठे जेम जलवने संपूर्ण जरेला कुंज उपर जेटखुं पाणी पके सर्वे वारणे नीकली जाय ठे तेम.

टीकाः-- ॥ यदुक्तं ॥ अंधं प्रति यथा लास्यं गानं च बधिरं प्रति ॥ अनर्धिनं प्रति व्यर्थं तथा सद्धर्मदेशनम् ॥ ११ ॥

अर्थः--जे माटे शास्त्रसां कळुं ठे जे आंधला प्रत्ये सुंदर नृत्य करवुं तथा वेहेरा प्रत्ये सुंदर गान करवुं जेम व्यर्थ ठे, तेम जे पुरुषने साचा मार्गनी अज्ञिलापा नथी ते प्रत्ये साचा मार्गनी उपवेश करवो व्यर्थ ठे ॥

टीकाः--तथा विवेकवानिति ॥ पारिणामिक्या बुद्ध्या युक्तायुक्तविमर्शो विवेकस्तद्भान् ॥ विवेकी हि हेयपरित्यागेनोपादेयमुपादत्ते ॥

अर्थः--वली ते श्रोता पुरुष केवो होय तो के विवेकवालो पटखे जे करवारी पश्चाताप न थाय, एवुं करावनारी जे बुद्धि तेने पारिणामिकी बुद्धि कहीए तेवी बुद्धिये करी युक्त, तथा युक्त अयुक्तनो जे विचार करवो तेने विवेक कहीए तेवा विवेक सहित जे होय ते विवेकी कहीए ॥

टीकाः--तदुक्तं--ह्यं विहाय विरलाः सदसद्दिवेकादादेय मत्र समुपाददते पुमांसः ॥ संप्रत्यहो जगति हंत पिवंति नीरात्, क्षीरं विविच्य सदसा विहगाः कियंतः ॥ १३ ॥

अर्थः--ते कळुं ठे, जे पुरुष सत् अस्तना विवेकयी त्याग करवा योग्यनो त्याग करे ठे, जे ग्रहण करवा योग्यनुं ग्रहण करे ठे,

तेषां पुरुषः ॥ जगतमां विरता ठे. एटले थोना ठे ॥ जेम वर्तमान
काले जगतमां फेटलाक पक्षी दूधने जल वे जेगां होय ठे तेमांथी
तेवेने शीघ्रपणे जूदां करीने दूधनुं पान करे ठे ने जलनो त्याग
करे ठे ॥१३॥

टीकाः-॥ तथा सुधीरिति ॥ सुधी प्राज्ञः ॥ अज्ञे हि व-
क्तापि गुरुर्न किञ्चित् संस्कारमाधातुमीष्टे ॥ यदुक्तं ॥ व्या-
ख्याता कं गुणं कुर्याद्विनेये मंदमेघसि ॥ दुरेधसि शितोप्येति कु-
वारः कुंठतां ह्यगन् ॥ १४ ॥ तदेवं पूर्वोदितसकलगुणगणसंपन्न-
स्त्वं शोः श्रोतस्ततो मयोपदेशसर्वस्वं श्राव्यसे इति कृतार्थः ॥

अर्थः-बळी ते श्रोता पुरुष केवो होय तो, सुधी एटले ना-
ह्यो, केम जे अज्ञानी पुरुषने विषे, सारुं कहेनार एवां पण गुरु,
कांड पण सारो संस्कार चनायवा समर्थ नथी. जे माटे शास्त्रमां
कशुं ठे जे मंद बुद्धिवाला शिष्यने विषे, उपवेश करनार गुरु शो
गुण करी शके? कांड न करी शके. जेम कुहामाथी न वेदाय एवुं
दुःखदायी काष्ट तेने विषे तीखो एवो पण कुहामो बलात्कारथी कुं-
ठित थाय ठे तेम ते माटे पूर्व कह्या एवा सकल गुण गण तेणे स-
हित एवो तुं श्रोता पुरुष तुं माटे, हुं उपवेशनुं सर्वस्व संज्ञजावुंठुं.
अर्थात् एवा श्रोता प्रत्ये आ सर्वांपरि उपदेश संज्ञलाववा योग्य ठे,
ए प्रकारे आ बीजा काव्यनो अर्थ थयो ॥ २ ॥

टीकाः-इदानीं योग्यश्रोतारं प्रति यद्वक्तव्यं तत्प्रस्तावना-
मारचप्रितुं वृत्तद्वयमाह ॥

अर्थः-हवे योग्य श्रोता पुरुष प्रत्ये जे कहेवा योग्य ठे तेनी
प्रस्तावना कहेवाने वे काव्य संघाथे कहे ठे.

मूलकाव्यं

इह किल कलिकालव्यालव क्वांतराल-
स्थितजुपि गततत्वप्रीतिनीतिप्रचारे ॥

प्रसरदनवबोधप्रस्फुरत्कापथोध-

स्थगितसुगतिसर्गे संप्रति प्राणिवर्गे ॥ ३ ॥

प्रोत्सर्पङ्गस्मराशिग्रहसखदशमाश्रयसाघ्राज्यपुष्य-
निमथ्यात्वध्वांतरुद्धे जगति विरलतां याति जैनेन्द्रमार्गे ॥
संक्लिष्टद्विष्टमूढप्रखलजम्जनाघ्रायरक्तैर्जिनोक्तिप्रत्यर्थी
साधुवेषैर्विषयिन्निरजितः सोयमप्राथि पंथाः ॥ ४ ॥

टीकाः—एवंविधे प्राणिवर्गे सति साधुवेषैः सोयं पंथा अ-
प्राथीति संबन्धः । अश्रथि अतानि । अत्रचाप्राथीति प्रथे-
रिन्तस्य इचि वेत्यनेन सानुबन्धत्वाद्विकल्पय-ह्रस्वनिर्मु-
क्तपक्षे रूपम् ॥

अर्थः—प्राणीनो समूह, आगळ कहीशुं ए प्रकारनो थये
ठते, साधु वेष धारी पुरुषोए आ मार्ग विस्तार्यो वे. आ ठेकाणे
व्याकरण विचार जे अप्राथि एवुं जे रूप थयुं ते तो इन्त एवो जे
प्रथम धातु, तेनुं “इचि वा” ए सूत्रे करीने जे पक्षे विकल्पे-ह्रस्वता
नयी यती ते पक्षे अप्राथि एवुं सिद्ध रूप थाय ठे ॥

टीकाः—कोऽसौ पंथा मार्गः स्वमनीषिकाकद्विपतं मतं॥सोऽयं
स इति सकलजनप्रसिद्धो ऽयमिति इदानीं प्रत्यक्षोपलब्ध-
मानः कथमप्राथि ? अजितः समन्ताद् चूरिदेशेष्वित्यर्थः ॥

अर्थः-आ ते कीयो मार्ग एटले पोतानी बुद्धिये कल्पना
एवो ते कीयो मत ठे ? तो सकल जनने प्रसिद्ध एवो आ प्र-
जणातो मत ठे ते कये प्रकारे विस्तार्यो ? तो चारे पासे घणा
मां विस्तार्यो.

टीकाः-कै साधुवेपेः साधोः सुविहितस्येव वेपो रजोहरणा-
देनेपभ्यो न त्वाचारो येषां ते तथेति ॥ सन्मुनिलिंगमात्रधारिणिः ॥

अर्थः-कोणे मार्ग विस्तार्यो ? तो रजोहरणादि सुविहित
पुनो रूपण रूपी जे वेप, तेनुं धारण करता पण ते सुविहितना
चारनुं धारण न करता एवा, वेप मात्र धारी एटले साचा मु-
लिंगमात्रनुं धारण करनार एवा पुरुषोये ॥

टीकाः-कुत एनदित्यत आह ॥ विपयिणिः ॥ विपि एवंत्ति
संसारगुप्तौ बध्न्ति आसेविनं प्राणिनमिति विपयाः शब्दादयः
तद्द्विज्जिरिन्द्रियार्थव्यासंगिणिः ॥ विपयासंगो हि यतीनां
दीक्षया विरुध्यते ॥

अर्थः-शा हेतु माटे तो त्यां कहे ठे जे संसार रूपी वंधी-
गाना घरने विपे पोताने सेवन करनार प्राणीने वांधी राखे ते
य कहीए, ते शब्दादि पांच विपय तेणे सहित एटले निःकेवल
य मात्रमांज आसक्त एवा ते साधुवेपि ठे माटे केम जे यतिने,
यमां आसक्तपणुं थने दीक्षापणुं ए वेने परस्पर विरुद्ध ठे. शी
? तो ज्यां दीक्षापणुं ठे त्यां विपयासक्तपणुं नथी थने ज्यां
यासक्तपणुं ठे त्यां दीक्षापणुं नथी

टीकाः-॥ यदुक्तम् ॥ मुहुरपहियमाणाः सारयोऽकैरि-

वाक्, नैवफलक उदारेऽतीव वञ्चम्यमाणाः ॥ वधविश
सादमासादयन्ते, परमविषयज्ञाजो दीक्षिता भूरिकालम्

अर्थः-जे माटे शास्त्रमां कहुं ठे जेम पासा वने
वाजीमां चारेपार धरोघर जमेठे ने त्यां अनेक प्रकारे घात
नाश तथा बंधन खेद पामे ठे तेम चतुर्गति संसाररूप चोपट
विषे विषयज्ञोगी दीक्षावंत प्राणी पण अतिशे जमश करतां
घणा काल सुधी अनेक प्रकारे नाशघात बंधनादिके करीने खेदपामे

टीकाः-॥ किंरूपः पंधाः, जिनानामईतामुक्तिर्वचनमाग-
मः तस्य प्रत्यर्थी विरोधी पारमेश्वरसिद्धांतविषयस्तार्थप्ररूप-
णरूपतया तदजिहितयुक्तिवाधितः ॥ कस्मादेवंविधः पंधाः
प्रथितस्तेग्लित आह ॥

अर्थः-केरो मार्ग तेमणे विस्तार्यां ? तो जिन जे अहिं
तेमना यजनरूपी जे शास्त्र तेनो निर्गोधिपटले परमात्मानो कहेजे
जे सिद्धांत तेथी विपरीत जे अर्थनेनी प्ररूपणा तेणे करीने ते सि-
द्धांतमां कहेथी जे युक्ति तेथी बाध पामेला. शा माहे ए प्रकारो
मार्ग तेमणे विस्तार्यां ? ते कहे जे.

टीकाः-संक्रियेभ्यश्च ॥ संक्रियः सात्त्विकेन धामि क्तः
प्रकारेणैवोदाहरणमायवान्, द्विष्टे मत्परी गुणवदगुणव्रतान्
प्रसूयति ॥ मूढः ॥ हेयांसादेश्विमिश्रण्यः ॥ प्रसूयः ॥ प्र-
द्वेषे त्रिभुजः पुणरदगुणामदुशपासां पणननु मने उभोधा
सो इत्यनेयानेव अनुविध मयन्मयाह्नायः शिवायनिजि

इतिवन्त ॥ तत्र कदाः प्रीतिमत् ॥ यदा संक्रियेभ्यश्च

शेषणोपेतो जनो नाम सुविहितसंघस्तस्याज्ञायः गुरुपरंपर्या-
गतः श्रुतविरुद्धाचरणा तत्र रक्ताः पक्षपातिनस्ते, ते हि स्वस-
दृशजनाचरितं प्रामाण्येन प्रतिपद्यते

अर्थः-जे निरंतरपणे करीने धार्मिक जनने उपताप करणार
एवा जे आर्तारोद्ध अध्वयसाय तेमणे सहित थने मत्सर सहित
एटले गुणवान पुरुषना गुणने नाश करवा तत्पर जेनी बुद्धि ठे
थने त्याग करवुं तथा ग्रहण करवुं ते संबंधि जे विचार तेणे र-
हित माटे मूढ पुरुष थने अतिशे खल एटले अतिशे चान्द्रि,
गुणवानना गुणने विषेथसत् दोषना आरौपण करवामां चतुर थने
जरु एटले दुष्ट बुद्धिवालो. एवो जे लोक तेनो चार प्रकारनो संघ
(साधु, साध्वी, श्रावक, श्राविका रूप) तेनो जे आम्नाय एटले शि-
ष्यने तेना शिष्य इत्यादि विस्तार ते विषे आशक्त (प्रीतिवाला) ते
पुरुष ठे, ए हेतु माटे अथवा जुंन अध्वनसायवालो, द्वेषी, मूढ,
प्रखल, जरु ए प्रकारनां विशेषणे सहित एवो जे जन एटले नाम
मात्रे करीनेज सुविहित संघ पण गुणवनेनहीं, एवानो जे आम्ना-
य एटले गुरु परंपरागत शास्त्र विरुद्ध जे आचरण तेने विषे आ-
शक्त एटले पक्षपाति एवा जे साधुवेषी पुरुषो ठे ए हेतु माटे, केम
जे तेज पोताना सरखा जे लोक तेनुं आचरण प्रमाणपणे अंगी-
कार करे ठे.

टीका.-॥ यद्भुक्तं ॥ एगचरिं भ्रंता, सयंपि तेषिं पपसु
वदंता ॥ रागदोसठावणछा, केइ पसंसंति निद्धम्मे ॥

अर्थः-जे माटे शास्त्रमां कहेखुं ठे जे एक आचारवालाने
माननार केटलाक पुरुष ठे ते तेमना मार्गमां पोते पण वर्तता ठता

पोताना दीपने ढांकवाने अर्थे धर्मरहित पुरुषोने पण प्रशंसा करेवे.

टीका:-अत एवविधा जिनोक्तिप्रत्यर्थिनमेव मार्गं प्र-
धयन्ति ॥ अथ ज्ञास्वतीव दीप्यमाने पारमेश्वरे पश्चि कुत एवं-
विधपथप्रथनस्य तमस इवावकाशः ॥ तत्राह ॥ जगति लोके
विरलतां स्तोकतां अल्पजनाभ्युपगमनीयतां याति पाप्नुवति
सति ॥ कस्मिन् ॥ जिनेन्द्रमार्गं जगद्व्यणीते शुद्धे प्रतिश्रोत-
सि पथि ॥

अर्थ:-एहीज कारण माटे ए प्रकारनो जिनेश्वर जगवंतना
वचनना शत्रुरूपज मार्ग तेने विस्तारे वे. ते उपर आशंका करे वे,
जे सूर्यनी पेठे देदीप्यमान परमात्माना मार्गने विषे शार्थी ए प्र-
कारना मार्गना विस्तार रूपी अंधकारनो प्रवेश थयो ? तो कहे वे
के जगत्मां जिनेन्द्र जगवंते कहेलो ने संसार मार्गथी उलटो एयो
शुद्ध मार्ग विरलपणाने एटसे थोकापणाने पामे ठते ज्ञावार्थ-लो-
कां थद्व्य पुरुषज शुद्ध मार्गने पामवार्थी उत्सूत्र मार्ग विस्तार पाम्यो.

टीका:-कस्मादेतदित्यत आह ॥ प्रोत्सर्पद्गन्तस्मैत्यादि ॥
प्रोत्सर्पन् नगवद्धीमहावीरमुक्तिसमये तज्जन्मराशिसंक्रांत्या
तत्त्वहसंपस्य याथाविधायित्वात् प्रोज्जुंनमाणो जन्मराशि-
नामा मंगाघ्रादिवत्शूरो महस्तस्य सत्या मित्रं राजादित्वावन् ॥
ततश्च प्रोत्सर्पद्गन्तस्मैराशिप्रहसत्वं यददामाथयमसंपति-
पूजास्य ॥

अर्थ:-शार्थी एम थयुं ? तो त्यां कहे वे जे नगवान श्री
महावीरस्वामि मुक्तं गया ने समये उदय पाम्यो, ने नेमनी जन्म-
राशीने मंजमण थयो ए माटे. नेम महावीर स्वामीना पक्षपानी

संपने वाधा पमारुतो जस्मराशि नामा ग्रह वे, ते मंगलादि ग्रहर्नी पेठे महा आकरो ग्रह वे तेनुं मित्ररूप जे असंयति पूजा नामे दशमुं आश्वर्य वे तेथी.

टीका:- अत्र च सख्यं जस्मराशिदशमाश्वर्ययोर्लौकिकस-
खयोरिद्वयोरपि साहचर्येण दुष्करैकार्यकारित्वं ॥ तच्चेह
कार्यं ह्ययोरपि यथावृंदभावद्वयकारित्वेन मिथ्यात्वपोषः ॥ क्व-
चिदसंज्ञाव्यवस्तुदर्शनं ह्याश्वर्यं ॥ असंयजनपूजा चानंतकाल-
जावित्वादसंज्ञाव्या वर्त्ततेऽतो जवरयाश्वर्यतच्च दशमं ॥

अर्थ:-अर्ही जस्मराशी ग्रहने अने दशमाश्वर्यने परस्पर लौकिक मित्रनी पेठ मित्रता ठे केम जे देने पण संघाते दुष्कर एवं एक कार्य प्रत्ये करवापणुं ठे, ते एक कार्य कीयुं ? तो ते देने पण पोतानी नजरमां थावे तेम वर्त्तता माटे यथावृंद एवा जे पु- रूप तेमनुं प्रवचपणुं करावीने मिथ्यात्वनुं पोपण करवुं. ज्ञावार्थ:- जस्मराशि ग्रह पण घणा मिथ्यात्वनो पोपण करनार ठे, ने दशमुं आश्वर्य पण घणा मिथ्यात्वने पोपण करनार ठे. माटे ए कामने वे जण संघाते चक्षाये ठे, तेथी तेमने मित्रता थइ ठे. माटे घणुं मि- थ्यात्वनुं वल्ल वृद्धि पाम्युं ठे. आश्वर्य ते शुं ? तो क्यारे पण संज्ञे नर्ही एवी वस्तुनुं देखवुं ते ॥ असंयति पूजा पण अनेत काळे थइ ठे माटे ए आश्वर्य ठे ते गणतीमां दशमुं ठे ॥

टीका:- किल जिनप्रवचने दशाश्वर्याणि निरूपितानि ॥ तदुक्तं ॥ अवसग्ग गप्पहरणं, इथ्थीतिथ्यं अजाविया परिस्ता ॥ फन्हस्स अमग्गंका अवररणं चंदसूराणं ॥ हरिवंश कुलुप्पनी

पोते पोताना मन अंगीकार करीने घणा कुतीर्थिक लोको प्र-
गट यया ठे.

टीका:—तेपांच परस्परविरुद्धानेककुमतशतश्रवणोद्यमान-
संदेहदोखाधिरूढमनसः प्राणिवर्गस्य कुतः सुगतिः नहि साधने-
कमार्ग साध्या ॥ तार्विकसम्यक्ज्ञान दर्शनचारित्रात्मकेकमार्ग-
साध्यत्वात् तस्याः ॥ नच दोलायमानमानसानां वास्तवैकमु-
क्तिपथतत्त्वनिर्णयः ॥ तदज्ञावाच्च कथं मुक्त्युपायानुष्ठानसेवनं-
तदज्ञावाच्च कथं मुक्तिरिति संप्रति श्दानीं किलेति संज्ञावने ॥
संज्ञाव्यते एतद्यत्कलिकालानुज्ञावात् संप्रत्येवंविधः प्राणि-
वर्गः ॥ इति वृत्तछयार्थः ॥

अर्थः—ने तेमना परस्पर विरुद्ध एवा अनेक प्रकारना मन
तेमनुं संकसो वार जे सांज्ञलवुं ते थकी उत्पन्न थया जे संदेह, ते
रूपी जे हिंचालो ते उपर वेहुं ठे मन जेनुं एवो, एटले एक वातनो
निरधार थतो नथी, माटे अति चंचल जेनुं चित्त ठे एवो प्राणीनो
समूह तेने क्यांथी सुगति थाय, केम जे ते सुगति ठे ते अनेक
मार्ग वने सिद्ध थती नथी, ते सुगतिनो यथार्थ सारां ज्ञान दर्श-
न ने चारित्र ते रूपज एक मार्ग, तेषे करीने साधवा योग्य ठे एहेतु
माटे, ने जेमनुं चंचळ मन ठे तेमने यथार्थ एक मुक्ति मार्गना त-
त्वनो निश्चय थतो नथी अने ज्यारे मुक्ति मार्गनो निश्चय न थयो
त्यारे मुक्तिना उपाय रूप जे अनुष्ठान तेनुं सेवन पण क्यांथी थशे
अने ज्यारे मुक्तिना उपाय रूप अनुष्ठाननुं सेवन न थयुं त्यारे मुक्ति
पण क्यांथी थशे. इत्यादि वर्तमान काळमां ए वात संज्ञवे ठे जे
क महिमाथी ए प्रकारनो प्राणिःसमूह थयो देखाय ठे

तेषां लिंगधारीणोऽपि आ कुमार्गं चलाव्यो वे. ए प्रकारे वे काव्यनो
लप्यते अर्थ कथो.

टीकाः-इदानीं योग्यस्य श्रोतुः पुरतः साधुवेषकल्पिते पथि
वक्त्रजिह्वारैस्तत्प्ररूपितं धर्मं प्रतिपादयन् तस्य च कर्मनिर्मूलना-
श्रमत्वं संज्ञावयमिदमाह ॥

अर्थः-हवे योग्य श्रोतानी आगल साधुवेषधारी लोकोप
पोतामी मतिथी कल्पेला मार्गने विषे दशद्वारे करीने तेमणे प्ररू-
पणा कर्मां जे धर्म ते देखामे वे. ने ते धर्म कर्मने मूलमांथी. उल्ले-
कवामे समर्थ नथी, एम संज्ञावना करता ठता आ काव्य कहे वे.

॥ मूलकाव्यं ॥

अत्रोद्देशिकज्ञानं जिनगृहे वासो वस्त्यऽक्षमा,
स्वीकारोर्थगृहस्थचेत्यसदनेषप्रेक्षिताद्यासानं ॥
सावद्याचरितादरः श्रुतपथावज्ञा गुणिवेषधी, धर्मः
कर्महरोऽत्र चेतुपथि जवेन् मेरुस्तदाब्धौ तरेत् ॥५॥

टीकाः-अत्र पथि अयं धर्मक्षेत्कर्महरो जवेत् तदा
मेरुद्वयो तरेदिति संबंधः ॥ अत्र अस्मिन् प्रत्यक्षोपलब्ध-
माने पथि लिंगिकल्पिते मते धर्म श्रोद्देशिकज्ञानादिकः ॥
अयं चेद्यदि कर्महरो ज्ञानावरणादिनिरासदक्षो जवेत्स्या-
त्तदा तदानीं मेरुर्लक्ष्यो जनेषुः पर्वतराजः ॥ अब्धौ सा-
गरे तरेत् प्लवेत् ॥

अर्थः-आ लिंगधारीये कल्पेला मार्गनो धर्म जो कर्मनो

नोज महादोषपणे आगलं कहेवानी इच्छा ठे, माटे उद्देशे करीने निपजाव्युं एवो जे सामान्य व्युत्पत्तिनो अर्थ ते तो वे जगाए सखो ठे ए हेतु माटे.

टीकाः—अत्र च यतीनामौद्देशिकजोजनग्रहणे यथावदा उपपत्तिं दर्शयन्ति ॥ पूर्वं हि अधरितधनाधिपकोशागाराणि चैत्यसाधुषु मद्रुपयुज्यते तदेवास्माकं त्रित्तमन्यदनर्थ इत्यध्यवसायव्यंजितदेवगुरुनक्ति जराणि महीयांसि जूयांसि दानश्रद्धालुश्राद्धकुलान्यजूवन् ॥ ततस्तेषु कुक्षेषु तत्कालीनयतीनां प्रासुकैषणीयेनापि नैद्वयेण निराबाधं निर्वाहोऽज्जविष्यत् ॥

अर्थः—आ जगाये साधुने आधाकार्मिक जोजन ग्रहण करवामां स्वेच्छाचारी खिगधारी पुरुषो सिद्धांतयी विरुद्ध पोतानी मति कल्पनायी युक्ति देखाके ठे, जे पूर्वना कुवेर जंमारीनो अव्य जंमारेने तिरस्कार करे एवां धनाधिपति श्रावकनां कुल हतां ने एम जाणता हता जे श्रापणुं अव्य जेटसुं चैत्य साधु निमित्त बपराशे तेटसुंज सार्थक ठे, ने वीजुं तो निरर्थक ठे ए प्रकारना अध्यवसाययी देवगुरुनी नक्तिना समूह जेणे प्रगट कर्यो ठे एवां अतिशे मोटां घणांक दान धर्मने विषे श्रद्धावासां श्रावकनां कुल हतां, ते हेतु माटे ते कुलने विषे ते काखना साधुने प्रासुक एषणीय न्निक्षाये करीने एटखे निर्वाप आहारे करीने पण निराबाध निर्वाह यतो हतो पण.

टीकाः—अधुना तु दुःपमाकाखदोषात् दुर्जिह्वराजोपद्रवपरचक्रादिप्राचुर्येण दरिद्रनामरूपाणां च गच्छासु तथा विधातं

हननशक्तिविकल्पानां शुद्धेन जक्तादिना संयमयात्रानिर्वाह-
जावे यदि कश्चिद्दानश्रद्धासुस्तीर्थाव्यवच्छेदमिच्छुः श्रावकः
श्रमणसंघनिमित्तनिर्वृत्तजक्तादिनापि धर्माधारशरीरमुपष्टंजये
तदा को दोषः ?

अर्थः-हमणां तो दुःखमा कालना दोषयी दुकाल तथा रा-
जानो उपद्रव तथा परचक्रादि (शत्रुना सैन्यनां युद्धादि) कारणयी
ते श्रावकनां कुल दरिद्रपणाने तथा अल्पपणाने पाम्यां ठे. माटे
तेने विषे आ कालना ते प्रकारनी संघयण शक्तिये रहित एवा सा-
धुने शुद्ध जक्तपानादिक करीने संयमयात्रानो निर्वाह नयी यतो
माटे एज निमित्त कोइक दान श्रद्धावालो ने तीर्थनो उच्छेद न
थाय एम इच्छतो एवो जे श्रावकने साधुनिमित्ते निपजाव्युं जे ज्ञो-
जनादि तेणे करीने पण धर्मनुं आधारचूत एवं शरीर तेनुं उपष्टंज
करे पटले साधु शरीरनो निर्वाह करे तो तेमां शो दोष ठे अर्थात्
कांइ पण नयी.

टीकाः-आत्मा च यतिना यथाकथंचन रक्षणी यः ॥ धर्म-
साधनत्वात् ॥ यदुक्तं ॥ सव्वध्य संयमं संजमाउ अप्पाणमेव
रक्खंतो ॥ मुच्चइ अइवायाथो पुणो विसोही मया विरई ॥

अर्थः-साधुए जेते प्रकारे आत्मा राखवो, पटले पाप लागे
तो पण आत्मानी रक्षा करवी. जे माटे शास्त्रमां कहुं ठे जे सर्व
जगार्ये संयमनी रक्षा करतो ने संजमयी आत्मानी रक्षा करतो
एवो जे पुरुष ते पापयी मुकाय ठे फरीयी शुद्ध धाय ठे पण अ-
विरति नयी यतो पटले चारित्रयी रहित नयी यतो.

टीकाः—तथा कथंचित् रूक्षजकादिदातृसङ्गात्रेपि घृतादिव्यतिरेकेणाद्यतनयतीनां शरीरधारणानुपपत्तेः ॥ तत्कृते घृतादिनिश्रापि केनचित्पुण्यात्मना श्राद्धेन विधीयमाना समीचीनैव प्रतिज्ञासते ॥

अर्थः—वली कोइक प्रकारे लूखुं ज्ञोजनादिकना देनार मले पण घृतादिक विना आ कावना साधुने तेथी शरीर धारण थइ शकतुं नथी, माटे ते शरीर धारण करवाने अर्थे घृतादिकनी निश्रा पण कोइक पुण्यात्मा श्रावके करी होय ते ठीकज ठे एम जणाव ठे.

टीकाः—किंच ॥ यथाकथंचित् साधुभिः श्राद्धानां श्रद्धावृद्धये अशुद्धमपि प्राप्तं ॥ तथैव तेषां पुण्योत्पत्तेः ॥

अर्थः—वली शुं ? तो जेते प्रकारे साधुये श्रावकनी श्रद्धा वधवाने अर्थे अशुद्ध पण ग्रहण करवुं केम जे तेथीज रीते ते श्रावकने पुण्यनी उत्पत्ति थाय ठे ते माटे.

टीकाः—तदुक्तं । अनेन पात्राय नियोजितेन स्यान्निर्जरा ने वमुनाधुनेति ॥ वृद्ध्या निराशंसतया ददानः पुण्यं गृहस्थः पृथु संचिनोति.

अर्थः—ते वातं शाम्भ्रमां कर्ही ठे जे, पात्रमां थाप्युं जे था धन तेचे करीने मारे दृमणां निर्जरा थशे ए प्रकारनी बुद्धि करीने कोइ प्रकारनी वांठा रहित थापतो जे गृहस्थ ते घणुं पुण्य उपाजं ठे.

टीकाः—शरोपकारधायं स्वकार्यमुपेक्ष्याप्यवश्यं कर्तव्यः

॥ यदुक्तं ॥ नियकज्ञं यरकज्ञं च, जे पमुंतूण केइ विरइंति।पर-
कज्ञं नियकज्ञं च, ते सु सप्पुरिसया वसइ

अर्थः—ने आ परोपकार तो पोतानुं कार्य भूकीने पण अव-
श्य करवा योग्य ठे, जे माटे शास्त्रमां कहुं ठे जे जगतमां कंटलाक
पुरुषो परकार्यनी पेठे पोतानुंज कार्य मुकीने पोताना कार्यनी पेठे
पारकुं कार्य करे ठे एवा परोपकारी पुरूषने विषे सत्पुरुषता नि-
वास करे ठे.

टीकाः—तस्माद्यतीनामाधाकर्मिकज्जोजनमदुष्टं, संयम-
शरीरोपष्टंजकत्वात् ॥ कदपग्रहणवत् ॥ शुद्धज्जोजनवद्वा ॥
तथा यतिज्जिराधाकर्मिकज्जोजनं विधेयं, श्राद्धश्रद्धावृद्धिहेतु-
धर्मदेशनवत् ॥ इति प्रयोगावप्युपपद्येते ॥

अर्थः—ते हेतु माटे यतिने आधाकर्मिक ज्जोजन करुं ते
निर्दोष ठे केम जे संजम शरीरने राखनार ठे ए हेतु माटे कदप-
(वस्त्र) ग्रहण पेठ, एटले जेम वद्वादि ठे ते संयम शरीरुं पुष्टा-
लवन ठे, तेम आधाकर्मिक ज्जोजन पण ठे, अथवा जेम शुद्ध ज्जो-
जन शरीर संयम शरीरने राखनार ठे, तेम आधाकर्मिक ज्जोजन
पण ठे. वली तेमज साधुए आधाकर्मिक ज्जोजन पण करवा योग्य
ठे, केम जे श्रावकनी श्रद्धा वधवामां कारण ठे ए हेतु माटे धर्म
देशनानी पेठे जेम धर्म देशना ठे, ते श्रावकनी श्रद्धा वधवामां
कारण ठे माटे साधुने करवा योग्य ठे, तेम ए प्रकारे अनुमान
प्रमाणना पण ठे प्रयोग आ स्थलमां सिद्ध घाय ठे.

टीकाः—तथा जिनानामर्हता

तत्र वासः

सर्वदावस्थानं ॥ इह केचित् सप्तशीलतयोद्यतविहारं कर्तु-
मशक्नुवन्तो यतीनां चैत्ये सर्वदावस्थानं युक्तमिति प्रतिपेदिरे ॥

अर्थः—बखी जिनराजनुं घर एटखे चैत्य तेमां साधुने निरं-
तर रहेवुं एमने खिंगधारी साधुनो धर्म देखामे ठे, तेमां केटखाक
अति सुखसीखिया यया ठे ते माटे उप विहार करवाने असमर्थ
यया माटे साधुने निरंतर चैत्यमां रहेवुं ते युक्त ठे, एम अंगिकार
करे ठे, तेमां सिद्धांत विरुद्ध नाना प्रकारनी युक्तिउं देखामे ठे.

टीकाः—तथाहि आधुनिकमुनीनां चैत्यवासमंतरेण उ-
द्यानवासो वास्यात्, परगृहवासो वेति, ह्यपी गतिः ॥ तत्र
परगृहवासोऽपि निराकरिष्यते ॥ स्त्रीसंसर्गत्यायाधाकर्मिकादि-
दोषकषापज्ञावात् ॥

अर्थः—ते युक्तिउं टीकाकार कही यतावे ठे. जे आकासना
मुनिने चैत्यवास बिना उद्यानमां रहेवुं अथवा परपरमां रहेवुं ए
बे प्रकारनी गति ठे, तेमां स्त्रीनो संसर्ग याय तथा आधाकर्मिक
आदि पशा दोष उत्पन्न याय ए हेतु देखामीने परपर रहेवानुं
आगम्य खंगन करीगुं ने उद्यानमां रहेवानुं हास खंगन करीए ठीए.

टीकाः—उद्यानयासो पतीनां युक्त इति चेन्न ॥ तथापि
नूतनचूतांकुरास्वादकूजलक्ष्यकंठपंचमोद्गारेण उन्मील्यद्विच-
द्विचकृत्तमात्रनीपरिमयेन च समाहितमनसामुत्कृष्टिकादर्श-
नम् ॥ पंचमोद्गारादीनां चोदीर्घनिजायकत्वेन जरतादिशास्त्रैः
प्रतिषेधनात् ॥

अर्थः—खिंगधारी सुविहित प्रत्ये जे बोडया तमे साधुने उद्यान-

मां रद्देवानुं युक्त कहेता हो तो ते वात युक्त नहीं केम जे त्यां पण नशो आंबानो अंकुर तेनुं प्रकृष्य करवाथी मधुर स्वर बाळता जे कोषल तेना पंचम स्वर एटसे सात स्वरमां पांचमो कामोदीपक स्वर तेना उल्लासे करीने तथा चारे पास प्रसरतो एवा प्रफुल्लित बहुल माळती आदिना सुगंधे करीने वश करेसां एवां पण मन मोकळां धाय एवुं देखाय ठे ए हेतु माटे अने पंचमं स्वरनो उल्लास ते कामोदीपन थवानुं कारण ठे एम जरतादि शास्त्रमां कथुं ठे ए हेतु माटे.

टीकाः—तयचिक्रीनिपागतकामुककामिनीसंकुलत्वेन च स्त्रीसंसक्त्यादेरपि तत्र ज्ञावात् ॥ अथवा माभूवन्ननवरंत-शास्त्रान्यासपरावर्तनादिपराणां यतीनामेतज्जन्या दोषाः ॥ तथापि लोकसंचारशून्योऽथानजूमौ वसतां चरटतस्करादिजि-रूपकरणापहारस्यापि संज्ञवात्, तदपहारे च शरीरसंयमवि-राधनाप्रसंगात् ॥

अर्थः—वखी क्रीना करवानी इच्छाए त्यां आख्यां जे कामी पुरुषने कामिनी स्त्रीयो तेषे करीने व्यासपणुं ठे माटे स्त्रीना संबंध आदिकनो पण त्यां संज्ञव ठे ॥ अथवा निरंतर शास्त्रनो अज्यास तथा गणवुं ए आदिकने विषे तत्पर एवा मुनिने ते उद्यान संबंधी दोष म थाउं तो पण लोकना संचारथी रहित ते उद्यान जूमिने विषे रद्देता जे मुनि तेमनां उपकरण पण ज्ञीस चौर आदिक आ-चीने हरशे एवो संज्ञव ठे माटे ते ज्यारे उपकरण गयां त्यारे शरी-रनी तथा संयमनी विराधना थवानो प्रसंग प्राप्त थाय ए हेतु माटे मुनिने उद्यानमां रद्देयुं घटनुं नहीं.

टीकाः-यन्नुद्यानवास आगमे श्रूयते सोऽनापातासंज्ञाऽप्यु-
 भैरुद्वारोद्यानविषयस्तस्य च प्रायेण कलिकाले लोकस्य राज-
 चौरचस्टायुपप्लव्णवेर्वाधितत्वेन दोःस्थ्यादसंज्ञा एवेत्युद्यान-
 वासः । कथमधुनातनमुनीनां कल्प्यमानः शोभते ? तस्मा-
 दिदानीं जिनग्रहवास एव साधूनां संगतः प्रतिजाति.

अर्थः-ने जे उद्यानवास आगममां संज्ञलाय ठे ते तो जेमां
 लोकनो आवरो न होय गुप्त एक द्वार होय. एवा उद्यानमां यतिने
 रहेवुं एवो शास्त्रनो अज्ञिप्राय ठे ने बहुधा तो ते प्रकारना उपप्लवे
 करीने लोक दुःखित थया ठे. तथा दरिद्रि थया ठे, माटे संज्ञवतुज
 नथी. तेथी आ कालना मुनिने उद्यानवास कल्पे एवं जे कहेवुं ते
 केम शोभे ? नज शोभे. माटे आ कालमांना साधुने चैत्यमांज र-
 हेवुं ए पक्ष सारो घटतो जणाय ठे.

टीकाः-न च तत्र आधाकर्म्मिकादयो दोषाः ॥ तथ च प्र-
 योगः ॥ चैत्यमिदानींतनमुनीनामुपज्ञोगयोग्यं ॥ आधाकर्मा-
 दिदोषरहितत्वात् ॥ तथाविधाहारवत् ॥ नचायमसिद्धो हेतुः
 ॥ जिनप्रतिमार्थं निष्पादित आयतने आधाकर्मादिदोषो नव-
 काशात् ॥ यत्यर्थं क्रियमाणे हि तस्मिन्स स्यात् ॥

अर्थः-ने त्यां आधा कर्मिआदि दोष पण जणाता नथी ने
 वखी अनुमान प्रयोगथी ए वात सिद्ध थाय ठे ॥ ने उपर न्याय-
 शास्त्र विचार जे चैत्य आ कालना मुनिने उपज्ञोग करवा यो-
 ग्य ठे, आधाकर्मादि दोष रहित ठे ए हेतु माटे जेम आधाकर्मादि
 दोष रहित आहार मुनिने जागववा योग्य ठे, तेम चैत्य पण आ
 कालना मुनिने जोगववा योग्य ठे ॥ पण आ हेतु असिद्ध नथी

केम जे जिन प्रतिमाने अर्थे निपजोवेला स्थानकमां आधाकर्मादि शोभने वेसवानो अबकाश पण नधी माटे अनुमान निर्वाध ठे, केम जे मुनिने अर्थे कर्युं होय तो तेमां ते आधाकर्मादि दोष होय ने आ तो मुनिने अर्थे कर्युं नधी माटे आधाकर्मी दोष नधी.

टीका:—तथागमोक्तत्वमप्यस्यास्ति ॥ तथा चागमः ॥

“निस्सकरमनिस्सकमे” वाचि चेए सव्वहिं थुइं तिनि॥वेसं व वेहयाणि व नाउंइक्किक्किया” वि ॥

अर्थ:—तेमज आगममां कहुं ठे जे निश्चाकृत तथा अनिश्चाकृत ए सर्वे चैत्योमां त्रण थुइ देवी बाकी असुर धती होय अथवा जाजा चैत्यो होय तो एकएक थुइ पण अपाय ठे.

टीका:—॥ अत्र हि निश्चाकृतव्यपदेशात् चैत्यवासः साधूनां सिध्यति ॥ अन्यथा यत्र साधूनां निश्चा तन्निश्चाकृतमित्यन्वर्थानुपपत्तेः ॥ तन्निवासेनैव तन्निश्चायाः संज्ञवात् ॥ यदि च साधूनां तत्र वासो न स्यात् तदाऽनिश्चाकृतमेवैकं चैत्यं ज्ञेयम् ॥ अन्यस्य निश्चाकृतपदवाच्यस्यानुपपत्तेः ॥

अर्थ:—आ शास्त्र वचनमां निश्चाकृत एवुं चैत्य एम कहेवापणुं ठे, ए हेतु माटे साधुने चैत्यवास सिद्ध थयो. ने जो एम न कहीए तो जे साधुनी निश्चाये कर्युं ते निश्चाकृत कहीए ए प्रकारना साचा अर्थनी सिद्धि न थाय ए हेतु माटे साधुना निवासे करीनेज साधुनी निश्चानो संज्ञव ठे, ने जो साधुनो निवास चैत्यमां न होय तो अनिश्चाकृत एवुं एकज चैत्य कहेत, माटे निश्चाकृत पदवमे कहेलुं जे बीजुं चैत्य तेनी सिद्धी न थाय ए हेतु माटे साधुने चैत्यमां रहेवानुं सिद्ध थयुं.

टीकाः—तथाच निश्चाकृतपदवाच्यस्य शशविपाणायमानत्वेनानिश्चाकृततुल्यककृतया तत्र वंदनाजिधानमपि कथं घटामटाव्यते ॥ तस्मात्तद्व्यपदेशान्यथानुपपत्त्यैव यतीनां तत्र वासोऽवसीयते ॥

अर्थः—ने वली ससलानां शिंगनानी पेठे वस्तुताये निश्चाकृत चैत्यज नथी ने निकेवल अनिश्चाकृत एवुं जे एक चैत्य ठे, एम श्रंगिकार करो तो निश्चाकृत चैत्यने विपे वंदननुं जे कहेवुं ते कीये प्रकारे घटशे, निश्चाकृत चैत्यनो श्रंगीकार नहीं करतो तेतुं कहेवुं व्यर्थ थशे माटेज निश्चय करीए ठीए जे साधुने चैत्यमां रहेवानुं ठे,

टीकाः—तथा संज्ञावणे विसदो देउलियखरंटजयणउवएसो इत्याद्यागमे ग्लानप्रतिजागरणचिंतायां देवकुलिकशब्दादपि चैत्यवाससिद्धिः देवकुलिकनिवासमंतरेण देवकुलिकव्यपदेशानुपपत्तेः नहि ग्रामाज्ञावे सीमाविधानं नामेति लौकिकन्यायात् एव चैवमाद्यागमवचनप्रामाण्यादागमोक्तत्वमप्यस्येति निश्चीयते ॥

अर्थः—वली संज्ञावण इत्यादि आगम गाथाने विपे देवकुलिक शब्द कहेठे, ते देवकुलिक शब्दथी पण चैत्यवासनी सिद्धि थाय ठे, केम के देवकुल कहेतां देवालय ते जेमने ठे ते देवकुलिक कहीए, एटले देवमंदिरवाला एटलो अर्थ थयो, देवमंदिरमां निवास कर्या विना देवमंदिरवालो एम कहेवुं न घटेते उपर लौकिक न्याय देखामे ठे जेम के गाम विना सीमामानुं करवुं ते निश्चे होय नहीं ए प्रकारना लौकिक न्यायथी चैत्य निवास कर्या विना चैत्यवाला अमुक पुरुषो एवो व्यवहार होय नहीं. एवं कहेतां ए प्रकारना

लौकिक न्यायशी तथा एवमादि केहेतां आ कद्युं इत्यादि आगम वचनना प्रमाणपणाशी ए चैत्यवासने आगमोक्तपणुं ठे एम नि-
श्चय करीए बीए.

टीकाः—तथा च प्रयोगः ॥ चैत्यनिवास इदानींतनमुनीना
मुचित आगमोक्तत्वात् ॥ चैत्यवन्दनवत् ॥ नन्वेवमपि सि-
द्धांतान्न साक्षात् चैत्यवासः सिद्ध्यति ॥ विधेयतया तस्य कत्र-
चिदप्यनजिधानादिति चेत् । सत्यमेवं तर्हि गीतार्थाचरि-
तत्वा दयमुपपत्स्यते ॥ तथाच साधुनां जिनज्वनवासो
विधेयः । गीतार्थाचरितत्वात् । चतुर्थ्यां पर्युपणापर्यवत्
नचायमसिद्धो हेतुः ॥ गीतार्थाचरितत्वस्योजयत्रापि प्रती-
तत्वात् ॥ तथाहि ॥ श्रीमदार्यरक्षितपादैर्जगति मदावीरे
निश्रेयससोपमध्यासीने गीतार्थानां बलमेधासंहननधैर्यादि-
दानि पृष्टवंशादिसहितवसतिव्यवहरेदं चोपलभ्य चैत्यवासो
यतीनामाचरितः

अर्थः—ते उपर अनुमान प्रयोग करी देखामे ठे जे साधुये
जिनज्वनमां वास करवो केम जे गीतार्थ पुरुषोए आचर्यो ठे ए
हेतु भाटे चोपने विधे पर्युपणा पर्व करवानी पेठे. एटखे जेम पो-
खने विधे गीतार्थ पुरुषे पर्युपणा पर्व कर्युं ठे. ते साधुने करवा योग्य
ठे तेम चैत्यवास पण करवा योग्य ठे, ने आ हेतु थसिद्ध पण नधी
केम जे गीतार्थ पुरुषे जे आचर्युं ते तादि प्रतिवादि ए पेने प्रसिद्ध
पणे मानवा योग्य ठे ॥ ते देखामे ठे जे जगवान् मदावीर स्वामी
मोक्षरूपी महेश्वरमां पधार्या पठी श्री आर्यरक्षित आचार्य गीतार्थ
पुरुषनां बलबुद्धि, शरीरनां संपरण, धैर्य आदिकनी दानी जोइने

तथा लक्षण युक्त जे साधुने रहेवानां स्थान तेनो उद्वेद थयो एम जाणीने साधुने चैत्यवास कराव्यो ठे.

टीकाः—कुत एतदवसितमिति चेत् ॥ आसोपदेशात् ॥ तथाहि ॥ ब्रह्माससर्पिर्हि वीसुत्तरोर्हि, सिद्धिं गए महावीरे ॥ बुद्धिं च जईणं, पि छीवंसाश्यं गणं ॥ बलमेहाबुद्धीणं, हाणि नाऊण सुविहितजणस्त ॥ चेश्यमठथावासो पकप्पियो अङ्कारस्केहिं ॥

अर्थः—बली लिंगधारी सुविहित प्रत्ये बोड्यो जे, जो तमे एम कहेता हो जे क्यांथी ए वातनो निश्चय कर्यो? तो कहीए ठीए जे हितकारी मोटा पुरुपना उपदेशथी ते देखानीए ठीए जे महावीर स्वामी सिद्धि गया पठी ठसें ने बीश वर्ष थयां त्यारे यतिने रहेवा योग्य स्थानक उच्छिन थयां ने सुविहित जननां बल, बुद्धि, अने मेधानी हानि थई ते जाणीने आर्यरक्षित आचार्ये चैत्यमां निवास कल्प्यो ठे.

टीकाः—न चागमाविरोधिन्याचरणा प्रमाणं, इयं तु न तथेति वाच्यं आगमाविरोधस्य निस्सकमेत्यादिना समर्थितत्वात् ॥ गीतार्थाचरणा चागमं प्रमाणयद्भिरवश्यमन्युपेतव्या ॥ यदुक्तं ॥ अवलंबिऊण कळ्ळां, जंकिंची आयरंति गीयथ्या ॥ योवावराहृषद्गुण, सवेसिं तं पमायंति

अर्थः—बली लिंगधारी सुविहित प्रत्ये कहे ठे जे जो तमे एम कहेता हो जे आगमने विरोध न थावे एवुं आचरण प्रमाण ठे थने थातो तेवी रीते नथी माटे प्रमाण नथी तो तेनो उत्तर

जे आगमनी साथे विरोध नथी ए प्रकारे निस्सकक इत्यादि शास्त्र बचने करीने आगम साथे मज्जतो चेत्पवात्त ठे एवुं प्रतिपादन पूर्वे कर्युं ठे ने गीतार्थनुं आचरण आगमने प्रमाण करनार पुरुषने अवश्य प्रमाण करवा योग्य ठे. जे माटे शास्त्रमां कहुं ठे जे गीतार्थ जनो ज्ञानादिरूप कार्यनुं आखंवन करीने जे कांइ पण कार्य करे ठे. तेमां घोग्गो अपराध अने घणो गुण रखो ठे माटे ते सर्वने प्रमाणरूप ठे.

टीकाः—इति जगवत्प्रतिपादितमुमुक्षुप्रवृत्तिनिवृत्तिरूपागम-
श्रुतादिव्यवहारपंचकांतःपात्यागमविरुद्धाचरणानच्युपगमे च
जगवदप्रामाण्यसंजनात् ॥ तथाच जगवदाशातनाप्रसंगात्

अर्थः—ए हेतु माटे जगवाने प्रतिपादन कर्या जे मुमुक्षुने प्रवृत्ति निवृत्ति रूप आगम श्रुतादि रूप पांच व्यवहार तेमांनुं आगमथी अविरोध थावे एवुं जे आचरण तेनो अंगीकार नहीं करो तो जगवाने पण अप्रमाणपणानी प्राप्ति यशे माटे, वही जगवाननी आशातना घवानो प्रसंग यशे ए हेतु माटे

टीकाः—आचरितलक्षणस्येहोपपत्तेः ॥ तथा चागमः ॥
असदेष समाश्रितं जं कथ्यई केणई असावज्जं न निवारियम-
झेहिं, बहुगुणमणुमेयमायरियं

अर्थः—शिष्ट पुरुषे जे आचरण कर्युं ते आचरण लक्षणनी अहींथां सिद्धि ठे, एटवे शिष्ट पुरुषना सरखुं आचरण करखुं ते युक्त ठे, ते उपर शास्त्रनुं प्रमाण ठे, जे शठजाव विनाना जे पापरहित मोटा पुरुष तेमणे ज्यां जे कंश्क आचरण कर्युं ते निर्दोष ठे

माटे वीजाए ड्रव्य क्षेत्र काल ज्ञावना अनुमाननी अपेक्षायै घणो गुण जाणी निवारण कर्युं नथी तो ते आचरण कदपे ठे, एटले करवा योग्य ठे.

टीकाः—अयं च न तावच्छ्रैः समाचीर्णां, ड्रव्यक्षेत्रकाला-
द्यपेक्षया गुरुलाघवचितया धार्मिकैरेवास्य प्रवर्तितत्वात् ॥
नाप्ययं सावधः सावधं हि पापं, तच्च जीववधादि ॥ नच यतीनां
चैत्यवासविधौ जीववधादिकं प्रयत्नेनान्वेषयंतोप्युपलभ्येमहि ॥
निरवद्यत्वादेवं च न बहुश्रुतेस्तत्कालज्ञाविजिगीतार्थैर्निवारितः
अत एव बहूनां धार्मिकाणामनुमतः ॥

अर्थः—ने आ जे चैत्यवास ठे ते शठ पुरुषोए आचर्यो नथी
ए तो ड्रव्य क्षेत्र कालादिकनी अपेक्षायै गुरु लाघवना विचारयी एटले
दोष थोको ने गुण घणो एवा विचारयी धार्मिक पुरुषोयेज ए चै-
त्यवासनी प्रवृत्ति करी ठे, ए हेतु माटे, वली आ चैत्यवास ठे ते
सावध पण नथी केमजे अव्य जे पाप तेतो जीववधादिक ठे, ने
मुनिने चैत्यवास करतां कांइ जीव वधादिक पाप प्रयत्नथी खोलतां
पण नथी जगतुं, माटे ए चैत्यवास निरवद्य ठे ए हेतु माटेज ते
काले धएला बहुश्रुत गीतार्थ पुरुषोए निवारण कर्यो नथी ने एहीज
कारण माटे धार्मिक पुरुषोने चैत्यवास करवानो संमत ठे.

टीकाः—सिद्धांतनिकपपट्टानां विरचितानेकधुतोद्धारसा-
रशास्त्राणां श्रीहरिज्ञसूरीणां तथाप्रवृत्तिश्रवणात् ॥ स्वरचि-
तप्रथेपु चैत्यवासप्रतिपादनेन च तथाप्रवृत्तेस्तेः सत्यापनात् ॥
॥ तथाच तदप्रथः ॥ जिणविंवपइच्छथं, अहवा तकम्मनुह्वति ॥
तथा जिणविंवस्म पइछा साहुनिवासो य इत्यादि ॥

अर्थः—अने सिद्धांतनी कसोटी समान, अने रच्यां ठे अनेक आगमना उद्धारथी श्रेष्ठ शास्त्र जेणे एवा श्री हरिश्चंद्रसूरी तेमनी वृत्ति संज्ञलाय ठे जे हरिश्चंद्रसूरिए चैत्यवास कर्षां हतो ऋ जे पोताना रचेला ग्रंथोने विषे चैत्यवासतुं प्रतिपादन करवुं णे करीने चैत्यवासनी प्रवृत्ति ठे ते तेमणे जे सत्य धापी ठे ए हेतु माटे चैत्यवास करवो वली आ तेमना ग्रंथनुं वचन ठे, जे जिनविं-नी प्रतिष्ठाने अर्थे अथवा जिन कर्मतुल्य, तथा जिनविंबनी प्र-तेष्टा ठे त्यां साधु निवास ठे इत्यादि—

टीकाः—देयं तु न साधुच्यस्तिष्ठंतियथा च ते तथा कार्यं ॥
अहयनीच्या खेवं, ज्ञेयमिदं वंशतरकांमिति

अर्थः—चैत्य साधुने थापी न देवुं, जेवी रीते ते साधु रहे तेम करवुं अहय नीवीये करीने एटले मूल धननो नाश न थवा देवो, ए प्रकारे जे करवुं ते वंशतरकांम जाणवुं एटले वंश परंप-राए चाव्युं जाय.

टीकाः—तथा समरादित्यकथायामपि जिनज्वनांतर्गतप्रति-श्रयस्थितायाः साध्याः केवलोत्पादप्रतिपादनात् ॥ तथाधु-निकमुनीनां वदूनां चैत्यवासप्रवृत्तिदर्शनात् ॥ यदि ह्ययं गीतार्थानां नानुमतः स्यात्तदा कथमेकवाक्यतया सर्वत्राऽप्र-तिवृत्तप्रसरः प्रवर्तते

अर्थः—वली समरादित्यनी कथामां पण जिनज्वनना अंत-र्गत जे प्रतिश्रय तेमां रहेली जे साध्वी तेने केवलज्ञान उत्पन्न ययुं ठे एम प्रतिपादन करुं ठे ए हेतुं माटे. वली आधुनिक घणा

मुनि चैत्यवास करे ठे तेनी प्रवृत्तिनुं देखवापणुं ठे माटे. जो ए चैत्यवास गीतार्थोंने संमत न होत तो केम एक वाक्यपणे सर्व जगये निरंतर तेमनो पसार प्रवर्तें ठे ? एटखे जो चैत्यवास नज करवानो होत तो सर्वे गीतार्थोनुं वचन तथा प्रवर्तवुं ते एक साथे मखतुं केम श्रावत ?

टीका:-न च विशेषदोषोपलंजमंतरेण गीतार्थाचरितम-
प्रमाणीकर्तुं युक्तं ॥ नापि विरुद्धः साध्यविपर्ययाव्याप्तत्वात् ॥
नहि गीतार्थाचरितत्वं यत्प्रविधेयत्वेन व्याप्तं ॥ तथासति पर्यु-
पणाय अपि चतुर्थ्यामकरणप्रसंगात् ॥ नाप्यनैकांतिकः वि-
पक्षेऽगतत्वात् ॥ नहि गीतार्थाचरितत्वं यत्प्रविधेयेष्यनुष्ठाने
गतं ॥ प्राणातिपातादीनामपि गीतार्थाचरितत्वेन हि तत्
स्यात् ॥ न चैवमस्ति

अर्थ:-माटे विशेष दोषनी प्राप्ति बिना गीतार्थ पुरुषनुं आ-
चरण थप्रमाण करवुं ते युक्त नथी. ते उपर न्याय शास्त्रनो विचार
जे, चैत्यवास साधुने करवा योग्य ठे. गीतार्थ पुरुष आचरण कयां
ए हेतु माटे ए प्रकारना अनुमान प्रयोगने विषे जे हेतु ठे ते वि-
रुद्ध नथी एटखे खोटो नथी केम जे साधुने न करवा योग्य जे वस्तु
तेमां गीतार्थना आचरण रूप जे हेतु ते होय नहीं माटे जे गीता-
र्थनुं आचरण ठे ते साधुने करवा योग्य ठे, ने जो एम न मानता
हो तो चोपने विषे पर्युपशा पर्व करो वो तेने न करवानो प्रसंग
प्राप्त परो. बली अनुमान प्रयोगने विषे जे हेतु ठे ते एकांतिकपण
नथी एटखे खोटो नथी केम जे यत्निने न करवा योग्य जे अनुष्ठान
मात्र ते रूप जे विपरु नेने विषे गीतार्थाचरणरूप जे हेतु ते ठे

नही माटे, ने जो प्राणानिरातादिकनुं गीतार्थ आचरण करता होत तो ए हेतु विरहमां गयो कहेवात, माटे एम तोठे नही, तेथी अनुमान प्रयोग निर्दोष सिद्ध थयो.

टीका:- ॥ किंच, यतीनां चैत्यवासमंतरेण सांप्रतिक-
जिनजवनानां हानिः स्यात् ॥ तथाहि ॥ पूर्वं कालानुजाया-
देव श्रीमंतोऽव्यग्रचेतसो देवगुरुतत्त्वप्रतिपत्तिजरनिर्जरतया
ह्यतदेव परं तत्र मिति मन्यमानाः श्रावकाश्चैत्यचिंत्सिंतां
परमादरेणाऽकरिष्यन् ॥ सांप्रतं तु दुःपमादोषा न्नक्तंदित्रं कु-
टुंबसंयमचिंतासंतापजर्जरितचित्ततपेतस्ततो धावतां प्रायेण
दुर्गतानां श्राद्धानां स्वज्वनेप्यागमनं दुर्लजनास्तां जिनमं-
दिरे तथाच कुतस्त्या तत्समारभनादिचिंता तेषां

अर्थ:-बली यतिने चैत्यवासविना आ कालनां जिनजवन-
नी हानि थाय. तेज ! देखाने ठे जे पूर्वं कालना महिमायीज जे
श्रीमंत लोक हता ते व्यग्र चित्तवाला न हता.ने देवगुरु तत्वनी घणी
जकियी जरेखा हता, ने ते देवगुरुने एज परमतत्त्व ठे एम मान-
ता एवा जेने श्रावक ते चैत्य संबंधी चिंताने परम आदरवने क-
रता ने हालमां तो दुःखमा कालना दोषयी रात्रि दिवस कुटुंबनुं
जरणपोषण करवानी चिंताना संतापयी आकुल व्याकुल चित्तवाला
थया ठे. ए हेतु माटे चारे पास दोरुता ने बहुधा दरिद्रि एवा
श्रावक लोकोने पोताने घेर पश आरवुं दुर्लज ठे तो जिनमंदिरे
आववानी वाततो ठेटे रही, माटे ते जिनमंदिरने समारवुं इत्या-
दिक चिंता तो तेमने क्यांथीज होय ?

टीका:-श्रीमतां तु प्रतिक्रमदासतवारविलासिनीघन-

सारशबलमलयजरसपंकितपोनकुचकलशपीठशुठनडुड्विखिता-
नां निरंतरमेव चूरिचूरिद्विप्तया पार्थिवसेवाहेवाकिनां जिन-
गृहावलोकनमेव न संपद्यते, दूरे तच्चिंता ॥ तदज्ञाये च कालेन
जिनसदनानां विशाररुता स्यात् ॥ तथाचतीर्थोच्छित्तिरापनी-
पद्यते

अर्थः—आ कालना श्रीमंत श्रावक लोकोने तो ते चैल
चिंता क्यांभीज होय ? केम जे ते तो क्ये क्ये पोताना रूपादिक
गुणनी केके करीने आलसु एवी जे वेश्याथो तेमना बरास कर्पु-
वती मिश्रित जे मलयचंदननो रस तेणे करीने व्याप्त थएला अने
पुष्ट थएला जे स्तन कलश ते रूपी पीठने विपे लोट पोट थता
एटले केवल विषय शक्ति ठे ने ते धर्म कार्य नथी करी शकता
तेयो दरिद्रो जेवा ठे. ने केटलाकने तो निरंतरज घणी घणी
डव्य पामवानी इबाये करीने राजाश्रीनी सेवा करवानी कुटेव
पन्नी ठे. एवा ते गृहस्थ श्रीमंत लोकोने जिन जवननुं देखवुंज
नथी थतुं, तो तेनी चिंता तो ठेठे रही ने उपारे ते जिनजवननी
चिंतान रही त्यारे सार संजाल विना काले करीने जिन जवननो
विनाश थाय ने उपारे जिनजवननो विछेद थयो त्यारे तीर्थनो
विछेद एनी मेलेज थावी पड्यो एम जाणवुं.

टीकाः—चैत्यांतर्वासेतु यतीनां तदुद्यमेन चूरिकालं जिन-
जवनान्यवतिष्ठेरन् ॥ तथा च तीर्थाव्यवच्छेदः ॥ तदव्यवच्छि-
त्तिहेतोश्च किंचिदपवादासेवनस्यागमेपि समर्थनात् ॥ यदाह ॥
जो जेण गुणेश हित्यो, जेण विणा वा नसिजए जंतु इत्यादि।
तदेवं सूक्ष्मेक्ष्मिया विभूश्यतां विदुषां चंतसि चैत्यवाम एव.
बानीतनमुनीनां संगतिमंगतीति.

अर्थः—ने ज्यारे मुनि चैत्यवास करे त्यारे तो मुनिनो ते संबंधि जे उद्यम तेणे करीने जिनघुवन घणा काल सुधी रहे त्यारे तीर्थनो पण उच्छेद न धाय माटे तीर्थनो उच्छेद न धाय ए हेतु माटे कांश्चक अपवाद सेववानुं शास्त्रमां पण कहुं ठे जे जे गुणे करीने अधिक होय अथवा जेना विना जे सिद्ध न धाय इत्यादि. ते माटे सूक्ष्म दृष्टि ए विचार करो तो विद्वानना चित्तमां एम आवशे जे आ कालना मुनिने चैत्यवास करवोज जोइए.

टीकाः—तथा वसत्यहमेति ॥ वसतो परगृहे निवासां प्रति अहमा मात्सर्यं परगृहवासोमे निराकरिष्यत इति यदुक्तं, तदिदानीं व्यज्यते । सर्वव्रतेषु निरपवादं हि ब्रह्मव्रतं यतीनामागमे गीयते, यदुक्तं ॥ न वि किंचि अणुघ्रायं, पन्सिद्धं वा वि जिणवरिदेहिं ॥ मुत्तुं मेहुणजावं, न सो विणा रागदोसेहिं ॥ नच तत् स्त्रीशब्दश्रवणादेः सम्यक् निर्वाहुं पार्यते ॥ उत्कलिकादिप्रादुर्जावात् ॥ परगृहे वसतां चावश्यंजाविनः तच्छ्रवणादयः ॥

अर्थः—वली ते लिंगधारी आ प्रकारनी प्ररूपणा करे ठे जे वसति एटले परघर तेमां जे रहेवुं ते प्रत्ये मत्सर करवो एटले मुनिने परघरमां न रहेवुं ए रीते ते प्रतिपादन करे ठे. पूर्वे एम कहुं हतुं जे परघरमां रहेवानुं आगल खंमन करीशुं ते आ खंमन करी प्रगट करे ठे. जे सर्व व्रतमां साधुने जेमां अपवाद मार्ग नथी एवुं तो एक ब्रह्मव्रत आगममां कहुं ठे, ते शास्त्रवचन ए ठे जे जे जिनघरेंद्र तीर्थकरे एक मेथुन जाव मूकीने घीजुं कांश्च पण आज्ञा करुं नथी. तथा निषेध पण करुं नथी. केम जे ते मेथुन राग विना

होय नहीं एटले रागनी जोमे छंप पण आच्यो. ने ते पत्रवानं सर्वे
दोष आच्यो माटे, ते ब्रह्मव्रत स्त्रीपोना शब्दां सांनलना तथा तेने
देखवी इत्यादिकथी सारी रीते निर्वाह करी पार पमातु नथी,
केम जे कामोद्दीपन आदी प्रगट थवानुं ए कारण ठे माटे, ने पर-
घरमां रहेनाराने ते श्रवणादिक अवश्य थाय ठे.

टीका:—॥ तथाच नितंपिनीनां तुलितकोकिलाकलकूजितं
गीतादिरवमधरितरतिसौंदर्यं च रूपमुपलज्य चुक्तजोगानां
पूर्वानुचूतनिधुवनविलसितप्रतिसंधानादयोऽनुक्तजोगानां च
तत्कुतूहलादयः प्राडुर्नवेयुः ॥

अर्थ:—वली स्त्रीपोनो कोयलना मधुर शब्द जेवो गीतादि-
नो शब्द साजलीने तथा कामदेवनी स्त्री तेनुं सुंदरपणुं ते जेणे
धुता पमारुयुं ठे. एवं स्त्रीयोनुं रूप देखीने पूर्वं गृहस्थावस्थामां
ये जोग जोगव्या ठे. ते साधुने पूर्वं अनुभव थएलो जे मैथु-
नास तेनुं अनुसंधान थवुं एटले स्मरण थवुं इत्यादि घणा दो-
ष थाय ने जे साधुये पूर्वं गृहस्थावस्थामां जोग जोगव्या नथी
ते मैथुननुं कौतुक थवारूप घणा दोष प्रगट थाय.

टीका:—यतिनां च सततं कर्णपीयूषवर्षिर्विशदगंजीरम-
वाभ्यायध्वानं निशम्य केषांचिन्नु शरीराण्यगण्यलावण्यश्री-
निर्वण्यं प्रोपितपतिकादीनां तरुणीनांरिरंसादयः प्राडुःष्युः॥
वान्योन्यं निरंतररूपावलोकनगीतश्रवणादिजिर्दुर्मथमन्म-
थदौस्थ्यचारित्रमोपादयोऽनेकदोषाः पुण्येयुः ॥

अर्थ:—ने साधुनो निरंतर कानने श्रमृत समान जे सुंदर

मधुर स्वाध्यायनो शब्द तेने सांजलीने तथा केटलाक साधुनां असंख्य लावण्य शोचानां धारण करनार सुंदर शरीर तेमने देखीने विरहिशी जुवान स्त्रीयोने काम क्रीडा करवानी इत्दा थाय ए आदि घणा दोष प्रगट थाय. ए प्रकारे स्त्रीयोने तथा साधुने परस्पर निरंतर रूपनुं देखनुं गीतनुं सांजलनुं ए आदि कारणे करीने दुःखवायी महा कामदेव संबंधी विकारे करीने चारित्र्यनो नाश थाय ए आदि घणा दोष प्रगट थाय माटे साधुए परधरमां निवास न करवो.

टीका:—॥ यथोक्तं ॥ थीवज्जियं वियाणह् इत्याणं जंथ्य काणरूवाणि ॥ सदाय न सुच्चंती, ताविय तेसिं न पेच्छेहि ॥ वंज-वयस्स अगुत्ती, लज्जानासो य पीइवुद्धी य ॥ सायु तपोवणवासो, निवारणा तिथ्य परिहारणी

अर्थ:—ते शास्त्रमां कहुं ठे जे साधुने रहेवानुं स्थान न्नी वर्जित जाणवुं जे स्थाने स्त्रीयोनां रूप तथा शब्द न देखाय न संजलाय तथा ते स्त्रीउं पण ते साधुने न देखे एवुं स्थान साधुने रहेवा योग्य ठे केम जे एवी रीते न होय तो ब्रह्मवतनी गुप्ति न रहे तथा लज्जानो नाश थाय तथा प्रीतिनी वृद्धि थाय, माटे साधुने तपोवनमां निवास करवो जेथी तीर्थनो हानिनुं निवारण थाय.

टीका:—तथा लौकिका अप्याहुः ॥ शृणु हृदयरहस्यं य त्प्रशस्यं मुनीनां, न खलु न खलु योपित्संनिधिः संविधेयः ॥ हरति हि हरिणाक्षी क्षिप्रमक्षिणुरप्रप्रहृतशमतनुत्रं चित्तमप्युन्नतानां.

अर्थ:—लौकिकमां पण एम कहे ठे जे, मुनिने पण यखा-

एषा योग्य एवं हृदयं नृहरय कर्तुं तुं ते सांज्ञको जे सायुने त्रि-
 उर्तुं समीपपणुं निश्चे नज करवुं. केम जे हरिणना जेवां जेनां नेत्र
 ठे एवी स्त्री नेत्ररूपी तीखा शस्त्रना प्रहारवने उपशमरूप वस्तुतरना
 नाश करे ठे ने उत्तम पुरुषनां पण मन हरे ठे.

टीकाः--अत एव निशीथे पंचमोदशके एकद मूलगुणेषु
 अविमुद्धा इत्थि सारिया वीया ॥ तुल्लारोवणवसही, कारणि
 तहि कथ वसियवं ॥ अत्र तुल्लारोवणत्ति ॥ उत्सर्गणोत्तयोरपि
 वसत्योर्वासे तुल्यं प्रायश्चित्तमित्यर्थः ॥ अथापवादे व वस्त-
 व्यमितिप्रश्ने ॥ अह्वा गुरुस्स दोसा, कम्मे इवरीय हुंति स-
 वेसिं ॥ जइ ए तवोवणवासं, वसंति लोगे अ परिवारं ॥

अर्थः--एज हेतु माटे निशीथने विषे पांचमा उदेशामां
 कहुं ठे जे एक निवास तो मूल गुणने शुद्ध राखे एवो नथी ने
 बीजो निवास स्त्री संसक्तिवाळो ठे, माटे ए वेमां निवास करतां
 तुल्य प्रायश्चित्त ठे, कारण पने त्यारे ते वेमांथी कीयामां रहेवुं, ए
 जग्याए तुल्लारोवण ए शब्दनो अर्थ टीकाकार कहे ठे जे उत्सर्ग
 मार्गे वे ए निवासने विष रहेनारने पण तुल्य प्रायश्चित्त ठे. अथ
 अपवाद मार्गे क्यां रहेवुं एम शिष्ये प्रश्न करुं त्यारे गुरु कहे ठे जे

टीकाः--अत्र इतरस्यां स्त्रीसंसक्तायां वसतौ वासे प्रागनु-
 चूतविलसितस्मृतिकरणादिना चतुर्थव्रतज्ञंगप्रसंगेनाऽन्यशुद्ध-
 वसत्यलाज्जेन च यतीनामाधाकर्मिक्यपि वसतिरनुज्ञाता
 ग्रामाद्यंतर्वसद्भिश्च स्त्रीसंसक्तिवियुता श्रुतोक्तनिखिलगुणयुता
 दुरापा वसतिः ॥ अंतंत स्त्रीशब्दश्रवणस्यापि संज्ञवात् ॥

अर्थः—आ जगाये वीजो स्त्री संसक्त निवासने विपे जो साधु निवास करे तो पूर्वे गृहस्थपणामां स्त्री साथे अनुज्ञव करलो जे विलास तेनुं स्मरण थवुं इत्यादिके करीने चौथा व्रतना जंगनो प्रसंग थाय तेणे करीने, ने वीजो शुरु निवासनो लाज न थाय तेथी पतिने आधाकर्मिक निवास तेनी आज्ञा करेली ठे. ने ग्रामादिमां रहेनारने तो स्त्री संबंध रहितने शास्त्रमां कहेला जे सर्व गुण तेणे सहित एवो निवास मळवो दुर्लभ ठे, केम जे घरना थंदरमां तो स्त्रीयोना शब्द सांजळवानो संज्ञव ठे ए हेतु माटे महासाधुए परघर वास न करवो.

टीकाः—जिनगृहवासे तु यतीनां न तथासंसक्तिसंज्ञवः, चैत्यवन्दनार्थमेव कृणुमात्रमागल्य गंत्रीणां श्राविकादीनां यति-
जिः सह तथाविधप्रसंगानुपपत्तेः ॥ नच एका मूलगुणेषु-
मित्याद्यागमवलेन प्रत्युत स्त्रीसंसक्तवसतित्यागेना धाकर्मिकव-
सतिवासो यतीनां संगतो, न तु जिनगृहवास इतिवाच्यं ॥ आ-
धाकर्मस्त्रीसंसक्त्यादिदोषजाखरहितजिनगृहवासलाज आधाक-
र्मवसतिवासस्यात्यंतमनुचितत्वात् ॥

अर्थः—जिन घरमां निवास करे त्वारे तो यतिने ते प्रकारना स्त्री संबंधनो संज्ञव नथी केम जे चैत्यवन्दनने थयेंज कृणु मात्र आवीने जनारी एवी श्राविकादिक साथे यतिने ते प्रकारनो प्रसंग नथी धतो जेवो तेना घरमां रहे थाय ठे तेवो वली “ एका मूलगुणेषु ” इत्यादि आगमना वख करीने उखटो स्त्री मंथंरहित निवासनो त्याग करवो तेणे करीने आधाकर्मिक निवास साधुने करवानो संज्ञव्यो, पण जिनघरमां रहेवानुं संज्ञव्युं नही. ए प्रकार

जो तमे कहेता हो तो ते न कहेबुं केम जे आधाकर्मिक तथा स्त्री
संबंध जेमां ठे इत्यादि दोष समूह रहित जे जिन घर निवास
तेना वाज्र थपे ठेते आधाकर्मिक निवास करवो ते अत्यंत अघट-
तोज ठे ॥

टीकाः—को ह्युन्मत्तः पथ्याशनावासात्रपथ्यमश्रीयात् ॥
तस्मात्परगृह्यसतिरसमीचीनाऽधुनातनयतीनां य स्त्वागमे
परग्रह्वामः भ्रूयते स तात्कालिकानिसात्विकयत्यपेक्षयेति ॥
तथा च प्रयोगः ॥ यतीनां परग्रह्वासोऽनुपपन्नः ॥ अनेक दोष
दुष्टत्वात् प्राणानिषान वदिति ॥

अर्थः—केम जे कोण उन्मत्त पुरुष पथ्य जोजननी प्राप्ति थपे
ठेते अरुप्य तोजन जंमे ते माटे आ काशना मुनियोने परघरमां
निगम हउमे ते तीक नही, ते जे आगममां परघर निवास करवो
पण मंजुआप ठे, ते तो ते काशना अति सात्विक धीरजवाळा जे
मुनि, तेनी थोहाए ठे, रक्षी ते उपर अनुमान प्रयोग पण सिद्ध
थाप ठे जे यनियोन परघरमां रहेबुं ते अघटित ठे. केम जे ते अ-
नेक दोषे हरीने दुष्ट ठे ए हेतु माटे प्राणानिषानती पेते जेम प्रा-
णानिषान ठे ते अनेक दोष दुष्ट ठे तो यनिने करवा योग्य नथी,
तेन परघर वाम पण हउवा योग्य नथी.

टीका —नया स्त्रीकार स्वमनापादन केविय्याह ॥ अ-
थो इ विष पृष्टस्य धारक नेत्यमदन त्रिनायनन ॥ तनार्थ-
क्षेत्रादि हृष्ट नयु ॥ तत्र इत्यस्त्रीकारस्यागमं निषिद्ध-
त्वेऽपि मायानिषयतीना तदस्त्रीकारं युक्तः ॥ तदन्तरेण प्लान-
रत्नदृष्टेहाद्यन्याया जेरायपरप्याधनुपपत्तेः॥नाहिना च परमं-

शरीरस्याज्ञावप्रसंगात् ॥ गृहमेधिनां च प्रायेण कालदोषाः
स्निर्धर्मत्वेन च यतिचिंताव्यविधानात् ॥

अर्थः—बली ते वेपधारी सुविहित प्रत्ये बोले वे जे ड्रव्य
तथा गृहस्थ तथा जिनमंदिर ते पोतानां करी राखवां तेमां ड्रव्यनो
अंगिकार करवो तेनो शास्त्रमां नियेध वे तो पण आ कालना सा-
धुने ते ड्रव्यनो अंगिकार करवो ते युक्तं वे केम जे ते ड्रव्य विना
ग्नान अवस्थामां तथा परचक्रनो जय थाय तथा डुकाल परे
इत्यादि अवस्थामां औपध तथा पथ्य जोजन इत्यादिकनी प्राप्ति
न थाय ए हेतु माटे ने ते विना धर्म शरीरने नाश थवानो प्रसंग
थाय ए हेतु माटे ने गृहस्थ तो बहुधा काल दोषे करीने धर्म-र-
हित थया तेणे करीने यतिनी चिंतादिकने करता नधी माटे ॥

टीकाः—तथा सांप्रतं चैत्यड्रव्यमपि यतिभिः स्वीकृत्य
वर्द्धनीयं मूलधनं रक्षद्भिस्तैः वृद्ध्यादेरधिकीजवता ड्रव्येषु
प्रवचनाव्यवच्छिन्नये दुर्वलश्राद्धानामुद्धारकरणात् ॥ तेषां च
तथादोर्गत्यपंकादुद्धृतानां कालेनानवरतचैत्यसपर्याचिंताविना
तीर्थप्रज्ञावनया बहुतरपुण्यार्जनसंज्ञवात् ॥ तदुद्धारं विना तु
प्रवचनोच्छेदप्रसंगात् ॥ इत्यर्थस्वीकारोऽधुनातनमुनीनां संगत
इवाज्ञातीति ॥ ४ ॥

अर्थः—बली सांप्रतकाले यतियोने चैत्यड्रव्यनो अंगिकार
करी वधारवुं जोइये. केम जे मूल ड्रव्यनी रक्षा करी वृद्ध्यादिकधी
अधिक थतु जे ते ड्रव्य तेणे करीने प्रवचनना उच्छेद न थाय
तेने अर्थे ने दुर्वल श्रावकनो पण उद्धार कराय ए हेतु माटे. ने
प्यारे वरिद्धतारूपी कादवधी ते श्रावकनो उद्धार कयां त्यारे यथे

॥ गृहमेधिनां च प्रायेण कायबोधाः
च यतिचिंताद्यविधानात् ॥

अर्थः-बड़ी ते बेपधारी सुविहित प्रत्ये बोधे उं उं इत्य
तथा जिनमंदिर ते पातानां करी राख्त्रां तेषां इत्युक्तो
करवो तेनो शास्त्रमां निषेव उं तो पक्ष आ कायना सा-
इत्युक्तो अंगिकर करवो ते युक्त उं केम ते उं इत्य विना
... तथा परचकलो जय याय तथा इत्युक्त पक्ष
अवस्थायां आरव तथा न्य योजन इत्यादिकनी प्राप्ति
ए हेतु माटे ने ते विना वने करीने नाश यवानो प्रसंग
हेतु माटे ने इत्युक्त तो बहुधा काय बोध करीने वने र-
तेष करीने वने विद्यादिकने करवा नवी माटे ॥

... अंशं केवइत्युक्तो कवेतिः श्री...
मूयकं रक्षिते इत्युक्तो विधीतकत इत्युक्त
... इत्युक्तो इत्युक्तो ॥ तथा ॥
... इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो
... इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो
... इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो
... इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो
... इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो

अर्थः-बड़ी संवत् ॥ कवेतिः केवइत्युक्तो यतिचिंता
... इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो
... इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो
... इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो इत्युक्तो

करीने निरंतर चैत्यनी पूजा अर्चादिक चिंताये करीने तथा तीर्थ-
नी प्रज्ञावनाये करीने अतिशे पुण्य उपाजन करवानो संभव ठे ए
हेतु माटे, ने ते श्रावकनो उद्धार कर्या विना तो प्रवचननो उच्छेद
थवानो प्रसंग ठे ए हेतु माटे द्रव्यनो अंगीकार ते तो आधुनिक
मुनिने संगत ठे, एटले करवो घटतो होय ने शुं ! एम जणाय ठे.

टीका:-तथा श्रावकस्वीकारोप्यद्यतनमुनीना मुत्सर्गाप-
वादपदवीविदुराणां न निर्युक्तिकः ॥ पूर्वं हि कालस्य सौस्थ्या-
दतिशयवत्पुरुषवाहुद्वयात् कुतीर्थ्यानामदपीयस्त्वात् लोक-
स्य प्रायेणासंक्षिप्तत्वात् च जैनमतवाह्या अपि जनाः सितांबर-
रज्जिद्युच्यः सबहुमानं जिज्ञादिकं व्यतरिष्यन् ॥ सांप्रतं तु
प्रादुर्भवद्भूरिकुतीर्थिकसार्थकुमतकदर्थितांतकरणतया जैनमा-
र्गवैमुख्येन तेषां तथाविधश्वेतांबरदीक्षाया अज्ञात्वात् ॥ अतः
श्राद्धस्वीकारं विना जिज्ञावाप्तेरनुपपत्तेः युक्तं संप्रति त-
स्वीकारः ॥

अर्थ:-वली ते विंगधारी सुविहित प्रत्ये बोले ठे जे था
कालनां उत्सर्ग थपवाद मार्गना जाणनार मुनिने पोताना श्रावक
करी राखवा ते युक्त ठे ॥ केम जे पूर्वे तो काल सारो हतो ने
अतिशयशाली घणा मोटा पुरुष हता ने कुतीर्थिक घणा उठा
हता, ने लोक पण प्राये सारा हता ए हेतु माटे जैन मन विनाना
पण लोक श्वेतांबर साधुने बहु मान महित जिज्ञादिक थापता
थने था कालमां तो प्रगट थयो जे घणो कुतीर्थिकनो समूह तेनो
जे कुमत तेणे करीने फदर्यना पाम्यां जे अंतःकरण ते हेतु माटे
तेमने ते प्रकारे श्वेतांबर साधुने थापयानी इच्छानो पण अज्ञार

वे. ए हेतु माटे पोताना श्रावक न करी राख्या होय तो निह
नी प्राप्ति पण न थाय माटे या काळमां श्रावकनो अंगीकार क
रवो ते युक्त वे.

टीकाः—तथा आगमेपि ॥ जा जस्त ठिई जा जस्त सं-
छिई, पुषपुरिसकया मेरा ॥ सो तं अइकमंतो, अथांतसंसारिउं
होइ इत्यादिना स्वीकृतगुरुपरिहारेणापरगुरोरंगीकारः ध्राव-
काणामनंतसंसारिस्वायेतिपतिपादनेनास्यार्थस्याज्जुपगमात् ॥
हरिजडसूरिणापि सम्यक्त्वदीक्षारोपणावसरे ध्राद्धानां
धनधान्यस्वजनपरिजनादिसमेतस्यात्मनो गुरुसमर्पणाजिधा-
नेन तत्स्वीकारस्य समर्थनान् ॥

अर्थः—आगममां पण तेमज कहुं वे जे जेनी स्थिति पूर्व-
पुरुषे करेली मर्यादा पटले गच्छनी स्थिति तेने जो अतिक्रमे तो
अनंत संसारी थाय, इत्यादिके करीने पोते अंगिकार कर्या जे गुरु
तेनो त्याग करे ने अन्य गुरूनो जो अंगिकार करे तो ध्रावकने
अनंतसंसारीपणानी प्राप्तिनुं प्रतिपादन कर्युं तेषे करीने या अ-
मारा कहेला अर्थनी प्राप्ति थाय वे ए हेतु माटे. ने हरिजडसूरिणे
पण समकित दीक्षा थापवाना अवसरमां ध्रावकने धन धान्य
स्वजन परिजनादिके सहित एवो पोते ध्रावक गुरूने अर्पण पाय
एम कहेवाची ते सर्वनो अंगीकार गुरूने धयो एम प्रतिपादन कर्युं
वे ए हेतु माटे.

टीकाः—॥ यदाह ॥ अहं तिपयाहिणपुत्रं, सम्मं मुद्देण
चिनरपयेण ॥ गुरूणो निवेयणं सददेव दद मप्पणो इत्थ ॥

प्रज्ञावनाहेतोस्तादृशसनोपवेशनस्यापि साधीयंस्त्वात् प्रवचनप्रज्ञावनायाः प्रधानदर्शनांगत्वेन यथाकथंचन विधेयत्वात् ॥

अर्थः--वळी नथी पंक्लिहण एटले नेत्र वने देखवुं. आदि शब्दथी प्रसार्जवुं, रजोहरणादिक करीने सूक्ष्म जीवनुं दूर करवुं ते जेमां एवुं आसन पटले दोरमाए शीवेली गादी तकीया तथा जेमां गंज्जीर गिद्ध ठे, एवां सिंहासनादि तेने शुद्ध पंक्लिहणादि अइ शकतां नथी ते माटे तेने त्रिपे वेसवुं न कल्पे तेने चैत्यवासी लिंगधारीतो एम माने ठे जे प्रवचननी प्रज्ञावना थवानुं कारण ठे माटे तेवा गादी तकीयामां तथा तेवां सिंहासनादिकमां मुनिने वेसवुं ते अतिशे सारुं ठे केम जे ते तो प्रवचननी प्रज्ञावनानुं प्रधान देखातुं अंग ठे माटे जे ते प्रकारे गादीए तथा सिंहासन उपर वेसवानुं अवश्य करवा योग्यपणुं ठे एटले कल्पे ठे ॥

टीकाः--॥ यथोक्तं ॥ नाणाहिउ वरतरं, हीणो वि हु पवयणं प्रज्ञावितो इति ॥ तथा सिंहासनोपवेशनस्य गणधराणां व्याख्यानविधावागमेऽपि श्रवणात् ॥ यदाह ॥ राजवणीयसीहासणोवविष्टो व पायपीडंमि ॥ जिह्वाश्चन्नयरा वा गणहारिकहेइ वीयाए ॥ तथाच तदनुसारेणाधुनिकसूरीणामपि धर्मदेशनादौ तदुपवेशनस्य समीचीनत्वात् ॥

अर्थः--ते शास्त्रमां कहुं ठे जे ज्ञानथी तथा चारित्रथी रहित होय तो पण प्रवचननी प्रज्ञावना करता इत्यादि. वळी व्याख्यान विधिने त्रिपे गणधर सिंहासन उपर वेसता एवुं आगममां पण सांजळीए वीए, ते आगमनुं वचन ए ठे जे राजाये आपेला सिंहासन उपर तथा पादपीठ उपर वेठा जेष्ठ गणधारी थयवा अ-

न्यतर गणधर बीजी पोरुपीमां देशना करे ते प्रकारे थ्या कावना
आचार्योने पण धर्मदेशनादिकने विषे ते उपर वेसयुं ते ठीक ठे.

टीकाः—अत एव जगवान् दशपूर्वधरः श्री वैरस्वामी,
अहो जगवतः सर्वातिशायिनी व्याख्यालब्धिः किंतु न तादृशी
रूपसंपदिति राजांतःपुरावचनाकर्णनानंतरं छितीयेन्हि नैस-
र्गिकीं शरीरसौंदर्यसंपदमाविर्जाव्य यत्यनुचितमपि हिर-
एमयकुशेशयमध्यास्य प्रवचनप्रज्ञावनाथे संसदि धर्मकर्मकथां
प्रथयां वचूथेति ॥ ततः सिद्धमिदमाचार्याणां गण्डिकाद्यासन
मुपादेयं, प्रवचनप्रज्ञावनांगत्वान्, सम्मत्याद्यध्ययनवदिति॥३॥

अर्थः—एज कारण माटे जगवान् दश पूर्वधर श्री वयर-
स्वामी तेमने देखीने राजाना अंतेउरनी स्त्रीथोए एम कशुं जे
अहो जगवान् वयरस्वामीनी व्याख्यान लब्धि तो सर्व करतां थ-
तिशे ठे पण तेवी कांडू रूप संपत्ती नथी एयुं वचन सांजलीने त्यार
पठी बीजे दिवसे पोतानी स्वान्नायिक शरीर सुंदरता संपत्ति प्रगट
करीने यतिने अघटित एवुं पण सोनामय कमल तेने विषे वेसीने
प्रवचननी प्रज्ञावना ध्याने अर्थे सज्जामां धर्म देशना विस्तारता
ह्या ए कारण माटे ए घात सिद्ध थइ जे आचार्योने गादी आदि
आसन ग्रहण करयुं, केमजे प्रवचननी प्रज्ञावनानुं अंग ठे ए हेतु
माटे संमति आदिक शास्त्रना अध्ययननी पठे जेम संमत्यादिकनुं
अध्ययन ठे ते प्रवचननी प्रज्ञावनानुं अंग ठे तो आचार्योने करवा
योग्य ठे तेम.

टीकाः—तथा सावयं सपापमाचरितं आचरणा सदृष्टिणां
नियतगउजजनादिलक्षणं ॥ तत्रादर आचरुः ॥ आचरणा दि

प्रज्ञावनाहेतोस्तादृशासनोपवेशनस्यापि साधीयस्त्वात् प्रव-
चनप्रज्ञावनायाः प्रधानदर्शनांगत्वेन यथाकथंचन विधेयत्वात् ॥

अर्थः—बळी नथी पंक्लिहण एटले नेत्र वने देखवुं. आशि
शब्दथी प्रमार्जवुं, रजोहरणादिक करीने सूक्ष्म जीवतुं दूर करवुं
जेमां एवुं आसन एटले दौरमाए शीवेली गादी तकीया तथा जेम
गंजीर विद्म ठे, एवां सिंहासनादि तेने शुद्ध पंक्लिहणादि थ
शकतां नथी ते माटे तेने विपे वेसवुं न कट्टे तेने चैत्यवासी लिंग
धारीतो एम माने ठे जे प्रवचननी प्रज्ञावना यवानुं कारण ठे मा
तेवा गादी तकीयामां तथा तेवां सिंहासनादिकमां मुनिने वेसवुं.
अतिशे सारुं ठे केम जे ते तो प्रवचननी प्रज्ञावनानुं प्रधान देखा
श्रंग ठे माटे जे ते प्रकारे गादीए तथा सिंहासन उपर वेसवा
अवश्य करवा योग्यपणुं ठे एटले कट्टे ठे ॥

टीकाः—॥ यथोक्तं ॥ नाणाहिउं वरतरं, हीणो वि हु पवयए
पज्ञावितो इति ॥ तथा सिंहासनोपवेशनस्य गणधराणां व्या-
ख्यानविधावागमेऽपि श्रवणात् ॥ यदाह ॥ राजवणीयसीहा-
सणोवविष्ठो व पायपीडंमि ॥ जिष्ठा अन्नयरा वा गणहारि कहेइ
वीयाए ॥ तथाच तदनुसारेणाधुनिकसूरीणामपि धर्मदेशनादौ
तदुपवेशनस्य समीचीनत्वात् ॥

अर्थः—ते शास्त्रमां कडुं ठे जे ज्ञानथी तथा चारित्र्यथी र
हित होय तो पण प्रवचननी प्रज्ञावना करना इत्यादि. बळी व्या
ख्यान विधिने विपे गणधर सिंहासन उपर वेसता एवुं आगममां
पण सांज्ञळीए ठीए, ते आगमनुं वचन ए ठे जे राजापे थापेला
सिंहासन उपर तथा पादपीठ उपर वेग जेष्ठ गणधारी अथवा अ-

न्यतर गणधर बीजी पोरुषीमां देशना करे ते प्रकारे त्या कालना
आचार्योनि पण धर्मदेशनादिकने विषे ते उपर बेसवुं ते ठीक ठे.

टीका:—अत एव जगवान् दशपूर्वधरः श्री वैरस्वामी,
अहो जगवतः सर्वातिशायिनी व्याख्यालब्धिः किंतु न तादृशी
रूपसंपदिति राजांतःपुरावचनाकर्णनानंतरं द्वितीयेन्हि नैस-
र्गिकीं शरीरसौंदर्यसंपदमाविर्जाव्य यत्यनुचितमपि हिर-
एमयकुशेशयमध्यास्य प्रवचनप्रज्ञावनाथै संसदि धर्मकर्मकथां
प्रथयावजूधेति ॥ ततः सिद्धमिदमाचार्याणां गद्विकायासन
मुपादेयं, प्रवचनप्रज्ञावनांगत्वान्, सम्मत्यायध्ययनवदिति॥७॥

अर्थ:—एज कारण माटे जगवान् दश पूर्वधरं श्री वयर-
स्वामी तेमने देखीने राजाना अंतेउरनी स्त्रीथोए एम कडुं जे
अहो जगवान् वयरस्वामीनी व्याख्यान लब्धि तों सर्व करतां अ-
तिशे ठे पण तेवी कांइ रूप संपत्ती नथी एवं वचन सांजलीने त्यार
पठी बीजे दिवसे पोतानी स्वाज्ञाविक शरीर सुंदरता संपत्ति प्रगट
करीने यत्तिने अघटित एवं पण सोनामय कमल तेने विषे बेसीने
प्रवचननी प्रज्ञावना थवाने अर्थे सज्जामां धर्म देशना विस्तारता
ह्या ए कारण माटे ए वात सिद्ध थइ जे आचार्योनि गादी आदि
आसन ग्रहण करवुं, केमजे प्रवचननी प्रज्ञावनानुं अंग ठे ए हेतु
माटे संमति आदिक शास्त्रना अध्ययननी पेठे जेम संमत्यादिकनुं
अध्ययन ठे ते प्रवचननी प्रज्ञावनानुं अंग ठे तो आचार्योने करवा
योग्य ठे तेम.

टीका:—तथा सावद्यं सपापमाचरितं आचरणां चडिणां
नियतगठजज्ञनादिलक्षणं ॥ तत्रादर आम्हः॥ आचरणा हि

निरवधैव प्रमाणं एषा च सावद्या गृहिदिग्बंधाद्याचरणान्त्यु
पगमे हि यतेस्त द्विधीयमाननिखलपापारंजानुमत्याद्यापत्तेः
तथाप्येषा चैत्यतांसिजिरावृता

अर्थः—वली पाप सहित जे आचरण एटले गृहस्थोने नि-
यमाए पोतपोताना गच्छने जजवुं ए आदि जेतुं लक्षण ठे तेने विपे
आवर एटले जे आमह (आचरण) ठे ते पाप रहित होय तेज
प्रमाण ठे ने था जे पाप सहित गृहस्थोने दिग् बंधादि आचरणा
तेनो अंगिकार करवाने विपे निश्चे यतिने ते गृहस्थोए करवा मांरुया
जे समस्त पापना आरंज तेमां अनुमोदनादिकनी प्राप्ति ठे ए हेतु
माटे सावय ठे. तो पण ए सावध आचरण चैत्यवासिये आदयुं ठे.

टीकाः—यतस्तेषामयमाशयः क्षेत्रकालापेक्षया हि सर्व-
जैन मतानुष्ठानं व्यवस्थितं ॥ ततो यदि गृहिनियतगवज-
नादिकामाचरणां वयं नाद्रियेमहि ततः कपायकमुपितद्व-
यत्वात्प्रायेण संप्रतितनयतीनां गृहस्थान्योन्याकृष्ट्या कस-
हेनाव्यवस्थायां सर्वमसमंजसमापयेत् तस्मादेषाप्पाचरणा
ऽयतनकासापेक्षया युक्तिमती

अर्थः—जे हेतु माटे ते चैत्यवासीनो था अजिप्राय ठे जे
क्षेत्र कासादिकनी अपेक्षाये सर्व जैनमतनुं अनुष्ठान निश्चे रणुं
ठे ते हेतु माटे जो गृहस्थने पोत पोताना गच्छनी जजनादिक
आचार ते प्रत्ये थमो न आदर करीए तो, कपाय वने अंतर मेसां
यएसां ठे माटे बहुधा था कासना यतिने गृहस्थोनुं परस्पर खंच-
वापो कवेशे करीने अमपांवाप करीने सर्व थपटनुं पाप माटे
था पच आचरण था कासनी अपेक्षाये युक्त ठे.

टीका:—॥ यदुक्तं उत्पद्यते हि सावस्था देशकालामयान्
प्रति ॥ यस्य मेऽकार्यं कार्यं स्यात्कार्यं कर्म च वर्ज्येदिति ॥७॥

अर्थ:—जे माटे शास्त्रमां कळुं ठे जे देश कालने रोगादि
प्रत्ये मारी ते अवस्था उत्पन्न घाय ठे जेमां न करवानुं करवा यो-
ग्य थाय ठे ने करवा योग्यनो त्याग थाय ठे ॥७॥

टीका:—तथा श्रुतस्य सिद्धांतस्य पंध्या मार्गस्तत्रावज्ञाऽ-
नादरस्तेष्वेवमाहुः जगवस्सिद्धांतो हि नैकांतैर्नैव विहितानु-
ष्ठाननिष्ठः निषिद्धानुष्ठाननिषेधनिष्ठोवास्ति ॥ विहितानाम-
पि केषांचिदनुष्ठानानां कच्चिन्निषेधात् ॥ निषिद्धानामपि
कच्चिद्धिधानात् ॥ अतोनास्थामास्थाय सिद्धांतव्यवस्थया
केवलया किमपि कर्तुं परिहरुं वा पार्यते ॥

अर्थ:—वळी सिद्धांतनो जे मार्ग तेनो अनादर ते विग-
भारी एम कहे ठे जे जगवाननो जे सिद्धांत ठे ते अनेकांत ठे ते
एकांतपणे करवा योग्य जे अनुष्ठानक्रिया तेने विषे तत्पर नथी.
एटसे एकांतपणे आ क्रिया तो करवीज एम सिद्धांत कहेतुं नथी.
ने निषिद्ध जे अनुष्ठान तेनो निषेध करवामां पण तत्पर नथी.
एटसे एकांतपणे आ क्रिया तो नज करवी एम सिद्धांत कहेतुं
नथी केम जे करवा योग्य केटलांक अनुष्ठान तेनो पण कोइ ज-
गाए निषेध देखाय ठे ए हेतु माटे ने निषेध करेलां पण
केटलांक अनुष्ठान तेनुं कोइ जगाए करवापणुं ठे ए हेतु माटे-
केवल सिद्धांतमां कहेलुं ठे ते उपर आस्था राखीने कांइ पण
करवा योग्य तथा परिहरवा योग्य पार पामोए एन नथी.

टीकाः—॥ एवंच ॥ नविकिंचि अणुत्रायं पफिसिद्धं वा वि
जिणवरिंदेहिं ॥ इति वचनादागमवहिष्टापि काचित्सुकुमारा
क्रियाऽव्यतनसाधुप्रवर्तिता विवेकिनां निःश्रेयसाय नवि-
प्यति किं श्रुतेनेति॥ यदुक्तं रुग्विणः कदपतां यांति मृष्ट्या-
पि क्रियया यथा ॥ कालेन धर्म क्रियया तथा मुक्तिं शरि-
रीण इति ॥ ए ॥

अर्थः—ते उपर वली शास्त्र वचन ठे जे जिनवरे कांड पण
थ्याज्ञा करेलुं नथी तेम निपेध्युं पण नथी ए प्रकारना वचनथी;
थ्यागमथी वेगली रही एवी पण कोइक सुखे सुखे थाय एवी क्रिया-
ने था काळना साधुए प्रवर्त्तावेली एवी पण क्रिया तें मोक्षजणी
यशे माटे शुं शास्त्रवते ठे कांड पण नथी. जे माटे कहुं ठे जे
योकी क्रियाये करीने रोगीयानो रोग जाय त्वारे जाजी क्रियानुं
शुं प्रयोजन ठे ! शास्त्रमां तेम सुखे सुखे यती जे था क्रिया तेणे
करी देहधारी मुक्ति पामे ठे. जेम घणा काल सुधी धर्मक्रिया करे
ठे तेणे करीने मुक्ति पामे ठे ॥ ए ॥

टीकाः—नथा गुणियु ज्ञानादिगुणवत्सु यतिषु द्वेषधीमां-
त्संपंबुद्धिः ॥ स्वयं निर्गुणानां तद्गुणानसद्विष्णूनां तदुपजि-
घांसया दुष्टामतिरिति यावत् ॥ कथमियं तन्मते न धर्म इति
चेष्टुच्यते ॥ इदानीं हि नगद्विहरद्वात्मम्यग् मार्गापरिज्ञानेन व-
दुलोकप्रवृत्तिरेव मोक्षमार्गः ॥ महाजनो येन गतः स पंध्या
इति न्यायात् ॥

अर्थः—वसी ज्ञानादि गुणवान् ते यति तेमने विषे द्वेषबुद्धि

पटले मत्सर बुद्धि पोते निर्गुण ठे ने गुणवानना गुण सहन नर्थ करता माटे तेमने मारवानी इच्छा राखे ठे माटे दुष्ट बुद्धिवाला ते वेषधारी ठे आशंका कहे ठे जे गुणी पुरुष उपर छेपबुद्धि राखवी तेने भर्म कीये प्रकारे लिंगधारी थापे ठे, तो कहीएत्रीए जे था काखमां निश्चे जगवाननो विरह थयो ठे माटे सारी रीते मोक्षमार्गनुं ज्ञान नथी थतुं ते हेतु माटे बहु लोकनी जे प्रवृत्ति तेहीज मोक्ष मार्ग ठे केम जे जे मार्गे महाजन एटले घणा लोक चाले ते मार्ग ठे एवो न्याय ठे माटे ॥

टीका:—एते च परग्रहवासिनो धार्मिकं मन्या आत्मानमेवैकं गुणैरुत्कर्षयंतो निखिलानप्यपरान् दूषयंत श्रेयं युगीनं संघमप्य वमन्यमाना स्तत्प्रवृत्तिं दूरेण परिहरंतो लोकव्यवहारमप्यजानंतः संघवाद्या एव अतः सर्वथैत उच्छेत्तव्या इति छेप एवैतेषु श्रेयानिति ॥ १० ॥

अर्थ:—वखी ते लिंगधारी एम कहे ठे जे था परघरमां रहेनाराने पोताने विषे धार्मिकपणुं माननाराने पोताना थात्मानेज एक गुणे करीने मोटो देखानताने बीजा सर्वेने पण दोष पमारुताने था काखना संघने पण न मानताने था काखना संघनी प्रवृत्तिने पण वेदेथी परिहरताने लोक व्यवहारने पण न जाणता माटे ते संघ वाहार ठेज. ए हेतु माटे सर्व प्रकारे उठेदया योग्य ठे. ए प्रकारनो जे छेप करयो तेज एमने विषे अतिशेअष्ट ठे इत्यादि ॥१०॥

टीका:—गौतमादिषु वर्तित्वान्नादृशेषु यतिभ्यनिः ॥ कथमेते पुवर्त्तन्त निर्गुणेष्वंजसेषुचेत् ॥१॥ कल्पक्षोणीरुदां यद्व्युष्णा योगेपिबर्त्तते ॥ निंवादिषु तरुध्वानो विनाविप्रतिपत्तिः ॥

स्त होइ नियमेण ॥ आरंजे पाणी वहे पाणी वहे होइ स्वयंजंगो ॥
अतः कथमस्य जकस्य न कुत्सितत्वं ॥

अर्थः-जेने अर्थे आटलो बधो आरंज ठे तेने ते अर्थे आ-
रंजयी उत्पन्न थयुं जे सकल पाप तेनो संबंध थवायी व्रत जंगनो
प्रसंग थशे. जे माटे शास्त्रमां कहुं ठे जे जेने अर्थे आहारनो आ-
रंज ठे तेनेज नियमाए पाप ठे केम जे आरंजने विषे प्राणीनो वध
होय ते प्राणी वध थयो एटले व्रतनो जंग थयो माटे ए जोजननुं
निंदितपणुं केम न होय थपितु होयज ॥

टीकाः-एतेन वस्तुत आधाकर्मपर्यायता संघादिजकस्य
सूचिता ॥ आहाय वियप्पेणं जइण कम्ममसणाइ करणंजप ॥
ठकायारंजेणं तं आहाकम्माहंसु ॥ इत्यागमे आधाकर्मशब्द
स्येवं व्युत्पादनात्

अर्थः-एणे करीने वस्तुताये आधाकर्मनुं पर्यायपणुं संघादि
जोजनने ठे एम सूचना करी ॥ केम जे तेनुं लक्षण शास्त्रमां कहुं
ठे जे जेने मनमां धारीने ठ कायनो आरंज करयो तेने आधाकर्म
कहे ठे, इत्यादि आगमने विषे आधाकर्म शब्दनी ए प्रकारे व्यु-
त्पत्ति करी ठे ए हेतु माटे

टीकाः-ननु व्रतत्वेन च थार्यमाधिनं तथापि सिद्धांतानि-
पेधात्तदुप्यनीनि थनथाइ ॥ शास्त्रेषु ग्रंथेषु निशीयादियु प्रति-
पिथ्यते यतिजोअनया निवार्येन यदत्रकं ॥ कथं थसकृदत्यंत
दुष्टता ल्यापनाय मुद्दुमुद्दु ॥ तथाच आहारोपधिवसत्या-
भाकर्मविचारावसरे निशीयेऽभिहित ॥

टीकाः—अत आह ॥ निःश्रृंशतां निःशूकतां निर्दयत्वमिति
 वाक्त् आधत्ते करोति यत् तदाधायि निःशूकताकारकं यद्भक्त
 अर्षं जावः ॥ स्वयमकृताव्यप्याधाकर्म जानन् गृह्णानो मुनिर्भक्ति
 मद्गृहिणः प्रसंगात्संजादत्यंतगृधुर्निःशूकत्वेन सच्चित्तमपि न
 जहात् अतः कथं न दोषः

अर्थः—ए प्रकारनुं खिगधारीनुं वचनतेना ठत्तर रूपं विशेष
 कहे ठे ॥ जे ए नोजन निर्दयपणाने करे ठे आ नव ठे जे पे
 कर्युं नथी ने कराव्युं नथी ने अनुमोयुं नथी. तो पण आधाका
 जाणीने गृहण करतो जे मुनि ते भक्तिवंत एवा गृहस्थनो प्र
 थवाथी अतिशे गृधिल [रसास्वादवाळो] यश्ने सचित्तनो पण त्य
 नहीं करे माटे क्यम दोष नथी ? दोष रुपज ठे ॥

टीकाः—॥ तदुक्तं ॥ सचं तद् विमुंगंतो गिरहंतो वद्विप
 संगं से ॥ निर्द्धंभसो अगिद्धो न मुश्चि सजिश्चंपि सो पद्मा ॥

अर्थः—ते शास्त्रमां कदुं ठे जे आधाकर्मी जाणे ठे ने गृह
 करे ठे तो गृहस्थनो प्रसंग वधारतो ने निर्दय रस खोजी ते य
 पठी सचित्तने पण नहीं मूके ॥

टीकाः—अत एवात्यंतमेतद्भिहापयिषया गणधरा आनुह
 प्पेणैतन्नोचराण्युपमानानि दर्शयामासुः ॥ तथा चाह ॥ गोमा
 सादीति ॥ गोःसुरनेर्मासं पिसितं ॥ आदिशब्दाद्घांतोच्चारसु
 रामहः तैरुपमा सादृश्यं यस्य तत्तथा यद्भक्तमाहुर्भुवते गणधरा
 स्वप्रणितागमेपु ॥

अर्थः—एज कारण माटे गणधर महाराजाए श्रोदेशिक ज

जननी अत्यंत त्याग कराववानी इच्छाए ते औद्देशिक नोजनने घट
तेवी तेनी उपमा देखानी ठे ते उपमा विशेषणे करीने कही देखाने
ठे जे, गायनुं जे मांस ते सरखुं ए नोजन ठे आदि शब्दथी वांति
तथा विष्टा तथा मदिरा तेनी संघाथे ठे सदृशपणुं जेनुं एटले ते
वस्तुना जेवुं ए नोजन पोताना ग्रंथोने विषे कहुं ठे.

टीकाः—यथाहि गोमांसन्नक्षणं लोके धर्मविरुद्धत्वेन महा-
पापहेतुत्वादत्यंतनिन्दितत्वाच्च विवेकिनां सर्वथा हेयं । तथा आ-
धाकर्मतक्तमपि ॥ एवं वांतादिष्वपि यथासंज्ञवं योज्यं ॥ यथो-
क्तं ॥ वंनुच्चारसुरागो मंससममिमंति तेण तज्जुत्तं ॥ पत्तंपि
कयनि कण्यं कण्णइ पुट्ठंकरिस्सघमं ॥

अर्थः—न कर्ही देखावे ठे. जे गोमांसनुं तक्षण लोकने विषे
धर्म विरुद्ध पण महा पापनुं कारण ठे ए हेतु माटे अने अति निं-
दिन ठे ए हेतु नाह गोमांस पुष्पने सर्वथा त्याग करावा योग्य ठे.
तेम आधाकर्म नोजन पण त्याग करावा योग्य ठे ए प्रकारे वांति
आदिना उपमा पण तम सदृशपणुं जे उपर शास्त्रनुं वचन
ने वांति तथा विष्टा तथा मदिरा तथा गन्धमास तस्यु आधाकर्म
नोजन ठे

टीका—अथ प्रकृत्यावगाथास्य च अर्थो व्युत्पादयन्
तयोः सदृशत्वं च यत्न इत्यर्थे । यदति प्रकारे यदुत्तक्त
तुं च यत्न इत्यर्थे । यत्न इत्यर्थे । यत्न इत्यर्थे । यत्न इत्यर्थे ।
यत्न इत्यर्थे । यत्न इत्यर्थे । यत्न इत्यर्थे । यत्न इत्यर्थे ।
यत्न इत्यर्थे । यत्न इत्यर्थे । यत्न इत्यर्थे । यत्न इत्यर्थे ।

अर्थः—हृवे बीजे प्रकारे आधाकर्म शब्दनो अर्थ प्रगट करतां जपने उत्पन्न करवुं तेणे करीने ए आधाकर्म जोजन अथवश्य त्याग करवा योग्य ठे एम देखामे ठे. यथा शब्दनो प्रकार एटलो अर्थ करवो, एटले जे प्रकारे जे जोजनने जमीने मुनि संयमथी हेवळ घाय ठे (ज्रुष्ट घाय ठे) अथवा अधोगति (नरकने) पामे ठे एणे करीने आधाकर्म शब्दना वे अर्थ प्रगट करता जे प्रकरणना कर्ता तेणे बीजा पण वे अर्थ सूचना कर्या ठे.

टीकाः—यद्यारममिति ॥ आत्मकर्मैति च ॥ तत्रात्मानं चारिद्रात्मानं हंति आत्मघ्नं ॥ आधाकर्मजो जिनो हि तावत्पाकारं ज्ञानुमत्यादिजिश्चरिद्रात्मा हन्यते ॥ तथा आत्मनि कर्म आत्मकर्म आधाकर्म । परिणतो ह्यति रेपणीयमपि गुह्यं गृहिणा स्वार्थं पाकारं जादि यत्कर्म निर्वर्तितं तद्दो मत्कृते शोचनमिदमन्नं निष्पन्नमिति परितोपादात्मनि निवेशयति तेन च वध्यत इति जवत्यात्मकर्म ॥

अर्थः—ते कहे ठे जे एक तो आत्मघ ने बीजो आत्मकर्म, तेमां चारिद्र रुपी आत्माने हणे माटे आत्मघ कहीए. केम जे आधाकर्म जोजिनो चारिद्र रुपी आत्मा ते पाकना आरंजनी अनुमोदना करवी इत्यादिकवने हणाय ठे. वखी आत्माने विपे जे कर्म ते आत्मकर्म कहीए. केम जे आधाकर्म ग्रहण करवा तत्परं थयो जे यति ते एपणीय जोजननुं ग्रहण करतो सतो पण गृहस्थे पोताने अर्थे पाकादि जे कांइ आरंज कर्म नीपजाव्युं ठे तेने एम माने ठे जे थहो आ गृहस्थे मारे अर्थे आ सारुं अन्न नीपजाव्युं ठे एम मानीने घणा संतोपथी (आनंदथी) पोताना आत्माने विपे तेनो



करवामां शो दोष ठे त्यां सुधी ते सर्व खंमन कर्युं.

टीकाः—तथाहि ॥ यदिदानींतनकालापेक्षया यतीनामाधा
कर्मजोजनमिष्यते नवद्विस्तत्किं यावज्जीवतया आहो स्व-
त्कादाचित्कतया ॥ यथायः कल्पः सोऽनुचितः ॥ आधाकर्म ज्ञो-
जनस्य यावज्जीवतयाशास्त्रेऽनधिधानात् ॥

अर्थः—लिंगधारी प्रत्ये सुविहित पुढे जे तुं आ कासनी
अपेहाये यतिने आधाकर्म जोजन इच्छे ठे, ते तुं जावज्जीव आधाकर्म
जोजन करवुं एम कहे ठे के क्यारेक करवुं एम कहुं तुं ॥ जो आदि
पक्ष जे जावज्जीव करवुं ते इच्छतो हुं तो ते अघटीत ठे. केम जे
आधाकर्म जोजननुं जावज्जीव करवापणुं शास्त्रमां कौशजगाए कबुं
नथी; ए हेतु माटे.

टीकाः—तस्यापवादेनेव तत्र प्रतिपादनात् ॥ तस्यच कादा-
चित्कत्वात् ॥ पुष्टाखंवेनेन कदाचिदित्यकृत्यवस्तु सेवनं ह्यपवादः
न चासौ सार्वदिकः ॥ तत्रैव उत्सर्गत्वापत्तेः ॥

अर्थः—ते आधाकर्म जोजननुं शास्त्रेने विषे अपवादे करी-
नेज प्रतिपादन कर्युं ठे ए हेतु माटे, ने ते अपवादनुं पण क्यारेक
आधरवापणुं ठे ए हेतु माटे, केम जे अपवादनुं लक्षण एठे जे पुष्ट
आखंवेने करीने क्यारेक न सेववा योग्य एवी वस्तुनुं जे सेवन तेने
अपवाद कहीए. ने ए अपवाद सर्व जगाए खेवातो नथी. ने जोसर्व
जगाए अपवाद खेवातो होय तो एने उत्सर्गगुणानी प्राप्ति थाय
ए. हेतु माटे ॥

टीका:-यथोक्तं ॥ सामान्यविही जणीओ, उत्सर्गो तव्वि-
सेसिओ इयरो ॥ ॥ पाणिवहाइ निवत्ती तिविहं तिविहेण जाजी-
वं ॥ पुढवाइसु आसेवा, उप्पन्ने, कारणंमि जयणाए ॥ मिगरहि-
यस्सठियस्सव, अववाओ होइ नायव्वो.

अर्थ:-सामान्य विधि ते उत्सर्ग ठे, अने विशेष विधि ते
अपवाद ठे, त्यां यावज्जीव त्रिविधे प्राणिवध न करवो ए उत्सर्गठे
अने कारण उपजतां यतनाथी पृथ्व्यादिकनी आसेवना निर्दो-
पुरुष करे तो ते अपवाद ठे.

टीका:-अत एव युगप्रधानैरनेकातिशयनिधानैरपि श्री
वैरस्वामीपादे महादुर्जिकेण हेतुना विद्यार्पिणमुपशुज्यापि
तस्य चाधाकर्म भोजनन्यून दोषस्यापि ॥ पिंरु असोहयंतो अ-
चरित्ती इत्यसंसथो नत्थि ॥ चारितंमि असंजे सव्वा दिक्का नि-
रत्थिया ॥ इति वचनाद् दुष्टतां पर्यालोचयद्भिस्तीर्थाव्यव-
च्छित्तये शिष्यमेकमन्यत्र प्रेष्य सपरिवारैःप्रवचनविधिनाज-
शनं प्रतिपेदे ॥

अर्थ:-एज कारण माटे युगप्रधान एवा ने अनेक अतिश-
यनांजंमार एवा श्री वैरस्वामीए ज्यारे, महा दुकासी पनी स्वारे
पुद्ध ज्ञानननी प्राप्ति न यइ ए हेतु माटे आधाकर्म ज्ञान-
नी न्यून दोष युक्त एवो विद्यार्पिण नेनुं ज्ञानन करुं; तोपण शास्त्र-
तां कहुं ठे जे. अज्ञानादिक आहार प्रत्ये अणज्ञांधनो अचारित्री
हीए थेमां संशय नथी. चारित्रन अतावे, सर्व दिक्का निरर्थकठे.
वचनथी ते ज्ञाननना दुष्टपणानी आज्ञाचना करता वैरस्वामी

ने ते तेनुं दुष्टपणुं तीचारीन तीर्थनो उज्जेद न धाय माटे एक
शेष्यने बीजी जग्याए मोकलीने परिवार सहित शास्त्र विधिये क-
लीने अनशननो अंगिकार करता ह्वा.

टीकाः—यद्विहीदानीमाधाकर्मजोजनं यतीनां यावज्जीव
तथा विधेयंस्यात्तदा कथं तादृशाः प्रवचनधुरंधरा विद्यापिंरु दोष
जिया तादृशं महासाहसं कुर्वीरन् ॥ तस्य ततो न्यूनदोषत्वात् ॥
कालस्य च तदानीमपि दुपमात्वात्.

अर्थः—जो यतिने आधाकर्म जोजन जावज्जीव करवा यो-
प होत तो तेवा महान पुरुष प्रवचनना धुरंधर ते विद्यापिंरुना
दोषजयै करीने ते प्रकारनुं एटले अनशनरूपी मोटु साहस कर्म करे !!!
ज करे. केम जे ते विद्यापिंरुनो आधाकर्मि जोजनथी न्यून दोष
ए हेतु माटे. ने ते वखत काल पण दुखमा हतो ए हेतु माटे-

टीकाः—न च का शक्तिरस्माकं मंदसत्वानां तच्चरितमनुवि-
धातुं न हि गजानामुदर्यते यो वटकाष्टमशितंपचतीत्यस्माकमप्यु-
दर्येण तेजसा तथा ज्ञाव्यमिति वक्तव्यं ॥ यतो न हि तच्चरि-
तकीर्त्तनेन वयं तच्चरितमनुविधापयितुं जवद्भिर्व्यवसिताः किं-
तु काष्ठानुसारेणाऽद्यापि तादृशेषु दानकुलेषु सत्सु प्रासुकैपणीये-
नापि प्रायेण वृत्तौ संज्ञवत्यां किमित्याधहेण संयादिकमेवादी-
यते जवद्भिः ॥

अर्थः—एवी रीते सुविहितनां वचन सांजळीने खिगधारी
रोह्या जे मंद सत्ववाळा एटले निर्वळ ते अमारी एवी शक्ति क्यां-
पी होय जे महंत पुरुषना आचरणे अनुसरीए, केम जे हाथीनो

जठराग्नि ठे ते जहण करेलां वरुनां लाकनां पण पचावे ठे. पण हमारो जठराग्नि एवो नथी एटले जे ते मोटा पुरुपतो योमो वीय लाग्यो तेने पण न सहन करीने अनशन करी गया पण अमात्थी तो कांश् एवुं थाय नहीं. त्यारे सुविहित वोढ्या जे जो एम तमो कहेता हो ते न कहेवुं जे ए हेतु माटे ते मोटा पुरुपनुं चरित्र कहि देखाम्युं तेणे करीने कांश् तेमनी पेठे तमारी पास अमारे करावुं एवो व्यवसाय नथी एटले अजिप्राय नथी. त्यारे शुं ? तो काखने अनुसारे आज पण तेवां देनारनां कुल सते पण प्रासुकने एषीय एटले निर्दोष एवा जोजने करीने पण निर्वाह ठेते शा वास्ते संघादि निमित्त जोजनेज आग्रहे करीने तमो ग्रहण करोगे.

टीकाः-दृश्यंते चाद्यापि केचिन्महात्मानः शुद्धेन ज्ञानेन संयमपालनायात्मानं यापर्यंतः ॥ अथ शुद्धेनाद्वितीयसामेवेदानीं शरीरयापना अत आधाकर्मान्युपगमः ॥ तर्हि तावंत एव दीक्ष्यतां किं चिष्टैः ॥ तावद् ज्ञिरेवती र्थाव्यवच्छेदसिद्धेः ॥ बहु मुंकादिवचनस्य ज्वतामपि प्रसिद्धेः ॥ तदवस्यामो नूनं संघजक्ताग्रहोऽधुनातनयतीनामतिगृधुतानिवंधनो न धर्म शरीरधारणाहेतुक इति नायः पक्षः ॥

अर्थः-आ कालमां पण केटलाक महात्मा पुरुष देखाय ठे जे शुद्ध जोजने करीने संयम पालवाने अर्थे आत्मानो निर्वाह को ठे ने वळी जो एम कहेता हो जे शुद्ध जोजने करीने योमानो निर्वाह आ काळमां थाय माटे आधाकर्मनो अंगिकार करीए ठीए, तो त्यां कहीए ठीए जे, “ तमो जेटलानो शुद्ध जोजने करीने निर्वाह थाय तेदखानेज दीक्षा आपो घणाने शुं करवा आपो ठे तेदखावते.

ज तीर्थनो उच्छेद नहीं घाय केम जे श्रमण अल्प न घहु मुनां ए वचननी तमाराभां पण प्रसिद्धि ठे एटल तमो पण एने प्रमाण करो जे ते हेतु माटे. आ काळना यतियो संवादि जोजननुं जे ग्रहण करे ठे. तेनुं कारण एज ठे एम श्रमो निश्चय करीए गीए जे ते अतिशे रसलोत्ती थया ठे. तेथी आधाकर्मी जोजन कर ठे. पण धर्मशरीरनुं धारण करवुं ए कांड कारण नथी, ए प्रकारे जावज्जीव आधाकर्मी जोजन करवारुप तमारो प्रथम पद तेनुं खंनन थंयुं.

टीकाः—अथ द्वितीयः तेदेवमतत् ग्लानायवस्थायां दुर्जि-
कादिपु शुद्धेनानिर्वाहेचाधाकर्मग्रहणस्याप्यागमे प्रतिपादनात् ॥
शुद्धेन निर्वाहेतु तस्य कदाचिक्कतयापि ग्रहणे दातृगृहीत्रो र-
हितत्वेना जिधानात् ॥यदाह॥ संथरणंमि असुद्धं, दुग्धवि-
गिद्गंत दितयाणहियं ॥ आउरदिठंतेणं, तंचेव हियं असंथरणे.

अर्थः—हवे वीजो पद जे क्यारेक ग्रहण करवा रूपी कल्प ते पण आ प्रकारे जे ग्लानादि अवस्थामां, दुकाल पने इत्यादि कारणे शुद्ध जोजनवते निर्वाह न थाय त्यारे आधाकर्म ग्रहण करवानुं आगममां प्रतिपादन कर्युं ठे. ने शुद्धवते निर्वाह थाय त्यारे तो तेनुं ग्रहण करनार तथा देनार ए वेनुं अहित थाय एम शास्त्र-
मां कहुं ठे. ते वचननो अर्थ जे.

टीकाः—यदप्युक्त “मात्माच यतिना यथाकथंचन रक्षणीय”
इत्यादि ॥ तदप्यनालोचितान्निधानात् ॥ नद्येतत्सूत्रं देहस्य
धर्मसाधनत्वेन यतीनां यावज्जीव माधाकर्मसेवनपरं, किंतु तथा
विधाखंवनसद्भावे कदाचिदाधाकर्मादिसेवनेनापि पुनः सं-

यमकरणायात्मा रक्षणीय इत्येतत्परं प्रायश्चित्तविधानेन तज्जन्य
पापनाशनस्य पुणो विसोहीति वचनेन प्रतिपादनात् ॥

अर्थः—वळी जे तमे एम कहुं जे यतिये जे ते प्रकारे पोताना
आत्मानी रक्षा करवी इत्यादि, ते पण विचार विनानुं कहेवुं ठे पण
विचारथी नथी. केम जे ए सूत्र कांड एम कहेवाने तत्पर नथी. जे
देह धर्म साधन ठे माटे साधुने जावळीव आधाकर्म सेवन करवुं
त्यारे शुं. ? तो ते प्रकारनुं षटले कोइ मोटुं आलंवन उत्पन्न थये सते
क्यारेक आधाकर्मीं आदि सेवन करीने पण फरीथी संयम करवाने
अर्थे आत्मा राखवो ए प्रकारना अर्थने कहेवाने तत्पर ठे केम जे
प्रायश्चित्तना विधिये करीने ते आधाकर्म थकी थयुं जे पाप तेने
नाश करवाने पुणोविसाही इत्यादि वचने करीने शास्त्रमां प्र-
तिपादन कर्युं ठे.

टीकाः—यावज्जीवं तदासेवने तु शुद्धे स्वसराज्ञावेन पुणो-
विसोहीति वचनस्याऽचरितार्थत्वप्रसंगादिति ॥ एतेन यत्यर्थं
वृत्तादिनिश्चाविधानमपि प्रत्युक्तं ॥ तस्याधाकर्मस्थापनाक्रीतादि
दोषकलापकलितत्वेना नेकजंतुविध्यंसहेतुत्वेन च जगवद्भि
निवारणात्, इतरथा सत्रागारादीनामपि तत्कल्पत्वेन जैनधर्मे
विधेयत्वप्रसंगात् ॥

अर्थः—ने जो जावळीव आधाकर्मीं नोजननुं सेवन होत तो
शुद्ध नोजनना थवसर न थावत तेषे करीने “ पुणोविसोही ” ए
वचननुं व्यर्थपणुं थवानो प्रसंग यात ए हेतु माटे एनुं खंनन कर्युं
तेषे करीने साधुने अर्थे घी आदि वस्तुनी निश्चानुं जे करवुं तेदु

पद्य संकलनं यद्युं केम जे तेने आधाकर्म स्थापना वेचायी लाववुं इत्यादि दोषना समूहे करीने सहीतपणुं ठे ए हेतु माटे ने अनेक जंतुना नाशनुं कारण ठे, माटे जगवान तीर्थकरे घृतादि निश्चानि-
वारण करी ठे, जो एम न होत एटले निश्चानुं निवारण न कर्युं
होत तो जैनधर्मने विषे साधुने सदावर्त्त आदिकनुं ज्ञोजनादि ले-
वानो एटले कल्पपण्ये करवानो प्रसंग होत पण तेतो नथी ए हेतु
माटे निश्चान न कल्पे ॥

टीकाः—नच सप्रागारादीनामसंयतजनपोपकत्वेन पापहेतुं
त्वादविधेयत्वं घृतादिनिश्चाणां तु संयतोपष्टंजकत्वेन पुण्यनि-
बन्धनत्वा द्विधेयत्वं न विष्यतीति वाच्यम् ॥

अर्थः—लिंगधारी घोले ठे जे सदावर्त्त आदिकनुं ज्ञोजनादि
जे साधुने न कल्पे तेनुं कारण तो ए ठे जे सदावर्त्त तो असंजति
एवा लोकनुं पोषण करे ठे. ए हेतु माटे पापनुं कारणिक ठे, माटे ए
साधुने लेवा योग्य नथी, पण घीआदिकनी निश्चातो संज-
तिने उपष्टंज करनार ठे एटले टेको देनार पुष्ट करनार ठे
एवी ठे तेणे करीने पुण्य बांधवानुं कारण ठे ए हेतु माटे
करवा योग्य थशे ल्यारे सुविहित घोल्या जे एम तमारे न धोखनुं

टीकाः—निश्चादिषु घृतादिग्राहिणां यतीनामपि गार्हपत्या-
दिना सिद्धांतनिषिद्धकारित्वेना संयतत्वाजिधानात् ॥ तथा
चोन्नयोरप्यनयोः समानदोषत्वेन जैनमते निषेधात् ॥ घृतादिसं-
ग्रहस्यच श्रावकाणामपि रसवाणिज्यत्वेनागमे निषेधादतःकथं
यत्पर्यं तत्संग्रहःक्रियमाणःशोभेत ॥

अर्थः—बळी संयम रुपी शरीरने उपष्टंज करनार ठे एटले देको आपनार ठे, ए हेतु माटे ए प्रकारनो जे हेतुप्रयोग कर्यो तेपण अघटित ठे. केम जे विशेषणे करीने अस्तिद्ध ठे, एटले हेतुप्रयोग खोटो ठे केम जे पूर्वे कहुं ए प्रकारना न्याये करीने निरंतर आधा-कर्मनुं जोजन करनार यतिने संयमरुप शरीरनीज अस्तिद्ध ठे माटे वळी श्रावकनी श्रद्धावृद्धि थाय ए हेतु माटे ए प्रकारनो बीजोहेतु प्रयोग कर्यो ते पण सारो नथी केम जे आधाकर्म जोजननुं ग्रहण करवुं ते आगम विरुद्धपणे वाधहेतुनुं स्थान ठे एटले ए अनुमान प्रयोग निर्वाध नथी कीये दृष्टांते ? तो जेस ब्राह्मणने सुरापान करवुं ए सुरा डुघनी पेटे नरम वस्तु ठे ए हेतु माटे ए प्रकारनो अनुमान प्रयोग जेस वाधित ठे तेस आ अनुमान प्रयोग पण वाधित ए-टले खोटो ठे.

टीकाः—तथापि प्रतिवाद्युपन्यस्तहेतुदूषणमात्रेण त स्वपक्षे सिद्धिरिति स्वपक्षेपिसाधनमुच्यते ॥ यतीना माधाकर्मजोजन मनुषादेयं पटजीवनिकायोपमर्दननिष्पन्नत्वात् तथाविधवसत्या-दिवत् ॥ तथा यतीना माधाकर्मजोजनमज्जो ज्यं धर्मलोकविरुद्धत्वाद्गोमांसवदिति ॥ एवंचोपपन्नमेतत्संघादिज्ञकं यतिना न जोकव्यमितिवृत्तार्थः ॥ ६ ॥

अर्थः—तो पण प्रतिवादिचे स्थापन कर्या जे हेतु तेसां दूषण देखारुवा मात्रे करीने पोताना पक्षनी सिद्धि नथी थती माटे पो-ताना पक्षने विषे पण अनुमान साधनना प्रयोग करी देखारु ठे. जे यतीने आधाकर्म जोजन ग्रहण करवुं योग्य नथी केम जे उ जीव निकायना मर्दन यकीनुत्पन्न थावापणुं ए हेतु माटे जेस उ जीवनि-

कापना मर्दन यकी निष्पन्न थयो एवो निवास गृहण करवा
 नथी तेम ते आधाकर्म जोजन पण गृहण करवा योग्य नथी.
 बीजो अनुमान प्रयोग जे यतिने आधाकर्म जोजन जमवा
 नथी केसजे धर्म अने लोक ए वेमां विरुद्ध ठे ए हेतु माटे
 तनी पेटे. जेम गोमांस ठे ते धर्मने लोक ए वेमां विरुद्ध ठे.
 अन्नदय ठे तेम यतिने आधाकर्म जोजन पण अन्नदय ठे ॥ एम
 थयुं जे संघादि निमित्त जे जोजन ते यतिने जोगववा योग्य नथी
 प्रकारे ठछा काव्यनो अर्थ थयो ॥ ६ ॥ ए प्रकारे औदेशिकजोजन
 प्रथम द्वार संपूर्ण थयो.

टीकाः--इदानीं देवद्वयोपजोगाद्विदूषणप्रदर्शनद्वारेणजि
 नगृहवासद्वारं निराचिकीर्षयाह ॥

अर्थः--हवे देव द्वयनो उपजोग ए आदि दूषणतुं देवानु
 द्वारे करीने जिन मंदिरमां निवास करवा रुप द्वारतुं नीराकरण
 खानो इच्छाये कहे ठे.

मूल काव्यं.

गायज्जधर्वनृत्यत्पक्षरमणिरणद्रेणुगुंजमृदंग-
 प्रखतपुष्पस्वगुद्यन्मृगमदलसङ्घोचिचंचङ्गनाथे ॥

देवद्वयोपजोगध्रुवमठपतिताशातनाच्यस्रसंतः

संतःसद्भक्तियोग्यं नखलु जिनगृहेऽहंमतज्ञायसंति ॥ ७ ॥

टीकाः—खलु निश्चये जिनगृहे ऽर्हद्भवने ऽर्हन्मतज्ञा जगवत्सः
गमनिष्णाता यतयो नैव वसन्ति सततमवतिष्ठन्ते ॥ तदागमे
तन्निवासस्यात्यन्तं निवारणात् ॥ संतो विवेकिनः ॥ कुत इत्यत आह
॥ सती शोचना ऽकृत्रिमा ज्ञक्तिः शारीरसंच्रमातिशयस्तस्य योग्य
मुचितं तस्मिन् ॥ ज्ञक्तिरेव यतस्तत्र कर्तुं युज्यत इति ज्ञक्तियोग्यता
मेव विशेषतो विशेषणद्वारेण दर्शयति ।

अर्थः—अरिहंत मतना जाण एटले जगवाननां आगम तेना
पारगामी एवा साधु निश्चे जिनघरमां निवास नहीज करे, एटले
तेमां निरंतर नहीं रहे. साधुने जिनमंदिरमां निवास करवानुं शा-
खमां अत्यंत निवारण कर्तुं ठे माटे संत जे विवेकी पुरुषते त्यां नहीं रहे.
शा हेतु माटे ? तो त्यां कहे ठे जे, जिनमंदिर केवुं ठे, तो सारी क-
पटर हित जे भक्ति तेने योग्य एटले ज्ञक्ति करवा घटित ठे माटे
ज्ञक्तितुं योग्यपणुंज विशेषे करीने विशेषणद्वारे कही देखाने ठे.

टीकाः—गायंतः कलमंड्रादिस्वरेण ग्रामरागे जगवदूगुणाने-
वोत्कीर्त्तयंतो गंधर्वाः प्रधानगायना यत्र तत्तथा ॥ नृत्यंती नाट्य
शास्त्रोक्तक्रमेण करचरणाद्यंगविक्रमं कुर्वती पणरमणी वारस्त्रीन-
र्त्तकी यत्र तत्तथा

अर्थः—मधुर गंजीर एवा स्वरे करीने नाना प्रकारना रागा
गणीये सहित गंधर्व एटले प्रधान गायक लोक ते जे जिनमंदिरमां
गान करे ठे एवुं ते नाट्यशास्त्रमां कला प्रमाणे हाथपगा आदि अं-

नो विक्षेप करवो ते रूप नृत्यने करतीठे वेश्याउ (नर्तकीयो) ते जे जिनमंदिरने विपे एवुं ॥

टीका:-रणंतोवैण विकैर्मुखमरुतात्रिघातान्मधुरंध्वनंतो वे-
णवोवंशा यत्र तत्तथा गुंजंतोमार्दंगिकैःपाणिभ्यां तारुनाद् गंजीरं
स्वनंतःमृदंगा मुरजा यत्र तत्तथा

अर्थ:-चांसळीने वगारुनारा पुरुष तेमना मुखवायुनो प्रवेश
यवांथी मधुर वागे ठे वेणु ते जे जिनमंदिरने विपे एवुं थने मृदंगना
वगारुनारा पुरुषोना हस्ततारुनथी गंजीर शब्द करती ठे मृदंगो
ते, जे जिनमंदिरने विपे एवुं.

टीका:-प्रेखंत्योखंवमानत्वान्मंदपवनेन कंपमाना देवसपर्यार्थं
विरचिताःपुष्पस्रजः प्रसूनमाला यत्र तत्तथा ॥ पुष्पमदणनच पु-
ष्फामिसधुश्जेया इत्यादिना साहचर्यात्रिधानात्पञ्चात्रादियलि-
स्तुतिस्ररूपापूजाह्यस्यापीद् मदणं दृष्टव्यं

अर्थ:-मंदपवने करी कंपती ने खांची, पूजाने अर्थे रपेखी
ठे पुष्पमाळा ते जे जिनमंदिरने विपे, एवुं आ जगाये पुष्पनुं मदण
करुं ठे तेणे करीने तेनी संघाये शास्त्रमां मदण करेखी जे पञ्चात्र
वलि पूजा, तथा स्तुतिपूजा. ए वे पूजानुं पण अर्ही मदण करवुं.

टीका:-उद्यन् जगदप्रतिमाविक्षेपनायविमर्दनसमुद्यत्त
दामोदहारेण प्रसरन्मृगमदः कस्तूरिका यत्र तत्तथा ॥ सतंतः प-

ट्रांशुकमयत्वात् मुक्ताफलादिविञ्चित्तियुक्तत्वाच्च दीप्यमाना उ-
 द्योचा वितानानि यत्र तत्तथा ॥ चंचंतो महाधनवसनविभूषणां
 गरागप्रसाधितशरीरत्वाद् त्राजिष्णवोजनोघाः श्रावकसमुदाया
 यत्र तत्तथा ॥ ततश्च गायद् गंधर्वंचतत् नृत्यरत्नयणरमणि चेत्यादि
 कर्मधारयः तस्मिन् ॥ एतानिहि जगवद्गुणगानादीनि प्रवराणि
 जिनगृहे ऋक्तिहेतुकानि ऋव्यानां शुभ्रजावोद्धासहेतुत्वाद्भूष्ण-
 खुञ्जिर्विधीयन्ते ॥

अर्थः—जगवाननी प्रतिमाना विलेपने अर्थे मर्दन करी माटे
 उद्वयो जे सुगंध ते छारे करीने प्रसरती ठे कस्तूरी ते जे जिनमं-
 दिरने विषे, ने पट्टकूल वस्त्रमय ठे माटे शोभता ने मोतीनी विचित्र
 रचनाए युक्त ठे माटे देदीप्यमान ए प्रकारना ठे चंद्रवा ते जे
 जिनमंदिरने विषे एवुं, ने मोटा मूलनां जारे एवां वस्त्र तथा भूषण
 तथा श्रंगराग तेणे करीने देदीप्यमान एवा ठे श्रावकना समूह ते
 जे जिनमंदिरने विषे एवुं, ए प्रकारनां सर्व जिनमंदिरनां विशेषण
 ठे तेनो कर्मधारय समास करयो जिनमंदिरने विषे ए सर्व जगवानना
 गुणगानादि श्रेष्ठ कथां ते जिनघरने विषे ऋक्तिनां कारणिक ठे माटे
 ऋव्य प्राणीने जावनां उद्धासनां कारण ठे माटे श्रद्धालु पुरुष करेते

टीकाः—पट्टकं ॥

पवरेहिं सादृषेहिं पायंजावोवि जायणपवरो ॥
 नय श्रेणो उवन्नगो एणसि सयाणसहयरो ॥

अर्थः—जे माटे शास्त्रमां कथुं ठे जे सारां कारणे करीने जाय
 एव श्राय सागे जाय ठे.

टीकाः—अथेवंविधजक्तियोग्यजिनगृहे किमिति साधवोन
निवसन्ति अतआह ॥ असंतोविच्यंतःकुतोदेवद्रव्यस्य जिनवि-
त्तस्य उपजोगःसत्ततं तत्र शयनासनाजोजनादिकरणेनोपजोगः
तथा ध्रुवा शास्वती यावज्जीवं अथवा ध्रुवं निश्चितं मठे जिनगृह
जगतीसंबद्धोयतिनिमित्तनिष्पन्नउपाश्रयस्तस्य पतिता आ-
धिपत्यं जिनगृहलेखकोद्ग्राहणिकाकर्मांतरादिसकलचिंताका-
रित्वेनाधिकारित्व मितिपावत् ॥ चैत्यवासिनो हि निरंतरसंच-
रिप्नुजनसंकुलतया तत्राव्यभं स्थातुमशकुवंत स्तदनुपक्तशुवि-
मठं विधाप्य सर्वा तचिंता विदधतीति जवतिमाठपत्यं ॥

अर्थः—हवे लिंगधारी सुविहित प्रत्ये पूठे ठे जे आ प्रकारे
जक्ति करवा योग्य जे जिनमंदिर तेमां साधु केम निवास न करे ?
त्यारे सुविहित कहे ठे जे आ प्रकारना दोपथी जय पामता साधु
नथो निवास करता, ते दोप कहे ठे, जे देव द्रव्यनो उपजोग थाय
माटे उपजोग ते थुं तो निरंतर जिनमंदिरमां सूवं तथा जोजना-
दिकनुं करवुं ते उपजोग ठे तथा निरंतर एटखे जावज्जीव अथवा
निश्चे मठपतिपणुं थाय माटे मठ एटखे जिनघरनी जगती संबंधि
जे यतिनिमित्त निपजाव्यो उपाश्रय तेना पतिपणुं एटखे धणी-
पणुं, जेनमंदिरनुं लेखुं लेखवुं तथा उघराणी करवी इत्यादि बीजां
कामकज करवां एम सर्व चिंतानुं करवापणे अधिकारीपणुं ठे बळी
चैत्यवासी जे ते निरंतर त्यां आवता जता लोके करीने व्याप्त ठे
माटे श्रयपणुं एटखे समाधिपणुं रहेवा समर्थ नथी घता ते जि-
नमंदिरसंबंधी पृथ्वीमां मठ करावीने सर्व तेनी चिंताने पोते करे
ठे, माटे मठपतिपणुं तेमने ठे.

टीकाः--तथा जगद्व्यतिकृतिप्रत्यासत्तौ जोजनशयनासन
निष्ठीवनायविधिकरणेन ज्ञानायायस्य शातना व्रंशं ॥ जगद्व-
त्संनिधौहि जोजनादि कुर्वाणो यतिर्ज्ञानादिलाजाद् व्रश्यतीति
जवत्याशातनाऽवज्ञा ॥ ततश्च देवद्रव्योपभोगश्चेत्यादिद्वंद्वः ताज्यः

अर्थः--बड़ी जगवाननी प्रतिमाना समीप जोजन करवुं
तथा सूवुं तथा आसन करवुं तथा थुंकवुं इत्यादि अधिकरणे करीने
जगवाननी आशातना थाय ठे. ते आशातना शब्दनो अर्थ जे ज्ञा-
नादिकनो जे लाज तेनो नाश थाय जेथी एटले जगवंतनी समीपे
जोजनादिकने करतो जे यतिते ज्ञानादि लाजथी व्रष्ट थाय ठे,
माटे अशातना एटले अवज्ञा ठे. देवद्रव्योपभोग इत्यादि पदनो द्वंद्व
समाप्त करवो.

टीकाः--अथगृहिणा जगद्विभित्तं स्वद्रव्येण निर्मापिते
देवगृहे वसत स्तद्रव्यंच कनकादिक मनुष्यंजानस्य यतेः कयं
देवद्रव्योपभोगः, जिनद्रव्यनिष्पन्नेहि तत्र निवसत स्तद्रव्यं
साक्षाद् भुंजानस्य वा स्यादितिचेत् न ॥

अर्थः--द्वे सिंगधारी सुविहित प्रत्ये घोले ठे जे, रहस्य
खोक पोताने द्रव्ये करीने नीपजाव्युं जे देवघर तेमां निवास कर-
नार यतिं देवद्रव्यनो उपभोग केम करीने थयो ? केम जेते द्र-
व्य ते सुवर्णआदिक तेनो नो उपभोग करतो नथी माटे, ते जो
जिनद्रव्ये करीने नीपजावैला स्थानमां निवास करे थयवा ते द्र-
व्यनो साक्षात् उपभोग करे त्वारे जिनद्रव्यनो उपभोग देयाय

रे, त्वारे सुबिहित बोद्ध्या जे तारे एभ न बोखवुं:

टीका:—गृहिणा स्ववसुनिर्मापितत्वेपि, देवसदनस्य देवत्राक्त-
तत्वेन देवद्रव्यत्वात्तथाच तत्र वसतः साक्षात्तद्भनमनुपलुंजान-
स्यापि मुने देवद्रव्योपज्ञोगोपपत्तेः ॥ साक्षाद्देवद्रव्यतिस्पन्नेः तु
का वार्ता ॥ किंच नित्यं तत्र वासेन निःस्पृहस्यापि तच्चिंतादौ व्या-
प्रियमाणस्य साक्षात्तद्ग्रंथोपयोगस्यापि संज्ञवात् राजनियो-
गादिषु प्रथमं निरीहाणामपि पश्चात्तथाज्ञावोपलब्धेः ॥

अर्थ:—केम जे गृहस्थे पोताना द्रव्ये करीने नीपजावेसुं एवुं
देवघर ते देवने श्रपण करुं ठे, ए हेतु माटे देवद्रव्यपणुं ठे
टे, त्यां वसनारने श्रने साक्षात् ते धनने जोगवनार ए वेने पण
द्रव्यना उपज्ञोगनी प्राप्ति ठे, ने साक्षात् देव द्रव्ये करीने निपजा-
वुं होय त्वारे तो तेनी शी वात कहेवी; वळी शुं? तो निरंतर
निवासे करीने निस्पृह एवा मुनीने पण ते द्रव्यनी चिंतादि-
ने विके वेपारवंत थवाधी साक्षात् ते ग्रंथना उपयोगनो पण ए-
व साक्षात् ते द्रव्य संबंधी उपज्ञोगनो पण संज्ञव ठे, केम जे
यम केटलाक निरीह एटले जोगादिकनी वांठाए रहित मुनि
ता ते पण राजानी थ्याज्ञा इत्यादि कारणे ते द्रव्यसंबंधने पाम्या
पगी ते मुनिने ते द्रव्यना उपज्ञोगनी वांठा प्राप्त थइ ठे ए-
तु माटे.

टीका:—अथास्तां तत्र वसतो मुनेर्देव द्रव्योपज्ञोग स्तथा-
पि चत्रको दोष इति चेदुच्यते तद्ज्ञोगस्यानंतजन्मसुदारुण
विषाक्तत्वेन ज्ञातृतात्तिभ्रान्तात्.

अर्थः—हवे खिगधारी कहे ठे जे जिन मंदिरमां रहेना
 देव डव्यनो उपजोग थाय तो पण तेमां शो दोष ठे, त्यारे सु
 हित कहे ठे के घणो दोष ठे. जे देव डव्यनो उपजोग करे
 तेने अन्त जन्म सुधी महा आकरुं पापनुं फल जोगवबुं पने
 ए हेतु माटे एम जगवान श्री तीर्थकरे कछुं ठे.

टीकाः—यदाह ॥

देवस्स परीजोगो अणंतजम्मेसुदारुणविवागो ॥
 जं देवजोगभूमिसु बुढी नहु वडइ चरित्ते ॥

अत्रेहि देवभूमिं जुंजानस्य यतश्चारित्रात्तवेन दारुणो विपाकः
 प्रतिपादितः ॥ तथा संकासादिश्रावकाणां चैत्यडव्योपजोगिना
 मलंतदारुणविपाकस्यागमेपि बहुधा श्रवणात् ॥

अर्थः—जे माटे ते शास्त्र वचन जे देवडव्यनो परिजोग को
 ठे ते अन्त जन्मने विपे दारुण पापफलने जोगवे ठे, ए जगाए दे
 भूमिने जोगवनार यतिने चारित्रनो नाश थयो तेणे करीन दारुण
 पाप फळनुं जोगवबुं प्रतिपादन कयुं वळी संकासादि श्रावके च
 डव्यनो उपजोग कयों तेणे करीने अन्त दारुण पापफळ जोगवुं
 ते आगममां घणी जगाए संनळाय ठे ए हेतु माटे.

टीकाः—तथा जिणवयणयुत्तिकरं पजावगं नाणदंसणयु-
 लाणं, नस्कंते जिणदवं अन्तसंसारिचं दोइ ॥ तथा चैश्यः

द्वं साहारणं च जो दुहृद् मोहियमईतं धम्मंच सोन याणइ
अहवा बद्धाउत्तं नरए.

अर्थः—ते उपर शास्त्रना वचन जे, जिनना प्रवचननी वृ-
द्धि करनार ने ज्ञान दर्शनना गुणनुं प्रजावक एवं जिनद्रव्य तेने
ज्रहण करनार जे पुरुष ते श्रनंत संसारी होय वळी मोह पामी ठे.
मति ते जेनी एवो पुरुष चैत्य द्रव्यने तथा साधारण द्रव्यने बगाने,
ते पुरुष धर्म प्रत्ये जाणतो नधी. एटले परज्जवे धर्म न पामे ए जाव
अथवा ते पुरुष, वांध्यु ठे नरकनुं आउखुं ते जेणे एवो थाय.

टीकाः—इत्याद्यपरापरागमवचनानि । चिंतयंतो महामुनयो
देवद्रव्योपज्ञोगेन ज्वकूपपातात्कथं न त्रस्यंति तथा माठपत्या-
दपि महामुनयो विज्यति ॥ यतःमठोहि देवद्रव्य निष्पन्नोवा-
स्यात् गृहिणा यत्यथं स्वद्रव्येणकारितोवा॥ तत्राद्यपक्षे तन्निवासो
यतीना मुक्तप्रकारेण देवद्रव्योपज्ञोगप्रसंगादेवानुचितः ॥

अर्थः—इत्यादि बीजां बीजां आगम वचनने विचारता म-
हामुनि, देवद्रव्यना उपज्ञोगे करीने संसाररूप कूवामां परवानुं
थाय ठे माटे केम न त्रास पामे तेमज मठपतिपणुं थवार्थी पण म-
हामुनि जय पामे ठे. जे हेतु माटे मठ जे ते देवद्रव्ये करीने नि-
पजाव्यो होय अथवा गृहस्थे यतिने अथं पोताना द्रव्ये करीने नि-
पजाव्यो होय, तेमां प्रथम पक्ष जे देवद्रव्ये करी नीपजावेखा नि-
वासने विषे साधुने रहवुं तेनुं पूर्वे कक्षुं ए प्रकारे खंरुन थयुं केम
जे देवद्रव्यना उपज्ञोगनो प्रसंग थाय माटे अघटित ठे.

टीकाः-द्वितीयेत्वकल्पनीयत्वानन्निवासानुपपत्तेः ॥ तस्य
केवलसाधुनिमित्तं निष्पन्नत्वेन महासावद्यशय्यारूपत्वात् ॥
यथोक्तं ॥ कालाश्कं तु वछाणा अत्रिकंताचेव अणत्रिकंताय ॥
वज्जाय महावज्जा सावज्जा महप्पकिरियाय ॥ समण्ठा सा-
वज्जा य साहूणमिति ॥

अर्थः-ग्रहस्थे यतिने अर्थे पोताना ड्रव्ये करीने निवास
कराव्यो होय ते रूप जे वीजो पद्द तेने त्रिये पण ते निवासनुं अरू-
पवापणुं ठे. केम जे ते निवास केवल साधु निमित्ते नीपजाव्यो ठे
माटे महासावद्यरूप ठे ए हेतुं माटे साधुने न कल्पे, ते शास्त्रमां
कणुं ठे जे ॥

टीकाः-अकल्पनीयवस्तुत्वादेर्यतीनां ग्रहणनिषेधात् ॥
॥ यदाह ॥ पिंनं सिज्जं च वछं च, चउत्थं पायमेवय ॥
अकल्पियं न गिह्जिजा, पणिगाहिज्ज कल्पियं ॥

अर्थः-न कल्पवा योग्य जे निवास आदिक तेनुं यतिने ग्र-
हण करवानो निषेध ठे, ने शास्त्रमां कणुं ठे जे पिंन तथा निवास
तथा वस्त्र तथा चोथुं पात्र ते सर्व न कल्प एवां होयतो न ग्रहण
करवां ने जो कल्पे एवां होय तो ग्रहण करवां.

टीकाः-अथापवादेन महासावद्यशय्यानासस्याप्यागमे-
न्निधानात्तद्रूपमववासे यतीनां को दोषइतिचेन्न ॥

अर्थः—इवे विंगधारी कहे ठे जे अपवादे महा सावय स्या-
नमां पण निवास करवो एम शाख्रमां कहुं ठे माटे सावयरुप जे
मठवास तेमां रहेनार यतिने शो दोष ठे त्यारे सुविहित बोल्या जे
एम तारे न बोखुं,

टीकाः—गृहिणा स्वद्रव्येणापि यतिविधास्यमानदेवचिंता-
जिसंधिना तस्यनिर्मापितत्वेन देवजुवि निष्पन्नत्वेन च जिंनगृह
वस्तुतो देवद्रव्यत्वात् ॥ अपवादस्य च कदाचित्कत्वेन नित्यं
जवतां तत्रवासे तस्याप्यनुपपत्तेः ॥

अर्थः—गृहस्थे पोताना द्रव्ये करीने ते स्थान नीपजाव्युं पण
एमां आ थजिप्राय रक्षो ठे, जे आ स्थानमां यति रदेशे ने रद्दीने
देवचिंतादिक करशे एवा अनुसंधाने करी नीपजावयापणुं ठे, ए हेतु
माटे ने चळी देव संबधी पृथ्वीने विषे नीपजावयापणुं ठे माटे जि-
नगृहनी पेठे वस्तुताये देवद्रव्यपणुं ठे ए हेतु माटे, ने अपवादने
तो कदाचित्पणुं ठे माटे निरंतर तेमां रहेनार एवा तमारं तो अप-
वादनी सिद्धि प्राप्त यती नची.

टीकाः—एवं मठवासं सदोषं मन्याना मुनयः कथमिव मठप-
तितामंगी कुर्वीरन् ॥ तथा जगदशातनातोपि विवेकिनम्वस्यंति

अर्थः—ए प्रकारे मठवासने दोष सदित मानता मुनि जे ते
मठपतिपणानो फेमज थंगीकार करे ! नज करे. चळी विवेकी पुरुष
बेम मठवासची प्राप्त पामे ठे तेम जगवंतनी आशातनापी पण
प्राप्त पामे ठे.

टीकाः—अथ केयं जगदप्रतिकृतीनामाशातना? किं गुरुणा-
मिवासन्नगमनावस्थानादिना मुखनाशाकुहरनिःसरदविरसो-
द्वासनिःश्वासादिजिस्तद्देहोपतापाद्यापादनत्वक्षणा उत तासु
जगदध्यारोपेण पूज्यबहुमान प्रकर्षसूचकसंभ्रमातिशयरूपाः॥

अर्थः—हवे लिंगधारी बोले ठे जे जगवाननी प्रतिमानी आ-
शातना ते कइ थाय ठे, शुं गुरुनी पेठे ते प्रतिमाने समीप जुं
तथा वेसवुं इत्यादिके करीने मुख तथा नासिका तेना रंध्रयी नीक-
ळतो जे श्वासोश्वास इत्यादिके करीने तेमना देहने उपतापादिक पाप
ए रुपनी आशातना कहो ठो के ते प्रतिमाने विषे जगवाननो अ-
प्यारोप थवो तेणे करीने पुज्यनुं जे बहुमान तेनो जे उत्कर्ष तेने सू-
चना करनार एवो जे अतिशे संभ्रम ते रुपनी आशातना कहो ठो.

टीकाः—न तावदाद्यः, जगवतां परमपदप्राप्तत्वेन तत्प्रतिकृ-
तीनां तदसंबंधेन तदसंज्ञवात् ॥ नापिछितीयः, गर्जागाराव्यवमदं
विहाय तिष्ठतां तदसंज्ञवात् ॥

॥ यथोक्तं ॥ सोऽब्राह्मंदवज्ञाणे रघुघ्नियानीरुमढविचित्तसु ॥

ठंति मुष्ठी जपणाए, तित्यपरावग्गदं मुजुं

अर्थः—तेमां प्रथम कह्यो जे आशातना ते संभवती नयी
केन जे जगवान तो मोरुपदने पाग्या ठे माटे तेमनी प्रतिमाने जग-
वानने कांइ संबंध नथी। माटे ते आशातना संभवती नयी ने धीज
एहनी पच आशातना संभवती नयी केम जे जेमां प्रतिमा रहे

एवुं शोरको परसास इत्यादि स्थान तेना श्वमहृनो त्याग करीने रहेता जे मुनि तेमने ते प्रतिमानी आशातनानो संजव नथी जे माटे शास्त्रमां कहुं ठे जे.

टीका:—अन्यथा जिनप्रतिमाध्यासिते एहे वसतां श्राव-
काणां जगवदाशातनाजयेन वहिरवस्थानप्रसंगात् ॥ किंच
न संजवत्येव सर्वथा जगवत्यजक्तिः, न द्विपितुर्जवने वसतांतत्त
नयानां पितर्यजक्तिर्नाम, प्रत्युत पितरं विहाय युतकसदने व-
सतां तेषां लोके महानयशःपट्टः प्रसरति

अर्थ:—जो एम न कहीए तो जिनप्रतिमा जेमां रही ठे ए-
टखे घर देरासर जेमां ठे एवां घरने विपे रहेनार श्रावकने पण जः
गवाननी आशातनाना जये करीने घर मुकीने घर चारणे रहेवानो
प्रसंग प्राप्त थशे ए हेतु माटे वळी सर्वथा जगवानने विपे तेमने
जक्ति नथी एम कहेवुं पण संजवतु नथी पिताना घःमां रहेनार जे
तेनां पुत्र तेमने पिताने विपे जक्ति नथी एम कहेवुं संजवतुं नथी,
उखटुं पिताने मुकीने सासरामां रहेनारनो लोकमां मोटो थपयश-
रुपी परुहो पसरे ठे एटखे मोटो थपजश गवाय ठे,

टीका:—जगवंतस्तु. सम्यग्ज्ञानदर्शनचारिप्रदानेन संसार
कांतारनिस्तारकत्वात् यतीनांपितृज्योप्यन्यधिकाः ॥ अतस्तेने
दिष्टतया तेषामयश्यमादरणीया अतएव जगवतामपूर्वसमवस-
रणादौ तत्र सन्निकृष्टानां श्रमणानामनागमने प्रापञ्चितमा-
गमे प्रत्यपादि ॥

अर्थः-जगवान तो सम्यक् ज्ञानदर्शनचारित्र्यनुं, दान करिने संसाररूपी मोटी अटवीमांथी निस्तार करनार ठे. ए हेतु माटे यतिने पिताथकी पण अतिशे अधिक ठे माटे ते जगवंत तो अतीशे समीपपणे ते साधुने अवश्य आदरवा योग्य ठे. एज हेतु माटे जगवंतना अपूर्व समवसरणादिके विषे, त्यां समीपे रहेनार साधु जो जगवंतनी पासे न आवे तो तेमने शास्त्रमां प्रायश्चित करवानुं प्रतिपादन कर्तुं ठे.

टीकाः-यदाह ॥ जत्य अपुव्वोसरणं अदिष्ठपुव्वं व जेषस मणेण ॥ वारसहि जोयणे हिं सो एइ अणागमे लहुया तदेवं जिनजवनान्तर्वासेपि यतीनां न जगवदाशातनाप्रसजतीति ॥

अर्थः-ते शास्त्रनुं वचन जे ते कारण माटे यतिने जिनजवनमां रहेतां पण जगवाननी आशातनानो प्रसंग नथी.

टीकाः-अत्रोच्यते ॥ यत्तावदजिहितं जगवतां परमपदप्राप्तत्वेन प्रथमविकल्पोक्ताशातनाऽसंज्ञवइति तदयुक्तं ॥ जगवतां मुक्तत्वेपि तद्व्यतिकृतीनां तद्गुणाध्यारोपेण तत्त्वेनाध्यवसानाद् जगवदाशातनाया अपि संज्ञवात् ॥ अन्यथा मुक्त्वा विशेषे जगतेरप्यनुपपत्तेः

अर्थः-हवे लिंगधारीए आ प्रकारे चैत्यवासनुं मंरुन कर्तुं तेनुं सुविहित पुरुष खंरुन करे ठे, जे तुं एम बोले ठे जे जगवानतो

मोक्षपदने प्राप्त यथा ठे. माटे प्रथम विकट्यमां कही जे आशातना तनो संजव नथी; ते तुं अयुक्त बोले ठे केम जे जगवान मुक्तिए गया ठे, तोपण तेमनो प्रतिमा विषे, ते जगवानना गुणनो आरोप करीने जगवत् रूपे करीने निश्चे करवाची जेम जक्ति उत्पन्न थाय ठे तेमज आशातना उत्पन्न थवानो पण संजव ठे, ने जो एम न कहीए तो जगवंत मुक्ति गया ठे, तेमनी अर्ही जक्ति करवाची जगवंतने मुक्तिमां कांइ विशेष थतुं नथी. माटे जक्तिनी पण अ सिद्धि प्राप्त थई एटले जक्ति पण तारे मते न करवी जोइए, तेतो तुं माने ठे ने आशातना केम मानतो नथी.

टीकाः—तत्प्रतिमाजक्त्यजक्तिमतामुपकारापकारयोर्वहुधा-
गमे श्रवणाच्च ॥ अतएवासन्नावस्थाना दिना जगवत्याशातना
सिद्धेस्तद्धेतुकथेत्यवासप्रतिषेधः पूर्वपरुपुरःसरं सिद्धांते नि-
रचायि ॥ यथाह ॥ जातित्ययराण कया वंदणमावरिसणाइ-
पाहुनिया ॥ जचीइ सुरवरेहिं समणाण तहिं कहिं जणियं

अर्थः—वळी आगममां जगवाननी प्रतिमानी जे जक्ति तथा अजक्ति तेना करनारने उपकार तथा अपकारनुं बहुधा सांजळवा पणुं ठे, एटले जगवतनी प्रतिमानी जक्ति करनारने उपकार थयो ते तथा अजक्ति करनारने अपकार थयो ते वे शास्त्रमां संजळाप ठे, एज कारण माटे समीपनिवास आदि करवाची जगवानने विषे आशातनानी सिद्धि ठे. ते आशातनानुं कारण जे चैत्यवास तेनो निषेध सिद्धांतने विषे पूर्वपरुप्रगट करीने घणो जे चरव्यो ठे ते कहे ठे.

टीका:-अस्यार्थः, यद्याशातनादोपाचैत्यावस्थानं यतीनां न संगच्छते तदा तीर्थकृतां सुरैर्याथावर्षणादिका गंधोदकसेवन समवसरणरचनप्रमुखा प्राभृतिका पूजोपचाररूपा कृता, तत्र समवसरणे श्रमणानां कथं केन प्रकारेणावस्थानं न्नणितमिति

अर्थः-ए शास्त्रनां वचन कदां तेनो अर्थ टीकाकार कहे वे जे प्रथम पूर्वपक्ष करीने उत्तर कहेशे जे जो आशातनाना दोषी यतिने चैत्यमां निवास करवो नथी संभवतो तो तीर्थकरनी देवताये जे पुष्पवृष्टि, सुगंधीमान जलनुं सिंचवुं, समवसरणनी रचना इत्यादि जेट सामग्री पूजाना उपचार रूप करी वे ते समोसरणने विषे ता-धुने कीये प्रकारे रहेवानुं कहुं वे.

टीका:-अत्रैव परःस्वपक्षसिद्धये प्रसंगमाह ॥ जइ समाण न कप्पइ एवं एगाणिया जिणवरिंदा ॥ कप्पइय माइउं जे सिद्धाययणे तयविरुद्धं ॥ अत्रहि यथा जिनानामेकाकित्वप्रसंगेनाऽनाहार्यप्रातिहार्यप्रचृतिसमवसरणञ्जुवि यती नामवस्थानं कल्पते एवं चैत्यायतनेपि न विरुध्यते ॥

अर्थः-आ जगाये जेम साधु विना जिननुं एकाकीपणं यवाना प्रसंगे करीने कपारे पण प्रातिहार्य विनानुं समवसरण होय नहीं माटे निश्चे प्रातिहार्य सहित जे समवसरणनी पृथ्वी तेने विषे साधुने रहेवुं कल्पे वे तेमज चैत्यमां पण साधुने निवास करवो तेमां कांइ विरोध नथी.

टीकाः—इत्यादौ पूर्वपक्षे परेण कृते आचार्येण प्रसंगाच्चतुर्वि-
धेषु चैत्ये यतीनां कल्पकल्पयोः समाधिरजिहितः, यथा, सा-
हम्मियाण अथा चउच्चिहे लिंगउजह कुम्बी ॥ मंगलसासय
जत्तीए जं कयं तत्थ आएसो ॥

अर्थः—इत्यादि पूर्वपक्षे बीजाए कयों त्वारे आचार्ये प्रसंगधी
चार प्रकारना चैत्यने विषे पण साधुने आ कल्पवा योग्य ठे आ
कल्पवा योग्य नथी एवा प्रकारनुं समाधान कर्युं ठे ॥ ते गाथा ॥

टीकाः—अत्रहि प्रथमाहुं लिंगवचन जेदेन चतुर्विधस्य
साधर्मिकस्य मध्यात् कुटुंबिनो वारत्तकादेरर्थाय यत्कृतं चैत्यादि
तत्र यतीनामवस्थानादिकं कल्पतइत्युक्तं ॥ द्वितीयाहुं तु मंग-
लादि चैत्यमध्याद् जित्तकृतेऽयमा देशोव्यवस्थारूपः प्रति-
पादितस्तमाह ॥

अर्थः—टीकाकार ते गाथानो अर्थ कहे ठे जे आ गाथाना
प्रथम अहुंने विषे लिंग वचनना जेदे करीने चार प्रकारना साध-
र्मिकनी मध्ये कुटुंबी जे वारत्तकमुनि इत्यादिकने अर्थे जे चैत्या-
दिक कर्युं होय तेमां साधुने रहेवानुं कल्पे ठे एम कसुं अने गाथाना
बीजा अहुंने विषे तो मंगलादिक चैत्यनी मध्ये जित्तये कर्युं जे
चैत्य तेने विषे आ आदेश जे ते व्यवस्थारूप प्रतिपादन कयों ठे
तेने कहे ठे ॥

टीकाः—जइवि न आहाकम्मं, जित्तिकयं तहवि वज्जियं
तेहिं ॥ जत्ती खलु दोइ कया जिणएण सोएवि दिठंतो ॥ वंधित्ता

अर्थः—ते उपर कल्पनाप्यनुं वचन प्रमाण थापे ठे जे.

टीकाः—एवंच यदावहिर्मरुप निषेवणादिनापि प्रायश्चिन्ता पत्तिरन्निहिता तदा का कया गज्जनागारादिपरिहारेण शालाब-
लानकादिष्ववस्थाने यतीनां, तत्र ततोप्यधिकतरदोषसंज्ञवादिति

अर्थः—ए प्रकारे जो बाहिर मरुपमां निवासादि करे तो पण प्रायश्चिन्तनी प्राप्ति कही ठे तो केवल गज्जारादिकने मूकीने आ-
सपास निवास करनार यतीनी तो शी बात कहीए केम जे त्यां ते
थकी पण अतिशे अधिक दोषनो संज्ञव ठे ए हेतु माटे

टीकाः—यद्यप्यन्यथा जिनप्रतिमेत्यादिना श्राद्धानां गृह-
द्विर्वासप्रसंजनं ॥ तत्रापि तदवमदृकल्पितभूजागस्यैव देवास्य
त्वात् अन्यस्य च सकलस्यापि गृह्णित्वात् तत्रवसतां श्राद्धानां
नाशातनासंज्ञवः, जिनमंदिरस्यंतु समस्तस्यापि जिनोद्देशेन नि-
र्मापितत्वात् कथं तदेकदेशेपि वसतांयतीनां नाशातानादोषः
स्यादिति ॥

अर्थः—यत्नी अन्यथा जिनप्रतिमा श्रुत्यादि वाक्ये करीने
श्रावकने घर यकी चारगे रहेयानो प्रसंग यशे एम जे कसुं तेनो
उत्तर पण एम ठे जे न्यां पण जिनमंदिरनो थवमदृ कल्पेसो ए-
सोत्र जे गृहीनो ज्ञाग तेने देवास्यपणुं ठे ने वीजा समस्त ज्ञागने
तो गृहस्यनुं घर पृवी संज्ञा ठे माटे ते घरमां रहेनार श्रावकने म-

शातनानो संज्ञव नथी ने जिनमंदिरने तो समस्तने पण जिनना उ-
देशे करीने निपजाववापणुं ठे माटे ते जिनमंदिरना एक देशमां पण
रहेनार यतिने केम आशातना धाय ? थायज.

टीकाः—किंच पूजार्थं समुद्धकस्थापितजगवदंगवहुमानं
निबंधनत्वेनचात्यंतविपयिणामपित्रिदशानां सुधर्मासज्ञापरि-
वर्जनेनांगनासंज्ञोगादेः सिद्धांते श्रवणात् ॥

अर्थः—बळी देवताये पूजाने अर्थे राजगामां स्थापेख जे
जगवाननां थंग तेनुं बहुमान करवुं ए हेतु माटे अत्यंत विपयी
एवा पण देवता सुधर्मा सज्ञामां स्त्रीना संज्ञोगादिकनो त्याग करे
ठे एम सिद्धांतमां सांजळीए ठीए माटे जगवाननी प्रतिमानुं बहु-
मान करुं जोइए ॥

टीकाः—यदपि लौकिकोदाहरणेन जिनजवनएव यतीनां
वाससमीचीनताव्यवस्थापनं तदपि जवतो जिनमतानैपुण्यं
सूचयति ॥ लोकलोकोत्तरमार्गयोर्निर्द्वत्वात् ॥ लोकोत्तरमार्गेहि
जगवतिविद्यमानेपि बंदनव्याख्यानाद्यवसरएवसाधूनां तत्प्रत्या-
सत्तिश्रवणात् ॥

अर्थः—बळी लौकिक दृष्टांत-जे पिताने घेर पुत्र रहे इत्यादि
तेणे करीने जिन जवनमांज साधुने निवास करवो, एठीक ठे एम
जे तें स्थापन करुं ते पण ताहं जिन मतमां अजाणपणुं ठे तेनी

टीकाः—इत्युध्वैवागमार्थं यत्रतत्र युञ्जानस्य कस्ते प्रति-
मह्वइति ॥ तदेवं व्यवस्थितमेतत्, जगवदाशातनातन्नातो
महामुनीनामिति ॥ ए तेनाधुनिकमुनीनां चैत्यवासमंतरेणो-
द्यानवासो वा स्यादित्यादि कथमुद्यानवासोऽधुनातनयतीनां क-
ल्पमानःशोभेतेत्यंतं यदुक्तं परेण तत्र संप्रतिपत्तिरुत्तरं ॥

अर्थः—ए प्रकारे आगमनो अर्थ जाण्णाविना जेम तेम अ-
गमना अर्थने जोरुतो एवो जे तुं, तेने निवारण करवा कोण समा-
ठे, माटे ए प्रकारे स्थापन थयुं जे जगवतनी आशातना थाय तेथ
महामुनिने चैत्यवास करवामां त्रास उपजे ठे एणे करीने खिंगधा-
रीए जे कथुं तुं जे आ कालना मुनिने चैत्यवास विना उद्यानवास
यशे इत्यादिथी ते यतिने आ कालमां उद्यानवास केम शान्ते ल-
मुपी तेने विवे उपन्यास पूर्वक उत्तर ए ठे.

टीकाः—ययोक्तोदयानाज्ञायेन तस्करादिज्ञयेन च संप्रत्यु-
द्यानवासनिषेधस्यास्मान्निरप्युपगमात् ॥ ततश्चैत्यं मुनीनां
मुपनोगयोग्यं, आधाकर्मदोषरहितत्वादितिहेतु रुक्तन्येयन मु-
नीनां चैत्योपनोगयोग्यताया देवद्वय्योपनोगादिदोषे रागमेन
वाभिन्नात् कात्यायनापदिष्टः ॥

अर्थः—जे शान्तां जेवुं उद्यान कथुं ठे, तेवुं आ कासमां
मटतुं नयी. ने चार आदिकना जय करीने आ कासमां उद्यान
वासनो जे निषेध कयां ते पण थमार मान्य ठे. वसी खिंगधारीए
कथुं इतुं जे तेज कासमां माटे मुनिने चैत्यवास करवा योग्य ठे.

प्राधाकर्मादि दोष रहित पणुं ठे ए हेतु माटे, ए प्रकारना हेतु
 नो अमोए कथुं एवा न्याये करीने चेत्यनो उपजोग करतां देव
 ज्यनो उपजोग याय ठे इत्यादि दोष करीने शास्त्रनी रीते वाधित
 वामे ठे. माटे ए जे तमारो आधाकर्मादि दोष रहित रुपी हेतु ते
 इस्वाजास थयो एटखे खोटो थयो.

टीका:—यदपि निस्सकमेत्यादिसिद्धांतवचनाच्चेत्यायास-
 च्युपगम तदप्यविदितागमाजिप्रायस्य जवतो वचः, सम्यक्
 निश्चाकृतशब्दार्थाऽपरिज्ञानात् ॥ नहि यत्र साधूनां निवासछा-
 रेण निश्चायायप्रता जवति तन्निश्चाकृतमिति निश्चाकृतः
 शब्दार्थः ॥ किंतर्हि यद्देशतः पार्श्वस्थादिप्रतिबोधितश्रावकैः
 स्वयं तथाविधिमकुर्वाणैरपिविधि श्रद्धालुभिः पार्श्वस्थादीनां
 चेत्यष्टहादन्यत्र वसतामेव निश्चया निर्मापितं तन्निश्चाकृतमिति

अर्थः—बळी जे तुं निस्सकरु इत्यादि सिद्धांतना वचनथी
 चेत्यबास अंगिकार करवानुं कहे ठे ते पण आगमना अजिप्रायने
 न जाणतो जे तुं ते तारु वचन ठे, केम जे निश्चाकृत शब्दना अर्थ-
 नु सारी रीते तने ज्ञान नथो. तेथी एम कहुं ठे जे ज्यां साधुनो
 निवास होय ते छारे निश्चा आधीन ठे एटखे जे साधुनी निश्चाए
 कथुं ते निश्चाकृत कहीए, एम निश्चाकृत शब्दनी अर्थ ताराकह्या
 प्रमाणे नथी, त्यारे शो ठे ! तो जे दैशयी पासथ्यादिक पुरुषे प्रति-
 बोध कर्या पण पोते जेम शास्त्रमां विधि कह्यो ठे ते प्रकारे विधि
 मार्गने न करी सकता पण विधि मार्गना श्रद्धालु एवा जे श्रावक
 तेमणे चेत्य घर थकी वीजे रहेता जे पासथ्यादिक तेमनीज निश्चा-

टीकाः—इत्युध्वैवागमार्थं यत्रतत्र युंजानस्य कस्ते प्रति-
मल्लइति ॥ तदेवं व्यवस्थितमेतत्, जगवदाशातनातन्नासो
महामुनीनामिति ॥ ए तेनाधुनिकमुनीनां चैत्यवासमंतरेणो-
द्यानवासो वा स्यादित्यादि कथमुद्यानवासोऽधुनातनयतीनां क-
ल्पमानःशोभेतेत्यंतं यदुक्तं परेषा तत्र संप्रतिपत्तिरुत्तरं ॥

अर्थः—ए प्रकारे आगमनो अर्थ जाण्याविना जेम तेम आ-
गमना अर्थने जोरतो एवो जे तुं, तेने निवारण करवा कोण समर्थ
ठे, माटे ए प्रकारे स्थापन थयुं जे जगवतनी आशातना थाय तेथी
महामुनिने चैत्यवास करवामां त्रास उपजे ठे एणे करीने लिंगधा-
रीए जे कहुं तुं जे आ कालना मुनिने चैत्यवास विना उद्यानवास
थशे इत्यादिथी ते यतिने आ कालमां उद्यानवास केम शास्त्रे त्यां
सुधी तेने विषे उपन्यास पूर्वक उत्तर ए ठे.

टीकाः—यथोक्तोदयानाज्ञावेन तस्करादिज्ञयेन च संप्रत्यु-
..... : ।तश्चैत्यं मुनीना
..... रुक्तन्यायन मु-
नीनां चैत्योपज्ञोगयोग्यताया देवद्रव्योपज्ञोगादिदोषे रागमेन
वाहित्वात् कालात्ययापदिष्टः ॥

अर्थः—जे शास्त्रमां जेवुं उद्यान कहुं ठे, तेवुं आ कालमां
मळतुं नथी. ने चोर आदिकना जय करीने आ कालमां उद्यान
वासनो जे निरर्थ कर्यां ते पण थमार मान्य ठे. वली लिंगधारीए
कथुं हतुं जे तेज कारण नाटे मुनिने चैत्यवास करवा योग्य ठे.

आधाकर्मादि दोष रहित पणुं ठे ए हेतु माटे, ए प्रकारना हेतु तो अमोए कणुं एवा न्याये करीने चैत्यनो उपजोग करतां देव उच्चनो उपजोग घाय ठे इत्यादि दोष करीने शास्त्रनी रीते वाधित सामे ठे. माटे ए जे तमारो आधाकर्मादि दोष रहित रुपी हेतु ते हेस्वाज्ञास ययो एटखे खोटो ययो.

टीकाः—यदपि निस्सकमेत्यादिसिद्धांतवचनाच्चेत्यावास-
न्युपगम तदप्यविदितागमाज्जिप्रायस्य ज्वतो वचः, सम्यक्
निश्चाकृतशब्दार्थाऽपरिज्ञानात् ॥ नहि यत्र साधूनां निवासछा-
रेषु निश्चायात्रता ज्वति तन्निश्चाकृतमिति निश्चाकृतः
शब्दार्थः ॥ किंतर्हि यदेशतः पार्श्वस्थादिप्रतिबोधितश्रावकैः
स्वर्यं तथाविधिमकुर्वाणैरपिविधि श्रद्धालुजिः पार्श्वस्थादीनां-
चेत्यएहादन्यत्र वसतामेव निश्चया निर्मापितं तन्निश्चाकृतमिति

अर्थः—बळी जे तुं निस्सकम इत्यादि सिद्धांतना वचनयी
चेत्यबास अंगिकार करवानुं कहे ठे ते पण आगमना अज्जिप्रायने
न जाखतो जे तुं ते तारु वचन ठे, केम जे निश्चाकृत शब्दना अर्थ-
नु सारी रीते तने ज्ञान नयो. तेयी एम कणुं ठे जे ज्यां साधुनो
निवास होय ते छारे निश्चा आधीन ठे एटखे जे साधुनी निश्चाए
कणुं ते निश्चाकृत कहीए, एम निश्चाकृत शब्दनी अर्थ ताराकहा
प्रमाणे नयी, त्यारे शो ठे ! तो जे दैशधी पासध्यादिकपुरुषे प्रति-
बोध कर्या पण पोते जेम शास्त्रमां विधि कखो ठे ते प्रकारे विधि
मार्गने न करी सकता पण विधि मार्गना श्रद्धालु एवा जे श्रावक
तेमाणे चैत्य घर घकी बीजे रहेता जे पासध्यादिकतेमनीज निश्चा-

चेतसा जातमत्सरेण ततःसमागत्य व्याख्याक्षणे श्रीदुर्वलिका
पुष्पमित्रेण सार्द्धं प्रारब्धे विवादे ततोयुक्तिसिद्धांताज्यां प्रति-
पाद्यमानेनापि मिथ्यात्रिनिवेशात्तद्वचन मनश्च्युपगच्छता
संधोद्घाटना निन्द्वत्वं प्रतिपेदे इत्यत्रिहित मावश्यकं ॥

अर्थः—जे छत्रवाससएही इत्यादि हितोपदेशकतुं वचन तें
कह्युं ते तो जगवंतनां कहेलां जे आगम तेने विषे क्यांइ पण देखातुं
नथी ने मूल आगमथी ए वचन विरुद्ध ठे एटले मूल आगमती
साथे ए वचन मलतुं नथी आवतुं ते कही देखामे ठे आर्य
रक्षित आचार्य स्वर्गमां गया पहेलुंज प्रतिवादिनुं निराकरण
करवानी इच्छाये मथुरांपुरीमां मोकट्यो जे गोष्टामाहिल तेणे लोकनी
परंपराये गुरूस्वर्गमां गया अने दुर्वलिका पुष्प मित्रने सूरिपदनी
प्रतिष्ठा आपी ए वात सांचळी गर्वे करीने उन्मत्त जेनुं चित्त ठे ने
थयो ठे अहंकार जेने एवो ते गोष्टामाहिल त्यांची आवीने व्या-
ख्यानने अवसरे श्री दुर्वलिका पुष्पमित्रनी साथे विवाद आरंज्यो
त्यार पठी युक्तिथी तथा सिद्धांतथी घणुं समजाव्यो पण मिथ्या-
त्वना अत्रिनिवेश थकी ते दुर्वलिका पुष्पमित्र आचार्यनुं वचन अं-
गीकार न करतां एवो ते गोष्टामाहिल संधनो उगाह करवाथी
निन्द्वपणाने पास्यो एम आवश्यकजीमां कह्युं ठे.

टीकाः—तथाहि कार्यमत्र ज्ञानादिकं ॥ कर्जांनाणार्श्य मि-
तिवचनात् ॥ तस्य च खेशेनाप्यत्रानुत्सर्पणात् ॥ गीतार्थाचरि-
तत्वस्य काखमानविरोधेना पास्तत्यात् ॥ देवद्रव्योपज्ञोगाशा-
तनादि निश्च महादोषत्वेनास्य ॥ स्तोकापराधत्वानुपपत्तेः ॥

अर्थः—ते कही देखाने ठे जे अर्ही कार्य ते ज्ञानादिक जाणुं केमके कार्य तो ज्ञानादिक ठेणुं शास्त्रनुं वचन ठे, ने ते तो खेश मात्र पण अर्ही प्रगट नधी ए हेतु माटे, गीतार्थनुं जे आचरित तेने कालमाननो विरोध आवे ठे. तेणे करीने दूर कर्युं माटे चेत्यवास करवामां देवद्रव्यनो उपजोग घाय तथा आशातना घाय तेणे करीने मद्दा दोषनी प्राप्ति घाय ठे माटे एने थोका अपराधपणानी प्राप्ति नधी, एटवे घणोज अपराध एमां रक्षो ठे ॥

टीकाः—अत एव न बहुगुणत्वमिति आगमाविरुद्धाचरणान्च्युपगमे जगदप्रामाण्या संजनंत्वस्या आगमविरोधेन निरस्तं चेत्यवासप्रतिषेधकागमेनैव प्रागुक्तेनास्या आगमविरोधस्य स्फुटत्वात् तद विरुद्धाया एवचास्या प्रामाण्योपगमात् ॥

अर्थः—एज कारण माटे “न बहुगुणत्वं” इत्यादि जे ते कहुं ते तो आगमथकी अविरुद्ध आचरणानो अंगीकार न करीए तो जगवंतना वचननुं अप्रमाणिकपणानी प्राप्ति आवे पण आचरणानुं तो आगमना विरोधे करीने निराकरण करवापणुं ठे माटे पूर्वे कक्षो जे चेत्यवासना निषेधनुं, आगम वचन तेणे करीने प्र. आचरणाने आगम विरोधपणुं स्पष्ट ठे, माटे ते आगमथी अविरुद्ध एवीज आचरणानुं प्रमाणिकपणुं ठे-

टीकाः—यदुक्तं ॥ आचरणा विदु आणाविरुद्धगाचेव ह्येई नायंतु इहरा तित्ययरासायणत्ति ॥

अर्थः—आचरणा पण जे तीर्थंकरनी आज्ञाने अविरोध होय ते प्रमाण गणाय वाकी वीजी तो तीर्थंकरनी आज्ञातना ठे ॥

टीकाः—यदप्यत्राशष्ठा चरितवाद्या चरितलक्षणोपपादनं तदवयवं ॥ तथाहि ॥ कालाद्यपेक्षया गुरुलाभवर्चितया अश-
ठैरियमाचरणा व्यधायीत्यवादि जवताव तत्रनताव दुत्सूत्रा चर-
णापराणां कालापेक्षा परित्राणाय ॥

अर्थः—वळी जे तें अर्हां अशठ पुरुषे जे आचरण कर्युं इत्यादि आचरण लक्षणनुं जे प्रतिपादन कर्युं ते पण दोय जरेखुं ठे तेज कही देखामे ठे जे कालादिकनी अपेक्षायें करीने तथा गुरु-
लाभवना विचारे करीने अशठ पुरुषोए चैत्यवासनुं आचरण कर्युं ठे एम जे तमे कह्युं. तिहां पण उत्सूत्र आचरणाने विषे तत्पर एवा जे पुरुष तेने कालादिकनी अपेक्षा करवी ते कांइ रक्षण ज्ञानी नथी.

टीकाः—तथाच तन्निर्युक्तिः पंचसीए चुलसीए तस्या सिद्धिं गयस्त वीरस्त ॥ अत्रद्विषयाणदि दसत्तरनयरे समुष्पन्ना ॥

अर्थः—वळी तेने निर्युक्तिकारे कह्यो ठे जे.

टीकाः—तथाचा नयोगाथयो स्व्यक्तदृष्टयुत्पाद जवदुपव-
शितार्थरहित प्रकल्पित चैत्यवासयोः कालमानं पर्यालोच्यमानं न घटांप्रांचतीति कथं न विरोधः ॥ किंचिं सिद्धांतात् साक्षाद-

सिद्धागमोक्तहेतौदूपिते स्तुतार्हिगीतार्थाचरितत्वं हेतुरिति
शुवाणस्य जवतो हेत्वंतरनिग्रहस्थानापत्तेः ॥

अर्थः—बळी वे गाधाने विषे अव्यक्त दर्शन अने तें वस्तु-
वेला आर्यरक्षित तेषे कल्प्यो जे चैत्यवास तेनुं कालमान विचारी
जोतां अतिशेज घटतुं नधी माटे विरोध केम न आव्यो कहुं तुं,
बळी सिद्धांतधी साक्षात् सिद्ध नधी घतो एवो जे आगमोक्तरुपी
तारो हेतु ते दोष पमाने सते तें कहुं जे गीतार्थनुं आचरणपणा
रुपि हेतु थाउं. ए रीते कहेतो एंवो जे तुं, ते तारा बीजा हेतुने
पण निग्रहस्थाननी प्राप्ति यइ पटले खंमन ययुं.

टीकाः—यदपि निस्तकमेत्यादिना आचरणाया आगमावि-
रोधाजिधानं तदपि निस्तकमेकाङ्गुरुश्ल्याद्यागमस्य वस्तुतोव-
सतिवासस्थापकत्वेना पास्तं ॥ यदपि अखिलंबीजणेत्यादिना
चैत्यवासाचरणायाः प्रामाण्याद्युपगमवर्णनं तदप्यत्र कार्याव-
लंबनादेरज्ञावादपाकर्णनीयम् ॥

अर्थः—बळी तें निस्तकम इत्यादि वचने आचरणानुं आग-
मधी विरोधपणुं कहुं ते पण निस्तकमे छाङ्गुरु इत्यादि आगमने
वस्तुताये तो वसतिमां साधुने रद्देवुं एवुं स्थापन करी देखाम्युं
तेषे करीने खंमन कयुं बळी ते जे अखिलंबीजण इत्यादिके करीने
चैत्यवासनी आचरणानुं प्रामाणिकपणुं कहुं इतुं. ते पण इहां कोई
कार्यनुं अवलंबनादिक नधी माटे पतो सांजळवा जेयुंज नधी.

टीकाः—॥ यदाह ॥ कालोवि वितहकरणेगं तेणे वहोश्करं तु ॥ नहि एयंमिदिकाले विसाइ सुहयं श्रमंतजुश्रं ॥

अर्थः—खोटुं काम करवामां कालनुं आलंवन प्रमाण गणाय नहीं केम के आ कालमां पण मंत्रित कर्या वगर विपादिक खावाथा प्राण जाय ठे.

टीकाः—किंच केयंगुरुलाघवचिंता किंस्तोक गुणपरित्यागेन प्रभूततम गुणोपार्जनं ॥ यदाह ॥ अप्परिच्छा एणं बहुतरगुणसाहणं जहिहोइसा गुरुलाघवचिंता जम्हानाजवन्नत्ति ॥

अर्थः—वळी ते कही जे गुरु लाघव चिंता ते कइ ठे- शुं थोका गुणना त्यागे करीने अतिशे घणा गुणनुं उपार्जन करवुं एठे के वीजी ठे. जे माटे शाल्ममां कहुं ठे जे अल्पनो परित्याग करीने अतिशे घणा गुणनुं ज्यां साधन ठे ते गुरु लाघव चिंता कहीप.

टीकाः—तथाहि अस्यांचैत्यवासा चरणायां तीर्थानुष्ठित्यावयो न्यांसो गुणाः ॥ दोषश्च देवचिंताकरणेन द्रव्यस्तवांगी कारोऽस्पृशति ॥ अहोस्विद् गुरोर्जगवतो लाघवं श्रवज्ञाचिंतयेति ॥

अर्थः—तेज कहे ठे जे आ चैत्यवासनी आचरणाने विपे तीर्थनो उठेद न घाय इत्यादिक घणा गुण ठेने दोषतो देवनी चिंत्या करवी तेणे करीने द्रव्य स्तवनो अंगीकार करवारुप अल्प ठे इ

यादि ए तारे कहेवानुं ठे के गुरु एवा जे जगवंत तेनुं साधवपणुं
टखे अबह्ना तेनी चिंता तेणे करीने गुरु सधुपणुं तारे केहेवानुं ठे.

टीकाः—नतावदायः पक्षः ॥ चैत्यवासाचरणाच्युपगमे
यतीनां देवकुलकर्मांतरवाटिकाक्षेत्रादिचिंतादिजिश्चारित्रस-
र्वस्वापहारेण घट्टुत्यागात् ॥ न चाल्पगुणस्त्रिपसया बहुगुणत्या-
गाय स्पृहयंति प्रेक्षावंतः ॥

॥यदुक्तं॥ नय बहुगुण चाणेषं येव गुणपसादणं बुहजणाणं ॥
इठंक्याइ कज्जंकुसलासु पयठियारंजा ॥

अर्थः—तेमां तारो जे प्रथम पक्ष ते घटतो नथी केम जे
चैत्यवासनी आचरणानो श्रंगीकार करे त्यारे यतिने देवकुल संबंधि
ने बीजां कर्म वानी खेतर इत्यादिकनी चिंता करवी यने तेणे सर्व
आरित्र जाय माटे घणो त्याग थाय ए हेतु माटे अल्प गुणने पा-
वानो इच्छाए बुद्धिवान पुरुष घणा गुणनो त्याग करवानी स्पृहा
पथी करता. जे माटे शास्त्रमां कसुं ठे जे घणा गुणनो त्याग करीने
तोना गुणनुं साधन पंक्ति जन नथी इच्छता ने कुशल पुरुष कदापि
जे तो सारी पेठे विचारीने आरंज करे.

टीकाः—अथछितीयःपक्षः ॥ तदेवमेतत् ॥ एवंविधोत्सुत्रा
चरणाया जगवह्नाधवहेतुत्यात् ॥ यदाह ॥ सुयवज्जाचरण-
स्या पमाणयंतो तद्वाविहंसोमं ॥ बुवणगुरुषो वराया पमाणय-
नावगच्छंति ॥

अर्थः—हवे बीजो जे पक्ष कह्यो ते तेमज ठे. जे ए प्रकारनी उत्सूत्र आचरणा करवी. तेनेज जगवाननी स्रष्टुतानु हेतुपणु ठे जे

माटे शास्त्रमां कह्युं ठे जे शास्त्रमां बांधेली जे आचरणा तेने विषे आसक्त एवा जे पुरुष ते जे प्रमाणे करे ठे ते, जे प्रकारे करे ठे ते प्रकारे लोक पण करे ठे केमजे मोटा पुरुष विना बीजानुं प्रमाण नथी थतुं.

टीकाः—अतएवैवंविधानां धर्मायोग्यतैव सिद्धांते प्रतिपादिता ॥

यदाह ॥ सुत्तेण चोर्जजो अन्नं उदिसिय तं न पक्खिज्जे सो तं तवायवज्जो न होई धम्मंमि अद्दिगारी ॥

अर्थः—एज कारण माटे ए प्रकारना पुरुषोने धर्मनुं अयोग्यपणुंज सिद्धांतने विषे प्रतिपादन कर्युं ठे.

टीकाः—एवंचोत्सूत्रं चैत्यवास माचरंतस्ते कथमज्ञास्तादृशांश्रुते शठत्वान्निधानात् ॥

यदाह ॥ उत्सूत्तमायरंतो वंधई कम्मं सुचिक्खणं जीवोसंसारं च पवद्वइ मायामोसं पक्खुवइय ॥

अर्थः—माटे ए प्रकारे उत्सूत्र चैत्यवासने आचरता ते केम

अशठ कहीए शास्त्रमांतो तेवा पुरुषने शठ कहा ठे, ते शास्त्र वचन कहे ठे जे उत्सूत्रने आचरता जे पुरुष ते अतिशे चीकणां कर्मने बाधि ठे ने संसारने वधारे ठे. तथा माया कपट अतिशे करे ठे.

टीका:-जीववधाद्यवद्यरहितत्वान्न सावयैषा चरणेत्येतं दप्ययुक्तं ॥ जीववधादिसकलपापेभ्योप्यधिकत्वेन प्रतिपादनात्सूत्रप्ररूपणायाः ॥ तथा चाहुः श्रीमत्पूज्या एतत्प्रकरणकारा एव ॥ अहह सयलन्नपावाहि वितहपन्नवण मणुमवि दुरंतं ॥ जं मरिद्भवतदज्जियदुक्यथवसेसलेसवस्ता ॥ सुरयुयगुणो वि तित्येसरोवितिहुथणथतुल्लमल्लोवि ॥ गोवाश्हिंवि बहुहा कयत्थिउं तिजयपहु तंपि ॥ थीगोवंजणजूणंतगावि केइपुण द ढप्पहाराइ ॥ चहुपावावि पसिळा सिळा फिर तंमिचेव जवे ॥

अर्थ:-बली तें कहुं जे, जीववधादि पापरहितपणुं ठे ए हेतु माटे ए चैत्यवासनी आचरणा सावय नथी ए जे कहु ते अयुक्तं ठे, केम जे जीववध आदिक सर्व पाप थकी अधिक जे उत्सूत्र प्ररूपणा तेनुं प्रतिपादन ठे ए हेतु माटे ते प्रकारे श्रीमत् पूजनीक एवा आ प्रकरणना कर्ता तेषे कहुं ठे जे.

टीका:-अत एवैषा नूनं गीतायें निर्धारितापि कैश्चिदेवैहिक सुखलोक्षुपतया परलोकनिरपक्षे राहता ॥ यदपि हरिज्ञज्ञाचार्यादीनां तथाप्रवृत्तिश्रवणादेवा बहूनामनुमतेत्यवादि तदपि किं हरिज्ञज्ञाचार्यादीनां तथाप्रवृत्ति श्रवण प्रवादपारंपर्यात् उतस्वित्तदुग्धेषु चैत्यवासप्रतिपादनात्

अर्थः—एज कारण माटे निश्चे गीतार्थोये ए चैत्यवात
 आचरणा निवारण करी ठे तोपण केटळाक आ लोकना सुत
 लोखुपिने परलोकनी अपेक्षा रहित एवा लिंगधारी पुरुषोये आ
 करी ठे. वळी तें कहुं जे हरिज्जडादिक आचार्यनी ते प्रकारती
 वृत्ति ठे एटले चैत्यमां रद्देवानी प्रवृत्ति सांजळीए ठीए माटे
 प्रवृत्ति बहु पुरुषोए अनुमोदेली ठे एम जे कहुं ते पण शुं हरि
 ज्जादि आचार्यनी तेवी प्रवृत्ति संजळाय ठे ते लौकिक वात
 परंपराधी संजळाय ठे के ते हरिज्जसूरिना ग्रंथने विषे चैत्यवा
 प्रतिपादन कयुं ठे तेथी संजळाय ठे. ?

टीकाः—न तावदायः ॥ प्रमाणशून्यस्यप्रवादपारंपर्यस्यप्र
 करक इत्यादिवद सत्यत्वात् ॥ अस्त्येवात्र तद्रुमंथेषु चैत्यवात
 प्रतिपादनमेव प्रमाणं द्वितीयः पक्ष इतिचेत् ॥ न ॥ तद्रुमंथार्यपर्या
 लोचनेन यतीनां चैत्यवासनिषेधाध्यवसायात् ॥

अर्थः—तेमां पेहेलो पक्ष जे लोकनी परंपरारूप तेतो प्रम
 नून्य ठे एटले लोकनी वातनुं कांइ प्रमाण शाख चर्चामां अप
 नही कम जे कोइए कयुं जे तुं त्यांख राख, इत्यादि लोक वचन
 सत्य ठे माटे तारो ए पहेलो पक्ष खंरुन ययो एटले युक्त नथी.
 बीजो पक्ष जे ए हरिज्जसूरिना ग्रंथने विषे चैत्यवासनुं प्रतिपा
 दयुं ठे एम जो कहे ठे तो तेनो उत्तर जे ए हरिज्जसूरिना ग्रंथ
 दयुंनुं पूर्वापर विचारी जायुं तेणे करीने यनिने चैत्यवास न कर
 एव निधय याप ठे.

टीकाः-तथाहि ॥ तेरेव जिनजवन निर्माण विधि पंचाश-
 श्राद्धस्य स्वाशयवृद्धि मधिकृत्योक्तं ॥ पिच्छिस्सं एत्थ अहं,
 दणग निमित्त मागए साहू ॥ कयपुत्ते जगवंते, गुणरयणनि-
 । मदासत्ते

अर्थः-तेज कही देखाने ठे जे ते हरिज्जड सूरियेज जिन-
 नतो नीपजाववानो विधिपंचाशक नामनो ग्रंथ कयों ठे तेने
 श्रावकने पोताना आशयनी वृद्धिनो अधिकार करीने कहुं ठे जे

टीकाः-यदिह्ययं चैत्यवासमजिप्रेयात् तदा जिनजवन नि-
 णियितुः श्राद्धस्वाशयवृद्धिं निरूपयन् चैत्यवंदननिमित्त मा-
 तान् साधुनहमत्र प्रेक्षिष्य इति नाज्जिदधीत किं त्वत्र वसतः
 णधुन् प्रेक्षिष्य इति प्रतिपादयेन्नचैवमतो निश्चीयते नाय-
 स्य चेतसि निविशत इति.

अर्थः-जो आ चैत्यवास करवो एवी रीत्ये हरिज्जडसूरिने
 वल्लंज होत तो जिनजवन निपजावनार श्रावकना आशयनी वृद्धिनुं
 निरूपण करता सता चैत्यवंदन निमित्त आवेला साधु तेमने हुं अ-
 हीआं देखीश एम न कहेत ॥ त्यारे शुं कहेत जे अहिं चैत्यमां
 वसता जे साधु तेने देखीश एम प्रतिपादन करत. ते तो एम प्र-
 तिपादन नयी कयुं माटे निश्चय करीए ठीए जे ए चैत्यमां रहेवानुं
 ए हरिज्जडसूरिना चित्तमांज न हतुं माटे ॥

टीकाः-ननु कथमयं निश्चयोयावताऽस्यैव ग्रंथांतरेषु जि-

पवित्र पङ्कत्य मित्यादिना चेत्यवासप्रतिपादनोपसंज्ञादिति-
चेत् ॥ न ॥ प्रयांतराणा मप्येतदविरोधनेव व्याख्यानात् ॥ नहि
तथाविधा महाप्रयकाराः परमात्मान ऐदंगुगीनसमपसि-
डांतार्थपारावारपारगताःपरस्परविरोधिनमर्थं स्वप्रयोगेपु नि-
जंलंतीति संज्ञवति ॥

अर्थः—तारे जिगभारी बोधे ठे जे एयो निश्चय क्पांयी क्पां,
जे नाटे एमनाज करेजा बीजा प्रयने निपे कहुं ठे जे जिनविषयी
प्रतिज्ञाने थयें इत्यादि रचने करीने चेत्यवासनुं प्रतिपादन प्रमोष
कहुं जे, तारे वनर हरनार कहे ठे जे एम जो तारे कहुंते होय तो
ते न इदीग क्मने बीजा प्रयने पण ए प्रयनी साये विरोध रक्षित
व्याख्यान ठे ए हेतु सांठ, केम जे तेरा मोटा पुरुष मोटा प्रय क-
भार ने या कायना समपनां सिद्धांत, तेना प्रय ते ठपी समुद्र
तेना वायव्यां ने परम्पर विरोध रक्षित प्रयने पोताना प्रयने निपे
क्या संसर्ग नदिन बांध एता संज्ञव जे.

टीका—अन्यथा तेषामपि चो ह्यप्रतिपक्षेण प्रवृत्तत्वात् ता-
ह्यवसंशयः ॥ तस्मान्न तदुभयः महद्योषि प्रसिद्धसिद्धयोरु-
त्तरह्य विविच्य आन्यथः ॥

अर्थः—जे एम न इदीग ते ने मोटा पुरुषने पण प्रोहने
हरली इत्यु प्रयने तां अक्षिद्वयगणानां प्रयने याप ने हेतु
द्वेते ते नो प्रयने प्रसिद्ध महद्योषि महद्योषि महद्योषि महद्योषि
महद्योषि महद्योषि महद्योषि महद्योषि महद्योषि महद्योषि महद्योषि महद्योषि

विंशती प्रतिष्ठानो उद्देश करीने गृहस्थे करावी ते पण स्वार्था क-
हीण, पण ए साधर्मिक निमित्त करावी ठे. माटे यतीने नही कल्पे
एम नही कहेवुं एतो साधुने कल्पे ठे एम कहे ठे.

टीका:-तत्कर्मस्तुल्या जिनाधाकर्मसमा ॥ यथा जिनं-
स्यासाधर्मिकत्वात्तन्निमित्तं निष्पन्नं जक्तादिमुनीनां कल्पते एवं
वसतिरपि ॥ यथोक्तं ॥ साहम्मिन्नं न सक्खा, तस्सकयं तेण कप्पइ
जईणं ॥ जंपुण पस्सिमाण कयं, तस्स क्हा का अजीवत्ता ॥

अर्थ:-जे ते जीवना कर्मने तुल्य ठे. एटले जिनना आधाकर्म
समान ठे केम जे जिनना साधर्मिक ठे. ए हेतु माटे ते जिनने
अर्थे निपज्युं जे जक्तादि ते मुनिने पण कल्पे ठे ते शास्त्रमां
कणुं ठे जे.

टीका:-तेनेतदुक्तं जवति ॥ पूर्वं हि प्रतिष्ठा प्रयोजनेन गृहि-
णा स्वइविणेन पृथक् मंरुपादिः कारितः ॥ ततः पश्चादृष्टे प्र-
तिष्ठाप्रयोजने प्रतिष्ठा मध्येजिनगृह निवेशिता, मंरुपादिश्च
प्रतिष्ठाधिष्ठानशून्यः श्रावकसत्तयेव ॥ ततस्तदनुज्ञयात्तद्गो हे
इव तत्रापि यतीनां निवासे न चेत्यवाप्तिसिद्धिः जिनविषयशून्य
त्वात्तस्येति ॥

अर्थ:-तेहीज कारण माटे कंहुं ठे जे पूर्व प्रतिष्ठानुं प्रयोजन
ठे, ते हेतु माटे गृहस्थे पोताना इत्यवते जूदा मंरुपादिक क-

राव्यो होय ठे ने त्यार पठी प्रतिष्ठानुं प्रयोजन समाप्त थया पठी प्रतिमा जिनघरनी मधे स्थापन करीने ए मंरुपादिक प्रतिमा विनानुं शून्य श्रावकनीज सत्ताये रहुं होय ठे. त्यार पठी ते श्रावकनी आझा लक्ष्ने जाणे ते श्रावकना घरमांज निवास करे तेम ते मंरुपादिकने विषे साधु निवास करे ठे. माटे ए प्रकारे चैत्यवासनी सिद्धि ठे केमजे ते मंरुपादि जिन विंभवने रहित ठे. ए हेतु माटे.

टीका:-एवं जिनजवनोद्देशेन निर्मापयितुरुत्तरोत्तरफलं प्रतिपादयता तेनैवाभिहितं ॥ जिणविंयस्स पइष्ठा, साधुनिवासोय इत्यादि ॥ पूर्वं हि श्राद्धो जिनशृङ्गं कारयति ॥ ततो जिनविंयं ततस्तत्प्रतिष्ठां ॥ ततस्तत्र ग्रामादौ साधूनां निवासोऽवस्थानं भवति ॥ चैत्यशृङ्गाध्यासिते हि नगरादौ प्रायेण विहारकर्मादिनायतीनां निवासो भवति नत्वत्रोक्तं जिनशृङ्गे साधुनिवास इत्यतः कथमितो जिनजवनवासः सिध्येत ॥

अर्थ:-एहीज प्रकारे जिनजवनना उद्देशे करीने निपजावनार पुरुषने उत्तरोत्तर फल थाय एम प्रतिपादन करता तेहीज दरिजद्र सूरि तेषेज कष्टुं ठे जे जिनविंयनी प्रतिष्ठाने साधुनो निवास ज्यां ठे इत्यादि श्रावक प्रथम जिन घर करावे ठे. ने त्यार पठी विंय करावे ठे ने त्यार पठी तेनी प्रतिष्ठा करावे ठे त्यार पठी ते ग्रामादिकने विषे साधुनो निवास थाय ठे. केमजे चैत्यशृङ्ग जेमां रहुं होय एवं नगरादिके तेने विषे बहुधा विहारक्रम आदिके करीने थाव्या एवा साधु तेनो निवास थाय ठे पण एम नयी कसुं जे ए जिनघरमां

साधुनो निवासं याय माटे ए वचन यकी केस जिनभवनं वासं
सिद्धं थाय.

टीकाः—एवंदेयंतु न साधुच्य इत्यस्याप्ययमर्थः ॥ कार्ष्णि-
त्वापि गृहिणा साधुच्यः पुनर्वस्तुं जिनगृहं न देयं जगवदांगमे-
निवारणात् ॥ यथाच येनच प्रकारेण शुद्धवसतिजक्तपानकादि-
धर्मोपग्रहदानेन तत्र नगरादौ विहारक्रमेणागताः संतस्ते ति-
ष्ठन्ति तथा कार्यं ॥ वसहीसयणासनजक्तपाणजेसङ्गवत्यप-
त्ताशांजिइविनपङ्कजघणो, थोवाविहु थोवयं देइ ॥ इतिवचनात् ॥
वसत्याविदानं विना तत्रागतानामपि यतीनामवस्थानानुपपत्तेः ॥

अर्थः—वही एमज साधुने न आपवुं तेनो पण आ अर्थठे.
जे गृहस्थे करावीने पण साधुने निवास करवाने जिनधर न आपवुं
केस जे जगवत्ना आगममां निवारण करुं ठे ए हेतु माटे जे प्रकारे
एटले शुद्ध निवास जक्तपान आदिक धर्मनां उपकरण देवे करीने
त्यां नगरादिकने विषे विहारना अनुक्रमे आख्या जे साधु ते रहे
तेम करवुं, निवास, शयन, आसन, जक्त, पान, औषध, वस्त्र, पात्रा-
दिक यतिने आपे केस जे यतिने विनय करवाने विषे जेणे धन जो-
रुं ठे एवो वित्तित गृहस्थ थोनामांथो थोमुं पण आपे इत्यादि
वचनथी निवास आदीक दीधा विना त्यां नगरादिकने विषे आख्या
एवा पण यतिने रहेवानुं न थाय ए हेतु माटे.

टीकाः—गृहिणोपि च यनि विहारवेश मंतरेणोत्सर्गणं वा-
सानधिकारान् ॥

यदुक्तं ॥

श्रावकविधि मज्जिद्वयता श्रीविरहांकेन॥निवसिज्जा तंत्य सट्ठो,
साहूणं जंथ्यं होई संपाउं ॥ चेईहराइ जंम्मि, तंदन्नसाहम्मिया चेवा॥

अर्थः—गृहस्थने पण जे जगाए साधुनो विहारन थतो होय तेवा स्थळमां उत्तर्ग मागें रहेवानो अधिकार नयी. जे माटे श्रावक विधिने कहेता श्री विरहांक तेमणे कळुं ठे जे, त्यां श्रावक रहे ज्यां साधुनुं आगमन थतुं होय तथा ज्यां चैत्य देरासर साधुर्मिक रहेता होय ते जगाए रहे.

टीकाः—तथाऽक्षयाऽविनश्वरीनी वी मूखधनं गृहिणाहि जिन-
गृहं कारितवता शीर्णजीर्णतत्समारचनाय समुद्रयके द्रव्यं
निक्षिप्तं ॥ तस्य च द्रव्यस्य वृष्पादि विद्धितखात्तेन जिनगृह
समारचनया जवत्यक्षया नीवी.

अर्थः—वळी अक्षय एटखे नाश न पामतुं एवुं मूख धन कीयुं तो जिनघरने करावतो एवो गृहस्थ तेशे परतुं थयया जिर्ण पतुं एवुं जिनघर तेने समारवाने अर्थे काजनामां नाखुं तेने मूख धन कहीए ते द्रव्यने यथारवायी जे खान धाय तेणे करीने जिनघरनी सार संजाळ यया करे माटे ए धन अक्षयनीवी एप्रकारे कहेयापठे.

टीका—तथाहि यस्मात् एवमनेन प्रकारेण इदंजिनगृहं क्षेत्रं
क्षेत्रात्तरकांनं ॥ एतदुक्तं प्रवति ॥ तत्र नगरादौ स्थितावां हि

साधूनां जिनगृहागतानां धर्मदेशनया ज्ञव्यलोकस्योत्तरोत्तरं
गुणस्थानप्रापणेनाक्षयनीवीसमारचनादिना भूरिकाल मनु-
वृत्याच कारयितुस्तद्व्ययानां तदन्येषां चाचिंत्यपुण्यसञ्चारका-
रणत्वात् संसाराकूपारतारणाच्च ज्ञवति जिनज्ञवनं वेशतर
कांमिति ॥

अर्थः—तेज कही देखाने ठे जे जे हेतु माटे ए प्रकारे ए
जिनघर वंशतहकांन ठे एम जाणवुं एटले वंश परंपराने तारणहार
ठे ते कहुं ठे जे ते नगरादीकने विषे रह्या जे साधु ते धर्म देशना
देवी ए हेतु माटे जिनघर प्रत्ये आवेळा तेमनी धर्मदेशनाए करीने
ज्ञव्य प्राणीने उत्तरोत्तर गुण स्थानतुं पामवुं थाय ए हेतु माटे ने
अक्षयनीवीए करीने जिनघरनी सारसंज्ञाळ घणा काळ सुधी चा-
खती रहे तेणे करीने करावनारने तथा तेना वंशमां थपला पुरुषोने
तथा वीजाने चिंतनमां पण न थावे एवो पुन्यनो समूह थवानुं
कारणपणुं ठे. ए हेतु माटे ने संसार समुद्र थकी तारण करनार ठे
माटे ए जिनज्ञवन वंशतरकांन ठे एटले वंश परंपराने तारण करनार ठे.

टीकाः—एवंचास्य तात्विके व्याख्याने कुतश्चेत्यगृहवासा
यकाश ॥ यदपि समरादित्यकथायां साध्याश्चेत्यांतः प्रतिश्रय
प्रतिपादनेन चेत्यवातव्यवस्थापनं तदपि सकलजनताप्रकृतिमु
जगत्वेनास्यामसर्वं दोषायामतिसरसायां माधुर्यसौकुमार्य
वर्षायां कयायां पृथिव्यामिवनिहितं चेत्यवात प्रतिपादनं
वीजमिव प्रयते इति विचिंत्य केनापि भूचेंना खेसीति संज्ञाप्यते ॥

अर्थः-ए प्रकारनुं यथार्थ व्याख्यान करीए त्यारे क्यांथी चैत्यवासनो श्रवकाश श्रावे एटखे चैत्यवासनुं स्थापन क्यांथीज थाय वळी तें कङ्कुं जे समरादित्यनी कथाने विपे साध्वीनो चैत्यनी मांही प्रतिश्रय ठे एटखे तेमां रहीं ठे तेने केवलज्ञान उपज्युं ठे इत्यादि प्रतिपादन कर्तुं तेणे करीने चैत्यवासनुं स्थापन करे ठे ते पण समप्र लोकनी प्रकृतिने सुंदर लागे माटे निदोपने अतिशे सरस ने मधुर सुकुमार एवी आ श्रेष्ठ कथा तेने विपे जेम सारी पृथ्वीमां बीज नांखे ने ते विस्तार पामे तेम कोइक धूर्त पुरुषे ए चैत्यवासनुं प्रतिपादनरूपी बीज नांख्युं ठे. एटखे छख्युं ठे एम संज्ञव थाय ठे.

टीकाः-अतएवावश्यक टीकायां पंचनमस्कारनिर्युक्तौ ॥ रा-गदोस कसापाइं, इंदियाणी य पंचवि इत्यादि श्लोकं विवृण्वन् समरादित्यकथाकार एव चित्रमयूरनिगीर्णोदीर्णद्वारादिप्रतिवक्षायां सर्वांगसुंदरीगणिन्याःकथायां चैत्यवासानजिज्ञापनेव केवलज्ञानोत्पादप्रत्यपीपदत् ॥

अर्थः-एज हेतुं माटे आवश्यकजीनी टीकाने विपे पंच नमस्कारनी निर्युक्तिने विपे रागदोस कपाय पांच इंद्रियो पण इत्यादि श्लोकनुं विवरण करता जेम समरादित्यनी कथाना करनार तेणे चित्रमयूरे द्वारादिक गळी लीधे ने पागे काढी नांख्यो इत्यादि वात बने बंधायसी जे सर्वांगसुंदरी गणिकानी कथा तेने विपे चैत्यवास कसा विनाज केवल ज्ञाननी उत्पत्तिनुं प्रतिपादन कर्तुं ठे.

टीकाः-इत्थं च तत् ॥ कथमन्यथा तथा विधाः ध्रुतपराः

स्वग्रंथेषु वसतिं विस्तरेण यतीनां व्यवस्थाप्य कुचिदागम वि-
रुद्धचैत्यवास मज्जिधास्यंति ॥ आगमविरोधश्चात्र स्फुट एव ॥

अर्थः—माटे ए वात जो ए प्रकारे न होय अने तुं कहे वे
ते प्रकारे होय तो एवा मोटा पुरुष श्रुतधर पंचवस्तुकादि पोताना
ग्रंथने विपे साधुने वसतिसां निवास करवो एम विस्तार सहित
स्थापन करीने क्यारे पण आगम विरुद्ध एवा चैत्यवासनुं स्थापन
थाय एवुं कहेज नहीं ने ते आगम विरुद्ध तो आ जगाए प्र-
टज देखाय वे.

टीकाः—तथाहि ॥ अवस्यर्षिणां सुपमदुःपमादुःपम
सुपमयोः सामान्येनैव केवलज्ञानोत्पादप्रतिपादनात् ॥ दुः-
मायां तु चतुर्थारकप्रव्रजितानामेव तदजिधानात् ॥ चैत्यवासस्य
चानंत तमेन कालेन दुःपमायामेव समास्नातत्वात् ॥

अर्थः—तेज विरोध देखाने वे जे अवसर्षिणी कालमां सुख
दुःखमा जे वीजो थारो ने दुःखमसुखमा जे चोयो थारो तेने वि-
सामान्ये करीने ज केवलज्ञाननी उत्पत्तिनुं प्रतिपादन करुं वे माटे
अने दुःखमा जे पांचमो थारो तेने विपे तो जे चोया थारोसां
प्रव्रज्यो होय तेनेज केवलज्ञान थाय, वीजाने न थाय एम कसुं वे
ए हेतु माटे चैत्यवासनुं थनंतकाले दुःखमा कासमांज यथापुं
करुं वे माटे ए विरोध जणातो ज वे.

टीकाः—नच तदारंजण्य चैत्यवासान्युपगम इतिगद्यं ॥

बारसबाससंपर्हिं सद्देहिं मित्यादिनां गणधरपूर्वधरादिपुरुषासिं-
हात्यथ एव सातशीलैः केश्विदेव तत्प्रकल्पनस्य श्रवणात्,
तरक्षेत्रन्यायस्य क्षेत्रान्तरेष्वपिनवसु प्रज्ञापनात् ॥ अतः कथं चै-
त्यवासकाले केवलोत्पादः संगच्छेत इति ॥

अर्थः—बळी तारे एम कहेवुं होय जे चोथा आराना अंतरे
पांचमा आराना आरंज कालने विपेज चैत्यवास इतो एम मा-
नीशुं तो, ए प्रकारे न कहेवुं, केमजे साढावारसं वरस थया पठी,
चैत्यवास थयो. इत्यादि शास्त्र वचने करीने ज्यारे गणधर तथा पूर्व
धर आदि मोटा पुरुष [सिंह] नाश पाम्यात्यारेज शाता शीलखंपट
एवा केटलाक पुरुषोण चैत्यवास कल्प्यो ठे: एम विशेषावश्यकमां
संज्ञाय वे ए हेतु माटे ने ते आश्चर्य क्षेत्र न्याये करीने पटले जेम
आ चरतक्षेत्रमां दस आश्चर्य थयां तेम बीजां जे नव क्षेत्र तेने विपे
पण बीजे रुपे दस आश्चर्य थाय वे एम कहेवापणुं ठे माटे चैत्यवास
काले केवलज्ञाननी उत्पत्ति केम संजवे.

टीकाः—न्यदपीदानीं बहूनामैकवाक्यतयो चैत्यवासप्रवृत्त्या-
त्तत्तमर्गत्तं तदप्यसंगतं ॥ सुखलोखतयाधृतनिरपेक्षाया बहुजन
प्रवृत्तेरप्यप्रासायोपगमात् ॥ अन्यथा मरीच्यादिप्रज्ञप्तप्रवृत्तर-
पिप्रासायोपपत्तेः ॥

अर्थः—बळी जे तें कबुं के हासमां चैत्यवास करवो एम बहु
पुरुषनी एक वाक्यता ठे. पटले घणा पुरुष एम कहे वे ने करे ठे.
तेथे करीने चैत्यवासनी प्रवृत्ति ठे, एवी रीते प्रतिपादन कयुं ते पप

ज्ञासनिरासप्रतिपादनं तदपि मुग्धस्य निविमंशुक ग्रंथो कांचनं
वधतस्त्रिज्जेण तत्पतनमनुपलक्षतो वृत्तांतमनुहरति ॥ इत्या-
ज्ञासोद्धारं कुर्वतापि जवता हेतोर्गीतार्थाचरितत्वस्योक्तन्यायेन
पतनानवगमात् ॥

अर्थः—एणे करीने जे तें पूर्वे गीतार्थ आचरणरूपी खोटा
हेतुनो नाश प्रतिपादन कर्यो हतो एदळे चैत्यवास साधुने करवा
योग्य ठे. गीतार्थे आचरण कर्यो ठे. ए हेतु माटे ए प्रकारना हेतुं
सत्यपणुं प्रतिपादन करवा गयो, तो पण जेम कोइक मुर्ख पुढे
सोनानो करुको वखने ठेके आकरी गांठ वाळीने वांध्यो पण ते ब्र
काणुं हतुं तेमांथी नीकळी परुयो ते न दीगो तेम तुं पण ते मूर्ख
जेवो तुं केम जे तेनुं दृष्टांत तारा उपर लागु थाय ठे शाथी के जेम
जेम ते हेतुने साचो करवा प्रयत्न करुं तुं तेम तेम ते हेतु पूर्वे
कह्यो एवा न्यायथी खोटो परुतो जाय ठे ने उलटुं गीतार्थाये चै-
त्यवास कर्यो नथी, तेमणे पण घणो निषेधज कर्यो ठे माटे करवा
योग्य नथी एतुं स्थापन थाय ठे.

टीकाः—यदपि किंच चैत्यवासमंतरेणेत्यादिना तथा तीर्था-
व्यवहेद इत्यंतेन तीर्थाव्यवहित्या चैत्यवासप्रतिष्ठापनं तदपि
न सुंदरं ॥ यतः ॥ केयं तीर्थाव्यवहितिः ? किं यतीनां चैत्यांतर्वा-
सेन बहुकालं जगवदेवगृहविवाचनुवृत्तिः ॥ अहोस्वित् शि-
ष्यप्रतिशिष्यपारंपर्येणाविद्विन्नप्रसरा सम्यग्ज्ञानदर्शन चारित्र-
श्रवतिः

अर्थः—बळी ते चैत्यवास विना अर्हीथी आरंजीने तीर्थनो उद्देद न थाय माटे चैत्यवास करवो त्यां सुधी स्थापन कर्तुं हतुं ते पण सुंदर नथी. केमजे तीर्थना उद्देदनुं न घवापणुं ते शुं ? न थवो ते कीयो जे साधु चैत्यमां निवास करे तेणे करीने बहु काल सुधी जगवत् तथा देवघर विंघ इत्यादिकनी सेवा चालती रहेवी ए प्रयोजन ठे ? के शिष्य तेना शिष्य एवी परंपराये करीने त्रिच्छेद रहित समकित ज्ञान दर्शन चारित्रनी प्रवृत्ति थाय ए प्रयोजन ठे ते कही

टीकाः—न तावदाद्यः ॥ चैत्यवासमंतरेणापि जगवद्विवा-
धनुवृत्ति

स्यमानानां जिनविंवानामनेकधोपलब्धेः ॥ अन्यतीर्थिकप-
रिगृहीतानां च तेषां तथैवानुवृत्त्युपलंभाच्च ॥

अर्थः—तमां पेला पक जे जगवत् पूजादिक निरंतर चालती रहे ए रुपी तीर्थनो उद्देद न थाय माटे चैत्यवास करवो योग्य ठे तेनो उत्तर चैत्यवास विना पण जगवत्नां प्रतिविंवनी सेवादि अनुवृत्ति मात्रनुं देखवापणुं ठे, तेज कही. देखामे ठे जे पूर्य देशमां हजु सुधी पण केटलाक प्राकृत लोको पोताना कुल देवतानी बुद्धिए नमे ठे ने खीरखान सुखनी इत्यादि जोजन करीने सेवां अनेक जिनविंव जणाय ठे ने अन्यतीर्थिक लोकोए ग्रंहण कयां जे ते विंव तेनी पण अनुवृत्ति सेवा तेज प्रकारे चालती देखाय ठे.

टीकाः—तथाचैतावतैव जदवजिसततीर्थाव्यवहितिसिद्धेः

किं निष्फलेन चैत्यवाससरंजेण ॥ न चैतावता तीर्थाव्युद्वेदकार्यनिःश्रेयसादिफलसिद्धिः ॥ मिथ्यादृष्टिपरिग्रहितानां प्रतिमानां मोक्षमार्गानंगत्वेनाजिधानात् ॥ मिथ्यादृष्टिपरिग्रहियात् पद्मिमात् ज्ञावगामो न हुंतिति वचनात् ॥

अर्थः—माटे एटलाज वने तें मानेलो जे तीर्थनो न उठे तेनी सिद्धि थई माटे शा वास्ते निष्फल चैत्यवासनो समारंज करुं ने जो तुं एम कहे जे एटला वनेज तीर्थनो उठेद न थाय ने मोक्षादि फलनी सिद्धि पण थाय तो मिथ्यादृष्टिए ग्रहण करी जे प्रतिमा तेने मोक्षमार्गना अंगपणुं पण नथी एम शास्त्रमां कहुं ते ते हेतु माटे जे मिथ्यादृष्टिये ग्रहण करी जे प्रतिमा तेथी जावनी समूह न होय एवा वचनथी ए प्रथम पढ़ने मुकी बीजा पढ़नो अंगीकार कर. ॥

टीकाः—अथद्वितियः कल्पः ॥ तर्हि सेवतीर्थाव्यवच्छिन्नि रन्युपेयतां मोक्षमार्गत्वात् ॥ किं तदननुगुणोत्सूत्रचैत्यवासाश्रयणेन ॥ यदाह ॥ सीतो सज्जलगोया गणिवेत्तवा न सुगमं निति ॥ जं तत्थ नाणदंसणचरणा ते सुगईमग्गो ॥

अर्थः—हे ते बीजा पक्ष कहीए गीए जे परंपराये ज्ञानदर्शन चारित्रनी प्रवृत्ति थाय ए ह्य बीजा कइव तेज तीर्थनो न उठेव ए प्रकारे अंगीकार करो केम जे मोक्षमार्ग ते ए हेतु माटे ते मोक्षमार्गने अनुगुण नहीं एवो जे उत्सूत्र चैत्यवास तेनो आश्रय करवो तेवे करीने शुं ! जे माटे शास्त्रमां कहुं ते जे.

टीकाः—सम्यग् ज्ञान दर्शन चारित्रनुवृत्तिं विनाच जिनगृह्
विंवसद्भजावेपिंतीर्थोच्छ्रित्तिः ॥ अतएव जिनांतरेषु केषुचिद्-
लत्रयपवित्रमुनि विरहात् कापि जिनविंवसंज्ञवेपि तीर्थो-
च्छेदः प्रत्यपादि ॥ स्वमतिकल्पिता चेयं प्रकृता तीर्थोव्यवच्छि-
त्ति रागमविसंवादित्वाद्भवेव ॥

अर्थः—ते माटे एम सिद्धांत थयो जे सारी ज्ञान दर्शन अने
चारित्रती अनुवृत्ति एटले परंपरा ते विना जिनगृह् विंव होय तो
पण तीर्थनो उच्छेद थाय माटेज केटखाक जिननां आंतरां तेने विपे
रत्नत्रयवते पवित्र एवा मुनिनो विरहथी कोइ जगाए पण जिन विं-
वनो संज्ञव ठे तोपण तीर्थनो उच्छेद शास्त्रमां पतिपादत कयों ठे,
माटे आ चैत्यवास ते तीर्थनो न उच्छेद ते तो पोतानी मति कल्पेखो
ठेने शास्त्र विरुद्ध ठे माटे त्याग करवा योग्य ठे.

टीकाः—यदाह ॥ नय समइवियपेणं, जहातहा कयमिणं
फसेदेइ ॥ अवि आगमाणुवाया रोगतिगिच्छाविहाणं व ॥
किंच जवतुं जिनगृहाद्यनुवृत्ति स्तीर्थोव्यच्छ्रित्ति स्तथापिन यति
चैत्यवासजिनगृहाद्यनुवृत्त्योः श्यामत्वचैत्रतनयत्वयो रिव प्रयो-
ज्यप्रयोजकजावः ॥ नहि यतिचैत्यांतर्वासप्रयुक्ता तदनुवृत्तिः॥
तदंतर्वसद्भिरपि यतिभि रतिसातशीक्षतया तच्छीर्णजीर्णो-
द्धारदिचिंतामकुर्वाणै स्तदनुवृत्तेरनुपपत्ते स्तस्मान्निश्चिंताप्रयुक्ता
तदनुवृत्तिस्तांच श्राद्धैरेव कुर्वद्भिरस्तदनुवृत्तिः कथं न स्यात् ॥

अर्थः—जिनघर आदिकनी अनुवृत्ति करवी एज तीर्थनो उ-

वेद ए प्रकारे होय तो पण यतिने चैत्यवास करवो ने जिनघर आदिकनी अनुवृत्ति करवी ए वेने प्रयोज्य प्रयोजक जाव संबंध नथी. एटले कार्य कारणजाव नथी के जिनघरनी अनुवृत्ति थाय ए कारण माटे साधुने चैत्यवास करवा योग्य ठे एम नथी. जेस श्यामपणुं ने देवदत्त पुत्रपणुं ए वेने कार्य कारणजाव नथी तेम केमजे श्यामपणुं तो श्यामने विपे रहुं ठे. ने देवदत्त पुत्रपणुं ते देवदत्त पुत्रने विपे रहुं ठे. माटे यति चैत्यवास करेतोज जिनघरनी अनुवृत्ति थाय एम काइ नथी केसजे ते चैत्यमां निवास करता ने अतिसुख शीघ्रीयापणे ते जिनघर पने श्रुटे अथवा जीर्ण थाय तो पण तेनो उद्धार करवो इत्यादि चिंताने न करता एवा यतिये करीने पण ते जिनघरनी अनुवृत्ति आदिक यवानी सिद्धि नथी. एटले जिनघरनी सेवादि चइ शकतुं नथी. माटे जिनघरनी चिंतादिक जे सेवा तेने करता एवा जे श्रावक तेणे करीनेज शुं सेवादि अनुवृत्ति नहि थाय यशज. माटे शास्त्र विरुद्ध चैत्यवास शीद करोगे.

टीका:-नचोक्तन्यायेनश्राद्धानां दुर्गतानां श्रीमतां चैतानीं तद्विचारणासंनवइति वाच्यं ॥ इःश्रमदोषात्केवांविनशालेऽन्येषां नृदात्मनां भृङ्गश्रद्धांधुराणां तत्संनवत्वात् ॥ तथाहि ॥ दृश्यंते एव संप्रति केचन पुण्यजातः श्रावकाः स्वकृद्वंजनागटापं क्रमतनपेषु निरिष्य जिनघृहादिनितामिव मतनं विदधानाः ॥ यतस्तेरेवानुवृत्तिहेतुताद्येतासिद्धेः किममी इदानींतना मुनयश्चैत्योपदेशादनेकानारंजानारंजमाणा मुभवे द्विश्यंति ॥

अर्थ:-वदी ते कसुं जे श्रावकनो या कष्टमां इरिडी पया

जिनके कटलाक श्रीमंत ठे तेमने अमे कह्यो एवा न्याय करीने ते जिन
 मंदिरनी चिंतादि करवानो आः कालमां संजव नथी माटे असो क-
 रीण ठीप इत्यादि न चोलवुं केम जे छुपमा कालना दोपथी केट-
 लाक श्रावक एवा हशे तो पण बीजा महारमा पुरुष शुद्ध श्रद्धावते
 शोभता एवा श्रावक लोक आः कालमां पण ठे माटे तेज वात कही
 देखावे ठे जे आः कालमां केटलाक पुण्यशाळी श्रावक पोताना कु-
 टुंबनी नार श्रामंवर सर्व समर्थ एवा पोताना पुत्रने विपे नाखीने
 पटले सोपीने जिनमंदिरादिकनी चिंताने ज निरंतर करता देखाय ठे
 माटे तेणे करीने ज ते जिनमंदिरादिकनी सेवादि अनुवृत्तिनुं कारण
 सिद्ध थशे एटले जिनमंदिरादिकनी सार संचार राखनार श्रावक
 विद्यमान ठते जे आ वास्ते आः कालना सिंगधारी यतिथो चैत्यनुं
 मिस खेइने अनेक प्रकारना श्रावकने करता सता फोगटज क्लेश पामेठे

टीका:- यदपि जो जेणेत्यादि तीर्थानुच्चिद्धेतोरपवादासे-

वनेन चैत्यवासस्थापनं तदपि जवतोऽविदितसिद्धांतान्निमा-

यतां प्रकटयति ॥ अन्यार्थत्वादस्य ॥ अत्र हि यः कश्चिद्यत्यादि-

येन ज्ञानादिना गुणेनाधिकः येन च विनायत्तयादिकाय महत्तमं

त सिध्यति तेन तत्र स्वगुणवीर्यस्फोरणं विधेयं मित्ययमर्थः ॥

तप्रायेतदुत्तराहमेवं स्थितं ॥ सो तेण तंमि कळ सपत्त्याम न

हावेइ इति ॥ अतोनेतस्मादपि जवदन्निप्रेतसिद्धिः ॥

३ ॥ ३३ ॥ ३३ ॥

अर्थः- वळी तें जे पम कसुं जो जेणे इत्यादि वचने करीने

तीर्थनो उच्छेद न घाय ए हेतु माटे अपवादनं सेवन करवुं ए प्रकारे

चैत्यवासनुं स्थापन करुं त पण ताहें सिद्धांतना अन्निप्रापवुं अ-

जाणपणुं ठे तेने प्रगट करी थापे ठे. केम जे “ जोजेण ” इत्यादि
 वंचननो अन्य अर्थ ठे ते कहे ठे जे था जगाये यति थादिजेकां-
 शक ज्ञानादि गुणे करीने अधिक होय ने जेना विना जे जगाये सं-
 घादिकनुं मोडुं काम सिद्ध न थतुं होय ते पुरुषे ते जगाण पोतानुं
 वीर्य फोरवतुं ए प्रकारनो अर्थ ठे ते अर्थने प्रकाश करनारुं ए गा-
 थानुं उत्तरार्द्ध था प्रकारनुं ठे जे बीजावते था कार्य थाय एतुं नथी
 माटे ते जगाए जे पोतानुं सर्व सामर्थ्य फोरवतुं माटे ए गाथा क-
 चनथी पण तारा चांदित अर्थनी सिद्धि नथी. एटले गाथा वच-
 ननो श्रवलो अर्थ करीने चैत्यवासनुं स्थापन करे ठे ते नहीं थाय.

टीका:—एवंच समस्तपरोपन्यस्तोपपत्तिनिराकरणात् य-
 तीनां जिनजवनजासनिषेधसिद्धौ स्वपक्षे साधनमन्निधीयते॥
 जिनइहवासो मुनीना मयोग्यो, जायमानदेवद्रव्योपजोग-
 त्वात् प्रतिमापुरतो जक्तवितीर्णवलिग्रहणवत् ॥

अर्थ:—ए प्रकारे समस्त लींगधारी पुरुषोए चैत्यवास-
 स्थापन कुयुक्तिवर्थी करुं हतुं तेनुं सिद्धांतने अनुसरति युक्तिश्रे-
 वते खंरुन करवाथी यतिने जिनजवनमां निवास करवानो निषे-
 सिद्ध थयो माटे पोताना पक्षमां पुष्टि आपनार न्याय शास्त्र अनुमा-
 प्रयोगनुं साधन कहे ठे जे मुनिने जिनजवनमां निवास करवो ते
 अयोग्य ठे शायी जे देवद्रव्यनो उपजोग थाय ए हेतु माटे ॥ ६
 ष्टांत ॥ जेम प्रतिमानी आगळ जक्तजने वलिदान मुक्यां होय एटले
 नैवेद्य मुक्यां होय ने तेनुं जेम ग्रहण करतुं मुनिने अयोग्य ठे, तेम
 जिनजवनमां निवास करवो ते अयोग्य ठे.

टीकाः--नचायमसिद्धो हेतुस्तत्र वसतां देवद्रव्यजोगस्योः
 कन्यायेन साधितत्वात् ॥ नापि विरुद्धः हेतोर्मुनियोग्यतयाव्या-
 प्यत्वेहि स स्यान्नचैव मस्ति ॥ देवद्रव्योपजोगस्य मुनियोग्य-
 तायाः प्रागेवापाकरणात् ॥ नाप्यनेकांतिकः ॥ मुनियोग्येपिशुद्ध-
 वसत्यादोहेतोवृत्तो हि स नवेन्नचैवं ॥ तत्र देवद्रव्योपजोगस्य लेश-
 तोप्यजावात् ॥

अर्थः--न्याय शास्त्रमां पांच प्रकारनो हेत्वाज्ञास. वे. एटखे
 हेतु जेवा जणाता होय पण हेतु नहि, खोटा हेतु. तेनां नामः जे
 एक तो अस्तिद्ध, वीजो विरुद्ध, अने त्रीजो अने कांतिक अथवा सव्य-
 ज्जिचारी, चोथो सत्प्रिपक्ष अने पांचमो वाधित ए पांच प्रकारना
 हेत्वाज्ञासमांनो एक हेत्वाज्ञास जे अनुमान प्रयोगमांन आवतो
 होयते. अनुमान प्रयोग साचो कहेवाय ने वीजो जुष्टो कहेवाय एटखे
 अप्रमाणिक कहेवाय माटे आ जगाए. मुनिने जिनचुवनमां निवास
 करवो देवद्रव्यनो उपजोग थाय ए हेतु माटे ए प्रकारना अनुमान
 प्रयोगने विषे ए पांच प्रकारनो हेत्वाज्ञास वे तेमांनो एके पण आ-
 वता नथी. के जेथी ए प्रयोग खोटो थाय. ए प्रकारनी दृढता टी-
 काकार करे वे जे चैत्यमां रहेनारने देवद्रव्यनो उपजोग थाय ए
 हेतु अस्तिद्ध नथी केमजे तेमां रहेनारने देवद्रव्यनो उपजोग पूर्वे
 कस्यो एवे न्याये करीने सिद्ध थाय वे ए हेतु माटे. वळी ए हेतु वि-
 रुद्ध पण नथी. केमजे देवद्रव्यनो उपजोग मुनिने योग्य नथी एम
 पूर्वे निषेध देखारयो वे माटे मुनिनी योग्यताए सहित जो ए हेतु
 होय एटखे मुनिने देवद्रव्य जोगववानुं शास्त्रमां जो होय तो ए हेतु
 विरुद्ध थाय पण ते तो नथी माटे, ने वळी ए हेतु अनेकांतिक पण

नथीः केमजेः मुनिने योग्य एवी पण शुद्ध वसति. आदिकने विपे ए हेतुनुं रहेवापणुं होत, तो ए हेतु, अनेकांतिक केहेवात पण ते शुद्ध निवासने विपे देवद्रव्यना उपजोगनुं लेशमात्र पण देखवापणुं नथी माटे ए हेतु अनेकांतिक पण नथी एटले व्यञ्जिचारी नथी.

नरुति प्रजापतिव्यवस्था...

टीकाः--नापि सत्प्रतिपक्षः प्रतिवलानुमानानागमोक्तत्वाः

दिनां प्रागेव निरस्तत्वात् ॥ नापि बाधितविषयः प्रत्यक्षादिजि-

ह्नपद्वृत्तविषयत्वात् ॥ ननुप्रत्यक्षेणैव संप्रति जिनग्रहेवासदर्शनेन

चित्तदासस्य धर्मिणो मुख्ययोग्यतायाः साध्यधर्मस्य हेतुविषयस्य

बाधितत्वेन विषयापहारात्कथं नहेतु बाधितविषय इति चेन्न ॥

प्रत्यक्षेण हीनो यो जिनग्रहेवासदर्शनो नित्यं तत्र हीनो नित्यं विद्यते

अर्थः--वळीः ए हेतु सत्प्रतिपक्ष नथी केमजे प्रतिवादिनां

अनुमान जे शास्त्रोक्त चैत्यवास ठे तेनुं पूर्वे खंनन कर्युं माटे ए हेतु

हंगवनार प्रतिपक्षीनो हेतु नथी माटे वळी ए हेतु बाधित विषय

वाळोटे पण नथी केमजे प्रतिपक्षादि प्रमाणवने ए हेतुनो विषय ना

पांस्यो नथी माटे एटले प्रत्यक्ष जणाय ठे जे मुनि होय ते चैत्यम

रहेता नथी माटे ए प्रकारे पांच हेत्वाज्ञास एटले दोष ते आ हेतु

मां नथी माटे त्यां सद्धेनु कहेवाय प्रतिवादिना जे सर्व हेतु तें अ

सद्धेनु करी देखानया माटे हवे लिंगधारी आशंका करे ठे जे अ

कालसां प्रत्यक्षपणे जे जिनजुवनमां साधुनो निवास देखाय ठे ते

करीने ते साधुना निवासरुपी जे धर्म तेने मुनिनी अयोग्यतारुपी जे

साध्य धर्मरुप देवद्रव्यनो उपजोग थाय ए रुपी जे हेतु तेनो विषय

जे अयोग्यता तेनुं बाधितपणुं थयुं तेणे करीने विषयनो अपहार थयो

एटले विषय नाश पांस्यो एटले अयोग्य हेतुनुं योग्यपणुं थयुं माटे

केम ए हेतु न बाध पाम्यो त्वारे सुविहित उत्तर थापे ठे जे एम तारे न बाधवुं.

टीका:-तेषां मुन्याज्ञासत्त्वेन तत्र तद्भास दर्शनेना पितद्भासस्य मुन्ययोग्यताया बाधितत्वमिति हेतोर्विषयापहाराज्ञावात् बाधित विषयत्वमिति ॥ एवं साधनांतरमपि प्रकृतसिद्ध्यैदर्श्यते ॥ जिनगृहवासो यतीनां वर्जनीयः ॥ पूज्याशातनाहेतुत्वात् ॥ गुर्वासनावस्थानवदिति ॥ अत्रापि हेत्वाज्ञासोद्धारः स्वयजूहः ॥ तदेवमुपपन्नमेतद्यतिजिजिनस्ये न वस्तव्य मिति शृणार्यः ॥ ७ ॥

अर्थ:-केम जे ते चैत्यमां रहेनारा मुनि नथी, एतो मुनिना आज्ञास ठे एटले मुनि जेयो वेप राखे ठे पण मुनि नथी. माटे तेतो चैत्यमां निवास देखाय ठे तेणे करीने पण साधुने चैत्यमां निवास करवो तेनुं अयोग्यपणुं ठे माटे बाधित ठे एटले निषेध ठे ए हेतु माटे हेतुनो विषय जे अयोग्यपणुं तेनो नाश जे योग्यपणुं ते नथी, माटे ए हेतुने बाधित विषयपणुं नथी. ए प्रकारे वीजुं पण अनुमान साधन आ प्रकृत वातनी सिद्धिने अर्थ देखाय ठे. जे, जिनघर वास यतिने वर्जवा योग्य ठे केम जे पूज्यनी आशातना थाय ठे ए हेतु माटे ॥ दृष्टांत ॥ जेम गुर्वादिकना आसन उपर वेसवुं ते आशातना ठे माटे वर्जवा योग्य ठे तेम आ अनुमानमां पण हेत्वाज्ञासनो उद्धार पोतानी मेळे तर्क करी लेवो ते हेतु माटे एम सिद्ध थयुं जे यतिने जिनघरमां न रहेवुं ए प्रकारे सातमा काव्यनो अर्थ थयो इति यतिने चैत्यवास निषेधनो उद्धार थयो ॥ ७ ॥

टीका:-इदानीं जिनाद्यासेवितत्वेन सिद्धांतोक्तत्वेन च तीनां परगृहवसतिं व्यवस्थापयन् वसत्यक्रमाद्वारं वृत्तं निरसित्तिपुराह ॥

अर्थ:-इवे साधुने परघरमां निवास करवो केमजे जिन रमात्मा आदिक पुरुषोए परघर वास कर्यो ठे ए हेतु माटे ने सिद्धांतमां पण परघर वास करवानो कह्यो ठे, माटे साधुने परघर वास करवो ए प्रकारे स्थापन करता सता वसति अक्रमा नामे द्वारे काव्य वने निराकरण करता एटले वसति जे परघर तेमां साधुने न रहेउं एवां जे सिंगधारीनां वचन तेनुं खंनन करता सता कहे ठे.

॥ मूलकाव्य ॥

साक्षाज्जिनैर्गणाधरैश्च निपेवितोक्तां, निःसंगताग्रिमपद
मुनिपुंगवानां ॥ शय्यातरोक्ति मनगारपदं च जानन्
विद्वेष्टि कः परगृहे वसतिं सकर्णाः ॥ ८ ॥ चित्रोसर्गाप-
वादे यदिद् शिवपुरीदृतज्ञाने निशीथे, प्रागुक्ताभूरिजेदा
गृहिगृहवसतीःकारणे पोथ पश्चात् ॥ श्रीसंस्कारादियु-
क्तेष्वनिद्रितयतनाकारिणां संयतानां सर्वत्रागारिष्वा-
न्नि न्ययामि ननु मतःश्यापि चैन्ये निवामः ॥ १० ॥

टीका:-इ-म-रुणं पुमान् परगृहं गृहिमदने यमति निवासे
विद्वेष्टि अनुशानं मान्मयांशरुमंते निशथनीतियावत् । मुनिपुं-
व-

षानां सुविहितयतीनां न कश्चिदित्यर्थः ॥ अयमर्थः ॥ अक-
 षाण्डिकर्षोविना सिद्धांतोक्तामपि परगृह वसतिमनाकर्षणम्
 छिप्पादपि यतोलोकेपि यधिरस्तोकमपितद्वचना श्रयणान्मा
 मेपोषिद्विपतीति मन्यमानोद्विपन्नुपलज्यते ॥ यःपुनः सकर्णः
 स ध्रुवणोऽथच हृदयःपरगृहवासचैत्यांतर्वासगुणदोषविचारचतुर
 इतिपावत् ॥ सपरगृहवसतिं यतीनामनुमोदयत्येव नतु द्वेष्टि ॥

अर्थः—कोरा माणो पुरुष साधुने परधरमां निवास करवो
 त्त्ये द्वेष करे ? नज करे जे हेतु माटे लोकमां पण वेहेरो पुरुष
 रदेशकनी घोमी पण वात सांजळी शकतो नथी माटे एम जाणे
 जे आ पुरुष भारो तिरस्कार करे ठे. एम मानीने ते उपर द्वेष कर
 जणाय ठे. पण जे कानवाळो ठे ते द्वेष करतो नथी. केमजे ते मा
 पुरुष परधर निवासने चैत्यमां निवास ए वेनो गुण दोषनो विच
 करवामां चतुर ठे माटे ते पुरुष साधुने परधरमां निवास करवो ते
 धनुमोदनाज करे ठे पण द्वेष नथी करतो.

टीकाः—किंरूपांवसतिमित्याह ॥ निषेविता निवासेनोपशु-
 का उक्ताच स्वमुखेन यत्याश्रयणीयत्वेनागमे प्रतिपादिता नि-
 षेविता चासावुक्ताचेतिकर्मधारयः कथंसाक्षात्प्रत्यक्षंस्वय मित्य-
 र्थः ॥ कैर्जिनैस्तीर्थकृद्भिः गणधरैर्गौतम स्वामिप्रभृतिभिः ॥ चः
 समुचये ॥

अर्थः—ते निवास केवो ठे ते कही देखाने ठे जे जे गृ
 हस्योए पोतानो निवास करवो तेषे करीने जोगबेखो ने .

स्त्रमां साधुने एवा निवासनो आश्रय करवापणे कहेलो प्रतिष्ठा
करेलो माटे शास्त्रमां कहेलो ने गृहस्थोए जोगवेलो ए वेपदनो कर्म
धारय समाप्त करवो. कये प्रकारे कहेलो ? तो साक्षात् प्रत्यक्ष पोते
कहेलो एटलो अर्थ ठे, कोणे कहेलो तो तीर्थंकर तथा गौतमस्वामी
आदि गणधरोए कहेलो चकारनो समुच्चय अर्थ करवो.

टीका:-तथाहि ॥ जगवान् श्रीमहावीरोवर्षाचतुर्मासकं
तिष्ठासुहृद्यमानपाखंनिनामाश्रमं गतस्तत्कुलपतिना जगवत्
पितुवयस्येन सवहुमानमनुज्ञातस्तदुटजमध्युवासेत्यादि श्रू-
यते तथाचावश्यकचूर्णिः ॥ ताहे सामी वासावासे उवागएतं
चेव दूश्जांतग गामं एइ॥ तत्ये गंमि उरुए वासावासंठिओत्ति॥
तथा ॥ ताहे सामी रायगिहृत्तत्यवाहिरिगाए तंतुवायसावाए
एगंदिसिं अहापनिरूवंअवगहं अणुन्नवित्ता विष्ठइत्ति ॥

अर्थ:-परघर वास तीर्थंकर महाराजे कयों ठे ते कही ते
खामे ठे, जे जगवान श्रीमहावीर रवामी वर्षाचोमासु रहेवा इच्छ
तासता, दुख पामता पाखंनि तेमना आश्रममां गया. त्यारे जगवा-
नना पितानो मित्र कुलपति तेणे बहुमानपूर्वक अनुज्ञा करी तां
तेनी पर्ण शाळामां निवास कयों इत्यादि सांचळीए ठीए वळी
आवश्यक चूर्णिमां कह्युं ठे जे.

टीका:-तथा श्री सिंहगिरिसूरयोवैरमुनिवसतिपालं संस्था-
व्य वहिः संज्ञाभूमिं गता इतिचश्रूयते॥ तथाहि ॥ अन्नयात्रा

यरिया मप्रएहे साहुसु जिसुं निग्ज एसुसत्ताभूमिं निज्जया ॥
वडरसामीवि पन्निस्सयपाळोति ॥

अर्थः—वळी श्री सिंहगिरि आचार्य वेरस्वामीने वसतिपाल-
थापिने वारणे संज्ञाचूमि प्रत्ये गया एम सांजळीए ठीए ते वचन जे.

टीकाः—एवं निपेविता जिनादिजिः परगृहवसतिः ॥ तथा
संविग्गसन्निज्जद्वगसुत्ते नीयाइमुत्तहाठंवे ॥ वचंतस्सेएसुं वसही।
एमग्गणाहोइ ॥ इत्यादिना बहुधा सप्रपंचं जिनादि जिरुक्का
चतां ॥ तत्रच निपेवितोक्ते ति समासकरणं जगवच्छचनक्रिकयोः
सर्वदाप्यविसंवादंसूचयति ॥

अर्थः—ए प्रकारे परघरनो निवास ते जिनथादि महान्त पुरु-
षोए सेव्यो वे.

टीकाः—तथा सज्यते जनो स्मिन्नितिसंगः ॥ सदनधनकनक
तनयवनितास्वजनपरिजनादिपरिग्रहः ॥ निर्जतः संगान्निः
संगस्तेषांजावः तस्याः अग्रिमंमुख्यंपदं स्थानं मुनीनां परगृहव-
सतिः सत्यांहि तस्यांनिःसंगता पदमनुवधाति ॥

अर्थः—वळी लोक जेने विपे बंधाय ते संग कहीअि ते कयो
ते घर; धन; सुवर्ण; पुत्र; स्त्री; सगांसबंधि, सेवकादि ए
सर्व परिग्रह कहीए. ते निसंगतानुं मुख्यस्थान मुनिने परघर नि-

टीकाः—॥ तदुक्तं ॥ जे घरसरणपसत्ता ठक्कायस्त्रि सकिं
 चणा अजया ॥ नवरं मोनूण घरं निसंकमणं कयं तेहिं ॥ निःसं-
 गताया अग्निमं मोलंपदं लक्षणं लिंगं मित्यर्थः ॥ पदं व्यवसिति.
 त्राणस्थानलक्षणांभिवस्तुष्टित्यनेकार्थवचनात् ॥ निःसंगताहि.
 मुनित्पस्य लक्षणं वहिरिवाहपाकादि सामर्थ्यस्य तस्याश्चलिंगं
 परएहवसतिः भूमश्चवह्वेः निःसंगतामंतरेण हि निःस्पृहस्य पर-
 गृहवसतिर्विना भूमलेखेवानुप पद्यमानतां गमयति.

अर्थः—अथवा आ प्रकारे अर्थ करो जे निःसंगतानुं अग्नि-
 मपद कहेतां मुख्य चिह्न ए परघर निवास ठे. एटलो अर्थ ठे, ते
 पद शब्दनो चिन्हरूपि अर्थ कयो ते उपर कोशानुं प्रमाण आपे
 ठे जे, पदशब्द जे ते रक्षण; स्थान, चिह्न, चरण, वस्तु
 एटला अर्थने विषे प्रवर्तें ए प्रकारे अनेकार्थ कोशानुं वचन ठे
 माटे निःसंगता जे ते निश्चे मुनिपणानुं लक्षण ठे. जेम दहन थनुं
 परिपक्व थनुं इत्यादि जे सामर्थ्य ते अग्निनुं लक्षण ठे. तेम मुनिप-
 णानुं लक्षण निःसंगता ठे, ते निःसंगतानुं चिह्न परघर निवास
 ठे जेम अग्निनुं चिह्न भूम ठे, ज्यां भूम ठे त्यां
 अग्नि होयज तेम निस्पृह पुरुयने परघर निवास ठे त्यां निः
 संगपणुं पण होयज जेम अग्नि विना भूमरेखा घटती नथी तेम
 निःसंगता विना निस्पृहने परघर निवास घटतो नथी.

टीकाः—अतो निःसंगतानांतरीपकत्वाद्भवति निस्पृह-
 स्य परघरवसति स्तल्लिंगं ॥ नहि स्वाधीने विजये मनस्वी कश्चि-
 त्परमुपजीवेदिति ॥ अत्रच पदशब्ददर्शविष्टलिंगत्वान्न विशे-
 प्य लिंगता ॥

अर्थः—ए हेतु माटे निःस्पृहने परधरमां रहेवुं ए निःसंग-
तानुं चिन्ह ठे केमजे निःसंगता ढांकेली नथी उघानी ठे ए हेतु
माटे ने कोइ पण माह्यो पुरुष पोताने आधिंन विज्ञत्र ठते परधर
प्रत्ये निवास करीने उपजीका करे ? न करे आ जगाए पद शब्द
अजहत् विंगे ठे. माटे विशेषपना जेवुं स्त्री लींगपणुं न थयुं, नित्य
नपुंसकपद शब्द रह्यो.

टीकाः—किं कुर्वन् न विद्वेष्टीत्यतयाह ॥ जानन् आगम
श्रवणेना ववुष्यमानः ॥ कांशय्यातर इत्युक्ति र्जापा तां ॥ सि-
द्धांतिहि शय्यातर इति ज्ञापा श्रूयते ॥ नचासौ साधुनां प-
रगृहवासं विनोपपद्यते ॥ तथाहि ॥ शय्यावसत्यायतिच्योदाना
त्तरति संसारपारावार मिति शय्यातर शब्दार्थः ॥

अर्थः—शुं करतो ठतो विद्वेष न करे एवी आ शंकाथी कहे
ठे जे आगमना श्रवणे करीने शय्यातर ए प्रकारनी उक्ति एटले
ज्ञापा तेने जाणतो ठतो सिद्धांतमां शय्यातर ए प्रकारनी ज्ञाप
संज्ञळाय ठे, ते साधुने परधरमां निवास विना घटती नथी माटे
तेज कही देखामे ठे जे शय्या जे वसति एटले निवास तेनुं साधुने
आपवा थकी संसार समुद्रने तरे. तेने शय्यातर कहीए एमं श
य्यातर ..

टीका-
यस्तरति

शय्या-
परगृहवसतिं विना-

तु पतीनां न कस्यचित्साधुशय्यादानेन तरणमस्तीति शय्यातर
शब्दस्य स्वार्थात्साज्ञेन निर्विषयत्वापत्त्या सिद्धांते प्रतिस्थानमु-
च्चारणं कथमिव शोक्षां विभूयात् तस्मादागमे शय्यातरशब्दश्रुते
रपि परगृहवसतिर्मुनीनामवसीयते ॥

अर्थः—ते शास्त्रमां कलो ठे जे शय्या ए प्रकारनुं निवासनुं
नाम कहुं ठे, तेनुं साधुने थापवाचकी जे संसार समुज्जने तरे ठे.
तेने शय्यातर कहीए माटे मुनिने परघर निवास विना तो कोइने
पण मुनिने शय्या देवाधी तरवापणुं नहि थाय थारे शय्यातर श-
ब्दने पोताना अर्थनी प्राप्ति न थाय तेणे करीने ते शय्यातरशब्द
प्रवर्तमानुं स्थान न रहुं तेणे करीने व्यर्थ परुशे, ने सिद्धांतमां
तो ठाम ठाम शय्यातरशब्दनुं उच्चारण करुं ठे, ते केम करीने शोक्षांनुं
धारण करशे, ते माटे थागममां शय्यातर शब्द सांजळीए ठीए
तेषी पण साधुने परघर निवास करवो एवो निश्चय थाय ठे.

टीकाः—तथाचागमः ॥ सिद्धायरुत्तिज्ञानज्ञात्थालयसामिति ॥
तथा सिद्धायरो पदूवा पदुसंदिष्टो व होइकायवो इत्यादि ॥ मुचूण
गेहंतु सपुचदारो वणिज्जमाइहिउकारणेहिं ॥ सयं व अत्रं व पइज्ज
देसं सिद्धायरो तत्थ सएव होइ ॥ तथा ॥ जो देइ उवसयं मु-
णिवराण तवनियमवंज्जुताण ॥ तेणं दिग्गा वत्थन्नपाणसय-
णासणविगप्पा इत्यादि ॥ तथाऽनगारपदंचजानन्निति सवं व्यते ॥
॥ चः समुच्चये ॥ नवद्यतेऽगारं गृहं यस्या सायनगारस्ततश्चा-
नगारं इतिपदं व्यपदेशस्तत् श्रुतेऽनगारपदं श्रूयते ॥ तद्यतेपां
स्वागारात्तावेन परागारयासेन च संगद्यते ॥ अन्त्यथा स्वगारस्तद्-

ठे माटे केम त्यां निवासनो नियम कयों तेनो
उत्तर थापे ठे.

टीका:-अजिहिता निशीथे प्रतिपादिता य
क्त्यादितंजवात्कंदर्पविकाराद्यसत्प्रवृत्ति नीवृत्ति
तिरस्करणीकटाद्यंतर्जानरूपाचेष्टा ॥ यदाह ॥ जी
ष्वित्तिविणिवित्तिलक्षणं वत्थुं सिज्जइ चिछाइ
जयणा णाइविविश्मि ॥

अर्थ:-जे साधुने गृहस्थना घरमां निवास कर
गीय सूत्रमां प्रतिपादन कर्युं ठे. ने तेमां छियादिकनो स
होप तो यतना करवानी कही ठे. ते यतना तेशुं ? तो क
थादि अस्तप्रवृत्तिनी निवृत्ती करवामां चतुर एवी चेष्टा य
नाम यतना कहीए एटसे श्रियादिकनां रुपादिक न देख
चक नांखयो थयवा कनीत, सादनी, इत्यादिकनो वचे पन्ने
वो जेयी ते न देखाय एम करयुं ए प्रकारनी यतना करी
गृहस्थना घरमां निवास करयो पण चेत्यादिकमां न करवो.

टीका:-आणाइ विविंमिनि ॥ आइयाआतोपदेशनीत्या
विपदिअव्येहप्रसाप्रनावादीत्यर्थः ॥ तत्कागिणां तदुच्यतानां ॥
यदाह ॥ ज्ञावंनि गायमाणा पदमं गायंनि रूपवन्निदं ॥ तद्विप
कनगविप्रमिलो तन्मानइ वंनि पामरणो ॥ पामरणमनएमुं
हाणे थयव विविमिशीरं मज्जाए ज्ञांगेसा थायणेप

षेय ॥ जहि अप्ययरा दोसा ॥ आचरणाईण दूरओयसिया चिख-
मिणि निसिजागरणं गीए सज्जायजाणाइ ॥ अऊणनिग्गयाई
तिखुत्तो मग्गिऊण अस्सईए ॥ गीयत्था जयणाए वसंति तो व-
वसागरिण ॥ अद्दाण निग्गयाइं वासे सावयतिए व तेणअए, आव-
खिया तिदिहेवी, वसंति जयणाए गीयत्था ॥

अर्थः—आगळ पाठळ आवी गयो ठे.

टीकाः—इयं यतना स्त्रीसंतकवसतिमधिकृत्योक्ता ॥ पशु
पंरुग संसकायामपि वसतो वसतामेतदनुसारेण संज्ञविनीयय-
तना दृष्टव्या ॥ तदयमर्थः ॥ स्त्री संकत्यादिसंज्ञवेप्येवंविधय-
तनासावधानानां मुनीनां न तज्जन्या दोषाः प्राप्नुष्यंति स-
र्वत्र सर्वस्मिन्नपि वसत्यधिकारप्रवृत्तोद्देशकाप्यौ ॥

अर्थः—ए प्रकारनी यतना स्त्रीना संबंध सहित ज्यारे नि-
वास होय तेनो अधिकार करीने कही ठे माटे पशु तथा नपुंसकना
संबंधवाळा निवासमां पण रहेनारने आ यतनाने अनुसारे जेम
संज्ञवे तेम यतना करवी तेनो अर्थ प्रगट ठे जे स्त्रीनो संज्ञव आ-
दिक यवानो संज्ञव होय त्यां पण ए प्रकारनी यतना करवामां सा-
वधान रहेता मुनियोने ते स्त्रीयादिकना संबंधथी थएला दोष नहीं
प्रगट थाय एम सर्व जगाए एटले साधुना निवास्तना अधिकारमां
प्रवर्तेला सर्व उद्देशक आदिकने विषे एम जाणवुं यतनावाळाने स्त्री
यादिकना संबंधथी थएला दोष नहीं प्रगट थाय.

टीकाः—नन्वेवं यतनावतां चैत्यवासेपि कोदोप इत्यतश्चाह ॥
 ननु ॥ तुर्जदेशधारणोवा ॥ तेन नपुन नैववा मतइष्टः ॥ क्वापि
 उद्देशकादो चैत्ये जिनगृहे निवासो ॥ निवास इत्युन्नयत्रयोज्यते ॥
 एतदुक्तं भवति ॥ यदिहि चैत्यवासो यतीनां क्वचिन्मतःस्या-
 नदा स्त्रीसंसक्त्यादियुक्तइव गृहे वसतां तत्रापि कांचिद्यतनां
 त्रुयान्नचेवं ॥ ततोऽवसीयते आगारिधाम्न्येव संयतानां वासो, न
 चैत्य इति तस्मान्न सकर्णेन तत्रविद्येयो विधेयइतिस्थितं ॥

अर्थः—प्रतिवादिषे तर्क कयों जे ए प्रकारनी यतनावतां
 चैत्यवासमां पण शो दोप ठे ? ते तर्कनुं समाधान कहे ठे के कोई
 उद्देशादिकने विषे चैत्यमां साधुने निवास करवो अज्जिमतज नयी
 एट्ठे कइज नयी. तु अव्यय जेवरुपी अर्थने विषे अथवा निश्चय
 रूषि अर्थने विषे ठे माटे चैत्यवास मान्य नयीज एट्ठो अर्थ थपो
 निवास शब्दनी योजना त्रे पास करवी तणे करीने था प्रकारे प्रथं
 यपो जे साधुने चैत्यमा निवास करवानुं कोइ जगाए कहुंज नयी.
 साधुने गृहस्थना परमांज निवास करवो एम कहुं ठे जे जो कोइ
 जगांय साधुने चैत्यवास करवानुं कहुं होए तो जेम गृहस्थना परमां
 निवास करनारे स्त्रीयादिकनो संबंध थाए त्यां यतना करवी कही वे
 तेन चैत्यवासमां पण कांइक यतना कहेत पण ते तो कही नयी.
 नाटे एम निश्चय करीए गीए जे गृहस्थना परमां निवास करनाए
 नुतिने विषे दोष न करवो एट्ठु सिद्धांत थयुं ॥

टीका.—यनेन समंत्रेणु निगपरादे हीत्यादिना धंजरपसा
 अगुनां इत्याद्यनेन पयतीना परगृहसतितूपथं यजापे परे-

ए तदपि पराकृतं ॥ तथाहि ॥ यदीयं परगृहवसतिर्दूष्यते ज-
वता यतीनां तत्किं सर्वदा उत्स्विदिदानीमेव ॥

अर्थः-एणे करीने सर्व व्रतमां अपवाद रहित ब्रह्मव्रत इ
त्यादियी आरंजीने ब्रह्मव्रतनी अगुति थाय त्यां सुधी जे खिंगधा-
रीये यतिने परघरमां निवास करवा विषे दूषण कल्यां हता ते स-
र्वेनुं खंन कर्युं ते हवे कांडक देखामे ठे. सुविहित खिंगधारीने पूठे
ठे जे, ते साधुने परघरमां रहेवा विषे दोष कळो ते शुं निरंतर सर्व
काखमां ठे के आ काखमांज ए दोष लागे ठे.

टीकाः-॥ यथायः पकस्तदानीमुद्यानादिपु वसतां यतीनां
कयंचिचौरायुपद्रवात्कथं प्रतीकारः स्यात् ॥ नच तदानीं काल-
सोस्थेन चौरायपसर्गाज्ञावाहुद्यानवासएव यतीनां श्रूयते न
परगृहवास इतिवाच्यं ॥ तदानीमपि चौरायपद्रवस्य बहुधा
श्रवणत् ॥ तथा तदापि यतीनां परगृहाश्रयणस्यागमेऽजिधानाद्य

अर्थः-त्यारे तुं जो प्रथम पकनुं ग्रहण करीश जे सर्वकाखे
गृहस्थना घरमां निवास करतां दोष लागे ठे तो कहीए ठीए जे ते
काखमां उद्यान आदिकने विषे निवास करनार यतिने कांश्रण कोइ
प्रकारे चौरादिकना उपद्रवधी गृहस्थना घरमां रहेवा रुपि उपाय
यतो हशे ए वचन सांजळीने खिंगधारी बोड्यो जे ते काल तो घणो
सारो हतो माटे चौरादिकनो उपसर्ग हतोज नहीं माटे साधुने उ-
द्यानमां रहेवानुं शाखमां संजळाय ठे एण गृहस्थना घरमां रहे-
तंजसातु नथी त्यारे सुविहित बोड्या जे एम तारे न बोखं

पण चौरादिकनो उपद्रव बहुधा शास्त्रमां संजळाय ठे, वखी ते काखे
पण यतिने परघरनो आश्रय करवानुं शास्त्रमां कहुं ठे ए हेतु माटे ॥

टीका:-॥ यदाह ॥ वाहिरगामे बुत्या उज्जाणे वाणवसहि
पखिलेहा ॥ शहराज गहियजंमा वसहीवाघायउडाहो ॥ सवेवि-
य हिंमंता वसहिं मगंति जहउ समुयाणं ॥ लझे संकखियनिवे-
यणं तु तत्येवउ नियाहे ॥

अर्थ:-आवी गयो ठे.

टीका:-॥ तथा वृषजकल्पनया स्थापिते ग्रामादौ यतीनां
वसतिगवेपण चिंतायामुक्त यथा, नयराइएसु धिप्पइ वसही
पुबामुहं ठविय वसहं ॥ वासकमीइ निविठे वीकय अगंमि का-
पयं ॥ सिंगरकौमे कलहोछाणं पुण नत्थि होइ चळणेसु ॥ अहि-
छाणे पुट्टरोगो, पुठंमिय फेरुणं जाण ॥ मुहमूळंमिय चारंसिरेय क-
कुहेय पूयसकारे ॥ खंधे पहीश्जरो पुठंमिय धायथो वसहो ॥

अर्थ:-अर्थ पाधरो ठे.

टीका:-नचैवं विधावसतिग्रामादिमध्यमंतरेण संज्ञवति ॥
उद्यानवासएवच तदानी मज्जिमते प्रतिपदमुक्तन्यायेन ग्रामाद्यं-
तर्वसतिनिरूपणानोपपद्येत ॥ एवचं तदानीमपि परग्रहवसतेर्यती-
नां ज्ञायान्नप्रथमपक्ष ॥

अर्थः—ए प्रकारनो निवास ग्रामादिना मध्ये होय त्यारेज संजवे पण ते विनानं संजवे जो तुं एम कहीश जे ते काखे तो न्यानवासज हतो तो पूर्वे कह्यो एवा न्यायथी सिद्धांतमां रुगळे रुगळे गाममां मुनिनिवासनी प्ररुपणा आवे ठे ते केम घटे माटे ते काखे पण मुनिने परघरवास हतो ए प्रकारे प्रथम पकनुं खंरुन थयुं.

टीकाः—अर्थ द्वितीयः पक्षः ॥ अत्रापि वक्तव्यं कुतो दोषादधुनेव यतीनां परगृहवासोदूप्यते स्त्रीसंसक्त्यादेरिति चेत् ॥ न ॥ अस्य दोषस्य तदानीमपि ज्ञावात् ॥

अर्थः—हवे वीजो पक्ष जे, साधुने परगृहमां निवास करतां आ काखमां दोष लागे ठे ए पकनुं सुविहित खंरुन करे ठे जे आ पक्षमां पण कहेवा योग्य ए ठे जे शा हेतु माटे आ काखमांज साधुने परघर निवास करतां दोष लागे ठे ? त्यारे तुं कहीश के स्त्रीयादिकना संबंधथी तो एम नही कहेवाय केम जे ए दोष तो ते काखे पण हतो ज माटे.

टीका—नच तदापि तत्संसक्तिरहितवसतिपरिग्रहे तदस्वाजे चाजिहितयतनां विहायान्यः समाधिः ॥ तथाच स इदानीमप्याश्रीयतां न्यायस्य समानत्वात् ॥ एवं चोक्तयतनाविधायिनां स्व्यादि संसक्तवसताविदानीमपि ब्रह्मचर्यागप्त्यादयोदोषाः परास्ताः ॥

अर्थः—ते काखे पण स्त्री संबंध रहित निवासनो परिग्रह हतो,

वा निवासनी प्राप्ति न थाय. ल्यारे शास्त्रमां कहेली यतनां करीने
 मां निवास करवो पण ते विनानुं बीजुं. समाधान न हतु तेमज
 प्रा कालमां पण तेज प्रकारनो आश्रय करो केम जे ए न्याय तो
 काले ने आकाले सरखो ठे ए प्रकारे शास्त्रमां कही एवी यतनाने
 रता. एवा मुनीयोने स्त्रीयादिकना संबंध सहित एवा पण निवास-
 णं रहेतां तेमने ब्रह्मचर्यनी अगुप्तिआदि दोष नही थाय ए प्रकारे
 प्रेगधारीए जे परघरमां निवास करनारने दोष देखामया हता तेनुं
 करुन कयुं.

टीकाः—यद्यपि तात्पर्यवृत्त्या चैत्यवासप्रसाधनार्थं एकामूल-
 गुणेषु मित्यवष्टंजेन स्त्रीसंस्काराधिकारिक वसत्योः संचवे आधाकः
 ऋिकमेव वसतिग्रहणमुपपादितं तदप्यनवगतजिनमत तत्वस्य
 जवतो वचः ॥ नह्यत्र सामान्यस्त्रीसंस्कारवसत्यपक्षयाऽधाकर्मिक
 वसत्युपादानमुदितं किंतु तरुणयोपित् संसक्ति मद्दसत्यपेक्षयेति
 बोद्धव्यं ॥

अर्थः—जे चैत्यवासनी सिद्धि करवानी तात्पर्य वृत्तिए करीने
 एखे तमारे जे ते प्रकारे चैत्यवास सिद्ध करवो एवा अग्निप्रायथी
 का मूलगुणे ॥ ए गायानुं आखंवन करीने एकर तो स्त्रीना संबंध
 सहित निवास ठे ने बीजा आधाकर्मिक निवास ठे तेमां आधाक-
 र्मिक निवासनुं ग्रहण करवुं एवुं जे तमे प्रतिपादन कयुं ते तमारुं
 जन मतना . तेथी एवुं वचन कहो ठो ॥ केम
 ए जगाए साम सहित निवासनी अपेक्षाए
 आधाकर्मिक कांड कयुं नथी ए तो जवान

स्त्रीश्रोना संबंध सहित जे निवास तेनी अपेक्षाए कहुं एम जाणो.

टीका:-अन्यथा पुरुषाकीर्णवालवृद्धस्त्रीसंसक्तवसत्यपेक्षा-
याऽधाकर्मिक वसतिवर्जना जिधानस्य वैयर्थ्यं प्रसंगात् ॥

यदुक्तं ॥

अहवा पुरिस्ताइला नायायाराय जीयपरिस्ताय ॥ वालासु य
वृद्धासु य नारीसु य वज्जए कम्मं ॥

अर्थ:-॥ एम जो न होय एटले जवान स्त्रीश्रोना संबंध
सहित निवासना त्याग करवो एम जो अजिप्राय न होय तो जे
निवास पुरुष युक्त होय वाल अथवा वृद्ध स्त्रीश्रोना संबंधिसहत ।
निवास होय तेनी अपेक्षाए आधाकर्मिक निवासनो त्याग करवानुं
जे कहुं ठे तेने व्यर्थ थवनो प्रसंग थरो ए हेतु माटे ॥ ते शास्त्रमां
कहुं ठे जे.

टीका:-किंच उज्जय प्राप्तावाधाकर्मिकवसति ग्रहणमेव
चैत्यवासं निषेधयति ॥ अन्यथा आधाकर्मादिदोषविकलसङ्गावे
आधाकर्मिकवसतिग्रहणं नाचक्षीत ॥ तथा स्त्रीसंसक्ताधा-
कर्मिकवसत्योरिव स्त्रीसंसक्तवसतिजिन गृहयोरेकतरनिर्धारण-
स्यागमे कारणेपि क्वचिदप्रतिपादनात् ॥

अर्थ:-वडी वे प्रकारना निवासनी प्राप्ति थये ठते ॥ एटले

जवान स्त्रीश्रोणा संबंध सहित निवासने आधाकर्मिकनिवास ए वेनी प्राप्ति थये सते आधाकर्मिक निवासनुं ग्रहण करवुं ॥ एव वचन चैत्यवासनो निषेध करे ठे ॥ ने जो एम न होय तो आधा- कर्मादि दोष रहित नवासनि प्राप्ति थये ठते जे आधाकर्मिक नि- वासनं ग्रहण करवुं कहुं ते न कहेत ॥ वळी स्त्रीश्रोणा संबंधसहित निवास ने आधाकर्मिक निवास ते वेनी पेठे जवान स्त्रीश्रोणा संबंध सहित निवासने चैत्यवास ए वेमांथी एकनो निर्धार कारण ठते पण कोइ आगममां प्रतिपादन कयो नथी.

टीका:-यद्यपि आम्राद्यंतर्वसंज्ञिरित्यादिनाऽधुना जिनगृह वासस्या स्मीचीनतापादनं तदप्यज्ञानविजृजितं ॥ नवदक्षिमत जिनसदनवासपक्षेऽप्यधिकतरविवक्षितदोषसंज्ञावात् ॥

अर्थ:-वळी जे तमे आम्रादिकना मांही वसताने ॥ ए व- चनयी थारंजीने हालमां जिन घरवास करयो ए ठीक ठे एप्रकारे कहुं ते पण तमारा थज्ञाननुं प्रकाशपणुं ठे. केमजे तमे मान्यो जे चैत्यवास ते पक्षमां पण त्यागळ थमे कहीशुं एवा अतिशय अधिक दोषनुं विद्यमानपणुं ठे मांटे ॥

टीका:-तथाहि प्रत्यहं जगद्वरपुरतः शृंगार सार गायन्तृस्य च्छारांगनां गत्रंगा पांग निरीक्षण स्तनतटाव खोकनादिना तत्र वसतामिदानीं तनमुनीनांकथं सातिरेका मन्मथ विकारांगारान दीप्येरन् ॥ ततश्चेद मुपस्थितं यत्रोनयोःसमोदोषः परिहारश्च तादृशः ॥ नैकःपपनुपोक्तव्य स्ताहृशार्थ विचारणे ॥

अर्थः—ते कही देखामे ठे जे नित्ये जगवाननी समीप गृंगार रसथी गान करती ने नृत्य करती जे वेश्याञ्च तेना शरीरनो विलास तथा कटाक्ष तेनुं देखवुं तथा स्तनकळशनुं देखवुं इत्यादिके करीने त्यां रहेनार आ काळना मुनिउंने कामना विकाररूपी अंगारा अतिशे घणा केम दि दीप्यमान नहि थाय ? थशेज माटे तेमांथी आ निर्धार प्राप्त थयो जे ज्यां वे वस्तुनो सरखो दोष प्राप्त थयो ने परिहार पण सरखो प्राप्त थयो तेवा अर्थना विचार करवामां एक पदार्थनो पण निर्धार थाय नहि जे आ स्थान ग्रहण करवा योग्य ठे ने आ स्थान परिहरवां योग्य ठे.

टीकाः—अयंच विशेषः ॥ अस्मत्पक्षे स्त्रीसंसक्तपरगृहे कदाचिद्धसतामप्युक्तदोषासंज्ञवः तत्र यतनाजिधानात् ॥ ज्ञवत् पक्षे तु चैत्यवासस्य सर्वथा वर्जनीयत्वेन क्वचिदपि यतनानजिधाना देतदोष पोषःकेन वार्येत ॥

अर्थः—माटे तेवी जगाए सामान्य विशेषनी कल्पना करवी जोइए, तेमां अमारो जे पक्ष घरघरमां निवास करवारूपी तेमां कदापि स्त्रीउंनो सन्धय थाय त्यारे तेमां निवास करनार मुनियोने पूर्वे कह्यो जे स्त्रीउंना संबंघरूपी दोष तेनो संज्ञव नथी, केम जे तेमां तो जतनानुं केवापणुं ठे माटे ॥ ने तमारो पक्ष जे चैत्यवास करवो तेनुं तो सर्वथा त्याग करवायणुं ठे, माटे कोई शास्त्रमां तेमां रहेनारने जतना करवानुं कहुं नथी माटे ए दोष घणो पुष्ट थयो तेनुं कोण निवारण करी शके.

टीकाः—नच वक्तव्यं गृह्णित्वाणां संकीर्णत्वाद्यतनात्
 नोक्तदोषमोषःकर्तुंशक्यत इति प्रमाणयुक्तस्यैव गृह्णित्वाणां
 प्रायेण यत्प्राश्रयणीयत्वेनाजिधानात् ॥ तत्रंचोक्तदोषम
 रस्य सुशकत्वात् ॥ अतएव गृह्णित्वाणां सकलगृहसम
 यतीनां तस्यान्यस्य वा दौर्मनस्यत्रिरासाय मित्वावग्रहा
 सूत्रे प्रत्यपादि ॥

अर्थः—बली तमारे एम न कहेतुं जे गृहस्थनां घर
 होय माटे तेमां यतना करे तो पण पूर्वे कहेला दोषनो
 करवाने समर्थ न थवाय ॥ केम जे बहुधाए प्रमाणयुक्त
 गृहस्थनुं घर साधुने आश्रय करवा योग्य ठे, एम शास्त्रमां
 पणुं ठे माटे तेमां तमारा कहेला दोषनो परिहारसुखेथी थ
 ठे ॥ एज कारण माटे गृहस्थ पोतानुं समस्त अर्पण करे
 यतिने परिमाण युक्त एवाज अवग्रहने विघ्ने रहेतुं केम जे
 स्थने अथवा बीजा कोशने ए स्थान संबंधी मनमां मातुं चिं
 थाय माटे ए प्रकारे सूत्रमां प्रतिपादन करुं ठे.

टीकाः—॥ यद्भुक्तं ॥ एवंह्यवि जं जोगं तदेयं जश्चणित्वा
 यन्नणित्वा ॥ चुद्धीखट्टाय ममं, सेसमणुन्नाय लुक्क मए ॥ अए
 एवि सबंमि, उग्गाहे घरसामिणो ॥ तद्वाचि सीमं विंदति, र
 तत्पियकारिणो ॥ जाणठया जायणधोचणठा, दुक्कठया अए
 हेउयं च, मिउग्गहं चैव अणिहयंति, मासो व अए
 करिउमन्नुंति ॥

अर्थः—॥ टीका ॥ प्रमाणयुक्तपरगृहालाजेतु संकीर्णेषु
तस्मिन् यतनया वसतां न दोषः ॥

॥ यदुक्तं ॥

नरिषु उंपमाणजुता, खुज्जुल्लियाएव संति जयणाएत्ति ॥ यदपि
नच एक्का मूलगुणेषुमित्यादिना तस्मात्परवसतिरसमीचीने
त्पंतेन जिनएहवाससमर्थनं तदपि न शोचनावहं ॥

अर्थः—शास्त्रमां कहेसा प्रमाण युक्त एवुं पण परघर न
मळे ने संकीर्ण मळे तो पण ते घरमां यतनाये करीने रहेनार
साधुने दोष न थाय जे माटे शास्त्रमां कहुं ठे जे प्रमाणे जुक्त
हुए घरमां यतनायी रहेनारने दोष न थाय वळी एक्का मूलगुणे
सुं ए वचनयी आरंजीने तस्मात्परगृह वसति रसमीचीना ए वचन
सुधी जिनघरमां निवास करवानुं जे समर्थन कर्युं ते पण शोचतु नयी.

टीकाः—जिनगृहस्याधाकर्म्मरहितत्वेपि जइवि न आहा-
कम्म मित्यादिना तदंतर्वासस्य मुनीनां जगवदाशातनाहेतु
त्वेनोक्तत्वात् ॥ तस्याश्चाद्वीयस्या अप्पनंतज्जवामयट्टिका-
रणत्वेनापथ्याशननुदयत्वात् ॥ तस्मात्कथंचिदाधाकर्म्मिक्या-
मपि तस्यां वस्तव्यं नतु जिनएह इति स्थितं ॥

अर्थः—चैत्यवास करवामां आधाकर्म्म रहितपणुं होय तो
पण ॥ जइविन ॥ इत्यादि गाथा वचने करीने तेमां रहेनार मुनि-

घोने जगवतनी आशातनानुं कारणपणुं ठे ए हेतु माटे नेते घे
 पण आशातनाने अनंत जवत्रमण रुपी रोगनी वृद्धि घवानुं
 एणपणुं ठे माटे अपथ्य जोजन तुद्व्य ठे कोई प्रकारे आधाका
 एवा पण निवासने विषे वसतुं पण जिनघरमां तो निवास कर
 नहि ए प्रकारे निरुद्धार ययो.

टीकाः—तस्माद्युक्तन्यायेन यतीनां परगृहवासस्य तदा
 मिवेदानीमपि दोषान्नावात्समीचीनं यतीनां परगृहवासो
 पपन्नः अनेकदोषदुष्टत्वात् प्राणातिपातवदिति साधनप्रयोग
 पि अपरोदित उक्तानेकदोषनिरासासिद्धत्वादसिद्धः प्रति
 पादितो जवति, स्वपक्षसाधनं तु यतीनां परगृहवासो विधेय
 निःसंगतानिव्यंजकत्वात् शुद्धावग्रहणवदिति ॥ तदेवं य
 तीनां चेत्यपरित्यागेन परगृहवसतिरेव श्रेयसी ने तरेति पृ
 छयार्यः ॥ ९ ॥

अर्थः—ते हेतु माटे अमारा कहेसा न्याये करीने य
 परपर निवास करवामां ते काक्षे जेम दोष न हतो तेमज आ
 खमां पण दोष नयी. माटे परघर निवास करयो ते ठीक ठे ने
 जे अनुमान प्रयोग कयां हतो जे यतिने परघर निवास करये
 अपटिन ठे, अनेक दोषे करीने दुष्ट ठे ए हेतु माटे प्राणातिपा
 पठे एवो जे अनुमान प्रयोग ते पण र्की पक्षयो एद्वेद्वयं ग
 केम जे अने कथा जे अनेक दोष तनुं निकारण न यनुं. माटे
 सिद्ध प्रनिपादन कयां ठे, ह्वे अमारा पक्षमां तो अनुमान सा
 ध्या प्रद्वारनुं ठे, जे यतिने परघर निवास करयो ॥ निःसंगपर

जशाबनार वे ए हेतु माटे दोष वर्जित आहारने ग्रहण करवो तेनी
 वंते ॥ जेम दोष वर्जित आहार ग्रहण करवामां निःसंगपणुं जणाय
 वे तेम परपर निवास करवामां निःसंगपणुं जणाय वे. माटे ए प्रकारे
 वतिने चैत्यवासनो त्याग करीने परपर निवास करवो. तेज अति
 शय कल्याणकारी वे, ए प्रमाणे वे काव्यनो जेगो अर्थ थयो ॥९॥

टीकाः-सांप्रतं यथाक्रमं दीक्षाप्रातिकुल्यसावयत्वमाठ
 पत्थापत्तिदोषैरर्थादित्रयगोचरस्वीकारद्वारत्रयमेकवृत्तेन प्रत्यादि
 दिष्टुराह ॥

अर्थः-द्वये धन तथा सर्व आरंज तथा चैत्यनो अंगिकारं
 ए अणमां दीक्षानुं प्रतिकुळपणुं, तथा सावयपणुं तथा मठपतिपणु
 ए अण दोष अनुक्रमे देखामी तेनुं खंनन करता सता ए अण द्वा
 रने एक काव्ये करीने कहे वे.

॥ मूल काव्यम् ॥

प्रब्रज्याप्रतिपद्यिनं ननु धनस्वीकारमाहु जिना.
 सर्वारंजपरिश्रहं त्वतिमहासावद्यमाचक्षते ॥ चैत्यस्वी-
 करणेतु गर्हिततमं स्यान्माठपत्यं यते, रित्येवं व्रतवै-
 रिणीति ममता युक्ता न मुक्त्यर्थिनां ॥ १० ॥

टीकाः-नन्वित्यऽक्षमायां न क्षम्यते एतत्, यद्युत साधूनां

परेण तदप्यपास्तं मन्तव्यं ॥ केषांचिद्गुहिणां निर्धनत्वानिना
सांप्रतं यतिचिंताद्यविधानेष्वन्येषां तथोपलंजात् ॥

अर्थः—आ जगाए दीक्षानुं विरोधी एवुं जे इव्य ठे एमजे
विशेषण दीधुं तेमां आ तात्पर्य ठे जे तमे यतिने धननो अंगिकार
दीक्षानो विरोधी ठे माटे तेनो निषेध सर्वथा सिद्ध कर्यो एणे करीने
तमे एम जे कहुं हतुं जे शास्त्रमां साधुने धन राखवानो निषेध
कर्यो ठे. तो पण इत्यादी आरंभीने श्रावक यतीनी चिंतादि करता
नथी त्यां मुधी जे धननुं अंगिकार करवुं सिद्ध कर्युं हतुं आ कायना
यतिने ते सयंनुं खरून ययुं एम मानवुं केम जे केटसाक एहस्योनुं
निर्धनपणुं ठे तणे करीने हासमां यतिनी चिंतादिकने करी शकता
नथी पण बीजा केटसाक एहस्यो साधुनी चिंतादिकने करी शके
पण देगाए ठे एम हेतु माटे ॥

टी टाः—॥ तथाहि दृश्यंत एवाद्यापि केचिदुदाराशया म्या-
नाद्यस्यायां निरवग्रहा निमद्गुरस्सरं पथ्योपधादि दानेनप-
तीनां संयमशरीरोपश्रुतं विदधानाः पात्रस्य इविणविज्ञानमाः
आदमाः ॥ ननामत्र पयोतं, किं सिद्धांत निपिद्धनानयं सायं-
मूत्रेन विनपरिदृश्य ॥

अर्थः—जे देवाने ठे जे आ कायमां पण केटसाक उगा
विचाराय श्रावक देगाए ठे के जे म्यानादिक थयस्याने नि थ-
दृ रहित अतिप्रद पूरुं पथ्य थोपध आदिकनुं जे देतुं को
हसने साधुनुं संयमद्वय जे शरीर तेनो उपश्रुत करे ठे एहस्ये मा-

हज करे ठे ने पात्रने विपे पोताना ड्रव्यनो व्यय करे ठे माटे एवा
 भावक लोकवनेज कार्य थयुं ल्यारे सिद्धांतमां निपेध करेलो ने अ-
 नर्थना समूहनुं मूळ एवो ड्रव्यनो परिग्रह करवो तेषे करीने सयुं
 एटखे ड्रव्यनो अंगिकार करवो घटतो नथी.

टीकाः—परमेवं कालायोचित्येन पथ्यादिदातृसङ्गावेपि-
 षदिदानींतना यत्याज्ञासा चालकाध्यापनमंत्रादिप्रयोगवैद्यका-
 दिभिः पथ्यपुस्तकलेखनादिव्यपदेशेन गृयिज्योऽयमपमिकहा
 स्वापतेयनिचयंसंचिन्वाना उपलज्यंते तयनं विपयत्पा कर्षिता-
 न्तःकरणतयातेपामेवं ड्रव्यसंग्रह प्रवृत्तिर्नतु ग्लानादि हेतुना ॥

अर्थः—परंतु आ काळने उचित एवां पथ्यादि औपधना देनार
 विद्यमान ठते पण जे काळना आ खिंगधारी पुरुषो वाळकोनुं ज-
 णावतुं मंत्रादि प्रयोग करवा तथा वैडुं करवुं तथा जेने जेवां जोड्ण
 तेने तेवां पुस्तक लखी आपवां इत्यादि ड्रव्य उपार्जन करवानी
 क्रियाओनो निपवने हुं मोटो धनाढय थउं हुं मोटो धनाढय थउं
 एवा अन्निप्रायथी गृहस्य लोको पासेथी धनना समूह ग्रहण कर-
 नारा एटखे गृहस्य पासेथी अनेक युक्तिवने धन लड् संचय करनारा
 देखाय ठे ते निश्चे विपय तृष्णावने आकर्षण थयां जे अंतःकरण
 तेषे करीने ते खिंगधारीने ड्रव्य संग्रह करवामां प्रवृत्ति देखाय ठे,
 एटखे ते खिंगधारी विपय जोगववानी इच्छाएज ड्रव्य पासे राखे ठे
 पण ग्लानादि कारणे राखता नथी.

टीकाः—॥ यदुक्तं ॥ एकाकित्वा च्छिशुपवनतो मंत्रतंत्रैश्च

कहेतां 'कहे' ठे ऐ प्रकारनुं क्रियापद तेनी अनुवृत्ति धती हती तो पण 'आचरुते' कहेतां 'कहे' ठे ए प्रकारनुं करीची क्रियापद कशुं ते तो आ बीजो छार नवी एम जणावचाने अर्थे कशुं ठे.

टीकाः—१। अयमर्थः ॥ एहिपरिमहेहि तत् कृतकारि-
तादिसकलमहारंजमहापरिमहजनितपापानुमत्यादिना यतीना-
मपि तत्कृतादिनाखिलपापसत्वप्रसंगोऽतः कथं तस्य नातिमहा-
सावधता परकृतमहापापस्थात्मन्यऽप्यारोपणमेव चेति शब्दार्थः ॥

अर्थः—एनो स्पष्टार्थ तो आ ठे जे, गृहस्थना परिग्रहे करीने निधे ते गृहस्थोए पोते करेला तथा बीजा पासे करावेला जे सम-
स्त मोटा आरंज तथा मोटा मोटा परिग्रह तेथी उत्पन्न थयुं जेपाप तेनी अनुमोदनादिके करी यतिने पण ते गृहस्थोए कथुं कराव्युं जे समस्त पाप तेने पामथानो प्रसंग थाय ठे. माटे ते गृहस्थोनुं अं-
गिकार करवुं तेमां अति महासावधपणुं केम नहि. केम जे बीजानुं करवुं पाप तेनुं पोताने विषे आरोपण करवुं एज अति शब्दनो अर्थ ठे, एटके अति महा सावधपणुं ठे.

टीकाः—॥ तदुक्तं ॥ आरंजनिर्जरगृहस्थपरिग्रहेण, त-
त्पातकं सकलमात्मनि संदधानाः, सत्यात् पतंत्यहह तस्करमोप-
दोष मानव्यनिग्रहनयं सितन्निद्रुपाशा, इति॥

अर्थः—ते कशुं ठे, जे आरंजने विषे जरपुर एवा गृहस्थ

टीका:—अतएव गृह्णपरिमहो यतीनां प्रायश्चितापत्या श्रुते
निवारितः ॥ उसन्नगिह्णमुल्लुङ्घेत्यादि ॥ एतेन गृह्णस्वीकारं प्र-
ति यत्पणरस्य पूर्वगृह्ण कालस्य सौख्यादित्यादिना युक्त्यभिधानं
तदपि निरस्तं ॥ कालदोषात् कुतीर्थिकादि न्यूपस्त्वेषि गृह्णस्वी-
कारमंतरेणापि चक्रचक्रादिश्राद्धेभ्यो यतीनामधुनापि
जिह्वादिप्राप्ते रूपपत्तेः ॥

अर्थ:—ए हेतु माटे साधुने गृह्णस्थानो परिमह प्रायश्चित्त क-
रवापणुं ठे माटे शास्त्रमां निवारण कर्यो ठे, उसन्नगिह्णित्यादि गा-
थाए करीने, पण करीने गृह्णस्थानो अंगिकार करवा प्रत्ये जे लिं-
गधारीए पूर्वं तो काल सारो हतो इत्यादि युक्ति कही हती तेनुं
खंरुन कर्युं. काळना दोषयी कुतीर्थिकादिक घणा ठे तो पण गृह्-
णस्थानो अंगिकार कर्या विना चक्र चक्र इत्यादि श्रावक थकी
यतिने हालमां पण जिह्वादिकनी प्राप्ति थाय ठे. ए हेतु माटे.

टीका:—अतः केवलौदारिकत्वा पत्यातीवोपहासपदं विदु-
षां तदर्थस्तत्स्वीकार इति ॥ योपि, जा जस्त विद् इत्याद्यागमो
पन्यासः सोपि न नवदन्निमतप्रसाधकः ॥ अन्यार्थत्वात् ॥ नहि
गृह्णपरि महसाधकोयं प्रकृतागमः ॥ किंतु गणधरादीनां शिष्य
प्रतिशिष्यपरिमहविषयः ॥

अर्थ:—एथी एम जणाय ठे जे पंक्तिने उपहास करवा यो-
ग्य एवुं केवल पेट न्यापणुं लिंगधारीउनुं ठे तेथी ते गृह्णस्थाने पो-
ताना करी राखे ठे वळी जेनी जेटळी स्थिति मर्यादा इत्यादि आ-

गमनुं थापन क्युं ते पण ते तमारुं विंगधारीजुनुं इवितने
 करनार नथी, केम जे ए आगमनो तो वीजो अर्थ ठे, पण स
 गृहस्थनो परिग्रह करवो एम सिद्ध करनार 'जाज्स्तछिइ' ए
 गम वचनयी तारे शुं सिद्ध करनार ठे तो ए के गणधरादिकना सि
 तेमने वीजा गणधरादिकना शिष्य तेमनो परिग्रह करवा वि
 भागम वचननो अर्थ ठे.

टीका:—तथाहि ॥या काचिद्यस्य गणधरशिष्यप्रतिशिष्यादेः
 स्थितिः प्रतिक्रमण वंदनादौ न्यूनाधिककृमाश्रमणदानादि
 लक्षणा समाचारी याच यस्य संततिगुरुपरंपर्येणालाचनादिना
 विषयः संप्रदायः याच पूर्वपुरुषकृता गणधरादिप्रवर्तिता मर्शाद
 गच्छव्यवस्था तामनति कामन्ननंतसंसारिको न चवतीति ॥

अर्थ:—तेज स्पष्ट करी देखाने ठे के जे जे कोइ जे गणध
 ॥ शिष्य प्रतिशिष्य आदिकनी स्थिति एटले प्रतिक्रमण वंदन
 हने विषे न्यून तथा अधिक खामणां देवां इत्यादि लक्षण
 ती ठे, तथा जेनी जे संतति एटले गुरु परंपराये आशोवठवा
 ; देवाने विषे संप्रदाय ठे. वळी जे पूर्व पुरुष करेली ते गणध
 ...देके प्रवर्त्तावळी मर्यादा एटले गणधनी व्यवस्था तेनुं उपभूत
 नथी करता ते अनंत संसारी नथी यत्ता.

टीका:—अत्रहि गणधरशिष्यादीनां स्वस्वगुरुप्रदक्षिण
 प्रतिक्रमेऽनंतसंसारितापत्या प्रतिनियतगणधरशिष्य
 इत्येवमवस्थायते ॥ श्रावकाणां तु सर्वधार्मिकगणेशविष्णु

नक्तपानादिनक्त्यन्निधानात् ॥ यद्रुक्तं ॥ एतंगघयगुल्लगो-
रसफासुथ्रपन्निज्ञादणंसमणसंधे ॥ अस्सङ्गणवाङ्गाणंति ॥ तथा
सङ्केणं सइविह्वे साहूणं वत्थमाइ दायव्वं॥गुणवताण वित्तेसोत्ति॥

अर्थः—जे माटे आ जगाए तो गणधरना शिष्यादिकने पोत
पोताना गुरुए देखानी जे स्थिति आदिक तेनुं उल्लंघन थये सते
अनंत संसारीपणुं थाय एम कहुं ठे माटे जे जे गणधरना शिष्य
होए तेने तेने पोतपोताना गणधरनी मर्यादा ग्रहण करवी एवा
अन्निप्रायनुं ए शास्त्र वचन ठे एम निश्चय करीए ठीए. ने श्राव-
कने तो सर्वथा धार्मिक गच्छने विषे विशेष रहित नक्त पान आ-
दिक नक्ति करवानुं कहेवापणुं ठे ए हेतु माटे, ते शास्त्रमां
कहुं ठे जे.

टीकाः—अतोनेदानांतनरुढ्या प्रतिनियतगच्छपरिमहवि-
पयत्वं तेषां सिध्यति॥ यत्त्वशक्तस्य ॥ तदसइसव्वस्स गच्छस्स ॥
तथा दिसाइत्तविन जे सत्थी इत्युक्कगाथयोश्चतुर्यपादाज्यां
धर्मगुरुपु तन्नवेवा विशेषण दाननक्तिप्रतिपादनं तत्तेषां दुःप्र-
तिकारतया नतु तत्स्वीकारविषयतयेति ॥

अर्थः—ए हेतु माटे आ काळनी रुढि प्रमाणे पोते पोतानां
गच्छ वांधीने ते गच्छना अन्निमानवाळा श्रावकने पोताना करी रा-
खवा एम शास्त्रवने सिद्ध थतुं नथी ने वळी अशक्त तमे कहुं जे
' तदसइसव्वस्स ' ए गाथा तथा 'दिसाइत्तवि' ए गाथा, ते वे गा-
थाना चोथा पादथी धर्मगुरुने विषे तथा तेना गच्छना विषे विशेष

वान नक्तितुं प्रतिपादन कर्तुं, ते तो तेमना उपकारतुं सहजपणुं नथी माटे कहुं ठे. पण तेनो अंगिकार करवा विषे नथी कहुं.

टीका:-यदपि सम्यक्तदीक्षावसरे श्राद्धानां गुरोरात्मसर्व-
स्वसमर्पणेन परिग्रहसमर्थनं तदपि न शोचनं ॥ तथाहि ॥
कोयं परिग्रहः ॥ किमुपास्योपासकसंबंधः, श्राद्धो प्रतिनियता
ज्ञाव्यवस्थाविषयतया नियमनं ॥ तत्राद्यपक्षे सिद्धसाधनं ॥
एवंविधपरिग्रहविषयतायाःसाधुश्राद्धानामस्माकमप्यनुमतत्वात् ॥

अर्थ:-वली जे तमे समकित दीक्षाने अवसरे श्रावकने पो-
ताना गुरुने सर्वस्व अर्पण करवुं तेणे करीने परिग्रह करवानुं प्रति-
पादन कर्तुं ते पण शोचतुं नथी, ते कही देखाने ठे ए परिग्रह ते
कयो ? ॥ शुं उपास्य उपासक संबंध रुपी ठे, के नियम पूर्वक
जे श्राज्ञाव्यवस्था ठे तेणे करीने नियम करवो ए ठे. तेमां प्रथ-
मनो पक्ष जे उपास्य उपासक संबंध ते तो घटतो नथी; केम जे
तेमां तो सिद्ध साधन दोष आवे ठे जे ए प्रकारनो परिग्रह तो सां-
धुने तथा श्रावकने तथा हमारे पण मान्य ठे ए हेतु माटे ॥

टीका:-अथद्वितीयः ॥ तत्र ॥ श्राज्ञाव्यवस्थायाः प्र-
विब्रजिपूत्रजितशुद्धिविषयतये वागमेदर्शनात् ॥ तथाहि ॥
कल्पव्यवहारोक्तादि गव्यवस्थैव मुपलज्यते ॥ यः प्रविब्रजिपु सा-
मायिकादिपाठप्रवृत्तः सत्रीणि वर्षाणि यावत् पूर्वाचार्यस्य स-
म्यक्तदातुरेव भवति ॥

अर्थः—बळी बीजो आत्मा व्यवस्था रूपी पक्ष तेने विषे पण ते परिग्रह नथी केम जे आगमने विषे जेने प्रवज्या खेवानी इच्छा होय अथवा जेणे प्रवज्या सङ्गे त्याग करी ते एवागृहस्थने विषेज आजाव्यवस्थानुं देखवापणुं ते ए प्रवज्या खेवानी इच्छा होय ते सामाजीकादि पाठने विषे प्रवर्तेलो त्रण वरस सुधीप्रथमनो आचार्य जे समकितने पमारुनार तेनोज होय.

टीकाः—यदुक्तं ॥ सामाश्याश्या खलु, धम्मापरियस्स ति-
 ळ्मि जा वासा ॥ नियमेण होइ सेहोउक्कमत्त तदुर्वरिञ्जयणा ॥
 यस्तु निज्जावादिर्जूत्वा पुनःप्रविज्जिपति तस्य यदच्छयादिक ॥
 अत्यक्तसम्यक्तस्तूप्रवृज्ययःप्रवजति स त्रीणि वर्षाणि यावत्
 पूर्वाचार्यस्यैव ॥ यदाह ॥ परलिंगि निज्जाएवा, सम्मटंसण जडे
 उ ठवसंते ॥ तद्विसमेव इच्छा सम्मतजुए समा तिन्नि ॥

अर्थः—जे माटे शास्त्रमां कळुं ते जे निह्वादिक येने फ-
 रीथी प्रवज्या खेवानी इच्छा करे ते, तेने तो ज्यां इच्छामां आवे त्यां
 रहेवुं ए दिश ते, ने जेणे समकितनो त्याग कर्यो नथी ने ते प्रवज्या
 ग्रहण करे तो ते त्रण वरस सुधी पूर्वाचार्यनोज ते एम जाणवुं, जे
 माटे कळुं ते जे.

टीकाः—उत्प्रवजितस्तु द्विधा सारूपी गृहस्थश्च ॥ तत्र सा
 रूपी रजोहरणवर्जसाधुवेपधारी ॥ सचयावर्जावं पूर्वाचार्यस्यैवा ॥
 तन्मुंकीकृतान्यपि ॥ यानिपुनस्तेन नमुंकीकृतानि केवलंबोधिता

न्येवतानियमाचार्य मिच्छन्ति, तस्यासौददा
 ज्वन्तीत्यन पत्यस्यायं विधिः ॥

अर्थः--जेणे प्रवज्या मूकी ठे ते पण वे
 सा रुपी ते रजोहरण विना केवळ साधुवेपनो धर
 वज्जव पूर्वाचार्यनोज ठे. ने तेणे मुंरुन करेला अथ
 करेला केवळ प्रतिबोधनेज पमाड्या ते सर्वतो जे अ
 नेज ए श्रापे ते तेनाज ए कहेवाय विधि ठे तेजे
 होय तेनोज ए विधि ठे.

टीकाः--सापत्यस्यत्वऽपत्यान्यपि पूर्वाचार्यस्यैव ॥
 सारुवी जाजीवं पुत्रायरियरिस्त जेय पत्वावे ॥ अह्व
 दो इवाए जस्त सोदेइ ॥ गृहस्थःपुनर्द्विविधो मुंरुतः स
 स च द्विविधोपि पूर्वाचार्यस्य ॥ यानिच तेनोत्प्रजनानंत
 त्रयाच्यंतरे बोधयित्वा मुंकीकृतानि तान्यपीति ॥ आह्व
 पुणगिहृत्यमुंनो अह्व अमुंनोउ तिन्नि वरिसाणा॥आरेणं ध
 संयंच पुत्रायरियसवे ॥

अर्थः- ते जे शिष्य परिवार सहित ठे तेने तो पोताना शि
 ठे ते पण पूर्वाचार्यनाज ठे; जे साटे ते कथुं ठे जे गृहस्थ पण व
 वे प्रकारनो ठे एक तो मुंरुतने वीजो शिखा सहित ते वे प्रकार
 ठे ते पण पूर्वाचार्यनाज ठे ने जे तेणे प्रवज्या मूक्या पठी त्रण व
 मां बोध पमान्नीने मुंरुन कयां ठे ते पण पूर्वाचार्यनाज ठे ते कथुं ठे जे.

टीकाः—एवं चाज्ञाव्यवस्थाया मागमे व्यवस्थापितायां
जवत्प्रकृष्टितसामान्यगृहिविषयाज्ञाव्यवस्थायाः क्वावकाशः
येनेवानीतनरूढया प्रतिनियतगच्छविषयतया गृहपरिग्रहः
क्रियमाणो जवतः शोभेत ॥ किंच एषाप्ताज्ञाव्यवस्था
सुविहितानामेव प्रतिपादिता न पार्श्वस्थानां ॥

अर्थः—ए प्रकारे आगममां आजाव्यवस्था स्थापी ठे तेमां
तमे कस्यी जे सामान्य गृहस्थने विषे आजाव्यवस्था तेने रहेवानो
अवकाश क्यां ठे जे जेणे करीने आ काळनी रुढिये नियम बांधी
पोतपोताना गच्छने विषे गृहस्थनो परिग्रह करो ठो ते केम शोभे
नज शोभे. वळी आ जे आजाव्यवस्था ते तो सुविहितनेज करवानी
ठे एम प्रतिपादन कर्युं ठे पल पासत्याने करवानुं नथी प्रतिपादन कर्युं.

टीकाः—नन्वेवं तर्हि सम्यक्तूदीक्षाकणे श्राद्धानां गुरवे स्व-
समर्पणमुपचारवचनं प्रसज्येत, तत्रेदानी तथाविधशरीरादि
चेष्टान्निर्व्यंग्यबहुमानसारं नैसर्गिकजनक्या तथाजिदधतां तेषा
मौपचारिकजावाजावात् इतरथा सम्यक्त्वप्रतिपत्तेरनुपपत्तेः ॥

अर्थः—वळी तमो एम आशंका करता हो जे समकित
दीक्षाने अक्सर गुरु पासे श्रावकनुं जे पोतापणाना समर्पणनुं वचन
ठे ते उपचार मात्र ठे एम थवानो प्रसंग आवशे, तो एवी आ कांइ
शंका न करवी केम जे ए अक्सरे ते प्रकारनी शरीर आदिकनी
चेष्टाथी जणानुं जे बहुमान ते पूर्वक स्वाज्ञाविक जकितए करीने तेम
कहेता एटले पोतानुं समर्पण करता जे पुरुष तेमने उपचारिक जाव

न होय ए हेतु माटे ॥ ने जो एम न कहीए तो समकित प्राप्ति
नीः सिद्धि न थाय ए हेतु माटे ॥

टीकाः—तदुक्तं ॥ काञ्चकिस्तस्य येनात्मा सर्वथा न हि यु-
ज्यते ॥ अज्ञानेः कार्यमेवाहु, रंशेनाप्यनियोजनं ॥ नचैवंगुरो-
पि तदनुमत्यादिना तद्गताधिकरणप्रसंगः ॥ ममकारविरहित
त्वेन तस्य जगवदाज्ञयैव प्रवर्त्तमानस्य तदज्ञावात् ॥

अर्थः—जेनो ज्ञक्ति ए करीने आत्मा सर्वथा न जोनाय ते
ते पुरुषनी ए ज्ञक्ति सारी न कहेवाय केम जे अंश मात्र पण जेने
जोनावुं तेतो अज्ञक्तिनुं कार्य ठे. एटले गुरुने आत्मानुं समर्पण
करवुं ते गुरु साथे पोतानो आत्मा जोरुश ने जो आत्मा अंश मात्र
पण न जोनाय ए ज्ञक्ति न कहेवाय. ने वळी एम पण आशंका न
करवी जे गुरुने पण तेनी अनुमोदना आदिके करीने तेमां रक्षां जे
अधिकरण तेनो प्रसंग गुरुने पण थाय; केम जे ते गुरुने ममता-
रहितपणे जगवंतनी आज्ञाप करीनेज प्रवृत्तपणुं ठे, माटे ते अधि-
करणनी प्राप्ति नथी.

टीकाः—यदुक्तं ॥ गुरुणो विना हि गणं, ममत्तरहियस्त एव
वत्युमि ॥ तदज्ञानमुद्धेतुं, थाणाइ पयटमाणस्त ॥ एतेन अ-
ज्ञानुगुण्येन दानोपदेशादिना गुरोर्यद्वाद्दस्वीकारसमर्थनं, तद-
प्यसंगतमेव ॥ स्वीकारमंतरणेव ज्ञायानुरूप्येण धर्मं वृष्ययं
गुरोस्तेषु सद्भिः प्रदानायुपदेशप्रवृत्तेः ॥ यदुक्तं ॥ नाञ्जणपत्-
दनावं, जह होइ इमस्स धम्मवृत्तिं ॥ दाणाहुवपसाउ, अणेषा त-
दइत्थजइत्थं ॥

अर्थः—जे माटे शास्त्रमां कहुं ठे जे एणे करीने श्रद्धाने अनुसरतो जे गुरुनो दानादि उपदेश ए आदिके करीने जे श्रावकानुं श्रंगिकारनुं प्रतिपादन कर्युं ते पण अघटतुंज ठे केम जे श्रावकानुं श्रंगिकार कर्यां विनाज जावने अनुसरतो धर्मनी वृद्धिने अर्थ गुरुनो ते श्रावकने विषे सत्पुरुषने दान आपतुं इत्यादिक उपदेशानी प्रवृत्ति ठे ए हेतु माटे ॥ जे माटे ते शास्त्रमां कहुं ठे जे.

टीकाः—यदप्युक्तं ॥ ग्रहिणां दिग्बंधोपि यतिवन्न दुष्यतीति तदप्यसमीचीनं ॥ बुविहा सादृण दिसा, तिविहा पुण सादृणीण विन्नेया ॥ इतिन्यायेन यतिदिग्बंधवद्ग्रहमबंधस्य क्वचिदप्यश्रवणादिति ॥ एवंच ग्रहपरिग्रह स्वर्धायतीनां नोचितः ॥१॥

अर्थः—वळी तमे जे कहुं के यतिनी पेठे ग्रहस्थोने पण दिग्बंध करवामां दोष नयी इत्यादि ते पण तमारुं वचन अघटतुं ठे केम जे शास्त्रमां एम कहुं ठे जे साधुने वे प्रकारनी दिशाने साधुने त्रण प्रकारनी दिशा जाणवी. इत्यादि न्याये करीने साधुना दिग्बंधनीपेठे ग्रहस्थने दिग्बंध करवानुं कोइ शास्त्रमां सांज्ञसता नयी. ए हेतु माटे एम सिद्धांत थयो जे ग्रहस्थनो परिग्रह करवानुं साधुने सर्वथा अणघटतुं ठे. ॥ ५ ॥

टीकाः—चैत्यस्यजिन ग्रहस्य स्वीकरणं स्वायत्ततापादनं तत्र ॥ तुरत्रापि प्रथमद्वारादस्य जेदभाद् ॥ गर्हिततमं प्रत्यहं सकलचैत्यकृत्यचिंतातद्भव्योपज्ञोगादिना षोकेप्यतिनिहितं मातृपत्यं मठनायकत्वं स्यान्नवेत् यतेर्मुनेः ॥ एतद्भुक्तंनवति ॥

चैत्यस्वीकारेहि यतीनां तच्चिंतनं सकलमनुष्ठेयं तस्यचारं
पवत्तया द्रव्यस्तवत्वेन यतीनां निवारणात् ॥ तदधिक्य
स्थानकजावस्तवनिष्ठत्वातेषां ॥ तदशक्तस्यच द्रव्यस्त
धिकाराजिधानात् ॥

अर्थः-बळी चैत्य केतां जिनमंदिर तेनो स्वीकार एटले
तानुं करी राखवुं ते पण अति निंद्य ठे. तेमां तु शब्द जे ठे ते
थमद्वार थकी था द्वारनो जेद कहे ठे. ने साधुने निरंतर स
चैत्यना कामकाजनी चिंता करवी तथा ते चैत्यना द्रव्यनो उप
करवो इत्यादिके करीने लोकमां अति निंद्यपणुं ठे. ने तेथी मु
मठपतिपणुं होय ए वात कही ठे जे जो चैत्यनो थंकारण करे
निश्चे साधुने ते चैत्यनुं चिंतन आदि सकल करवा योग्य कार्यते
आरंजनो दोष आवे ए हेतु माटे ने ए द्रव्यस्तव कहेवाप ए
माटे यतिने एनुं निवारण करुं ठे केम जे ए द्रव्यस्तव करतां अधि
गुणस्थानक जे जावस्तव तेने विषे ते मुनिने रहेवापणुं ठे माटे
जे जावस्तव करवाने अशक्त ठे एटले असमर्थ ठे तेने द्रव्यस्त
करवानो अधिकार ठे एम कहुं ठे.

टीकाः-जावच्चण मुग्रविहारिया उ दवच्चणं तु जिणपूआ॥
जावच्चणान्नचो,हविज्ज दववणु जुज्जो॥तच्चिंतनेनु यतीनां जाव
स्तवाजावप्रसंगात् ॥ द्रव्यस्तवस्यच पट्टजीवनिकायविरोधि
त्वेन ततोऽन्यूनतरत्वात् ॥ तत्संयमस्यैवच पूर्णस्य जगवता
मज्जिमत्त्वात् ॥

अर्थः—ते चैत्यना कामकाजनी चिंता करे त्यारे तो यतिने जावस्तवना अजावनो प्रसंग थाय ए हेतु माटे ने जे अव्यस्तव ठे । तो ठ जीव निकायनो विरोधी ठे ते हेतु माटे ते जावस्तव थकी । रतिशय तेमां न्यूनपणुं ठे माटे ने जगवंते तेज संजमने पूर्णमान्या । जे जावस्तव रुप ठे ते.

टीकाः—यदाह ॥ दधत्यञ्जय जावत्यञ्जय दधत्यश्चो बहुगुणुत्ति बुद्धिसिया ॥ अनिञ्जणजणवयणमिणं, ब्रह्मीवहियं जिणाचिंति ॥ ब्रह्मीवकाय संजमदधत्य ए सोधिरुञ्ज ए कसिणो, तो कसिणसंजमवि आ पुफ्फाईयं न इञ्चंति ॥

अर्थः—पाधरो ठे.

टीकाः—अथ चैत्ययमुद्दिश्यारंजादयोपि यतेन विरुध्यंते ॥ तथाहि ॥ जगवान् श्रीवैरस्वामी त्रिदशविनिर्मितमणिमय-विमानस्योपरिष्ठात्सातकोंजमुज्जृज्जमंजोजमप्यासीनो जृज्जक वृंदारकवृंदेनपुरतोविधीयमानाऽपि गानगानदृघनायातोष-निनादपुरितसमस्तनजस्तलो हिमगिरिशिखरव चं श्रीदे-वतायाःसकाशाक्षिर्गलसमुच्छदनुच्छावंध्यसौगंध्यमुरजितरकु-ष्कांताननानि विशप्रसूनानि हुताशनश्द्राद्यप्रसूनानि समाशय-पुर्ष्या तथागतायतनानि विहाय विहायसा मंदानिषपञ्चभक्त-केतनं जिननिकेतनं पर्युषणमहसि समाजगामेतिभूयंत ॥ प-योक्तं ॥ चेदयपूया किं वदरसामिणा मुण्दिश्चपुज्यसारेण ॥ न

निस्ताप ॥ अहवावि अज्ञावद्वरंतो सेवन्ती अकरणिज्जं ॥ ओहावणं
 परेसिं सतित्यत्रोव्जावणं च वच्छद्वं, न गणिति गणेमाणा पुबु-
 च्चियपुष्फमहिमं च ॥ गणेमाणति आलंबनानिगणयंतः इत्यहो
 अविवेकसेकः सातिरेकः प्रव्रजितानामपि यदेवमंकुरयति महारं
 ज्ञज्जमीरुहान् ॥ चइण घरावासं आरंज परिग्गहेसु वटंती ॥
 जं सन्नाजेणं एयं अविवेयसामत्यं ॥ सन्नाजेणंति देवायर्थ
 मेतदिति नामजेदेन ॥ मंसनिविचिंकाजं सेवइ दंतिमखयंति ध-
 णिजेया ॥ इय चइज्जणारंजं परववएसा कुणइ बालो ॥ अथ, चोएइ
 चेइयाणं खित्तहिरन्नाइ गामगोणाइ ॥ लगंतस्सत्र मुणियो तिगरण
 सुद्धी कहनु जवे ॥ इत्यादिना चैत्यक्षेत्रादिचिंतां विदधतो यते
 स्त्रिकरणशुद्धिं दूययतः पूर्वपक्षिणो वचनादवसीयते यतेश्चेत्यो
 वेशेनारंजो न दुय्यतीतिचेतन सिद्धांतार्था परिज्ञात् ॥ आगमे-
 शुत्सर्गतस्तावदारंजादिदोषेण सत्तायां क्षेत्रग्रामादीनां निषेध
 एवप्रत्यपादि ॥ तथाच कुतस्त्या तच्चिंता यतेः ॥ अथ कयंचित्
 केनापि नइकादिना राज्ञाचैत्यस्य ग्रामादयो वितीर्णाः संति ते
 च कदाचिद्वसवता केनापि ह्येनापहर्तुमारब्धास्तदा संघज्ञापव
 रिरक्षिपया साधुश्रावकाणां तच्चिंताऽनुज्ञाता यदितुसोनादिना
 यतिः स्वयं देशनाद्वारेण वा तान् मार्गयेत्तच्चिंतां वाविविध्यात्तदा
 तस्यचारित्राशुद्धिरेव ॥

अर्थः—इत्यादि चैत्य संबंधी खेतीवामीनी चिंता कर्तो ते
 विहरण शुद्धिने दोष पमामनो ने पूर्व परु करता एवो ने
 विगभारी नेना वचनयीन जाणीए गीए ने यतिने चैत्यना उरए

करीने थारंज करवा तेनो दोष नथी एम जो तुं कहेतो होय तो ते न कहेबुं. केम जे सिद्धांतना अर्थनुं परिज्ञान नथी, माटे एम कहो वो ने सिद्धांतमां उत्सर्ग-थकीज थारंजादि दोष करीने चैत्य सनामां एटले चैत्य संबंधी क्षेत्र गाम आदिकनुं जे करबुं तेनो निषेधज प्रतिपादन कर्यो ठे. तो ते चैत्य संबंधी खेतरगाम होयज फ्यांधी ? जे तेनी चिंता यतिने करवी पके. ने एम करतां कदाचित् कोइ प्रकारे महा थाम्हयी कोइक नडकादि राजाए चैत्य संबंधी गाम आदिक थाप्यो होय; तेने क्यारेक कोइपण बळवान पुरुषे द्वातकारे खेवानो थारंज कर्यो. त्यारे संबंधी छधुता थाय माटे तेनी रक्षा करवानी इष्टाए साधु श्रावकने तेनी चिंता करवानी थाइथापी ठे. पण ज्यारे तो खोजादिके करीने यति पोतानी मेळे देशना छारे तेने मागी खे थयवा पोतानी मेळेज तेनी चिंता करे तो ते साधुना चारत्रपणानी थशुद्धताज थाय ठे.

टीकाः--तडुकं ॥ नत्रइ इत्थ विज्ञासा, जो एयाइं सयंवि-
ममिज्ञा ॥ नहु होइ तस्स सुद्धी, थह कोवि हरिउजएयाइं ॥ सब
धामेण तहिं, संघेणं होइ खगियवंतुं ॥ सचरित्तचरितीणं एवं
सवेत्ति कज्जांति ॥ थतःकयं सम्पूहृतया चैत्यारंजं कुर्वतामधुना
तनमुनीनां न दोषइति ॥ यद्विच संप्रति संपूर्णजायस्तवस्या-
शक्यत्वेन तदपेक्षया चैत्यकृत्यचिंतनमपि महाफलमन्युपपत्ते
तदा तेजकरजोहरणादिपरिहारेण एहिनेपध्यमन्युपगम्य
जिनपूजनमाद्रियतां ॥

अर्थः--ए हेतु माटे सृष्टाये सहित चैत्यनो आंज करनार

आ काळना यतिने केम दोष न लागे. ने ब्रळी जो आ काळमां एवो संपूर्ण ज्ञाव ठे जे ज्ञाव पूजा करवा समर्थ नयी. माटे तेनी अपेक्षाए चैत्य संबंधी चिंता करवी तेमां पण मोटुं फळ ठे एम जो जाणता हेा तो ते साधुपणाने जणावनार रजोहरणादिक तेनो त्याग करीने गृहस्थना आचूपणरुप रुप जे जिनपूजा तेनो आदर करो.

टीकाः—यडुकं ॥ जइ न तरसि धारेउं, मूखगुणजरं सजतर गुणंच ॥ सुतूण तोतिचूमी सुसावगतं वरतरागं ॥ अरहंतचे-
श्चाणं, सुसाहुपूयारउ दढायारो ॥ सुस्तावगो वरतरं, न साहुवे-
सेण चुथधम्मो ॥ रजोहरणादिलिंगं विच्रतां तु चैत्योदेशनापि
यतीनामारंजविधानं महते पापाय लोकशोकायच ॥ यदाह ॥
ठज्जीवनिकायदयाविवज्जिउ नेव दिख्खिउं न गिही ॥ जश्धम्माउं
चुको, चुकइ गिहिदाणभम्माउं ॥

अर्थः—रजोहरणादि लिंग धारण करनार यतिने तो चैत्यनो उदेश करीने आरंज करवो ते मोटा पाप जणी ठे ने लोकरुं शोक जणी ठे.

टीकाः—तया ॥ संप्रतिव्रतिचेपेण, लोकमोपक्षमेप्वहो ॥ ति-
तांबरेणु जातेणु, यौराः किंनिर्मिता मुधेति ॥ एतेनोक्तन्यायेन संप्रति
श्रद्धेयिनामित्यादिना यतीनां चैत्यस्वीकारसमर्थनंतदपिश्रद्धा
समृद्धानां केषांचिन्प्राधान्या मयापिश्रुतोक्तविधिना चैत्यचिंता-
करणदर्शनेन निरस्तं ॥

अर्थः—बळी आ काळमां साधुवेवे करीने ठगी लीधामां समर्थ एवा श्वेतांवरी जिह्नु जगतमां विद्यमान ठे ते शुं करवा चोर, मिथ्या, निपजाव्या हशे ? माटे ए मोडुं आश्चर्य ठे. ए कसो जे न्याय तेणे करीने, 'संप्रति गृहमेधिनां' इत्यादि वचनची आरंचीने यतिने चैत्यनो थंगिकार करवानुं प्रतिपादन करुं हतुं ते सर्वेनुं खंन घयुं. केम जे थळावंत केटलाक श्रावक ह्जु सुधी पण शास्त्रमां कहेला विधि प्रमाणे चैत्यनी चिंतादिक करे ठे तेने प्रत्यक्ष जोड्ण चीप ए हेतु माटे.

टीकाः—यद्यपि चैत्यस्वीकारार्थतया, सीखेद् मंखकखण्ड इत्यागमोपदर्शनं तदप्टसंगतं ॥ अस्यान्यार्थत्वात् ॥ तथाहि ॥ केचित् सुविहिता विहारक्रमेणांतरा कंचिद्ब्रह्मधायकं मध्यस्थ-चूरिखोकमंतःस्थितचैत्यचिंतानिरवधान देवकुलिकजीर्णशीर्षं प्रायेकजिनसदनाधिष्ठितं ग्राममेकं प्राप्तास्तत्रच तेषां देव-कुलिकानां शिक्षार्थं देवकुलं गतापतत्समारचनसंज्ञये काखेन गच्छतां तत्रत्यलोकस्य ज्ञद्वकतया जैनमार्गान्युपगम गुणं सुवि-हितसंपातेन संज्ञायंतो देवकुलिकान्प्रत्याद्भुःसीखेहेत्यादि ॥

अर्थः—जो पण चैत्यनो थंगिकार करवाने 'सीखेद्मंख' इत्यादि आगम वचन देखाम्यां, ते पण थपटतां देखाम्यां केम जे ए आगमनो अर्थ बीजो ठे. तेज कही देखामे ठे जे केटलाक सु-विहित साधुने अनुक्रमे विहार करता घका फोड्क पद्ये एवुं गाम आळ्युं जे तेमां भावफनो उद्देद ययो ठे पण गाममां तो छोपनी यस्ती पणी ठे जे तेमां चैत्यनी चिंता करवामां असावधान एव

टीका:-अनाजावे जयणाश्यग्गना सो हविज्ज मा तण
 कयायगणासु ईसिंणुण संजवेइहरा। चेइयकुल्लगणसंवे आ
 यरियाणं च पवयणसुएया। तव्वेसुवि ते ह कयं, तवसंजममुज्जु
 तेण अस्स्यार्यः-अन्याजावे श्रावकायजावे यतस्तत्र श्राद्धा न संति
 येन तएव समारचनं कुर्वीरन् अतःस्वयंयतनया कुर्वति। माभू-
 च्छैत्यसमारचनं ॥ कावोहानिरितिचेत्अतथाह ॥ मार्गनाशो जैन
 मार्गोच्छेदोमानूत्तत्रतेन हेतुना पूर्वकृतायतनादिपु चिरंतनजि-
 नगृहेषु ईपद्गुणसंजवे सति मनाग्लोकस्य जिनमार्गप्रवृत्ति
 संजावनायां ॥

अर्थ:-आ वे गाथानो अर्थ टीकाकार लखे ठे जे श्रावक
 आदिनो अजाव सते जे हेतु माटे ते गाममां श्रावक रहेता नयी,
 जे ते चैत्यनुं समारखुं श्रत्यादि करे. ए हेतु माटे सुविहित यतनाये
 करीने ते काम करे ठे. त्तारे कोइ कहेशे के चैत्यनुं समारखुं न थाय
 एमां तमारी शी हानी ठे ? एवी आ शंका करे तो ते उपर कहे
 ठे जे वैतमार्गनो उच्छेदमां थाय ते गाममां ए हेतु माटे पूर्वे करेलां
 माटे अतिशयजुतां थयेलां जिनमंदिर विद्यमान ठे ते थोनोकगुण
 यवानो संजव ठे. एटले लोकने जिन मार्गमां प्रवृत्ति थाय एम
 संजव ठे.

टीका:-अथमाशयः॥ तत्रहि देशे तदेवैकं जिनजवनं ततश्च
 गणकाजावेन देवकुल्लिकानांचसुखरसिकत्वेन चैत्यचिंतायजा-
 तत्रदेशे जिनगृहानावान्मागाश्चेदोमानूदिति ॥ तत्रत्यंलोकस्य

अर्थः—हवे असंजम आदि दोष देखानवे करीने पखेव
न थाप एवां आसन तेनो द्वार प्रत्ये निषेध करता सता कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

ज्वति नियतमत्रा संयमःस्याद्विचूपा, नृपतिककु-
दमेतल्लोकदासश्च जिहोः ॥ स्फुटतरइह संगः सात
शीलत्वमुच्चै, रिति नखलु मुमुहोः संगतं गव्दिकादि
॥ २२ ॥

टीकाः—ज्वति जायते नियतं सर्वदा अत्र गव्दिकाद्यासने
ऽसंयमो जीवरक्षाऽज्ञावः ॥ गव्दिकादेर्नित्यस्यूतत्वादिना प्रत्यु-
पेक्षणाद्यज्ञावे विवरादिना तदंतःप्रविष्टानां तदंतरेचोत्पन्नानां
वा त्रसादीनां तत्रोपवेशनेन विनाशसंज्ञवात् ॥ जिहोरितिवृत्त
मध्यस्थपदं सर्वत्र संबध्यते स्यात् ज्वेत् विचूपाशोक्षा तत्रोपवि-
ष्टस्य जगतोप्युपरिवर्त्यहमिति विचूपाकार्याजिमानप्रवृत्तेर्विचू-
पा च यतीनामवश्यं वर्जनीया ॥

अर्थः—गादी आदिक आसन राखे ठेते निश्चे निरंतर अ-
संजम थाप ठे एटले जीव रक्षा थइ शकती नथी केम जे गादी
आदिकजे आसन ते निरंतरशीवेलां ठे ए हेतु माटे पनीलेहण आ-
दिक थइ शकतुं नथी माटे तेनां ठिड्दथादि द्वारे करीने तेमांपेठा
जे जीव तेमनुं तथा तेमां उत्पन्न थया जे त्रसादिक जीव तेमनुं ते

आसन उपर बेसबाथी विनाश यवानो संज्ञव ठे. व्रतने मध्ये रह्युं जे जिह्नु एटखुं पद तेनो सर्व जगाए संबंध करवो. जिह्नु एटखे साधु ते गादी उपर बेसे ल्यारे हुं जगतना पण उपरी रहेनार तुं ए प्रकारनी शोजाथी कार्य करवामां अजिमाननी प्रवृत्ति थाय ए हेतु माटे ने मुनिने शोजा तो अच्युत त्याग करवा योग्य ठे.

टीकाः—यद्गुणं ॥ विभूसावत्तियं जिह्नु, कम्मं बंधचिक्खणं ॥ संसारसागरे घोरे, जेणं परुइ डुत्तरे ॥ इति ॥

अर्थः—जे माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे शोजांमां वर्ततो जे जिह्नु तेने चीकणां कर्म बंधाय ठे ने ते करीने जिह्नु जे ते शो-जाए करीने महाघोर ने दुःखथी तराय एवो जे संसाररूपी समुद्र तेमां पने ठे, इत्यादि शास्त्र वचन ठे.

टीकाः—नृपते राज्ञःककुर्दं चिह्नं राजादीनामेव प्रायेण मह-र्द्धिकानां तत्रोपवेशदर्शनात् ॥ लोकहासो जनतोत्प्रासनं च श-ब्दोदोपसमुच्चये जिहोर्यतेः ॥ अहोजिहोपजीधिनो मुं-मिता अप्येवंविधासनेषूपविंशतीत्यादिसेर्ष्यजनवचनध्रवणात् ॥ स्फुटतरो लोकप्रकटःइह गच्छिकादौ संगः परिमहो महाधनत्वेन मूर्च्छाहेतुत्वात् ॥ सातशीलत्वं सुखलासत्वं ॥ तदंतरेण हंस रुतादिपूरुषेषु स्पर्शेषु तथाविधासनेषु पत्वनुचिततया सिद्धांत निषिद्धेषूपवेशाऽसंज्ञवात् ॥

अर्थः—बळी ए गादी आदिक आसन राजानुं चिह्न ठे ने

बहुधाए राजा आदिक महर्द्धि लोक ते तेवा आसन उपर
 एम देखीए ठीए, ने वळी यतिनी लोकमां हांसी याय ठे.
 बदनो ए अर्थ ठे जे दोपनो समूह एयी याय ठे. लोकनी
 एम याय ठे जे अहो! जीख मागीने आजीविका करनार
 माथावाला पण आ प्रकारना आसन उपर बेसे ठे इत्यादि
 सहित लोकनां वचन संजलाय ए हेतु माटे लोकमां
 प्रसिद्ध गादी आदिकनो परिग्रह ठे ते महा धनपणे संसार
 र्थानुं कारण ठे ने वळी सुखकारी जेनो स्पर्श ठे ने अतिक्र
 मळ रू आदिक वस्तुए जरेलां सात शीलपणने जणवनार
 सिद्धांतमां मुनिने अघटितपणे वेसवानो निषेध करेले ठे
 गादी आदिक आसन तेने विषे साधुने वेसवानो संजवज न

टीकाः—उच्चै रतिशयेन इतिहेतौ एन्यो हेतुन्यो न ह्ये
 नैव खलु स्वधारणे मुमुक्षोर्मोक्षार्थिनो यतेः संगतं युक्तिरुं
 गव्दकाद्यासनं उपजोगतयेति शेषः ॥ लोकप्रसिद्धो ह्येतानि
 नूतआसनविशेषो गव्दिका ॥ आदिशब्दान्मसूरकसिंहास
 नादिपरिग्रहः ॥ एतेन यदपि—नाणाहिउंवरतरमित्याद्यान
 वलेन प्रवचनप्रज्ञावनांगतया यतीनां गव्दिकासिंहासनायात्
 नोपवेशनसमर्थनं तदपि सुखशीलताविलसितं ॥

अर्थः—मोक्षना अर्थी यतिने गादी आदिक आसन उ
 पार अघटितज ठे. 'न खलु' ए अव्ययनो निश्चयवाचक अर्थः
 माटे यतिने ए प्रकारना आसननो उपजोग करवो ते युक्ति उं
 निश्चे नधीज. 'उपजोगतया', एट्युं. पद उपरयी शेष खेडुं. इं

प्रसिद्ध रू आदि वस्तुए जरेहुं जे आसन विशेष ते गादी
।ए. आदि शब्दधी मशरूनी तखाइ सिंहासन इत्यादिकनुं ग्रहण
हुं. एणे करीने जे पूर्वे 'नाणाहिठ' इत्यादि आगम वचननुं
खइने प्रवचननुं प्रजावक श्रंगपणे यतिने गादी सिंहासन आ-
ह आसन उपर बेसवानुं प्रतिपक्षीए प्रतिपादन कयुं हुतुं ते सर्वे
सुखशीलीयापणानो विलास ठे.

तदापि नानाभिः शस्त्रैः प्रसिद्धाः सन्ति तदापि नानाभिः शस्त्रैः प्रसिद्धाः
इदानीं तनुरुद्धा निर्गुणस्य कस्यचिदनागमज्ञस्याचार्यादेः सदसि
व्याचिण्यासया महार्हासनोपवेशनेपि प्रवचनप्रजावनाया अ-
नुपपत्तेः प्रत्युत तादृशस्तस्य तथाभूतासनमध्यासीनस्य केनापि
वर्ककर्कशवाग्जह्विशब्दितारातिकोविदेन प्रतिवादिना क्षिप्तस्य
त हृदय हृदयंगम प्रतिवचनाज्ञावेन महाप्रवचनं प्रापवा-
सादनात् ॥

अर्थः—तेज प्रतिपादन करे ठे जे यतिने मोटा मोटा मूखनी
दी आदिक आसन उपर बेसवुं एज प्रवचननी प्रजावनानुं श्रंग
के प्रवचनमां प्रसिद्ध एवं सम्यग् ज्ञान दर्शन चारित्र्य ए प्रणनो
नाश करवो ए प्रवचननी प्रजावनानुं श्रंग ठे तेनो उत्तर वोगुं तेमां
रामनो पक्ष ते तो श्रंगिकार करवा योग्य नथी. केम जे था काळनी
पिए कोइक आचार्य आदिक ते आगमनो अजाण ठेने गुणरहित
तेने सजामां व्याख्यान कराववानी इच्छाए मोटा मोटा मूखना
आसन उपर बेसारीए तो पण प्रवचननी प्रजावना तेषी पइ शकती

नथी. उलटो ते पुरुष प्रवचननी लघुता करे ठे. केम जे ते पुरुष तेवा प्रकारना आसन उपर बेगो ते वखत कोइक आकरी वाणीरूपी शस्त्रना प्रहारवते शत्रुना पराजय करवाने पंक्ति एवो तर्कवादी प्रतिवादी पुरुष ते पराजय पमाने ठे. शार्थी के पंक्तिना मनने प्रसन्न करे एवो तेथी उत्तर न थाय ए हेतु माटे तेवो पुरुष तो प्रवचननी लघुता करनार ठे.

टीका:—तथाच पठ्यते ॥ गुणो रुचुंगतां याति, नचोच्चासन संस्थितः ॥ प्रासादशिखरस्थोपि काकः किं गरुणायते ॥

अर्थ:—वळी ते उपर साहित्यनो श्लोक आ प्रकारनो कहेवाय ठे जे गुणे करीने मोटापणुं पमायटे. पण उंचा आसन उपर बेठाथी नथी पमातुं. जेम मोटी ह्वेलीना शिखर उपर कागनो जइने वेगो पण ते शुं गरुड पक्षीनी पेठे मोटापणानुं काम करी शकशे ? नहि करे. तेम ते पुरुष पण प्रवचननी प्रज्ञावना नहि करी शके.

टीका:—अथ द्वितीयः ॥ तार्हितत्रैव प्रज्ञावनाकल्पसता मूलतया प्रयत्यतां किंशुहदासनायाटोपेन मुग्धजनबंधीकरणेन ॥ यद्बुच्यते ॥ गुणेषु यस्तः क्रियतां, किमाटोपैः प्रयोजनं ॥ विक्रीयंते न घंटानि, गावः क्षीरविवर्जिताः ॥

अर्थ:—ह्वे वीजो पक्ष थंगिकार करो जे गुणनेविषे प्रयत्न करवुं केम जे ते गुण मांहेज प्रज्ञावनारूपी कल्पसतानुं मूलपणुं रणुं ठे माटे जोड्या माणसने बंधन करनार एवो मोटा आसननो आटोप

अर्थः—तेमां जो प्रथम पहनो अंगिकार करो त्यारे तो गणधरना न्यायने अनुसारे तमारे पण राजाए आपेला सिंहासनने विपेज वेशीने व्याख्यान करवानो प्रसंग आवशे. ने वळी बीजो पक, जे राजाए आपेलुं ने बीजाए पण आपेलुं एवा पहनो अंगिकार करशो तो तेमां पण वे विकटप ठे जे शुं राजा विना बीजा लोके आपेलुं के अहो पोताने अर्थे करावीने एटले यतिने अर्थे करावीने बीजा लोके आप्युं राजाए पोते आपेलुं.

टीकाः—न तावदाद्यः ॥ राजव्यतिरिक्तलोकानां सिंहासना जावेनतदुपनीतत्वानुपपत्तेः ॥ नृपासनंविनाऽन्यस्यान्निधान कोशादिपुसिंहासनव्यपदेशासिद्धेः ॥ नृपासनंयत्तद्भद्रासनांसिंहासनंचतदितिवचनात् ॥ अन्यत्रतु तद्रव्यपदेशस्य जाकत्वात् ॥ ननुज्वल्वग्निर्माणवकश्ल्यादी सर्वथातदाकारधारणतदर्थक्रिया कारित्वादि विरहेण कतिचित्तद्गुणयोगादग्निशब्दस्य माणवकेजाकत्वमिद्वतुमात्रयापितद्विरहाजावेन सकल तद्गुणोपपत्तेः कथंजाकत्वं ॥

अर्थः—तेमां प्रथमनो विकटप जे राजा विना बीजा लोके आपेलुं तो राजा विना बीजा लोकोने सिंहासन होय नहीं माटे तेणे आपेलुं एवात केम सिद्ध थाय ने राजासन विना बीजानुं सिंहासन एवुं नाम अनिधान कोशादिकने विपे सिद्ध करुं नयी. ॥ केमजे ते कोशनुं वचन आ प्रकारनुं ठे जे राजानुं आसन ते नद्रासन कहीए तथा सिंहासन कहीए ए हेनु माटे ने बीजा जगाए ते सिंहासननुं नाम कहेवाय ठे ते तो सारुणिक ठे, एटले मुदप

टीका:-॥ नापिचतुर्थः ॥ तथाहि ॥ ऋवतुगणधराणां राजो-
पनीत सिंहासनोपवेशनानुपवेशान्यां व्याख्यानविधिः ॥
राजोपनीतसिंहासनोपवेशनसंज्ञावनास्पदत्वात्तेषां ऋवतां तु
राजोपनीतसिंहासनप्राप्ति संज्ञावनायां सत्यामेवान्यपाप्युप-
विष्टानां व्याख्यानकरणं संगच्छेत ॥

अर्थ:-बली चोथो पक्ष जे, वेगो पण, तेपण घटतो नथी,
जे गणधरने तो राजाए थापेल सिंहासन उपर वेसीने अथवा न
वेसीने व्याख्यान विधि करवानुं हो केम जे ते गणधरने तो राजाए
थापेला सिंहासनने, ते उपर वेसवानुं संज्ञवे ठे. पण तमारे तो रा-
जाए थापेल सिंहासननी प्राप्ति कदाचित् संज्ञवेज तोपण ते विना
बीजे वेसीने व्याख्यान करवानो संज्ञवे ठे.

टीका:-एवंच प्रदर्शितागमावष्टंजेनसिंहासनोपवेशनं
कथमपि ऋवतां नोपद्यते ॥ तस्मादयमस्यागमस्याग्निप्रायः ॥ य-
दोगणभृतां व्याख्यानानेहसि कश्चिद्भद्रकादिः पृथ्वीपतिरुपवे-
शनाय स्वं सिंहासनमुपनयति तदातच्चेतोनुवृत्त्यातत्राधिकं ते
प्रज्ञावनादिखाज्ञं संज्ञावयंतस्तदा तदासनमध्यास्यापि व्याचक्षते ॥

अर्थ:-ए प्रकारे तमे देखारुयुं जे आगम वचन तेनुं अ-
खंवन करवे करीने सिंहासन उपर वेसवानुं तमारे कोइ प्रकारे पण
शास्त्रथी सिद्ध थतुं नथी ते हेतु माटे ए आगमनो तो आ प्रकारनो
अग्निप्राय ठे जे ज्यारे गणधरने व्याख्यान करवो समय होय ल्यारे
कोइक ऋद्धिक राजा गणधर महाराजाने वेसवा सारु पोतानुं सिं-

हासन त्यां लइ जाय ठे. त्यारे तेना चित्तनी अनुवृत्ति राखवे करीने प्रज्ञावनादि लाजनी संज्ञावना करता सता ते आसन उपर वेसीने पण व्याख्यान करे ठे.

टीकाः—अन्यथातु तेषां जगवत्समीपवर्तिना मुत्सर्गं पातत्पादपीठाध्यासनेन कदाचित्ततः पृथिवीहरतां चोपग्रहिकपट्टापुपवेशनेन स्वनिपद्योपवेशनेन वा व्याख्याविधिः प्रतिपादितः ॥ एवमधुनापिगीतार्थसूरिर्निरुत्सर्गेषोपग्रहिकपट्टस्वनिपद्यापुपवेशनेन व्याख्यानं विधेयं ॥

अर्थः—एस जो न होय तो जगवतनी समीप रहेनार एवा ते गणधरने उत्सर्गें मार्गें ते जगवतना पादपीठ उपर वेसवानुं ठे ए हेतु माटे ने कयारेक ते जगवतथी जुदा विहार करे त्यारे तो चौद उपकरणथी वाहार जे उपकरण ते औपग्रहिक कहीए ते उपग्रहीक एवां पाटप्रमुख आसन ते उपर वेसवुं तेणे करीने अथवा पोताना आसन उपर वेसवुं तेणे करीने व्याख्यान विधि प्रतिपादन कयों ठे. एसआ कालमां पण गीतार्थसूरीये उत्सर्गें मार्गें उपग्रहीक पट्ट अथवा पोतानुं आसन ते उपर वेसीने व्याख्यान करवुं.

टीकाः—अपवादतस्तु कदाचिज्जाजकुलादिगमने तद्यार्थनया सिंहासनाद्युपवेशनेनापि ॥ नत्विदानीं तनुरुद्धयाय याकयंचित्सिंहासनादाद्युपवेशेष्टव्यमिति ॥ एतेन यदपि वेरस्याम्युदाहरणेन यतीनां महार्हसिंहासनाध्यासनप्रतिपादनं तद-

प्यपास्तं ॥ कनककमल सिंहासनादीनां गण्डिकाद्यपेक्षयाऽल्प-
दोषत्वेन कथंचिदपवादेन सातिशयानां तथैवज्जव्योपकारसंज्ञा-
वनया व्याख्यानादौ सिद्धांते श्रवणात् ॥ गण्डिकादीनां चकेव-
लसातशीलताव्यञ्जकत्वेन सिंहासनाद्यपेक्षया महादोषत्वेन
चव्याख्याविधौ क्वचिदप्यननुज्ञानात् ॥

अर्थः—अपवाद यकी ते क्यारेक राजकुलादिकमां गये उते
ते राजादिकनी प्रार्थनाए करीने सिंहासनादिक उपर वेसीने पण
व्याख्यान करे पण आ कालना साधुनी रुढीए जे ते प्रकारे
सिंहासनादिक उपर चढी वेसवुं एम नथी एणे करीने जे श्री वैर
स्वामीना दृष्टांते करीने साधुने मोटा मूखना सिंहासनादिक उपर
वेसवानुं प्रतिपादन कर्तुं इत्तुं तेनुं खंरुन थयुं ने सुवर्ण कमळ सिं-
हासनादिक तेनुं गादी आदिकनी अपेक्षाए अल्प दोषपणुं ठे तेहेतु
माटे कोइक प्रकारे अपवाद मांगं अतिशय सहित एवा मोटा पुरुषोने
ते प्रकारे ज्व्य प्राणीनो उपकार थाय एवं संजवतुं होय तो व्या-
ख्यानादिकने विषे सिंहासन उपर वेसवानुं सिद्धांतने विषे सांजलीए
ठीए पण गादी आदिक तो केवल साता सुखनुं जणावनार ठे ने सिं-
हासनादिकनी अपेक्षाए महा दोषपणुं ठे ए हेतु माटे व्याख्यान आं-
दिकने विषे कोइ जगाए पण शास्त्रमां आज्ञा आपी नथी.

टीकाः—यदपिक्वचिदपवादेन तेषामपज्ञानं तदपिग्लाना
वस्थायां गुप्तवृत्त्या पुरुषविशेषमाश्रित्य न यथाकथंचित् ॥ त-
स्मात्तथांग एवयतीनां न्याय्यः ॥ एतेन गण्डिकाद्यासनमुपादेय

गच्छने विषे रहे तेणे करीने निश्चे आ कालना यतिने सर्वं चक
पानादिक निरावाध प्राप्त थाय, सुखे करी निर्वाह थाय, ए बुद्धि
करीने श्रावकने गच्छनुं अज्ञिधान धरावे ठे. जवति क्रियापदनोश्च
ध्याहार करी ज्यां जेम घटे तेम जोरुवुं ने ज्यारे गृहस्थ एक गच्छने
जजे त्यारे यतिने ते श्रावकोए करेला जे सकळ थारंज तेनी अनु
मोदनादिके करीने पाप लागवानो प्रसंग थाय ठे ते हेतु माटे ए
खिगधारी न करवानुं करे ठे.

टीकाः-यदप्युत्पद्यतेहीत्यादिनाऽद्यतनकालोपेक्षया तत्स-
मर्थनं तदपि न युक्तं तस्यापवादिक तयागमोक्ताधाकर्मादिक्रि-
ययत्वान्नसर्वथानिषिद्धगृहिनियतगच्छजनविषयत्वं ॥ किं-
चगृहिनियतगच्छजनमंतरेणाधुनातनयतीनां मात्सर्यादृष्ट-
स्थान्योन्याकृष्टयाकलहः स्यादिति जवतांतदच्युपगमःसत्वासंगतः॥

अर्थः-बळी खिगधारी प्रत्ये कहे ठे जे तमोए उत्पद्यते इ-
त्यादि वचनने थारंजीने आ कालनी थपेक्षाए साधुनो निर्वाह
थाय इत्यादि कारण गृहस्थने पोते पोतानो गच्छ करी राखवानुं प्र-
तिपादन करुं ते पण युक्त नथी केम जे ते तारुं प्रतिपादक वचननो
अपवादपणे करीने शास्त्रमां कहेलो जे आधाकर्मादि दोष तेनुं वि-
षयपणुं ठे. ए हेतु माटे सर्वथा निषेध करेखुं जे गृहस्थने नियमायी
एक गच्छमां रहेवापणुं तेनुं ए स्थान ठे बळी तमे कखुं जे गृहस्थने
नियमाये एक गच्छमां रखा विना ह्यालकालना यतीने मत्सरपणा
यकी मांदोमांदे एक वीजाने खंचाताण करवायी क्लेशनी यत्पनि
थाय ए प्रकारनुं जे तारुं कहेवुं तथा जाणवुं ते अथटनुं ठे.

टीका:—कालदोपान्नवनवप्राङ्गुर्जवस्सुविहितदर्शनेने गुण-
वन्नादिवुद्धया श्रावकाणां तदंतिकगमनादिना ज्वतामिदानीं
प्रत्युत विवक्षितकलहस्याधिक्योपलंजात् इत्यहोदंदशूकजिया
पलायमानस्य केसरीमुखे निपातः ॥

अर्थ:—केम जे नवा नवा प्रगट थता जे सुविहित सेमने दे-
खीने गुणीपणानी बुद्धिये करीने श्रावक तेमनी पासे गमनादिक
करशे त्यारे तो तमारे था काळमां पण उखटो अधिक क्लेश थशे
जे श्रमारा गच्चना श्रावक थइने ए सुविहित पासे केम गया इ-
त्यादि, माटे थहो थातो मोटुं आश्चर्य जेवुं जे तमे अल्प क्लेश
मटारवानुं प्रगट करवा जतांज मोटो क्लेश प्राप्त तमारे थयो माटे
ए न्याय तो ए प्रकारनो थयो जे जेम कोइक सर्पना जयथी नाठो
ते सिंहना मुखमां जइ पनयो तेम तमारे थयुं.

टीका:—तथा जिनगृहे देवसदनेऽधिकारःसकलतत्कृत्यचिं-
तननियोगोयतेर्मुनेःश्राद्धानामिदानीं तच्चिंतानिरवधानताव्या-
जेन ॥ अस्यचासंस्पतत्वं चैत्यस्वीकारद्वारनिराकरणे प्रागे-
वदर्शितं ॥

अर्थ:—वळी मुनिने जिनमंदिरने विषे अधिकार एटले समस्त
देवमंदिर संबंधी कामकाजनी चिंतानुं जोरुं शायी कैथा कालमां
श्रावकने देवमंदिर संबंधी चिंता करवामां सावधान नथी इत्यादि
मिष छइने थघटनुं करवा मांरुंठे ते थयुक्त ठे ते चैत्य अंगिकार
करवाना द्वारनुं खंरुन करुं तेने विषे प्रथम देखारुं दे.

करतां पण अति मोडुं पाप ठे. ते शास्त्रमां कबुं ठे जे जे
 अज्ञानथी पोते पापमां परयो ठे तेने वीजो पापमां नांखे ठे
 वीजुं शुं मोडुं पाप ठे ? केम जे मुठ पुरुष पोतानी संगथे चाख
 ने पण आंधळा कुवामां नांखे ठे. आगममां पण कबुं ठे जे, ए
 कारनो विचार करतां आ कालना मुनीने सावयनुं आचरण क
 ते आगम विरुद्ध ठे ए हेतु माटे अतिशे घटनुं नथी.

सावय क्रिया निषेधनो अष्टमद्वार संपूर्ण थयो.

टीका:-इदानीं श्रुतपथावज्ञाद्वारनिरासमुपक्रमते ॥ तत्र च-
 नानाविधाः श्रुतावज्ञा जिनाज्ञावाह्यलिङ्गिन्निरूपकद्विपता स्तत्र
 प्रथम मयोग्यस्यापि स्वगुरुशिष्यस्य गच्छप्रदानमहाजनापूजोपखंजेन
 श्रुतपथावज्ञां पश्यं स्तामेवमोहमहिमप्रदर्शनद्वारेण निराकुर्वन्तां ॥

अर्थः—ह्ये सिद्धांत मार्गनी थवज्ञा एटले थपमान
 द्वारनुं खंन थारंजे ठे तेमां नाना प्रकारनी सिद्धांत मार्गनी थ
 वज्ञा जिन जगवंतनी थाज्ञाथी रहित एवा लिंगधारी लोकोए कशी
 ठे तेमां प्रथम पोते पण थयोग्य थने पोताना सरखो थयोग्य ठे
 गुरु जेनो एवो जे ते शिष्य ते गच्छना थाप्रहृथी महाजन संवधि
 पोताने पूजानी प्राप्ति थाय ए हेतु माटे सिद्धांत मार्गनी थवज्ञा
 ठे ठे. तेने जेतां जे प्रयकारने, एतां मांटा मांहनो महिमाने
 कारनुं देखान्नाए द्वार करीने ते सिद्धांतनी थवज्ञानुं खंन
 ठा वता कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

निर्वाहार्थिनमुज्जितं गुणलवैरज्ञातशीलान्वयं, तादृ-
ग्वंशजतद्गुणेन गुरुणा स्वार्थाय मुंकीकृतम् ॥ यद्वि-
ख्यातगुणान्वयाच्चपि जना लभोग्रगच्छग्रहा, देवेभ्योऽ
धिकमर्च्चयन्ति महतो मोदस्य तज्जृजिनतम् ॥ १३ ॥

टीकाः—निर्वाहार्थिनं केवलं उदरचरणप्रयोजनं न सं-
सारनिस्तारकांक्षिणं, उज्जितं हीनं गुणलवैः कृमादिलेशैरपि ॥
प्रब्रज्यायोग्यो हि पुरुषः कृमादि गुणवान् भवति ॥ यदुक्तं ॥
पवज्जाए जोग्गा, आरियदेसंमि जे समुप्पन्ना ॥ जाशकुले हि विसिद्धा
तद्द खीणप्पायकम्ममला ॥ एवं पयश्चियश्चवगयसंसारनिग्गुण
सहावा ॥ तत्तोअ तद्विरत्तापयणुकत्तायप्पहासाय.

अर्थः—जे आ प्रकारनो शिश्य केवल उदर चरवानुंज जेने
प्रयोजन ठे एवो पण संसरनो निस्तार करवानी जेने इत्था नथी एवोन
वळी कृमादि गुणनो लेश करीन पण रहित ठे एवोने प्रब्रज्या योग्य
जे पुरुष ते तो कृमादि गुणवाळो जोशए, जे माटे शास्त्रमां कहुं ठे
जे, जे आर्य देशमां उत्पन्न थयो होय ने जाति तथा कुल ए वे सारां
होय तथा जेनो कर्ममल बहुधानाश पाभेलो होय ने जेणे संसारनो
गुण रहित स्वजाव जाण्यो ठे ने जेना कपाय थोम थएला एवा
गुणवाळो पुरुष दीक्षाने योग्य ठे.

टीका:-अयंतु क्षमायंशेनापि त्यक्तः ॥ तथा शीलं स्वज्ञा-
सकृत्तंच ॥ अन्वयश्च कुलं शीलंचान्वयश्चेति छंदः ॥ ततश्चाज्ञा-
तावविदितौशीलान्वयौ यस्य स तथा तं ॥ परीक्षितशीलकुलस-
हि प्रवज्यादानं शास्त्रेऽभिहितं ॥ अविदितस्वज्ञावोद्दिक्पाप-
दुष्टादिः क्वचिदपराधे गुर्वादिनाशिक्षितस्तमपि जिघांसति ॥

अर्थ:-ने आतो क्षमादि गुणना अंशे करीने पण रहित के
वळी शील कहेतां स्वज्ञाव तथा शील कहेतां स्वज्ञाव तथा शील
केहेतां सार वृत्तांत तथा अन्वय कहेतां कुल ॥ शीलने अन्वय ए
वे पदनो छंद समास करवो त्यारपठी नथी जाण्युं शीलकुल के
जेतुं एवो शिष्य वे, शास्त्रने विषे कहुं ठे जे शील कुलनी परीक्षा
करीने गुर्वादिक् अपराध थये सते शिक्षा देता रते गुरुने पण न
खाने इच्छे माटे.

टीका:-एवमज्ञातवृत्तोपि तस्करादिः प्रवृजितस्तच्छीलत्वा-
रस्तेन्यादिकं कदाचिदाचरन् गच्छमपि तुलायामारोपयति ॥ तथाऽ
विदितकुलोदीक्षितः कथमपि कर्मोदयादीक्षां जीहासुर्निरंकु-
शतया जहास्येव ॥ कुलीनस्तुरुदाचिदकार्यंचिकीर्षुरपि कोऽप्य-
सततगुरुशिक्षानिविरुनिगमनियमो न करोत्येव.

अर्थ:-ए प्रकारे नथी जाण्युं वृत्तांत ते जेतुं एवा जे पुरा
ते पण कदापि चोर होय ने तणे दोहा सोधी होय खोर तेन चोरी
करवानो स्वज्ञाव होय ए हेतु माटे कदापि कोइक चोरी थारि के

करीने बधागच्छने पण शूलीने विषे आरोपण करावे वळी जेनुं कुल जाण्युं नथी. ते पण कोइक कर्मना उदय थकी दीक्षाने त्याग करवा इच्छे तो निरंकुशपणे दीक्षानो त्याग करीज वे, ने कुलवानं तो क्यारेक न करवानुं काम करवाने इच्छे तो पण एने विषे कुलीनपणुं रक्षुं ठे ए हेतु माटे निरंतर गुरुनी शिक्षारूपी आकरी वेनीवने बंधायो ठे माटे न करवानुं काम करी शकेज नही.

टीका:—यडुकं ॥ अपि निर्गंतुमनसः, प्रब्रज्यामंदिरान्नरान् ॥
रुणद्धि पुरतः स्थाण्णुरगलेव कुलीनता जइविहुनिग्गयत्तावो तइ-
विहु ररि कज्जाए सयत्तोहिं ॥ वंसकुन्गीच्छिन्नोवि वेणुत्त
पावए न माहिं.

अर्थ:—जे माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे दिक्षारूपी. मं-
दिरथी नीकलवाने इच्छता पुरुषोने पण वंधननी पेठे कलीनपणुं जे
ते आगळ आगळ थावीने रोके ठे.

टीका:—मुंकीकृतं दीक्षितं ॥ गुरुणा आचार्येण ॥ तादृशं विने-
यवंशसमे वंशे जातः सतथाश्च ज्ञातकुलोद्भव इत्यर्थः ॥ तथा ते
तत्सजातीयविनेयतुल्यागुणाः निःशीलतादयो धर्मा यस्य स तथा
ततः कर्मधारयसमासकरणेन गुरुशिष्ययोर्वंश गुणात्यंतसा-
जात्यं व्यनक्ति ॥ तादृशो हि तादृश मेव मुंक्ष्यते ॥ समानशील
व्यसनेषु सख्यमिति वचनात्.

अर्थ:—ते प्रकारनी दिक्षा, ते प्रकारना गुरु थापे ठे. शिष्य-

नी समान वंशने विषे थएला गुरु अजाण्या कुलमां थयेलो एउजे
 अर्थ ठे. वळी ए गुरु शिष्यने तुह्य गुणवालो ठे एटले शिष्यनी दे
 वेज शीलरहित जेना धर्म ठे एवो, त्यापठी तादक्वंशज ने तहुष
 वे पदनो कर्म धास्य समास करवो तेणे करीने ए गुरुना शिष्य
 वंशने गुण ए वेनुं अतिशे सजातिपणुं एटले सरखापणुं प्रगट्ठी
 देखाने ठे जे, तेवो गुरुज तेवा शिष्यने मुळे केम जे जेना गुण त
 आचरण सरखां होय तेनज मित्रपणुं थाय ठे एम नीति शास्त्रं
 वचन ठे ए हेतु माटे.

टीकाः—स्वार्थाय स्वप्रयोजनाय स्वशरीरशुभ्रूपादिहेतवे तनु
 संसारदुःखेभ्यो मोचयितुं तमेवंविधं यदर्चयंति मलयजपुसृण
 घनसारादिना वस्त्रादिना च सततं पूजयंति अधिकमिति क्रिया-
 विशेषणं अतिरिक्तं देवेभ्योपि जनाः श्रावकलोकाः ॥ ननु तेपि तं
 पूजयंतस्तादृग्गुणा एव जविष्यंतीत्यतथाह ॥ विख्यातगुणान्वया
 अपि जगतीप्रतीतगांजीर्योदार्य क्रमादिगुणमहाकृसाश्चपि ॥
 आसतांतदितर इत्यपि शब्दार्थः ॥

अर्थः—पोताना शरीरनी सेवा करावनी इत्यादि जे पोताने
 स्वार्थं तेने अर्थं ते शिष्यने मुळे ठे पण संसारना दुःख यकी शु-
 कावशाने नयी मुक्ता ए प्रसंगना मुक्तेला केवस खिगधारी गुरुने
 धावक लोको मलयगुरु, केशर, चंदन, रुकम आदिक वस्तु घेने
 तथा वस्त्रादिक. करीने निरंतर तेमने पूजे ठे तेव थकी पण अधिक
 पूजे ठे, त्यां थारासा करी करे ठे जे ने श्रावक पण नेरा गुरुने
 पूजे ठे नाटे ने पण तेवा दृश / ना न जगाए विशेषण आंय ठे जे

“ विल्यात गुणवंशश्चपि ” एटले जगतमां गंजीरपणुं तथा उदारपणुं
तथा मोडु कुल, क्षमादिगुण ए सर्वे जेमनो प्रसिद्ध ठे, एवा सारा
श्रावक पण गच्छरुपि गल बंधने करीने तेमने पूजे ठे तो वीजा सा-
मान्य श्रावक पूजे ठे तेमां शुं कहेबुं ए प्रकारे अपिशब्दनो अर्थ ठे.

टीकाः—कलादेव मित्यतथाह ॥ लसोमगच्छग्रहा इतिहेतु
गर्भविशेषणं ॥ लसश्चेतसि निविष्ट उग्रोदृढोगहप्रतिबंधोयेषां ते
तथा ॥ जवतु निर्गुणो वा गुणीवायं किं नोऽनयाचिंतया ॥ गुरु
जिरयमस्माकं प्रदर्शितः तथा अस्मद्दंश्ये रष्ययंगुरुत्वेनानेनहा-
स्याम इतिविहितस्वस्वगच्छगोचरमनोजितिवेशा इत्यर्थः ॥

अर्थः—शा हेतु माटे तेमने पूजे ठे त्यां विशेषण आपे ठे जे
श्रावक केवा ठे तो “ लसोमगच्छग्रह ” ए विशेषण हेतु गर्भित ठे जे-
मना चित्तमां आकरो (दृढ) गच्छनो प्रतिबंध ठे एटले श्रावक
एन जाणे ठे जे आपणो गुरु गुणी हो अथवा गुणरहित हो, आ-
पणे एनो विचार न करवो मोटा पुरुष गुरुए आ आपणने देखाड्यो
ठे, बळी आपणा वंशमां घएला सर्व पुरुषोए आ पुरुष गुरुपणे दे-
खारयो ठे आपण कांइ ते करतां परिक्षा करवामां नाह्या नथी ए
हेतु माटे तेमनी परिपाटीनो अनुसार करीने आ गुलनो त्याग न
करवो जेवो तेवो पण ए आपणो गुरु ठे. ए प्रकारे पोताना गह सं-
बंधी मोटा आग्रह वने गळाया ठे ए हेतु माटे ते खिगधारीने पूजेठे

टीकाः—अथ विदुराणामपि तेषां तादृक् चेतोनिर्वधे कोहेतु
रित्यतथाह ॥ महतोऽति प्रवञ्जस्य मोहस्य निष्पात्रिनिवेशस्या

तदिति तादृशस्यापि तथाविधाऽर्चनादिकं जृजितं लीलाशितं
 ॥ तथाहि ॥ नगुरुपदर्शितत्वं निर्गुणेषु तद्विष्येऽर्चनादि नि-
 बंधनं ॥ यदिहिगुरुःस्वाजन्यादिना निमित्तेन निर्गुणमपिशिष्यं
 मोहादगुरुतया दर्शयति नेतावता सो बहुमानमर्हति विवेकिनां ॥
 गुणानामेव बहुमानहेतुत्वात् ॥ ते चेत्तत्र नसन्ति तदा किं नि-
 फलेन गुरुपदर्शितेन ॥

अर्थः—हवे जाणता एवाय पण श्रावकने ते प्रकारनो चित्तमां
 गढनो आग्रह रहे ठे तेनुं शुं कारण ठे ? तो ए जगाए उत्तर कहे
 ठे जे ते प्रकारना जाण पुरुषोने ते प्रकारना खिगधारीश्रोनुं पूजन
 करुं ए सर्व मोहनी लीला ठे. एटले ए सर्व मिथ्याजि निवेशुं
 प्रगटपणुं ठे. तेज देखाने ठे जे गुण रहित शिष्यने विषे पूजादिक
 जे करवानुं ते गुरुनुं देखानेखुं न जाणवुं. केम जे गुरु थडने श्रापो-
 तानो शिष्य ठे इत्यादिक कारणे पण निर्गुण शिष्यने गुरुपणे देखाने
 शोपण ए शिष्य बहुमानपणाने न पामे केम जे विवेकीश्या योनी
 मध्ये गुणनुंज बहुमानपणुं ठे ए हेतुं माटे जो ते गुण ते शिष्यमां
 थो तो निष्फळ एवुं गुरुनुं देखारुं तेषे करी शुं ? कांड नहि.

टीकाः—यद्युक्तं ॥ गौरववीजं शिष्ये, गुणाः सतांनगुरुदर्शित-
 त्वं यत् ॥ गुरुदिष्टमप्यसत्त्वा ह्योकायतमतमगौरव्यं ॥ तथा स्व-
 वंशजाच्युपगमस्यापि निर्गुणगुरुबहुमानहेतुत्वे लक्ष्मीप्राप्ता-
 वपि नृणां स्वकुलक्रमागतदारिव्यादरे परित्यागप्रसंगात्त चैवं
 लोके उपलक्ष्यते ॥

॥ यदुक्तं ॥

सुगुरुप्राप्तौ कुगुरुं क्रमानुपगतमपि जहति धीमंतः ॥ चिर
परिचितमपिनोक्तं निधिक्षात्रे कोनु दौर्गत्यं ॥ अतएव सिद्धांते
गुरुगुण हीनस्य गुरोरगुरुत्वेन यतीनाम प्यंगारमर्दक शिष्या-
णामिव सङ्गुगच्छांतरसंक्रमणेन तत्परित्यागः प्रत्ययादि ॥


अर्थः—जे माटे शास्त्रमां कहुं ते जे शिष्यने विषे गुण ठे ते
जे सत्पुरुषने गौरवपणानुं कारण ठे. पण गुरुनुं देखारुवुं ते कांड गौ-
रवपणानुं कारण नथी. जेम गुरुए देखारुयो होय तोपण नास्तिकनो
मत अस्तु ठे माटे गौरव करवा योग्य नथी. तेमने निर्गुण शिष्य
पण मानवा योग्य नथी. वळी थापणा वंशमां थयेला सर्वे वृद्धोए
ए निर्गुण शिष्यने गुरुपणे मान्या माटे थापणे पण मानवा, बहुमान
करवुं. त्याग न करवो. एम जो मानता होतो लक्ष्मीनी प्राप्ती घाय
तोपण पुरुषने पोतानी कुळ परंपराथी चाळ्युं थावतुं जे दारिद्र्यपणुं
इत्यादिकनो पण त्याग न करवो जोडए. ते तो त्याग करो ठे माटे
आ निर्गुण गुरु शिष्यनो केम त्याग करता नथी. जगतमां पण ल-
क्ष्मी मळे तो दलदर राखवानुं जणानुं नथी. ते लौकीक शास्त्रनुं
वचन जे सुगुरुनी प्राप्ति थये ठेते कोण बुद्धिमान पुरुष परंपराथी
चाळ्यो थावतो जे कुगुरु तेनो त्याग न करे. दृष्टांत जेम निधनी
प्राप्ति थये ठेते घणा काळथी परिचय करेलुं एवुं पण दारिद्र्यपणुं
तेनो कोण त्याग न करे ? एज कारण माटे सिद्धांतमां पण गुरु
गुण रहित जे गुरु तेनो 'अग्ररूपणे त्याग करवानुं प्रतिपादन' कर्युं ठे.
जेम थंगार मर्दकना शिष्य साधुए थंगार मर्दक गुरुनो त्याग करीने
सारा गुरु जे गडमां ठे ते गडमां प्रवेश कर्यो तेम.

टीका:-यदाह ॥ गुरुगुण रहित्यो य गुरु न गुरु
 गमोयतस्सिद्धो ॥ अन्नत्यसंकमेणं नउ एगागितणेषं पि ॥
 काअप्याहुः ॥ गुरोरप्यवलित्तस्य, कार्याकार्यं मजानतः ॥
 प्रतिपन्नस्य, परित्यागो विधीयते ॥ ततश्चवं स्थिते यन्निर्यु
 गुरुःवाच्युपगमेनाच्यर्चना न्निसंधिः समहामोहमहिमेतिवृत्ताय

अर्थ:-जे कारण माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे. लोकि
 शास्त्रमां पण कळुं ठे जे जे गुरु अहंकारी होय ने आ करवा योग्य
 आ न करवा योग्य एवुं न जाणता होय ने उन्मार्गे चाळता होय
 ते गुरुनो सर्व प्रकारे त्याग करवो. ते हेतु एम सिद्धांत थयो रे
 गुणने विवे पण जे गुरपणुं मानीने पूजनादिक करवुं ते मोटा मो
 इनो महिमा ठे ए प्रकारे आ काव्यनो अर्थ थयो. ॥ १३ ॥

टीका:-एतर्हि गच्छ मुद्रामुद्रिततया लोकानां सद्धर्माप्रति
 पत्त्यादिना श्रुतावज्ञामी क्रमाणः सविषादमाह ॥

अर्थ:-द्वे गुररुपी बंधने करीने बांधेला लोकोने सारा ध
 प्राप्ति नयी थती ए हेतु माटे सिद्धांतनुं अपमान जोता सता
 कार खेद सहिन कहें ठे.



पुरुषस्य नदीश्रोतः सुगमं सागरगामिच जवति ॥ एवमयमपि प्रकृतो मार्गः सुकरत्वात् संसारप्रापकत्वाच्च तथोच्यते श्रुतोक्त सकलयुक्त्युपपन्नः स्वयंजगवत्प्रज्ञापितः प्रेक्षावत्प्रवृत्ति विषयस्तु प्रतिश्रोतः ॥ एतदुक्तं जवति प्रतिपथेन प्रतिष्टमानस्य हि नदीश्रोतो दुर्गमंपारप्रापकंच जायते एवमयमपि पंथा दुःकरत्वात्संसारतारकत्वाच्चेवमज्जिधीयते ॥

अर्थः—तेज अनुश्रोत, प्रतिश्रोतपणुं देखाने ठे. जे विषय तथा कुमार्ग तथा इव्यक्रिया तेमनुं अनुकूळपणुं सते जे सुसशी-
 ळीया लोकोए सिद्धांतनी अपेक्षाए रहित पोतानी इग्रामां आवे
 तेम प्ररुपणा करेलो जेमां घणा लोकनी प्रवृत्ति याय ठे एवो जे
 मार्ग तेने अनुश्रोत मार्ग कह्दीए. था परमार्थ ठे. जे प्रवाहने अ-
 नुसरिने चासनार पुरुषने नदीनो प्रवाह सुगम ठे ने समुद्र प्रत्ये
 जवानुं पण याय ठे. एम था लोक प्रवाह मार्ग पण संसार समुद्रने
 पमानार ठे सुगम ठे माटे तेम कह्दीए ठीए. ने शाधमां कह्दी
 सकृच्छ बुक्तिठे तेणे सहित पोते जगवते कह्दीलो ने जे मार्गें युद्धिमंत
 चाधे ठे ते प्रतिश्रोत मार्ग कह्दीए. ए कथुं ठे जे सामा मार्गें चास-
 ताने पट्ये सामे पुर चासनार नदीनो मार्ग दुर्गम ठे. दुखे जयाप
 एवो ठे केम जे ने मार्ग पार पमाने एवो ठे. एम था मार्गें पण सं-
 सारने तारनार ठे माटे दुःखकर ठे तेथी ए मार्गेंने प्रतिश्रोत
 कह्दीए ठीए.

टीकाः—यदुक्तं ॥ यणुमोपपत्तिर वदुत्रगांमिपत्तिमोपप-
 त्तदुक्तेयं ॥ यत्तिमोपमेव अथासायशो क्षांय केमण्णा यणुमोप

सुहो खोगो पम्सित्तं आसवो सुविहियाणं ॥ अणुसोत्तं संसारो
पम्सित्तं तस्स उत्तारो ॥ अत्रासवश्चित्तिंन्द्रियजयादिरुपपर-
मार्थपेशसः कायवाङ्मनोव्यापारः बहुजनप्रवृत्ति विपयत्वा-
दनुश्रोतसपवसद्धर्मत्वमि चेत्तु न विकल्प्यासहत्वात् ॥ तथाहि ॥
किं बहुजनप्रवृत्तिगोचरमात्रं सद्धर्मनिबंधनं आहो. सिद्धां-
तोक्तत्वं ॥

अर्थः—जे माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे ए गाथामां आ-
सव ए प्रकारनुं पद ठे तेनो अर्थ इन्द्रियोनुं जितवुं इत्यादिरुपनो ठे.
परमार्थ करवामां चतुर एवो जे शरीर वाणीने मन तेमनो जे व्या-
पार तेमां बहुजननी प्रवृत्ति थाय ठे. माटे अनुश्रोत एज सद्धर्म ठे
एम जोतुं कहेतो होय तो ते न कहेवुं. केम जे एमां विकल्प ठे तेनुं
सहन थाय एम नथी. तेज विकल्प कही देखामे ठे जे बहुजननी
प्रवृत्ति जे मार्गमां थाय ते शुं सारा धर्मनुं निबंधन ठे. एटले का-
रण ठे, के सिद्धांतमां कह्या प्रमाणे करवुं ए सारा धर्मनुं निबंधन ठे.
एटले सारो धर्म ठे.

टीकाः—न तावदाद्यः ॥ बहुजनप्रवृत्तिगोचरत्वस्य सद्धर्म
निबंधनत्वाज्युपगमे लौकिकधर्मस्यैव सद्धर्मत्वप्रसंगात्तस्यै-
वइदानीं पार्थिवादिपुरुषसिंहप्रवृत्तिविपयत्वात् ॥ अथ तस्य
पार्थिवादिप्रवृत्तिविपयत्वेपि जगव छिनेयाप्रवृत्तिं तत्त्वेन न
सद्धर्मत्वमस्यतुजगवछिनेयप्रणीतत्त्वेन तत्त्वमित्तिचेत् न ॥

अर्थः—तेमां पहेलो पद मानवा योग्य नथी, केमजे जेमां

बहु जननी प्रवृत्ति थाय तेणे करीने जणातो जे धर्म ते जो सद्धर्म पण श्रंगिकार करीए तो लौकिक धर्मने पण सद्धर्मपणानी प्राप्ति थवानो प्रसंग थावशे केम जे ते लौकिक धर्मने विषे आ काळमां मोटा मोटा राजा आदि पुरुष मध्ये सिंद् समान पुरुष तेमनी प्रवृत्ति देखाय ठे. माटे ने वळी तारे एम कहेयुं होय जे ते लौकिक धर्ममां राजादि प्रव्वातेंला ठे पण जगवंतना शिष्य प्रवतेंला नथी. माटे एने सद्धर्मपणुं नथी ने आ धर्म तो जगवंतना शिष्योए कहेसो ठे ए हेतु माटे सद्धर्म ठे एम तारे जो कहेयुं होय तो ते न कहेयुं.

टीका:-बहुजनप्रवृत्तिविषयत्वेन सद्धर्मत्वे प्रतिज्ञायाश्च-
निष्टप्रसंगेन तद्ग्राह्यतो जयतो हेतुद्धान्योपपत्तेः ॥ किंच जगतु
जगवद्भिनेयप्रणीतत्वेनास्य तत्त्वं तथापि जगवद्भिनेयत्वमेव
पमेया मनुश्रौतप्रणतृणां ॥ किं जगवन्मुंकीकृतत्वेन तत्राज्ञा
परिभेदना ॥

अर्थ:-केम जे बहु लोकनी जे प्रवृत्ती तेणे करीने जणातो ए धर्म ठे ए हेतुं माटे एने सद्धर्मपणे प्रतिज्ञा पूर्वंक स्थापन कर-
नारने थनिष्टनी प्राप्ति थाय ठे. एटसे सद्धर्म एने कहेयापज नदि
ने जो तुं एम कहेयुं के वहु लोकनी प्रवृत्तिने सद्धर्म कहेतो
नथी तो ताग हेतुनी दानि यणे. एटसे ताग हेतु मोटा थशे. ने
वळी तुं कहे तुं जे जगवंतना शिष्योए कहेसो ठे माटे एने सद्धर्म-
पणुं ठे थो त्यां मुंने पूतीए उीए जे लोक प्रवाह जे थनुश्रौत माण
वेना कहेनार विंगधारीअने जगवंतना शिष्यपणुं जे म्यां जे. ने जो तुं
कहे. जे जगवंतना शिष्यपणुं ठे तो त्यां नेने पूतीए उीए जे

शुं तेमने जगवंते पोते मुंड्या ठे तेणे करीने शिष्यपणुं ठे के तेमनी
आज्ञा पासवे करीने शिष्यपणुं ठे.

टीकाः—न तावदाद्यः ॥ जगवन्मुंकीकृतत्वेन तद्धिनेयत्वे-
जमास्यादीनामपि तद्धिनेयत्वप्राप्तेः ॥ अथ जमाख्यादीनां त-
द्धिनेयत्वं सकलभूतसंप्रतीतभशक्यापह्वमिति चेन्न ॥ तेषां
निहूनवत्वेन सिद्धांते तद्धिनेयाज्ञासत्व प्रसाधनात् ॥

अर्थः—तेमां प्रथमनो पद्व अंगिकार करवा योग्य नथी, केम
जे जगवंते मुंरुन कर्युं तेणे करीने जो जगवंतना शिष्यपणुं होय
तो ज माली आदिकने पण जगवंतना शिष्यपणानी प्राप्ति थशे ने
बळी तुं कहीश के जमाली आदिकने जगवंतनुं शिष्यपणुं ठे से
सकळ जगत्मां प्रसिद्ध ठे ते तमारुं ढांक्युं ढंकाशे नहि तो एम
तारे न कहेवुं. केम जे ते जमाली आदिकने तो निह्वपणे सिद्धां-
तने विषे जगवंतना शिष्यपणानो आज्ञास मात्रज प्रतिपादन कर्षो
वै ए हेतु माटे.

टीकाः—नापिद्धितीयः ॥ जगवदागमात्यंत विरुद्ध चैत्यवा-
सादि प्रझप्यतमेवकदर्थयतां कथंतेपां तदाज्ञाकारित्वं तथाच
कथंतद्धिनेयत्वं ॥

॥ तदुक्तं ॥

गंजीरमिणं वास्नातप्रचामोन्तित हृकयंत्यता ॥ तंचेव यमहं

बहु जननी प्रवृत्ति थाय तेणे करीने जणातो जे धर्म ते जो सद्धर्म पण अंगिकार करीए तो लौकिक धर्मने पण सद्धर्मपणानी प्राप्ति थवानो प्रसंग आवशे केम जे ते लौकिक धर्मने विषे आ काळमां मोटा मोटा राजा आदि पुरुष मध्ये सिंह समान पुरुष तेमनी प्रवृत्ति देखाय ठे. माटे ने वळी तारे एम कहेवुं होय जे ते लौकिक धर्ममां राजादि प्रवृत्तिला ठे पण जगवंतना शिष्य प्रवृत्तिला नथी. माटे एने सद्धर्मपणुं नथी ने आ धर्म तो जगवंतना शिष्योए कहेलो ठे ए हेतु माटे सद्धर्म ठे एम तारे जो कहेवुं होय तो ते न कहेवुं.

टीका:-बहुजनप्रवृत्तिविषयत्वेन सद्धर्मत्वे प्रतिज्ञायाथ-
निष्टप्रसंगेन तद्ग्राहतो ज्वतोहेतुदान्योपपत्तेः ॥ किंच ज्वतु
जगवद्भिनेयप्रणीतत्वेनास्य तत्त्वं तथापि जगवद्भिनेयत्वमेवक-
थमेवा मनुश्रोतप्रणेतृणां ॥ किं जगवन्मुंकीकृतत्वेन तदाज्ञा
कारित्वेनवा ॥

अर्थ:-केम जे बहु लोकनी जे प्रवृत्ती तेणे करीने जणातो
ए धर्म ठे ए हेतुं माटे एने सद्धर्मपणे प्रतिज्ञा पूर्वक स्थापन कर-
नारने थनिष्टनी प्राप्ति थाय ठे. एटसे सद्धर्म एने कहेवापज नहि
ने जो तुं एम कहीश के हुं बहु लोकनी प्रवृत्तिने सद्धर्म कहेतो
नथी तो तारा हेतुनी दानि यशे. एटसे नागं हेतु मोटा यशे. ने
वळी तुं कहुं तुं जे जगवंतना शिष्योए कहेला ठे माटे एने सद्धर्म-
पणुं ठे तो त्यां तुंने पूर्वीए गीए जे लोक प्रवाह जे अनुश्रोत मागं
तेना कहेनार सिंगधारीउने जगवंतना शिष्यपणुंज वयां ठे. ने जो तुं
तेमने जगवंतना शिष्यपणुं ठे तो त्यां नेने पूर्वीए गीए जे

शुं तेमने जगवंते पोते मुंड्या ठे तेणे करीने शिष्यपणुं ठे के तेमनी
थ्याज्ञा पाखवे करीने शिष्यपणुं ठे.

टीका:-न तावदायः ॥ जगवन्मुंभीकृतत्वेन तद्धिनेयत्वे-
जमाख्यादीनामपि तद्धिनेयत्वप्राप्तेः ॥ अथ जमाख्यादीनां त-
द्धिनेयत्वं सकलभूतलप्रतीतभशक्यापह्वयमिति चेन्न ॥ तेषां
निहूनवत्त्वेन सिद्धांते तद्धिनेयान्नासत्व प्रसाधनात् ॥

अर्थ:-तेमां प्रथमनो पक्ष थंगिकार करया योग्य नधी, केम
जे जगवंते मुंफन कर्युं तेणे करीने जो जगवंतना शिष्यपणुं होय
तो ज माखी थादिकने पण जगवंतना शिष्यपणानी प्राप्ति यशे ने
वळी तुं फहीश के जमाखी थादिकने जगवंतनुं शिष्यपणुं ठे ते
सकळ जगत्मां प्रसिद्ध ठे ते तमारुं दांयुं दंकाशे नहि तो एम
तारे न फहेयुं. केम जे ते जमाखी थादिकने तो निहूनपणे सिद्धां-
तने विषे जगवंतना शिष्यपणानो थ्यानाम माध्रज प्रतिशदन कर्यो
ठे ए हेतु माटे.

टीका:-नापिद्धितीयः ॥ जगवदागमात्यंत विरुद्ध पंच्यरा-
सादि प्रशुष्यतमेनकदर्थयतां कथंतेषां तदाज्ञाकारित्वं तथाच
कथंतद्धिनेयत्वं ॥

॥ तदुक्तं ॥

गंजीरमिथं पाळातप्रचामोचित एकरयंत्यता ॥ तेथेर यमक्षं

ता, अथमन्नंता न याणंति ॥ नद्विलोकेपि सत्पितृविरुद्धमाचरत-
स्तदाज्ञामप्यकुर्वतः पुत्रस्यापि वस्तुतः पुत्रत्वं नाम
॥ तस्मात्छिन्नेयाज्ञासास्तेऽतस्तत्प्रणीतत्वेनोत्सूत्रत्याज्ञानंदि
बहुजनप्रवृत्तिविषयत्वेप्यऽनुश्रोत सद्धर्मत्वमेव ॥ अथ छिन्नेयः
तदेवमेतत् प्रतिश्रोत स. अएवतुजगवत् प्रज्ञतसिद्धांतो
कत्वेन कतिपयमहासत्वप्रवृत्तिगोचरेत्वेपि सद्धर्मत्वात् ॥ अतो-
नुश्रोतसो व्यवठेदे न प्रतिश्रोतःसंगृहीतुंसदिति विशेषणं वि-
धीयमानं नविवादपदवीमधिरोहति॥

अर्थः—बीजो पक्ष पण अंगिकार करवा योग्य नथी केस जे
जगवंतनी आज्ञार्थी अत्यंत विरुद्ध एवो चैत्यवास आदिक स्थापने
करीने ते जगवंतनी कदर्थना करनारा एवा ते लिंगधारीओने जग-
वंतनी आज्ञानुं करवापणुं कयांथी होय ने वळी जगवंतना शिष्य
पणुं कयांथी होय. ते वात शास्त्रमां कही ठे जे लोकने विपे ए
सारा पिताए जे कहेहुं तेथी विरुद्ध एटले उलटुं आचरण करे तं
एवो पुत्र एटले पितानी आज्ञाने अंशमात्र पण न करतो एवा पु-
त्रने पण वस्तुताए पुत्रपणुं नथीज. ते हेतु माटे ते जगवंतना शिष्य
कहेवाय ठे ते तो केवल आज्ञास मात्र ठे माटे तेमनुं जे कहेवुं तेने
उत्सूत्रपणुं ठे ते हेतु माटे ' जवाजिनंदि ' एटले संसारमांज आ-
नंद मानता घणा लोक तेमनी प्रवृत्ति ए मार्गमां ठे तोपण अनुश्रोत
मार्गनो त्याग करीने प्रतिश्रोत मार्गनुं ग्रहण करवाने सत् ए प्रकारुं
धर्म शब्दने विशेषण आप्युं ठे ते कांइ विवाद करवानुं ए स्थानक नथी.

टीकाः—केपां दुःप्रापा नृणां पुसां गुरुकर्म संचयवतां महाज्ञा-

नावरणादिसंचारज्ञाजं ॥ संप्रतिहि गुरुकर्मत्वा ज्जीवानां न प्रायेण
प्रतिश्रोतसि प्रवृत्तिरुपलभ्यते ॥

॥ यदुक्तं ॥

ANURUP AND BHARODAN,
JAIN LIBRARY.

अयोग्यज्ञावात् गुरुकर्मयोगात्लोकप्रवाहस्पृहया दुरापा ॥
प्रायोजनानामधुना प्रवृत्तिः प्रथि प्रतिश्रोतसि जैनचंद्रे ॥

अर्थः—कोने ए सद्धर्मनी प्राप्ति दुःख पामथा योग्य ठे तो
ज्ञानावरणादि चारे कर्मना समूहवाळा पुरुषोने ते वात घटे ठे. केम
जे आ काळमां चारे कर्मी जीव ठे ए हेतु माटे बहुधा प्रतिश्रोत
मार्गमां तेमनी प्रवृत्ति देखाती नथी. जे माटे शास्त्रमां कथुं ठे जे
श्री जिनेश्वर जगवंतना कहेला प्रतिश्रोत मार्गने विपे आ काळमां
बहुधा लोकनी प्रवृत्ति थती नथी एटखे दुःखे थाय ठे. शाधी के
अजोग्य ज्ञावथी तथा चारे कर्मनो योग ठे तेथी तथा लोक प्रवाह-
नी स्पृहा ठे. एटखे लोक प्रवाह जे मार्गें चासे ठे ते मार्गें इडा राखे
ठे. ए हेतु माटे सद्धर्मनी प्राप्ति दुर्लभ ठे.

टीकाः—आगमेप्युक्तं ॥ बहुजणपवित्तिमित्तं, इच्छंतेहिं इ-
हलोश्चैव ॥ धम्मो न उज्झियवोजेण तहिं बहुजणपवित्ती ॥
तो आणाणुगयं जंतं चैव बुद्धेण सेवियवंतु ॥ किमिह बहुणा ज-
णेणंदिनं सेत्थत्थिणो बहुया ॥ रयणत्थिणोत्थियोवा तरापा-
रोवि जह्वं एतं ॥ इयमुधम्म रयणत्थिदाय गाददयरत्तेया ॥

बहुगुणविह्वेण, जन् एए लब्धंति ता कहमिमेसुं
तद्, सुमिणेवि पयट्ई चिंता ॥

टीकाः—जातायामपि कथंचित्किंचिद्भव्यत्वप
भृतायामपि सद्धर्मचुद्धो दुर्लभोदुरासदः शुभ गुरुय
प्ररुपणनिपुणोलोकप्रवाह्वहिर्भूतेचतोवृत्तिःप्रतिवा
क्रमः कालाद्यपेक्षानुष्ठानपट्टिष्टःसूरिः ॥ अथमर्यः
मनोरथजावेपि सद्गुपदेश गुरुंविना नासावासावते

अर्थः—कोइ प्रकारे कांइक जव्यपणानी परिप
विपे सद्धर्म बुद्धि थये सते पण शुभगुरु मलयो दुर्लभ
सिद्धांतनी प्ररुपणा करवामां कुशल ठे ने जेना चित्त
कप्रवाह्व यकी रहित ठे, ने जे गुरु प्रतिवादिना मदन
समर्थ ठे ने यली काळादिकनी अपेक्षाए अनुष्ठान क्रि
यतिसे नाह्या ठे एवो गुरु एटस आचार्य ते मळवो उ
अर्थ प्रगट ठे जे सद्धर्म करवानो मनोरथ थये उते प
देश गुरु मस्या विना सद्धर्म पमातो नथी.

टीकाः—यदुक्तं ॥ धम्मायग्येण विणा, अन्नदंता,
दपोवार्यं ॥ अरण्यं तुवन्नगा जमंनि संसारचक्रंमि॥स
सांप्रतनुस्त्रनापकाचार्यशानुषेण तथाविधानाहरजाय

अर्थः—जे वान शास्त्रना कही ठे जे धर्माचार्य म
सिद्धि प्राप्तवानां साधननो उवाच न पामना तीव संसा

जमे ठे. जेम गामाना तुंवने लागेला थारा जमे ठे तेम संतार चक्रमां
ते प्राणी जमे ठे माटे बहुधा थ्या काळम' उत्सूत्रना ज्ञापण करनार
आचार्य घणा ठे माटे जेवो सिद्धांतमां कद्यो ठे तेवा लक्षणवाळो
धर्माचार्य घणा जाग्ये करीने पमाय ठे.

टीकाः—चडुकं ॥ यस्यानल्पविकल्पजल्पलहरीयुग् युः।
कयः सूक्तयः सज्जं जर्जरयंति संसदि मदं विस्फूर्जतां वादिनां॥
यश्चोत्सूत्रपदंनं जातुदिशति व्याख्यासु सप्राप्यते सचारित्र प-
वित्रितः शुजगुरुः पुण्यैरगाण्यैरको ॥

अर्थः—जेनी वाणी अनेक विकल्प सहित जे ज्ञापण तेनी
खहेरो एटखे परंपरा ते सहित युक्तिन ते जेने विषे एवी ठे. वळी
जे गुरु सज्ञाने विषे अति शय दिदीप्यमान एवं वादी लोकना प्र-
बलमदने नाश करे ठे ने जे गुरु व्याख्यान ते विषे क्यारेय पण
उत्सूत्रप्ररूपण नधी करता एवा सुंदर चारित्रवने पवित्र थयेला शुज
गुरु ते जो अगणित पुण्यनो उदय होय तो तेने मळे ठे.

टीकाः—प्राप्तः समाप्तादित्तः सन्नदित्तगुणः गुरुगुरुः पुण्येन
ज्वांतरसंजृतसुकृतेन चेत्यदि तथापि शुजगुरु प्राप्तावपि-
कर्तुं विधातुं स्वहितं मात्मनश्चायति सुखावहं कर्म सद्धर्मप्रति-
पत्ति लक्षणं नाहं न समर्थाः ॥ अमीपुण्य प्राप्त शुजगुरवो
मर्त्याः ॥ आप्तादित्तसुगुरुवोपि ते किमिति न स्वहिताय यतंत
इत्यत आह ॥

अर्थः—ते पूर्वे कहेला गुण सहित गुरु जन्मांतरमां संघ करेलां पुण्यवने जो कदापि मळे तोपण पोताना आत्मानुं परिणामे हित करनार एवं सद्धर्म कर्मना अंगिकाररुपि पोताने हितकारी न स्तु तेने करवाने आ पुरुष समर्थ यत्ता नयी. शुभ्र गुरु मळ्यापत्री पण ते पुरुष केम पोतानुं हित करवानणी प्रयत्न करता नयी तो त्यां कहे ठे.

टीकाः—गच्छस्य स्ववंशान्युपेतयतिवर्गस्य स्थितिः युष्मत् कुलादतोयं गच्छोऽतएनं विहाय युष्माज्जिर्नान्यपार्श्वे देशनाश्रवणसम्यक्तप्रतिपत्यादिकं विधेयमिति गृहिणः प्रतीत्य लिंगिकृता व्यवस्था तथा व्याहता एवंविधशुभ्रगुरुप्राप्तावपि निःसत्त्वतया किमेनां गच्छस्थितिं मुंचामो नवेतीतिकर्तव्यतोऽज्ञांतांतःकरणाः एवं गच्छस्थिति व्याहताः तेषां स्वहितकरणासामर्थ्यं मुपलभ्यतदुपचिकिर्षुश्चेतःसमुद्लसत्करुण ॥ पारावारः प्रकरणकारः प्राह॥

अर्थः—गच्छनी जे स्थिति तेणे करीने ए पुरुष ह्याया ठे. गच्छ ते शुं तो पोताना वंशमां यपेला जे पुरुषो तेमणे अंगिकार कर्यो एवो जे यतिनो समूह ते गच्छ कहीए ने तेनी स्थिति जे मर्यादा एटले तमारा कुळना वृद्ध पुरुषोए आ गच्छनो आदर कर्यो ठे माटे ए गच्छने मूकीने तमारे वीजानी पासे देशनानुं सांजळबुं तथा समकितनुं अंगिकार करबुं इत्यादि कांड पण न करबुं ए प्रकारे गृहस्थने आश्रिने लिंगधारीए करेली जे मर्यादा तेने गच्छ स्थिति कहीए. तेणे करीने ह्यापेसा एटले व्याकुल यपेसा पुरुषो शुभ्र

गुरु मळ्या पठी पण सद्धर्म करवा समर्थ नथी यता. वळी ए पुरुषो केवा ठे तो ए प्रकारनी शुच गुरुनी प्राप्ति थये ठते पण निसत्व ठे पटखे पुरुषार्थ होण ठे माटे एम विचारे ठे जे थ्यापणे थ्या गठनी मर्यादा मूकीए के न मूकीए ए प्रकारना विचारमां जे करवा योग्य ठे ते करवामां जमी गयां ठे थंतःकरण जेमनां एवा थाय ठे. ते गच्छ स्थिति व्याहृत कहीए. ते पुरुषने पोतानुं हित करवानुं सामर्थ्य नथी, एम देखीने ते पुरुषोनो उपकार करवाने इच्छतो भंगकार पोताना चिंतमां उत्पन्न थयो जे दयानो समुद्र तेणे करीने कहे ठे.

टीका:-किं द्रुम इत्यादि॥ अतःकं पुरुषविशेषं द्रुमो जणामः कं इह जगति आश्रयेमहि सेवेमहि ॥ कं आराधयेम दानादि-नोपचरामः ॥ एतेषां जणनादीनां मध्यात्किं कुर्महे विदमहे ॥ यदिहि कस्यचिन्महात्मनो जणनेनाश्रयणेनाराधनेन वा गच्छ स्थितिं विमुच्य सद्धर्मप्रतिपत्तौ ते स्वहितमाचरन्ति तदेतदपि क्रियते ॥ परोपकृतिदीक्षितत्वात्सत्पुरुषाणामिति ॥

अर्थ:-जे कया पुरुषने प्रत्ये थ्या वात कहीए. वळी जगतमां कीया पुरुषनी सेवा करीए जे पुरुष सेवा वते थ्या वातने समज. वळी कया पुरुषनी आराधना करीए पटखे दानादिक पते तेनो उपचार करीए. ए सर्वनी मध्ये शुं करीए. जो कोश्क मोटा पुरुषना कहेवाची आश्रय करवाची अथवा आराधन करवाची गच्छ स्थितिने मूकीने सद्धर्मनो भंगिकार करीने पोतानुं हित करेतो पण करीए. केम जे सत् पुरुषे तो पारको उपकार करवो एज दीक्षानो भंगिकार रूपीं ठे ए हेतु माटे.

टीकाः--॥ अथवा ॥ यदाहिप्राप्तसुगुरुवोपि तत्त्वज्ञानान्ना
 अप्येवंगच्छस्थित्याव्यामुह्यन्ति तदा कं व्रुम इत्यादि ॥ अथमर्थः॥
 अज्ञानानोहि तत्त्वं स्वयं वा कस्यचिद्गणनाराधनादिना वा तद्रोष-
 पित्वा सद्धर्मं स्थाप्येतापि एतेच मूढा जानन्तोपि गच्छस्थितिव्या-
 हता इति कथं तत्र स्थापयितुं पार्यते ॥ तत्सर्वथास्मच्चेतस्यमीमां-
 सन्मार्गव्यवस्थापने न कश्चिदुपायः प्रतिस्फुरति॥ अतःकिं कु-
 र्मह इतिविपादवचनं ॥

अर्थः--॥ अथवा ज्यारे तत्त्वना जाण एवा सुगुरु मल्या
 तो पण गच्छनी स्थितिये करीने व्यामोह पामे ठे त्यारे कोना प्रते
 कहीए इत्यादि जाणवुं. तेमां था प्रगट अर्थ जे पोतानी मेळें तत्त्वने
 न जाणतो होय तेने तो कहेवाची, आराधन करवाची हरेक प्रकारे
 बोध करीने मार्गने विषे स्थापन करीए. पण आतो मूढ पुष ठे
 केम जे पोते जाणे ठे तो पण गच्छनी स्थितिमां हणाय ठे ए हेतु
 माटे तेमने सद्धर्ममां स्थापन करवानुं केम पार पामीए ? एटखे
 केम समर्थ थइए ? ते माटे सर्व प्रकारे अमारा चित्तमां एमने स-
 न्मार्गमां स्थापन करवाने विषे कोइ उपाय फुरतो नथी; माटे थुं
 करीए. ए प्रकारे खेद जरेवुं वचन कहुं.

टीकाः--इदमत्रेदंपर्यं ॥ महासत्त्वसत्वोपादेयोह्ययं सद्धर्म
 एतेषातिक्लीवा अन्यथा किं विदुषां गच्छस्थितिजिज्ञा ॥ यदिहि
 लिंगिनःस्तज्ञाज्ञादिहेतुनागच्छ स्थितिदर्शयति तथापिगृहिणा
 परीक्षापुरःसरंधर्मप्रतिपत्तव्यः ॥

अर्थः—आ जगाए ठेवट कहेवानु के तात्पर्य आ ठे जे आ सखर्म ठे तेनु महासत्व एटले महाबलवाळो प्राणी तेनाथी ग्रहण चाय एम ठे ने आजे पुरुष ठे ते तो अतिशय नपुंसकठे. केस जो एम न होय तो जे जाण पुरुष ठे तेने गच्छ स्थितिने जय केम राखवो जोइए ? नज राखवो केम जे जो पण लिंगधारी पोताने खान्न मय ठे इत्यादि कारणे गठनी स्थिति देखामे ठे. तो पण गृहस्थोए परीक्षा पूर्वक धर्म अंगिकार करवो.

टीकाः—यतो जगवानेवाह ॥ निकपठेदतापाच्यां सुवर्णं
मिव पन्तितैः ॥ परीक्षयन्निद्रवो ग्राह्यं, महचो नतु गौरवात् ॥
आगमेप्युदितं ॥ सत्त्वुधरणनिमित्तं गीयस्तत्रेसणात् उक्त्वासा
जोयणसयाइं सत्त उ वारसवरिसाइं कायबा ॥

अर्थः—ते वात जगवाने पोत कही ठे जे जेम सुवर्णनी प-
रीक्षा कसोटीथी, ठेदवाथी, ताप देवाथी थाय ठे तेम हे जिद्यु खोको
पंक्तोए अमारुं वचन परीक्षा करीने ग्रहण करवुं. पण मारी महो-
वतथी न ग्रहण करवुं. वळी ए वात आगममां पण कही ठे जे.

टीकाः—तथा संप्रदायागतस्यापि निर्गुणस्य गच्छस्यागमे
यतीनामपि परिहारश्रवणात् ॥

॥ यदुक्तं ॥

सारणमाइ वित्तं गह्वंविदु गुरुगुणेण परिहीयं ॥ परिचचना-
इत्यो चइज्जातं सुत्तविदिणात् ॥

अर्थः-बळी आगमने विपे साधुने पण पोताना संप्रदायरी चाख्यो आवेलो एवो निर्गुण गच्छ तेनो परित्याग करवो एम सांख्यीए ठीए ए हेतु माटे गठनो ममत्व त्याग करीने शुभ्र गुरु वही सद्धर्म पामवो जे माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे.

टीका-एवंच यदा कृतदिगबंधानामपि यतीनां निर्गुणगण परिहारः पतिपादित स्तदा का कथा श्राद्धानामिति ॥ तदेवं विधानामपि य ऋच्छस्थितिज्ञिया तेषां न सद्धर्मान्युपगम स्तदहो बलीयसी गठमुद्रा तिरयति विवेकांकुरं ॥

॥ यदुक्तं ॥

जीवाः प्रमादमविरा हृतदृश्यविद्या अप्यन्यथा सुपधिसंप्रति नोत्सहंत ॥ ह्यामङ्गनाय तु जवांजसि सिंग ज्ञिः किंगच्छस्थिति विनिहृतेव गधे शिषेया ॥ तद्वच्छ. स्थितेरपि विच्यतो धर्मान भिकारिण ए वतेवराकाथनात्मनीना अथसमर्थत्वात् समर्थस्ये- वहिशाग्रे तत्यदिगारी अच्छी समर्थयो इत्यादिना धर्माभिकारित्व प्रतिपादनात् ॥ समर्थस्येवंसकृणत्वात् ॥ होइ समर्थो धम्मंकुणमाणो जो न वाइइ परसिं ॥ माइपिइसामिगुरु माइयाण धम्मेण जिन्नायां ॥ तथवस्थितमेतत् कंठुम इत्यादीतीट्टनार्थः १४

अर्थः-एम ज्यार कयां ठे दिग्बंध ते जेमणे एया साधुने पण निर्गुण गच्छमां रवेवानो निबंध कयां ज्यार धारकने निर्गुण ५

उनो परित्याग करवो तेनी तो शी वात कहेवी. ए हेतु माटे आ
 नेरुण गच्छे एम जाणनारने पण तेनी मर्यादाना जयथकी सद्धर्मनो
 रंगिकार नथी यतो माटे अतिशय बळवान एवी ए गच्छ मुझा जे
 ज विवेकरूपी अंकुराने ढांकी दे ठे जे माटे ते वात शास्त्रमां कही
 जे प्रमादरूपि मदिरावते नाश पामी ठे सारी विद्या ते जेमनी
 टखे सारुं ज्ञान जेमनुं गयुं ठे एवा जे जीव जे ते बीजी रीतनो जे
 आरो मार्ग ते ते प्रत्ये पण जवानो उत्साह नथी करता. ते उपर तर्क
 ण्य ठे जे संसार समुद्रमां बुरुयोज रहे ते माटे गच्छ स्थितिथकी
 वय पामनार पुरुषो धर्मना अधिकारी नथी. माटे ए वचारा आ-
 मानुं हित करवामां अतिशय रांकना ठे केम जे असमर्थ यया ठे
 हेतु माटे शास्त्रमां तो समर्थ पुरुयोज धर्मना अधिकारी कया ठे.
 हेतु माटे एवो निश्चय कयों जे कोना प्रत्ये कहीए कोनी आरा-
 नना करीए जेथी आ यांत समजे इत्यादि. आ चउदमा काव्यनो
 प्रर्थ संपूर्ण थयो. ॥ १४ ॥

टीका:—इदानीं कस्यचिदयोग्यस्याचार्यपदप्राप्त्या तद्
 सचेष्टितप्रदर्शनेन श्रुतावज्ञां ज्ञापयन्नाह ॥

अर्थ:—हवे कोइक अयोग्य पुरुष आचार्य पदने पाम्यो तेनी
 प्रसत् चेष्टा देखामुची तेणे करीने सिद्धांतनी अवज्ञा प्रत्ये जणा-
 वता सता ग्रंथकार कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

क्षुत्क्षामः किल कोपि रंकशिशुकः प्रव्रज्य चैत्यै क्वचित्,
 कृत्वा कंचन पक्ष्मक्षतकलिः प्राप्त स्तदाचार्यकं ॥
 चित्रं चैत्यगृहे गृहीयति निजे गठेकुटुंबीयतिस्कं
 शक्रीयति वालिशीयति बुधान विश्वंवराकीयति ॥२५॥

टीकाः—क्षुत्क्षामो बुभुक्षा श्लक्ष्णाकुक्षिः गृहस्थावस्थायाम्
 क्लिप्तेति संज्ञावनायां प्रत्यक्षोपलब्धमायर्थं संज्ञावनास्यदत्तयत्
 संतो वदंतीति न्यायः ॥ अतः स्तदज्ञापनाय क्लिप्तेति पदं ॥
 अन्यथा संप्रति प्रत्यक्ष एवायमर्थ इति ॥

अर्थः—बुखवते जेनुं पेट चांटी गयुं ठे ने थांखो मुंभी उ-
 तरी गइ ठे एवो रंकनो पुत्र गृहप्रवस्थामां होय एयुं संजवे ठे-
 माटे था जगाए किल अव्ययनो संज्ञावनारूप अर्थ करयो. केम त्रं
 सत्पुरुष ठे ते प्रत्यक्ष जणातो एवोपण अर्थने संज्ञावनानुं स्यात्
 ठे ए प्रकारेज कहे ठे. एवो न्याय ठे. ए हेतु माटे ते न्याय जणा-
 ववाने किल ए प्रकारनुं पद मूखुं ठे जा एम न होय तो था का-
 लमां ए अर्थ प्रत्यक्ष देखाय ठे एट्ठे रंकना ठोकरा ए प्रकारना
 वषेसा प्रत्यक्ष देखाय ठे तो ए वात संजवे ठे एम संज्ञावना शीद कहेत!

टीकाः—कोपि यस्मात् नामा रंका निष्काकोऽत एव कुप्तिः

तोऽनुकंपितो वा शिशुरर्जकः शिशुकुत्सायामनुकंपने वा कः ॥
ततो रंकश्चासौ शिशुकश्चेति कर्मधारयः ॥ रंकस्य वा कस्यचि-
द्विशुक इति ॥ अनेन परंपयापि तस्य जिज्ञासकत्वं निवेदितं ॥ एतेन
प्रब्रज्यायाश्चपि तस्या योग्यता माह ॥

अर्थः—कोइक एटले जेनुं नाम पण जाणता नथी एवो रंक
एटले जिखारी एज हेतु माटे निंदित अथवा दया करवा योग्य
एवो वालक निंदा अर्थने विपे अथवा अनुकंपा अर्थने विपे कप्रत्यय
जाणवो. त्यार पठी रंक एवो जे शिशु कहीए, एम कर्मधारय समास
करवो. अथवा कोइक रंक तेनो वालक एम अर्थ करवो. एणे करीने
परंपराथी. एनुं, जिखारीपणुं चाट्युं थावतुं ठे एम जणाट्युं. तेणे क-
रीने. प्रब्रज्या देवानेः पण ए पुरुष योग्य नथी.

टीकाः—कुलशीलादिविकलत्वात्तद्युक्तस्यैव दीक्षा योग्य-
तायाः प्राक्प्रतिपादनात् ॥ प्रब्रज्य मुंकीचूय ॥ चेत्ये सिंगि
संबंधिनि जिनगृहे क्वचिदनिर्दिष्टनाम्नि कृत्वा विधाय लंकादिना
कंचन कमपि बद्धमूलं वलीयांसं संयतं श्रावकं वा पदं सहायं ॥
नहि तादृक् साहाय्यं विना तादृशामाचार्यपदलाजसंभवः ॥

अर्थः—ते अयोग्यपणाने कहे ठे जे ए पुरुष कुलशील
आदिके करीने रहीत ठे ए हेतु माटे ने पूर्वे तद्युक्त पुरुषनेज दीक्षा
देवानुं योत्यपणुं ठे एम प्रतिपादन कयुं ठे. ए हेतु माटे ने ते पुरुष
सिंगधारी संबधी कोइक जिनघरने विपे मुंनित घश्ने कोइने लांघ

आपवी इत्यादि कारणे करीने कोइक वळवान साधु अथवा भ्रातृ
तेनी सहाय्य करीने एटले ते प्रकारना पुरुषने आचार्यपदनो प्राप्त
थवो ते कांइ साहाय्य विना थाय नहि माटे.

टीकाः—अकृतकलिः यत् किञ्चिन्निमित्तमात्रं प्राप्य शिष्या
दिशिः सह नक्तंदिनमखंभितकलहः ॥ एतेनाचार्यपदानौ
चित्यं तस्याह ॥ निर्निमित्तात्यंतकोपनस्य सकलगच्छोद्देगवेग
हेतुत्वेनाचार्यपदायोग्यत्वात् ॥ सोमो पतंतद्दियत्रो गुरु होइ इ-
त्यादिवचनात् ॥

अर्थः—ते पुरुष आचार्यपद पाण्या पठी जे ते कांइक निमित्त
मात्रनुं ग्रहण करीने शिष्यादिकनी साथे रात दिवस कलह को
ठे. एणे करीने ए पुरुष आचार्यपदने योग्य नथी एम जणव्युं केम
जे कारण विनानो अत्यंत कोधी ए पुरुष सकल गडने उद्देग का-
वानुं कारण ठे माटे एने आचार्यपदनुं अयोग्यपणुं ठे ए हेतु माटे.

टीकाः—इहच कलिग्रहणमन्येषामप्याचार्य पदायोग्यता
पादकानां स्तंभदंजलोत्तमूर्खत्वादिदोषाणामुपलक्षणं ॥ ततः
सकलसूरिपदानुयुष्मणरहित इत्यर्थः ॥ अतएवापात्राणां
सूरिपददातुरपि पापीयस्त्रमुक्तमागमे ॥

अर्थः—या जगाए कसि कहेतां कलह ए शब्दनुं ग्रहण करुं
ठे, तेणे करीने बीजा पण जेयी आचार्य पद न देवाय एवा ग्रहं

कार, दंज, लोज, मूर्खपणुं इत्यादि दोष पण ए पुरुषने विषे ठे एम उपलक्षणयी जाणवुं. ते हेतु माटे सूरिपदने अनुसरता एवा समस्त गुण तेणे रहित ए पुरुष ठे एटलो अर्थ थयो एज हेतु माटे अपात्र सूरिपद देनारतुं पण अतिशय पापीपणुं ठे एम आगममां कथुं ठे.

टीका:—यदाह ॥ बूढो गणहरसदो, गोयममाई हिं धीरपु-
रिसेहिं, जोतं ठवइ अपने, जाणंतो सो महापावो ॥ लोगंमिवि उ-
धघाठ, जत्य गुरु एरिसो तहिं सीसा ॥ खछयरा अत्रेसिं, अणाय
रो होइय गुणेषुत्ति ॥ प्राप्तथासे विवान्तन् तदिति विवेकिनां
विभवंनास्पदं आचार्यकं आचार्यत्वं सूरिपद मित्यर्थः ॥

अर्थ:—जे हेतु माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे ते हेतु
माटे विवेकीनी मध्ये विभवंनाने पाम्युं एवुं आचार्यपणुं ठे, एटखे सूरि-
पद विभवंना पाम्युं एटखो अर्थ ठे.

टीका:—अथच यो पधाश्रृतीयादिगुरोरकणित्यनेन जावे
ऽकण तद्धितः ॥ चित्रमद्भुतमेतत् यच्चैत्य एहे देवजवने एहीयति
एहंश्वाचरति यथा निजसदने एही शयनासनपानपचनसंज्ञोग
तांबूखजकणादिकं निःशंकमाचरति तथापमपि केवलजक्ति
योग्येपि जिनमंदिरेऽत्यंतानुचितमप्येतथयेष्टं समाचरन्नेव
मुच्यत इति ॥

अर्थ:—आचार्यक ए शब्दने विषे 'पोषभात्' ए सूत्रे करीने
जावमां तद्धितनो अकण प्रत्यय आवीने ए शब्द सिद्ध थयो ठे.

बळी आ वात आश्चर्यकारी ठे जे जिनमंदिरने विपे घरनी पेठे
चरे ठे एटले जेम गृहस्थ पोताना घरमां सुवे, जोजन करे, पी
रांधे, संजोग करे, पान चावे इत्यादि क्रिया निःशंकपणे करे, ते
आ खिंगधारी पण केवळ जक्ति करवा योग्य एवुं जिनमंदिर ते
विपे अत्यंत अघटती एवी पण ए क्रियाने पोतानी इच्छामां आ
तेम करे ठे माटे घरनी पेठे आचरे ठे एम कहीए ठीए.

टीकाः-निजे स्वकीये गठे कुटुंबीयति कुटुंब इराचरति॥
यथाहि गृहस्थः स्वकुटुंबे पर्वदिनेषु जातृजामातृमातृज-
गिनिपुत्रिकादिसंबंधेन निमंत्रणादानानुप्रदानादिषु प्रवर्तते
एवमेवोपि साध्वादिवर्गे तथा प्रवर्तमान एवमुच्यते ॥

अर्थः-बळी खिंगधारी गुरु पोताना गच्छने विपे कुटुंबी
पेठे आचरे ठे. जेम गृहस्थ पोताना कुटुंबने विपे पर्व दिन आने
त्यारे जाइ, जमाइ, फोई ए त्रण प्रकारनो जे संबंध एटले मातापि
तानो तथा पोतानो जे संबंध तेणे करीने तेमने निमंत्रण करवुं तथा
आपवुं लेवुं इत्यादि क्रियाने विपे प्रवर्तते, तेम खिंगधारी पण पोतान
जेवो जे साधुनो वर्ग तेने विपे तेमज प्रवर्तते. माटे ते गृहस्थनी
पेठेज प्रवर्तते एम कहीए ठीए.

टीकाः-यदि वा आचार्येण हि स्मारणवारणादिपुरतंर
प्रत्युपेक्ष पणप्रमार्जनविनयाध्ययनाध्यापनादिनोत्तरोत्तरगुण
स्थानाधिरोपणेन स्वगच्छःप्रतिक्रण मवेक्षण्यः यथा गुणैश्च प्र-

तीक्ष्णो यथादोषं च शिक्षणीय इति सिद्धांतस्थितिः ॥ अयं-
 तु गर्वोद्भुरकं धरतया तामवगणय्य यथा गृही प्रायेण कुटुंबम-
 ध्यात् सौजन्यपरोपकारादिसत्पुरुषगुणहीनमपि ग्रंथार्जनगृ-
 हकर्मकरणादिमात्रप्रवणं पुत्रादिकं बहुमन्यते तदन्यं चाव-
 मन्यते तथा गच्छमध्याह्नि श्रामणादिषु शुश्रूषाकारिणं सदोप-
 मपि नृपयति ॥ तदन्यं च सद्गुणनृपणमपि दूषयति इति
 गृहिकुटुंबप्रक्रियावर्तित्वात्तथाजिधीयत इति ॥

अर्थः—बळी आचार्यें पोताना गच्छनो रूपे रूपे तपास
 राखवो जे कोइकने विस्मरण थयुं होय तो तेने संज्ञारी आपवुं
 तथा कोइ विपरीत करतो होय तो तेनुं निवारण करवुं. इत्यादि
 पूर्वकं जे जोवुं प्रमार्जवुं तथा शिष्यनुं ज्ञणवुं ज्ञणावुं इत्यादिके
 करीने पोताना गच्छने जोवो तपासवो तथा जेनो जेवो गुण तेने
 तेवुं मान आपवुं तथा जेनो जेवो दोष तेने तेवी शिक्षा आपवी,
 ए प्रकारनी सिद्धांतनी स्थिति ठे एटखे मर्यादा ठे ने आ आचा-
 र्यनुं तो अहंकारे करीने उंचुं माथुं ठे. ए हेतु माटे ते सिद्धांतनी
 मर्यादानी अवगणना करीने जेम गृहस्थ बहुधाए कुटुंबना मध्यगी
 आ प्रकारनो पुत्रादिक तेने बहु माने ठे जे जे पुत्रादिकने विपे
 सुजनपणुं तथा परोपकार इत्यादि सत्पुरुषना गुणे करीने रहितपणुं
 ठे तो पण ते इव्य उपार्जन करवुं तथा घरनुं काम करवुं इत्यादि-
 कने विपेज चतुर होय तो तेने घणुं मान आपे ठे ने ते घकी अन्य
 गुणी होय तो तेनुं अपमान करे ठे तेमज गच्छ मध्ये जे कोइ दोष-
 षाळो होय ने ते जो विसामा करावतो होय. सेवा करतो होय तो
 तेने माने ठे शोभाये ठे ने ते विना बीजो महागुणी होय, गुणरूपी

नयनतया जगदपि मत्पुरतः क्लितकमिति मनुते ॥

॥ यदुक्तं ॥

अखर्वगर्वसंज्ञाराः समासाथ महापदं ॥ नीचा स्तृणाय
मन्यन्ते, निर्विकल्पतया जगत् ॥

अर्थः—बली एज हेतु माटे जगतने रंक जेवुं आचरे ठे
एटखे रंक माने ठे, केमजे ते पुरूप रसादि गारवरूपी मदिराना
मदे करीने घुमरायमान जेनां नेत्र थयां ठे, एवां ठे ए हेतु माटे
जगत पण मारा आगळ तरणा तुल्य ठे एम माने ठे, जे माटे तेवुं
कर्णुं ठे जे महा गर्विष्ठ नीच पुरूप मोडुं पद पामीने निःशंकपणे
जगतने तृण समान माने ठे.

टीकाः—अथमाशयः ॥ ईश्वरोहि कश्चित् प्रयज्य प्राप्ता-
चार्यपदः सन्निर्विवेकतया कथंचित्तद्येत्पृष्टादिषु पृष्टीयिता-
दिकं विदधानोपि न तथा लोकानां चित्रीयते ॥ पृष्ट्यासेपि दु-
र्लक्षितत्वस्य लोकेस्तथा दर्शनात् ॥ अयंतु रंकशिशुर्दीक्षित्या मू-
रिपदास्तादनेन तथा कुर्वाणो जनानामुपहासयिष्यतया
महदाश्चर्यज्ञाजनमिति ॥ तदहो अत्यंतमाचार्यायनुचित
चैत्यपृष्टगृहीयितादिनाऽसद्येष्टितेन श्रुतपथावज्ञा पापानां मञ्जि
नयति प्रवचनमिति वृत्तार्थः ॥ १५ ॥

अर्थः—तेमां आ अतिप्राय ठे जे कोइ समर्थ भनाठ्य होय

ने ते दीक्षा लक्ष्णे आचार्य पद पाभ्यो ततो निर्विवेकपणाए क
 व्यारेय चैत्य गृहादिकने विषे गृहस्थनी पेटे आचरणादिकने क
 होय तो पण ते प्रकारे लोकने आश्चर्यकारी न थाय पण जेनुं
 स्यावस्थामां दालिद्रपणुं दीतुं होय ते तेनी आ प्रकारनी उ
 दशा देखीने लोकने केम आश्चर्य न थाय, ने आ तो बळी रां
 ठोकरुं दीक्षा लक्ष्णे आचार्य पद पामीने तेवुं उद्धतपणुं करवामां
 माटे लोकने उपहास करवानुं ठेकाणु ए ठे, ए हेतु माटे मोटा
 श्रयंनुं पात्र ठे ते माटे अत्यंत आचार्यादिकने अघटतुं जे चैत्य
 घरमां गृहस्थनी पेटे आचरवुं इत्यादिक जे चुन्नी चेष्टाउं एटले
 ठारुं आचरण तेषे करीने सिद्धांत मार्गनी जे अवज्ञा करवी ए
 करीने प्रवचनने मलीन करे ठे एटले सिद्धांतनुं अपमान करे ठे
 प्रकारे आ काव्यनो अर्थ थयो. ॥ १५ ॥

टीका:—संप्रति पितृपुत्रादिसंबंधं विनापि ह्यगद्विंशति
 विहितश्लोकवाहनोपसंभ्रमकारेण श्रुतवज्ञा प्रतिपादयन्नाह ॥

अर्थ:—हवे पिता पुत्र आदिक संबंध विना पण ह्यगद्विंशति
 श्लोकधारीए पोते स्थापन करीने लोक पासें उगमाची जे रीति ते
 संबंधी जे उलंघनो देवो ते छारे करीने सिद्धांत अवज्ञानुं प्रतिपादन
 करता सता ग्रंथकार कहे ठे.



॥ मूल काव्यम् ॥

यैर्जातो नच वर्द्धितो नच नचक्रीतोऽधमर्णो नच ।
 प्राग्दृष्टो नच बांधवो नच नच प्रेयान्नचप्रीणितः ॥
 तैरेवात्यधमाधमैः कृतमुनिव्याजैर्वलाद्वाह्यते ।
 नस्योतः पशु वज्जनोयम निशं नीराजकं हा जगत् ॥ १६ ॥

टीकाः—यैर्लिङ्गिजिरयं जनो नचजातो जनेरंतर्जावित-
 ज्यर्थत्वान्न जनितः पित्रादिरूपतया न जन्म लंजितः ॥ चकाराः
 सर्वेऽपि समुच्चयार्थाः श्रवधारणार्थाश्च ॥ अथ मानूज्जातस्तथापि
 वर्द्धितो नविष्यत्ये तावतापि वलात्तद्वाहनसिद्धिरतथाह ॥
 वर्द्धितो नचेति एवमुत्तरपदेष्वप्याशंक्य योजना कार्या वर्द्धितो
 योगहेमादिसंपादनेन शरीरपोषं प्रापितः ॥

अर्थः—जे लिंगधारी आ श्रावक जननो कांइ वाप नधी
 जे एनुं जेम तेम कहेखुं श्रावक थंगिकार करे ठे एटखे लिंगधारीए
 आ जन उत्पन्न कर्यो नयो. जन धातुनां अंतर्जाविज्यंतनो अर्थ
 ठे ए हेतु साटे नधी उत्पन्न कर्यो ए प्रकारनो अर्थ ययो. एटखे
 पितादि रूपपणे जन्म आप्यो नधी. आ जगाए सर्वे पण चकारनो
 समुच्चयरूपी अर्थ ठे, अथवा श्रवधारणरूपी अर्थ ठे वळी आशंका
 करी कहे ठे जे जन्म आपनार न होय तो पण वृद्धि करनार तो
 हशे, के जेथी वलात्कारे ते लिंगधारीना वचननी माघे उराकी खेरानी
 सेद्धि थाप. एज हेतु साटे विशेषण कहे ठे जे ए लिंगधारीए

पालण पोपण करीने कांडू था जननी वृद्धि पमानी नयी
एनुं अक्कळं कहेळुं पण माये उपाकी ले ए प्रकारे थागड
विधे पण आशंका करीने योजना करवी. वर्द्धित शब्दतो ए
जे न मळेळी वस्तुनो योग करवो ने मळेळी वस्तुनी रक्ता क
रुप जे योग केम इत्याविकरुं जे करवुं तेणे करीने जे श
पोपण करवुं ते.

टीकाः—नच क्रीतो मूढ्यदानेनाऽन्यस्माद्गृहीतः ॥
धर्मणो नच उत्तमर्णसकाशाङ्गुळारादिप्रयोगेणाऽर्थं गृहीतोऽ
मर्णः ॥ अत्रच येरितिकर्तृतया संबंधानुपपत्तेर्येषामि
संबंधविवक्षया यच्चन्दो योज्यः ॥ अर्थवशाद्भिन्नक्तिपरि
इतिवचनात् ॥ तेन येषां लिंगिनामयंजनोऽधर्मणोर्यधारयि
त्तवति एवमुत्तरत्रापि यथासंज्ञत्रं येषामिति संबंधनीयम् ॥

अर्थः—वळी लिंगधारीए था श्रावक कोई पासेथी.
आपीने वेचातो लीधो नथी जे एनुं बोळ्युं गाये उपान्ने वळी श
जन एटले श्रावक लोक ए लिंगधारीज्जो देवादार नथी जे पोताक
आज्ञा पराणे पळावे. धनादि वस्तु आपत्तार जे पुरुष ते उत्तम
हीए. ने जे धनादि वस्तुनो लेनार पुरुष ते अधर्मण कहोए.
उत्तमर्ण पासेथी उधार प्रमुख प्रयोगे करीने अर्थनो गृहण कर
एटले अधर्मण थयेलो था जन नथी. था जगाए व्याकरणादि वि
वार जे था जगाए येः ए प्रकारनुं कर्ता पद ठे तेणे करीने संबंधनी
सेद्धि नथी यती माटे येषां ए प्रकारना संबंधनी केहेवानी इबार
रीने यत् शब्दनी योजना करवी. केम जे अर्थना वशयी कित,

कमो परिणाम धाय ए प्रकारतुं वचन ठे ए हेतु माटे आ प्रकारनो प्रर्थ यषो जे जे लिंगधारीनो आ जन जे ते अधमर्ण नथी. एटसे ते लिंगधारी चकी इव्यनो खेनार नथी, एम आगळ पण जेम घटे एम 'येषां' कहेतां जे संबधी ए प्रकारे पदनो संबध करवो.

टीका:—तथा ॥ येः प्रागुपूर्वं दृष्टोऽवलोकितो नच ॥ अयमर्थः ॥ यैर्लिंगिजिः स्वभाद्धादविष्टे देशवर्ति त्वात्कदाचिदपि न दृष्टास्ते चि इव गच्छप्रहमस्तत्वादन्यं गुरुं वाचापि न संजायन्ते ॥ तसेव गच्छ गुरुं व्यापतः काष्ठमतिवाहयन्ति ॥

अर्थ:—वळी जे लिंगधारीउए पूर्वे दीठो पण नथी एटसे खेनो आ अर्थ ठे जे लिंगधारीए पोताना श्रावक अतिशय दूर देशां रक्षा ठे माटे क्यारेप पण ते दीठा नथो. ते श्रावक पण पोताना गच्छना आमह वते गलाया ठे ए हेतु माटे बीजा गुरुने वाणीए करीने पण नथी बोलावता. ने केवळ तेज गच्छ गुरुनुं ध्यान करता उक्त काष्ठनो निर्वाह करे ठे.

टीका:—वांधवः पितृजातृव्यादिसंबंधनागू न च येषां ॥ अथ प्रेयान बह्वृजतरो मंत्र्यादिसंबंधेन नच प्रीणितो दानज्ञानातिशयादिना तोपितः ॥ अत्रचेदानींतनरूढ्या यद्यपि केषांचिद्धर्मितत्वादिसंज्ञव स्तथाप्ययं पटसंवृतपव शोचत इति न्यायेनातिखलनीयत्वादिना तदविवक्षणाच्चवर्द्धित इत्याशुक्तं तथा केषांचिद्वांधवत्वादिसंज्ञवेपि द्वितीयसां ज्ञयसां च तदसंज्ञत्वेन तदविवक्षणात्तच्च वांधवश्ल्यायुक्तमिति ॥

अर्थः—वळी ए लिंगधारीनो आ जन वांधव पण नथी जे आझा उपासवे वांधव एटले पिता, चाता इत्यादि संबंधवाळो जे होय ते. वळी ए लिंगधारीने आ जन मैत्री आदिक संबंध वते आ तिशय वहालो पण नथी. वळी ए लिंगधारीए आ जन दान इत्यादि अतिशय आपीने प्रसन्न पण कयां नथी. जे एतुं अवलुं कहेइ वचन अंगिकार करे. आ जगाए आ काळनी रुडिए करीने जो पण कोइ लिंगधारीना आवकने वृद्धि पमासवी इत्यादिक गुण संज्ञवे ते तोपण. एतो जेम आ पट ढांकेलोज शोत्रे ठे ए प्रकारना न्याये करीने अतिशय लज्जा पामवा योग्यपणुं एमां रहुं ठे इत्यादि कारणे करीने ते ढांकेली वात उघानी करी देखामवानी अमारी इच्छा नथी. ए हेतु माटे एस कसुं जे नथी वृद्धि पमाड्यो इत्यादि कसुं. वळी कोइ एतो कोइ वांधव पण हरो एवो संज्ञव थये ठते पण अतिशय इर रहेनार घणाक लोकने ते संबंध संज्ञवतो नथी माटे ते संबंध कहेवानी इच्छा पण नथी माटे नथी वांधव इत्यादि कसुं.

टीकाः—तेरेव प्रायुक्तसंबंधाजावेन लोकवाहनयोग्यता विकलेलिंगिजिरेव एवेत्वव्ययमिह परिज्ञवे ॥ ईपदर्थे पारज्ञवे प्येवो पम्पेऽवधारण इति विश्वप्रकाशवचनात् ॥ ततश्चमहान् पराज्ञवोऽयं यत्तादृशोरपि लिंगिजित्तोको वाह्यत इति ॥ वखात् हठेन नतु प्रणयेन वाह्यते वशीकृत्य स्वकार्याणि कार्यते ॥

अर्थः—आज्ञावहन करायवाने अयोग्य एवा लिंगधारीतंपत्र पुर्वे संबंध कदा तेमांनो एके संबंध नथी, तो परा आ जगाए 'एव'

ए प्रकारनो अन्वय ठे, ते पराजव रुपी अर्थने विपे ठे केम जे एव अन्वय ठे ते लगारेक एवा अर्थने विपे प्रवर्त्ते, तथा पराजव रुपी अर्थने विपे प्रवर्त्ते तथा 'तथा' निश्चयरुपी अर्थने विपे प्रवर्त्ते एम विश्वप्रकाश नामे कोशानुं वचन ठे ए हेतु माटे अर्हीं पराजवरुपी अर्थ लेवो तेथी आ प्रकारनो अर्थ थयो जे तेवा पण लिंगधारीउं आ लोक पासे आज्ञा उपानावे ठे एटले वलात्कारे पण स्नेह्यी नहि ते श्रावक लोकने वश करीने पोतानां काम करावे ठे एतो मोटो पराजव कयों एम जाणवुं.

टीका:—अयं गच्छमहाग्रहगृहीतःप्रत्यक्षोपसन्न्यमानो जनःश्राद्ध लोको नस्योतो नास्तितश्च पशुवत् वृषजादिरिव ॥ यथा रज्जुनियमितनासो वृषजादिर्यदृच्छया बाह्यते यत्रतत्र नीयते तथा लोकोपि लिंगिवाह्यत्वेनोपचारान्नश्योत इत्युच्यते ॥

अर्थ:—आ प्रत्यक्ष जणातो जन एटले श्रावक लोक ते गच्छनो जे मोटो ग्रामह तेणे करीने ग्रहण थयेलो ठे. अथवा गच्छ एज महा मोटो दुष्ट ग्रह तेणे गळी लीधेलो ठे. केम जे नाके नाथेलो वलद आदि पशुनी पेठे एटले जेम वलद आदि पशु नाके नाथीने वांधेलुं होय तेने ज्यां पोतानी इच्छामां थावे त्यां जार उपानावीने लइ जाय तेम लिंगधारीथ्यो आ श्रावक रुपी वळदने पशुने गडनी ममतारुप नाके नाथ घालीने पोतानी आज्ञारुप जार वहन करावीने पोतानी नजरमां थावे तेम फेरवे ठे माटे उपचार थकी नाके नाथेला कहीए ठीए.

टीका:—ननुपशुवञ्जुवञ्जुनाशतया अनिशमनरत्नं
 तु सकृत् वारमेकं किलैवमपि कोपिवाह्येतापि॥एतदुक्तं नवलि
 किल जननवञ्जनक्रयणाधमर्णात्वप्राग्दर्शनवांधवत्व प्रेयस्त्वप्री
 णादिसंबंधैर्बलादपि जनो वाह्ययितुंपार्यते लोके तथाव्यवहार
 दर्शनात् ॥ लिंगिञ्जिस्तूदितसंबंधानंतरेणापि यदेवं लोके
 वाह्यते तन्महापरिज्ञव इति ॥

अर्थ:—आशंका करीने कहे ठे जे पशुनी पेटे
 बांधीने निरंतर पण कोइक काम करावे पण खरं केम जे लोकमां तें
 व्यवहार देखाय ठे. जे कोइए उत्पन्न करीं होय, वृद्धि पमाक्यो होय
 तेनुं करज कारुयुं होय, तेणे प्रथम दीगो होय, तेनो वांधव होय
 तेनो वहालो होय, तेणे प्रसन्न करीं होय इत्यादि संबंधना वळवते
 तो कदापि पोतानी आझानुं वहन करावतुं संजवे ठे. लोक व्यवहारपी
 पण आ तो लिंगधारीजए पूर्वे कहेला संबंध विना पण जे
 लोक पासे पोतानी आझानुं वहन करावे ठे ए तो मोटो पराजव देखाय
 ठे. एटले मोटो अन्याय देखाय ठे.

टीका:—ननूक्तसंबंधप्रतिबंधं विनापि सद्युरुत्वेन तेषां
 नस्तितपशुवहोकाः कार्याणि निर्मापयिष्यन्ते ॥ नह्यनुपकृतपर-
 हितरतानां गुरुणां धर्मदानोपकारस्य प्रत्युपकारः कर्तुं शक्यते॥

॥ यदुक्तं ॥

जावाणुवत्तणं तह, सब्बपयत्तेण तेण कायब्बं,
 समत्तदायगाणां, उप्पन्नियारंजत्तं ज्ञपिपं ॥

अर्थः—प्रथम वितर्क करीने आगळ विशेषणरूप समाधान आपवुं ठे माटे कहे ठे जे पूर्वे संबंध कदा ते विना ते लिंगधारीठने विषे सद्गुरुरूपणं रणुं ठे तेणे करीने ते श्रावक लोक तेमनां कार्य करशे केम जे जेनो उपगार घड शकतो नथी एवाने पारकुं हित करवामांज आसक एवा गुरुनो जे धर्म दाननो उपगार तेनो प्रत्युपकार एटखे तेनो बदलो वाळवाने कोइ समर्थ यतुं नथी. ते वात शास्त्रमां कही ठे जे माटे ते लिंगधारी गुरुनी आज्ञा माथे उपानी जोइए एम जो तुं कहेतो होय तो ते उपर विशेषणरूप समाधान आपीए ठीए जे.

टीकाः—अतथाह ॥ अत्यधमाधमेरिति ॥ लोकलोकोत्तर गर्हिततमसाध्वीप्रतिसेवादेवद्रव्यजक्षणसुविहितघातशासनोद्धा- हप्रभृतिभूरिपापकर्मनिर्माणादतिशयेनाधमेच्योपि हीन जाती- येच्योप्यधमे रहींपर्युक्तं ॥ संजज्ञप्तिसेवाए देवदवस्तज्ज- स्वणेणंच ॥ इतिघाएपवयणुद्धाहे, वोहिधाउं निदंसिथो ॥ अतः कयमेपां सद्गुरुतया लोको वाहनीयो जविष्यति ॥

अर्थः—एज हेतु माटे ते लिंगधारी गुरु केवा ठे तो अधम करतां पण महा अधमठे एटखे नीच करतां पण महा नीच ठे केम जे लोकने लोकोत्तर तेमां अतिशय निंदित एवां जे साध्वीनी प्रतिसेवा करवी तथा देवद्रव्यनुं जक्षण करवुं तथा सुविहितनो घात करवो, तथा शासनना उद्धाह करवो इत्यादिक जे घणां महा पाप कर्म तेने करवा थकी अतिशय अधम एवा हीन जातिवाळा पुरुषोते थकी पण अतिशय अधम महा नीच एवा ए लिंगधारी गुरु ठे. जे माटे शास्त्रमां क- पुं ठे जे साध्वीनी

रहित आ जगत् थयुं ठे माटे आशंका करीने कहे ठे जे राजा रहित एवुं आ जगत् ठे तेने राजा रहित होय ने शुं एम ठो तो ते उपर कहे ठे जे आ लिंगधारीओ उगे ठे ए मोटी करेली वात ठे केमजे जो एम न होय ने पूर्वं कहेला राजा होय तो वळात्कारे लोक पासे पोतानी आझा मनावे ठे ते थाय ? तेमां आ अजिप्राय ठे के जेम पूर्वं कथा एवा गुणवाय राजा विना ते राजाना देश प्रत्ये शत्रु तथा चोर इत्यादिक करे ठे तेम आ काळमां पण मोटाने अतिशये सहित एवा जनने अपेक्षा करवा योग्य एवा गणधर आदि पुरुपसिंहनो किरु ठे ए हेतु माटे लिंगधारीओ आ श्रावक जनने उगे ठे मनमां आवे तेम प्ररुपणा करीने पोताना स्वार्थ साधवानी वात तेमना माथा उपर चक्रावीने जमावे ठे ए प्रकारनो आ काव्यनो अर्थ थयो ॥ १६ ॥

टीकाः—अधुना लिंगिनो वेशसं दृष्टापि कदाग्रहात्तद्विषय
कापथादऽनिवृत्तमानान्मूढान्दिग्मूढत्वादिना विकल्पयन्नाह ॥

अर्थः—हवे लिंगधारीओनी करेली प्रत्यक्ष हिंसा देखीने पण कदाग्रह थकी तेषो प्ररुपण करेलो जे निंदित मार्ग ते शक्ती निवृत्ति न प्राभेला एटले ते मार्गें चालता एवा मूढपुरुषोने दिग्मूढ पणुं इत्यादिक दोष ठे तेन विकल्प करता सता कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

किं दिग्मोहमिताः किमंधवधिराः किं योगचूर्णीकृताः
 किं देवोपहताः किमंग ठगिताः किंवा ग्रहावेशिताः ॥
 कृत्वा मूर्ध्निपदं श्रुतस्य यदमी दृष्टोरुदोपाअपि ।
 व्यावृत्तिं कुपथा ज्जमा न दधते सूर्यंति चैतत्कृते ॥२७॥

टीकाः—किंशब्दाः सर्वेपि विकल्पार्थाः ॥ किंममी जना
 दिग्मोहः कुतश्चिद्दृष्टादिनिमित्तात् प्राच्यादिदिक्षु प्रतीच्यादि
 ब्रमस्तमिताः प्राप्ताः ॥ अयमर्थः ॥ यथा दिग्मूढाः प्राचीं प्रती-
 चीत्वेनाध्यवस्यंतो लोकेन युक्त्या ज्ञापिततत्त्वाअपि तदध्य
 वसायात्र निर्वर्तत एवमेतेपि विदितकुपथदोपाअपि कुतोपि
 हेतोस्ततोऽनिवर्तमानास्तत्साम्यात्तथोच्यंते ॥

अर्थः—आ काव्यमां सर्वे पण किं शब्द ठे ते विकल्प अ-
 र्थने कहेनारा ठे तेथी आ प्रकारे अर्थ थयो, जे आ श्रावक लोक
 जरु पुरुषे पटले ते कोइक कारणथकीः दिग्मूढ थयो के शुं. पटले
 कोइक अदृष्टादि कारणथकी पूर्वादि दिशाथ्योने विषे पश्चिम
 आदि दिशाथ्योनी प्रांति थाय तेने दिग्मूढ कहीए. ते दिग्मूढपणाने
 आ जरु पुरुषो पाम्या ठे के शुं ? तेनो प्रगट अर्थ आ ठे जे जेम
 दिग्मूढ पुरुष पूर्व दिशाने पश्चिम दिशारूपे निश्चय करे ठे. तेने
 नीजा लोक युक्तिए करीने यथार्थ समजावे ठे तोपण ते पोताना
 खोटा निश्चयथकी पाठो निवृत्ति पामतो नथी. एम आ जरु पुरुषो

पण कुमार्गना दोष जाणे ठे तोपण कोण जाणे कया कारण माटे ये
थकी निवृत्ति पामता नथी. एटले ए लिंगधारीथोना दोष वेसे ठे
जाणे ठे तेज पण तेनो त्याग करी शकता नथी माटे तेमने दिग्मा
कहीए ठीए.

टीकाः—किमंधानयनहीना वधिराउंपहतश्रवणाः अंधाश्च
वधिराश्चेतिह्रंः ॥ ते किमंधाःकिंवधिराइत्यर्थः ॥ यथांधादृक्कि-
कलत्वात्सम्यक्पंध्यानमजानाना अपथमपि सत्पथतयाऽवगम्य
तत्रगच्छंतो हितैपिणा तत्त्वं ज्ञाप्यमाना अपि स्वग्रहान्न निवर्तते
यथाच वधिराः श्रुतिविकलत्वादनाकर्णयंतो दुष्टवैतालिकादि-
वचो निंदार्थमपि स्तुत्यर्थतयावगम्य तद्दानादो प्रवर्तमाना स्तत्-
बोधिता अपि स्वनिर्वैधान्न निवर्तते ॥ एवमिमेपि सर्वोपमपि
कुपथं स्वगच्छादिग्रहान्निर्वोपतयावबुध्य ततोऽनिवर्तमाना
स्तथोच्यंते ॥ एवमुत्तरपदेष्वपि ज्ञावनीयं ॥

अर्थः—वळी ते जरु पुरुषो शुं अंधळा ठे अथवा वहे
ठे के ए लिंगधारीथोने माने ठे, केम जे जेम अंध पुरुष होय ते
सारा मार्गने न जाणे ने कुमार्ग होय तेने पण सन्मार्ग पणे जाणी-
ने ते मार्ग चाल्वा माने त्यारे कोइक हितेचु पुरुष तेने समजा
जे थातो कुमार्ग ठे, माटे त्या मार्गची पात्रो वळ. तो पण पोताना
कदाग्रह्यां पात्रो वळे नहि ने वळी जेम वंदगे होय तेने कान नथी
माटे सांनळतो न होय ने तेनी त्यागळ कोइक दुष्ट लोक निंता
करे ते वचनने स्तुतिरुप जाणीने तेने सरपाव थाकि थापराने
प्रवृत्ते, त्यारे तेने कोइक पर्यार्थ वात समजावे जे था तो स्तुतिनथी.

करतो निंदा करे ठे एम बोध करे तोपण पोताना कवामह थकी न निवृत्ति पामे ॥ एम आ श्रावक लोको पण दोष सहित कुमार्ग ने पोताना गच्छना आमह थकी निर्दोषपणे जाणीने ते कुमार्ग थकी निवृत्तिने नथी पामता माटे तेमने आंधळा वहेरा कहीए ढीए एम आगळ वीजां पदने विपे पण ज्ञावना करवी.

टीका:—तथा किं वशीकरणादिहेतु रनेकद्रव्यमेलकः पाद प्रक्षेपादियोगः तादृगेव नयनांजनादिचूर्णयोगश्च चूर्णं ते विद्येते येषामिति विग्रहे तदस्यास्तीतीन् ॥ अयोगचूर्णिनो योगचूर्णिनः कृताः योगचूर्णिकृता अभूततद्भावेच्चिः मस्तकादिषु योग चूर्णक्षेपेण वशीकृता इत्यर्थः ॥ यथा केनापि धूर्त्तन क्षिप्तयोग चूर्णाः पुमांस आत्मानो हितैपिण मपि तंहितैपितया मन्यमानाः केनापि तत्त्वं प्रतिपाद्यमाना अपि योगादिप्रज्ञावेन तद्वचनकरणान्न निवर्तते तथैतेपि कुपयादिति पूर्ववत् ॥

अर्थ:—वळी ते लिंगधारीथोए वशीकरणनी वस्तुवने आ श्रावक लोक वश कर्या ठे के शुं ? वशीकरणनुं कारणरुप जे द्रव्यनो मेळाप जे पादप्रक्षेप आदिक तेने योग कहीए. नेते प्रकारनुं जे नेलांजन आदिक तेने चूर्ण कहीए ते योगने चूर्ण ए वे वस्तुए सहित कर्या पटले मस्तकादिने विपे योग चूर्ण खेपवीने वश कर्या, पटलो अर्थ ठे आ जगाए व्याकरण विचार जे योग शब्द तथा चूर्ण शब्द ते वेनो छंछ समास करीने अस्त्यर्थने विपे इन् प्रत्यय खावीने अचूत तद्भाव अर्थने विपे च्वि प्रत्यय खाववो, जेम कोइक धूर्त पुरुषे योग चूर्ण खेपवीने वश करेला पुरुष ते पोतानुं अहित करनार

एवो ए धूर्त पुरुष पोतानो हितकारी माने ठे ने तेने कोइक कर्म
 बात कहे ठे जे आतो तारुं जुंजुं करनार ठे एतो संग त्याम क
 एम यथार्थ कहेनार मळे ठे तोपण ते योग चूर्णादिकना प्रज्ञात
 त धूर्त पुरुषनुं वचन त्याग करी शकतो नथी तेम आ श्रावक लोक
 एम लिंगधारीना कुमार्गरूपी वशीकरणयकी बुटी शकता नथी
 शत्यादि पूर्वनी पेठे संबंध करवो.

टीकाः—किं देवेन प्रतिकूलविधिनोपहृताः सद्बुद्धिर्ब्रह्मं
 प्रापिताः ॥ तेहि विधिवशेन विपर्यस्तमत्तित्वादकृत्यमपि स्ते
 यादिकं कृत्यतया मन्वाना स्तत्त्वं प्रतिपाद्यमानाअपि दुर्देवम-
 हिम्ना ततो न निवर्तते तथैतेपि किं अंगेति पार्श्ववर्त्यामंत्रणं किं
 उगिताः मंत्रादिप्रयोगेण स्वायत्तीकृताः ॥

अर्थः—वळी प्रतिकूल देवे एटले विपरीत अदृष्ट श्रावक
 लोकनी सारी बुद्धिनो नाश कर्यो ठे के शुं केमजे जेनुं प्रतिकूल देव
 ठे तेनी विपरीत मति ठे ए हेतु माटे चोरी प्रमुख न करवानुं क
 र्येने पण करवापणे माने ठे. तेने कोइक कहेनार मळे ठे जे आ काम
 करवा योग्य नथी एम यथार्थ कहेठे तोपण दुष्ट अदृष्टना सहिमाये
 करीने ते चौर्यादिक कर्मथी निवृत्ति नथी पामता. तेम ए श्रावक पण
 न करवानुं करे ठे माटे एमनुं अदृष्ट वांकु थयुं के शुं! अंग ए प्र-
 कारनुं पासे रहेखाने संबोधन आपे ठे जे तमो उगाया ठे के शुं!
 एटले हे श्रावक लोको ए लिंगधारीअण मंत्रादि प्रयोगे करीने तमने
 नमी लीधा ठे के शुं !

टीकाः—यथाहि केचन केनापि पुर्मांत्रिकेण वशीकरणमंत्रेण तथाकृता स्तद्धचनमसमीचीनमप्यत्यंतसमीचीनतयाऽन्युप गच्छंत स्तत्वमवगमिताथपि मंत्रमहिम्ना न ततोनिवर्तते एव भेतेपि ॥ किंचेति पक्षांतरे महेर्चुतादिजिरावेशिताःकृतावेशा- विहितशरीराधिष्ठाना इतियावत् ॥

अर्थः—जेम कोइ पुष्ट मांत्रिक पुरुषे कोइक वशीकरणना मंत्रे करीने तेवी रीते वश कर्या होय जे तेनुं विपरीत वचन होय तेने पण साहं करीने माने. पठी तेने कोइ पुरुष यद्यार्थ समजावें तो पण ए मंत्रना महिमाए करीने तेथी निवृत्ति न पामे एटखे ते खोदाने पण साचुं जाणीने काळी रहे ए प्रकारे आ श्रावक लोक पण यथा वे शुं ।

किंच—एटखो अव्यय बीजा पक्षने फदे ठे के यळी भूय- विपद्दे प्रवेश कर्या ठे के शुं एटखे ए श्रावक लोकना शरीरनुं अधिष्ठान करीने जूत पळ्यां ठे के शुं ?

टीकाः—यथा जूतायधिष्ठिता स्तदावेशा द्विषेयारिहानेनापिषेयमपि पितृप्रहारादिकं विदधाना स्ततो निवर्त्यमाना अपिन नियन्तते एवमेतेपि सदसद्विवेकविरुद्धतया रूपपात्र नि- वर्तत इति ॥ अत्रच दिग्भूटादिवहुपायिकरुप्रदर्शनमापुनिद्ध भास्वलोक्तानामत्यंतानिवर्त्यस्वगणप्रदमस्तत्प्रज्ञापनार्थं ॥

अर्थः—केस जे जेता शरीरने जूतादि पळ्यां होय तेना

आवेश थकी तेने आ ते करवा योग्य ठे के आ ते करवा योग्य नथी
 एवं ज्ञान नथी रहतुं माटे पितादिकने पण प्रहार करवा माने ठे
 त्यारे तेने कोइ तेनाथी निवृत्ति पमाऊवा जाय तोपण निवृत्ति पण
 नहि एम आ श्रावक लोक पण सारा खोटाना विवेके रहित ठे
 माटे ते कुमार्गथकी नथी निवृत्ति पामता हवे आ काढ्यमां घणा
 विकल्प देखाड्या तेनो अजिप्राय ए ठे जे आ काळना श्रावक सो
 को अत्यंत जेमांथी निवृत्ति न पमाय एवो पोतानो गडरूपी प्र
 तेणे करीने गळाय ठे एम जणाववाने अर्थे घणा विकल्प कक्षा ठे

टीका:—कृत्वा विधाय मूर्ध्नि शिरसि पदं पादं श्रुतस्य सिद्धां-
 तोक्तातिक्रमेण निःशंकतया स्वगुरुर्लिंगिप्रवर्त्तितासन्मार्गपो-
 यणमेव श्रुतमूर्ध्नि पादकरणं श्रुतमूर्ध्नि पादन्यासे च तेषामिदं
 बीजं ॥ जगवत्सिद्धांतोद्दिनेकांतेनैव विहितानुष्ठानविधिनि-
 ष्टित्यादि विवेकिनां निःश्रेयसाय न विप्यति किं श्रुतेनेत्यंतं
 खिगिर्निर्युक्तं मूलपूर्वपक्षे ॥ तस्योपदेशस्य सततं तत्सकारो
 श्रवणमिति ॥ एतच्चायुक्तं ॥

अर्थ:—शुं करीने ए प्रकारना यथाठे तो सिद्धांतना मस्तक
 उपर पग द्दने केम जे सिद्धांतमां जे कथुं तेनुं निशंकपणे उच्च-
 घन करवुं न पोताना जे खिग धारी गुरु तेने प्रवर्त्ताव्यो जे अस्त
 मार्ग तेनुं पोपण करवुं एज सिद्धांतने माये पग दीधो कहेवाय माटे
 तेमने सिद्धांतने माये पग दीधानुं तो आ बीज ठे जे जगवत्तो
 सिद्धांत तो एकांतिकरणे कक्षा एवो जे अनुष्ठान विधि तेने गि
 ज ठे तात्पर्य ते जेनुं एवो नथी ए वचनयी आरंभीने विवेकी श्राव माह

नणी सिद्धांत यवे शुं ए वचन पर्यंत लिंगधारीउणं जे कणुं हंतुं-
मूल पूर्वपक्षने विषे एटले पूर्वे ते उपदेशनुं ते लिंगधारीउ पासे
निरंतर सांजळवुं एतो घणुंज अयुक्त ठे.

टीकाः—यतः, नवि किंचीत्याद्यागमशकलस्येद मुत-
राऊं ॥ एसा तोसिं थाणा, कळो सच्चेणहोयवमिति ॥ अस्य चा-
यमर्थः ॥ एपा जगवता माज्ञा यत् कार्ये सत्येन जवितव्यं ॥
कोर्थः कार्यं ज्ञानादित्रयं ॥ सत्यंच संयमः ॥ यथा यथा ज्ञा-
नादिकं संयमश्चोत्सर्पत स्तथातथा यतिना निर्मायं यतितव्यं ॥

अर्थः—जे हेतु माटे 'न विकिंची.' इत्यादि थागमनो ककनो
खशने ए लिंगधारीउ बोखे ठे पण ते गाथानुं उचराऊं तो था
प्रकारनुं ठे जे 'एसा' इत्यादि एनो था प्रकारनो अर्थ ठे जे था
जगवंतनी थाज्ञा ठे जे कार्यने विषे सत्यपणे घणुं तेनो प्रगट अर्थ
शो थयो ? तो था प्रकारे थयो जे कार्य एटल करवा योग्य ज्ञानादि
अण ने सत्य एटले संयम ते वेय जेम जेम एडि पामे तेम तेम
मायारहितपणे यतिए प्रयत्न करवो.

टीकाः—पदाद् ॥ कज्जं नाणार्थं, सच्चं पुण संजमो मुणे
यवो ॥ जह् जह् सो होइ धियो, तद्दत्तद् कायधयं कुणसु ॥ दोसा
जेण निरुज्जंति, जण खिज्जंति पुबकम्माइं ॥ सो सो मुक्कोवा
थो, रोगावच्छासु समणंय ॥

अर्थः—जे माटे ए वात शास्त्रमां कही ठे जे ज्ञानादि अण

एने कार्य कहीए ने वळी सत्य ते संयम जाणवो. ते वेय जेम जे स्थिर थाय तेम तेम कार्य करवुं. जेणे करीने दोष जाय ने जे करीने पूर्वे करेलां कर्म खपाय ते ते मोक्षनो उपाय जाणवो.

टीका:—नचागमे सुखलिप्सया किंचित्सुद्वितं, किंतिहिं-
यावता विना संयमज्ञानदियात्रा नोत्सर्पति तावन्मात्रस्यैव
विहितनिवारणस्यनिवारितविधानस्य च जगवद्भिः पुष्टाखं-
नेन कादाचित्कतया तत्रानुज्ञानात् ॥

अर्थ:—आंगमने विषे सुखनी लाखचें कांइ पण कथुं नथी
त्यारे शुं तो जेना विना संयम ज्ञानादियात्रा वृद्धि न पामे, तेदळा
विधिनो निषेध कह्यो ठे ने निषेधनो विधि कह्यो ठे जगवते पुष्टां-
खंवन जाणीने क्यारेक करवापणे तेनी आज्ञा आपी ठे पण निरं-
तरपणे आपी नथी.

टीका:—एवंचकथं श्रुतस्याव्यवस्था ॥ जवन्मार्गस्यचोदे-
शिकज्जोजनादेः सर्वस्यापि सार्वदिकतया निस्तृंशत्वेन केवल
सुखानुभवोद्देशेनैव प्रवृत्तेः ॥ तथाच तस्य महासावयत्वेन ज्ञा-
नादियात्राहयमाणत्वात् कथं प्रामाण्यमित्यहो अकलितगुण-
दोषविज्ञागः स्वपक्षानुरागः खलानां यद्भवन्मतस्याव्य-
वस्थापादनेन स्वमतस्योत्कर्षप्रदर्शनं । नहितेजसः सकाशात्
कदाचित् तमसोत्कर्षसंभव इति ॥

अर्थ:—ने जो विधिनो निषेध, निषेधनो विधि निरंतरपणे

होय तो जगवतना मार्गनी तथा उद्देशिक चोजन इत्यादि सर्व वस्तुनी व्यवस्था न रहे, केमजे सर्वने सार्वदिकपणुं घाय तेम निर्दयपणे केवळ पोताने जेम सुख उपजे तेमज प्रवर्तवानुं रहेसुं ठे ए हेतु माटे वळी ते उद्देशिक चोजनादिकने महा सावध्यपणुं ठे तेणे करीने ज्ञानादियात्रानी हानिपणुं तेमां रळुं ठे माटे केम प्रमाणिकपणुं कहेवाय ने आतो आश्चर्य ठे. जे खळ पुरुषोने जेमां गुणदोषना विजाग नीकळता नयी एवा पोताना पदनो थनुराग ठे जे माटे जगवंतना मतनी श्रव्यवस्था संपादन करवी तेणे करीने पोताना मतनुं उत्कर्षपणुं देखामे ठे पण ते एम नयी ज्ञाणता जे क्यारेय पण तेजना म्होंना आगळ अंधकारनो उत्कर्ष संजवरो? नहिज संजवे.

टीका:—किंच . . तीर्थंकरगणधरपूर्वधरादिसातिशयमहा-पुरुषविरहे संप्रति तस्तिद्धांतपव नः प्रमाणं ॥ यदुक्तं ॥ नो पिद्भामो सव्वन्मुणो सयं न मणपद्भवजिणां ॥ नय चतदस दसपुत्रिप्पमुद्दे विस्सुपसुपद्देरेवि ॥ एवंपि अद्भसरणं ताणं चस्कू गइ पइवोय ॥ जयवं सिद्धंतोच्चिय, अविरुद्धो इह दिठेदिं ॥

अर्थ:—वळी शुं तो तीर्थंकर गणधर आदिक जे महा अतिशय वाखा पुरुष तेमनो विरह घये सते आ. काळमां तेमनां सिद्धांत पज हमारे तो प्रमाण ठे जे माटे ते शास्त्रमां कसुं ठे जे.

टीका:—तस्य च ग्रामाण्यानज्युपगमे तत्प्रणेतु जंगवतोप्यऽग्रामाण्याज्युपगमप्रसंगेन जवतस्तन्मूखरजोदरणादि बेपपरित्यागापत्तिः ॥

॥ यदुक्तं ॥

आणाएद्यिय चरणं, तवृजंगे जाण किं न जगं ति
अइकंतो कस्तापसा कुणइ सेसं ॥

अर्थः—सिद्धांतनुं जो प्रमाणपणुं अंगिकार न करे
कहेनार जगवंतनुं पण. प्रमाणपणुं न अवानो प्रसंग यशे.
रीने जगवंत ठे मूल ते जेनुं एवो जे तारो रजोहरणादि
करेखो वेप तेनो परित्याग करवानी प्राप्ति यशे. एटले जो
सिद्धांत नथी मानतो तो जगवंतनो कहेखो रजोहरणादि वेप
पूकी दे. जे माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे जगवंतनी अ
ज निश्चे चारित्र ठे, माटे ते आज्ञा जागे सते थुं न जाणुं
वें जाणुं.

टीकाः—तथाचायं सुखाशया जवत्कल्पितः पंथाः संक.
पि विज्ञाररुता मापद्येते त्यहोलाजमिठोनी व्याश्रि.
व्ययः संवृत्तः ॥ यदपि, रुग्णः कल्पितां यांतीत्यादिश्लोकवले
स्वप्रकल्पितक्रियायाः सुकुमाराया मोक्षांगत्वसमर्थनं तदप
सुंदरं ॥ यत एत च्छलोकार्थ एव मागमे विधीयते ॥ मउइ
एव किरियाए कालेणारोगयं जह उवेंति ॥ तहचेव उ निव्वाणं
जीवा सिद्धंत किरियाएनि ॥ अत्रहि सिद्धांतक्रियायाएव चिं.
तनमुनिक्रियापेक्षया कोमलाया अपि निर्वाणांगत्वं प्रतिपा
दितं नतु त्वदन्निप्रेतोत्सूत्रक्रियाज्ञासस्य ॥

अर्थः—बळी सुखनी आशाए जे करुं तेणे करीने जंग-
ते करेलो जे मार्ग ते सर्व नाश पामे माटे अहो आतो मोडुं
प्राश्चर्य जे क्षात्रनी इच्छा करनारने मूळ धननो पण नाश थयो.
म वळी जे पुर्वे तमे प्रतिपादन करुं जे रोगी पण सारा थाय इ-
यादि जावने कहेनार श्लोकतुं वळ लइने पोतानी कपोल कल्पित
क्रिया सुकुमार ठे एटले सुख समाधे थाय एवी ठे तेने मोक्षना
श्रंगपणुं प्रतिपादन करुं ते पण शोचतुं नथी केमजे ते श्लोकनो अर्थ
प्रागमने विषे आ प्रकारनो कह्यो ठे जे आ जगाए सिद्धांतने विषे
पूर्वना महंत मुनीनी क्रियानी अपेक्षाये जे सुकुमार क्रिया कही ठे
तेने मोक्षतुं श्रंगपणुं प्रतिपादन करुं ठे तेणे करीने कांइ तारो माने-
नो जे उत्सृज क्रियाजास तेने मोक्षतुं श्रंगपणुं प्रतिपादन उपर
प्रमाणे न थयुं.

टीकाः—अतो जवदज्जिमतक्रियाया उपदर्शितन्यायेन
तद्विपर्ययप्रसाधनान्न तत्श्लोकवलेन जवत्प्रकल्पितश्रुता
प्रामाण्यसिद्धिः ॥ एवंच लिंगदेशनया श्रुतस्य मूर्ध्नि पदक-
रणमसांप्रतमपि कृत्वा यदमी प्रत्यक्षगोचराः श्रावकजनाः
सुदृढगद्गमहग्रंथयोदृष्टो रुदोपाथपि साक्षाकृतगुरुतरपूर्वो-
दित कुपंथापराधा अपि ॥ अदृष्ट दोषाहि विवेकिनापि कु-
पथादपि न निवर्तितुमीशते किं पुत्रन्य इत्यपि शब्दार्थः ॥

वळी कोइ कारणे पोतानी मेळे ते कुमार्गथी पाठुं न वळाय लो
जे पुरुष ए कुमार्गथी पाठा वळ्या होय ते उपर प्रमोद करवो घटित
ठे वळी आ श्रावक तो ए वेमांथी एके पण करवानो उत्साह नथी
करता. उलटो जे कुमार्गथी कोइक निवृत्ति पामे ठे तेना उपर पण
हुज उपद्रव करवानो प्रयत्न करे ठे ते माटे आ ते शुं दिग्मोह प
म्या ठे के शुं थयुं ठे इत्यादि योजना करवी तेणे करीने आ स्पष्ट
र्थ कळो ठे जे दिग्मोह पामेला जे पुरुष ते निश्चे हितकारी पुरुष
तेथी निवृत्ति पमारुवा मांड्या ठे तोपण ते दिग्मोहादिकथीज के
वळ निवृत्ति नथी पामता ने आतो. केवळ कुमार्गथी निवृत्ति नथी
पामता. एटलुंज नहि त्यारे शुं तो जे ए कुमार्गथी निवृत्ति पामे ठे
ते उपर उलटा इर्ष्या करे ठे माटे ते दिग्मूढ थकी पण आतो अ
तिशे निंथ ठे. भूमा ठे. ए प्रकारे आ काव्यनो अर्थ थयो ॥१७॥

टीका:—सांप्रतंलिं गिदेशनया श्रद्धेरविधिविहितस्य जि
नमज्जनस्यापि दुर्गतिपातहेतुत्वप्रतिपादनद्वारेणश्रुतपथावज्ञां
दर्शयन्नाह ॥

अर्थ:—हवे लिंगधारीनी देशनाये करीने श्रावक लोको
विधि रहित जे जिनमज्जन उत्सव करे ठे तेपण दुर्गतिमां पमना
नुं कारण ठे एम प्रतिपादन करनार द्वार करीने सिद्धांत मार्गनी
थवज्ञा देखानता सता कहे ठे.



॥ मूल काव्यम् ॥

इष्टावाप्तितुष्टविटनटजटचेटकपेटकाकुलं
निधुवनविधिनिवद्धदोहृदनरनारीनिकरसंकुलं ॥
रागोद्वपमत्सेरपर्याघनमघपंकेथनिमज्जनं
जनयत्येवचमूढजनविहितमविधिनाजेनमज्जनं ॥ १७ ॥

टीकाः—जेनमज्जनं जगवद्विंस्नात्रं कर्तुं जनयत्येव संपा-
दयत्येव नतु कदाचिन्न जनयत्येवकारार्थः ॥ अघपंके पापकर्ममे
निमज्जनं त्रुनं कर्म तत्कर्तृणामितिशेषः ॥ अथ कथं पुण्याप-
विधीयमानं जिनस्नात्रं पापपंकनिमज्जनाय प्रभवतीत्य-
तथाह ॥

अर्थः—जे जगवद्विंवनुं स्नात्र तेज पापरुपी कादव प्रत्ये
कामे ठे एम अर्थ जणावनार एवकारनो अर्थ ठे, ते कोने युक्तामे
तो जे स्नात्र करे ठे तेने एम कर्तृपदशेष उपरयी खेवुं त्वां ह्वे
रहीं आशंका करीने कहे ठे जे पुण्याने अर्थ कर्तुं जे जिन
स्नात्र ते पापकादयमां युक्तावाने केम समर्थ थाय ? तो तेनो
उत्तर कहे ठे जे.

टीकाः—अविधिना सिद्धांतोक्तक्रमविपर्ययेण प्राक्तन
विशेषणान्यथानुपपत्त्या रात्रावित्यर्थः ॥ सिद्धांते द्वि रजन्यां जिन
स्नात्रं निवारित्तमतस्तत्र तत्कुर्यतां कथं न पातकमित्यर्थः ॥

अथ कं दोषमजिप्रेत्य सिद्धांते रात्रिस्नात्रनिवारणमिति
दोषप्रदर्शनाय हेतुगर्जं विशेषणत्रयं मज्जनस्याह ॥

अर्थः—विधिरहित एटले सिद्धांतमां जे अनुक्रम कर्णो
तेथी विपरीत पूर्वे कहेलां विशेषणने सार्थक करवाने रात्रिने विपे
स्नात्र करे ठे एटलो अर्थ थयो. विधि रहित ने रात्रि विपे जे प-
रमात्मानुं स्नात्र करवुं ते पूर्वे कहुं ए प्रकारतुं ठे. एटले सिद्धांतने
विपे रात्रिमां जिननुं स्नान निवारण कर्तुं ठे ए हेतु माटे रात्रिने
विपे स्नात्र करनारने केम पाप न होय एटलो अर्थ ठे. हवे शो
दोष अंगिकार करीने सिद्धांतमां रात्रिने विपे स्नात्र करवानुं निवा-
रण कर्तुं ठे ए दोष देखाववाने हेतुगर्जित ए स्नात्रनां अण वि-
शेषण कहे ठे.

टीकाः—श्रवाप्ति श्रुत्यादि ॥ श्रुत्याया वल्लजाया मज्जन
दर्शनमिपेणागताया श्रवाप्ति मेलकस्तया तुष्टा निःशंकमत्रा-
य नः सुरतलीला प्रवत्स्यतीतिधिया मुदिता विटा वेश्यापतयः
नटा नाटकाचिनयनादिकलोपजीविनः जटाः शस्त्रादिकलाजी-
विनः चेटका मासादिनियमितवृत्तिग्राहिणः एषां पेटकं समुदाय
स्तेनाकुलं कुञ्जितं प्रेयसीप्राप्त्या सात्त्विकजावेनाकुलीकृत
विटादिजना कीर्णत्वात् मज्जनमप्युपचारादाकुलं ॥

अर्थः—जे ए स्नात्र केवुं ठे जे जेमां पोताने वल्लज एवी
जे स्त्री तेनी प्राप्ति थाय एटले स्नात्र देखवानुं मिय करीने आवे-
खी जे पोतानी वाञ्छित स्त्री तेनो समागम तेणे करीने राजी ययेला

एटखे आज शंकाये रहित आपणी संजोग लीला प्रवर्तेशे ए प्र-
कारनी बुद्धिवते हर्ष पामेला जे विट कहेतां वेश्यापति, तथा नट
कहेतां नाटक आदि कळावके आजीविका करनार पुरुषो तथा नट
कहेतां शास्त्रादिक कळावके आजीविका करनारा तथा चेटक कहेतां
महिने महिने अथवा वर्षे जे जे पोतणी . नियमाये आजीविका
वांधी ठे तेनुं ग्रहण करनारा एवा जे पुरुषो तेनो जे समुदाय तेणे
करीने होच पामेलुं एवुं स्नात्र ठे. एटखे वाञ्छित स्त्रीनी प्राप्ति घड
ते रुप गृंगार. रसनो हेतु भूत सात्विक नाम अद्वयजिचारी एटखे
गृंगारनी पुष्टीनो कारणयोग तेणे करीने आकुल व्याकुल थयेला जे
लोक तेणे करीने व्याप्त थयेलुं ठे माटे ए स्नात्र पण उपचारयी
आकुल थयुं एम कहेवाय.

टीकाः—तथा निधुवनविधिनिवृद्धोद्ददा मोहनविष-
सितविहिताजिष्वायाः या नरनार्यः पुरुषयोपित स्तासां निकरेण
निचयेन संकुलं व्याप्तं ॥ नारीशां हि प्रायोनिधुवनार्थमेव म-
ज्जनावलोकनद्वयना तत्रागमनात् ॥ तथाविधव्याजमंतरेण
रात्रौ तत्राप्यागमनासंज्ञवात् ॥ तथाविधव्याजेन चान्यत्र गंतु
मशकत्वात् ॥

अर्थः—बळी ए स्नात्र फेळुं ठे जे जेमणे मैधुनविषास क-
रवानी अजिष्वाया वांधी ठे एवी स्त्रीने पुरुष तेमनो जे समूह तेणे
करीने व्याप्त एवुं एटखे बहुधा स्त्रीने मैधुनने अर्थेच स्नात्र जो
वाना कपटे करीने त्यां आवळुं घाय ठे. ए हेतु माटे केमजे ते प्र-
कारनुं कपट कर्या विना रात्रिने विषे त्यां आवळुं संज्ञवतुं नयी. ने

ते प्रकारनुं कपट करीने बीजी जगाए पण जवा समर्थन थाय माटे.

टीकाः—अतएवरागः कांचित् परवर वर्णिनीं प्रत्यक्षिषुंगः
 छेपः स्वप्रेयसीमन्येन सह संगच्छमानां पश्यतस्तज्जियांसा म-
 त्सरः किंचित्सौजाग्येन कयाचित्संघट्टमानमालोकयतः स्वयं
 च तां कामयमानस्य तत्सौजाग्यविच्याविषा, इर्ष्यास्विवल्लजा-
 मन्येन साङ्गं संलपंतीमीक्षमाणस्याऽसहिष्णुता ॥ ततो राग-
 श्चेत्यादिछंदः ॥ तान्निर्धनं साङ्गं ॥ अत्रापि रागादिमल्लोकयन-
 त्वान्मजनमप्युपचारात्तथा ॥

अर्थः—एज कारण माटे राग एटले कोइक पारकी बी
 प्रत्ये अति आसक्ति, ने छेप एटले पोतानी वहाली स्त्री बीजा
 पुरुष संघाथे संगम करती देखीने ते पुरुषने हणवानी इत्ता कावी
 ते, तथा मत्सर एटले कोइक पुरुषे कोइक स्त्रीनी कामना करेवी
 एटले प्रयम वांच्या करेवी ते स्त्री ते विना ते करतां अधिक मुंर
 बीजे पुरुष मळ्यो तेनी संघाथे संघट्टन करती ते स्त्रीने प्रयमना
 पुरुषे देखी पठी जेनी साथे संघट्टन करे ठे ते पुरुषना सौजाग्य-
 पानो नाश करवो तेनी जे इच्छा ते, तथा इर्ष्या एटले पोतानी क-
 सुज स्त्री बीजानी संघाथे ग्राह्याप संघाप करती देखीने जे अस्त-
 हनपणुं थाय ते सर्वे करीने ए स्नात्र अतिशे व्याप्त ठे. रागादि पर-
 नो छंद समास फरवो. था जगाए पण रागादि सहित पण
 लोक ए प्रकारना ठे पण उपचारयी ते प्रकारनुं स्नात्र कथुं.

टीकाः—दामुच्छोकमेवकेदि त्रिनशदेपि निशायां रागा-

दयप्रवोज्ज्वलंते नत्वणीयस्यपि धर्मज्ञावना ॥ तदुक्तं
रब्धे जिनविंमज्जनविधौ मुग्धे निशि श्रावकैः, श्रेयोयं
दिरे समुदिताश्चित्रं रिरंसास्पृशः ॥ स्त्रीपुंसा रजसापुपा
शास्तांबूलविंवाधरा, गाढालिंगनजंगिसंगमसुखं विदंति नंदं।

अर्थः—रात्रिपू जिनघरने विषे कामि लोकनो भेलाव
तेमां रागादिकज उत्पन्न थाय पण अतिशय थोडी पण धर्मन
जना तो उत्पन्न थायज नहि ते शास्त्रमां कथुं ठे जे रात्रिये जि
दिरमां श्रावक लोके स्नात्र विधि श्रेयने अर्थे आरंभ्यो ठे. ए
कहेवुं ते तो महा आश्चर्यकारी ठे, केमजे क्रीडा करवानी इ
वेगे करीने जेळां थयां जे स्त्री पुरुष ते ए समय पामीने ता
जक्षण करवाथी लाल होठ जेमना थया ठे ने परस्पर आधिगन
स्वनावते संगमनुं सुख अनुभव करे ठे थने आनंद पामे ठे.

टीकाः—एतदुक्तं जयति जिनस्नपनं. हि स्वस्य परेषां च प्र-
दृष्टां रागद्वेषां दिक्षयाय विधीयते ॥ निशायां तद्विधाने च कामुफा-
नां सुरताय समंजसप्रवृत्त्याऽप्रतिहतप्रसरस्तत्प्राप्तुर्नाय इति कथं.
तत्कथं विधायिता तस्य स्यात् ॥

अर्थः—ए वात कही ठे जे जिन परमात्मानुं स्नात्र ते पो-
ने तथा परने तथा देखनारने राग द्वेषना क्यने अर्थे करीए ठीए
रात्रिपू ते करे सने तो कामी पुरुषनी सजागादिक उगी प्रवृत्ति
गइ शकाय एही नर्था माट ते जिन स्नात्र रागद्वेषन
करनार केम थाय ? उलट रागद्वेषनी वृत्ति करनार ठे

॥ तिष्ठयरे बहुमाणो, अन्नासो तद्दयजीयकपस्त ॥

॥ देविदाइअणुगिइ, गंजीरपलोयणा लोए ॥

अर्थः—स्नात्रादिक विधिने विषे इन्द्रजा आचरणनुं वि
गमां धरतनार पुरुषोए प्रमाणपणे अंगिकार कर्युं वे ए हेतु
ते कबुं ठे जे.

टीकाः—तस्मादिन्द्राचरितस्यप्रामाण्यानिशायामपि
पनं विधातव्यमिति तदपास्तं ॥ शक्तोजिनजन्ममज्जनं मे
करोतीति मन्यामहे ॥ नतु यामिनीयामद्वितयइति ॥
शिखरे सूर्योदयास्तमयाज्ञावेनरात्रिंदिवव्यवहाराज्ञावात् ॥

अर्थः—ते हेतु माटे इन्द्रनुं जे आचरण तेनुं प्रमाणप
माटे रात्रिए पण स्नान विधि कराववो, एम जे कहे ठे ते मत
खंरुन कर्षो शायी के इन्द्र जिनजगवंतनुं जन्म स्नान मेरु प
विषे करे ठे एम मानीए ठीए पण रात्रिना वे पद्वोर थये सते
नथी मानता केम जे मेरुपर्वतने विषे सूर्यनो उदय ने सूर्यनो
तेनो अज्ञाव ठे ए हेतु माटे त्यां रात्रि दिवस एवो व्यवहार न

टीकाः—तथाहि ॥ प्रत्यस्तमिते तत्क्षेत्रवर्तिदिनकरकिर
निकारःकाञ्चविशेषो हि रात्रिरित्युच्यते तद्विपरीतश्च दिनमिति
मेवंपेक्षया रवेरत्यंतनीचेव्राहितत्वेन किरणानां चोपरिष्ठा चया
सराज्ञावेनाधस्तननागस्यैवतद्व्यकाशविषयत्वात्तथाच कथं त
रात्रिदिवदिनागः स्यात् ॥

अर्थः—तेज देखामे ठे जे क्षेत्रमां रह्यो जे सूर्य तेना किरणनो समूह आयमे सते जे काळ विशेष ते क्षेत्रने विषे रात्रि कहीये; ने ते थकी जे विपरीत काळ विशेष ते दिवस कहीए ने मेरु पर्वतनी अपेक्षाए अत्यंत नीचो गमन करतो एवो सूर्य ठे ए हेतु माटे किरणनो उपर तथाविध पसार थतो नथी. एतो हेठंखां जागनेज ते किरणवके प्रकाश करवानो विषय ठे ए हेतु माटे रात्रिदिवस नो विजाग त्यां कये प्रकारे ठे ? कोइ प्रकारे नथी.

टीकाः—कथं तर्हि प्रकाशाभावे तत्रै जाणां जिनमज्जनादि विधिरिति चेन्न ॥ रत्नसानोरधित्यकायाश्च तापकेन निरस्तपूपमशुखद्योतेन सततमुच्चरता बहुखविमलमाणिक्यशिला मरीचि निचयेन देवमहिम्ना च शश्वज्जास्वरत्वात् ॥ एवं चैजाचरितावष्टं ज्ञेन कथं रात्रिस्नात्रं समर्प्यमाणं चारिमाणमचेत् ॥

अर्थः—त्यारे त्यां सूर्यनो प्रकाश नथी त्यारे इंड्र जिन स्नाननो विधि कये प्रकारे करे ठे एम जो तुं आशंका करतो होय तो ते न करवी केम जे रत्ननां ठे शिखर ते जेनां एवा मेरु पर्वतनी उपली भूमिने विषे ताप रहित ने जेमां सूर्यना किरणनो प्रकाश नथी ने निरंतर अतिशय देदीप्यमान एवी जे पणी निर्मळ माणिक्य रत्ननी शिलाउ तेमना किरणनो जे समूह तेणे करीने ते वडी देवताना महिमाए करीने निरंतर अतिशय देदीप्यमानपणुं ठे ए हेतु माटे ए प्रकारे इंड्रना आचरणनुं आखंवन करीने जे रात्रि स्नात्रनुं समर्पन करवुं पटखे स्थापवुं ते केम अतिशय शोभा प्रत्ये पामशे नहिज पामे.

टीकाःतथाहि ॥ सिद्धांते संजातं तत्रि तावत्तहस मिति
 वचनात् संध्यात्रयलक्षणो जिनपूजायाः काळो नियमितो रात्रा-
 वपि तद्विधानेच काळमि कीरमाणं किसिकम्मं बहुफलं जहा ॥
 होइ इय सवच्चियकिरिया, नियनियकाळमिविन्नेयेत्यादिना कृपि-
 दृष्टांतेन काळविधीयमानजिनपूजादिक्रियाणांसा फळ्यात्रिधानं
 व्यर्थं मापयेत ॥

अर्थः—तेज देखाके ठे जे सिद्धांतमां त्रण संध्यातं उर
 कही ठे माटे त्रण संध्यातं ठे लक्षण जेनुं एवो जिनपूजानो काळ
 नीम्यो ठे. ने रात्रिने विषे ते करे सते, जे क्रिया काळने विषे
 करीए ते क्रिया फळदायी होय जेम कृपिकर्म एटखे खेती जे
 काळने विषे बहु फळदायी होय ठे एम सर्वे क्रिया पोतपोताना का-
 लने विषे करवी एम जाणवुं इत्यादि खेतीना दृष्टांते करीने का-
 लमां करेली जे जिनपूजादिक क्रियातं तेनुं सफलपणुं जे कहुं ठे
 ते अकाले करवायी व्यर्थपणाने पामे.

टीकाः—नच“चित्तिकिरियाविरुद्धो, अहवा जो जस्सजावेइ-
 उइतिवचनाद्वात्रावपितत्प्रतिपादनमिति वाच्यं ॥ श्रावकाणां त्रि-
 संध्यं जिनपूजायादिनकृत्यत्वेनसिद्धांतेजिधानात् ॥ ततश्चवि-
 त्तिकिरियाविरुद्धो इत्यादेरयमर्थो यः प्राज्ञातादिसंध्यायां वृत्ति-
 निमित्तवाणिज्यादिव्यग्रत्वात्कथंचिदेवपूजायां न व्याप्रियते स-
 दिनमध्यएव मूहूर्त्तादिनासंध्या तिक्रमेण्यपवादतः पुजां करोतु ॥
 नपुनरस्यायमर्थोयद्युतापवादेन रात्रौ करोति दिनकृत्यताद्द्वानि-
 प्रसंगादिति ॥

अर्थः—बळी 'वित्ति किरिया' इत्यादि वचनथी. राष्ट्रिए पण पूजा आदिकनुं प्रतिपादन थशे. एम. नं बोखबुं केमजे श्रावकने पण संध्याकाळने विषे जे जिन पूजा करवी ते दिन कृत्य ठे एटखे दिवसनी करणी ठे ते हेतु माटे 'वित्ति किरिया विरुद्धो' इत्यादि. कनो अर्थ ठे जे प्रजातादि काळनी संध्याने विषे पोतानी आजी-विका निमित्त जे व्यापार तैने विषे व्यग्रपणा थकी एटखे आकु-ळव्याकुळपणा थकी कोइक प्रकारे देवपूजामां न प्रवर्त्ताय. तो ते पुरुष मध्याने विषे पण करे एटखे पूजा करवानो जे काळ ते ये घनी आदिक अतिक्रमीने पण अपवादथी पूजा करे एम अर्थ ठे पण एम नथी जे अपवाद मार्गे राष्ट्रिए पण पूजा करे ने जो एम होय तो दिनकृत्यपणानि हानि थवानो प्रसंग थावे एटखे ए. पूज-ननी दिनकृत्य. एवी संज्ञाज न थाय ए हेतु. माटे.

टीकाः—एवंच यद्यपिविद्यादिसिद्धयर्थिनांकेपांचिद्भवान्नि-
नंदित्वेनगिरिकाननादौजिनस्नात्रादिषु रात्रावपिप्रवृत्तिः ध्रूप-
तेतथापि न तच्चरितमवलंब्य, ध्रुतोक्मज्जनादिसमयं परिहृत्य
रात्रौत द्विधानेनविषेकिनात्मद्रुहा चवित्तव्यमिति ॥

अर्थः—जो पण विद्यादिकनी सिद्धिने इच्छनारा केटखा न-
वान्निनंदी पुरुषोनी पर्वतना वन आदिकने विषे राष्ट्रिए पण जिन
स्नात्र आदिने विषे प्रवृत्ति संजळाय ठे. तो पण तेनुं चरित्र थवखं-
घन करीने सिद्धांतमां कहेखो स्नात्र आदिकनो समय तेनो परिहार
करीने राष्ट्रिने विषे स्नात्र करावबुं ते विषेकी पुरुषेने आत्मद्रोह
ठे एटखे आत्मानें उगवाजणी ठे माटे ते करबुं नथी पदबुं इत्यादि.

टीका:—एतेन रात्रौ जिनसदने वलिदानंदिप्रतिष्ठादि
विधानमपि प्रत्युक्तं ॥ प्रायोमज्जानेन समानयोगक्षेमत्वात् ॥
निशिस्नपनोक्तदोषाणां वलिदानादावपि संज्ञवात् ॥ किंचिद-
धिक्याच्च तत्र प्रथमं तावद्वलिदानमधिकृत्य तदुच्यते ॥

अर्थः—एणे करीने रात्रिने विपे जिनमंदिरमां वळीदान
तथा नंदित प्रतिष्ठा इत्यादिकनुं करवुं ते पण खंनन करुं, केम जे
बहुधा स्नात्रनी संघाथे एनुं समानपणुं सरखापणुं ठे ए हेतु माटे
एटले योग क्षेम सरखो ठे केम जे पाप सरखुं लागे ठे माटे रात्रि
स्नानमां कहेला जे दोष ते वलिआदिकने विपे पण संज्ञवे ठे ए हेतु
माटे वळी ते करतां अधिक दोषपणुं ठे, तेमां प्रथम वलिदाननो
अधिकार करीने दोष कहे ठे.

टीका:—जगवत् प्रवचने विज्ञावय्यां चतुर्विधाहारस्यापि
संसक्तिमत्त्वप्रतिपादनात् ॥ तथाच निशि जिनपुरतस्तादृगा-
हारदानेन कथं तत्प्रज्ञवासंख्यजीवबंधजन्यः कर्मबंधो दातृणां
न स्यात् ॥

अर्थः—जगवंतना सिद्धांतने विपे रात्रीए चार प्रकारना
आहारने पण संसक्तिमत्व दोषनुं प्रतिपादन करुं ठे माटे वळी
रात्रिए जिन जगवंतनी आगळ ते प्रकारना आहारनुं देवुं तेणे क-
रीने ते थकी थयो जे थसंख्य जीवनो नाश ते थकी थयो जे क-
र्मनो बंध ते वलि देनारने केम न थाय ? ए तो थाय ज.

टीका:—तद्युक्तं ॥ रात्रौ वसिं वृषनिमित्तमतीवजीवसं-
सक्तिमंतमपि तीर्थपतेः पुरस्तात् ॥ ये ढोकयंति वसिना कसिना जि-
तास्ते, नूनं धुजेन तसिना मसिना अर्थेन ॥

अर्थः—ते शास्त्रमां कहुं ठे जे रात्रिये तीर्थकरना म्होंना आ-
गळ प्रतिशय जीवनी संसक्ति दोषवाहुं वसीवान धर्मनिमित्त जे पु-
ष्य ढोके ठे अर्पण करे ठे. ते पुरुष निधे वळयान एवा कसिकासे
तीत्या ठे पुण्य रदित एवा भाय ठे ने पापवने मसिन थाय ठे. एटखे
रात्रिय बलिदान थापतां पुण्य तो घतुं नधी पण उखडुं पाप वंधाय ठे.

टीका:—तथा लोकविरुद्धोपि अहो अमी श्रावकाः स्वयं
रात्रिज्ञाननिषेधे पि स्वदेवस्य पुरतो निशिवसिमुपढोकयंत्यतः
कीदृग्मीपां रात्रिज्ञानविरतिरितिसोऽप्रासलोकवाक्यश्रव-
णात् ॥ आगमेपि जगदत्पुरतोऽप्यारव्यानावसाने समवसरणचुवि
राजादिभिः सिद्धस्य सिद्धरूपस्य कलमतंशुद्धवलेर्दिवसएवोप-
ढोकनप्रतिपादनात् ॥

अर्थः—वळी ए लोकविरुद्ध पण ठे, केमजे लोक एम बोखे
ने अहो आ श्रावक लोक पोताने रात्रि ज्ञाननतो निषेध ठे तोपण
पोताना देवनी आगळ रात्रिये वसिदान थापे ठे. माटे एमनुं रात्रि
ज्ञाननथी विराम पामवारूप व्रत केवुं एम कही उपहास करे ठे ते
उखंडन वचननुं सांजळवुं थाय ठे. वळी आगममां पण जगवंतनी
आगळ व्याख्याननी समाप्ती थये सते सम्मोसरणनी पृथ्वीने विषे

रात्रि ए केम घटे ! एम रात्रिये जिन प्रतिमानी प्रतिष्ठाने विषे ए
 आ समप्रदोपनो समुह जुदो जुदो करी विवेकयी कहेवो.

टीका:—तदुक्तं॥ प्राहुःपदोपपोषायां,दोषायां साधयंतियो॥
 जिनविषप्रतिष्ठां ते, प्रतिष्ठां स्वस्य दुर्गती ॥ तदेवं दोषकक्षापद-
 र्शना रात्रौमज्जनादिविधायिनां पापपंके निमज्जनं भवतीति व्य-
 वस्थितं ॥ इदं वंद्यमाणं च वृत्तद्वयं द्विपदी वंद इतिवृत्तार्थः॥१॥

अर्थ:—ते वात शास्त्रमां कही ठे जे घणा दोपने पुष्ट क-
 नारी जे रात्रि तेमां जे पुरुष जिन त्रिवनी प्रतिष्ठा साधे ठे एतडे
 जे रात्रिये जिनविषनी प्रतिष्ठा करे ठे ते पुरुष पोताना आत्माने
 दुर्गतिमां स्थापे ठे. ए प्रकारे दोपना समूह देखीने रात्रिस्नात्र क-
 रनारने पापरुपी कादवमां परुवुं थाय ठे एम सिद्धांत थयो. हवे आ
 काव्यनुं वृत्त तथा आगळ कहीशुं ए काव्यनुं वृत्त ए वे द्विपदी वंद
 नामे ठे. ए प्रकारे आ काव्यनो अर्थ थयो.

टीका:—सांप्रतं प्रसंगेन मज्जना दन्यस्यापि धर्मकृत्यस्य वि-
 धिरहितस्य संसारनिमित्तत्वं प्रकटयन्नाह ॥

अर्थ:—हवे आ प्रसंगेने विषे स्नात्र विना पण जे विधि-
 हित धर्मकृत्य वेने संसारनुं निमित्तपणुं ठे एम प्रकट करता सतां कहे ठे.



॥ मूल काव्यम् ॥

जिनमतविमुखविहितमहिताय न मज्जन् मेव केवलं ।
किंतु तपश्चरित्रदानाद्यपि जनयति न खलु शिवफलं ॥
अविधिविधिक्रमां जिनाज्ञापिह्यशुचिशुजाय जायते ।
किंपुनरितिविभ्रंवेनाहितहेतुर्न प्रतायते ॥ १९ ॥

टीकाः—जिनमतविमुखविहितं जगवदागमवैपरीत्यं
निर्मितं मज्जनमेव स्नपनमेव केवलमेकं अहिताय संसाराय न
ज्वति स्नानमेवैकमविधिविहितं संसारकारणमितिनांस्ति किंतु
किंतिहिं तप्यंते धातवोऽशुच कर्माणिवानेनेति तपोऽनशनादि ॥

अर्थः—जगवानना आगमधी 'विपरीत कर्तुं जे स्नात्र
तेज केवल कहतां एक संसारजणी थाय ठे एमं नयीं, शुं त्यारे तो
बीजुं पण ए प्रकारे ठे जे तप जेणे करीने शरीरना धातु तथा अ-
शुच कर्म तपावीए ते तप कहीए. अशनादिक ते पण आंगम विरुद्ध
करे तो संसारने अर्थ थाय ठे.

टीकाः—यदुक्तं ॥ मज्जास्थिरुधिरपखरसमेदःशुक्लाण्यने
न तप्यंते ॥ कर्माणि चाशुजानी त्यतस्तपो नाम नैरुक्तं ॥ तथा
चारित्रं सर्वविरतिः दानं पात्रे पुन्यायार्जितशुद्धंभक्तादिवित-
रणं ॥ आदिशब्दाद्भिन्नयैवयावृत्त्यादिग्रहः ॥ ततस्तपश्चेत्यादि
छद्मगर्भो बहुव्रीहि ॥ ततश्चैवमाद्यप्यनुष्ठानं जिनमतवैपरीत्य

विहितं न केवलं मज्जनमित्यपि शब्दार्थः ॥ न खलु नैव ज्ञायति संपादयति शिवफलं मुक्तिरूपं फलं ॥

अर्थः—हवे ते तपः शब्दनो अर्थः शास्त्रमां कथो ठे जे जे करीने शरीरना सात धातु जे मीजो, हारकां, रुधिर, मांस, रस, मेद, वीर्य ए सर्व तपे ठेने वळी अशुभ कर्मने तपावे तेथी तप एवुं नाम निरुक्त कथुं ठे एटले ए प्रकारनो तपशब्दनो अर्थ रुपिना वचनथी जाणवो. वळी चारित्र एटले सर्व विरतिरूपने दान एटले पात्रने निन्यायवके उपार्जन करुं जे जक्तपान तेनुं आपहुं. आदि शब्दथी विनय तथा वीयावृत्त इत्यादिकनुं ग्रहण करवुं ते हेतु माटे तपश्च इत्यादि द्वंद्व समास गर्जित बहुव्रीहि समास करवो, माटे ए प्रकारुं जे जे अनुष्ठान आदिक पण जिन मतथी विपरीत करेवुं होय ते पण ग्रहण करवुं केवळ स्वात्रज नहि एम अपि शब्दनो अर्थ ठे माटे ते ते अनुष्ठान मुक्ति रुपि फळने नथीज उत्पन्न करवुं.

टीकाः—अथ कस्मादेवमित्यत आह ॥ हीयस्मात् अविधिधिक्रमात् सिद्धांतानुक्ततदुक्तप्रकारेण जिनाज्ञापि जगवडासनोक्तानुष्ठानमपि अशुभशुभाय अश्रेयः श्रेयसे ॥ द्वंद्वकवावावत्रैकवचनं ॥ जायते संपद्यते ॥ यथासंख्येनात्रयोजना ॥ तेनापमर्यः ॥ किलजिन पूजातपःप्रवृत्ति प्रवचनप्रसिद्धं जिनाज्ञा ॥ जगवता निश्रेयस साधनत्वेन ज्ञापितत्वात् ॥ तथाच तदप्यविधिक्रमेण कालेसुवृत्तौणमित्याद्युक्तविधिपर्ययेण क्रियमाणमशुभाय ज्ञवति ॥ विधिक्रमेणतु संध्यात्रयाराधनशुचिभूत-

त्वादिनातदेव शुजाय ॥ विध्य विधिज्यांजगवदाङ्गाराधनानारा-
धनयोरेव मोक्षसंसारफलत्वात् ॥

अर्थः—हवे श्या माटे एम कहो ठो एवी आशंका धारीने
तररूप कहे ठे जे जे हेतु माटे अविधिक्रम ने विधिक्रम थकी एट-
सिद्धांतमां न कहेला प्रकारवमे ने सिद्धांतमां कहेला प्रकारवमे
न जगवंतना शासनमां कहेलुं अनुष्ठान पण अशुजने अर्थे तथा
जने अर्थे एटखे अश्रेय जणी तथा श्रेय जणी थाय ठे. अनुक्रमे
जंगाण शब्दोनी योजना करवी. तेणे करीने आ प्रकारे अर्थ
थाय ठे जे जिनपूजा तथा तप आदि आगम प्रसिद्ध जे ठे ते जिन
गवंते मोक्ष साधनपणे कहुं ठे. माटे वळी ते पण अविधि क्रमे
रीने एटखे यथाकाळे पवित्र यज्ञे इत्यादि विधि कह्यो ठे तेथी
परीत जे कर्युं ते सर्व अशुज जणी थाय ठे ने विधिक्रमे करीए
एटखे त्रण संध्याकाळे पवित्र यज्ञे इत्यादि जे विधिक्रम तेणे
रीने जे कर्युं ते शुज जणी थाय ठे. एटखे विधि ने अविधि जे
गवंतनी आज्ञा प्रमाणे आराधना करवी ने जगवंतनी आज्ञा वि-
नी आराधना करवी ते वेनेज मोक्षफल तथा संसारफल एवेनुं
पवापणुं ठे ए हेतु माटे. भावार्थः—जे जगवंतनी आज्ञारूप जे जे
विधि तेणे करीने जे आराधना करे ठे तेने मोक्ष फळ थाय ठे ने
जगवंतनी आज्ञा रहीतरूप जे अविधि तेणे करीने जे आराधना
जे ठे तेने संसार त्रमणरूप फळ थाय ठे

टीकाः—यदाह ॥ जहचेवत्रमोक्षफलात्प्राणा आराहिया-
जिर्णिदाणं ॥ संसारदुस्फलयत्तहचेव विराहिया होइ ॥

अर्थः—आ वात शास्त्रमां कही ठे जे जिनेंद्र जग
 आजा आराधन करवाथी निश्चे मोक्ष थाय ने तेज आजा
 वाथी दुःख जेनुं फळ ठे एवों संसार थाय ठे

टीकाः—अथवा जिनाज्ञापवादिकी आधाकर्मज्ञान
 दिका क्रिया ॥ साप्यविधिक्रमेण संस्तरणादौ तद्ग्रहणादिना
 अशुजाय विधिक्रमेण वाऽसंस्तरणादौ तद्ग्रहणादिना शुजाये
 किंपुनरित्यादिवाक्यं काकायोज्यं ॥ अत्रच किमित्याक्षेपे पुनरि
 वाक्यजेदे इतिप्रकरणे ॥ तेनेपाप्रकृता रात्रिजिनमज्जनादिक
 क्रियाविभवनेव प्रवचनाप्र ब्राजनेव लोकोपहासास्पदं ॥ तत्ते
 जिनाज्ञापित्येवकारार्थः ॥

अर्थः—जे जिन भगवंतनी अथवाद मार्गे जे आधा
 ज्ञानादिकनुं करवुं ते रुप आजा ते पण अविधि कमे करीने नि
 बांहादि वतां पाळी होय तो अशुन जणी थाय ठे, ने जो निधि कमे
 करीने निबांहादि नहि यतां ग्रहण करेखी होय तो शुन जणी
 थाय ठे तो रात्रिघ्रात्रादिकनुं शुं कहेवुं ए तो अशुन जणी थाय
 एम ए वाक्य काहु अर्थवने जोहवुं. आ जगाए 'किं' एट्सा पदने
 आक्षेप अर्थ करवो. ने 'पुनरपि' ए पदने वाक्य तेवरुप अर्थ करवो
 ने 'इति' अर्थवने आ प्रकरणे निवे एट्सा अर्थ करवो. ते
 करीने आ कहेवाने थारंत करेखी जे रात्रि ए जिन घाय प्रादि
 करवानी क्रिया ने विभवना मायत ठे एट्से प्रवचननी एप्रकार
 करवारीत ठे निरस्धार करवारी ठे ने मोक्षने उपहास करवुं

स्थानक ठे ने ए जिन जगवंतनी आझा पण नथी एम एवकारनो अर्थ
ठे एटले ए वात निश्चे एमज ठे.

टीका:—अहितहेतुः संसारनिबन्धनं न प्रतापते न विस्तार्यते ॥ किंत्वहितहेतुत्वेन प्रत्याख्याप्यत एव ॥ तदुक्तं ॥ रात्रि-
स्नात्रविधापनादिजिरहो संसारपट्ट्यां हठात्पार्श्वस्थादि मल्लि-
भ्युच्चैर्वक्षितया प्राप्नीयमानं जनं ॥ इष्टा संप्रति शुद्धदेशन-
मिपाद्ये पृच्छति कुर्वते. धन्येस्तैः शितधाम धामविशदं जैनं मतं
भूपितं ॥

अर्थ:—संसार बांधवानुं कारण ठे एनो विस्तार नथी करता
त्यारे शुं करीए ठीए तो ए अहितनुं कारण ठे एम जाणीने प्रत्या-
ख्यान करीए ठीए एटले ए रात्रिस्नात्रादिक कोइ दिवस न करवां एम
पचखाणज करीए ठीए ते शास्त्रमां कळुं ठे जें पासथ्यादिक चोर
लोको बळवान ठे ए हेतु माटे संसाररूपी लूटवानी जग्या प्रत्ये
थ्या लोकने हठात्कारे लश् जतां देखीने आ काळमां शुद्ध देशना-
रूपी मिपवने ते ते पासथ्यादिक पासेथी जे ठोमावे ठे ते चंद्रकांति
जेवा शीतल पुरुषोने धन्य ठे ने तेणे करीने ज थ्या जैनमत शोजित ठे.

टीका:—इदमुक्तं जवति ॥ जिनाज्ञापि तपः प्रभृतिका
आपवादिका धाकर्मज्ञेजनादिका वा यदा अविधिना विधीय-
माना जवफला तदा किंपुनरस्यापि विभ्रंशनायाः सर्वथा जिनवचन
वाह्याया रात्रिमज्जनादि कायावक्तव्यं ॥ सुतरामेपा जवहेतुरेवा ॥
अतोऽहितहेतुत्वेन प्रत्याख्यापते ये न सा तथा प्रत्याख्याप्यमाना

कस्यापि पुण्यात्मनः स्वतो निवर्त्तनाय प्रभवतीतिवृत्तार्थः ॥१०॥

अर्थः—एमां आ प्रकारनो प्रगट अजिप्राय कह्यो ठे जे जि
जगवंतनी आझा पण तप आदिक अपवाद मार्ग संबधी ठे अथ
आधाकर्म जोजनादिकनी आझा पण अपवाद मार्ग ठे ने जो
अविधिवके त्यारे ते पण संसार फळने आपनारी ठे त्यारे तो सर्व
जिनवचन चाह्य एवी आ रात्रिस्नात्र आदिक विम्वना संसारफळ
ने आपे एमां शुं कहेवुं अतिशयज संसारनुं कारण ठे ए हेतु माटे
अहितनुं कारण ठे एम जाणीने पचखाण करीए ठीए पटखे निषे
करीए ठीए जे हेतु माटे ते निषेध देखी कोइ पण पुण्यात्मा प
तानी मेळे निवृत्ति पामशे ए प्रकारे आ काव्यनो अर्थ थयो ॥१५॥

टीकाः—इदानीं निर्वाणकारणमपि निसर्गं जिनएहा
दिनिर्माणं एहिणः कुमतादिलेशस्याप्यनुवेधाद्भवहेतवे जवती
त्येतद्वर्शनायाह ॥

अर्थः—इवे स्वजावयी मोक्षनुं कारण एवुं जे जिनएह आ
दिकनुं निपजावयुं ते पण एहस्थने कुमत आदिकना लेशनो पण
अनुवेधं यवायी पटखे कुमतनो मिश्रजाव यवायी संसारना कारण
जणी याय ठे ए देखारुवाने कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

जिनगृहं जिनविंशजिनपूजनजिनयात्रादिविधिकृतं ।
दानतपोव्रतादिगुरुभक्तिश्रुतपठनादिचाहृतं ॥
स्यादिह कुमतकुगुरुकुप्राहकुवोधकुदेशंनोशांतः
स्फुटमनत्रिमतंकारि वरजो जनमिव विषयनिवेशतः ॥१०॥

टीकाः—जिनगृहं परमेश्वरज्ञवनं जैनविंशं जगवती प्रति-
मा जिनपूजनं जगवत्प्रतिमायाः कुसुमादिजिनरच्यर्चनं जिनयात्रा
जिनानुप्रतीत्याष्टाह्निकाकल्याणकरथनिष्क्रमणादिमहामहकरणं

अर्थः—जिनेश्वर जगवंतनुं मंदिर तथा जिनप्रतिमा तथा
जगवाननुं पुष्पादिकरुके पूजन तथा जिन जगवंतने उदेशाने च-
ष्टाह्निका उत्सव करवा तथा कल्याण रथयात्रा इत्यादि महामहो-
त्सव करवा.

टीकाः—पञ्चकं ॥ जन्तामहूसवोखनु, उद्दिस्तजिषे स की-
रई जोत्र ॥ सो जिणजन्ता जमइ तीएविदाणं उ दाणइ ॥ ततो जि-
नपट्टं चेत्यादिछंछगजोवहुवीहिरेवमुत्तरपथयोरपि ॥ आदि
ग्रहणाज्जिनवंदनप्रतिष्ठादिमहः इत्थासकृज्जिनपरीपाशानं
जगंबतोऽत्यंतभक्तिगोचरतया तदुद्देशेन विधिना एहादिनिर्मा-
णस्य परममुख्यंगस्वरूपापनार्थं ॥ एवमादि धर्मकर्मजात-
मितिशेषः ॥

अर्थः—पठी जिनगृह, जिनविंव, जिनपूजन, जिनयात्रा
 सर्व पदनो छंद समास गर्जित बहुव्रीहि समास करवो एम
 गलां जे वे पद तेने विषे पण तेमज समास करवो ने आदी शब्दे
 ग्रहण कर्यो ठे ए हेतु माटे जिनवंदन तथा प्रतिष्ठा इत्यादिकुं
 ग्रहण करवुं. आ जगाए वारंवार जिनपदनं जे ग्रहण करवुं ते तो
 गवंतनी अत्यंत प्रकृतं प्रगट करवुं तेणे करीने जे जगवंतने
 शीने विधि सहित जिन मंदिरनुं निपजाववुं तेने परम मुक्तिं
 गपणुं ठे एम जणाववाने अर्थे ठे. सर्व धर्मकर्मनो समूह एज प्रकारे
 ठे एम उपरथी शेष खेवुं.

टीकाः—विधिना श्रुतोक्तेन प्रकारेण कृतं निर्मापितं ॥
 तथाहि ॥ जिनग्रहनिर्माणविधिः शुद्धभूमिपरिग्रहादिकः ॥
 यदुक्तं ॥

जिणजवसकारणविही सुद्धा जूमीदखंचक छाइ ॥

जियगाणइसंधाणं सासयवुद्धीय जयणाय ॥

अर्थः—जे शास्त्रमां कहेखो जे विधि ते प्रकारे कर्युं होष
 तेज कही देखाने ठे जे जिनमंदिरने निपजाववानो विधि आ प्र
 कारनो ठे जे शुद्ध भूमिनो परिग्रह आदिक, ते शास्त्रमां कसो ठे जे.

टीकाः—तद्धिधापना नंतरं चैतस्मिन्नपिशिष्यापित्तसादि
 घटितस्तिरूपकेसंप्रतिनगवद्विरहेतुष्णानभ्यारोप्यतपूजयामीति
 प्रशिधांतत आदिस्य जगयाद्वैवनिर्माणं ॥ तस्मिन्मापयो विधिरयं

सूत्रधारस्यदानादिसन्मान पूर्वविचवौचित्येन घटितार्विं
मूढ्यसमर्पणं ॥

अर्थः—ए शास्त्र प्रमाणे जिनमंदिर कराव्या पठी ए मंदिरने
विषे शिखानी तथा पितखनी इत्यादिकनी घमेखी जे प्रतिमा तेने
विषे भगवंतना गुणनो अध्यारोप करीने केम जे हास काळमां ज-
गवंतनो विरह ठे ए हेतु माटे तेने पूजुं तुं ए प्रकारना प्रणिधाने
करीने श्रावकने जगवर्द्धिवनुं निपजावतुं. ते निपजाववानो विधि तो.
आ प्रकारनो ठे जे सूत्रधारने एटखे प्रतिमाना घरुनारने दानादि
सन्मानपूर्वक पोताना वैजत्रने घटित एटखे पोतानी दाकि प्रमाणे
विं घरुवानुं मूख आपवुं.

टीकाः—यदाह ॥ इह सुखबुद्धिजोगा काखे संपूशण क-
चारं ॥ विजवोचियमपिज्जा मूखं अणदस्स मुहजायो ॥

अर्थः ॥ टीका ॥ तदेवं जिनविं विधिना निर्मापितं प्र-
तिष्ठापितेचायं पूजनविधिः ॥ संप्यात्रये विधिना शुचि जूला
जगवर्द्धिबंधरुवावन् पुष्पादिजिरर्चयति ॥ तदुक्तं ॥ काखे सु-
भूणं विसिष्ठपुष्पाइपरिं विदिष्ठाठ ॥ सारधुइधुत्तगरइं
जिणपूआ होइ कायबां ॥

अर्थः—ते जिनविं ए प्रकारे विधिये करीने निपजावे सते
प्रतिष्ठा करे सते आ प्रकारनो पूजन विधि ठे, जे अण संप्यात्रने
विषे विधि करीने पवित्र घडने धरुवावटो पुरुष जे ते पवित्र घडने
जगवर्द्धिने पूजे ठे ते पात शास्त्रमां कही ठे जे.

पदमात्रमप्युत्सूत्रं प्ररूपयति तद्गिरापि प्रयतमानस्य तस्य मि-
थ्यादृष्टित्वेन तदाज्ञाप्रवृत्तेर्नवनिवंधनत्वात् ॥

अर्थः—वळी जे कुगुरु पण घणांक उत्सूत्र पदने कहे ठेने तेनी आज्ञाये करीने वर्ततो एवो जे पुरुष तेने ए सर्व क्रिया संसारुं कारण थाय ठे एमां शुं आश्चर्य ठे केमजे जे पुरुषपद मात्र पण उत्सूत्र प्ररुपे ठे ने तेना कह्या प्रमाणे जे प्रयत्न करे ठे ते पुरुषने पण मिथ्यादृष्टिपणे करीने तेनी आज्ञामां प्रवरयों ठे माटे संसारुं बांधवापणुं थाय ठे ए हेतु माटे.

टीकाः—यदुक्तं ॥ उत्सूत्रोच्चयमुच्युः सुखजुपः सिद्धांतप-
द्यामुपः प्रोशर्प्यद्भवतापकापथपुपः सम्यग्दृशांविद्विपः ॥ येदु-
द्वाः प्रतिजानते गुरुतया चूरीन्कुसूरीनहो, ते चुवंतिसदृशः
श्रमजरोदश्राश्चतस्रो गतीः ॥

अर्थः—जे माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे उत्सूत्रना सम-
हने बोधता ने विषय सुखने जोगवता ने सिद्धांत मार्गना सोपना-
रने जेथी संसार ताप घणा वृद्धि पामे एवा कुमार्गनी पुष्टी का-
नारने समकित दृष्टिवंतना छेपी एवा घणाक कुगुरुने गुरुपणे जाण-
ठे माने ठे ए मोडुं आश्चर्य ठे. ते शुद्ध प्राणी एटसे नीच मागत
हजारो हजारवार महा दुःखवाळी चोर गतीयो प्रत्ये व्रमण करे ठे

टीकाः—तस्मादेवं विधम्यगुरोः परिहार एवश्रेयान् ॥ यदु-
क्तं ॥ अहिततपतः संत्रस्तानां नृणांशरणार्थिनां ॥ मुगनित-

राणिञ्जव्यानां यः कुदेशनयानया ॥ कुनृपसुतवञ्चीर्षश्रेणिं वि-
नच्यसिलेखया, नवतिकुगुरुः स त्यक्तव्यः शिवस्पृहयालुभिः ॥

अर्थः—ते माटे ए प्रकारना गुरुनो त्याग करवो एज श्रेष्ठ
ठे जे माटे शास्त्रमां कथुं ठे जे कुगुरु दुःखदायि एवा संसार थकी
त्रास पामेला एवा ने शरणपणाने खोळता एवा न्नव्य पुरुषोने सुग-
तिरुपी मारगने कुदेशना एटखे उत्सूत्र देशना तेणे करीने नाश करे
ठे जेम नठारो राजा तेनो पुत्र पण तेना जेवो नठारो ते तरवारवने
जे सर्वेना मस्तकने ठेदे ठे तेम ए कुगुरु पण माथुं कापनारज ठे माटे
मोक्षनी स्पृहावाळा पुरुषोए ते कुगुरुनो त्याग करवो.

टीकाः—तथाकुप्राहस्याप्याजिनिवेशिकमिध्यात्व रूपत्वा-
त्तद्वाद्बुल्येनतत्तीव्रपरिणामतयावा सर्वं मेत द्विधीयमानमसमं-
जसमिति किञ्चित्रयावत्तदन्यतमत्वेन तन्मंदपरिणामतयाया-
तदेकदेशेनापि ॥

अर्थः—वळी कुप्राह एटखे मागे कदाग्रह तेने पण आजि-
निवेशिक.मिध्यात्वरूपपणुं ठे ए हेतु माटे आजिनिवेशिक मिध्या-
त्वन जेने होय ते मानने उदये करीने जाणीने जूगे जाखेखो क-
दाग्रह ठोमे नहि ते रूपपणुं ठे. माटे अथवा ते कदाग्रहनं पदुपणुं
ठे ए हेतु माटे अथवा ते कदाग्रहनं तीव्र एटखे आकरं परिणाम
पामवापणुं ठे ए हेतु माटे अथवा ते कदाग्रहना एक देशे करीने
पण मिध्यात्वपणुं ठे ए हेतु माटे तथा ते सर्वनुं मंद परिणाम पा
मवापणुं ठे ए हेतु माटे एमानुं हरकोश एक होय तो सर्व करेखुं

तप आदि अनुष्ठान अघटतुं थाय तो ए सर्व होय तेमां अयोग्यपत्न्यवामां शुं, आश्चर्य ठे कांडपण नथी.

टीका-तदुक्तं ॥ कुग्रहाः समयनीतिवहिष्टस्वाश्रयस्वम-
तिकल्पननिष्ठाः मानसाअग्निनिवेशविशेषा दुर्ग्रहाश्च जग-
तिंकृतस्ते ॥

अर्थः—ते वांत शास्त्रमां कही ठे जे कुग्रह जे ते तिघांतनी
नीतिथी वाहिर ठे ने जेमां आश्रय रह्या ठे ने पोतानी मति-
कल्पनाये स्थापेला ठे ने मन संबंधी कोइक प्रकारना अग्निनिवेश
विशेष ठे एटले हठवादरूप ठे ते जेम माग ग्रह संसारमां दुःख
देनार ठे तेम कदाग्रह पण संसार दुःखने आपनार ठे.

टीकाः—अतएव जगद्वत् प्रवचनप्रतिपत्तावपिकुयुरुदु-
ग्राह्यमस्तानां दारुणोविपाकःप्रतिपादितः ॥ यदाह ॥ तुहपत्रयत्
पिपाविय संज्ञाविय साहुसावगतंपि ॥ कुग्रहकुयुरुहत् नप
अणंतसुचो दुहंपनो ॥

अर्थः—एज कारण माटे जगवंतना प्रवचननी प्राप्ति परे
सते पण कुयुरु तथा कुग्रह एटले मागे कदाग्रह तेणे करीने न-
ठाएला प्राणीने महा आकरो विपाक एटले ए पापनुं महा आकरो
कळ प्रतिपादन करुं ठे जे माटे ते वांत शास्त्रमां कही ठे जे तमां
प्रवचन पामीने तथा साधुपणुं थयवा आचरणुं सुंदर पामीने ते
पुरुष मागे कदाग्रह तथा कुयुरु तेणे करीने दृषाया ठे. एटले कुं

कुयुरुना वचन प्रमाणे चाखनारा ते अन्नंतवार संसार कांदवने विपे खुत्या ठे एटखे चोंठ्या ठे ते महादुःखने पामशो.

टीका:—तथा कुबोधस्यापि विपर्यय ज्ञानत्वेन मिथ्यात्वरूपत्वाद् बहुजगवदुपदिष्टपदार्थविषयविपर्ययज्ञानरूपतत्साकल्येनैव क्रियमाणं भेतन्नकेवलं संसाराय किञ्चिदुपतरजिनोक्तार्थविषयविपर्ययज्ञानरूपतदंशेनापि ॥

अर्थ:—वळी कुबोधने पण विपरीत ज्ञानपणुं ठे ए हेतु माटे घणी रीते जगवंते उपदेश कर्था जे पदार्थ ते संबंधी जे विपरीत ज्ञान ते रूप जे कुबोध तेनुं समस्तपणुं तेणे करीनेज जे कयुं तेज केवळ संसारजणी ठे एम न जाणवुं. ल्यारे शुं तो अतिशे अस्म जगवंते कहेखो जे अर्थ ते संबंधी विपरीत ज्ञान ते रूप जे कुबोध तेनो अंशमात्र पण संसार जणी ठे. जायार्थ:—वीतरागे उपदेशो एटखे कहेखो जे अक्षर तेनो अर्थ पोतानी मति कल्पनाए अयळो करे तो उल्हृष्ट जागे अन्नंतो संसार वृद्धि पामे तो समस्त वीतरागे कहेखा पदना अर्थनुं मति कल्पनाए अयळो अर्थ करे तेनुं तो शुं कहेजुं.

टीका:—यदाह ॥ सिद्धांतमन्यार्थतयावगम्य, प्रवर्तमाना नफळं खजंते ॥ विपर्ययात्काचतयेव जात्यं माणिस्य मज्ञाः परिवर्तयंतः ॥

अर्थ:—जे माटे ते शास्त्रमां कलुं ठे जे सिद्धांतना अर्थने वीजी रीते जाणीने प्रवर्तता जे पुरुष ते फळने नघी पामता. जेन

अज्ञानी पुरुषं जातिवंतं माणिक्य मणिने काच जेवो जाणीने ब्राणे
ठे ते माणिक्य मणीना फळने नथी पामतो तेम.

टीका:—तथा कुदेशनावाहुल्येनानुविद्धं सकलमेव दु-
र्गतिहेतवेइति किमाश्चर्यं यावत्तदंशेनापि ॥ अतएवश्रीमन्म-
हावीरस्य मरीचिज्ञवे पदमात्रोत्सूत्रदेशनानिवंधनं चूरिज्ञवत्र-
मणं श्रूयते ॥

अर्थ:—वळी कुदेशनानुं जे बहुपणुं तेणे सहित जे सकल
पटले समस्त शुचकार्य तेमांज दुर्गतिनुं कारण होय तेमांशुं आ-
श्चर्य. केम जे ते कुदेशनाना अंश मात्रे करीने पण दुर्गति यायठे.
एज कारण माटे श्री महावीरस्वामीने मरीचि ज्ञवने विषे पदमा-
त्रनी जे उत्सूत्र देशना तेणे करीने वांध्युं जे कर्म ते घणा जव त्र-
मण करवानुं कारण थयुं एम सांचळीए ठीए.

टीका:—यदुक्तं ॥ उत्सूत्रपदमात्रस्य, देशनेनापि जंतवः ॥
वंत्रम्यंते त्रवांजो धो, चूरिकाखं मरीचिवत् ॥

अर्थ:—जे माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे उत्सूत्र एक
पदमात्र थीपण देशनाये करीने प्राणी जे ते संसार समुद्रने सिं
घणा काळ सुधी मरीचीनी पेठे अतिशय त्रमण करे ठे.

टीका:—आगमेऽप्युक्तं ॥ फुरुवागरुमकहंतो जहृष्टियं वो-
द्विखान्मुवदृणशाजदृत्तगउ विसाखो जरमरण महोत्थही आसा ॥

अर्थः—ते वात आगमने विपे कही ठे जे.

टीकाः—अथ कथं पुनर्विधिकृते जिनग्रहादोकुमताद्यंशानुबेधः ॥ उच्यते ॥ पूर्वोक्तानेककुतीर्थिक मत मध्यादेकमपिजिनग्रहादिपुविदधतो जवति कुमतांशानुबेधः ॥ तथैकपदाद्यल्पोत्सूत्रज्ञापिणः कुगुरोराज्ञा या किंचिदेकरात्रिस्नात्रादिकं जिनजवनादौकुर्वतोयद्वाच्युपेतसुगुरुक्तसमस्तधर्मकर्मविधायिनोपि कथंचि त्कुगुरुक्तमपिकिंचित्तत्र विदधानस्य जवति कुगुरुलेशस्पर्शः ॥

अर्थः—हवे प्रतिवादी बोले ठे के विधिए करीने करेखां जे जिनमंदिर आदिक तेने विपे कुमतादिकनो अंशनो प्रवेश केम थाय. शी रीते थाय ठे तो तेनो उत्तर कहे ठे जे पूर्वे कदा एवा जे अनेक कुतीर्थिक मत तेना मध्यगी एक पण जिनमंदिरादिकने विपे करनार पुरुषने कुमतना अंशनो प्रवेश थाय ठे. वळी एक पदादि अल्प पण उत्सूत्रने कहेनार एवा कुगुरुनी थाज्ञाए करीने जिन मंदिरादिकने विपे रात्रि स्नात्र आदिक कांइ एक पण करनारने कुमतना अंशनो प्रवेश थाय ठे अथवा प्राप्त थयेला जे सुगुरु तेणे कहुं एवुं जे समस्त धर्म कर्म तेने करतो एवो जे पुरुष तेने पण कोइ प्रकारे ते जिनमंदिरआदिकने विपे धर्म कर्म करनार कुगुरुना लेशनो स्पर्श थाय ठे.

टीकाः—तथा दक्षिणादिदिग्ब्यवस्थितानां जगवत्प्रतिमानांस्नात्र विधानेऽस्माकमान्नायस्तस्मा च्चस्थितैरस्माजिरेवस्नात्रं

अर्थः—एनो स्पष्टार्थ आ प्रकारे ठे के नेम केरना कखनी एउ प्रकारनी परिणामिक शक्ति ठे जेणे करीने सुंदर एवं पण घणुं जोजन जे ते कण मात्रमांज ए केर जे ते समस्त अन्नने पोता जेवुंज करेते एउठे पोता जेवुंज परिणाम पमाने ठे ने ते प्रकारे परिणाम पमान्युं जे अन्न ते जोजन करनारने निश्चे नाश पमाने ठे. तेम कुमत आदिकना खेसते पण मिथ्यात्वरूपपणुं ठे ए हेतु माटे एनो ए प्रकारनो महिमा ठे जे जेणे करीने अतिशे मोटुं एवं पण जिनमंदिर कराववा आदिक धर्म कर्म तेने पोताना रूपपणे एटले मिथ्यात्वरूपपणे परिणामावे ठे. एटले मिथ्यात्वमय करे ठे ने ते मिथ्यात्वरूप ययुं जे धर्म कर्म ते संसार जणी थाय ठे एटले घणुं ताहूँ धर्म कर्म ठे पण तेमां मिथ्यात्वरूपी केर जळवाधी संसारनुं कारण थाय ठे.

टीकाः—इदमत्र तात्पर्यं ॥ यद्यपि विषयसाद्गुण्येन जिन गृहादिकरणं निसर्गमधुरं तथापि तद्भगवदाज्ञापुस्कारेणैव सुगतिफलाय कल्पते जगवदाज्ञामंतरेण जिनगृहादिकरणे पितवाराधनाऽज्ञावेन तदनुपपत्तेः ॥

अर्थः—आ जगाए कहेवानुं आ तात्पर्य ठे. जो पण विषय आधीन थइने विषय जोगववाने कारणे जिनगृहादिकनुं जे करुं ते स्वाज्ञाविक देखांतुं तो सुंदर जणाय ठे तो पण जगवंतनी आज्ञा पूर्वक जे करुं तेने जे सुगतिरूपी फळ आपवापणुं ठे माटे. जगवंतनी आज्ञारहित जिनगृहादिक करे सते पण ते जगवंतनी आराधना तेमां थती नयी तेमां तो विषयनी आराधना थाय ठे ए हेतु माटे ते जिनमंदिरादिकने करवानुं फळ यतुं नयी.

टीका:—कुंतलदेव्यादीनां तत्करणेपि दुर्गतिगमनश्रवणात् ॥ आज्ञासंप्रदानस्यैव तदाराधनोपायत्वात् ॥ यदाह ॥ तुम-
मञ्जीहिंनदीससि नाराहिञ्जसिपञ्चयूपूयार्हि ॥ किंतुगुरुचिरागे-
ण वयणपरिपालणेणच ॥

अर्थ:—कुंतल देव्यादीके पण ते धर्मकृत्य कर्मां ठे तो पण
मनी दुर्गति घट्टे एम शास्त्रयी सांचळीए ठीए. जे माटे ते
चुं ठे जे.

टीका:—तथा ॥ यस्यचाराधनोपायः सदाज्ञान्यास एव
हि ॥ यथाशक्तिविधानेन नियमात्स फलप्रदः ॥ लोकेपि स्वा-
मिशासनं विना तदनुकूलं किंचनविधानोपि चृत्योनस्वामिन
स्तोपायजायते प्रत्युत रोषाय ॥ तस्याज्ञाजंगजनितवैधुर्यप्राप्तेः॥

अर्थ:—वळी जेने थाराधननो उपाय सत्पुरुषनी थाहानो
प्रन्यास पहीज ठे पोतानी शक्ति प्रमाणे नियमयी जिनमंदिर था-
देकनुं करावुं तेणे करीने फळ आपनार घाय ठे लोफनां पण
तोइ पुरुष पोताना स्वामीनी थाज्ञा विना ते स्वामिने थनुकुळ
नांश्क करे ठे तो पण ते सेवक स्वामिने प्रसन्न करवा नणी नयी
यतो. उखटो ते स्वामिना रोषजणी घाय ठे केम जे ते स्वामीनुं
थाज्ञानुं जागवुं ते घकी घयुं जे कष्टतेनी प्राप्ति घाय ठे ए देतु माटे-

टीका:—यद्युक्तं ॥ जिच्चावि सामिणो इह जत्तेण कुणंति
जेव सनिउंगं ॥ हुंसिफलजायणं ते इयरेसि किञ्चेसमिचंतु ॥
एयमिहापिकुमतादीनिजगववाज्ञाविरोधीन्यनस्तदंशानुवेधेनापि

सर्वाण्यपि जिनगृहनिर्माणानि नितन्निमित्तान्यपि जगववाङ्गा
जगद्देतुत्वाद्भवफलाभ्येव ॥

अर्थः—ए प्रकारे आ लोकने विषे पण जगवाननी आङ्गा-
नां विरोधी एवां जे कुमतादिक तेना अंश मात्रनो पण प्रवेश य-
यांयी सर्व पण जिनमंदिरादिकनुं निपजावतुं इत्यादिक सर्वे धर्म
कार्य जे ते जगवाननी आङ्गाजगनुं कारणपणुं एमां रखुं ठे ए हेतु
माटे संसाररूपी फळनेज आपनारां ठे.

टीकाः—समश्चवित्ती सदा आणावज्जति जवफलाभेव ॥
तित्यग्ररुद्धेसेणवि न तत्तज्ज सातडुदेसा ॥ अतएवसम्यक्तशुद्धिहे-
तवे कर्त्तव्यतयाऽजिहितान्यप्येतान्यसमंजसवृत्त्या क्रियमाणानि
तदज्ञावापादकत्वेन श्रूयन्ते ॥ यदाह श्री हरिज्जसूरयः ॥ पा-
षण्णंतदेज्जलजिणपग्निमा कारियाज जीवेहिं ॥ असमंजसविती
ए नय सिद्धो दंसणलवोवि ॥ तदेवंविपलवसंवसितज्जोजनो
पमानेन जिनगृहादिविधानस्य कुमतादिलेशसंस्पर्शिनोप्यन
जिमत्कारित्तं व्यवस्थित मिति वृत्तार्थः ॥ २० ॥

अर्थः—एज कारण माटे समकितनी शुद्धिना कारण माटे
जे शास्त्रमां करवा योग्यपणे कदां एवां जिनमंदिरादिक तेने अष्ट-
ती वृत्तिए करीने करे तो ते धर्म कर्म न कर्यां कहेवाय. एम शा-
स्त्रमां प्रतिपादन करुं ठे ते संजसाय ठे. जे माटे श्री हरिज्जसूरिप
कथुं ठे जे तेहिज कारण माटे विपलवमिश्रित जे जोजन तेनी उपमा
देवी तेणे करीने जितमंदिर आदिकनुं जे करुं तेने कुमत आदिकन

खेशः मात्रनो पण स्पर्शं धाय तो वाञ्छितकारी ते न धाय एत
जिनमंदिर आदिकने कराववानुं फल न धाय एम सिद्धांत य
प्रकारे आ काव्यनो अर्थ समाप्त थयो. ॥ २० ॥

टीकाः—अधुना मुग्धजनाकर्षणनिमित्तजिनार्वियप्र
नादिद्वारेण विंगिनां लोकप्रतारणं दर्शयन्नाह ॥

अर्थः—हवे जोळा लोकने आर्कषण करवाने काजे जि
देखारुनुं इत्यादि द्वारे करीने विंगधारीनुं लोकने उगे ठे तेन
कता सता कहे ठे.

मूल काव्यम्.

‘आकृष्टं मुग्धमीनान् वमिशपिशितवद्विंशमादर्यं जैनं
तमाम्ना रम्यरूपानपवरकमठान् स्वेषुसिद्धयै विधाप
यात्रास्नात्राशुपायै नमसितकनिशाजागरायै श्वलेश्व
श्रद्वाद्युर्नामजैनेश्वलित इव शठैर्वच्यते दाजनांज्यम् ।

टीकाः—आकृष्टं मुग्धमीनान् जैनविद्यमादर्यं नामजैने
नोयं वच्यते इति संबन्धः तत्राकृष्टमिति स्वयशमानेतुं ननु पु
मर्जयितुं मुग्धा हयोपादेय विचारान्यतयाभर्मभक्ष्याप्रवस्तप

टीकाः—ते तु मुग्धत्वात्तदाशयमनवबुध्यमानाऋजुश्रद्धाशु-
 तयापूर्ववंश्यस्नेहस्वकारितममतादिना तत्र जिनविवादो नित्यं
 द्रव्यं व्ययंते लिंगिनश्चेत्तु दुपयुंजते स्वेच्छयेति ॥ न्नवति
 तदाकर्षणार्थं लिंगिनां जिनविंवदर्शनमिति ॥ किमिवेत्याह ॥

अर्थः—ने ते जोळा लोकोतो अणसमजुठे माटे लिंगधा-
 र्त्तनो उगवारुप दुष्ट अज्ञिप्राय तेने नथी जाणी शकता ने स
 श्रद्धालुपणे वृद्धपरंपराथी चाली आवती ने पूर्वजना स्नेहयकी थ
 ली जे ममता इत्यादि कारणे करीने ते लिंगधारीउण उपदेश करे
 जे जिन प्रतिमा तेने विषे नित्य द्रव्य खरचे ठे. ते द्रव्य लिंगधा-
 र्त्तने उपयोगी थांय ठे तेने पोतानी श्छा प्रमाणे वापरे ठे माटे
 जोळा लोकोने आकर्षण करवा एटले पोताना ज्ञेणी खेंची वा-
 चाने लिंगधारीउ जिनविंव देखामे ठे ते कोना जेवुं ठे तो ते ह
 कहे ठे जे.

टीकाः—वक्त्रिं मत्सवेधनं तदग्रे मत्स्यविंलोजनाय
 स्थापितं पिशितंमांसं तद्वत् ॥ वतिरुपमाने ॥ तदिव ॥ यथाधी-
 वरा मत्स्याकर्षणाय वक्त्रिश्रेणपिशितं स्थापयंति तेच तद्वोजतया
 स्वापायमागामिनमविज्ञाययंतो गज्जीरादपिनीराशयात्रिर्गत्वमु-
 ग्धत्वात्तत्र लीयमानावध्यंते एवं लिंगिनोपिमुग्धजनानां स्ववश-
 ताविधानायोक्तविधिना जगवद्विंवमादर्शयंति नतु संसार-
 निस्तारणाय ॥

अर्थः—मत्सने विंधवानो जे लोढानो कांटो तेने वक्त्रिं

रुहीए ने तेनी आगळ मत्स्यने लोत्ताववाने अर्थ, स्थापन कर्युं जे सांस तेनी पेठे आ जगाए वत् प्रत्ययनो उपमारुपी अर्थ करवो तेणे करीने बन्दिश मांसनी पेठे एम अर्थ थयो एटले माठी लोक साठखां खेंची खेवाने खोढाना कांटानी आगळ मांसनो करुको स्थापन करे ठे तेने खेवाना खोन्नथी माठखां पोताना ए खीधायी प्राण जशे एम न विचारतां महा गंचीरु एवा मोटा धोमांथी नीकळीने ते कांटा-नी आगळ रहेखा मांसने जकण करवा जतांज बंधन पामी मरण पामे ठे शायी के ए माठखांमां जोळापणुं रणुं ठे ए हेतु माटे. तेम खेंगधारीउ पण जोळा लोकने जोळवीने पोताने वश करवाने पूर्वे रणुं ए प्रकारना विधिए जगवंतना विंचने देखामे ठे पण संसार तार-गाने अर्थ जिनांविंच देखामता नथी.

टीका:—तेचश्राद्धाः स्नेहादिना प्रत्यहमे व्रतपूजनादिकं विदधाना विवेकशून्यत्वादक्षगवर्जुणवद्दुमानेन पूजादिक्रियमा-णं मोक्षाय. ननु ममतादिनेत्यजानाना ज्ञाविनमात्मनो दुर्गतिपा-तमर्चितयंतो खिंगिनिर्वशीकृत्यसततमुपजीव्यंत इति जवति षड्विंशतिपिशितसमानं जिनविंच मिति ॥

अर्थ:—ते श्रावक लोक जे ते स्नेहादिके करीने निरंतरज तेनुं पूजन प्रमुख प्रत्ये करे ठे विवेक शून्यपणुं ठे ए हेतु माटे ने जगवंतना गुणंनुं बहुमान करवुं तेणे करीने पूजनादिके जे करवुं ते मोक्ष जणी ठे. पण ममतादिके करीने जे करवुं ते कांइ मोक्ष जणी नथी, ए प्रकारना अज्ञिप्रायने न जाणता एवा जे ते पुरुष पोताना मात्मानुंज दुर्गतिमां परुवापणुं तेने न विचारता एवा ते लोकने

वश करीने निरंतर ए लिंगधारीउं पोतानी आजीविका करे ठे माटे
ए जिनिर्विष मत्स्य जाखवाना कांटानेविषे रक्षुं जे मांस ते समान
कक्षुं ठे.

टीकाः—ननु कथं जिन विंशतिशपिशितयो रुपमानोपमेय-
जावः॥ समान गुणयो रेवोज्ञयोरसंकारमध्येपूपमानोपमेयजाव
प्रतिपादनात् ॥ महाकविकाव्येषु तथा दर्शनात् ॥

अर्थः—ए जगाए प्रतिवादि तर्क करे ठे जे जिनिर्वियते म-
त्स्य जाखवाना कांटाने विषे रक्षुं जे मांस ए वेने उपमान ने उपमेय
एवा जे जाव ते केम थाय. केमजे घोबर गुणवाळां जे उपमान ने
उपमेय ए वेने असंकारना मंथने विषे उपमान तथा उपमेय ज्ञा-
थाय एम प्रतिपादन कर्युं ठे ए हेतु माटे ते बळी महा कविना मं-
व्यने विषे तेम देखाय ठे ए हेतु माटे.

टीकाः—अत्र तु जिन विंशत्यसकस्र त्रिभुवनातिशयितः
सर्वोपमातीतत्वाद्युत्तमवस्तूपमायोग्यत्वात् वा बन्दिशपिशितस्य
च सर्वोत्थंतद्दीनत्वात् कथं तेनोपमा उत्तममात्रस्यापि हीनमा-
त्रेणाप्युपमानोपमेयेष जावो न युक्तः॥ किंपुनः सर्वोत्तमस्याधमेन॥
एवंच जिनविंशत्यस्य बन्दिशपिशितेनोपमानोपमेयजावप्रदर्शने
कवितुमंहापापप्रसंगः ॥

अर्थः—था जगाए तो समस्त त्रिधांकेने विंश महा अति-
शयवंत एट्ठे सर्वोपरि एवुं जे जिन विंश ने तो मर्य उपमा यही

हीत ठे एटखे एबी कोइ त्रिजगतमां वस्तु नथी जे जेनी जिन
 बने उपमा करीए ए हेतु माटे अथवा उत्तम वस्तुनी उपमा दे-
 लुं योग्यपणुं ठे ए हेतु माटे ते बनिश मांस तो सर्व थकी अत्यंत
 हीन ठे एटखे अति नीच ठे माटे केम तेनी साथे उपमा संज्ञवे
 ज संज्ञवे केमजे उत्तम मात्र जे वस्तु तेनी पण हीन मात्रनी
 साथे उपमान तथा उपमेय जाव करवो युक्त नथी तो सर्वोत्तम
 जिन बिब तेनी अधम जे बनिश मांस तेनी साथे उपमा घटे
 कथांभी ने बळी ए प्रकारनी कविता करनारने पण जिन बिबने
 निश मांस ते बेनी उपमान उपमेय जाव देखामे उते महा प्रा-
 नो प्रसंग थाय ठे एटखे एम कथाघी कविने मोटुं पाप बंधायठे.

टीकाः—किंच काव्यालंकारमार्गे चंदाब्दे रिवयुष्माजिः
 साहसं परमं कृतमित्यादिन्यायेन हीनोत्तमस्योपमानकरणे कवे-
 र्महाकाव्याकोशखदोपाजिधानात्तत्सर्वथा नायमुपमानोपमेय-
 जावो घटां प्रांचतीति ॥

अर्थः—बळी शुं तो काव्य तथा अलंकारं तेना मारगने
 वेवे कोइक पुरुषे सारा पुरुषनां माटे एमं कवितां करी जे चंदासनी पेटे
 मोए मोटुं साहस कर्म करुं ते कविता जेम दोषवंत ठे ए न्याये
 रीने अधमनी उपमा उत्तम पुरुषने करे सते कविने महा काव्य-
 तुं जे रुहापणपणुं तेमां दोष ठे एम कसुं ठे माटे ते मत्स्य जा-
 रवाना कांटानुं मांस तेनी उपमा जिनबिबने थापवी ते सर्व प्रकारे
 ए उपमान उपमेय जाव घटतो नथी सर्वथा अघटित वे.

टीका:—तत्र ॥ लोकाकर्षणेन स्वनिर्वाहहेतोर्लिंगपरिग्रही-
 तस्य जिनविंशस्योत्तमस्याप्यसद्गुपाधिवशात् । दुःपरिवारपरि-
 वृत्तराजादेरिव वाञ्छितफलासाधकत्वा ह्यनीनताध्यारोपेणोप-
 मानेन साम्यापादनादुपमानोपमेयज्ञात्रोपपत्तेः ॥

अर्थः—हवे उत्तरकार कहे ठे जे जे तुं कहुं तुं ते तेम नपी
 कैम जे लोकनुं आकर्षण करवा माटे तथा पोताना निर्वाहने कात्रे
 जे लिंगधारीए ग्रहण कर्युं जे जिनविंश ते उत्तम ठे तो पण अतएव
 उपाधिना वशथी जेम राजादिक ठे ते मागे परिवार तेणे करीने
 वींटी लीधो होय ते वाञ्छित फळ एटले इच्छित फळ तेनुं साधन
 करी शकतो नथी तेम हीनपणानो आरोप करनार एवो मारे पण
 ए वनिशमांस साथे ए जिन विंशनुं समपणुं प्रतिपादन करवाशी

राय ठे इर्यादिकनी पेठेज उपमाननी साथे उपमेयनुं तुस्यपणुं ठे
जे हेतु माटे मंखफलकनी संघाथे एकं रूपपणाने प्रतिपादन कर्या
जे जिनर्विव तेज मंखफलकज ठे केम जे लिंगधारीए निर्वाह कारणे
कर्या जे चैत्य ते मंखफलकनी पेठे आजिवीका हेतु ठे. माटे ते
जगवद्विबज नथी ए तो पूर्वे कणुं एवुं वनिशमांसज ठे.

टीकाः—तथाचातिशयोक्तिलक्षणं ॥ निगीर्घ्याध्यवस्तानंच
प्रकृतस्यपरेणयदित्येवंच कथं नागमे एवंविधोपमानोपलंजसंज्ञ-
वस्तथाच सिद्धांतानुसारेणोपमानोपमेयजावं निबध्नतः कवेः
कथं पापलेशोपि ॥ कथं चोक्तन्यायेन समानगुण्योरुक्तयो
स्तज्ञावं प्रध्नतः कवितुः काव्यानेपुणदोषप्रसंगोपीतियुक्त
मुक्तं प्रकरणकारेण वनिशपिशितवदित्युपमानं प्रकृतजिन-
र्विवस्येति ॥

अर्थः—वळी अतिशयोक्ति अलंकारनु लक्षण अथे ठे जे
वर्ण्य वस्तुने श्लोकीने अवर्ण्य वस्तु एटले परवस्तु तेणे करीने
जे प्रकृतवस्तुनो आरोप करवो ते. अथे प्रकारनो आगमने विषे उ-
पमान वस्तुने देखवानो केम संज्ञव नथी अतो संज्ञव ठे माटे
सिद्धांतने अनुसारे उपमान उपमेय जावने बांधतो एवो जे कवि
तेने पापनो लेश पण क्यांथीज होय ने वळी पूर्वे कणो एवो जे
न्याय तेणे करीने समान ठे गुण ते जेना एवो जे उपमान जावने
उपमेय जाव तेने बांधतो एवो जे कवि तेना काव्यमां महापण-
णाने विषे दोषनो प्रसंग क्यांथीज होय माटे प्रकरणना कर्ता पुरुषे
जे कणुं ठे ते युक्तज कणुं ठे ते शं तो जे लिंगधारीए महण करेसां

जिनविंश तेने वक्रिशांसांसी उपमा दीधी ते ठीक कथुं ठे.

टीका:—अत्रचापवित्रेण वक्रिशपिशितेनोपमानं लिंगि-
परिग्रहोत्स्य जिनविंशस्याऽत्यंतहेयताज्ञापनार्थं ॥ आगमेऽति-
हेयस्याधाकर्मादिगोमांसादिनैवोपमानोपमेयदर्शनादिति ॥ अ-
नेनचोपमानेनसिद्धांताजिहितमंस्वफलकोपमानसंवादिनालिंगि
परिग्रहीतजिनविंशस्योपाधिकमनायतनत्व मपिसूचितं ॥

अर्थ:—आ जगाए अपवित्र एतुं जे वक्रिशांसांसे तेनी उपमा
लिंगधारीए ग्रहण करुं जे जिनविंश तेने दीधी तेथी ए जिनविंशतुं
अतिशय त्याग करवापणुं ठे एम जणाववाने अर्थे कथुं ठे. आग-
मने विषे अतिशय त्याग करवा योग्य एतुं जे आधाकर्मादिक तेने
गोमांस आदिकनी संपायेज उपमेय पणुं देखाय ठे ए हेतु माटे ने
सिद्धांतने विषे मंस्वफलकनी जेम उपमा दीधी ठे तेम लिंगधारीए
ग्रहण करुं जे जिनविंशतेने उपाधिकी घयुं एतुं जे अनायतनपणुं
तेनी पण सुचना करी एम जाणवुं.

टीका:—तथाहि ॥ बहुशस्ताववागमेयतीनां आज्ञानां
अयतनसेवाऽनायतनपरिहारोपदेशः श्रूयते ॥ तत्रकिमिदमाय-
तनं किंज्ञानायतनमिति॥ तत्रप्रथमं प्रतिपन्ननिर्णयेनायतनस्वरूपं
सुगमंजवतीत्यनायतनस्वरूप मुच्यते ॥

अर्थ:—घणीवार आगमने विषे साधुने तथाभावकने आ-
यतननुं सेवन करवुं ने अनायतननो त्याग करवो एवो उपदेश सां-

कहीए ठीए तेमां आ ते शुं श्वायतन ठे के अनायतन ठे एवो ।
कहीए ठीए तेमां प्रथम प्रतिपद्दनो निर्णय करवो तेणे करीने आ
स्वरूप तो सुगम ठे माटे अनायतननुं स्वरूप कहीए ठीए.

टीका:—तथाह्यनायतन मस्थानं ज्ञानादियुणानामिति सा
मर्थ्यान्म्यं ॥ अथवा ॥ ज्ञानाद्याऽऽयहानिजननादनायतनं ॥

॥ यदुक्तं ॥

सावज्जमणाययणं ॥ असोहिवाणं कुशीलसंतग्गी ॥

एगंठाहुंतिपयां एएविवरीय आययणे ॥

अर्थ:—तेज कही देखाने ठे जे अनायतन एटले अस्थान
ते अस्थान कौनुं तो के ज्ञानादिक गुणनुं. एटले ज्ञानादिक
गुण जेमां स्थान करी रखा नथी तेने अनायतन कहीए. ए प्रकार
नो अर्थ सामर्थ्य थकीज प्राप्त थयो. अथवा ज्ञानादियुणनो अथ
एटले लाज तेनी हानि करनार ए ठे माटे अनायतन कहीए. ते
वात शास्त्रमां कही ठे जे सावय जेमां ठे ते अनायतन जाणवुं तथा
ते अशुद्धपणानुं स्थान ठे ने तेमां कुशीलनो संबंध रहो ठे माटे ए
सर्वपद एक अर्थवाळां ठे केम जे एने सावय कहो अथवा अना-
यतन कहो अथवा अशुद्धिस्थान कहो अथवा कुशील संघंधी कहो
ने एथी जे विपरीत तेने आयतन कहीए.

टीका:—तच्चद्वेषा ॥ लौकिकलोकोत्तरिकनेदात् ॥ लौ-
किकमपि अव्यजावनेदाद्विधा ॥ तत्र अव्यतो लौकिकमनाय-

तनंहरसदनादि ज्ञावतोवेश्यादयः जिनप्रवचनवाह्यस्य यथासंख्यं
द्रव्यरूपस्याशुभज्ञावरूपस्य च सतोद्भवस्यापि यथासंज्ञवं संसर्गं
वन्दनसेवनादिना सम्पगूढशां ज्ञानादिविघातनिमित्तत्वात् ॥

अर्थः—ते अनायतन वे प्रकारनां एक तो लौकिकने बीजो
खोकोत्तर ए वे प्रकारना जेदे ठे. तेमां लौकिक पण द्रव्य तथा ज्ञाव
ए वे प्रकारे ठे तेमां द्रव्यधी जे लौकिक अनायतन ते तो शिव
मंदिर आदि जाणवुं. ने ज्ञावधी जे अनायतन ते तो वेश्यादिकनुं
घर जाणवुं. जे जिनना प्रवचनधी वाह्य थयुं ठे पटखे सिद्धांतधी
विरुद्ध ठे ते द्रव्यरूपे तथा ज्ञावरूपे होय तो पण ए वेनुं संसर्ग,
वन्दन तथा सेवनादि जे ते समकित दृष्टिवंत प्राणीजना ज्ञानादिकने
विघातनुं निमित्त कारण ठे ए हेतु माटे ते अनायतन त्याग
करवा योग्य ठे.

टीकाः—दवे रुद्राश्च धरा अणाययण ज्ञावठं सुविहमेव ॥
खोश्यखोत्रचरियं तद्वियं पुण खोश्यं इणमो ॥ खरिया तिरि-
क्खजोणी तावायरसमणमाहणसुसाणे वग्गुरियवाहग्गुम्मिय-
हरिएसपुखिंदमच्छंधा ॥ खोकोत्तरिकमपि ज्ञावतोऽनायतनं
सुविहिताचारपरिच्रष्टा लिंगमात्रधारिणः शक्तिमंतोपि संयम
क्रियामणीयसीमप्यकुर्वाणाः यत्याज्जासाः ॥ यदाह ॥ अहखो-
गुत्तरियं पुण अणाययण ज्ञावठं, मुखेयवं ॥ जे संजमजोगाणं
करिति हाणि समत्यावि ॥

अर्थः—खोकोत्तरिक जे ते पण ज्ञावधी अनायतन ए ठे जे

...विगस्थितानामशुभ
 पादो नीलानो रथगो परगो वा ॥ हीणायारे
 वेदिपकिष्ठे ॥

धार्मी—ते अशुभ जायरुप एवा ने जिन
 एवलो चिह्न तेने गिणे रहेखा एटसे विंगधारीउं
 भोषयुं तथा भवन करयुं इत्यादिकने पण ज्ञानादिना
 कारणपण्य वे. ए हेतु माटे ते वात शाखनांकही ठे वे
 फानी साथे धोषयुं. तेमनी साथे निवात करवो, तेम
 करवो तथा तेमनो परिचर करवो. एटसे वज्रादिक
 जलानिक उपग्रहार ते सर्वतो विनेश्वरे निवेद्य करवो ठे

टीका—...
 विना विराजित मारने ...
 ...
 ...

अर्थः—एत्र हेतु माटे जिनशासनने विषे रक्षा एवा ते
 लिंगधारी पुरुषोनुं वंदनादिक जे ते पण शास्त्रमां निवारण कर्युं ठे
 माटे ते शास्त्रमां आ प्रकारनुं वचन ठे जे.

टीकाः—अथ कथं निर्गुणत्वेपि पार्श्वस्थादीनां वंदनादि
 प्रतिषेधः ॥ लिंगमात्रस्येव हि वंद्यत्वेनाज्युपगमात् ॥ तस्यच
 तेषामपि सद्भावात् ॥ लिंगग्रहणेन कथंचिदकार्यं चिकीर्षोरपि-
 यतेर्जनापवादशंकाया तत्र प्रागेवाप्रवृत्तेः ॥

अर्थः—हवे ते लिंगधारी प्रतिवादीउं बोले ठे जे पासध्या-
 देक गुण रहित ठे तोपण तेमने वंदनादि करवानो केम निषेध
 करोतो केमजे वंदन करवुं तेमां तो केवळ लिंगमात्रनुंज अंगिकार
 करवापणुं ठे एटले मोटा पुरुषनो वेपमात्र देखीने नमस्कार करवो.
 ए कांइ गुण जोवा नहि. ने ते लिंगमात्रनुं धारण करवापणुं तो
 पासध्यादिकमां ठे ने जो तेमणे लिंगधारण कर्युं हशे तो कोइ न
 करवानुं कार्य करवा इच्छशे तोपण ते यतिने लोकापवादनी शंकाये
 करीने तेमां प्रवृत्तिज प्रथमयी थशे नहि माटे ए प्रकारनो गुण ए
 पमां रक्षो ठे माटे ते वेपधारीने नमस्कार करवानो पपाकेम निषेध
 करोतो ए जाव ठे.

टीकाः—वेपग्रहणस्य 'धम्मंररकइ वेसो' इत्यादिनोपदेश-
 माख्यामपि चारित्ररक्षकत्वेन प्रतिपादनात् ॥ श्रेणिकादीना-
 मपि जिनप्रवचने प्रवादपारंपर्येण रजोहरणादिमात्रस्य वंदन
 श्रवणात् ॥

अर्थः—वेप ग्रहण करवो ते पण चारित्रनी रक्षा करता
ठे केमजे ते वात उपदेशमाळामां प्रतिपादन करी ठे जे वेप जे
चारित्र धर्मनी रक्षा करे ठे इत्यादि वचन ठे ए हेतु माटे वळी
णिकादीक राजाप पण रजोहरण मात्र देखीने वंदन कर्युं ठे एम
जिन शासनने विपे वृद्ध परंपराए सांजळीए डीए ए हेतु माटे.

टीकाः—किंच नवतु सगुणस्यैवयतेवन्दनं तथापि संप्रति
जिनगणधरादिशातिशयपुरुषविरहे प्राणीना मंतरंगशुद्धा-
शुद्धाध्यवसायपरिज्ञानाज्ञावाप्तास्मदादिभिः सगुणनिर्गुणमु-
निविज्ञागः सम्यगवसातुंपार्यते ॥ तस्मान्नेदानींतनजना-
नांपतिगुणागुणार्चितया तद्वन्दनादिकर्तुं मुचितं किंतिर्हि रजोहर-
णादिभिर्गमात्रदर्शनेनेति ॥

अर्थः—वळी तमे एम कहेता हो जे गुण सहित जे पति ठे
तेनुंज पंदन हो तो पण त्या काळमां जिन तथा गणधर इत्यादिक
अतिशयवंत जे पुरुष तेनो विरह यथे सते प्राणीना अंतरंगता जे
शुद्ध अथवा अशुद्ध एवा जे अध्यवसाय तेनुं थापणने ज्ञान नयी
माटे त्या मुनि गुण सहित ठेने त्या मुनि गुण रहित ठे एवा विनाग करी
पचार्य जाणवाने थापणा जेवा कोइ पुरुष समर्थ यता नयी. माटे
या काळना सोऊने मुनिना गुण तथा अथगुण ते येनो विचार योगी
दरने ते मुनिने वंदनादिक करवुं घटे ठे तो रजोहरण मात्र विगने
देगीने वंदन करवुं तेमां तो गुं कहेवुं ए तो पंदन करवुं.

टीकाः—पटुक्तं ॥

केवलमणोहिचउदसदसनवपुव्वीहिं विरहिण इहिं ॥
 सुद्धमसुद्धं चरणं ॥ को जाणइ कस्त जावंवा ॥
 (तथा) सुविहियडुविहियंवा नाहं जाणामहंखुवउमरयो ॥
 खिंगंतुपूययामी तिगरण सुद्धेण जावेणंति ॥

टीकाः—अत्रोच्यते ॥ यत्तावदुक्तं खिंगमात्रस्यैव बंधत्वा-
 दिति तदयुक्तं ॥ संपमब्रह्मचर्यादिगुणानामेव यत्पुनःपंगिणांबंध-
 त्वेनागमेऽभिधानान्नतुखिंगस्य ॥

यदुक्तं ॥

वंदामि तवं तह संजमंचखंतीपवंजचेरंच ॥
 जं जीवाण नहिंसा जंच नियत्ता गिहावात्ता ॥

अर्थः—आ जगाए सुविहित समाधान करे ठे जे तमोए
 खुं जे खिंग मात्र देखीनेज वंदन करवुं ते अयुक्त ठे. केमजे यतिने
 एवे रक्षा एवा संजम तथा ब्रह्मचर्य इत्यादिक गुणनुंज शास्त्रमां वंदन
 करवुं कहुं ठे पण खिंग मात्रनुं वंदन करवुं कहुं नथी जे माटे ते
 त शास्त्रमां कही ठे जे तमारा गुण जे तप, संयम, क्षांति,
 ब्रह्मचर्य, जीवनी अहिंसा, तथा अनियत गृहवास पटले एक
 काणे नियमाये न रहेवुं इत्यादि ते गुणने हुं नमस्कार करुं वुं.

टीकाः—खिंगमात्रस्यतु बंधत्वे निह्ववानामपिवंदनीयत्वा-
 पत्तेः ॥ खिंगमात्रदर्शनस्य तत्राप्यविशेषात् ॥

यदुक्तं ॥

माटे आम केम थाय इत्यादिक लज्जाए करीने ते अकार्य की. नहि. माटे था प्रकरणमां तेमांनुं शुं आव्युं, कांइ पण न इत्थातो निर्लज्जपणे जेम तेम मनमां आवे तेवां जूमां आवरस ए एक. आंखना निमेष मात्र पण लोकापवादने न गणता एवाप्रित वेप विमंवरक तेने तो शुं कहेवुं.

टीका:—नहि ते वेपादिशंकयापिकथंचिदकार्या दंशमात्रेण पि निवर्त्तमाना उपलभ्यंते तस्मात्सत्पुरुषविशेषविषयं तस्मात् न सामान्यविषयमिति न तद्वलेन वेपग्रहणप्रामाण्यादधुना जानां वेपमात्रभृतां वंदनं संगच्छत इति ॥

अर्थ:—केम जे ते खिंगधारी वेपादिकनी शंकाये जे सागर मात्र पण न करवाना कार्य थकी कोइ प्रकारे निवृत्ति पामता वेखाता नथी एतो न करवानां कार्य कर्षा को ते हेतु माटे ए उपदेश माळानुं जे वचन ठे तेनो विषय तो शे सत्पुरुष ठे पण ए खिंगधारीतने ए वचननो संबंध सागतो न केम जे ए सूत्रनो सामान्य विषय नथी जे तेनुं थळ अइने वेप मा करवाना प्रमाणपणा थकी आ काळना केवळ वेप मात्र पा करतार पतिने वंदन करवानुं मिळ थाय माटे था काळना विमंवरक पतिने वंदन न करवुं एम मिळान थयो. इतिगा ॥

टीका:—यदपि प्रवादपारंपार्येण श्रेणिकादेरजोहरणं दनात्प्रधानं तदव्यागमनिर्भूतस्य प्रवादपारंपर्यस्या प्रामाण्यापगमेन निरस्तं ॥ नहि श्रेणिकानृपतिहयास्वागमेजोदधा हि

सृतास्वपि क्वचिच्छुनःपुञ्जसंयमितरजोहरणवन्दनं श्रूयते प्रत्यु-
त क्षोत्रनिमित्तागतमुनिवेषगीर्वाणादिदर्शने तद्वन्दनमेवो-
पस्यत्यत इति ॥

अर्थः—बळी जे लोक प्रवाद परंपराए करीने श्रेणीकादिक
जाए रजोहरण देखी वंदन कर्युं ठे एम जे तुं कहुं तुं ते पण
शास्त्र विरुद्ध निर्मूळ ए लोक वातोनी परंपरा ते कांइ प्रमाण नथी
नाटे ए तारुं कहेवुं जूहुं ठे शास्त्रमां अनेक प्रकारे श्रेणिक राजानी
कथा विस्तारवंत ठे तो पण कोइ जगाए कूतराना पुठनी पेठे जाव्युं
जे रजोहरण तेनुं वंदन संजळालुं नथी उखहुं एमज देखाय ठे
जे देवतादिकःमुनि वेष धरीने क्षोत्र पमाकवा निमित्ते आब्या
तंमनुं वंदन न कर्युं ए प्रकारे आगमने विषे प्रसिद्ध देखाय ठे.

टीकाः—यदप्यज्युपगमवादेन किंच जवत्वित्यादिना सां-
प्रतं सगुणनिर्गुण विज्ञानानवगमेन लिंगमात्रप्रणामप्रतिपादनं
तदप्यविदित्तिनागमस्य तेवचः ॥ यतोशेषविशेषविषय- तथा
जिनादिव छद्मस्यै रिदानी मा नाम निश्चायि देहिनां मान
साध्यवसाय स्तथाप्याकारेणितवाह्यक्रियाद्विचिरंतरंगः प्राणि
परिणामः सामान्यतया तैरपि निश्चेतुं शक्यत एव॥तथैवदर्शनात्॥

अर्थः—बळी जो पण लौकिकवादनो अंगिकार करीने एम
कदाचित् वंदन होय, परंतु वर्तमानकाळमां सगुण निर्गुण विज्ञान
जाण्या विना केवळ लिंगमात्र देखीने प्रणाम करवो एवुं जे प्रति-
पादन कर्युं तेतो जिन परमात्माना आगमने न जाणतो एवो जे

तुं ते तारुं वचन ठे केम जे जे हेतु माटे जिन परमात्मा जेम समस्त जाव जाणे ठे तेम उद्भवस्थ पुरुष पण आ काळमां देहधारीना मनना अर्धवसायने पण आकार तथा चेष्टा इत्यादि वाह्य क्रियादि कारणे करीने जाणी शके ठे. अंतरंगना प्राणधारीना प्रणाम सामान्यपणे पण ते उद्भवस्थ निश्चय करवाने समर्थ थाय ठे केम जे अमे कष्टुं ए प्रकारे आज पण देखाय ठे ए हेतु माटे.

टीका:—यदुक्तं ॥ सुखमसुखं चरणं जहान् जाणंति उद्दि
नाणाश्च, आगारेहि मणंपिदुतह ह्युमत्यावि जाणंति ॥ अतएव
जगवता जद्भवाहुस्वामिना सौविहित्यं लक्षणितुं वसतिविहारा
दिका वाह्यक्रिया लक्षणत्वेनोपन्यस्ताः ॥

अर्थ:—ते वात शास्त्रमां कही ठे जे जेम अवधि, मनपर्य-
वज्ञानी, केवळज्ञानी शुद्धचारित्र तथा अशुद्ध चारित्र तेने जाणे
ठे तेम उद्भवस्थ पण आकारे करीने मनना अर्धवसायने पण निश्चे
जाणे ठे. एज कारण माटे जगवान जद्भवाहु स्वामिए सुविहित-
पणुं उळखाववा सारुं निवास तथा विहार इत्यादिक वाह्य क्रिया-
रुप लक्षण स्थापन कर्तुं ठे एटले सुविहितपणुं वाह्य क्रियायी उळ-
खाय ठे केम जे निवास करवामां इत्यादि क्रिया लक्षण देखीने बु-
द्धिमान पुरुष एना अंतरना जावनी परीक्षा करीने ते पुरुषने विषे
सुविहितपणुं सत्य जाणी सेठे.

टीका:—यदुक्तं ॥

आलपणं विहारेणं ठाणाचंक्रमणेणय ॥
सक्का सुविहियानाजंजासावेणइएणय ॥

टीकाः—लोकप्याकारंगितादिजिरेव पार्थिवादीनामांतर
प्रसादादिजावपरिच्छेदनविज्ञानुजीविप्रचृतीनां विज्ञप्प्यादि
प्रवृत्तिदर्शनात् ॥ एवमनच्युपगमेच जगद्व्यवहारोच्छेदप्रसंगात्
॥ किंच माज्जूदतिगूढाशयतया चकृत्तीनां केषांचिच्छद्मस्थैर्मानं
साध्यवसायावसायः ॥

अर्थः—लोकने विपे पण वाह्य आकार चेष्टादिके करी-
ज राजा आदिकना अंतरनी प्रसन्नता आदिक जे जाव तेने जा-
रीने चतुर एवा जे सेवक आदिक पुरुषो तेमनी राजाने विज्ञप्ति
करवी एटखे अरज करवी इत्यादिकनी प्रवृत्ति देखाय ठे एटखे चतुर
सेवक वाह्य आकारथी राजानी अंतरनी खुशी वर्तिने कोइ काम-
नाज कहेवुं होय ते-कहे ठे. इत्यादि व्यवहार प्रत्यक्ष देखाय ठे ने
तो एम नहि मानो तो जगतना व्यवहारने उच्छेद थवानो प्रसंग
आवशे. ए हेतु माटे वळी केटलाक गूढ अज्ञिप्रायवाळा ठे ए हेतु
माटे बगलानी पेठे उपरथी सारी प्रवृत्ति देखायता तेमना मननो
अध्यवसायनो निश्चय ठद्मस्थ पुरुषोवते कलनामां कदापि नहि
प्रावे तो पण बीजाना तो कलनामां आवशे माटे ते दांजिक पुरु-
षेना अज्ञिप्राय जाणवानो उपाय देखाने ठे.

टीकाः—तथा च तदनवसायात् क्रियतां तेषामंगारमर्दका
विवहांजिकानामपिवंदनं ॥ येषांत्वाधुनिकन्यायेन प्रकटप्रति-

सेविना मतिवैशसकृत्या ज्वल्लिरप्यं तरंगजायो पलंनस्तेषां
तावदच्युपगम्यतामवंदनमिति ॥

अर्थः—जे ते प्रकारना दांजिक पुरुषोनी अंतरंग शब्द
सायनो निश्चय आकार चेष्टायी न यद् शके तो तेमनी परीक्षा क
रीने, अंगारमर्दक आचार्यनी पेठे तेमनुं वंदन पण करो केमजे परीक्षा
करवायी तेमनुं अवंदनीकपणुं जणाथ माटे एटखे वंदन न करुं
एम वरशे प्रगटपणे न करवानां हिंसक कार्यने करता एवा पुरुषोनी
डुष्ट अंतरंग जाव जाणीने तमो तेनुं वंदन निवारण करो.

टीकाः—ननु तथापिकृप्यावकरणेन गृह्यन्ते उत्तमत्वात्ते-
षां वंदनं संगस्यत इति चेन्न ॥ संप्रतिकेषांचित्तुपलंनेपि स-
ज्जानीयतया तदविवक्ष्यापि सिद्धांते गृह्यति धर्मवाद्यत्वेन
गृह्यन्तेषां हीनत्वप्रतिपादनात् ॥

अर्थः—हवे आशंका करीने कहे ठे जे गृहस्थ खेतीवानी
आदिक करे ठेने आ लिंगधारी करतो नथी ते माटे ते गृहस्थ बकी
उत्तम ठे माटे तेमने वंदन करवुं घटित ठे एम जो तुं कहेतो होय
तो ते न कहेवुं केम जे आ काळमां केटलाकनुं तो गृहस्थ जेवुंज
आचरण देखीए ठीए तो पण ए वात सज्जा पाम्या जेवी ठे माटे
ते कहेवानी इष्टा नथी पण सिद्धांतमां ते पुरुषने जनयत्रष्ट कही
ठे एटखे गृहस्थ धर्मयी तथा यति धर्मयी त्रष्ट कही ठे माटे ए
पुरुष गृहस्थयी पण हीन ठे एटखे नीच ठे ए पुरुषनी अपेक्षाए
गृहस्थ सारो एम प्रतिपादन करुं ठे.

टीकाः—यदुक्तं ॥

वेसिंपिसंजयाणं केहिंपि गुणेहि सावगा अहिगा ॥
जम्हा ते देसजई, इयरे पुण उज्जयथो जहा ॥

अर्थ—जे माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे केटलाक सं-
जति करतां केटलाक गुणे करीने श्रावक अधिक ठे. जे माटे ते
श्रावक देशधी यति ठे ने ए लिंगधारी तो उज्जयथी पटले श्रावक
तथा साधु ए वे प्रकारना धर्मधी ज्ञष्ट धयो माटे.

टीकाः—नन्वेवं यदि सर्वथा पार्श्वस्थादीनां वंदननिषेधस्तर्हि
कथं “कालम्मिसंक्लिष्टे” इत्यादिना पार्श्वस्थादि पंचकान्यतरेण
संवासः ॥ तथा वायाएनमुक्कारो इत्यादिना सुविहितानामपि
तद्वाग्नमस्काराद्युपदेशश्च सिद्धांतेश्रूयते इति चेत्तन्न ॥

अर्थ—ह्वे लिंगधारी आशंका करी पूठे ठे जे जो एमः स-
र्वथा पासस्थाने वांदवानो निषेध होय तो ‘कालम्मि’ इत्यादि
शास्त्र वचने करीने पासस्थादिक पांच मध्ये सुजते एक पुरुष साधे
मुनिने निवास करवो कही ठे वळी ‘वायाए नमुक्कारो’ इत्यादि
शास्त्र वचने करीने सुविहितने पण ते पुरुषोने वाणीधी नमस्कारा-
दिक करवानो उपदेश सिद्धांतमां सांजळीए ठीए ते केस घटे ह्वे
सुविहित मुनि एनो उत्तर थापे ठे जे एम तमारे न बोखडुं.

टीकाः—सदोपादपि पार्श्वस्थादिसंवासान्महादोषमेका-

इवे सुविहित बोले ठे जे एम तमारे न बोलवुं केम जे सारा गुल्ल
संप्रदायनो अज्ञाव ठे ए हेतु माटे सम्यक् शास्त्रना अर्थनुं परिहार
नथी माटे एनी अवळी बुद्धि थइ ठे माटे उत्सूत्रज्ञापीपणुं सं
रखुं ठे ए हेतु माटे, ने वळी कदाग्रहथी दुःकर क्रिया करे ठे ठे
पण उत्सर्ग, तथा अपवाद क्षेत्रकाळ इत्यादिक संवेधि विज्ञाननो सं
बोध नथी माटे प्रवचनने मलिन करनार ठे एटले जिनशासनना
कलंकरूप ठे, ने जे ए प्रकारनो पुरुष ठे, तेने विषे यतिपणानो नि
षेध ठे. ए हेतु माटे ते वंदनीक नथी.

टीका:—तथा चावंदनीयत्वात्तद्वहुमानविधायिनां चो
त्पथानुमोदनेन दुर्गतिपातप्रतिपादनात् ॥ यदाह ॥ जेव तह
विवज्ज्ज्थासम्मं गुरुलाघवं अयाणंता । सग्गाहाकिरियरया पव
यणखिसावहा खुदा ॥ पायं अज्जिन्नगंठी तमाव तह दुकरंपि कुबं
ता ॥ वज्ज्ज्ब न ते साद् खंभाहरणेण विन्नेया ॥ तेसिं बहुमाणेसं
उम्मग्गणुमोयणा अणिष्ठफला ॥ तह्मा तित्थयराणाविपसु
जुत्तुथ्य बहुमाणो

अर्थ:—वळी ए विंगधारीत अवंदनीक ठे ए हेतु माटे तेमनुं
बहुमान करनार पुरुषोने पण उन्मार्गनी अनुमोदना करवी तेवे
करीने तेमनुं दुर्गतिमां पन्नापणानुं शास्त्रमां प्रतिपादन कयुं ठे. ते
शास्त्रनुं वचन ए ठे जे

टीका:—तस्माद् गुणवतामेव वंदनं श्रेयो नखिगक्रिया-
मात्रधारिणामिति ॥ तथा पूर्ववाद्ज्ञातगुणदोषोपिपतिः पर्युं

वासनीयः प्रथमं पावत्परिशीलनेन तस्याद्यापि दोषोपलंजो न
जयति ॥ तदुपलंजे तु सोपि दूरतो वर्जनीयः ॥

अर्थः—भाटे गुणवाननुं वंदन करवुं एज ठीक ठे. पण के-
वळ खिगक्रिया मात्रने धारण करनारनुं वंदन करवुं ए ठीक नथी.
तेमज प्रथमथी जेना गुणदोष जाणयानथी एवा पण यतिनी उपा-
सना करवी. पठी तेनो परिचय करते करते आज सुधी पण दोष
वीठामां न आबे तो तेनी उपासना कर्या करवी ने जो दोष वीठामां
आबे तो तेनो पण दूर घकीज त्याग करवो.

टीकाः—॥ पदाद् ॥ अमुणियगुणदोसं पासितं साहुवेसं,
पदममसदज्ञावाखेदसुस्तंजयं च ॥ पुणवकुसकुसीधुत्तिन्नमुस्तु-
चज्ञासिं ? विसविसहरसंसर्गिणव उज्जेव तुज्जेति ॥ अथ पा-
श्वस्थादिवंदने कोदोपोयेनैवं सिद्धांतप्रतिषेध इतिचेत् अयशः-
कर्मबंधादि रितिब्रूमः

॥ तदुक्तं ॥

पासत्याहं वंदमाणस्त नैय किञ्चीन निज्जारा होइ ॥
कायकिषेसं एमेव कुणइतहकम्मबंधं च ॥

अर्थः—हवे पासत्यादिकने वंदन करवामां शो दोष ठे. जेणे
करीने ए प्रकारे सिद्धांतमां निषेध ठे. एम जो तुं कहेतो होय तो
तेनो उत्तर कहीए ठीए जे तेथी अयश मळे तथा कर्मबंध थाय
इत्यादि दोष पासत्याने वंदवामां रक्षा ठे ते शास्त्रमां कथुं ठे जे

टीका:—ननु जवत्वसदाचारगुरुणां वंदनादयदाः इत्
बंधस्तुकुतस्त्यस्तत्कारणसंश्लेषाद्यजावादितिचेत् न ॥ तद्वारे
तदस्तत्क्रियानुमोदनेनाऽन्येषामपि बहूनां तद्विषयबहुमानोत्त
दनात्कर्मबंधोपपत्तेः ॥

अर्थः—विगधारी आसंका करे वे जे अस्तु आचरा
रनारमां मोटा एवा जे पुरुष तेमनुं वंदन करवापी, अत
अस्तु आचरण करनार एवा जे गुरु तेमनुं वंदन करवापी अस्तु
पाप परंतु कर्म बंध तो स्यांयी घाय कर्म जे ते कर्म बंधनां
रच एवां जे संश्लेष आधिक तेनो अजाव वे ए हेतु माटे ही
सुरिहित एनो उत्तर आपे वे जे, एम तमारे न बोटां केम
एवा अस्तु पुरुषनुं वंदन करे तो तेनी अस्तक्रियानी अनुमोद
पाप तेने करीने बीजा घणाक पुरुषो ते अस्तु पुरुषनुं पदु मा
हे तेपी एने कर्म बंधनी उत्पत्ति याव वे, ए माटे तेनुं
न करुं.

टीका:—॥ यदाशास्त्रिकेऽहंमन्वयमाणा, मुद्रमीशानामिहम्भ
वंशव्यतिरेकं वनायजाणां तेन न वृद्धिप्राप्तिनि ॥ किंन ते साद
महामन्वयन्तस्त्रियया कर्ममन्वयनामादिन्यापन्यादृष्टानां
निश्चयं विदित्वा निवृत्त्यनियमनात् ॥ यदुक्तं ॥ अमुं
द्वये विदित्वा नवमन्वयान् द्वापदमात्रं ॥ यामयाजानामुच्य
नायान्द्वयं ॥ यद्वेदं यत्तन्मन्वया मन्वयापानां विदित्वा
॥ यद्वेदं विदित्वा ॥ विदित्वा मन्वयान्द्वयं ॥

अर्थ—बळी ते लिंगधारीनु संगाथे निवास भावनो पण
सद्ग्रांतने विपे वे दृष्टांते करीने निपेध कर्पो ठे. ए वात शाखने
विपे कही ठे जे अनुक्रमे असेववापणुं तथा निर्दितपणुं प्राप्त
प्राप्त माटे ॥

टीकाः— ॥ प्रहेपस्तुतेष्वपिनकर्त्तव्यस्तस्यदुर्गतिनिबंधन
त्वेनाभिधानात् ॥ किंत्वहोकथममीमूढाजवकोटिद्वारापमप्येतज्जि
नमतमाणिक्यमासाद्य मुधाहारयंतीति तत्स्वरूपंसानुकंपंविज्ञा-
वयन्निर्विवेकिन्नरूपेक्षेव तेषुविधेया.

अर्थः—नें हेपतो तेमने विपे पण न करवो केमजे, ते हे-
पतो दुर्गतिनुं कारण ठे एम शाखमां कळुं ठे ए हेतु माटे. त्यारे
शुं करवुं ? तो, अहो आ मूढ पुरुषो कोटाकोटि जन्मथी पण दुःखे
प्राप्त थपळुं जे जिनमत रूप माणिक्य रत्न तेने फोगट हारे ठे. ए
प्रकारे ते लिंगधारीनुं स्वरूप अनुकंपा सहित जावना करता एवा
विवेकी पुरुषोए तेमनी उपेक्षा करवी.

टीकाः—॥यदुक्तं॥ इयरेसुत्रियपर्जसो,नोकायव्वोजवद्विर्ण
सो ॥ नवरं विवद्वाणिज्जो, विहिणा सइधम्मनिरणमिति ॥
तदेवं पार्श्वस्थादि वंदनस्य सुविहितानांज्ञानादिहानिनिमित्तत्वा
द्यवसितमेतद्धीनाचारायतपोऽनायतनमिति ॥

अर्थः—सुविहितने पासस्थादिकनुं वंदन करवाथी ज्ञानादि

गुणनी हानि थाय ठे माटे हीन आचारवाळा यतियो अनायत
ठे एम निश्चय कयो ठे.

टीका:—अधुनायतनं विचार्यते ॥ तत्रायतनं स्थानं गु-
णानामितीहापिगम्यं अथवा थायस्यतननात्रिरुक्तविधिना
यतनं ॥ वंदनादिना ज्ञानादिलाज्जविस्तारकारणमित्यर्थः ॥
तदपिह्निधा ॥ इव्यज्ञावजेदात्तत्रइव्यतो जिनजवन मनिश्रा-
कृतं विधिचैत्यमायतनं ॥

अर्थः—हवे आयतननो विचार करीए ठीए. त्यां आयतन
एटले गुणनुं स्थान एम अही जाणवुं अथवा “आय” जे धा
तेनुं “तन” कहेतां विस्तार करनार माटे आयतन ए प्रकारनो
वद निरुक्त विधि थकी सिद्ध थयो. एटले मोटा पुरुषना वचन
सिद्ध थयो. वंदनादिके करीने ज्ञानादि लाजना विस्तारनुं कार
ठे, एटलो अर्थ जाणवो. ते आयतन पण वे प्रकारना इव्य तथा
ज्ञाव ए वे जेदथी तेमां इव्यथी जिन जवन अनिश्राकृत ए
जिनजवन तथा विधि चैत्य ते आयतन जाणवुं.

टीका:—इव्यरूपस्य सतस्तस्य सिद्धांतोक्तविधिप्रवर्तनेन
जव्यानां ज्ञानादिवृद्धिहेतुत्वात् ॥ अथ कोसोविधिर्पट्ट-
र्यातत् विधि चैत्य मित्युच्यते ॥ तत्र निर्माणे विधिः प्रथममेव
किंचिदजिहितः ॥ संप्रति निर्माणे तस्मिन् प्रतिष्ठापितेच स
एवदिग्मात्रमजिधीयते ॥ यदुक्तं श्रीप्रकरणकारैरेव स्थानांतरे
विधिचैत्यविधिं प्रदर्शयद्भिः

अर्थः—केम जे इव्य स्वरूप जे जिनजवन ते सिद्धांतमां कहेखा विधिये करीने थएलुं होय तो तेणे करीने ज्ञानादिकनी वृद्धिनुं हेतुपणुं थाय ठे. माटे हवे था शंका करी समाधान करे ठे जे ए कीयो विधि ? जेनी प्रवर्तिये करीने ते चैत्य विधिचैत्य कहेवाय ठे ? तो त्यां कहीए ठीए जे ते चैत्य नीपजावधाने विपे विधि जे ते प्रथमधीज कांश्क कळो ठे. हवे ते चैत्य नीपजे ठते तथा तेमां प्रतिष्ठा करे ठते तेज दिश मात्र था प्रकरणना करनार पुरुषे बीजा कोइ ग्रंथातररूपी स्थानमां विधिचैत्यनो विधि देखामतां था काव्य कथुं ठे जे.

टीकाः—अत्रोत्सूत्रजनक्रमोनचनच स्नात्रं रजन्यां सदा, साधूनां ममताश्रयोनचनचस्त्रीणां प्रवेशो निशि ॥ जातिज्ञाति कदाप्रहोनच नच श्राद्धेषु सांबुख मित्याज्ञात्रेयमनिश्रिते विधिकृते श्री जैनचैत्याख्ये ॥ इह नखलु निपेधः कस्यचिद्धंनदो, श्रुतविधिवहुमानी त्वत्रसर्वोऽधिकारी ॥ त्रिचतुरजनदृष्ट्याचात्र चैत्यार्थवृद्धि व्ययविनिमयरक्षाचैत्यकृत्यादि कार्यं ॥ व्याख्या ॥ अत्रेति विधिचैत्ये उत्सूत्रजनानामुत्सूत्रजापिणां यत्यादीनां क्रमो व्याख्यानं नद्यादिकरणाधिकारो नास्ति किं-तदुत्सूत्रमितिचेत् उच्यते.

अर्थः—था विधि चैत्यने विपे, उत्सूत्र जापक एवा जे खिंगधारी यति थादिक तेमनो “व्याख्यानतयानंदि” इत्यादिक करवानो अधिकार नधी. माटे ते उत्सूत्र केम थयुं एम जो तुं कहेतो होय तो ते उत्तर कहीए ठीए.

टीकाः—स्वमतिकल्पित मागमोत्तीर्णतद्धितंवादि च
नुष्ठानं ॥ यदाह ॥ उस्सूत्तमणुवइठं सच्चंदविगप्पियं अणु-
वाइत्ति ॥ कथं पुनरेतदुत्सूत्रं जिनसदने जायते इति चेत् उच्यते ॥

अर्थः—पोतानी बुद्धिये कल्पेखुं अने आगमयी रहित ए
जे ते विसंवादि अनुष्ठान ते आगम विरुद्ध क्रिया ठे. ते शास्त्रां
कहुं ठे जे ए प्रकारनुं उत्सूत्र जिन मंदिरने विषे केम थाय ? ए
जो तुं कहेतो होय तो तेनो उत्तर कहीए ठीए.

टीकाः—एहिणा स्वचित्तेन देवचित्तेन वा ज्ञाटकादि हेतु-
कदेवद्रव्यवृद्धये यदेवनिमित्तं स्यावरादिनिष्पादनं ॥ तथा
महार्थानेहसि विक्रयेण बहुदेवद्रविणोत्पादनाय एहिणा येस्व-
धनेन समर्थधान्यसंग्रहणं ॥

अर्थः—जे एहस्योए पोताना धनवने अथवा देव द्रव्ये रु
नीने ज्ञानुं आदिक ठे कारण जेनुं एवुं देव द्रव्यनी गृह्णिने अर्थे
देव निमित्त स्यावरादिकनुं नीरजावयुं एटसे देव द्रव्यने अर्था-
गने देवद्रव्ये कराने जगायां अंवायां जाना अर्थां. तेम यच्छी मों-
तने विषे वेचाने बहु द्रव्यनी उत्पत्ति करवा अर्थे एहस्य सोकोए
देव धनवने सांथाममा धान्यने संग्रह करवां ने.

टीकाः—तथा यंद्वंदनये ह्यराट्टिकांवाट्टिविधानं ॥ तथा
रत्नप्राप्ततागाधिकरंता-

दनादुत्पन्नेन इविणेनयद्गृहिणादेवपूजनविधानमित्यमेवमा-
दीयुत्सूत्रपदानि यतिदेशनयादेवगृहेऽपि संजवंति ॥

अर्थः—वळी जे देवने कारणे कुवा वाव इत्यादिक तथा खेतर
नेतुं करवुं तथा कोइ वस्तुनी दाण खेवानी शाळाने विपे राजा
खेठे तेमां कोइ प्रकारनो जाग राखीने अधिकं कर वधारवायी
करेलुं जे उच्य तेणे करीने जे गृहस्थने देव पूजा करवी ते
ए प्रकारनां उत्सूत्र पद ठे ते यतिना देशनाए करीने देवमंदि-
संजवे ठे एटले थाय ठे.

यदुक्तं ॥ उत्सुत्तंपुरांडृत्यं याधरपात्रोगकृयकरणाई ॥ उच्यु-
यगकर उप्पायणाइ भम्माहिगारंमि ॥ अत्र चादिशब्दाग्निशि-
खिनयादिग्रहः॥तत्र स्थायरादिनिर्मापणादीनां पदकायादिरजा-
संयत यासादिना महासावयत्वेन देवनिमित्तं सिद्धांते निवा-
रितत्वाद्दुत्सूत्रं ॥

जे माटे ए वात शास्त्रमां कही ठे जे थ्या जगाए थ्यादि श-
ब्दयी रात्रिये नांद मांरयो तथा यज्जिदान देतुं इत्यादिकनो पण
संग्रह करवो. तेमां जे जगाउ वंधावयो तेमां उकाय थ्यादिकनो थ्या-
रंज रळो ठे. तथा थ्यसंजतिनो निवास थाय इत्यादि कारणवळे महा
सावयपणे देव निमित्त कराववानुं सिद्धांतमां निवारण करुं ठे ए
हेतु माटे उत्सूत्र ठे.

टीकाः—एतान्यंतरेणापि च जक्तिमस्तिः स्वऽव्यव्ययेन च-

गवत्तपर्यापर्यापणात् ॥ उद्भूतककरोत्पादनस्य च व्यवहारि
 मत्पंताप्रीतिजननाडुत्सूत्रत्वं ॥ पराप्रीतिमात्रस्यापि जेत
 जगवच्च्रीमहावीरोदाहरणेन बहुधा निषेधात् ॥

अर्थः-एटलां वानां कर्पा विना पण जक्तिवंत पुरुषो पोद
 डवपनो खर्च करीने जगवत् पूजा करवा समर्थ थाय ठे. ए
 माटे नवो कर उत्पन्न करवो तेणे करीने वेपारी लोकोने अत्यंत
 प्रीति उत्पन्न करवापणुं एमां रबुं ठे माटे ए उत्सूत्र ठे, केम जे
 मतमां परने अथप्रीति मात्रतुं पण जे उपजावबुं तेनो महावीर
 मिना दृष्टांते बहुधा निषेध ठे ए हेतु माटे.

टीकाः-यदुक्तं ॥ धम्मस्यमुज्जएसं सवस्तापत्तियं न
 यवं ॥ इय संजमोवि सेउंश्यय जयवं उदाहरणं ॥ सोतार
 समाउतेसिअप्पत्तियं मुणेऊणं ॥ परमं अत्रोद्विचीयं तउं गउं
 कालेवि ॥

टीकाः-निशिवज्जिनंयादिकल्पवोत्सूत्रत्वं प्रागेवनाशितं ॥
 तदाचैवमायुसूत्रनाशितां तत्र दयारूपानाद्यधिकारेणपारु
 सूत्रनाशिसंतानं यावज्जिनगृह्यनइशनया तत्र परत्तमानान
 संतानरुमेय प्रज्ञापमानानांचश्चाज्ञानानरुत प्रपातप्रमंग इति

अर्थः-रात्रिण वज्जिनान यावत्तु नया नांघ मांरुवो इत्था
 ३ उं उत्सूत्रस्य तेनो प्रयत्न देव्यान्तुं ठे. यदो अथादिक उमा

तापण करनारनुं ते स्थानमां व्याख्यान आदिक करवानो अधिकार
 प्राय तेणे करीने जेटखो उत्सूत्रनापिनो संतान ठे ते तथा जेटखां
 जिन मंदिर ते सर्व जगामां तेनी देशनाए करीने प्रवर्त्तखा लोको
 तेमने तथा तेना अनुक्रमे तेमना शिष्यो प्रवर्त्तं तेमने तथा श्राव-
 णे ए सर्वेने संसाररूप कूवामां परुवानो प्रसंग घशे.

टीकाः—अतएव कथंचिदगत्यात्तदुपाश्रयेगतानां सुविहि-
 तानांमात्रचूचदेशनाकर्षणात्संशयादिना सत्पथविप्रतिपत्तिरिति
 तदनाकर्षणाय तत्प्रतिघातश्रयणस्थगतावयः प्रकाराः सि-
 ङ्घति प्रवर्दिताः ॥

अर्थः—ए हेतु माटे कोइ प्रकारना अवश्य काम वास्ते ते-
 मना उपाश्रयमां गया जे सुविहित साधु तेमने तेमनी देशना सां-
 जळघाशी संशयादिकबळे सन्मार्गनुं विठरूपणुं घाय ए हेतु माटे
 ते देशना न संजळाय तेने अर्थे तेनो विघात करयो, फान वांफी
 देवा, कोइ शब्द काने न परुवा देवा इत्यादि प्रकार सिङ्घांतमां दे-
 लाक्या ठे.

टीकाः—यदाह ॥ एमेव अहांगेदे परिदृष्टाज्जाय अक्षय-
 षाकमा ॥ ठाणठिठनिसामे सुवणादरुषाय गदिपणे ॥ तरमा-
 बविधिधेस्ये तेपांकम इति॥ तथा नच स्नात्रं रजन्यां सदा॥ प्रा-
 गुर्वशित वोपसंदोहात् सवेति सर्वसाख मित्यर्थः ॥
 तेन कदाचित्कस्य श्रीमहापीरमोहाकल्याणकस्नात्रस्याप्याधु-

निकरुद्धा रात्रो केचिद्भिधियमानस्य निषेधो ज्ञापितः ॥ तत्र
प्रतिष्ठाया आर रात्रो निषेधः सूचितः तस्याः स्नातपुरुःसत्ता ॥

अर्थः—ते हेतु माटे चेत्यमां ते लोकोनो पगज नपी र
प्रवेश नपी ए प्रकारनुं विधिकृत श्रीजिननुं योए ठे एम ॥
ठे. वरुो रात्रिए स्नात करनुं तेना योवनो समूह तो पूरं रेकः
ठे तेना " साा " रात्रनो " सर्वं काठमां " एम अर्थ कापो
करीने कोउक गमत श्री मदावीर राामीनुं मोक कइयाएक ॥
स्नात एा काठनी करीए केठशाक रात्रिये करे ठे तेनो एम
मगत्यो एटते वेवाक्यो. एणे करीने रात्रिये प्रतिष्ठा करी
एत निषेध मूपक्यो एटते वेवाक्यो हेमजे ते प्रतिष्ठा एत ए
स्नात कर्मां पगी पाय ठे ए हेतु माटे.

टीकाः—नया मायना समतासीय मेवजिनपदुं
आदिह जिवादिहानाभि ॥ पदुंयग्ये ए नत्रिमांयर्षि
एवदिहानया-न हय जिनपदुंयेनि समकार विपना
प्रदुंय ए वेवा नाभि ॥ मायःतदिनसंयकपावु ॥

वानो आश्रय पण क्यांथी होय केमजे पूर्वे चैत्यवास करवामां
वनो समूह कही आव्या ठीए माटे.

टीका:—तथा स्त्रीणांप्रवेशोनिशिनास्ति ॥ अकाल चरि
त्रदोषप्रसंगात् ॥ तदुक्तं ॥ अजाणसावियाण य अकालचारि
त्त दोसजावाउ ॥ उतरणंमि न गमणं दिवसतिजामे निसि
कहंता ॥

अर्थ:—तथा बळी ज्यां रात्रीए स्त्रीनो प्रवेश नयी ते व
शास्त्रमां कही ठे जे.

टीका:—लोकैपि कुलवधूनां यामिन्यां स्वग्रहाद्दहिर्नि
गन्तीनां महापवादात्तिधानात् ॥ तदुक्तं ॥ स्वगेहदेहर्षीं त्य
क्तानिशि स्त्री यातिया वहिः ॥ ज्ञेयाकुलस्थिते लोपात्कुलटाकु
लजापि सा ॥ दंरुनीतावपि कुलयासिकानां निशि स्वसंश्रवद्दि
र्निगमे दंरुप्रतिपादनाच्च ॥

अर्थ:—लोकमां पण कुळवान् स्त्रीउने रात्रिए पोताना
रथी बारणे नीकळवामां मोटो अपवाद घाय एम कथुं ठे माटे
शास्त्रनुं वचन जे पोताना घरनो उमरो मूकीने जे स्त्री रात्रीए व
ये निकळे ठे ते स्त्री कुळवान होय तो पण कुलमर्यादानो खोप व
वायी कुलटा जाणवी. एटले व्यञ्जिचारिणी जाणवी बळी दंरु न
तिमां पण कुळवान स्त्री रात्रीए बारणे नीकळे तो तेनो दंरु कर
: मम प्रतिपादन कर्तुं वे ए हेतु माटे.

टीकाः—अतएव यतिवसत्यादौ योपितामेकाकिनीनां वि
वसेप्यनेकावर्णशंकाकलंकानुपंगारस्कंदितत्वेन प्रवेशस्य प्रति-
षेधः ॥ एवंच यदा लोकेपि रात्रौ स्त्रीणां गृहनिर्गमो विरुद्धस्त-
दाकावार्त्ता जिन शासने ॥ तस्मात्सर्वथा जिनवेशमनि निशा-
यां योपित्प्रवेशोऽनुचितत्वान्नास्तीति ॥

अर्थ—एज कारण माटे साधु आदिकना निवासमां एव
स्त्री स्त्री दिवसमां प्रवेश करे तो पण अनेक अवर्णवाद थाप, तर
कोजने शंका पके. तथा कलंक आये इत्यादि कारणथी ए पराजर्गु
ह्यान ठे माटे तेना प्रवेशनो निषेध कर्यो ठे ज्यारे एम लोकमां ए
रात्रिप स्त्रीजने घरथी वारणे नीकळवानो निषेध ठे तो जिन शास-
नमां निषेध होय तेनी तो वातज शी कहेथी. ते माटे सर्वथा जिन
मंदिरमां रात्रिप स्त्रीजने प्रवेश अघटित ठे ए हेतु माटे ते पि
चेरपमांए नयी.

टीकाः—ज्ञानिज्ञानिकदाप्रहृधनास्मि ॥ तत्र ज्ञानिकदा-
प्रहृधनज्ञानीपाप्य श्रावका अत्र जगत्तद् धियम्य वक्रिणादि-
स्त्रायाधिकारिणोऽनान्यज्ञानीया इत्यादिकः ॥ ज्ञानिकदाप्रहृ प्र-
स्त्रान्निस्सन्पूर्वजैर्ज्ञानिमिदं जिनमंदिरं नतोऽस्मान् समोश्च
एज्ञानमवन्त्यामरि देवस्मिन्ममुद्गदादिचिंतायामपि हागिणो-
नेतर इत्यादिक ॥

आ ज्ञातिनाज धावक आ जगाए जगवद् विंघ संबंधी दक्षिणादिक
स्नात्र करवामां अधिकारी ठे पण बीजा जातना अधिकारी नथी.
चादि ज्ञाति कदाग्रह ए ठे जे अमोए तथा अमारा वृद्धोए आ
तनमंदिर कराव्युं ठे ते माटे अमारा गोत्रनाज आ सर्व देवद्रव्य
जनादिकनी चिंता करवामां अधिकारी ठे पण बीजा अधिकारी
थी इत्यादि.

टीका:—सचविधिचेत्ये न संगतः सर्वेषामेव धार्मिकशा-
स्त्रानां गुणवतां तत्र सर्वाधिकारित्वान्निधानादन्यथा जात्यादिनि
श्रयाप्यनिश्चाकृतत्वानुपपत्ते रिति ॥

अर्थ:—ए प्रकारनो जाति ज्ञाति संबंधि कदाग्रह विधि
त्वमां नथी, केम जे सर्व धर्मवंत, गुणवंत एवा श्रावकनोज
॥ अधिकार ठे एम कर्तुं ठे ने जां एम न होय तो ए विधिचे-
त्ये पण जात्यादिकनी निश्चाए करीने अनिश्चाकृतपणानी सिद्धि
याय पटखे ए विधिचेत्य अनिश्चाकृत न कहेवाय.

टीका:—नच श्राद्धलोकस्य तांबूलनक्षत्रमस्ति ॥ जग-
वदाशातनापत्तेः ॥ तांबूलमिति च तंबूलपाषेट्यादि गायो-
क्तानां पाननोजनादीना मुपलक्षणं ॥ तथा ॥ गन्धिकाद्यासन
मप्याशातना विशेषत्वाद्मुपलक्ष्यते ॥ इत्येवं प्रकारा आज्ञावि-
धिः ॥ अत्रेया निश्चितेकस्यापि यस्यावेर्निश्चया अधीनतया
विज्ञाकृते विधिकृते श्रुतोकविधि निष्पाविते श्रीजिनचेत्यासये
जिनजवन इति ॥

नयी करता केम जे श्रद्धानो जंग तथा मत्सरनी उत्पत्ति इत्यादिक दोषनो प्रसंग थाय ए हेतु माटे. वळी सिद्धांतनां आदरवाळा जे सर्व यतिजन तथा श्रावक ते अनुक्रमे व्याख्यानादिकने विषे तथा चैत्य चिंताने विषे अधिकारी ठे एटले योग्यं ठे. एटले सिद्धांतमां कहेखा विधिनुं बहुमान करनार एवो जे यति ते व्याख्यान करवामां अधिकारी ठे तथा एवों जे श्रावक ते चैत्यनी चिंता करवामां अधिकारी ठे ने सिद्धांत विधिवने रहित एवों जे साधु आदिक ते व्याख्यान आदि करवामां अधिकारी नयी एटलो अर्थ ठे ने त्रण चार लोकनी दृष्टिए एटले विधिने विषे तत्पर एवा त्रण चार श्रावकनी दृष्टिए आ जगाए चैत्य ड्रव्यनी वृद्धि आदिक चैत्यचिंता ते वारवा योग्य ठे पण ए हाकी निस्पृह पुरुषने पण ए काम करवा योग्य नयी शाश्वी के लोकापवाद आदिक दोषनो प्राप्ति थाय ए हेतु माटे ए प्रकारे प्रसंगे आवेळां वे काव्य तेनो अर्थ आ प्रकारे करो देखामयो.

टीका:—एवं चैवं विधः सिद्धांतान्निहितो विधिर्पत्र वर्चते तद् विधिचैत्य मनिश्राकृतं ड्रव्यतथायतनं चोच्यते इति ज्ञावतथायतनंतु ज्ञानादित्रय त्राजिष्णवः पंचविधाचारचारवः सुविहितसाधवः ॥ शुद्धतावहाराणां सतांबंदनादिनात्तव्यानां ज्ञानादिषाज हेतुत्वात् ॥

अर्थ:—ए प्रकारनो सिद्धांतमां कहेखो जे विधि ते जे जगाए वरते ठे ते विधिचैत्य अनिश्राकृत ड्रव्यचो आयतन कहीए हीए. ने ज्ञाव शकी थायतननो ज्ञान दर्शन चारित्र्य ए त्रणवने शो-

जता ने पांच प्रकारना जे ज्ञानाचार, दर्शनाचार, चारित्राचार, तपाचार तथा वीर्याचार तेवने शोजता एवा जे सुविधि साधु ते ठे केमजे शुद्ध जावरूप एवा ने वंदनादिक वने जण जाता एवा जे सत्पुरुष तेमने ज्ञानादि लाज थवानुं कारणां यमां रखुं ठे ए हेतु माटे.

टीका:—यदुक्तं ॥ आययणं पि य दुविहं हवे जावेय होइ नायबं ॥ वदंमि जिणहराई जावंमि य होइ ति विहंतु ॥

टीका:—ननु जवत्वेवं इव्यजावजेदेना नायतनस्वरूपं तथापि जिनजवनं न क्वचिदनायतनमजिहितं ॥ सत्यमनौपाधिकं मनायतनायतनयोः स्वरूपमिदमुदितं ॥ श्रौपाधिकं त्वनायतनस्वरूपमेवं प्रतिपादितमागमे ॥ यत्र गतानां ज्ञानादिप्रयव्याघातो जवति तद्वर्जयेन्मतिमान् ॥ अथ कगतानां तद्व्याघात इति चे मुच्यते ॥

अर्थ:—लिंगधारी आशंका करे ठे जे इव्यजाव जेदे करीने ए प्रकारे अनायतननुं स्वरूप हो, तो पण कोइ जगाए जिनजवन अनायतन कष्टुं नथी त्यारे सिद्धांती बोले ठे जे ए वात सत्य ठे पण उपाधि थकी थयुं जे अनायतन ने आयतन एवेनुं स्वरूप आ प्रकारे शास्त्रने विदे तेमां उपाधि अनायतनना स्वरूपनुं आ प्रकारे प्रतिपादन ठे जे, जे जगाए गयेखा ने ज्ञानादि प्रणयो विघात घाय ते ते स्थानकनो बुद्धिमान् पुरुषोए त्याग करवो. ने हवे तुं जो ए कहेतो होय जे क्यां गयेखा ने ज्ञानादिकनो विघात घाय एम जे

सुं पूठतो होष तो तेनो उत्तर कहीए ठीए.

टीकाः—यत्र खिगमात्रधारिणः साधवो वसन्ति यदाहु रोष-
निर्युक्तो श्रीजड्वाहुस्वामिपादाः ॥ नाणस्त दंतणस्तय च-
रणस्त य जत्थ होइ वाघात्त ॥ वजिजवज्जनीरु थणाययण वज्जठ
खिप्यं ॥ सुगमा ॥ नवरं यत्रेत्यायतने स्थाने देवएहादी ॥

अर्थः—जे जगाए खिगमात्र धारण करनार साधु वसे ठे ते उं-
घनिर्युक्तिमां कसुं ठेश्री जड्वाहु स्वामीए जे ज्ञान दर्शन चारित्र जे
जगाए व्यापात एटखे नाश थाय तो ते स्थानने थनायतन जाषी
तत्काल त्याग करवो ए प्रकारे ए गायानो अर्थ सुगम ठे तेमां आ-
टखुं विघोष ठे जे यत्र शब्दवरे, आटखो अर्थ ठे जे जे देवएह आ-
दिक आयतन स्थानने विषे गये सते ज्ञानादिकनो विघात प्राय
एस पद संबन्ध करवो.

टीकाः—नचा यतनशब्देना छयमात्रमेयोप्यते ॥ तदेवएह
मिति वाच्यं ॥ आयतनं देवानां ॥ तथा प्राययणमि अज्ञोगो-
इत्यजिधान कोशागमयचनाज्यां लोके लोकोत्तरे च सामान्य
विशेषाज्यां देवएहस्या जिधानात् ॥

अर्थ—आयतन शब्दे करीने स्थानमात्र कहीए गीए एम
जो कहेता होतो ते न कहेयुं फेमजे आयतन शब्दे करीने देवमं-
दिर कहेयुं फेमजे देवनुं जे स्थान तेने आयतन कहीए ते पात अ-
जिधान कोशमां कही ठे जे देवस्थानक तेने आयतन कहीए तथा
शास्त्रमां पश कसुं ठे जे जेनो जोग न पाय ते स्थान आयतन क-

हीए. एम अन्निधान कोश तथा आगम ए वेनुं वचनं
माटे लोकमां तथा लोकोत्तरमां सामान्ययी तथा विशेषयी
शब्द देवमंदिरना अर्थने कहेनार वे.

टीका:—अथ किं तदायतनं यत् . . .
तत्त्वा दनायतनं नवतीत्याह ॥ जत्य साहन्मिया वहवे नि
अणारिया मूलगुणप्पन्तिसेवी अणाययणं तं वियाणाहि
धर्मिका लिंगतः समान धर्माणो वहवो जिनवृत्ता अ
अनार्या मूलगुणप्रतिसेविनो निर्दयतया प्राणातिपातादि
का यत्र ते निवसन्ति तदनायतनं ॥

अर्थ:—इवे ते अनायतन ते शुं वो तेनो विचार
ज्ञानादि त्रणनुं उपघातक वे ते अनायतन कहीए एम.
कथुं वे ते वचन जे जे जगाए साधर्मिक एटवे विंगयी
धर्मवाळा घणाक जुदां जुदां आचरण करता त्रष्टाचारी
मूलगुणप्रतिसेवी एटवे निर्दय पणे प्राणातिपात आदि
प्राप्तक लोको जे जगाए वसे वे ते अनायतन कहीए.

टीका:—तथा जत्य साहन्मिया वहवे जिनचित्ता.
रिश्वा ॥ जत्यगुणप्पन्तिसेवी अणाययणं तं वियाणाहि ३५
नवरं मां उपाप्पित्तिसेविनोऽशुद्धिनादिग्राहिणः ॥
जे जगाए वहवे जिनचित्ता अणारिया ॥
जे बुद्धिमान्थं तं वियाणाहि ॥ सुगमा ॥ नवरं
जे क्यां आच्छादिताः प्राकृत लोकेः . . .
तियावत् ॥ इति वासतः ॥ आच्यंतकः . . .

पुण प्रतिसेविनः उत्तर गुणप्रतिसेविनश्च यत्र तदनायतनमिति
या त्रयार्थः ॥

अर्थः—जे जगाए खिंग धरवायी सरखा धर्मवाळा घणा
होय ते तेम जुदा जुदा चित्तवाळा होय ते थनार्यने खिंग
वेप ते वेवमे ढांकेखा ज्यां ठे ते थनायतन क्षेत्र जाणवुं ए
सुगम ठे माटे एनी टीका टीकाकारे नयी करी तेमां ध्याटवुं
ठे जे खिंग तथा वेप तेणे करीनेज ढांकेखा ठे एटखे प्राकृत
ए सुविहित मुनिथकी जुदा जाण्या नयी एटखो अर्थ. ए प्र-
गाहेरधी तथा थंतरधी मूखगुण प्रतिसेवि ठे. तथा उत्तरगुण
वि ठे ते जे जगाए रदेता होय ते थनायतन कहीए एम ए
थानो अर्थ ठे.

टीकाः—श्री हरिभद्रसुरिनि विवरणे प्रतिपादित इति ॥
। चायमाशयः ॥ नहि रुद्रादिदृष्टय त्स्वरूपेण जिनप्रव-
पतनं ॥ किंतू पापिवशात् ॥ उपाधिध तत्र विगिनिवासः ॥
स्वोक्तं ॥ यत्र निवसंति तदनायतनमिति ॥ तथा च यदि ते
प्रवने निवसंति तदा तस्मिन्नासापिकत्याद् जयति जिन-
स्या नायतनत्वं ॥

अर्थः—जे हरिभद्रसुरिए विवरण कर्युं ठे तेमां प्रतिपादन
तेनो अजिप्राय ए ठे जे शिवमंदिरनी पेठे स्वरूपे करीने
न अनायतन नयी ह्यारे शुं तो उपाधिना पशयी थनाय-
ने तेमां उपाधि शो ठे तो खिंगधारीनो निवास ए रूप उरा-

धि ठे एज हेतु माटे क.शुं. ठे जे जगाए लिंगधारी रहे ठे ते
 [नायतन कहीए. वली ते लिंगधारी जो जिनजवनमां रहे ठे ते
 जिनजवन पण तेमना निवासरूपी उपाधिथी अनायतन याव

टीका:—उपाध्यपराधेन स्वरूपत आयतनस्यापि तस्या
 श्रयणीयत्वात् ॥ दृश्यतेचो पाधिवैगुण्या उपाधिमतः सगुणस्वा
 [प्यन्नोग्यत्वं ॥ यथा जुजंगसंगा चंदनतरोरिति ज्वल्योपाधिक
 मस्यानायतनत्वमिति ॥ अतएव जगवता जडवाहुस्वामिना
 नायतनस्वरूपविचारात्परतः आयतनविचार प्रक्रमे जावा
 तन स्वरूपं प्रतिपादयिषता प्रथमं ज्ञावंमि उहोइति विहंतु
 इत्यनेन ज्ञानदर्शनचा रित्रपवित्रमुनिलक्षणमनोपाधिक ज्ञा
 वायतन स्वरूपमभिधाय तन्निवासोपाधिकत्वा तदाश्रयस्याप्या
 यतनत्वं ॥

अर्थ:—उपाधि जे लिंगधारी तेमना अपराधथी स्वरूपी
 आयतन एवुं पण जिनजवन तेना आश्रयनुं न करवापणुं ठे ए हेतु
 माटे ए जिनजवन अनायतन कहीए लोकमां एवुं देखाय ठे जे
 उपाधिना दोषथी उपाधिवाळो गुणसहित होय तोपण तेनुं अज्ञो
 पणुं जेम सर्पना संबंधथी चंदनवृक्षनुं ठे तेम माटे जिनमंदिरुं
 उपाधिथी अनायतनपणुं थयुं ठे. एज कारण माटे जडवाहु स्वामीए
 अनायतनना स्वरूपनो विचार कर्या पठी आयतननो विचार आरं
 करे सते जावआयतनना स्वरूपने प्रतिपादन करवानी इछाप प्रथमं
 ज्ञावंमि इत्यादि गाथाए करीने ज्ञान, दर्शन, चारित्र ए त्रणवके प्रवि
 श्चेषा जे मुनि ते ठे लक्ष्म, जेतुं ने लिंगधारीरूपी उपाधि जेमां नथी

हुं जाव आयतननुं स्वरूप कहीने ते मुनि निवासरूपी उपाधि जेमां
हो ठे ते स्थानकने पण आयतन कहीए एम कहुं ठे ते वचन कहे ठे जे.

टीकाः—जत्थं साहस्रिमाया बहुवे शीलवंता बहुस्तुयां ॥
चरित्तायार संपन्ना आययणं तं वियाणाहि॥इत्यनेन प्रतिपादितं ॥
खिंगप्रवचनाच्यां साधर्मिकाः शिवादिमंतः साधवो यत्र निव-
सन्ति तदायतनमिति तत्र व्याख्यानानात्कस्यहेतोः तदुपाधि-
सन्निधाना दुपाधिमतस्तद्रूपता ज्ञवतीति ज्ञापनार्थं ॥

अर्थः—जे जगाए साधर्मिक घणा रक्षा होय ते केवा ठे
तो शीलवंत ठे तथा बहु श्रुत ठे तथा चारित्राचारवने सहित ठे
हुं जे स्थानक तेने आयतन ए प्रकारनुं जाणो. ए गाथावने आय-
तननुं स्वरूप प्रतिपादन कर्युं, पठी तेनुं व्याख्यान ए प्रकारनुं कर्युं;
जे जे जगाए खिंग तथा प्रवचन ए वे वने सरखा जणाता ने शीखा-
दि गुणवाळा साधु जे जगाए रहेता होय ते आयतन कहीए माटे
ए प्रकारना व्याख्यान करवानुं शुं'कारण ठे तो ते खिंगधारी तथा
ते प्रकारना सुविहित मुनि ते वे रूप जे उपाधि तेना संबंधयी स्था-
न पण ए वे प्रकारनुं घाय, ठे एम जणाववा वास्ते ए प्रकारनुं जे
व्याख्यान कर्युं जे जावार्थः जे खिंगमात्र धारीना निवासयी जिन-
मंदिरादिक आयतन एटखे आश्रय करवा योग्य एवां स्थानक पण
अनायतन घाय ठे एटखे त्याग करवा योग्य घाय ठे ने सुविहितना
निवासयी स्थानक मात्र आयतन घाय ठे एटखे चढ्य माण्डिने
आश्रय करवा योग्य घाय ठे.

टीकाः—अतएव हरिजडसूरिणा जिनचरनविद्वत्
नृजागं निरुपयतातत्पंचाशके कुत्सितलोकाकीर्णपाटमंतरे
ते जिनदृष्टे साधुना मुपपातेन चारित्रजंगप्रसंगा तत्रतद्विद्व
नाज्ञावः प्रदर्शितः ॥

यद्भुक्तं ॥

अपएसंमि न बुद्धी काग्धणे जिणहरस्म नय पूया ॥
सादूल मणणुनाउं किरिया नासोउ उरगाए ॥

अर्थः—एज कारण माटे हरिजडसूरिण जिनचरने
एन करवा योग्य एरो वृषोनी नाग नेनुं निरुपण करती एरा
चाशक नाना धंयन विषे करुं उ जे निरित एरा जे प्रो
सहित एरो जे पाको नेमां निपजावेधुं जे जिनमंसि नेने वि
धुनुं आगमन थाय नेणे करीने साधुना चारित्र्यो तप यसा
संग प्राये ने हेनु माटे न पाफाने विषे जिनमंसि करवातो नि
इत्यादयो व.

टीका—नने नायना तस्य ना नायनन-इ ज्ञानाविषय
वतं कुन्नास्य ननु कणस्य नरा यत्पमान ॥ १ ॥ नमानिद
मुच्यते जिनचरनस्या यनायनन-इ ज्ञानाविषयविषय
इत्यस्य ननु कणस्य नरा यत्पमान ॥ १ ॥ नमानिदमु
विद्वेषाजिनचरनस्यायनायनन-इ जिनचरन ॥

अथ -उटी १ तत इति नरा इति न-इ ज्ञानाविषय
वतं कुन्नास्य ननु कणस्य नरा यत्पमान ॥ १ ॥ नमानिद
मुच्यते जिनचरनस्या यनायनन-इ ज्ञानाविषयविषय
इत्यस्य ननु कणस्य नरा यत्पमान ॥ १ ॥ नमानिदमु

ने कारण होय ते अनायतन कहीए ते लक्षण तो ए जिन मंदि-
मां पण आव्युं ए हेतु माटे उपाधिना दोपयी जिन जवननुं पण
अनायतनपणुं सिद्ध थाय ठे. इति.

टीका:—अनिश्रानिश्राकृतयो रन्येत रदेत दधिकृतं जिन-
जवनं जविष्यतीति चेन्न तद्व्यकरणानुपपत्तेः तद्व्यकरण मंतरेण च
खदयस्य तत्तया व्यवस्थापयितु मशक्यत्वात् ॥

अर्थ:—प्रतिवादिने कहे ठे के तु एम कहे ठे जे अनिश्रा-
कृत तथा निश्राकृत ए वेमांनु एक था जिनजवन पण हशे पण
एम तारे न कहेवुं केम जे ए वेनुं पण लक्षण था जिनजवनमां
मळतुं नयी थावतुं. ने ते लक्षण मळ्या विना खदय वस्तुनी स्था
पना करवा समर्थ न यवाय पेटले जे वस्तुमां वस्तुनुं लक्षण न होय
तेने ते प्रकारनी न कहेवाय खिंणधारीए निवास करेलुं जिनमंदिर
तेमां निश्राकृतनुं लक्षण पण मळतुं नयी थावतुं ने अनिश्राकृतनुं
पण लक्षण मळतुं नयी थावतुं.

टीका:—तथाहि ॥ नैतदनिश्राकृतं ॥ अत्रोत्सृष्टेत्यादिना
प्रागजिहितस्य तद्व्यकरणस्य विधिरोधसोऽत्र विवक्षितचेत्येऽनव-
रतं प्रवृत्तां सर्वथा तद्विररीतेनाऽविधिधोतसा समूखगापं क-
पितत्वात् ॥

अर्थ—तेज कही देखामे ठे जे ए जिनजवन अनिश्राकृ-
त नयी केम जे अत्रोत्सृष्ट इत्यादि पूर्वे कहुं जे विधि सदित करवा-

रूप अनिश्राकृतनुं लक्षण तेनुं आ चैत्यने विषे निरंतर वहन बते
ने सर्वथा लक्षणरहित जे अविधिनो प्रवाह तेणे करीने. मूळमांशी
विधि लक्षणनुं जवापणुं ठे हे हेतु माटे.

टीका:—नाप्येतन्निश्राकृतं ॥ निश्राकृतं हि तदुच्यते ॥
यत्र देशकालविप्रकर्षादिना सुविहितगुरुशिक्षादिविरहा वैशि-
ष्ट्यातिशयेन देशतः पार्श्वस्थावसन्नादिज्ञाव मापन्नानां शुद्धप्ररू-
पकाणामपि सातलोलंतया तथाविधंविधि मनुपदिशता मप्रवर्त्त-
यतां च चैत्याद्दहिर्निवासेपि तच्चिंतापराणां यतीनां निश्रा वर्त्तते ॥

अर्थ:—वळी ए चैत्य निश्राकृत पण नथी केमजे निश्राकृत
तो तेने कहीए के जे देश काळना विपरीतपणादिक कारणे करीने
तथा सुविहित गुरूनी शिक्षा इत्यादिकनो जे विरह ते थकी जे अ-
तिशय शिष्यलपणुं तेणे करीने तथा देशथकी पासथ्या,
इत्यादिक नावने पामेला ने शुद्ध प्ररूपक ठे तो पण साता सुखने
विषे खोखपी ठे; ए हेतु मांटे ते प्रकारनो विधि मार्गने उपदेश न
करता तथा न प्रवर्त्तायता ने चैत्यथी वारणे निवास करे ठे तो पण
ते चैत्यनी चिंता करवामां तत्पर प्या जे यति तेनी निश्रा जे न-
गाए वर्त्ते ठे ते ठे ते निश्राकृत कहीए.

अर्थः—जे जगाए श्रावकनी श्रद्धा बधवाने अर्थे सुविहित रि पण कदाचित् व्याख्यान करे ठे, 'उसन्नावि' इत्यादि वचन- के ते वात प्रथम प्रतिपादन करी ठे ए हेतु माटे ए वात सांजळीने गधारी शंका करे ठे जे आ कछुं जे छक्षण तेमांयी कांइ पण आ गधारीए निवास करेला चैत्यमां आवे ठे? त्यारे सुविहित कहे ठे कांइ पण नयी आवतुं.

टीकाः—तथाहितत्र ॥ सर्वदां तर्निवसद्भिरेव पार्श्वस्थादिभिः सकलचिंताविधाना ब्रह्मज्ञानां चात्यंतकुदेशनावासितानां विधि- पथमात्सर्पेण तदुत्साहायैव प्रत्यवस्थानाद वूरोत्सारित सुविहि- तानां तत्र व्याख्यानविधानं ॥ तथा च कथमेतद्विश्वाकृतं स्यात् ॥

अर्थः—तेज कही देखाने ठे जे निरंतर चैत्यमांज निवारु रता एवा जे पासण्यादिक ते चैत्य संबंधि कार्यने करे सेमनी अ- त कुदेशनावने वासितुं थयेखा पटखे कुदेशना रूप थयेखा जे वाक सेनी मध्ये विधि मार्ग साथे मत्तर थकीज जाणेशुं एम ऊं पामतो जे अविधि मार्ग तेने प्रवर्ताववाने अर्थे रसा होय ने एवा जे ते खिगधारी तेथी सुविहितनुं व्याख्यान दूर गयुं ते माटे केम निश्वाकृत चैत्य कहेवाय.

टीकाः—तस्मादनिधानिश्वाकृतव्यतिरिक्तं विगिति रण्य- सितं नृतीयमेत दनायतनाजिधानं चैत्य मज्युपगंतव्य मिति ॥ न- नु नित्यज्जकिरुतसाधंमिकमंगखचैत्यजेदा एचतुर्विधं चैत्यं सि- द्धांते परिसंख्यायते ॥ जकिरुतस्य निधानिश्वाकृतजेदन द्वे

विध्यात्पंचविधं वा ॥

अर्थः—ते हेतु माटे अनिश्चाकृततथानिश्चाकृत ए वेयी रहि लिंगधारीए निवास करेलुं त्रीजुं आ अनायत नाम चैत्य ठे एम जाणुं त्यां आशंका करे ठे जे सिद्धांतमां नित्य चैत्य नृत्तिकृत चैत्य तथा साधर्मिक चैत्य तथा मंगल चैत्य एवा जेदयी चार प्रकारतां चैत्य गणाव्यां ठे अथवा तेमां नृत्तिकृत चैत्य निश्चाकृत, अनिश्चाकृत एवा जेदे करीने वे प्रकारनुं ठे तेयी पांच प्रकारनां चैत्य ठे.

टीकाः—न त्वनायतनाख्यस्य पंचमस्य षष्ठस्य वाक्त्रचित्परि संख्या न मस्ति ॥ यदि ह्यनायतन मप्यजिप्रेतं स्यात्तदा तदपि नित्यचैत्यादिवत् परिसंख्यायेत ॥ न चैवं ॥ तस्माच्चत्वारि पंच वा चैत्यानि ना नायतनमिति ॥ यथोक्तं ॥ नीयाइंसुरखोए नृत्तिकयाइं च नरहमाईणं ॥ निस्तानिस्तकया साहम्मि य मंगलाइं चैति चेल्ल ॥

अर्थः—तेमां लिंगधारी एम आशंका करी कहे ठे जे अनायतन नामे पांचमुं अथवा ठहुं कोइ जगाए चैत्य गणुं ठे ने जे सिद्धांतकारने ए अनायतन चैत्य कहेवानुं होय तो पण नित्यचैत्यादिक नी पठे कोइ जगाए गणुंज होत पण एम तो कोइ जगाए गणुं नयी माटे सिद्धांतकारने मते चार प्रकारनां अथवा पांच प्रकार नांज चैत्य ठे. पण अनायतन नामनुं चैत्य नयी ते शास्त्रनुं वचन जे नित्य चैत्य देवलोकने विषे तथा नृत्तिकृते चैत्य नरत्यादिक ठे अने विषे निश्चाकृत तथा अनिश्चाकृत तथा साधर्मिक चैत्य तथा मंगल चैत्य ए प्रकारे ठे तेमां अनायतननुं नामज नयी. हवे सुवि.

हित एनो उत्तर आपे ठे जे एम तारे न कहेबुं.

टीका:—अन्यतीर्थिकपरिग्रहीतांर्ह्यतिमानां वंदनादि निषेधेन तस्याप्यागमे जिमत्वात् ॥ कथ मन्यथा सम्यक्प्रति पत्तिसमेय श्राद्धानां नोमे कप्पइ थन्नतिवियपरिग्गिहियाणि अरिहंतचेईयाणि वंदितए वा नमंसित ए वा इत्यादिना जगवान् जइवाहुस्वामीं जगवत्प्रतिकृतीनां वोटिकादि परिग्रहीतानां वंदनादिप्रतिषेध मज्जिदधीता॥ न ह्यनायतनत्वं विना तत्प्रतिषेधा- जिधानं शोनां विजार्त्ति॥तस्मा दस्त्यनायतनं सिद्धाताजिहितमिति॥

अर्थ:—केम जे अन्यदर्शनीए ग्रहण करेखी जे अरिहंतनी प्रतिमा तेनुं वंदनादिक निषेध कहेंये करीने ते अनायतन चैत्यनुं पण आगमने विषे कहेवापणुं ठे ए हेतु माटे ने जो एम न होय तो समकित अंगिकार करवाने समे श्रावकने 'नोकप्प' इत्यादि पटखे अन्यदर्शनीए ग्रहण करेखां एवां जे अरिहंतनां चैत्य ते वं- इन करवां तथा नमस्कार करवां नधी कल्पतां इत्यादि वचने करी- ने जगवान् श्री जइवाहु स्वामि वोटिकादिक अन्यदर्शनी तेमणे ग्रहण करेखां जे चैत्य तेमनुं वंदनादिक ते प्रणे निषेध केम कहेत नज कहैत. माटे जो अनायतन चैत्य नज होय तो ते चैत्यना वंद- नादिकनो निषेध कयों ते न शोन्नत माटे अनायतन पटखे अवंद- नीक पणुं चैत्य सिद्धांतमांज कहेबुं ठे.

टीका:—उक्ते प्येवांतर्जावां ज्ञेतत्पृथगस्ती तिचेत्त तदज्ञा- वात् तथाहि न ताव जित्यचैत्येऽस्यांतर्जावःकृतकत्वेन तद्- ज्ञावानुपपत्तेः ॥ विमानजयनसनातनशिषांशयादिष्वेव च

नित्यचैत्यानां जावात् ॥ नापि निश्रानिश्राकृतयोः ॥ प्रायुक्त-
क्षणस्ये हानुपपत्त्येव तदंतर्जावस्यापाकरणात् ॥

अर्थः—गणावेलां जे ए चैत्य तेमां आं अनायतन के
त्यनो पण अंतर्जाव यशे एयी जुहुं नहि पने एम जो तुं कहे
तो होय तो ते न कहेवुं केम जे तेज कही देखाने ठे जे नि
त्य चैत्यने विषे ए अनायतन चैत्यनो अंतर्जाव नयी यतो केतं
जे ते तो नित्य शाश्वतां चैत्य ठे ने आ तो करेवुं ठे माटे ने नित्य
चैत्य तो विमान, जवन तथा सनातन पर्वत इत्यादिकने विषे रहां
ठे ए हेतु माटे ने निश्राकृत, अनिश्राकृत ए वे प्रकारना चैत्युं
खक्षण प्रथम कह्युं ठे ते आ अनायतन चैत्यमां नयी माटे तैसां न
गणीनेज जुहुं कही देखार्युं ठे माटे.

टीकाः—नापि साधर्मिक चैत्ये ॥ यति मूर्तनुपंगित्वेनैव त-
स्याजिधानात् ॥

॥ यदुक्तं ॥

वारत्तगस्त पुत्रो पश्चिमंगविंसुचेइ य हरमि ॥ . . .

तत्थपत्थलीअहेसी साहम्मिय चेइयं तंतु ॥

नापिमंगले चैत्ये तस्य प्रतिनियतविषय तयैव प्रतिपादनात्

॥ यदुक्तं ॥

अरहंत पइहाए महुरानयरीइ मंगलाइंतु ॥

तस्मा देतेष्वंतर्जावात् परतीर्थिकपरिग्रहीताऽर्हचैत्याना-
मनायतन चैत्यत्वं सिद्ध मिति ॥

अर्थः—साधर्मिक चैत्यने विषे षण ए अनायतन चैत्यनो
अंतरजाव नथी केम जे तेमां तो साधुनी मूर्ति स्थापन करवी तेणे
करीने कहेवापणुं ठे जे माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे तथा मं-
गल चैत्यमां पणुं एनो अंतरजाव नथी. केम जे तेतो स्थान स्थान
प्रत्ये नियमाए करीने तेनुं प्रतिपादन कर्युं ठे जे माटे ते वात शा-
स्त्रमां. कही ठे ते हेतु माटे ए सर्व चैत्यमां अनायतन चैत्यनो
अंतरजाव नथी एटखे ते थकी था अनायतन चैत्य जुहुं पने ठे. ए
प्रकारे परतीर्थि लोकोए ग्रहण करेसां जे अरिहंतनां चैत्य तेनुं
अनायतनपणुं सिद्ध थयुं.

टीकाः—नन्वेवं पणचैत्यान्नुपगमे सूत्रोक्ता नित्यादिचैत्य
पंचकसंख्या विरुद्धते ॥ तथाच सूत्रकृतां विरुद्धवादिभवेना-
न्यत्रापि तद्वचसि विनेयांनां समास्वासो नस्या देवं च बहु विशी-
येंतेतिचेन्न ॥ अविरोधात् ॥

अर्थः—खिंगधारी आशंका करे ठे जे जो एम उहुं अना-
यतन चैत्यमां न शोने तो सूत्रमां कहेली जे नित्यादि चैत्यनी
पांच संख्या तेनो विरोध छागशे वळी सूत्र करनारने विरुद्धादि
जाणीने वीजी जगाए षण तेमना वचनने विषे शिष्योने विश्वास
उनी जशे एम विचारतां. षणी हानी प्राप्त चशे. हरे मुबिहित
कहे ठे जे एम तमारे न बोखणुं केम जे कोइ प्रवचननो विरोध ठेच
नदि ही रीते तो.

रित्राणि ज्ञावग्रामो येच्योवा ज्ञानादीनामुत्पत्ति रिति ॥ अथ के
ते येच्यो ज्ञानायुत्पादः ॥ अवहिती ज्ञूय श्रूयतां ॥

अर्थः—लिंगधारी पूठे ठे जे ए ज्ञावग्राम कीयो के जेता
विना प्रतिमानुं अनायतनपणुं तमो सिद्ध करो ठो ह्वे सुविहित
बोदया जे जो एम तमे कहेता होतो तेनो उत्तर कहीए ठीए जे
ज्ञान दर्शन तथा चारित्र ए ज्ञावग्राम ठे जेथी अथवा जेथी ज्ञान
दिकनी उत्पत्ति थाय ते ज्ञावग्राम कहीए ह्वे लिंगधारी पूठे ठे
जेथी ज्ञानादिकनी उत्पत्ति थाय एवा ते कोण ठे त्यारे सुविहित
बोदया जे तुं सावधान थइ सांचळ उत्तर आपीए ठीए.

टीकाः—तीर्थकर मनः पर्यायावधिज्ञानिन श्रतुर्दशदश-
नवपूर्वधराः संविज्ञास्तत्पाक्षिकाश्च सारूपिणो ग्रहीताणुव्रताः
प्रतिपन्नसम्यक्त्वाश्च श्रावकाः अर्हत् प्रतिमाश्च ॥ तीर्थकरा-
दयो हि देशनादि छारेण ज्ञव्यसत्वानां ज्ञानायुत्पादहेतुत्वेन
जवंति ज्ञावग्रामः ॥

अर्थः—जे तीर्थकर तथा मनः पर्याय ज्ञानि तथा अवधि
ने तथा चउद पूर्वधारी तथा दश पूर्वधारी तथा नव पूर्वधारी
संविज्ञ तथा तेमना पक्ष्याति तथा सारूपी तथा ग्रहण कर्तुं
णुव्रत ते जेमणे तथा ग्रहण कर्तुं ठे समकित जेमणे एवा जे
तथा अरिहंतनी प्रतिमा तथा तीर्थकरादिक पण देशना-
छारे ज्ञव्य जीवने ज्ञानादिकनी उत्पत्तिनुं कारण ठे ए हेतु
ज्ञावग्राम ए सर्वेने कहीए ठीए.

टीका:—नन्वेवं तर्हि फलितमस्माकं मनोरथपादपे न॥ ती-
र्थकरादिवत्प्रतिमानामपि जावग्रामत्वेनाऽनायतनत्वासिद्धे रि-
त्तिचेन्न सम्यग्दृष्टिपरिग्रहीताना भवे तासां जावग्रामत्वप्रति-
पादनात् ॥

अर्थः—खिंगधारी बोध्या जे ए प्रकारे जावग्राम कहता
होतो अमारा मनोरथ रूपी वृक्ष फलवाळुं थयुं. एटखे
अमारुं धायुं तेज तमारा कक्षामां थ्याव्युं. जे तीर्थकरादिकनी
पेवेज प्रतिमाने पण जावग्रामपणुं प्राप्त थयुं माटे अनायतन चैत्य-
नी वात अस्मिद्ध थई एटखे खोटी थई, हवे सुविहित घोखे ठे जे
पम तमारे न घोखुं केम जे समकित दृष्टिवाळा पुरुषोप ग्रहण
करेली जिनप्रतिमानेज जावग्रामपणानुं प्रतिपादन ठे ए हेतु माटे
खिंगधारीए निवास करेखां चैत्यनुं अनायतनपणुं सिद्ध थाय ठे.

टीका:—अथ कथंचित् मिथ्यादृष्टिपरिग्रहीतानां तासां
तद्वन्नवति ज्ञानायजावादिति चेन्न तदजावेपि तासां वीतरागत्व-
खिंगदर्शनेन कस्याचि त्सम्यक्त्वाद्युत्पादात् ॥

यदुक्तं ॥

दक्षिततमस मुञ्चे ज्ञास्वतो यस्य विंशं
गतमस मपि दृष्टेर्नासिकानां चिबोर्धं ॥
प्रजनयति रजोऽग्निं पुंसराशां नराणां
प्रिजगति स नमस्यः कस्य न श्यादिजनेऽः ॥

अर्थः—इधे लिंगधारी बोले ठे जे मिथ्यादृष्टि प्रक
करेली जे प्रतिमा तेने कोई प्रकारे जावग्रामपणुं नथी. केम ते
ज्ञानादिकनो अज्ञाव ठे ए हेतु माटे एम जे तमो कहोठो ठे न
कहेवुं. केमजे ते प्रतिमाउने जाव ग्राम पणुं नथी तोपण वीतरा
पणानुं चिह्न देखवे करीने कोइने समकित आदिक गुणनी उत्पत्ति ते
स्वाय ठे. ए हेतु माटे, मान्य ठे जे कारण माटे ए वात शास्त्रमां कहीने
जे अज्ञान अंधकारनी नाश करनार अने देदिप्यमान अने मख रहि
एवी जे जगवतनी प्रतिमा ते जेम सूर्य दृष्टिनो प्रकाश करे ठे ते
रजोगुण वके मलीन थएला पुरुषोने अज्ञान अंधारुं टाळीने अ
बोध उत्पन्न करे ठे ए जिनराज त्रण जगतमां कया पुरुषने नमस्कार
करवा योग्य नथी ? सर्वने नमस्कार करवा योग्य ठे.

टीकाः—ततश्चायु घृतमिति वत् कारणे प्रतिमा लक्षणे ज्ञाना-
दिसक्षणकार्योपचारेण तासामपि जावग्रामत्व मुपपत्स्यत इति
चेन्न ॥ एवं सति निह्नुवादीनामपि जावग्रामत्वापत्ते स्तेषामपि
प्रशांतरूपक्रियादिदर्शनेन कस्यचित् सम्यक्त्वाद्युत्पत्तेः ॥

अर्थः—ते हेतु माटे घृत ठे तेज आयुष्य ठे पटखे घृत
पी कारण थकी आउखा रूपी कार्य उत्पन्न थाय ठे एवा जेम न्याय
भौतिक शास्त्रमां ठे तेमज प्रतिमा रूपी कारण देखवाथी ज्ञानादि
क्षण जे कार्य तेनी उत्पत्ति थाय. ए प्रकारे उपचार मात्रे करीने
प्रतिमाने पण जाव ग्रामपणुं उत्पन्न थशे. एम जो तमे कहें
तो ते न कहेवुं एम सुविहित बोले ठे. जे एम कहीए तो निह्नु
कने पण जावग्रामपणुं प्राप्त थाय केम जे तेमनुं प्रण प्रशांत

क्रियादिक देखवाधी कोइकने समकित्तादिकनी उत्पत्ति यशे हेतु माटे.

टीका:—नचेदमिष्टं जवतोपि सर्वेरेव जिनमतवर्तिनिर्निह्वाना माज्ञावाह्यत्वेना ज्ञावग्रामतया वर्जनीयत्वाज्युपगमात् ॥ एवं निह्वोदाहरणेन प्रतिमानामपि मिथ्यादृष्टिपरिग्रहीतानामज्ञावग्रामत्वेन वर्जनीयत्व मज्युपेयम् ॥

अर्थ:—सुविहित कहे ठे के ए प्रकारनुं जे तमाहं कहेतुं ते तमारे पण वल्लज नधी ने सर्वे जिनमतवाळा पुरुषो एम जाणे ठे जे निह्व पुरुषो परमात्मानि आज्ञाधी बाहिर ठे ए हेतु माटे अज्ञावग्रामपणुं एमां रळुं ठे तेणे करीने त्याग करवा योग्य ठे एम सर्वे जाणे ठे. ए प्रकारे निह्व पुरुषोना दृष्टांते करीने मिथ्या दृष्टिप्रमहण कोखी जिन प्रतिमाने पण अज्ञावग्रामपणुं ठे ए हेतु माटे वर्जवा योग्य ठे एम जाणवुं.

टीका:—यदुक्तं ॥ चित्रं निसर्गसुजगापि परिप्रदेश, मिथ्यादृशां जगवतः प्रतिमा तथापि ॥ सम्यग्दृशां प्रथमनादिविधा वज्ञावग्रामत्वतो जवति निह्ववच्छिदेया ॥

अर्थ:—ते वात शास्त्रमां कही ठे जे स्वज्ञाव पकीज सुंदर एवी जिन जगवंतनी प्रतिमा जे ते मिथ्या दृष्टिना परिप्रह मां करीने पण ते प्रतिमाज ते सम्यग्दृष्टि पुरुषोने नमस्कार करवा या विधिने विषे अज्ञावग्रामने उत्पन्न करनारी ठे माटे तेनो निह्व वनेन त्याग करवो.

टीकाः—अमु मेवार्थं ज्ञावग्रामविचारप्रकमे शंकोत्तरान्या-
 मूचतु स्तत्र जगवंतौ कटपज्ञाप्यचूर्णिकारौ ॥ नाणाइतिगं ज्ञा-
 वो जउय एएसिं उप्पत्ती ज्ञावग्रामो नाणदंसण चरित्तापि
 ॥ जउ वा एएसिं उप्पत्ती ह्वइ ॥ केय ते जउउप्पत्ती ह्वइ
 ॥ उच्यते ॥ तित्थगरा जिणचुद्धसदसजिन्ने संविग्ग तह अस्तं-
 विग्गे ॥ सारुविय वयदंसणपनिमाउ ज्ञावगामाउ ॥ जा
 संमिज्ञावियाउ पनिमा इयरी न ज्ञावगामो य ॥ ज्ञा-
 वो जइ नत्थि तहिं नणु कारणकज्जउवयारो ॥ आह कइमिह
 द्विष्ठिपरिग्गहियाउ ज्ञावगामो न ह्वइ ॥ उच्यते ॥ तत्र ज्ञाना-
 दिज्ञावो नास्ति ॥ आह ॥ ननु ॥ कारणे कार्योपचार इति कृत्वा
 ताउवि दहूणं कस्सवि संमुप्पाउहोत्ता तो कइ ताउ ज्ञावगामो न
 जवइ ॥ आयरिउ जणइ ॥ एवं खु ज्ञावगामे निहगमाईवि ज-
 ह मयं तुप्रं ॥ एय मवच्चं कोणुहु वयविवरीउ वइत्ताहि ॥

अर्थः—आज वात जगवान् कटपज्ञाप्यकार तथा चूर्ण-
 कारे ज्ञावग्रामना विचारना प्रस्तावे शंका अने उत्तरवने जलावेसी
 ठे. ते आ रीते ठे के ज्ञानादि त्रण ज्ञावग्राम कहेवाय ठे. अथवा
 जेनाथी एमनी उत्पत्ति थाय ते पण ज्ञावग्राम कहेवाय. वारं त्यां
 कयी कयी वावतोथी एमनी उत्पत्ति थाय ठे तो कहे ठे के तीर्थक
 सामान्यकेवळि, चउदपूर्वी, पूर्वधर, संविग्गसाधु, असंविग्गसाहपिक
 व्रतधारीश्रावक, समकित्ती श्रावक तथा प्रतिमाउ ए वधाथी तेमनी
 उत्पत्ति थाय ठे. त्यां प्रतिमाउ जे सम्यग्दृष्टिनी परिग्रहीत होय तो
 ज्ञावग्राम ठे, पण मिथ्यादृष्टि परिग्रहीत होय ते ज्ञावग्राम नहिं थाय.

म केम हशे तो कहे ठे के त्यां ज्ञानादिकनो जाव होतो नथो, माटे एम ठे, कोइ बोखशे के त्यारे कारणमां कार्यनो उपचार केम हि थइ शके केमके तेमने जोइने पण कोइने ज्ञानादिक उपजे ठे माटे तेउं पण ज्ञावग्राम थशे त्यां आचार्य जवाय आपे ठे के एम जो ज्ञावग्रामपणुं थतुं होय तो तारा हिंसावे निहजो पण ज्ञावग्राम पणशे, माटे आवी ए विपरीत वात कोण कहे ?

टीकाः—ननु तथापि मिथ्यादृक् परिग्रहीतैवेत्याना म-
ज्ञावग्रामत्वमेवोक्तं नत्वनायतनत्वं ॥ अज्ञावग्रामाऽनायतन
शब्दयोः पर्यायत्वात्तावा दिति चेन्न ॥ ज्ञावग्रामशब्दस्य ज्ञानाद्युत्प-
त्तिकारणाद्यर्थत्वे नायतन पर्यायत्वसिद्धौ तद्विपर्ययस्यार्थादेवा-
नायतनपर्यायत्वसिद्धेः ॥

अर्थः—लिंगधारी शंका करे ठे जे ए प्रकारे शास्त्र वचन ठे
पण मिथ्या दृष्टिए ग्रहण करेलां जे चैत्य तेमने अज्ञावग्रामप-
णुं कबुं पण अनायतपणुं तो नथीज कबुं ने अज्ञावग्राम तथा
अनायतन शब्द ए वेने पर्यायपणानो अज्ञाव ठे ए हेतु माटे हवे सु-
बोधित कहे ठे जे एम जो तमे कहेता होतो ते न कहेबुं. केमजे
ज्ञावग्रामशब्दने ज्ञानादिकनी उत्पत्ति यत्वारूप कारणादिकना अर्थ
पणे करीने आयतन शब्दना पर्यायपणुं जेमसिद्ध थाय ठे तेमज ज्ञाव-
ग्राम शब्दधी उलटो जे अज्ञावग्राम शब्द तेने पण आयतन शब्दधी
उलटो जे अनायतन शब्द तेने पण पर्यायपणुं सिद्ध थशेज.

टीकाः—एवंच जगत्कल्पज्ञाप्यार्थमीमांसनेन कथं मिः

श्यादृष्टिपरिग्रहीताहृत्प्रतिमानां नायतनत्वं सिच्यतीति ।
एतेन "परतिस्थिपरिग्रहिए मुचुं श्ररहंतचेइए सेते अवंदमाणोप
रंचियारिहो होइ" ति विशेषकल्पचूर्णो सूत्रमिद मधीयत इति यत्कं
श्विदुच्यते ॥ तद्ग्राम्यजनविप्रलंजनमिति संतव्यं ॥

अर्थः—ए प्रकारे जगवान् श्री कल्पजाप्य तेनो अर्थ ति
चार करवो तेणे करीने मिथ्या दृष्टिए ग्रहण करेली जे अरिहंतकी
प्रतिमा तेनुं अनायतपणुं केम सिद्ध नथी एतो अनायतनज ठे
जे सर्व कळुं तेणे करीने जे केटलाक जे विशेषकल्पचूर्णो ति
परतिस्थि ए प्रकारनुं सूत्र जणे ठे ते अणसमजु मूर्ख लोकने वेतर
साह जणे ठे एम जाणवुं एटले लिंगधारीनु पोतानां चैत्य वंदा
वाने तथा अजाण लोकने ठगवा साह पोताना कपोल कडि
एवा जूठा पाठ तेमां जेळवीने जणे ठे ते पाठनो ए अर्थ ठे जे ए
तीर्थिके ग्रहण करेलां जे चैत्य तेने मूकीने शेष रहां जे चैत्य ठे
वंदन करतो सतो संसारपारने पामे ठे ए प्रकारना पोताने गम
बीजा सूत्रथी विरुद्ध पाठ जणीने जोळा लोकने जमावे ठे.

टीकाः—एवं विध सूत्रस्य तत्र क्वाप्यनुपलंजात् ॥ जा सन्नि
जावियाउं इत्यादि कल्पजाप्यविरोधाच्च मिथ्याजिनिवेशेन च स्व
कपोलशिद्धिकल्पितै रेवं विधपाठैर्मुग्धजनव्यामोहने मा
पापप्रसंगात् ॥

अर्थः—ए प्रकारनुं सूत्र ते मंधमां कोई जगाए बीजा

आवतुं नथी ए हेतु माटे ने वळी 'जा सन्मि इत्यादिक जे कल्पना-
प्यनुं वचन तेनी साथे विरोध आवे ठे ए हेतु माटे ने वळी मि-
ध्याजिनिवेशे करीने पोताना कपोल कल्पित ए प्रकारना जूठा
पाठ कल्पिने अणसमजु जोळा खोकने मोह उपजाववे करीने ते
खिंगधारीठने महा पापनो प्रसंग प्राप्त थाय ठे.

टीकाः—नन्वेतावता पि प्रबंधेन तदवस्थमेव पार्श्वस्थादिप-
रिण्हीतचैत्यानामायतनत्वं ॥ परतोर्यिकानामेव मिथ्यादृष्टित्वा-
त्पार्श्वस्थादीनां च स्वप्नस्त्वेनतदज्ञात्वा दिति चेन्न ॥ तेषामपिसि-
द्धांते मिथ्यात्वप्रतिपादनात् ॥

अर्थ—खिंगधारी बोले ठे के तमे आटको वधो वातनो प्र-
बंध रच्यो, तेणे करीने जे अमारी वातहती तेनी तेज सिद्ध रही.
केमजे पासत्यादिके ग्रहण करेखां जे चैत्य तेनुं आयतनपणुं ठे ने
जे अन्य दर्शनी ठे तेज मिथ्यादृष्टि ठे ए हेतु माटे ते पासत्या-
दिक तो स्वदर्शनी ठे तेणे करीने तेमने मिथ्यादृष्टि न कहेवाय
ए हेतु माटे सुविहित बोले ठे जे एम तमे कहेता हो तो ते न क-
हेवुं केम जे सिद्धांतमां तो ते पासत्याने पण मिथ्यात्व रूपे प्रतिपा-
दन कर्या ठे माटे.

टीका—तथा बुपदेशमाखायां ॥ सावज्जजोगपरिवज्जणा-
इ संवुत्तमो जईधम्मो ॥ वीथोसावग्गधम्मो तश्चो संविग्ग पस्सपहो.

अर्थ—तेहीज पात उरदेश माखामां कही ठे जे सावप

योग्यनो त्याग करवो इत्यादि सर्वोत्तम यति धर्म ठे तथा वीजो प्र
वक धर्म ठे तथा वीजो संविद्य पादिक ठे.

टीका:—इत्यनेनोत्तममध्यमजघन्यजेदेन मुक्तिपथत्रयं
प्रदर्श्य संसारपथत्रयं दिदर्शयिषता ग्रंथकारेण प्रतिपादितं तं
सामिष्ठद्विष्टीगिहि लिंगकुलिंग द्रव्यलिंगेहि जहतित्रीमुखपहा
संसारपहा तथा तिति ॥

अर्थ:—ए वचने करिने उत्तम मध्यम ने जघन्य ए जे
जेदे करिने त्रण प्रकारनो मोक्ष मार्ग देखानीने संसार मार्ग प्र
त्रण प्रकारनो ठे एम देखानीने इत्राये ग्रंथकारे था प्रकारे प्रति
पादन कर्तुं ठे जे वाकी रह्या ते गृहस्थ लिंगे करिने तथा कुलिं
करिने तथा द्रव्यलिंगे करिने मिथ्यादृष्टि जाणवा. जेम त्रण प्रकार
मोक्ष मार्ग ठे तेम ए त्रण प्रकारनो संसार मार्ग ठे.

टीका:—अत्रसु साध्वादिव्यतिरिक्ता मिथ्यादृष्टयोर्गृहि
लिंगिद्रव्यलिंगिनो दर्शिताः ॥ तत्र गृहिलिंगिनां हलधरगोपा
दादीनां सामाचार उत्तमः संसारपथः ॥ तन्मिथ्यात्वस्यानाग्नि
ग्रहिकत्वेन संक्लेशाज्ञावेनचोत्तमत्वात् ॥ कुतीर्थिनां तद्ग
क्तानांच मध्यमः ॥ तन्मिथ्यात्वस्याग्निग्रहिकत्वेन प्रथमापेक्षया
निविरुत्वात् ॥ द्रव्यलिंगिनां पार्श्वस्थादीनांतु जघन्यस्तन्मि
थ्यात्वस्याग्निनिवेशिकत्वेन गोष्ठामाहिलादिवदितिवद्गमूष
त्वात् ॥ एवंच अर्थपूर्वापरपर्यालोचनेन कथं न तेषां महामि-

ध्यारूपत्वं ॥

अर्थ—आ जगाए सारा साध्यादिकधी रहित गृहस्थ खिंग-
धारी तथा इव्यखिंगधारी ए वे प्रकारना मिथ्यादृष्टि देखाड्या-
तेमां गृहस्थ खिंगधारी जे हलधर गोपालादिक तेमनो समाचार जे
ते उत्तम संसारनो मार्ग ठे केमजे तेमना मिथ्यात्वनुं अनाजिग्रहि-
कपणुं ठे ए हेतु माटे तथा संक्लेशनो अज्ञाव ठे ए हेतु माटे एमां
उत्तमपणुं ठे ने कुतीर्थिक एवा जे तेमना जक्त तेमनो मध्यम मि-
थ्यात्वाजिनिवेश ठे केमजे तेमना मिथ्यात्वने अजिग्रहिकपणुं ठे
ए हेतु माटे प्रथमनी अपेक्षाए तेनुं निविरुपणुं ठे एटखे आकरा-
पणुं ठे ए हेतु माटे ने इव्य खिंगिजे पासध्यादिक तेमनुं तो जघ-
न्य ठे केमजे तेने विपे मिथ्यात्वनुं आजिनिवेशिकपणुं ठे ए हेतु
माटे गोष्टामाहिसादिकनी पेठे वद्धमूलपणुं ठे माटे ए प्रकारे भंयना
अर्थनुं पूर्वापर विचार करवुं तेणे करीने ते पासध्या खिंगधारीठ
महा मिथ्यादृष्टि केम नधी ए तो महा मिथ्यादृष्टिज ठे.

टीकाः—तथा च सिद्धं तत्परिग्रहीताऽर्ह्येत्याना मनायत-
तनत्वं तत्प्रदर्शितस्य सर्वस्याप्यधुनातनरूढ्या प्रत्यक्षस्य पद्यः
संसारपथत्वेनाऽनायतनत्वात् ॥ तदेवमहोमोहध्वांतमहिमायदेव
मुदितेपि सकलजावाजासनेजगवद्भ्रूचने तमोपदे मूढानां विवेक
सोचन गोचरंविधुरयति ॥

अर्थः—माटे ते प्रकारना महा मिथ्यादृष्टि एवा खिंगधा-
रीठए ग्रहण करेसां जे अरिदंतनां चेत्य तेमनुं अनायतपणुं सिद्ध

अर्थः—अथवा एम करतां यत्र शब्दनो अर्थ मठादि एव
 कारनो करो तोपण शुं केवल मठादिकने विपेज ए लिंगधारी
 ठे के मठादिकने विपे पण वसे ठे ए प्रकारना वे विकल्प
 मनोरथ मार्गने नाश करवाने समर्थ एवा उत्पन्न थाय ठे तेमां
 प्रथमनो पक्ष ग्रहण करशो जे केवल मठादिकने विपेज रहे ठे
 प्रकारनुं बोलशो तो तमारी वाणीने मन ए वेनुं विसंवादपणुं
 एटले मननो अज्ञिप्राय चैत्यमां रहेवानो ठे ने मुखधी मठादि
 रहेवानुं कहेवाय. माटे परस्पर विसंवादपणुं थयुं. तेणे करीने
 वास जे तमोए अंगिकार कर्षो ठे तेनो जंग यशो केम जे जो
 न होय तो 'मठादावेव' ए जगाए केवल निर्धारवाचक जे एव शब्द
 तेनी अस्तित्ति यशो एटले एवकार शब्द व्यर्थ पन्शो.

टीकाः—अथद्वितीयः ॥ तदानेनैवामृतं जक्रय ॥ मठदेवस्य
 ह्योरुजयत्रापितन्निवाससिद्धेः सिद्धं नः समीहितं ॥ अथ म-
 ठादावेववसंतिचैत्यवासाञ्च्युपगमस्त्वऽञ्च्युपगममात्रमठवासात्ति-
 ध्यर्थं तंविना यतीनां चैत्यवासप्रयोजकत्वतश्चिन्ताविधानायनु-
 पपत्तेरिति चेन्न ॥ विकल्पासहत्वात् ॥

अर्थः—बीजो पक्ष तमे कहेशो के अंगिकार करीशुं तो ते
 पक्षवनेज अमृत जक्षण करो एटले बीजो पक्ष जे मठादिकने वि-
 पणुं त्पारे तो ते पक्ष अमृत जक्षण जेवो हितकारी ठे मठने देव
 एह ए वे जगाए तेमना निवासनी सिद्धि थइ तेथी अमारुं वां
 चित्त सिद्ध थयुं हवे मठादिकने विपेज निवास करे ठे ने चैत्य-
 वासनो जे आखंडन तेतो अंगिकार मात्र ठे मठमां जे निवास करवो

तेनी सिद्धिने अर्थे ठे केम जे ते विना यतिने चैत्यवास संबंधी स्वतंत्र कर्तापणुं न थाय तथा ते चैत्यनी जे चिंता एटले साल संज्ञाल राखवी तेनुं करवापणुं इत्यादिक सिद्ध न थइ शके माटे एम. जो तमे कहेता होतो ते न कहेवुं केम जे विकल्प सहन नही थाय एवा ए प्रकारनुं सुविहितनुं वचन ठे.

टीका:—तथाहितदच्युपगममात्रं प्रमाणमूलमप्रमाणमूलं वास्यात् ॥ प्रमाणमूलं चेन्मठादावेत्यवधारणव्याघातः ॥ तदच्युपगममात्रस्य प्रमाणमूलत्वे चैत्यवासस्यापितन्मूलत्वेन प्रमाणसिद्धेः ॥

अर्थ:—तेज कही देखाने ठे जे ते मठवासनुं जे थालवन ते प्रमाण मूल ठे के अप्रमाण मूल ठे ने जो प्रमाण मूल ठे तो 'मठादौ एव' ए जगाए एवकार शब्दनो निरधारणवाचक जे अर्थ ठे तेनो व्याघात यशे एटले नहि घटे ने ते मठवासना अंगिकार करवानुं प्रमाणमूलपणुं जो होय तो चैत्यवासनुं पण तेना मूलपणे करीने प्रमाण सिद्ध थाय पण तेतो नथी.

टीका:—अप्रमाणमूलं चैत्यज्यतां तर्हि चैत्यवासात्तनिवेशः ॥ समूलमुन्मूढ्यतां तत्समर्थनाय विरचितानि वादस्यस्यानि ॥ समुत्सृज्यतामप्रमाणिक चैत्यवासाच्युपगममूलत्वेनाप्रमाण्यान्महासावयशर्याह्वयमठवासाच्युपगमः ॥ अच्युपेयतां चाधाकर्मादिसकल दोषरहितपरगृहवासेन सौविहित्यमिति ॥

अर्थ:—जे जो चैत्यवास अप्रमाणमूल ठे तो चैत्यवासनो

श्राद्धपक्षादिषु । पत्रादिश्रेयस्तेयुष्मान्निरस्नानं कर्तव्यमित्यु-
देशव्याजेन यात्रास्नात्रविधापनं ततो छंदः ॥

अर्थ—बड़ी यात्राः कहेतां पत्रादिकनो उदेश करीने
जगाए तमारे अछार महोत्सव करयो घटे ठे थयवा आ कर्म
विषे आ श्रावके तथा श्रीमंत लोके आ देवघरने विषे यात्रा
ठे ते माटे तमारे पण तेज प्रकारे यात्रा करवी. इत्यादि यात्रा
उद्देश करयो. बड़ी स्नात्र एटखे श्रोद्धपक्षादिकने विषे विधान
कना श्रेयने अर्थ तमारे आ जगाए स्नात्र उत्सव करयो पो
एत मिश्रपक्षी जे स्नात्रनुं करावुं ते ए सर्व पानो छंद स
स करयो.

टीकाः—आदिशब्दाद्युक्तानुक्ताभुनाप्रतिनिष्ठाणि
स्नानादिपरिषद्ः ॥ तस्यैव नृपायामुपस्थितप्रयत्नप्र
सम्भेः ॥ ननु द्वयमेव विध्याप्रादीनां मुष्मत्प्रयत्नप्रयत्न
ता वयानया जगत्पूजायाः कृश्यानुकंपेदुष्मत्प्रयत्नप्रयत्न
एतद्दिशो द्योशश्च प्रयत्नाप्येन जगत्पूजाप्राप्तयेन यत्न
ते प्रयत्नप्रयत्नप्रयत्न विध्याप्रादिप्रयत्नान् ॥

कहेनाय ? जे ते प्रकारे करो एवी पण जगवतनी पूजाने कुशळ बांध्यापणुं ठे ए हेतु माटे हवे सुविहित बोल्या जे जो तमे एम कहेना दोनो ते न कहेयुं. केम जे ए प्रकारे लोकना उवाहरणना प्रमाणपण करीने जगवत् पूजा करेसंत जगवंतना अप्रमाणपणानुं प्रतिपादन धरुं तेषे करीने मिथ्यात्व आदिकनो प्रसंग प्राप्त पाय ए हेतु माटे.

टीका-जिद्वंमि विज्ञमाणे उचिप अणुजिष्ठपूयणमजुत्तं ॥ खो-
गाहरणं च तद्वा पयमे जगवंतययणंमि ॥ खोगो गुरुतरगो खसु
एवं सइ जगवठवि द्वोत्ति ॥ मिच्छत्तमोय एवं एसा थासाय-
णा परमा ॥

टीकाः—तथा नमसितकमुपयाचितकंजवतामिदानीमीद-
गुपद्रवःसमुपस्थितःसमुपस्थास्य मानंयावर्त्तते तस्माद्भवन्निस्तन्नि-
वृत्तयेजिनगोप्रदेवताऽभ्यिकादिशासनसुराणामियद्रव्यमेपणीय
मितिशृङ्खलः प्रति जिनाशुद्देशेन विचच्ययविधापनमितियावत् ॥

अर्थः—बळी नमसितक एटखे बळीदानादि निमित्त मागी
धीधेसुं ड्रव्यादि एटखे तमारे था काखमां था प्रकारनो उपद्रव
प्राप्त थयो ठे थथवा उपद्रव प्राप्त थशे थथवा उपद्रव वर्त्ते ठे ते
हेतु माटे तमारे तेनी निवृत्तिने अर्थे जिन गोत्रनी देवता जे अं-
बिका ते आदिक शासन देवताने आटसुं ड्रव्य एपणीय ठे एटखे
थापवा योग्य जोइशे. इत्यादिक गृहस्थो प्रत्ये जिनादिकना उद्देशे
करीने ड्रव्यनो खर्च करावयो एटखो अर्थ ठे.

टीका:—निशाजागर उपसर्ग वर्गोपशमनाय प्र
वतादीनां पुरतोवद्व्यादिस्थापनगीतवाद्यलास्यपुरस्तर
रात्रिजागरणं ततोद्वंद्वः ॥ आदिग्रहणादन्येषामपिशांति
ष्टकानां संग्रहः ॥ तदादीनि ठलानि ठलानि लोकोपजीव
मागमानजिहितत्वेन विलोचननिमित्तानीति यावत् ॥

अर्थः—रात्रि जागरण एटले उपसर्गना समूहने स
वाने अर्थे प्रवचन देवतादिकनी आगल वलीदान आदिकनुं स
पन करुं तथा गीत वाद्य नृत्यपूर्वक सकल रात्रिनु जागरण करुं
त्यारपठी ए पदोनो द्वंद्व समास करवो. आदि शब्दना ग्रहण क
वाथी बीजा पण शांतिक पौष्टिक स्तोत्र पाठमंत्र ते पण ग्रहण क
रवा इत्यादिक ठल लोक थकी पोतानी आजीविका करवाने अ
करे ठे एटले ए सर्व उपाय शास्त्रमां नथी कह्या ते करे ठे मां
कने लोचाववानां निमित्त कारण ठे एटले अर्थ.

टीका:—तैः करणञ्जुतै श्रशब्दउक्तवचनप्रकारसमुच्चये
भ्रूालुविवेकविकलधर्मेष्टावान् ॥ विवेकिनोहि प्रायेण नैवं
विधेः प्रतारयितुं पार्यते नामतः संज्ञामात्रेण जैनैर्जिनदेवतेर्न
क्रियया त्रष्टाचारत्वात्तेषां तेन खिगित्तिरित्यर्थः ॥

अर्थः—च शब्दनुं ग्रहण करुं ठे माटे पूर्वे कह्या एवा स
ताना प्रकारे करीने केवळ नाम मात्रवने जैनी कहेवाता पण
अर्थे नहि. केम जे ते त्रष्टाचारी ठे माटे एवा जे ए खिगिणी
ते विवेक रहित ने धर्मनी इष्टावाळा ने भ्रूालु एवा खोस्ये

उगे ठे ने जे विवेकी लोको ठे ते तो बहुधा ए प्रकारना उपाध्यवने उगाता नथी एटलो अर्थ ठे.

टीका:—शठैः प्रपंचप्रपंचनचतुरैः ठलितइवेत्युपमानं ॥
यथा ठलितः शाकिन्यादिजिर्वशीकृतस्तथाविधचेतन्यराहित्यात्
सुखेन वंचयितुं शक्यते तथायमेव जनः श्राद्धलोको हाइति वि-
पादे वंच्यते विप्रलज्यते ॥ महानयमस्मचेतसि विपादोयद्धर्मा-
र्थिलोकोधूर्तैः स्वार्थं वंचयित्वा दुर्गतौ पात्यत इति धृतार्थः ॥११॥

अर्थः—प्रपंचनो विस्तार करवा चतुर एवा लिंगधारी शठ
पुरुषो तेमणे ए लोको ठलिया होय ने शुं एम उपमान कर्युं एटले
जेम ठलेलो एटले जेम शाकणी आदिके वश करेलो होय ते पोतानुं
जेवुं चेतनपणुं हतुं तेणे रहित थयो तेथी ते सुखे ठेतरंवा योग्य
थाय. तेम आ थावक लोकने पण ठेतेरे ठे. हा आ तो महा खेद
जरेली वात ठे आ तो अमारा चित्तमां मोटो विपाद आवे ठे जे
धर्मना अर्थी प्राणीउने धूर्त लोको पोताना स्वार्थने अर्थे ठेतरिने
दुर्गतिमां नाखे:ठे एटले ठेतरिने नरकमां ढोळी पानेठे ए प्रकारे आ
एकवीसमा काव्यनो अर्थ थयो.

टीका:—इदानीमत्युच्चंखलानानामजैनानां दशमाध्वर्यानुं-
प्राधादच्युदयं स्वविपादपुरस्सरं दर्शयन्नाह ॥

अर्थः—इवे अतिशे उच्चंखल थयेला एवा पण केवले ना-
म मात्रवने जैनी कहेवाता जे पुरुष तेमनो दशमाध्वर्यानां मंदिमांथी

थयेदो जे उदय तेने पोताना विपाद सहित एटले खेद पूर्व
खामता सता कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

सर्वत्रास्थगिताश्रवाः स्वविषयव्यासक्तसर्वेन्द्रिया ।
वल्गजौरवचंमदंरु तुरगाःपुष्यत्कषायोरगाः ॥
सर्वाकृत्यकृतोपि कष्टमधुनांत्याश्चर्यराजाश्रिताः ।
स्थित्वा सन्भुनिमूर्धसूद्धतधियस्तुष्यंति पुष्यंति च ॥१५॥

टीकाः—सर्वत्रलोक समक्षमसमक्षं च आश्रवतिसंचिन्ते
ति जीवःकर्मजिरित्याश्रवाः पंचप्राणातिपातादयस्ततश्चास्ययि-
ता अनिरुद्धाश्चाश्रवायैस्ते तथा॥ किल यतीनां सप्तदशविधत्तं
यममध्यात्पंचाश्रवद्वारनिरोधः परमसंयमस्तेनेव तेषां पंचमहा-
व्रतधारित्वसिद्धे स्तेत्वतिनिरंकुशत्वात् तानि निरुधंति ॥

अर्थः—सर्व जगाए एटले लोकना देखतां प्राणातिपा-
आदिक पांच आश्रव ते जेमणे रोक्या नथी एटले पांच प्रमा-
आश्रवने ठाना तथा उघाना सेवन करनार जीव जे ते जेणे करि
कर्मनो संचय करे ठे तेने आश्रव कहीए. ए प्रकारे आश्रव शक्यो
व्युत्पत्ति ठे. वळी यतिने सत्तर प्रकारना संयममांयी पांच प्रमा-
आश्रवनो निरोध करयो त परम संयम कहीए तेणे करीनेज तेने
पांच महाव्रतनुं धारयापणुं सिद्ध पाय ठे पण ते विंगधारी तो

तिगोज निरंकुश थया ठे ए हेतु माटे ते महाव्रतने पण राखी शकता नथी.

टीका:—अनिरुधाना अपिकेचन लोकापवादज्ञिया न प्राकटयेन तत्प्रतिसेविनो ज्वंति ॥ इमेतुनिखपतया सर्वत्रं तान्य प्रतिहृतप्रसरत्वेन सेवंत इति ॥ तथास्वविषयेष्वात्मभावेपुरुषरसगंधस्पर्शशब्देषु व्यासक्तान्युपजोगप्रवणानि सर्वेन्द्रियाणि सकलकरणानि चक्षूरसनघ्राणत्वगूत्राणि येषां ते तथा ॥ यतिना हि निगृहीतेन्द्रियेण ज्वितव्यं ॥

अर्थ:—महाव्रतने न पाळनार एवा पण केटलाक खिंगधारी पुरुषो लोकापवादना जय थकी प्रगटपणे ते पांच महाव्रतने नाश करता नथी पण निर्दयपणुं सर्व जगाए ठे ए हेतु माटे निरंतर महाव्रतने नथी सेवता ॥ एटले ठाना निरंतर पंच महाव्रतना घातक कपटी ए खिंगधारी पुरुषो ठे. वली सर्व इंद्रिउ एटले नेत्र, जिब्हा, नासिका, त्वचा, कान ए पांच इंद्रियो तेमना जे पोतपोताना विषय एटले ते इंद्रियोवळे अनुक्रमे ग्रहण करवा योग्य एवा जे रूप, रस, गंध, स्पर्श ने शब्द ए जे पंच विषय तेने विषे अतिशय आसक्त एटले ते विषय जोगववामां प्रवीण एवी ठे सर्व इंद्रिउ ते जेमनी, एवा खिंगधारीउ ठे ने निश्चे साधुने तो सर्व इंद्रिउ वश करवी घटे ठे.

टीका:—अन्यथा प्रव्रज्याया जीवनमात्रतापत्तेः ॥ यदाह ॥ प्रसंजितानिदोक्षित्वा, स्वानि येन सुखाशया ॥ विषयेषु हृषीकालि,

॥ यदुक्तं ॥

त्रयोमनोज्ञापितकायदंभा विनिर्मितासन्नतिपातदंभाः ॥
नजातु कार्या यतिना प्रचंभाः समीकृताकांनकृतां वदंभाः ॥
खिं गिनस्तु गौरवोऽरु रकंध रतया सततं तान्बल्ययति ॥

अर्थः—यतिने मन वचन ने काया तेमनुं जे उन्हात
एटले गमे तेम छूटां मूकवां ते घटतुं नथी केम जे ए दुर्गति
परवानां कारण ठे ए हेतु माटे साधुने इंद्रियो अने अंतःकरायने मन
आवे तेम जे चलाववुं ते पण अघटित ठे. जे माटे ते वात शाक
कही ठे जे मन वचन तथा काया तेमनुं जे दमन करवुं ते स
तिमां जवानुं आखंवनरुप थाय ठे ने यति पुरुषे ते मन वचन
याने प्रचंभ न करवां एटले उन्मत्त गमे तेम चालतार न कर
केम जे जो एम करे तो तेज यमराजाना दंभ जाणवा. एटले ते
मन वचन काया नाश करनार दुर्गति पमानतार दुःख वेतार
णवां ने ए खिं गधारी तो पोताने विपे गुरुपणुं मानीने उंचो
राखीने निरंतर ते त्रण प्रकारना गौरवने बळगी रखा ठे एट
गौरवनुं घणुं सेवन करवाथीज पोताने विपे मोट्यप माने ठे ए ज्ञा

टीकाः—तथा कपाया एव हेयोपादेयवस्तु तत्त्वचैतन्पदात्
त्वाद्भुरगाञ्जुजंगास्ततश्च धार्मिकजनसत्क्रियादर्शनासहनेन ३
प्यंतः प्रवलीजवंतः कपायोरागायेपां ते तथा, यतीनां हि सौधा
मण्यवैफद्योत्पादनात्कपायाः कर्तुं न युज्यन्ते ॥ यदाहुः ॥ मुक्त्वा
गनायाः ऋयणेत्तरपयं श्रामण्य मुचैर्युषिणां शरणं ॥ कृत्स्नयाया
यतिनाकपायाः सस्यांनरस्यंति यथा कुवताः ॥

अर्थः—वळी कपाय जे ते त्याग तथा ग्रहण करवा योग्य
 रूची जे वस्तु तेनुं यथार्थ ज्ञानरूपी जे चैतन्य तेना नाश करनार ठे ए हेतु
 सर्प माटे समान ठे ने धर्मिष्ठ लोकनी सारी क्रिया देखी न खमाय तेणे
 करी प्रवळ थता ठे कपायरूपी सर्प ते जेमना एवा ए लिंगधारी ठे
 वळी निश्चे पोतानुं जे सारुं साधुपणुं तेने निष्फळ करे एवा कपाय
 ठे माटे करवा घटता नधी. जे माटे ते वात शास्त्रमां कही ठे जे
 मुक्तिरूपी स्त्रीने वेचाधी लीधामां साधुपणुं राखवुं ते मूढ्य ठे एटखे
 जेनी पासे साधुपणारूपी मूढ्य ठे तेने मुक्तिरूपी स्त्री मळे ठे ने वळी
 साधुपणुं जे ते गुणि पुरुषोने शरण करवा योग्य ठे ने जे कपाय ठे ते
 यतिपणाने नाश करनार ठे जेम विपरीत वायु ठे ते धान्यने वमाने
 ठे नाश करे ठे तेम ॥

टीकाः—यत्याज्ञासास्तुगुणिपुनिर्निमित्तकपायकलुपितांतः
 'करणा एवो पसन्न्यंत इति ॥ एवतावत् पंचाश्रवविरमणपंचे-
 द्वियनिग्रहदंरुत्रयविरतिकपायचतुष्टयजयस्रक्षणसप्तदशविध
 संयमाज्ञावेन तेषां लोकोत्तरवाह्यत्वं प्रदर्श्येदानीं लोकलोको-
 त्तरवाह्यरवमपिदर्शयतीत्याह ॥

अर्थः—लिंगधारी तो गुणवाळ पुरुषोने विषे कारण विना-
 ज कपायवने मखिन थयां ठे अंतर ते जेमनां एवाज देखाय ठे ए
 रीते पांच आश्रवधी विराम पामवुं तथा पांच इंद्रियोनो निग्रह
 करवो तथा त्रण दंरुधी विरति करवी तथा चार कपाय जीतवा ए
 ठे स्रक्षण जेनुं एवो जे सत्तर प्रकारनो संयम ते ए लिंगधारीउने

विये नघी माटे तेमने लोकोत्तर क्रिया यकी रहितपणुं ते तेदेकर
हवे लोकिकने लोकोत्तर ए वे यकी रहितपणुं लिंगधारीउनुं देलें

टीकाः—सर्वाकृत्यकृतोपि लोकलोकोत्तरविच्छेद
सेवनपुष्पफलाद्युपज्ञे।गाद्यसदाचारकारिणोपि ॥ यदाह
दगपाणं पुष्पफलं अणेषणिज्जं गिहृत्थकिच्चाइं ॥अजपापसीके
वंती जश्वेसविंभवगानवरं ॥

अर्थः—जे ए लिंगधारीउ सेवन करवानुं काम करे
पण एटके लोकने लोकोत्तरमां विरुद्ध एवां जे मेयुन सेरां
पुष्पकळ यादिकनो उपज्ञोग करवो इत्यादि अस्तु आचार
पण ते तोपण जे माटे ते यात शास्त्रमां कही ते जे.

टीकाः—नाम जेना इति प्रकृतं ॥ कष्टं मर्दुःसामेत
अधुना संप्रति स्थित्या ...
स्तदेषु प्रतिपदममृष्यतः पुनःकृतीगानपदं ...
त्यादनमेवद्विषां नन्मूर्च्छंश्चस्थानं ॥ उद्धतधियोनास्त्यसमासा
जगति संवति हृद्यदिनि स्थाध्मानवृद्धयः नृप्यंति पुत्रि
नन्या अध्येतेऽस्मान्निर्गुहृता इत्याशयेन मोदन ॥ नृप्यं
च सान्नाशियात्वारिण्य आद्यादिपूजयान रद्धेन च समुपे

अर्थः—ए लिंगधारीउ नाम जेनी उहेसाय ते एटके
स्थाने जेनी ते पून प्रननयी प्राण नृपु माटे यदा प्रातो

कष्ट, मोड़ुं दुःख ठे जे ह्वे सुविहित साधुना मस्तक उपरथी आरौहण करीने एटले माथा उपर चकीने राजी थाय ठे एटले पद पद प्रत्ये इर्ष्यावके अस्तु दोषनुं जे आरोपण करवुं तेणे करीने लघुपणानुं जे उत्पादन करवुं तेज तेमना माथा उपर पग मुक्यो जाणवो ते उ-
 रूत बुद्धिवाळा एम जाणे ठे जे आ काळमां जगतने विपे अमारा जेवो कोइ नथी ए प्रकारे अहंकारवके धमधमती ठे बुद्धि ते जेमनी एवा ए लिंगधारीउं हर्ष पामे ठे एटले सुविहितपणाने मानता एवा ए सुविहित साधु जे ते अमोए लघु कर्या ठे एटले एमनी हखकाश करी अर्थात् एमने अमोए जीत्या ठे एम मानीने राजी थाय ठे ने पोतानी पासो पोताना जेवा जे लिंगधारी पुठपो तेना परिवारवके पोतानी मोटप मानी राजी थाय ठे ने श्रावकादिकनी पूजावके अ-
 हंकारपणुं धारण करे ठे चकारनो ससुचय अर्थ ठे एटले ए सर्व दोष एक एक लिंगधारीउंमां रद्धा ठे.

टीकाः—अथ कथमेवं विधा अपि सन्मुनिमूर्खावस्थानेन ते तुष्यंति पुष्यंति चेत्यत आह ॥ अंत्याश्चर्यराजाश्रिताः पाश्चा-
 त्याश्चर्यपार्थिवानुगताय तइति हेतुगर्जविशेषणं ॥ एतदुक्तं
 जवति ॥ नद्येवंविधाकृत्यविधायिनो महामुनीनां मस्तकेष्व-
 वस्थानं कर्तुं पारयंति ॥

अर्थः—ह्वे ए प्रकारना लिंगधारीउं ठे तोपण सारा मुनि-
 ना मस्तकने विपे निवास करवो तेणे करीने केम प्रसन्न थाय ठे पुष्ट थाये एटले राजी रहे ठे एम जो कहेता होय तो तेनो उचर कहे ठे जे दशमा अंशंर्य रुपी राजानो आश्रय करीने ए लिंगधारीउं

पूजाय ठे हरखाय ठे. जे हेतु माटे दशमा आश्चर्य ह्यो ए
 अनुसरता ए जे विशेषण ठे ते हेतु गर्भित ठे एटले ए विशेषण
 तेमां हेतु रहां ठे ए वात शास्त्रमां कही ठे जे ए प्रकारे अर्थ
 करनारा लिंगधारीउं ते महामुनिना मस्तक उपर निवात क
 क्यारे पण पार पामेज नहि एटले समर्थ थायज नहि.

टीका:—कथंचित्कुर्वाणाथपिवा न तोषं पोषंचते प्राप्नु
 ति ॥ महामुनितिरस्कारमात्रेणापि तत्कारिणा मिदं क
 निश्रवणात् ॥ यदाह ॥ इहेवहीलिया हार्णि हसियारोरिया
 अछोसिया वहंदिंतिमरणं दिंति तानिया ॥ परंचैवमनर्थकारिणो
 पि लिंगिनः सुविद्धितां स्तिरस्कृत्यापिनंदंति तन्नूनं दशमाश्च
 महिमायं ॥

अर्थ:—कोइ प्रकारे पण महामुनिना मस्तक उपर
 स्यापनारा पुरुषो जे संतोष प्रत्ये तथा पुष्टि प्रत्ये न पामे. ते
 महामुनिना तिरस्कार मात्रेने पण ते तिरस्कारने करनार पु
 ए जगोएत्र हानि थाय ठे एम संनळाय ठे ए हेतु माटे ते
 शास्त्रमां कही ठे परंतु ए प्रकारे अनर्थना करनार पया एण
 धारीउं जे ते सुविद्धितनो तिरस्कार करीने पण त्यानंद पामे
 निधे दशमाश्चर्यनो महिमा ठे.

टीका:—यद्युच्यते ॥ ते हेन अणता सरोपकयंकरु इष
 स्वान्ने, दानुंनेन चंपेटमुद्धतधिया हस्तः समुद्र्यासिना ॥

आधोमुखमङ्गिणी विदधता तेनापि तन्मर्षितं ॥ तन्मन्ये विषमं
त्रिणो बलवतः कस्यापि लीलायितं ॥

अर्थः—ते उपर दृष्टांत कहुं ठे जे मदोन्मत्त अपेस्रो ने
शब्द करतो एवो देरुको काळा सर्पना मुखने विषे लापट मारवाने
॥ रोष रहित कठोरपणे हाथ उगामे ठे ने ते सर्प आंखो मीची
रीतुं मुख करी ते देरुकानो अपराध सहन करे ठे ते बळवान एवो
होइक पण विष मंत्रवाळो पुरुष तेनुं लीलाचेष्टित ठे एम हुं मानुं
हुं एटखे कासो सर्प देरुकानो मार खाय ठे ते विषमंत्रवाळा पुरुषनो
रचाव ठे तेम सुविहित साधु जे ते लिंगधारीओनुं अपमान सहन
करे ठे ते दशमाश्चर्यनो महिमा ठे पण ए लिंगधारीओनो महिमा नथी.

टीकाः—ततश्च यधानीचाअपिकेचन किंराजादेःस्वामिनोऽव-
ष्टंजेन महतामपिमूर्खस्वारुह्यपुष्पंति ॥ एवमेतेपि दशमाश्चर्यम-
हिम्ना महामुनीन् परिभ्रूयापि पुष्यंतीत्यपि शब्दार्थः ॥

अर्थः—वळी जेम केटलाक नीच नगरा पुरुषो ते राजा-
दिक लोकमां मोटा कहेवाता होय तेनुं आलंवन करीने मोटा पु-
रुषना माथा उपर पण आरोहण करीने खुती थाय एम आ लिंग-
धारी पण दशमा आश्चर्यना महिमावने ते मोटा मुनिने पण पराजव
करीने हर्ष पामे ठे एम अपिशब्दनो अर्थ ठे.

टीकाः—तथाच प्रकरणकारे रेवाऽन्यत्राजिहितं ॥ अइइ-

समधुरंतधेरयप्रासरासी, दुसमसमयहं जोतुमसप्पजावे
जमिहकवरुक्कमासाहुलिंगीगुणद्वेपरिजविय पहुत्तं जंतिनंदंति
एतच्च महत्कष्टं, नहिमहामुनीनामेवं पराजवः कर्तुमुचितं ॥
वृत्तार्थः ॥ ११ ॥

अर्थः—बळी प्रकरणना करनार पुरुषेज बीजो जगार
वे जे मोटा मुनिनो ए प्रकारे पराजव करवो घटतो नयी ने ते
वे ते मोडुं कष्ट वे. ए प्रकारे आ धावीसमा काव्यनो अर्थ थय

टीकाः—सांप्रतं तेषां प्रत्यहं सर्वं विरतिरूपप्रत्याख्या
जंगकरणेन तपश्चरणायज्ञायं प्रतिपादयन्नाह ॥

अर्थः—हवे ते लिंगधारीउनुं निरंतर सर्व विरतीष १
साधनुं जे जागवुं तेषे करीने तप तथा चारित्र्य तेनो अज्ञार ए
नाश तेने प्रतिपादन करता सता कहें वे.

॥ मूल काव्यम् ॥

सर्वारंजपरिग्रहस्य गृहिणोप्येक्षशान्द्येकदा ।
प्रत्याख्यापनरुक्तो इदिनवेतीत्रानुतापस्सदा ॥
पदकृत्यस्त्रिविधं त्रिवेद्यनुदिनं प्राच्यापिनं प्रति ये ।
तेषां तु कतवः कस्यचनं कश्चानिना क्व व्रतं ॥ ११ ॥

टीकाः—सर्वारंजपरिमहस्य सकलसावद्यव्यापारधनधान्यादिसंग्रहतत्परस्य गृहिणोपिश्राद्धस्याप्यास्तां महामुनेरित्यपिशब्दार्थः ॥ एकाशनं अंतर्दिवसमेकवारनियमितचोजनः प्रत्याख्यानजेदस्तदादिर्यस्य निर्विकृतिकादेस्तदादिप्रत्याख्यानां ॥

अर्थः—समस्त जे सावद्य वेपार धन्य धान्य आदिक तेने जे संग्रह तेने विषे तत्पर एवो जे गृहस्थ श्रावक तेना पण अंतरमां एकासणुं प्रमुख पञ्चस्काण जागीने पश्चात्ताप थाय तो मोटा मुनिना अंतरमां पश्चात्ताप थाय तेमां शुं कहेवुं एम अपि शब्दनो अर्थ ठे एकासणुं ते शुं तो दिवसमां एकवार नियम प्रमाणे चोजन करवुं एवो जे पञ्चस्काणनो जेद ते ठे आदि ते जेने एवुं जे निर्विकृतिकादिक ॥ एटले विगड न वावरवी इत्यादिकनुं जे पञ्चस्काण तेने ॥

टीकाः—एकदा कदाचिदष्टम्यादितिथिपुप्रमादवाहुष्येन नित्यप्रत्याख्यानाजावात् प्रत्याख्याय नियम्य तदपि कदाचित् कृतमेकासनादि न रक्तोऽनाजोगसहस्राकारादिना न पालयतो जंजतश्चर्यः हृदिचेतसि जवेज्जायेत तीव्रो निन्दुरोऽनुतापः ॥

अर्थः—क्यारेक करतो एवो श्रावक एटले अष्टमी आदिक तिथिने विषे पञ्चस्काण करतो केमजे घणा प्रमादथी नित्य पञ्चस्काण करतो नथी एवो जे श्रावक ते पण क्यारेक करेलुं एवुं एकाशनादि तेने न पाळतो एटले अजाणे सहस्राकारादिकवने जागतो एवो ए प्रमादी श्रावक तेना चित्तमां पण अतिशय आकरो पश्चात्ताप थाय ठे जे में था शुं कर्युं.

माटे वळी कोइ प्रकारनुं कांडकज्ञान ह्मणे तो पण ते ज्ञान कांडक
समर्थ नथी केम जे ए ज्ञान नथी ए तो ज्ञाननो आजास
वे माटे ते खिंगधारीउने ज्ञाननो गंध पण नथी ए वात तिडक

टीकाः—॥ यदुक्तं ॥

सुवहुंपि सुयमहीयं किं काही चरणविप्पहीणस्त ॥
अंधस्त जह पलित्ता दीवसयसहस्सकोमीवि ॥

अर्थः—ते वात शास्त्रमां कही वे जे अतिशय धर्षु प
पण जे शास्त्रनुं जणवुं ते चारित्ररहित एवा पुरुषने शुं करी श
कंड पण नहि करी शके जेम आंधळानी आगळ सो हजार
एवा पण दीवा प्रदीप्त कर्या पण ते अंधने उपकार जणी नथी
चारित्रहीण पुरुषनुं जणवुं वे.

टीकाः—अथ व्रतंदीक्षा॥ दीक्षोपादानेपि प्रत्याख्यानगंगा-
खीकनापथेन दीक्षायाथपार्यक्यापादानाहृतं तेरांनास्तीति

॥यथाह॥ सोपवि जो ससूगो अखियं सहसान जासई तिथि
अहदिस्किउवि अस्त्रियं नासइ तो किंच विस्राए ॥

अर्थः—वळी ते खिंगधारीउने दीक्षा पस नथी केम
दीक्षा खे वे नो पण पद्यम्करणनुं नागनुं तेर्या तथा यसत्य प्रत्य
कारनुं तेर्या दीक्षानुं निरपंकरणुं थाय वे ए हेतु माटे तेमने दीक्षा

नयी ते वात शास्त्रमां कही ठे जे लोकने विषे सारो पुरुष होय ते पण सहसात्कारे कांइ जूतुं न बोखे ने ग्रहो आ खिंगधारीए तो दीक्षा खीधी ठे तो पण जुतुं बोखे ठे माटेए दीक्षावने शुं? कंइपण नहि-ए दीक्षा खीधी ते न खीधा जेवीज यइ इति जाव ॥

टीका:—अत्रचासकृतक्यशब्दोपादानेन लोके लोकोत्तरे च तत्तपःप्रचृतेस्तपस्त्वादिकं न संजवतीतिज्ञाप्यते ॥ तेनायमाशयः ॥ यदाकिलगृहिणोपिसंततं गृहारंजसंरंज्जरतत्वात् प्रमाद-ज्जरनिर्जराथप्यन वगतसिद्धांततत्वाथपि कदाचित् प्रत्याख्यान जंगेनैवमनुत्प्यंते तदा सुतरां यतीनां सर्वसायद्योगविरतानां विदितागमसाराणां कथंचिद्धिरतिजंगे पश्चात्तापः प्रायश्चिनमह-ध्व युक्तःपेलुनिःशूकतया तांजजतो मनागूलज्जामपिनादधति तेषां नास्त्येव तपःप्रचृतीतिवृत्तार्थः २३ ॥

अर्थ:—आ जगाए चारंवारक्य शब्दनुं जे ग्रहण करवुं तेणे करीने लोकने विषे तथा लोकोत्तरने विषे ते खिंगधारीउनुं जे तप आदिक तेघकी तप आदिकपणुं संजवतुं नयी एम जणावे ठे. एटखे ए खिंगधारीउनुं जे तप ते :निष्कळ ठे अर्थात् एम जे तप नयी, मत् नयी इत्यादि अर्थने क्य शब्द जणावे ठे ते हेतु माटे आ थ-जिप्राय प्रगट जणाय ठे जे ज्यारे एदस्थ ठे ते पण निरंतर परना आरंजने विषे मत् ठे ते हेतु माटे प्रमादना समूहने विषे नरपुर बुनेखा ठे ने नयी जाण्युं सिद्धांतनुं तत्पर ते जेमणे एवा ठे तो पण क्यारेक पद्यस्काणनुं ज्ञागवुं पाय तो तेणे करीने अतिशय परित्ठ थाप ठे त्यारे सर्व सायद्य योगयी विराम पामेखा ने जाण्यो ठे

आगमनो सार ते जेमणे एवा यतिने तो कोइ प्रकारे विरतितो
थये सते पश्चात्ताप थवो जोइए तथा प्रायश्चित्तनुं ग्रहण करुं
युक्त ठे ने जे निःशूकपणे ते तपआदिकने जागता सताख्खारा
सज्जा पामता नथी माटे ते लिंगधारीउने तप आदिक
नथी ए प्रकारे आ त्रेवीसमा काव्यनो अर्थ थयो ॥ ३३ ॥

टीकाः—इदानी तेषां लोकोपहासादिपुरः सरं जिनपत्त
रिपंधिखं वृत्तछयेन प्रकटयन्नाह ॥

अर्थः—हवे तेः लिंगधारीउनुं लोकमां उपहासादिक
ठे ते पूर्वक जिनमार्गथी जे उलटापणुं ठे तेने वे काव्ये करीने
करी कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

देवार्थव्ययतो यथारुचिकृते सर्वतुर्मये मठे
नित्यस्थाः शुचिपट्टतूलिशयनाः सज्जविदकाद्यासनाः
सारंजाः सपरिग्रहाः सविषयाः सेष्याः सकांक्षाः ६
साधुव्याजविटा अहो सितपटाः कष्टं चरंति व्रतम् ॥२॥

इत्याद्युद्धत सोपहासयचसः स्युः प्रेक्ष्यलोकाः स्थितिः
श्रुत्वान्येज्जिमुखाअपि श्रुतपथाह्मुख्यमातन्वते ॥
मिथ्योक्त्यासु सुदशोपिविभ्रति मनः संदेहदोषाचक्रं
येषां ते ननु सर्वथा जिनपथ प्रत्यर्थिनोमीततः ॥ ३५ ॥

टीकाः—येषां स्थितिं प्रेक्ष्य लोकाः सोपहासवचसः स्युरिति संबंधः ॥ कथमित्याह ॥ अद्दोइति विस्मये सितपटाः श्वेतांवराः कष्टं दुष्करं चरंत्यनुतिष्ठंति व्रतं प्रवज्यां महदाश्चर्यमेतत् यत्सितपटाः कलावप्येवंविधं व्रतकष्टमनुज्वंति ॥ नहि संप्रतितनैर्मानवैरल्पसत्त्वैरेवंविधं कष्टं कर्तुं शक्यते ॥

अर्थः—जे लिंगधारीउनी स्थिति देखीने लोक जे ते उपहासे सहित थाय ठे एटखे ए लिंगधारीउनी हांती करे ठे ए प्रकारनो संबंध ठे ते कये प्रकारे करे ठे तो त्यां कहे ठे जे अद्दो घातो मोडुं आश्चर्य जे आ श्वेतांवर यती लोक दुष्कर व्रत पाळे ठे जे हेतु माटे कळिकाळमां पण आ प्रकारनुं दीक्षा कष्ट अनुज्व करे ठे एतो मोडुं आश्चर्य आ काळना अल्प वळना प्राणी ए प्रकारनुं कष्ट करवाने नथी समर्थ यता.

टीकाः—अथच सर्वैरप्येवंरूपं व्रतं कर्तुं पार्यतएव सुरादेतुत्वावित्युपहासः ॥ अथ कथमेवमुपहासस्तेषांतेः क्रियतइत्यत आह ॥ साधुव्याजेन यतिव्रतना विटाः विजाः नामीसाधवस्तद्व्रतयोगात् ॥ किंतुतद्व्याजेनविटाःसकलतद्व्रतशोपमनेः ।

अर्थः—ते कहेवामां आ प्रकारनो लोकनो अत्रिप्राय ठे जे सर्व लोक पण आ प्रकारनुं व्रत करवाने समर्थज ठे कम जे ए व्रत तो सुखनुं कारण ठे ए हेतु माटे. इत्यादि लिंगधारीउने देखीने लोक हसे ठे वही कीये प्रकारे लोक लिंगधारीउनुं उपहास करे ठे ते कहे ठे जे आतो साधुनो मश लक्ष्ने एटखे उपरणी सा-

धुनों वेप वनावीने जणाता विट पुरुष ठे एटले वेश्यापति ठे ज्ञात
 जे दुष्ठा, उच्चका, धंठेल, व्यञ्जिचारी एवा ए पुरुष ठे पणं साधुना
 केमजे साधुना लक्षणमांथी एके लक्षण आ लिंगधारीउत्तमां देत
 नथी त्यारे शुं देखाय ठे तो केवल साधुनुं कपट करीने वर्तता न
 ज्ञिचारी पुरुषो देखाय ठे केम जे समस्त व्यञ्जिचारी पुरुषोनां
 कण एमने विपे प्रत्यक्ष देखाय ठे ए हेतु माटे.

टीका:—तदेवाह ॥ देवार्थव्ययतो देवगृहाधिपत्येन तं इति
 णस्यतवधीनत्वात् जिनवित्तविनियोगेन यथारुचिरुचेः स्वेच्छाया
 अनतिक्रमेणेत्यव्ययीजावः स्वमनोजिलापानुरूपमित्यर्थः कृते
 निष्पाविते सर्वर्तुरम्ये सकलवसंतादिरूपताविज्ञककासविशेष
 मनोहरे मठे प्रतीते ॥

अर्थ:—तेज कही देखाने ठे जे लिंगधारीउत्तमे देवमंतिपुं
 अधिपतिपणुं ठे तेणे करीने देवद्रव्य ए लिंगधारीउत्तमे स्वाधीन ठे
 ते हेतु माटे जे प्रकारनी पोतानी इच्छा ठे एटले रुचि ठे ते प्रसंगे
 करावेखो ने सर्व वसंतादि श्रुतुने विपे मनोहर एटले जे जे क
 खमां जे जे वस्तुथी सुख याप ते प्रकारे करावेखो जे सुंदरप्रसिद्ध
 मठ तेने विपे.

टीका:— तयाद्यप्रजास्रिकाशुपिरविशच्छिशरचारुमाहव
 विहितजीप्ममीप्मपृथुववधुमथितशरीराप्यायनानि तुंगता संग
 दितसंचरिष्णुजनतांभूतरभ्यारजःसंपातनायनानि यातायनात्रिः

अर्थ:—ते सुंदरपणुं कही देखाने ठे जे ए मठने विपे ए

टले पोताने रहेवाला स्थानने विपे आ प्रकारतां सुंदर जालीयां
 मूकावे ठे. ते केवां ठे तो जे जालीयांना ठिडमांधी प्रवेश करतो
 ने शीतल एवो जे सुंदर वायु तेषे करीने कर्यो ठे आकरा मीष्म
 ऋतुना घणा घामथी आकुल थतुं जे शरीर तेनी पुष्टि ते जेमये
 एवां ने वळी ते जालीयां केवां ठे तो मारगमां चालनार लोकोए
 उमाकी जे रस्तानी रज ते जेम न पके ए प्रकारे जेनुं उंचापणुं
 संपादन कर्नुं ठे एवां एटले देव ड्यव्यवने पोताने रहेवाना स्थानमां
 उष्णकालमां सुख थवाने वास्ते उंची वारीओ तथा जालीओनो
 तासमेख वनावे ठे इतिज्ञावः ॥

टीकाः—निरुद्धप्रावृपेण्यवरेण्यजलदपटलविगलदविरल
 सखिसंधारासारा विचित्रचित्रशालिकासारा विटंकोटंकिव
 दंतकलजा वलजयः ॥

अर्थः—वळी वर्षाऋतुमां पोताना सुखने अर्थे ते जगाए
 सुंदर मेघयकी परतुं जे घणुं जल तेनी धाराउना कशिया रोकावाने
 वास्ते उपर आढादनवाळां ठजां करावे ठे.

टीकाः—अजवन्प्रासेयकणसंवहितहैमनपवनस्पर्शक्षेशा-
 निशीथिन्यामपि सुखप्रवेशा अषवरकदेशाः ॥ एवं च कर्णं
 न सर्वनुंरम्यता भवस्य ॥

अर्थः—वळी शियाळामां हिमना कणीयावके मिश्रित घ-

अर्थः—आ लिंगधारी तो पूर्वे कही एवी तलाइतमां सुवे ठे माटे पोतानुं व्यञ्जिचारीपणुं प्रगट कही थापे ठे वळी सारी गादीठ जे मशरु, मुखमख, कीनखाप, साडी, गजीयाणी, सेखां आदिकनी गादीथो आसन तकीया वगेरे वस्तुनो उपजोग करे ठे ने मुनियोने तो गादी आदिक आसन उपर वेसवाची घणा दोष लागे ठे ते पूर्वे कहा ठे वळी ते लिंगधारीथो आरंज सहित ठे एटखे मठ तथा वाकीथो तथा खेती इत्यादिक जे महासावय वेपार तेनुं करवुं तथा करावुं तेने विपे तत्पर ठे वळी ते लिंगधारीथो परिग्रह सहित ठे एटखे गृहस्थनी पेठे वेपार आदिक प्रयोजनने कारणे धन तथा धान्य तथा स्नेह एटखे घी, तेल, दिवेस इत्यादिक वस्तु तथा पात्र ते सर्वनो जे संग्रह करवो तेने विपे तत्पर ठे ॥

टीका :—सविषयाश्चक्षुरादींश्चियानुकुलनर्तकीदर्शनतांबू-
खास्वादनवंदनायंगरागगंधर्वगीतश्रवणादिविषय सततानुसक्त
चेतसः ॥ सेष्या विषयासक्तत्वात्कामुकवत् ॥ स्वाज्जिमतां यो-
पितमन्येन साद्धं माखापादि विदधानामवेक्ष्य तं प्रत्य-
क्षमाज्ञाजः ॥

अर्थः—वळी ते लिंगधारीथो विषय सहित ठे एटखे नेत्र
आदिक इंद्रियोने अनुकूल एटखे इंद्रियोने आनंदकारी जे नाटिक
करनारी स्त्रीथो तेनुं जे देखवुं तथा तांबूखनुं नक्षण करवुं तथा
चंदनादिकनो अंगराग करयो तथा गंधर्वनुं गीतगान सांजळवुं इ-
त्यादिक जे विषय तेने विपे निरंतर आसक्त ठे चित ते जेमनुं एवा
वळी ते लिंगधारीथो इष्याए सहित ठे एटखे कामी पुरुषनी पेठे
विषयासक्त ठे ए हेतु माटे पोतानी मानेखीखी तेने बीजा पुरुषनी

संघाथे आलाप संलापादि करतां देखीने ते प्रत्ये कृमावाप्रा
पट्टे इर्ष्या करता एवा.

टीकाः—सकांकाः संज्ञोगविलासाच्यासात् प्र-
नवनवोपजायमानरिरसोत्कलिकाः ॥ आरंजादयक्षयतीनां
वोपत्वादनेकधानिपिद्वाएव सदा सर्वदा ॥ विषयाणांमना
वाच्यासात्कदा चित्सन्मुनेरपि कस्यापिचेतो विकारमात्रं
दुष्यात् ॥

अर्थः—वली ते लिंगधारीश्रो आकांक्षाए सहित ते
संज्ञोग करवानो तथा विलास करवानो अच्यास ठे ए हे
क्षणे क्षणे नयी नयी रमयानी इच्छाथो जेमने उठे ठे एवा
आरंज आदिकनो अनेक प्रकारे निषेध ठे केमके एमां प
पणुंज ठे ए हेतु माटे निरंतर विषयनो अनादि कासनो
ठे ए हेतु माटे अपारेक कोड पण सारा मुनिना चित प्र
विकार मात्रने प्रगट यवापणुं ठे माटे पुर्वे कक्षां जे कारण ते
सेववा योग्य नथी.

टीकाः—यदुक्तं ॥

नवि अत्यि नविष द्रोही पाणुं निद्रुपणंमि सो श्रीते
त्रो जुवणमणुपत्तो विचारदितुं सया द्रोइ ॥

अर्थः—ने वान शाग्रमां कर्ही ठे जे एवो कोड श्रीते
उगनां वदुषा नथी तथा पदां पया नदि त्रैपोरन अरया

तेने संदेह कहीए. तेहिज एक जगाए रहेतो नथी माटे हिंदोख
मान चंचळ ठे. एक चंचळ वस्तुने विपे रही जे वस्तु ते चंच
कहीए. जेम हिंदोखो चंचळ ठे तो तेने विपे रही जे वस्तु ते
ळज होय तेम संदेहनुं स्वरूप चंचळ ठे तो तेने पामेखुं सम
दृष्टिउनुं मन ते पण चंचळज होय.

टीका:—पूर्वह्यस्माज्जिर्जनमतं वाक्क्रिययो रविसंवादि
स्वरूपं धर्मकथादिष्वकार्षित मिदानीत्वंशेनापि न तयोपसञ्चयते
तत्किमिदं वास्तवमवास्तवं वेति संदेहाधिरूढत्वान्न जैनमते
डढीमानं निबध्नाति ॥ अथवा संदेहने करणभूतेन दोषावच्छेदं
तात्पर्यं तु पूर्ववत् ॥ येषां नामजैनानां तेऽमी संप्रति सर्वत्रप्रसू
तत्वात्पुरोवर्तिनः नन्वित्यहमायां पार्श्ववर्तिसुहृदामंत्रणेवा ॥
सर्वथा सर्वैः प्रकारैर्जिनपथप्रत्यर्थिनो जगवन्मतप्रत्यनीकान्
तु केनापि प्रकारेण तदनुकूलाश्चपि ॥

अर्थ:—तं शी रीते तो ते एम कहे ठे जे पूर्वे तो अम
जैन मत जे ते वाणि तथा क्रिया तेने विपे विसंवाद रहित ठे
रूप जेनुं एवुं धर्म कथादिकने विपे सांजळ्युं हतुं पटखे जेवुं वा
ए कहे ठे तेवुंज क्रियावने दीगामां थावे एवुं जैन मत ठे एम
नळ्युं हतुं पण हाखमां तो थंश मात्र पण तेम देखातुं नथी. ए
मुखे बोखे ठे जुडुं ने चाखे ठे जुडुं माटे विसंवादि जैन दर्शन जका
ठे ते माटे था ते भुं वस्तुताए एमज ठे के नथी. ए प्रकारना सां
उपर मन चनेखुं ठे माटे जैन मतने विपे समकित दृष्टियोबाळ
पण मन दडपये पंथातुं नथी अथवा संदेहे करीने समकित

तुं पण मन हिंदोलानी पेठे चंचळ घाय ठे ने एमां तात्पर्य तो
 र्नी पेठे जाणतुं जे नाम मात्र जैनी ठे ते सर्व जगाए पसरेखा
 ए हेतु माटे आ समीप रहेला एम प्रत्यक्ष निर्देश कर्षो ? ननु
 व्ययनो अक्षमारुप अर्थ ठे एटले अमो ए विपरितपणाने सहन
 रता नथी अथवा पासे रहेला मित्रोतुं संवोधन कहेनारो ननु
 व्द जाणवो ए खिंगधारीत तो सर्व प्रकारे जिनमार्गना वैरी ठे
 टले जगवंतना मार्गना शत्रु ठे पण कोइ प्रकारे जिन मार्गने
 तुकूळ नथी.

टीका :— जैनदर्शनोपहासतदजिमुखवैमुख्यापादनादि-
 ना जिनसाशनानुपचयहेतुत्वेन वस्तुतस्तेषां तदुद्येवकत्वात् ॥
 येषांचापराधेन शशधरकरविशदे जगवद्यासने लोकोपहासवि-
 पर्यासादयो दोषाः प्रादुःप्यंति तेऽनंतसंसारिणः सिद्धांते प्रति-
 पादिता महापापीयस्त्वात् ॥

यदुक्तं ॥

वोसेणजस्त अयसो आयासो पययणेय अग्गहणं ॥

विप्परिणामो अप्पचश्रोयकुट्टाय उप्पज्जे ॥

पवयण मणुपेहंतस्त निरुंधस्ततस्त लुद्धस्त ॥

पहु मोहस्त जगवया संसारोणंतश्रोज्जणिश्रो ॥

तत इत्येतत्पदमपे वृत्तादौ संज्ञंत्स्यत इति वृत्तछपार्थः ॥२५॥

अर्थः—उसटा जैन दर्शनतुं उपहास करावनारा ठे ने जे

जिन दर्शनने सन्मुख थयेला ठे तेमनुं विमुख पणुं करवुं इत्यादि दोषे करीने जिन शासननी हानि करवाना कारणिके ठे माटे वस्तु ताए ए लिंगधारीउं जिन मतना उद्येदक ठे केमजे जे लिंगधारीउंन अपराधे करीने चंद्रमाना किरण सरखुं उजळुं. जिन शासन तेने विषे लोक उपहास करे तथा जिन मार्गथी विपरीतपणुं पामे इत्यादिक दोष प्रगट थाय ठे तेथी सिद्धांतने विषे एवा पुरुषो अन्त संसारिक कहा ठे केमजे अतिशे महा पापी ठे ए हेतु माटे.

टीका:—सांप्रतं कुपथवर्तिनां विधिपथं प्रत्येकांतिकी-
मात्यंतिकीं निरुपमां च मनसोदुष्टता सुपलज्यतदुत्पादं चेत-
जन्मनः कारण सामग्र्या असंज्ञावयं स्तद्धिलक्षणांतदुत्पादका-
रणसामग्रीं संज्ञावनाद्धारणाह ॥

अर्थ:—इहे कुमार्गमां वर्तनार एवा लिंगधारीउंन मननी विधि मार्ग प्रत्ये एकांतपणे अतिशय उपमाये रहित जे दुष्टता एटले दुष्टपणुं. तेने देखीने ए प्रकारनुं दुष्टपणुं वीजा लोकना मन-
रुपी समस्त कारण ते थकी संज्ञवतुं नथी एम धारीने ए प्रकारुं दुष्ट मन थवुं तेनी कारण सामग्री कोइ प्रकारनी विलक्षण संज्ञे ठे एवी संज्ञावना करता सता ग्रंथकार. संज्ञावना द्वारवने ए लिंग-
धारीउंन मननी दुष्टताने कहे ठे एटले. एकांतपणे अतिशेज विधि मार्गना छेवी एवा ए लिंगधारीउंन मननी उपमा रहित जे दुष्टता ते शी गी वस्तु जेळी यशने निपत्री ठे एम तर्क करता ग्रंथमा कहे ठे इतिज्ञावः ॥

॥ मूल काव्यम् ॥

सर्वैरुत्कटकालकूटपटलैः सर्वैरपुण्योच्चयैः

सर्वव्यालकुलैः समस्तविधुराधिव्याधिदुष्टग्रहैः ॥

नूनं क्रूरमकारि मानसमसुं डमार्गमासेडुपां

दौरात्म्येन निजघ्नुपां जिनपथं वाचपसेत्पूचुपां ॥१६॥

टीकाः—ततः शब्दस्य प्राक्कनवृत्तस्यस्येह संबंधात्तेन य-
तोऽमी सर्वथासत्पथं प्रति दुष्टचेतसस्ततस्तस्माद्धेतोः किमि-
त्याह ॥ नूनमिति संज्ञावनायां । अहमेवंसंज्ञावयामि ॥ यावंत्य-
तिदुष्टवस्तूनि जगति संति तावद्भिर्दुर्मार्गमासेडुपां क्रूरं मान
समकारीति संबंधः ॥

अर्थः—पूर्वना काव्यमां ततः ए शब्द रहेलो ठे तेनो था
जगाए संबंध ठे तेणे करीने जे हेतु माटे ए खिंघधारीठं सर्व प्रकारे
सन्मार्ग प्रत्ये दुष्ट चितवाळा ठे. ततः कहेतां ते हेतु माटे श्रुं पशुं
ते कहे ठे जे हुं एम संज्ञावना कहं तुं के जे जेटखो दुष्ट पस्तु ज-
गतमां ठे तेदखी वस्तुवने दुष्ट मार्गने पामेळा एटखे उन्मार्गं चा-
खनारा एवा खिंघधारीठनुं क्रूर पटखे महा आकहं दुष्ट मन पशुं
ठे. एटखे निपजाळ्युं ठे एम संबंध ठे.

टीकाः—कथमन्यथा तन्मनसोऽतीव क्रूरता ॥ इतर जन
मनः साधारणकारण सामग्रीतस्तदनुपपत्तेः कारणानुरूपत्वात्
कार्यस्य ॥ नहि न्यमोपवीजात्पिचुमंद प्ररोहः ॥ केस्तैरित्याह ॥

सर्वैः सकलैरुत्कटकालकूलपटलै नूतनत्वादत्युग्रसद्योधाति
 विपन्नेदसमूहैः ॥ एक छिन्त्यादिन्निरनुत्कटेश्चकालकूटशंकलै
 स्तत्पटलै वा तादृक् क्रूरमनसोजनयितुम शक्यत्वादेवमुक्तं ॥
 एव मुत्तरपदेष्वपि योज्यं ॥

अर्थः—जो अतिशे क्रूर वस्तुवने ते लिंगधारीजनुं मन न
 निपजाव्युं होत तो तेमना मननी अतिशेज क्रूरता क्यांथी होत,
 केमजे वीजा लोकना मनने साधारण सामग्री होत तो एटले जे
 वस्तुथी वीजा लोकनुं मन निपज्युं ठे तेज वस्तु सामग्रीथी ए
 लिंगधारीजनुं मन नीपज्युं होत तो त्या प्रकारनी जे अतिशय क्रू
 रता ते न होत माटे जेवुं कारण होय तेवुंज कार्य थाय ठे. कारण
 ना गुण कार्यमां आवे ठे जेमके वरुना वीजथी लींवनानो अंकुर
 नीपजतो नथी. हवे कीया कीया ते कारण जेथी ए लिंगधारीजनुं
 मन नीपज्युं ठे तेने कहे ठे जे समस्त आकरां जे कालकूट जेरनां
 दलीथां तेणे करीने नवुं ने अतिशे आकरं ने तत्काल नाश करे एवां
 वे विप तेना जे जेदना समूह तेणे करीने अतिशय आकरां जे न
 होय एवां जे जेर तथा एक, वे ने त्रण आदिक जे कालकूट जेरना
 कनका अथवा दलीथां तेणे करीने ते ते प्रकारनुं क्रूरपणुं नीपज
 वुं अशक्य ठे एटले अतिशे क्रूरपणुं यइ शकतुं नथी माटे सम
 त कालकूट जेर लइने ए लिंगधारीजनुं मन उत्पन्न थयुं ठे जेथी
 ने विप अतिशेज क्रूरपणुं जणाय ठे माटे सर्व पदनुं ग्रहण कर्तुं
 एम आगळनां पदने विपे पण योजना करवी एटले जोरुं.

टीकाः—सकल काटकूलपटलैरेव केवलैः प्रकृतमवसः
 कर्तुमशक्यत्वादपुण्योच्चैरिन्द्र्यादि यावयावतारः ॥ ततः सर्वै

रखिलै रपुण्योच्चयेः पापराशिति सर्वव्यालकुलैरशेषाशीविप
संदोहैःसमस्तविधुराधिव्याधिदुष्टग्रहैः कृत्स्न व्यसनचेतः
पीनागदमंगलादिपापग्रहैरे चिरखिलैर्दुष्टैरेकसामग्रीजावेन
संज्यू क्रूरं सन्मार्गधातुकं मानसं चेतः अकारि निर्ममे ॥

अर्थः—समस्त कालकूट केरना समूहवमेज केवळ ए किं-
गधारीउंना मननी क्रूरता करवाने असमर्थपणुं ठे ए हेतु
माटे पापना समूहवमे निपजाव्युं ठे. वळी एटलाजवमे अतिशय
क्रूर न थयुंत्यारे समस्त सर्पना समूहवमे निपजाव्युं ए प्रकारे आग-
ळः आगळ वाक्य जे जे कहीए ठीए तेनो अवकाश जाणवों-ते
माटे समस्त पापना समूहवमे निपजाव्युं ठे तथा समस्त महा केरी
सर्पना समूहवमे निपजाव्युं ठे तथा समस्त कष्ट तथा समस्त म-
ननी. पीना तथा समस्त रोग तथा पापग्रह ए सर्व अति दुष्ट सा-
मग्री। एकठी करीने ए किंगधारीउनुं सारा मार्गने. हणनाहं मन
निपजाव्युं ठे.

टीकाः—क्रूररूपस्य मनसो निर्माणं विधेयमत्र एतेनास्य
मनस इतरमनोज्ञिः साजात्यमपिनिरस्तमित्येतदपि संज्ञायया-
मि । इतरमनोविलक्षणसामग्रीजन्यत्वेन वैजात्योपपत्तेः ॥
नहि मृत्पिंरुदंमादितंतुवेसादि विसदृशसामग्रीजन्ययोर्पट
पटयोः साजात्यं नाम ॥ तथाच तन्मनसः कदाचिदपि न शुद्ध
प्रावतापत्तिः ॥ नहि चूनिवस्य शर्कराजावः शिल्पिदशतेनाप्यापा-
द्यितुं शक्यंते ॥ तत्कस्यहेतोः स्वस्वसामग्र्या विजातीय तपैव
तपोरुत्पत्ते रिति ॥

अर्थः—आ जगाए ए लिंगधारीजनुं मन क्रूररूप निपजा-
 वेहुं ठे एम स्थापन कर्युं तेणे करीने ए मननुं वीजा लोकना मननी
 साथे सजातिपणुं हतुं एटले सरखापणुं हतुं ते पण निवारण कर्युं
 माटे एम पण संजावना करुं तुं जे वीजा लोकना मननी कोइ सि-
 खरण सामग्रीवके ए मन उत्पन्न थयुं ठे माटे विजाति ठे, केम उं
 मृत्तिकाना पिरु तथा दंरु इत्यादि कारणथी घट उत्पन्न घाय ठे
 तथा तांतणा तथा तेमनी सेळवणी करनार काष्ट इत्यादि सामग्री
 वके पट उत्पन्न थाय ठे ते वेनी कारण सामग्री जुदी जुदी ठे ठे
 तेथी उत्पन्न थयुं जे कार्य ते पण जुहुं जुहुं ठे विजाति ठे पण स-
 जाति नथी एटले सरखां नथो एटले मृत्तिकादिकथी पट उत्पन्न
 थता नथी ने तांतणावके घट उत्पन्न थता नथी ने घटने पट न क-
 हेवाय, ने पटने घट न कहेवाय निश्चे तेम ते लिंगधारीजना मनने
 क्यारे पण शुद्ध जावनी प्राप्ति थती नथी. केमजे सेंकनो प्रकारने
 चतुराइ करे तो पण करीथातानी साकर करवाने समर्थ न यणए
 माटे पोतपोतानी सामग्रीथो विजातिपणे लिंगधारीनुं मन तथा
 लोकनुं मन ते कया हेतुथी सरखापणे जाणीए 'अपितु' कोइ कार-
 णथी जणाय एम नथी एटले काखकूटादि सामग्री थकी उत्पन्न
 थयेसुं जे लिंगधारीजनुं मन ते लोकना मन जेयुं केम कहेवाय
 इति ज्ञावः ॥

टीकाः—अथवा मनःसिद्धमेव ॥ तस्य तु क्रूरत्वं विषेयं ॥
 तच्च काखकूटादिभिः साध्यं ॥ तथास्मिन्नपक्षे क्रूरत्वस्यै-
 पाधिकत्वात् थपगमप्रसंगो वध्नादिषु महारंजनरागस्य तथा
 ददनादितिचेत न वयाधिकस्यापि धर्मस्य कपायत्सामध्या न्य

मानस्यानपगमदर्शनात् ॥ यथा पट्टांशुकादिषु नीलीरागस्यौपा-
धिकस्यापि न कदाचिदपगम इति ॥ तदुपपन्न मेतन्नूनं क्रूरम-
कारि मानसमिति ॥

अर्थः—अथवा लिंगधारीर्तना मनने विपे पोतानी मेळे
क्रूरपणुं सिद्धजे ठे केम जे ते मनने क्रूरपणुं जे ते तो विशेषण
रूप ठे पट्टे लिंगधारीनुं मन केवुं ठे तो क्रूर ठे ए प्रकारना विशेष-
पणे सहित ठे ते कालकूटादि जे हेतु तेषो करीने साध्य ठे पट्टे
अनुमान प्रयोगे करीने साधवा योग्य ठे, हवे ए पक्षने विपे क्रूरप-
णाने उपाधिपणुं ठे ए हेतु माटे क्रूरपणाने नाश पामवानो प्रसंग
पशे जेम वस्त्रादिकने विपे जारे रंगनो नाश घाय ठे ते प्रकारे क्रूर-
पणानो नाश प्राप्त थसे त्वारे ए अनुमान प्रयोग खोटो थसे. केम
जे जे हेतु उपाधि सहित होय ते खोटो घाय ठे माटे एम जो
तमे आशंका करता हो तो ते न करवी केम जे उपाधि संबंधी जे
धर्म, तेने पण कोइ प्रकारनी सामग्रीवने उत्पन्न थवापणुं ठे तेनो
नाश नथी थतो. एम प्रत्यक्ष देखवामां आवे ठे ए हेतु माटे जेम
कोइ वस्त्रादिकने विपे गळीनो रंग जो पण उपाधि ठे तो पण क्यारेय
नाश नथी थतो ए न्याये करीने लिंगधारीर्तनुं मन कालकूटादिवने
क्रूर थयुं ठे ते कोइ दिवस नाश पामे एवुं नथी माटे ए वात सिद्ध
थइ जे लिंगधारीर्तनुं मन कालकूटादिकवने निपजेवुं ठे माटे अ-
तिशय क्रूर ठे.

टीकाः—अमुं प्रत्यक्षं दुर्मागं कुपयं आसेषुपामञ्जुपेयु-
षां ॥ लिंगिनां तद्गुणानां चेतिशेषः ॥ ननु नवतुतेषां क्रूरमन

स्तथापि किं न छिन्नमित्यतश्चाह ॥ दौरात्म्येन दुष्टाशयत्वेन निज-
घनुषामुच्चिदुषां जिनपथं जगत्प्रणीतं सरपथं ॥ सन्मार्गव-
र्तिनामुपसर्गकरणेन वस्तुतो जिनमार्गं त्रंशयद्जिस्तेवह-
स्माकं छिन्नमित्यर्थः ॥

अर्थः—आ प्रत्यक्ष जणातो कुमार्ग तेने पामेला एवा छि-
गधारीउं तथा तेमना जक्त ते वेनां मन महा क्रूर ठे त्यां आशंका
करीं कहे ठे जे तेमनां मन क्रूर ठे तो पण तेमां थापणुं शुं ठेवां
एटले थापणुं शुं गथुं. ए जगाए उत्तर कहे ठे जे दुष्टबुद्धिपकरीं
ने जगवंते कहेला. मार्गनो उच्छेद करवाने इच्छता वस्तुताए उपसर्ग
करींने जिनमार्ग तोनी पारुता जिनमार्गथी त्रष्ट करता एवा छि-
गधारीउं- थापणुं घणुं ठेथुं ठे एटले थापणुं घणुं वगांमुंने
एटलो अर्थः—

टीकाः—अथ जिनपथं निजतां तेषां छिजादीनामिव किं-
दर्शनांतर-परिग्रहेणमतांतरप्ररूपणा ॥ नेत्याह ॥ वाचा वचनेन
स्वमतिकद्विपतमपौद्देशिक ज्ञोजनादिमार्ग एष सःअयमेवतं
जिनप्रणीतः पंथा नान्यः इति एवं प्रकारेण उच्युषां अजिदुषां
न तेषां न दर्शनांतरस्थाः स्वमतंप्ररूपयंति॥तत्स्थैर्जिनपथंवर्तिते
जनस्य प्रतारयितुमशक्यत्वात् ॥

अर्थः—वळी शंका करी समाधान करे ठे जे जिन मार्गने
हपानार एवा ते लिंगधारीउंनी पोताना मतनी जे प्ररूपणा ते शुं
ब्राह्मणादिकनी पेठे बीजा दर्शननो अंगिकार करवो तेणे करीने

मतांतरनी प्ररुपणा ठे तो त्यां कहे ठे जे नं कहेतां ते ब्राह्मणादि-
कनी पेठे नथी, आ तो पोतानी कपोल कल्पनाथी पोतानी मतिए
कल्पेखुं जे वचन तेणे करीने आधाकर्मादि आहारादिक ग्रहण क-
रुं ए प्रकारना मार्गने पण एम कहे ठे जे आज जिनराजनो क-
हेखो मार्ग ठे पण बीजो नथी. ए प्रकारे कहे ठे पण बीजा दर्श-
नमां रहेखां जे ब्राह्मणादिक ते पोताना मतने एम कहेता नथी. जे
आज जिनराजनो मार्ग ठे, माटे बीजा दर्शनमां रहेला लोको जिन
मार्गमां रहेला लोकने ठेतरवा समर्थ यता नथी ए हेतुं ऋटि लिं-
गधारीउनी प्ररुपणा ते ब्राह्मणादिक अन्य दर्शनी जेवी केम कहेवाय ?

टीका:—किंत्वस्मिन्नेव दर्शने वेपमात्रेण स्थिताः स्वप्ररुपितं
कुमार्गं जैनमार्गतया वदंतो मुग्धलोकं व्यामोहयंतीत्यर्थः ॥ ए .
तावता संरंजेण सत्पथं प्रत्यतीवप्रत्यनीकत्वं तेषां प्रकटितं ॥ इह
च सेत्यत्र सशब्दाद्विसर्जनीयलोपे संधिप्रतिषेधेपि तदःपाद-
पूरणे संधिरिति विशेषलक्षणेन संधि विधानमिति वृत्तार्थः ॥२६॥

अर्थः—बळी शुं आज दर्शनने विषे वेप मात्र धारण करी-
ने रहेला एवा लिंगधारीउ पोताना प्ररुपण करेला एवा कुमार्गने
जैनमार्गपणे कहेता एटले आ अमो कहीए ठीए एज जैनमार्ग ठे
एम कहीने जोळा लोकने जमावे ठे, मोह पमाने ठे एटलो अर्थ.
ए लिंगधारीउनुं आटखुं वधुं कहेबुं तेणे करीने सन्मार्ग प्रत्ये एमनुं
अतिशेज शत्रुपणुं ठे तेने प्रगट करी थाप्युं था काव्यमां सेति ए
जगाए स शब्दथी विसर्जनीयनो लोप करे सते संधिनो निषेध ठे
तो पण तत् शब्दनो जे संधि कर्यो ते प्रादपूरणे संधि ए सूत्रमां

इहो उंएइ कश्चे तस्सवणा मिच्छमेइ साहूवि ॥
अवल्लोकि मुजो सद्दो जीवाजीयाइअणत्तिणो ॥

टीकाः—कीदृशामित्याह ॥ बुर्जेवो निवृत्त्वाद् बुद्धेः
सूक्ष्मनसि संततावस्थिततया जागरुक उग्रो हृदः कुमद्व्येव-
वासादिप्रतिष्ठापनविषयो मिष्याज्जिनिवेश स एवतमस्तोमः
सत्पयदर्शनांतर्ह्ययकत्वावंधतमसपटलं तेन अस्तं उतंधीः
प्रेक्षा सेवसत्यथ प्रकाशकत्वाच्चक्षुर्लोचनं येषां ते तथा तेषां॥यथा
तमस्तोमेन तिरोहितं चक्षुःपंधानं न पश्यति तथा तेषामपि धीः
कुमद्वेषा तिरस्कृतत्वाद्गसन्मार्गं भ्रमयते ॥

अर्थः—ते सिंगधारीउं केवा वे तो जेमनां मनने विपे प्र-
तिष्ठाप गाइ रसो वे गांटे मद्दा दुःराथी नेवाय एतो ने निंए
रसो वे गांटे जागतो एतो जे मद्दा आरुसो कदापद् एउंठे वेक
वात्त आदिउनुं जे स्थापन करुनुं तेने विपे जे मिष्याज्जिनिवेश
एउंठे मिष्यात्वे तेद्विअ अंधकारनो समूह, केम जे साचा मार्गेने प्र-
वृत्तानुं अंधकार करे ठे. ए हेनु गांटे गाइ आंधनुं करनार प्रति-
ष्ठाप अंधकार नेना समूह जेनुं जे ए मिष्यात्वे तेषां करीने एता
वे बुद्धिदरी नेत्र ने जेमनुं एता सिंगधारीउं वे साचा मार्गेने प्रवृत्त
करनारी बुद्धि गांटे बुद्धिदरी नेत्र कश्चुं जेम अंधकारने इंधांउं
नेत्र ने मार्गेने न देने नेत्र ने सिंगधारीउंनी बुद्धि द्वायद्वारे वि-
रह्यार जनी वे ए हेनु गांटे साचा मार्गेने मोहनी नपी-

टी. टी. — निदानद्विषया तद्विषयंस्नायं प्रवृत्तया ५३३

प्रवृत्तत्वादागमवैरिणां निरंतरमहामोहात् व्यसनातिरेकाऽविवेकात् अट्टमिति निपातोऽस्मदर्थे ॥ ततश्च वयमेव श्रेष्ठा नास्मत्समः कश्चिदित्यात्मानं मन्यते ॥ ये ते अहंमानिनस्तेषां विवेकिनां हि गञ्जीरत्वेन महति गुणगणे सत्यप्यनुस्तेकात् ॥

अर्थः—बळी ते लिंगधारीजं केवा ठे तो सिद्धांतना छेपी एटले सिद्धांतनो जे अर्थ तेथी विपरीत जे अर्थ तेनी प्ररुपणा करे ठे ए हेतु माटे सिद्धांतनो उच्छेद करवामां प्रवर्तेला ठे ए हेतु माटे सिद्धांतना वैरीरुप ठे. ते लिंगधारीजं निरंतर महा मोहथी एम जाणे ठे जे अमोज श्रेष्ठःठीए अमारा जेवो बीजो कोइ नथी ए प्रकारे अविवेकथी पोताना आत्माने माने ठे केम जे विवेकीने तो गंजीरपणुं ठे माटे मोटा गुणनो समूह ठते पण गर्व नथी यतो ए हेतु माटे.

टीकाः—मूढानां तु तुच्चतया स्तोकेऽपि तस्मिन् जगतो पितृणतयामननात्

॥ तदुक्तं ॥

जह उंचुरस्त एकेण विहिणादोवि वावकाह त्या ॥

तह असुणिय परमत्वा येवेष विव्रजुणाहुंति ॥

अर्थः—ने मूढपुरुषने तो चोको गुण होय तोपण जगतने तृण समान माने ठे ते वात शास्त्रमां कही ठे जे.

टीकाः—तथा स्वयमात्मना नष्टाः सुखसोऽसतयाऽनवरत-

मन्याये पथि प्रवर्त्तमाना जनपुरतः स्वं संस्थापयितुमशक्नुवन्तः
 स्वधर्मः क्व संप्रति मतिन इत्यादि नास्तिक्यं प्रतिपन्नास्तेषां
 अन्येषामात्मव्यतिरिक्तानां नाशनकृते नास्तितापादननिमित्तं
 वक्ष्यमानां ॥ यदि ह्येतानप्यत्मना कथंचित्समी. कुर्मस्त-
 दा सुंदरं जवत्यन्यथैते धार्मिकंमन्याः परुषवागूचिरस्मान् संत
 क्षिप्यन्ती त्याशयेन तत्राशनाय विहितप्रयत्नानां ॥

अर्थः—बळी ए लिंगधारीउ पोतेज पोतानी भेळे नष्ट ठे
 एटले सुखनी खासचे निरंतर अन्यायना मारगमां प्रवर्त्त्या ठे ते
 लोकनी त्यागळ पोतानुं साहं स्थापन करवा असमर्थ ठे एटले
 पोताना मुनिपणानुं वर्त्तन देखानी शकता नथी माटे एम पोते
 जे था काळमां जैनमुनि क्यांथी होय ने जैन धर्म पण क्यांथी
 होय इत्यादि नास्तिपणाने पामेक्षा ठे ते पोते नाश पान्या ठे
 पीजाने नाश करवाने अर्थे एटले नास्तिपणानुं प्रतिपादन करणे
 कारणे वांध्यो ठे उद्यम ते जेमणे एवा ठे एटले था उत्कृष्टा र्क
 वाय ठे माटे जो एमने थापणा वरावर कोइ प्रकारे करीए तो सा
 ने जो एम नहि करीए तो धर्मिष्ठपणाने माननारा ए उत्कृष्टा सा
 यु ते थापणने कवोर वाणीए करीने तिरस्कार करशे एवा थापणे
 करीने तेमनो नाश करवामां उद्यमवंत ठे एटले जे ते प्रकारे मु
 हितने धर्म प्रष्ट व्हेनारा ए लिंगधारीउ ठे ए जावः

टीकाः—सदा सदां निष्पाचारा मुक्तिपथिपरीत्राया
 निष्पाचरितप्रमः नरुपायपुष्टयोग्यदृष्ट्याः मथया ४३

प्रसंजनहेतुक वाह्येन्द्रियसंयमपुरस्सरं . विषयप्रणिहितमन
स्कत्वं ॥

अर्थः—बळी ते निरंतर मिथ्याचारवाळा ठे एटखे मुक्ति
मार्गधी विपरीत ठे आचार ते जेमनो एवा ठे मिथ्यात्व १, अवि-
रति २, प्रमाद ३, कपाय ४ ए रूपी जे दुष्टयोग ते ठे सक्षण ते जे-
मनुं एवा ए लिंगधारीउं ठे अथवा लोकने ठगवा कारणे वाहेरधी
पोतानी इंद्रियोनो नियम कराववा पूर्वक विषयमां मनने जोनी
राखनारा ठे.

टीकाः—यदाह ॥ वाह्येन्द्रियाणि संयम्य, यथास्ते मनसा-
स्मरन् ॥ इंद्रियार्थान् विमूढात्मा, मिथ्याचारः स उच्यते ॥ ततश्च
तद्धतां तद्गुणानां दान्तिकानां ह्यापातमधुरोपि वचनसंदर्भः
प्रसंजनगर्भत्वेन परिणामे चूयोऽनर्थसंज्ञारकारणत्वाद्धिपायते ॥

अर्थः—ते वात कही ठे जे जे पुरुष उपरधी इंद्रियोने
नियममां राखीने मनवके विषयने संज्ञारतो रहे ठे ते मूढ पुरुष
मिथ्याचारवाळो कहीए, ते हेतु माटे मिथ्याचारवाळा दंजि एवा ए
लोकनो जे तत्काल मधुर जणातो एवो पण वचननो समूह ते परि-
णामे घणा अनर्थनुं कारण थाय ठे. केमजे तेमां ठानुं ठगवापणुं रहुं
ठे ए हेतु माटे तेमनुं वचन विषयनुं ठे एटखे त्याग करवा योग्य ठे.

टीकाः—॥ तदुक्तं ॥


पीयुषधारासिव दान्तिकाः प्रागु प्रसंजनीयां गिरमुज्जरंति ॥

पुनर्विपाकेऽखिलदोषधात्री सेवातिशेते वत कालकूटं ॥
 अतस्तज्ञापितानि सुविहितैः सुश्रावकैश्च न श्रोतव्यानीति
 तात्पर्यं मिति वृत्तार्थः ॥ २७ ॥

अर्थः—ते वात शास्त्रमां कही वे जे दंज्री पुरुष जे ते प्रथम तो अमृतनी धारा जेवी सर्वने लोजावनारी एवी वाणी बोंवे वे पठी परिणामे तेज वाणी समस्त दोषनी करनारी घाय वे माटे कालकूट केर करतां पण दंज्री पुरुषनी वाणी अति अधिक वे माटे ते दंज्री पुरुषनां वचन सुविहितेन तथा सारा श्रावकने न सांजळवां एज तात्पर्यं वे; ए प्रकारे आ काव्यनो अर्थं थयो ॥ २७ ॥

टीकाः—अधुना वितथादिरुपधर्मदेशिनामपि तेषां कुपस्य तथाविधमुग्धजनोपादेयतां सविपादं प्रतिपाद्यन्नाह ॥

अर्थ—इवे ते मिथ्यादिरुप धर्मेने उपदेश करता एण पण ते खिंगधारीउनो कुमार्ग ते प्रकारना जोळा लोकने प्रवृत्त करवामां थाव्यो वे तेने विखवाद सहित प्रतिपादन करता एण पटखे ए वात घणी खेद जरेखी वे एम प्रतिपादन करता एण मंत्र्यकार कहे वे.



॥ मूल काव्यम् ॥

यत् किञ्चिद्विदधं यदप्यनुचितं यद्भ्रोकलोकोत्तरो ।
 तीर्णं यद्भव हेतुरेव भविनां यच्चूखवाधाकरं ॥
 तत्तद्धर्म इति ब्रुवंति कुधियो मूढास्तदर्हन्मत ।
 भ्रांत्या लांति च हा डरंतदशमाश्रयस्य विस्फूर्जितम् ॥२॥

टीकाः—तत्तदिति वीप्सायां सर्वसंग्रहमाह ॥ धर्म सा-
 धनमनुष्ठानमिह धर्मस्ततश्चधर्म इति सुकृतमिदमित्येवंरुप-
 तया ब्रुवंति वदंति कुधियो धुर्मेधसो नाम जेनाः ॥ यत्किंइत्याह ॥
 यत्किञ्चिदिति सामान्यतो निर्दिष्टं विशेष तोऽनिर्दिष्टनाम
 कं वितथमस्त्रीकं श्रेणिकराजरजोहरणवंदनादि न ह्येतदांगमे-
 क्वचिद्विखितमस्ति येन सत्यं स्यात् परं लिंगिनः स्ववंथता ॥
 पादनाये तदपि धर्म इति ज्ञापते ॥

अर्थः—कहीशुं ए सर्वे वातो नो संग्रह थाय ठे ते कहे ठे
 जे डुष्ट बुद्धिउयाळा केवळ नाम मात्रधी जैनी कहेवाता एवा ए
 लिंगधारीठ जे ते आगळ कहीशुं ए सर्वेने थातो धर्म ठे ए प्रकारे
 बोखे ठे. तत् शब्दनुं वेवार उच्चारण करवुं तेथी आगळ कहे ठे जे
 था जगाए धर्म साधन करवानुं जे श्रनुष्ठान तेने धर्म कहीए
 एटखे धर्मरूपपणे स्थापन करे ठे. ते शुं स्थापन करे ठे? तो जे कांश्
 स्थापन करे ठे ते कहीए ठीए. जे कांश् सामान्यधी देखारुयुं होय
 ने विशेषयकी नाम न देखारुयुं होय एवी जगाए जुतुं बोखे ठे,

जे श्रेणिकराजाए रजोहरण देखीने वंदनादिक कर्युं. पण एम नि-
चारता नथी जे ए वात आगमने विषे कोइ जगाए लखी नथी, ते
तेणे करीने ए वात साची थाय. परंतु ए लिंगधारीत पोतानुं वंद-
पणुं प्रतिपादन करवाने तेने पण धर्म ठे ए प्रकारे बोले ठे.

टीका:—यदाह ॥ श्री श्रेणिक क्लितिपतिः किल सारमे-
सांगूल मूलनिहितं यतिवह्वंदे ॥ जकत्या रजोहरणमित्यनुं
वदंति ही लिंगिनो वृपतया कुधीयः प्रलब्धुं ॥

अर्थ:—ते कणुं ठे जे दुष्ट बुद्धिवाळा लिंगधारीत जोइ
सोकने ठेतरवा सारु आ प्रकारे जुहुं बोले ठे जे श्री श्रेणिकराजा
ते जेम कोइ पुरुषे कूतरानुं पुंवसुं वगलमां धार्युं होय तेम रजोहरा
मात्र ग्रहण करनारने जक्तिए करीने साधुनी पेठेज वंदन कर्युं
ए प्रकारे हे श्रावक लोको तमारो धर्म ठे पटले तमारो पण एउ
कारे वंदन करुं ए प्रकारनो धर्म कही देखाने ठे.

टीका:—तथा यदपि अपि समुच्चये यद्यानुचितमयोग्यं
पित्रायुद्देशेन यात्राकरणादि धर्मनिमित्तं हि कृत्यजातं त्रिनर-
दिरे कर्तुमुचितं नान्यत् ॥ पित्रायुद्देशेन तु यात्रादि तत्र निर्भी-
मानं गुणयद्गुमानविक्रमकं वस्त्रं हनिर्धनरवाप्तधर्मः ॥ परं
तदपि लिंगिनो धर्मांयमिन्विधाय स्योपयोगाय विधारयंति ॥

अर्थ:—यदपि ए जगाए अपि शब्द समुच्चय प्रयोजनी

ठे. वळी ए लिंगधारीउं जे अयोग्य वस्तु ठे तेने पण धर्म रूपे स्थापन करे ठे ते कहे ठे. पिता आदिकने उद्देशीने यात्रा करवी पटखे आ चैत्यमां तमारा वाप दादाए यात्रा पूजा इत्यादिक कर्या ठे माटे तमारे पण ए सर्वे करवां जोशए, इत्यादि उद्देश करीने जे यात्रादिक करावतुं तेने धर्मरूपे कही देखामे ठे ने जिन मंदिरने विपे जे जे कामकाज ठे ते धर्म निमित्ते करतुं घटित ठे पण बीजी रीते नथी तो पिता आदिकनो उद्देश करी पठी त्यां यात्रादिकनुं जे करतुं तेने गुणनुं जे बहुमान तेथी रहितपणुं ठे केवळ पिता आदिकना स्नेहनुं कारण ठे, माटे तेमां धर्म नथी परंतु ते लिंगधारीउं आ धर्म ठे ए प्रकारे पोतानी मतस्रव सिद्ध करवा साठ स्थापन करी देखामे ठे.

टीकाः—यवाह ॥

यात्राः प्रतीत्य पितरौ ज्वताऽत्रचैत्ये
यद्वात्र मासि विहिता धनिनामुना तत् ॥
कार्यास्त्वयापि च तथेति कथं गृहस्थै
धर्मोऽयमित्यनुचितं रचयंति धूर्ताः ॥

अर्थः—ते वात कही ठे जे लिंगधारीउं गृहस्थोने धर्मोपदेश समजावे ठे जे आ चैत्यमां तमारा मा वापने उद्देशीने यात्रा करवी पटखे तमारे आ चैत्यमां असलथी तमारा पृखो करता आ-व्या ठे माटे तमारे यात्रा आदि करतुं ए तमारो धर्मज ठे. अथवा आ मासने विपे आ गृहस्थे आ जगाए जेम यात्रादिक कर्तुं ठे तेम गृहस्थोए करतुं ए धर्म ठे इत्यादि अघटती वातनी ए धूर्तारा लिंगधारीउं रचना करे ठे.

टीकाः—तथा यज्ञोक्तो जैनमार्गवर्द्धितः शिष्टव्रत-
 लोकोत्तरं जिनःप्रवचनं ताज्यामुत्तीर्णं वाच्यं सूतकगृहनिहा
 प्रहणादि एतद्धि लोकोत्तरयो विरुद्धव्याज धर्मस्ते तु मा-
 र्गादिहेतुनेतदपि धर्म इत्यजिदधति ॥

अर्थः—वही जे लोक कहेतां जैन मार्गयो रदित परा सात
 लोक तथा लोकोत्तर कहेतां जिनराजनुं प्रवचन ते वेयी जे रदित
 एतद्धे जे लोकने लोकोत्तरयो विरुद्ध ते शुं तो सूतकीना पानी
 निहादिहनुं प्रहण करुं इत्यादि ए वात निथे लोकने लोकोत्तर
 ए वेने विरुद्ध वे ए हेतु माटे धर्म नयी. तोपण शिगधारा
 योनादि कारणे, करीने एने पण धर्मकये ह्यापन करी वेसाक हे

टीकाः—यथा ॥

विहा नृपदमंदिरं नगरानां पूजा मन्त्रिण्या म्बिवा ॥
 इत्येतां पालेष्टि संस्तवमिदं विहंगं ही हंगं ॥
 जैनैश्चरिना विवापनमद्रे नृपुं क लोकोत्तर ॥
 इत्येते एव हेतु मन्त्रिण्याः येस्वरा न हने ॥

अर्थः—ये सात कही जे जे नृपदोने येर विहा कही
 नृपा नृपुं क ही नगरानां पूजा करे, तथा मन्त्रिण्या म्बिवा
 इत्येतां पालेष्टि संस्तवमिदं विहंगं ही हंगं, तथा जेने ही
 योनादि कारणे, करीने एने पण धर्मकये ह्यापन करी वेसाक हे
 इत्येते एव हेतु मन्त्रिण्याः येस्वरा न हने ॥

कहे ठे एटले आ अमारी कहेली सर्वे वात कल्याण करी ठे, धर्म-
रूप ठे एम बोले ठे ए मोटुं आश्चर्य ठे.

टीका:- तथा यद्भवहेतुरेव संसारकारणमेव जविनां देहि-
नां जिनमंदिरे जलक्रीनादि ॥ एतद्भिमदनोद्दीपनत्वात् क्रीना-
मात्रत्वेनातात्विकत्वाच्च संसारवर्द्धनमेव परमेतदपि लिं-
गिनो धर्मव्यना स्वावलोकनकुतुहलेन कारयंति ॥

अर्थ:- वळी ए लिंगधारीश्रो जे देहधारीश्रोने संसारनुं का-
रणज ठे तेने पण धर्मरूपे स्थापे ठे ते कहे ठे. जे जगवतना मंदि-
रने विपे जे जलक्रीनादिकनुं करावुं ते निश्चे कामनुं उद्दीपन क-
रनार ठे ए हेतु माटे, ने क्रीना मात्रपणुं ठे ए हेतु माटे तात्विक
नथी एटले करवा योग्य नथी, माटे संसार वधारवानुं कारण ठे प-
रंतु लिंगधारीश्रो तेने पण धर्मनुं मिप लक्ष्णे पोताने जोवानुं जे
कौतुक ते सारु करावे ठे.

टीका:- यदाह ॥

श्रृंगैः प्रसूनसमये जलकेलि लीला ॥

मांदोलनं जगवदोकसि देवतानां ॥

धर्म तलाद्वयगुरासमनद्व्यहासं

निर्मापयंत्यद्दृ संसृतिहेतुमज्ञाः ॥

अर्थ:- ते वात कही ठे के ए अज्ञान लिंगधारीश्रो धर्मना
मिंपथी वसंत ऋतुमां पीचकारीश्रोवने जलक्रीना करावे ठे. वळी
जगवतना मंदिरने विपे देवताना हिंदोला बंधावे ठे वळी जेमा घणो

हास्यविनोद रह्यो ठे एवं जे मांकीयावने रमवुं तेने करावे ठे एते संसारनां कारण ठे तेने धर्मरूपे स्थापे ठे ए मोटी खेद जरेडी कावे

टीकाः—तथा यत् शास्त्रवाधाकरं सिद्धांतविरोधाभापयन्ने देशिक ज्ञानादि ॥ यथाचो देशिकादीनां शास्त्रवाधितयं तथा प्रागेवोपपादितं ॥ अथवा आपाठघतुर्मासिकात्पंचाशत्तमसि प्रतिपादितस्य पशुपणापर्वणः आचलाद्याधिरयवतिरपेक्षीति ठमेऽहि विधानं ॥

अर्थः—जडी शास्त्रवाधक पटले शास्त्र विरुद्ध जे आचार्य मारिक भोजनारि तेने पण धर्मरूपे स्थापन करे ठे जे रीत आचरुं मारिकने शास्त्र विरुद्धपणुं ठे ते रीते प्रथम प्रतिपादन करुं ठे ए दस आठ थोमासायी आरंजीने पचारा विरसानुं पशुपणा पर्वण आचने सिरे प्रतिपादन करुं ठे ते परे उपारे आचणारि धर्मरूपे प्रथम जे वाममां थारे ठे तारे थोशी विरसानुं ए परे करे ठे.

टीकाः—यदुक्तं ॥

एवो जो वरिदा नरस्यनत्रयोः सत्यां अतोक्तं विनं
वेचनं विदुषा दी मुचिनस्य आचनुमांसकान् ॥
स्वार्थं विनं रूपं विदुषा मूला मद् वा विदुषं
इत्येवमिदं न पश्य ननयनो वाया मुनिजगता ॥

अर्थः—जे एते वरी ठे जे एतार जो ह हीनीद भाषा का
एते अ एते वरी का ह जे एतार ज्ञानना एतेनु जे आचरुं

साथी आरंजीने पचास दिवसनं पर्युपणा पर्ब एटखे वार्षिक पर्ब ठे तेने ए मूढ पुरुषो (खिंगधारीज) एंशी दिवसनं केम करे ठे? पोताना कदाग्रहणी जैन वचनने बाध आवे ठे तेने न गणीने करे ठे माटे ए प्रकारे ए पुरुषो मुनि मध्ये धूतारा ठे.

टीका:—ननु भुवंतु ते स्वमतिकल्पितं मार्गं तथापि वित-
षादिस्वभावत्वाच्चं न कोपि ग्रह्णियति तथा चोक्तोप्यनुककल्पो
लोकोपादाना ज्ञावेन प्रसरात्त्वादित्यत आह ॥मूढा अज्ञानिनः
तत्र धर्मव्याजेन खिंगिप्ररुपितं मतं अर्हन्मतप्रांत्या जैनमार्गोऽ-
यमिति मिथ्याज्ञानेन खांति उपाददते ॥ अयमर्थः ॥ यथोक्तय-
गतचाकक्ष्यादि सदृश धर्मोपखंजात् परस्परव्यावर्त्तक वेशजा-
ष्यादिभेदधर्मानुपखंजाद्वरजतेऽपि शुक्तिकायांरजतमेतदिति
धिया प्रांताः प्रवर्तते ॥

अर्थः—आशंका करीने कहे ठे जे ते खिंगधारीओ पोतानी
बुद्धि कल्पित मारगने ए प्रकारे वोखो तो पण ए वाणी स्वजावथी
ज असत्यादि दोष सहित ठे माटे तेने कोइ पण नहि ग्रहण करे.
ह्यारे ए वाणी कही ते न कद्या जेवी केमजे लोके ते वाणीनुं ग्रहण
न कर्युं तेषे करीने तेनो पसार नहि थाय ए हेतु माटे ए प्रकारनी
आशंकानो उत्तर जे मूढ अज्ञानी लोको जे ते धर्मनो मिय ग्रहण
करीने खिंगधारीओए प्ररुपण कर्यो जे मत तेने अरिहंतना नतनी
प्रांतिवके एटखे आज जैन मार्ग ठे ए प्रकारे मिथ्या ज्ञाने करीने ए
खिंगधारीओना मतने ग्रहण करे ठे तेमां था प्रगट अर्थ ठे जे
अम. रूपाने विषे तथा ठीपने विषे चकचकाट आदिक सरखो धर्म

रह्यो ठे एटले ए वे धोलासथी तथा उज्वलपणायी सरखां जसात
 ठे ए हेतु माटे तथा परस्परनी निवृत्ति करे ए प्रकारनो कोइ जाति
 आदिकनो जेद धर्म पण जणातो नथो एटले विजाति धर्मवं
 वस्तु जुदी जणाय ठे ते तो रुपाने विपे तथा ठीपने विपे धोला
 आदिक सदृश देखाय ठे तेथी ज्ञांति पामेला पुरुपने ठीप देखीने
 आ तो रुपुं ठे ए प्रकारनी बुद्धिवने ज्ञांति ए करीने प्रवृत्ति ठे ते
 जे लिंगधारीआशे पोतानी मति ए कटपेला मारगने विपे मूढ पुं
 पाने आ तो जैन मारग ठे एवी ज्ञांति थाय ठे.

टीकाः—तथेहापि सन्मार्गा सन्मार्गगतजिनदेवतान्पु
 गमवाह्यावेपादिसमानधर्माऽवगमादन्योन्यव्यवहृदकविष्यविधि
 प्रवृत्त्यादिविशेषधर्मानवगमाच्च वितथत्वादिना वस्तुतोऽर्ह-
 न्मतेपि प्रकृतमार्गेऽर्हन्मतमेतदिति बुद्ध्या मूढाः प्रवर्तन्ते इति ॥
 न केवलमेतत्कुमार्गं वदन्ति ॥ मूढास्तु तं गृह्णन्त्यपीति च शब्दार्थ-
 हो इति विपादे

अर्थः—वळी सन्मार्गने विपे तथा असन्मार्गने विपे जि
 देवतानो थंगिकार रह्यो ठे ते वेने विपे घाह्यथी वेपादि सन्म
 धर्म रह्यो ठे तेनुं ते ज्ञांति पामेला पुरुपोने ज्ञान नथी, माटे एम
 ठे जे थाज जैन मार्ग ठे ने वळी विधि मार्गने विपे तथा थगिधि
 र्गने विपे प्रवृत्ति आदिक जे परस्पर जेद जणावनारो विशेष धर्म
 ते ज्ञांति पामेला पुरुपोने ज्ञान नथी माटे एम कहे ठे जे आ
 मार्ग ठे वस्तुताए तो एमां थसत्यपणुं आदिक दोष रहा ठे म
 थरिहंतनो मार्गज नथी पण हास खोकनी प्रवृत्ति मार्गने ति

आज अरिहंतनो मारग ठे ए प्रकारनी बुद्धिए मूढ पुरुषोनी प्रवृत्ति घाय ठे, पण विधिमारगना जाण पुरुषोनी प्रवृत्ति यती नथी केमजे ते जाण पुरुषो तो सन्मार्गने विपे अंगिकार करेला जे जिन देवता तेनुंज ग्रहण करेठे ने विधि मारगने विपे प्रवृत्तिरुप जे विशेष धर्म तेवके जैन मतने ओळखीने तेने विपे प्रवर्त्ते ठे. वळी आ जगाए च शब्द ठे तेनो आ प्रकारे अर्थ ठे जे वळी लोक प्रवाहे आ जैनमत ठे एम जाणीने पनेला मुढ पुरुषो आ कुमार्ग ठे एम केवळ कही शकताज नथी, एटखुंज नहि किंतु एटले त्पारे शुं करे ठे? तो ग्रहण पण करे ठे. एटले पोतं मानेहुं मुकता पण नथी अहो आ तो मोटी खेद नरेली वात ठे एम हो शब्दनो अर्थ ठे.

टीकाः—दुरंतं दशमाश्चर्यस्य दुःखावसानां त्याश्चर्यस्य
विस्फूर्जितं विजृजितमेतदिति ॥ कथमन्यथा कुपथ-
स्पाप्येतस्य बहुमुग्धजनोपादेयतास्पादतः कष्टमेतद्यद्याप्ययं
कुमार्गोऽस्त्वस्वितप्रसरोनुवत इति वृत्तार्थः ॥ २७ ॥

अर्थः—दुःख एज ठे अंतरेकळ जेतुं एवुं आ पूर्वे सर्व कळुं ते दशमा आश्चर्यनुं प्रगटपणुं ठे एटले दशमा आश्चर्यनो महिमा ठे ने जो एम न होत तो ए कुमार्गनुं घणा लोरु केम ग्रहण करत. एहेतु माटे ए मोटी कष्टकारी वात थइ ठे जे हजु सुधी पण ए कुमार्ग एवो चाले ठे जे जेनो पसार खलना पामतोज नथी. एक धीजा पठवाने चाल्यो आवे ठे ए प्रकारे या काव्यनो अर्थ थयो. २७

टीकाः—सांप्रतं मुग्धजनान् प्रति स्वमतं मोक्षरथतयादि-

शतःसत्पथगामिनश्च धार्मिकान् स्ववचनानुरोधित्वेनाज्ञतया श्रवणान्नस्यकस्यचिद्यथा तंवाचार्यग्रामण्योऽप्रस्तुत प्रशंसया स्वरूपमाह ।

अर्थः—हवे आ काळमां जोळा लोक प्रत्ये पोतानो भद्र मोक्ष मारगपणे उपदेश करतो ने पोतानी इद्याए जेम फावे तेन चालतो ने लोकमां मोटो थइ फरतो कोइक आचार्य ते पोते इज्ञानी ठे माटे पोताना वचनने अनुसारे न चालतां ने सारा मारगे चालता एवा धर्मिष्ठ लोकोनी थवज्ञा करे ठे एटखे तमे मारा कस्य प्रमाणे चालो थज्ञानीनी पेठे शुं चालो ठो एम थपमान करे ठे तेनुं स्वरूप थप्रस्तुत प्रशंसा नामे अलंकारे करीने कहे ठे. ते अलंकारनुं स्वरूप पण ए प्रकारनुं ठे जे जे वात चालती होय ते न कहे ने ते वातने थनुसरतुं दृष्टांत कहीने तेनो उपनय चालती वा संघाथे मेळवे. जेम सर्वे ब्राह्मणोनुं टोळुं वेतुं ठे ते मध्ये एक संकीर्णी ब्राह्मण एक यजमाननी याचना करे ठे ते जेटसुं थापे ते प्रसंगे संतोष पामीने कोइ मोटा राजा साहुकार आविकनी कंडपण याचना करतो नयी. तथा ते कोइ पराणे थापे तो पण खेतो नयी तेने वेतोने कोइक कवि बोड्यो जे सर्वे पक्षी मध्ये एक चातक पक्षीने पण जे एक इंड्र विना एटखे मेव विना बीजानी याचना करतो नये तेमज थ्या काव्यमां थजाणपणे देव इद्याए साधे मारगे पाडथे थांधयाने जन्माराथी थांधयाने परदेशी कोइ पुरुष वृते ठे ते मूर्खी! मारा कस्य प्रमाणे चालो इत्यादि आगळ टोकाकार कहे एवा जाव गर्जितनुं ग्रंथकार काव्य कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

कष्टं नष्टदिशां नृणां यददृशां जात्यंधवैदेशिकः
 कांतारे प्रदिशत्यञ्जीप्सितपुराध्वानं किलोत्कंधरः ॥
 एतत्कष्टतरं तु सोपि सुदृशः सन्मार्गागांस्तद्विद
 स्तद्वाक्याननुवर्तिनो हसति यत्सावज्ञमज्ञानिवा॥१९॥

टीकाः—कष्टं दुःखमेतन्न श्रेयसि वर्त्तते यत्किमित्याह॥य-
 दितिवाक्योपक्षेपे ॥ यत्नृणामदृशांजात्यं धवैदेशिकः कांतारेऽ-
 ञ्जीप्सितपुराध्वानं प्रदिशतीति संबंधः ॥ तत्र नृणां पुंसां
 नष्टदिशां श्लोचनत्वात्कांतारपातेन दिग्मूढत्वाच्च प्रव्रष्टमाची
 प्रतीच्यादिककुब्जिगजागपरिष्ठेदानां ॥ अदृशां काचकामसादि-
 ना दृग्विकल्पानां न तु जन्मांधानां ॥ जात्यंधो जन्मान्निष्पा-
 प्त्या श्लोचनरहितः ॥

अर्थः—जे था तो हमारा चित्तने विषे मोटुं दुःख वरते ठे,
 ते शुं तो ते कहे ठे जे यत् ए शब्दनो अर्थ वाक्यने थादेश कर-
 नारो ठे, माटे जे दृष्टि रहित एटखे आंधळा पुरुषोने जन्माराषोत्र
 अंध यण्डो परदेशी पुरुष अटवीने विषे इच्छित नगरनो मारग दे-
 खामे ठे एम संबंध ठे. तेमां आंधळा पुरुष केश ठे तो नेत्र नरो
 माटे महा अटवीमां परबुं तेणे करीने दिग्मूढ पपेला एटखे पुं
 विशा तथा पधिम दिशा इत्यादि दिशाना रिजगनुं जे जाणबुं तेयो
 व्रण्ट घवेला, काच कामलादिक कारणयो दृष्टिगाचर घवेला पश
 जन्माराना आंधळा नहि.

टीकाः—ननु सोपि तद्देशजात इतरेज्यःश्रवणादिना विज्ञाप
कथंचिद्विष्टपुरपथं देक्ष्यतीति तत्रोक्तं वैदेशिक इति ॥ विदेशे
योजनशतव्यवहिते देशांतरे जातो वार्द्धितश्चेति वैदेशिकः ॥
स हि तद्देश स्वरूप मात्र स्याप्यनजिह्व त्वात्कथं प्रकृतमार्गं ज्ञा
नीयादपि ॥ ततः कर्मधारयः ॥

अर्थः—आशंका करे ठे जे जन्मारानो आंधळो पर तें
देशनो होय तो बीजा लोकयो सांजळबुं इत्यादिके करीने जायी
कोर प्रकारे इच्छित नगरनो मारग देखारुशे तो त्यां विशेषण रूप
ठे जे ए परदेशी ठ एट्खे सो योजन वचमां मूकीने देशांतरान
उत्पन्न ययो ठे ने वृद्धि पाम्यो ठे माटे ते आ देशना स्वरूप मानने
पण जाण नयी तो इच्छित नगरना मार्गने शीरीते जाणी शके !

टीकाः—कांतरे जनसंचारशुन्येदुर्गमस्मिन्नि लोकासंचार
मार्गं हि कदाचित् मार्गत्रांतानां पांयोपि संचरिष्णुः सुपंयानं
दर्शयेत् ॥ प्रकरणेण अयनेनास्य पुरस्य पंयानान्य इत्यन्धारव
पूर्वं ननु संज्ञायनामात्रेण विशति प्रतिपादयति अज्ञोप्सिन्नु
राजानं जिगमिषन्नगरमार्गं क्विन्निति वात्ताप्यां उरुधरः उद्ग्रीः
कंधरामुन्नमय्य नुजदंरुमुत्क्षिप्य कथयति ननु वचनमात्रेण
द्विजनागोपदेष्टा नदतिज्ञा मागांनुयोक्ता नु नदतिज्ञोत्तरीति
सोऽस्त्वितिः अत्र उपदेष्टाज्ञात्यवत्वादिना सर्वथा प्रस्तुतासं
न जानाति अनुयाकाम्यदशापि तरेज्यपुसांनुनानुनंतं
इत्यादिना नदतिनु ॥ इति अर्थेने अतस्तदुपदिष्टयाः द्वयति

घृपुरगामुकः स्यादथ च सतमुपदिशतीति ऋष्टमेतत् ॥ तु पुनर्ये
इदं वक्ष्यमाणं पुनः कष्टतरं पूर्वस्मादपि कष्टान्महत्कष्टं यत्कि-
मित्याह ॥

अर्थः—सूना मार्गमां केमके चाबु मार्गमां तो कोइ वटे-
मारुं पण वखते रस्तो वतावी दीए त्यां पण संजावना मात्र करे
नहि पण निर्धारण पूर्वक इच्छित नगरनो मार्ग तेवतावे ठे. शी रीते
ते कहे ठे के वांछो उंची करीने, इहां लोक रीति एवी ठे के मार्गनो
उपदेशक जाण होय थने मार्गमां चाखनार घणे जागे अजाण
होय ठे, पण इहां तो उपदेशक तदन जन्मांध ठे थने चाखनारा
जनो जो के थांधळा ठे तो पण ते देशना जन्मेळा थने पूर्वे जरा
जोमिया होवाथी मार्गने अग्निमुख पकता देखाय ठे माटे एवा ज-
न्मांधनो वतावेछो मार्ग शी रीते इष्ट नगर प्रत्ये पटोंचे. वतां ते
मार्ग वतावे ठे ए एक कष्ट ठे, पण आ वळी तेना करतां पण वधनुं
कष्ट ठे ते कहे ठे.

टीकाः—सोपि प्रागुक्तो मार्गदेष्टा सुदृशो निर्मलनयनान
त एव समार्गगान् इष्टनगर सुगमपथ प्रस्थितान् तद्धिदः स-
म्यक् सन्मार्गज्ञान् यत् हंसंति स्मयते सायङ्मिति क्रियाविशे-
षणं सावहेलं ॥ अज्ञानिव मार्गानिज्ञानिव यथा मार्गानिज्ञा-
मार्गं मुपेदिशतः उपहस्यंते लोकेन ॥ तथै तेषि यथा किमेते वा-
खिशवायसा श्या जन्मानुज्जितस्वदेशा मार्गा मार्गस्वरूपं विदंति ॥

अर्थः—ते शुं कहे ठे ते बात कही देखामे ठे जे ते पूर्वे

कस्यो एवो पण मारगनो देखारुनार जे ते एटले जन्मारानो
 पुरुष जे ते इच्छित नगर प्रत्ये सुगम मारगवने चालनार जे निर्म
 नेत्रवाळा पुरुषो तेने हसे ठे. श्रवगणना पूर्वक हसे ठे ए इ
 विशेषण जाणवुं एटले लोक जे ते मारगनो श्रजाण ने वळी मार
 नो उपदेश करनार तेमने जेम हसे ठे तेम ए पण साचे मार
 चाखनारने पण हसे ठे जेम श्रहो श्रातो मूर्ख होयने शुं जन्मा
 यी श्रारंज्जीने पोतानो देश पण जेमणे ठोरुयो नयी ते पुरुषो मार
 श्रमारगना स्वरुपने शुं जाणे !

टीकाः—श्रहमेव शेशवाद वेक्षितनिखिलजनपदो विस्ति
 सकषप्रामनगरसमाचारः सवं वेदिमतिकुत एवं सतानुपद्
 सतीत्यतग्राह ॥ तद्वाक्यान नुवर्त्तिनो जात्यंधवचनाननुते
 धिन इति हेतुगर्जं विशेषणं ॥ ते हीष्टपुरस्य सम्यग्बंधानं जानं
 तस्तद्वाक्यं यमहं कथयामि स तन्नगरमार्ग इत्येवं रुपं नानुम
 न्यंते ॥ तथा च सरुष्टःसंस्तानुपद्सतीति ॥ एवं च स्वयं संप्र
 द्रोष्ट पुरपयमजानन्नपि यत्त अज्ञान् हसति ॥ तन्मद्वाक्यमित्य
 प्रस्तुतप्रशंसानेदः ॥

टीकाः—ए. तो वृंज जाणुं केमने नानपणयीज जेणे दे
 देशांतर समस्त दीना ठे ने समस्त प्राम नगरना समाचार में
 जाण्या ठे माटे सवं वृं जाणुं वुं; ए प्रकार ए त्रिगपारीउ गुं
 तने कहे ठे. ए जगाए थाशंका करी विशेषण थाणे जे ते श
 रणे ते तमनुं उपशाम घरे ठे तो ते कहे ठे जे ते जन्मांय पु
 वचनेने श्रमुमाना नयी, माटे ए देनु गत्रं विशेषण ठे देवने नि

धे ते पुरुषो वाञ्छित नगरना मारगने सारी रीते जाणे ठे माटे पूर्वे
 क्खुं ए रूपनुं तेमनुं वचन मानता नथी माटे ते जन्मांध पुरुष ते-
 ननुं उपहास करे ठे. माटे जन्मांध पे ते सर्व प्रकारे वाञ्छित नग-
 ना मारगने जाणता नथी तोपण मार्गना जाण पुरुषोनुं उपहास
 करे ठे ते मोटुं कण्ट ठे ए प्रकारे अप्रस्तुत प्रशंसा थलंकारनो
 तेद थयो ठे.

टीकाः—तथा ह्युपमानेन तुल्ये प्रस्तुते उपमेयेसति यद्
 प्रस्तुतस्योपमानस्य प्रस्तुततुल्यस्य प्रशंसनमजिधानमित्येत-
 दस्य लक्षणं तुल्ये तुल्यस्य वच इति वचनात् ॥

अर्थः—ते कहे ठे जे जे उपमाननी संघाये उपमेयनी
 तुल्यतानो प्रसंग थाये सते जे उपमाननुं प्रस्तुत उपमेय संघा-
 ये तुल्यतानुं कहेवुं ए थलंकारनुं लक्षण ठे. जे तुल्यपणुं सते तेने
 तुल्य वचन कहेवुं ए प्रकारे थलंकार शास्त्रनुं वचन ठे.

टीकाः—एवं चाप्रस्तुतमुपमानं योजयित्वा प्रस्तुत मुपमे-
 यमिदानीं योज्यते ॥ कण्टमेतत् ॥ यन्नृणां सत्पथेच्छुपुरुषाणां
 नष्टदिशां अतिमुग्धतया सत्पथकुपथविजागानजिज्ञानां
 अहशां सम्यग्ज्ञानदर्शनविकलानां जात्यंधः सिद्धांतरदृश्य
 खेगानजिज्ञः सर्वथाऽगीतार्थः ॥ सोपि गीतार्थसंवासादैः कथं
 चिन्मोक्षपथकथनप्रवीणः स्यात्तत्राह ॥

अर्थः—ए प्रकारे प्रसंग विना करुं जे उपमान वेनी पो-

जना करीने ते वात चालता प्रसंग साथे हवे योजना करे ठे
 आतो मोटुं कष्ट ठे जे साचा मारगने इच्छनाराने सन्मार्गने कु
 र्गना विज्ञागने जाणता नथी माटे अति जोळा एटले आंधळा ।
 कने जन्मांध पुरुष एटले सिद्धांतना रहस्यनो लेशमात्रने ए
 जाणतो सर्वथा अगीतार्थ पुरुष जे ते कदापि ए अगीतार्थ पु
 षण गीतार्थनी सोवतवके कोइ प्रकारे मोक्ष मारगने कहेवा च्छु
 हशे एवी आशंका धारीने ते जगाए विशेषण कहे ठे.

टीका:—वैदेशिको ग हिंताचारत्वादाजन्मागमनिकपुं
 चुरगीतार्थ मुनिपुंगवसंगमात्रवर्जितः ॥ एषचाधुनिकदुःसंघ
 प्रवरो निःशंकं निःश्रेयत्तपथप्रत्यर्थिमार्गं प्रथनदीकृतो यथाब्रह्म
 शिखामणिः कश्चिदाचार्यो मंतव्यः ॥ कांतारे महाटव्यां प्रति
 शतिश्रयमेव मद्रुपदिष्टो मोक्षमार्ग इति प्रज्ञापयति अज्ञीप्सित
 पुराध्वानं मुक्तिमार्गं उत्कंधरो दर्शिताहंकारविकारः ॥

अर्थ:—ए जन्मांध पुरुष केवो ठे तो परदेशी पटखे कोइ
 निश्चित आचारवाळो ठे, माटे आगमनी कसोटीना जाण गीतार्थ
 मुनिराजना संग मात्रथी रहित एवो आ हाख काखनो दुराचारी
 संघ मध्ये श्रेष्ठ ने निःशंकपणे मोक्ष मार्गनो शत्रुरूप जे मार्ग तेनो
 विस्तार करवाने दीक्षावाळो ययेलो एवो ने पातानी इष्टामां प्रां
 तम चाखनार जे पुरुष ते मध्ये शिरोमणि एवो कोइठ आचार्य
 ताखवो. ते मोटी अटवीने विषे कहे ठे जे आ दुं कटुं कुं, उपास
 कं तुं एउ मोक्षमार्ग ठे. एम अहंकारनो विकार देवामनीने मोक्ष
 मार्ग देखामे ठे.

टीका:—तथा च सोऽगीतार्थं उत्सूत्रज्ञापक अज्ञिनिवेशिक
मिथ्यादृष्टिः कथंचिदपि सत्यं मुक्तिपथं न वेत्ति नाप्यन्येन गीतार्थं
न प्रतिपादितोपि प्रत्येति ॥ नरास्तु मुक्तिपथपर्यनुचोक्ता
आजिग्रहिकादिमिथ्यादृशस्तत्रापि किञ्चित्सन्मार्गाज्ञिज्ञापुका
उपदेष्टुरपेक्षया सारतरविज्ञागेन किञ्चिदज्ञास्तथा च तत् प्रज्ञ-
सोष्वा कथं तेषामुक्तिपुर प्रापकः स्यात्तथापि सतेज्यस्तं प्रदर्शयती-
ति ज्वति कष्टं ॥

अर्थः—बळी ते अगीतार्थं पटले उत्सूत्रनो ज्ञापक अ-
ज्ञिनिवेशिक मिथ्या दृष्टिवाळो ए कोइ प्रकारे पण मुक्ति
मार्गने नधी जाणी शकतो ने कोइ बीजो अगीतार्थं पुरुष तेषे कस्यो
होय तो पण ए नधी जाणी शकतो ने जे मुक्ति मारगने अन्नु-
सरेखा पुरुष ते तो आजिग्रहीकादि मिथ्या दृष्टिवाळा ठे माटे तेमां
पण कांइक सन्मारगनुं अज्ञिज्ञाप पणुं रक्षुं ठे माटे अतिशे सारना
विज्ञागे करीने उद्देश करनार पुरुषनो अपेक्षायें कांइक जाणपणुं
थाय ठे माटे ते जन्माराणा अंध पुरुषे कहेजो जे मारग ते तेमने
मुक्ति नगर प्रत्ये पमान्नार केम थाय ! नज थाय. तोपण ते जन्मांध
पुरुष तेमने मारग देखावे ठे ए मोडुं कष्ट ठे.

टीका:—एतत्कष्टतरं त्विति पूर्ववत् ॥ सोऽपि प्रागजिहितो
यथातंदाचार्यः सुदृशः सम्यग्ज्ञानदर्शनयुजः सन्मार्गान्
ज्ञानदर्शनचारित्र्यलक्षणमुक्तिरथप्रवृत्तान् तद्विदो मुक्ति
मार्गाज्ञिज्ञान् धार्मिकान् सुविदितसाधून् यत् इत्यति सावज्ञम-
ज्ञानिव ॥ यथा किमनो अगीतार्थां मूलंतिरोमयः सिद्धांत

सिष्यन्ति ॥ अहो एते वालिशाः शुद्धसिद्धांतदेशनामलयजसे-
न सुरजिणाऽने ननाऽमानं चर्चयन्तीति ॥ तदेतेषां यथोक्तागमार्थज्ञा-
पकगीतार्थोपहसनंकुलधर्मः ॥ एवं च यत् स्वयमगीतार्थनि-
लयोपि गीतार्थानवमन्यते संप्रतितनरुद्ध्या तन्महाकष्टमि-
त्युपमानोपमेययोस्तुल्यतया योजना ॥

अर्थः:—बळी पोताना आत्माने उत्सूत्रवने लेप नहि करता
एवां तें अगीतार्थोने जोडने ते गीतार्थ पुरुषो एम कहे ठे जे अहो आतो
अतिशेज मूर्ख ठे जे सिद्धांतनी देशनारुप जे मलयचंदननो सुभं
धीमान रस तेषे करीने पोताना आत्माने चर्चता नथी माटे ए
अगीतार्थ पुरुषो जे ठे तेमने आगमना अर्थने जापण करनार ए
गीतार्थ पुरुषोनुं जे उपहास्य करवुं ते एमनो कुलधर्म ठे ए प्रकारे
जे पोतेज अगीतार्थनुं घर ठे तो पण आ कालनी रुढिए करीने जे
गीतार्थ पुरुषोनी अगणना करे ठे ते मोटुं कष्ट ठे एम उपमा
ने उपमेय वस्तुना तुल्यगणानी योजना करवी.

टीकाः—अत्र च मुग्धजनपुरतो निरंकुशं स्वकल्पितं चैत्या-
वाज्ञादिऋतुसूत्ररयं प्रथयन् विविधविषयपारतंत्र्यप्ररूपणानि-
पुणान् सुगुरुसंभ्रंशयवर्जिनः सुप्रिहितानसूययोपहसन् संग्रहि-
वर्तमानः कुसंवाचार्यमर्गोऽनया जंग्या कविना प्रतिपादित इति
वृत्तार्थः ॥ १९ ॥

अर्थः:—इहां जोळा खोकोना सामे निरंकुशापणे शकदिस

चैत्य वासादि उत्सूत्र वतावनार अने विधिमार्गनी प्ररुपणा करवामा
निपुण अने सुयुरुना संप्रदायमां वर्तनार सुविहित जनोनी हांसो
करनार एवा आज कालना आचार्यो कविए आ जंगोधी वतावी
आप्या ले.

टीकाः—सांप्रतं श्रुतपथात्रज्ञाछार मुपसंजिहीर्षुः शुद्धजिन
मार्गस्य दुष्टोपचितसमुदितकारणकलापेन संप्रति दुर्लभत्वं
प्रतिपादयन्नाह ॥

अर्थः—हवे सिद्धांत मार्गनी अवगणनानुं जे छार तेनी स-
माप्ति करवाने इच्छता ग्रंथकार जे ते दुष्ट पुरुषोए वृद्धि पमाब्धा जे
घणांक कारण तेना समूहे करीने आ दुखम काळमां शुद्ध जिनरा-
जनो जे मार्ग तेनुं दुर्लभपणुं ठे एम प्रतिपादन करता वता ग्रंथ-
कार कहे ठे.

मूल काव्यम् ॥

सेषा हुंनावसर्पिण्यनुसमयद्द्रव्यजावानुजावा ।
त्रिंशश्चोग्रग्रहोऽयंखखनखमितिर्वर्षस्त्रिंस्मराशिः ॥
अंत्यं चाश्चर्यमेतज्जिनमतहत येतत्समा दुःपमाचे ।
त्येवं पुष्टेषु दुष्टेष्वनुकलमधुना दुर्लभो जैनमार्गः ॥३०॥

टीकाः—या आगमग्रंथेष्वामिताया सिखितारुण्यते सा-
एषा संप्रति काकस्या प्रत्यहत्वेपि तदुद्धवकार्याणा

प्रत्यक्षोपलंभेनोपचारादेपेत्युक्तं ॥ अथ सर्पति प्रतिक्षणमायुःशरी-
रप्रमाणादयो जावा हानिं गच्छन्ति प्राणिनामस्यामित्यव-
सर्पिणी सिद्धांतप्रसिद्धः कालविशेषः ॥ हुंनं सकलांगोपांगानां
यथोक्तमानवैकल्पहेतुः पट्टं संस्थानं तेनोपलक्षितं अथ सर्पिणी
हुंनावसर्पिणी व्युत्पत्तिमात्रं चेदं ॥

अर्थः—जे आगम ग्रंथोने विषे हुंनावसर्पिणी आवशे, एम
सखेलुं संज्ञळाय ठे तेज आ वर्त्तमान काळे प्रत्यक्ष जणाय ठे. केमवे
यद्यपि कालनुं अप्रत्यक्षपणुं जणाय ठे तो पण ते काळमां उक्त
यवानां जे कार्य तेनुं आ काळमां प्रत्यक्षपणुं ठे ए हेतु माटे आहुं-
नावसर्पिणी प्रत्यक्ष ठे एम कळुं. जेने विषे प्राणीनां आयुष्य तथा
शरीरनुं प्रमाण इत्यादिक जाव हानिने पामे ठे एवो अथ सर्पिणी
सिद्धांतमां प्रसिद्ध काळ विशेष ठे ने हुंन एटले समस्त अंग
उपांगनुं जेम शास्त्रमां कळुं ठे ते प्रकारनुं परिमाण हाख जणाय
नथी तेनुं कारणरुप जे उहुं संस्थान तेणे करीने आ लेवाखमां आ-
वती एवी आ हुंनावसर्पिणी ठे ए प्रकारे आ हुंनावसर्पिणी श-
ब्दनी व्युत्पत्ति मात्र ठे.

टीकाः—तत्त्वतस्त्वनंततमकालज्ञानव्यसंयतपूजानिवंधतं
चैत्यवास्युत्पादहेतुः शुभजावहानिकारणं कालनेदो हुंन-
वसर्पिणी ॥ सा च जगवति मोक्षं गते जातेति ॥ समयः परमसु-
दमः कालस्वतश्चानुसमयं प्रति जव्यानां मुक्तिगामिनां यद्यदा
जव्याः शुभा जावाः परिणामा अथनुजावाश्च प्रजावा मतिनिश्चया-
वा ततश्च हसंतो हीयमाना प्रव्यजावानुजावा यस्यां सा तथा ॥

रुपा आ प्रकारे करी ठे जे ख केतां आकाश तेनुं शून्यपणुं ठे माटे ख शब्दवमे विंदु ग्रहण करवो एवो शास्त्र व्यवहार ठे. विंदु कहेषो होय त्यार तेनी संज्ञा ख शब्दवमे थाय ठे. नख ए प्रकारे वीशनी संज्ञा ठे. केम जे वीश नख मनुष्यने ठे माटे. खंखं नख ए त्रण पदनो छंछ समास करवो. पठी पश्चानुपूर्वीं ते थंकरो ए पटखे विपरीत करीए त्यारे वे हजार वर्ष सुधी एकराशि उपर जस्मग्रहणी स्थिति ठे एम अर्थ थयो.

टीकाः—स हि ग्रहो जगवन्निर्वाणकालानंतरं वर्षसहस्रद्वयं यावत् क्रूरत्वाद् जगवज्जन्मराशीं संक्रांतत्वाद् जगवंतं च मुक्तत्वेन दुःखीकर्तुमशक्तत्वात्तत्पक्षतयैव प्रवचनस्य बाधां करिष्यति॥

अर्थः—ते ग्रह जगवत् निर्वाण थया पठी वे हजार वर्ष सुधी ठे. क्रूरपणे जगवत्नी जन्मराशीनां संक्रम्यो ठे ते जगवंत मुक्ति गया ठे माटे तेनने दुःखो करवा समर्थ नथी थतो. ते हेतु माटे तेमना पक्षरूप जे प्रवचन तेने बाधा करेठे.

टीकाः—दृश्यते च लोकेपि कश्चित् कस्यचित् स्वप्रतिपक्षस्य किंचिदपकर्तुमपारयन्नेतदपकारेणापि तस्यापकृतं जविष्यतीति मूढतया मनसि निधाय तत्पक्षं तत्सदृशं चापकुर्वाणः ॥

अर्थः—लोकमां पण एवी वात देखाय ठे जे कोइक पुरुष कोइक पोताना प्रतिपक्षि शत्रुने कांइ पण अरकार करवा न समर्थ

ह्या आ प्रकारे करी ठे जे ख केतां आकाश तेनुं शून्यपणुं ठे माटे ख शब्दवक्ते त्रिंशु ग्रहण करवो एवो शास्त्र व्यवहार ठे. त्रिंशु कहेषो ह्योय त्यारे तेनी संज्ञा ख शब्दवक्ते घाय ठे. नख ए प्रकारे वीशनी संज्ञा ठे. केम जे वीश नख मनुष्यने ठे माटे. खंखं नख ए ग्रण पदनो छंछ समास करवो. पठी पश्चानुपूर्वी ते अंक करीए पटखे विपरीत करीए त्यारे वे हजार वर्ष सुधी एकराशि उपर जस्मग्रहनी स्थिति ठे एम अर्थ थयो.

टीकाः—स हि ग्रहो जगवन्निर्वाणकालानंतरं वर्षसहस्रद्वयं यावत् क्रूरत्वाद् जगवज्जन्मराशौ संक्रांतत्वाद् जगवंतं च मुक्तत्वेन दुःखीकर्तुमशक्तत्वात्तत्पक्षतयैव प्रवचनस्य बाधां करिष्यति॥

अर्थः—ते ग्रह जगवत् निर्वाण थया पठी वे हजार वर्ष सुधी ठे. क्रूरपणे जगवत्नी जन्मराशीमां संक्रम्यो ठे ते जगवंत मुक्ति गया ठे माटे तेमने दुखो करवा समर्थ नथी थतो. ते हेतु माटे तेमना पक्षरूप जे प्रवचन तेने बाधा करेठे.

टीकाः—दृश्यते च लोकेपि कश्चित् कस्यचित् स्वप्रतिपक्षस्य किंचिदपकर्तुमपारयन्नेतदपकारेणापि तस्यापकृतं जविष्यतीति मूढतया मनसि निधाय तत्पक्षं तत्सदृशं चापकुर्वाणः ॥

अर्थः—लोकमां पण एवी वात देखाय ठे जे कोइक पुरुष कोइक पोताना प्रतिपक्षि शत्रुने कांइ पण अरकार करवा न समर्थ

मुच सरखी जेनी आकृति ठे एवा चंडने हजी सुधी पण पोने ठे. लौकिक शास्त्रमां एवी वात ठे जे देव दैत्योए मळी मंड्राचल पर्व-तनो रवेयो करी वासुकी नागनां नेत्रां करी अमृत कहाऱ्युं त्यारे देवतानो पंक्तिमां हरिए घनावने अमृत पीरसवा मांऱ्युं त्यारे रा-हुए कपटयी सूर्य चंड ए वे देवता वचे पेती उचुं मुख करी अमृत पीधुं ने गळे नथी उतारुं एवामांज हरिए सुदर्शन चक्रवने एतुं माधुं दैत्य जाणीने काप्युं त्यारे राहु हरिने कांइ पण अपकार करवा न समर्थ थयो त्यारे हरिना मुख जेवो चंडने जोइ तेने हजु सुधी पण ग्रहणरुपे यश्ने पीना करे ठे.

टीकाः—तथा अंत्यं दशमं चः पूर्ववत् आश्चर्यं अतंत तमकाखजात्रित्वादद्भुतमसंयतपूजाख्यं एतत् इदानीं प्रत्यक्षं जिनमतद्वये आहंतप्रवचना पत्राजनापादनाय ॥ तत्समानैः प्रागुक्तैस्त्रिभिः समा तुल्यबला दुप्यमा दुष्टाः लोकदुःखकारिण्यः समा वर्पाणि यस्यां सा तथा ॥

अर्थः—वळी ठेळ्युं दशमं आश्चर्यं, चकारनो अर्थ पूर्वतो पेठे जाणवो. ते अस्संयति पूजा ठे नाम जेनुं एवुं अद्भुत आश्चर्य तेनुं अतिशे अतंतो काळ गयेथी थवापणुं ठे ए हेतु माटे एने अ-द्भुत कर्तुं ठे ते हालमां प्रत्यक्ष जिनमतने नाश करवा हिलना प-मारुवा थयेळुं जणाय ठे. पूर्वे कहेलां वण जे एक तो हुंकावस-र्षिणी तथा जन्मग्रह तथा दशमं आश्चर्यं तेमणे समान एटले ए व्रण सरखो वलवंत दुप्यमा काळ वतें ठे. लोकने दुःखकारी ठे वर्प ते जेने विपे ते दुप्यमा कहीए.

मुग्ध सरस्वती जेनी श्राकृति ठे एवा चंद्रने हजी सुधी पण पोमे ठे. लौकिक शास्त्रमां एवी वात ठे जे देव दैत्योए मळी मंड्राचल पर्व-
तनो रवेयो करी वासुकी नागनां नेत्रां करी अमृत कदारुयुं त्यारे
देवतानो पंक्तिमां हरिए घनावने अमृत पीरसवा मांरुयुं त्यारे रा-
हुए कपटधी सूर्य चंद्र ए वे देवता वचे पेती उचुं मुख करी अमृत
पीधुं ने गळे नधी उतारुं एवामांज हरिए सुदर्शन चक्रवने एनुं
माथुं दैत्य जाणीने काप्युं त्यारे राहु हरिने कांड पण अपकार करवा
न समर्थ थयो त्यारे हरिना मुख जेवो चंद्रने जोइ तेने हजु सुधी
पण अदृष्टरुपे यश्ने पीना करे ठे.

टीका:—तथा अंत्यं दशमं चः पूर्ववत् आश्चर्यं अनंत
तमकालजावित्वादद्भुतमसंयतपूजाख्यं एतत् इदानीं प्रत्यक्षं
जिनमतदृश्ये श्राहंतप्रवचना पत्राजनापादनाय ॥ तत्समानैः
प्रायुक्तैस्त्रिभिः समा तुद्वयवला दुप्यमा दुष्टाः लोकदुःखका-
रिण्यः समा वर्षाणि यस्यां सा तथा ॥

अर्थ:—बळी ठेदुं दशमं आश्चर्यं, चकारनो अर्थ पूर्वनी
पेठे जाणवो. ते असंयति पूजा ठे नाम जेनुं एवुं अद्भुत आश्चर्य
तेनुं अतिशे अनंतो काल गयेथी थवापणुं ठे ए हेतु माटे एने अ-
द्भुत कर्तुं ठे ते हालमां प्रत्यक्ष जिनमतने नाश करवा हिलना प-
मारुवा थयेसुं जणाय ठे. पूर्वे कहेसां वण जे एक तो दुःखावस-
र्षिणी तथा जन्मग्रह तथा दशमं आश्चर्यं तेमणे समान एटले ए
अण सरस्वती वलवंत दुप्यमा काल वतें ठे. लोकने दुःखकारी ठे वर्ष
से जेने विषे ते दुप्यमा कहीए.

अर्थः—चकारनो अर्थ पूर्वनी पेठे ठे. ए प्रकारे हुंनावस-
र्पिणी आदिक आरंजेला प्रकरणे विषे पूर्वे देखाक्युं ए प्रकारे प-
दोपदि सुविहितनुं लघुपणुं ने असंजतिनुं गौरवपणुं तेणे करवा रुपी
ठे लक्षण जेनुं एवुं जे दुष्ट कार्य तेना देखवाथी दुष्ट जेवा महा आ-
करा हुंनावसर्पिणी आदिक चार दुष्ट मोटा उत्कर्षने पामे ठते
सांप्रत काळे समेसमे जैन मार्ग पामवो घणो दुर्लभ ठे केम जे
जैनमार्ग पामवामां विघ्नकारी हुंनावसर्पिणी आदिकनुं दुष्टपणुं ठे
ए हेतु माटे.

टीकाः—तन्महिम्ना ज्ञयोलोकस्य जवाजिनंदित्वात्क-
तिपयसात्विकजनोपादेय इति यावत् ॥ जैनमार्गः प्रतिश्रोतोरुप
जगवत्पथः ॥ एतन्मध्यादेकोपि दुष्टः पुष्टः स्वकार्यकरणसमर्थः
किंपुनः संप्रति सर्वेऽपि मिलिताः ॥ ततो यथा दुष्टेषु चरटादिषु
प्रजविष्णुषु पुरादिमार्गो जिगमिपतां दुर्गमो जवति तथा जग-
वन्मार्गोऽप्यधुनैतेषु संस्त्विति ॥

अर्थः—ते हुंनावसर्पिणी आदिकना महिमा वने घणा
लोकोने जवाजिनंदिपणुं थयुं ठे ए हेतु माटे, योनाक सात्विक
लोकोए जैन-मार्ग ग्रहण कर्यो ठे. केम जे जगवंतनो मार्ग ठे ते
प्रवाह मारगथी विपरीत ठे. हुंनावसर्पिणी आदित्रण दुष्ट कारण
मध्ये एक कारण पण जो पुष्ट थाय तो पोतानुं काम करवां समर्थ
थाय ठे. तो सांप्रत काळे सर्वे दुष्ट कारण एकठां मळ्यां तेमां शुं
कहेवुं ? ते हेतु माटे. जेम दुष्ट चौरादिक अति समर्थ थये ठते
नगरादिकनो मारग जवाने इच्छनार लोकोने दुर्गम थाय ठे एटले

टीकाः—एवं तावदष्टादशनिर्वृत्तेः प्रबंधेन लिंगिनां
श्रुतपथावज्ञा प्रतिपादिता ॥ संप्रति तैरेव धर्मतया प्रतिपादितं
गुणिष्ठेपधीरिति छारं निराकुर्वस्तेषां गुणिष्ठेपंदशेयन्नाह ॥

अर्थः—ए प्रकारे अठार वृत्तबंधि काव्यना विस्तारवके
लिंगधारियोनी करेक्षी सिद्धांत मार्गनी अवज्ञा एटखे अवहेसना
ते कही देखामो. हवे सांप्रत काले ते लिंगधारीउण जे धर्मपणे
प्रतिपादन करेलुं गुणि छेगधी एटखे गुणि पुरुषोना उपर छेव बुद्धि
राखे ठे ते छारलुं खंरुन करता ठता ते लिंगधारीउने गुणिजन उपर
छेव ठे तेने देखामता ठता कहे ठे.

मूल काव्यम्.

सम्यग्मार्गपुपः प्रशांतवपुपः प्रीतोद्धसच्चक्षुपः
श्रामण्यर्क्षिमुपेयुपः स्मयजुपः कंदर्पकक्षुपः ॥
सिंहांताध्वनि तस्युपः शमजुपः सत्पूज्यतां जग्मुपः
सत्साधून् विडुपः खलाः कृतदुपःक्षाम्यंति नोद्यद्दुपः ३१

टीकाः—खलाः सत्साधून् न क्षाम्यंतीति संबन्धः। तत्र खला
गुणीमत्सरिणः प्रकरणाङ्घ्रिगिनः कृतदुष इति ॥ दुपधातुः क्वि-
बंतोऽत्रदोषपर्यायस्ततश्च कृता विहिता दुषो दोषाः स्वयमनेकान-
र्यां यैस्ते तथा ॥ तस्वजावत्वात्तेषां ॥ अथवा कृताश्रारोपिता
दुषो दोषा यैस्ते तथा ॥

धारीर्जना कुलनुं व्रत ठे एटखे लिंगधारीर्जनी कुळ परंपरा ए प्रकारनीज ठे. ते शास्त्रमां कद्युं ठे जे लिंगधारीर्ज गुणी पुरुषना गुणने विषे आ प्रकारे दोपनुं आरोपण करे ठे. जे गुणी पुरुषो जो मखीन वस्त्र राखे तो तेमां आवो दोप दे ठे जे एतो लोचने अर्थे एवां वस्त्र राखे ठे एटखे कोइ प्रकारनी वस्तु मळे ते सारु राखे ठे पण एमना एवा जाव नथी. ने गुणी पुरुषो अनेक प्रकारनी कष्ट क्रिया करे तो तेमां कष्टरुपी दोप परठे ठे. ने अनेक प्रकारना अजिग्रहनी रुचि राखे तो तेमां दंजरुपि दोप परठे ठे. ने क्षमा गुण राखे ठे तेमां कीर्त्तिनी इष्टारुपी दोप दे ठे. एटखे क्षमा गुण देखोने एम दोप दे ठे जे एतो पोतानी लोकमां कीर्त्ति वधारवा सारु सहन करे ठे. ने जो पोतानां अंगोरांग गोपवीने चाखे तो तेमां एम दोप परठे ठे जे एतो वगलानी पेठे धारणेची एतुं वर्त्तन देखामे ठे पण अंतरधी एवा नथी. ने जो तपवने प्रधानपणुं देखामे तो एम दोप दे ठे जे लोक नमस्कार करे, पूजे एटखा सारु तप करे ठे पण बीजी इष्टा नथी. ए प्रकारे गुणि पुरुषोना सर्वे गुणमां लिंगधारीर्ज दोप कल्पे ठे. निश्चे एवा गुणी पुरुषोना एवा कया गुण ठे जे जेमां लिंगधारीर्ज दोप नथी दीधो? सर्वे गुणमां दोपनुं आरोपण करे ठे.

टीकाः—ते हि तद्गुणानसहानानास्तान्निंदन्ति ॥

॥ तदुक्तम् ॥

धाणानिव गुणान् कर्ण—मागतानसहिष्णवः ॥ पीनापादनतोऽ
श्रीना निंदन्ति गुणीनां खडाः ॥

अर्थः ए विशेषण पोते उत्सूत्र क्रियानो निषेध करे ठे ते प्रतिपादन करे ठे ने क्षमावाळा ए विशेषण अंतरमां पण क्रोध नथी, एम जणावे ठे.

टीकाः—सत्पूज्यतां विवेकिजनसेव्यतां जग्मुपः प्राप्नुयः एतेन सकलभ्रमणगुणसंपत्तिमाविर्भावयति ॥ निर्गुणानां विवेकीलोकपूजनाऽसंजवात् ॥ विदुषः विचक्षणान् ॥ एतेन स्वसमयपरसमयसारविदुरतां विस्फारयति ॥

अर्थः—वळी विवेकी लोकोने सेववा योग्य पणाने पामेळां ए विशेषण समस्त साधुगुणनी संपत्तिने प्रगट करे ठे केम जे जें साधु गुण रहित ठे तेनुं विवेकी लोको पूजन करे एम संजवतुं नथी ए हेतु माटे. वळी विचक्षण एवा ए विशेषण पोताना सिद्धांतनो तथा अन्यदर्शनीना सिद्धांतनो जे सार तेनुं सारीं पेठे जाणें पणुं फोरवे ठे, विस्तारे ठे.

टीकाः—न चैवं गुणशास्त्रिषु यतिषु द्वेषः कर्तुं युक्तः ॥ अंणीयसोपि तद्द्वेषस्य सकलगुणिगतगुणद्वेषरूपत्वेनानंतजव भ्रमणनिबंधनत्वात् ॥

॥ यदुक्तं ॥

सम्यक्त्वज्ञानशील. स्पृश इह गुणिनः साधवोऽगाधमेधा ।
स्तेषु द्वेषो गुणानां गुणिनि रजिदया वस्तुतः स्याद्गुणेषु ॥

रागद्वेष प्राणातिपात आदि मोटा दोष तेणे सहित एवा आचार्य
खने देव जेवा जाणे ठे.

टीका:—देवीयति देवानिव जिनानिवाचरति यादशा देवा
नीरागा अतिशयादिमंतश्च तादृशा अमी तस्मादाराध्या इति देवै-
स्तानु पमिमोते ॥ न च तादृशां तदुपासनं समीचीनं ॥ तेषां महा-
दोषवत्त्वेन देवोपमानविधानस्य महापातकहेतुत्वात् परं
मिथ्यात्वस्य विपर्ययरूपत्वाच्चिपरीतबुद्धिस्तादृशानपि तयोप-
मिनोति ॥ एवमुत्तरपदेष्वपि ज्ञावनीयम् ॥

अर्थ:—एटले जिनदेव जेवा जाणे ठे. जेवा जिनदेव वीत-
रागी ठे तथा अतिशयादिमंत ठे तेवा आ पण ठे, माटे आराधना
करवा योग्य ठे ए हेतु माटे देवता संघाथे तेमनुं उपमान करे ठे
एवा दोषवंत पुरुषोनी उपासना करवी ते ठीक नथी. केमजे ते
महादोषवाळा ठे ए हेतु माटे तेमने देवनी उपमा करवी तेने म-
हापापनुं कारणपणुं ठे. परंतु मिथ्यात्वनुं विपर्यास रूपपणुं ठे. एटले
विपरीत बुद्धि उत्पन्न करवापणुं ठे तेथी तेवा दोषवंतेने पण देवनी
उपमा देठे एम आगळ पदमां पण ज्ञावना करवी.

टीका:—रूतमहादोषान् प्रनष्टप्रागुक्तवृहदपराधान् युग-
प्रधानादीनिति शेषः अदेवीयति अदेवानिवाचरति ॥ नामो-
देवसदृशाः सदोषत्वान्निरतिशयत्वाच्च तस्मादनाराध्या इति ॥
अत्र च क्षीणप्रायमहादोषाणां देवैरुपमानं सिद्धांतैर्युदितं ॥

अर्थः—ए प्रकारे अदेव जेवाने विषे देवबुद्धि ने देव जेवाने वेपे अदेवबुद्धि ए प्रकारे मिथ्यात्वनुं रूप प्रतिपादन करीने प्रयुक्तने विषे गुरु बुद्धि करवी इत्यादि मिथ्यात्व स्वरूप ठे तेने कोहे ३. जे मोटा मूर्खना समूह ठे तेने सर्वज्ञानी पेठे आचरण करे ठे एटखे सर्वज्ञ जेवा जाणे ठे. पोते श्रंगिकार करेला गद्यमां रदेखो रतिनो समूह तेने ज्ञानि विद्वान पंक्ति जाणे ठे जे अमारा गद्यना रति लोको शुं शुं शास्त्र नथी जाणता? सर्व शास्त्र जाणे ठे इत्यादि।

टीकाः—तत्त्वज्ञं पददर्शनतर्ककशब्धिं स्वपरसमय
निर्णयन्मिं सूरिविशेषं अह्नीयति अहमिदं वाचिशमिवा-
चरति ॥ यथा न किंचिदप्येव जानाति ॥ अयमर्थः ॥ न हि
मूर्खशिरोमणेः सर्वज्ञेनोपमानं युक्तं ॥ नापि तत्त्वज्ञस्याज्ञेन ॥
अत्यंतमनुरुपत्वात् ॥ परं स मिथ्याज्ञानादेवमपि करोति ॥

अर्थः—बळी तत्त्वज्ञान जाण एटखे उदर्शन संबंधी तर्क वि-
चार करवामां तीखी जेनी बुद्धि ठे, जाचार्य ए ठे जे पोताना द-
र्शननां जे शास्त्र तथा धीजा दर्शननां जे शास्त्र तेनो निर्णय कर-
नामां सीमारूप, ए जेवा धीजा कोइ नहि एवा सूरि विशेषने
एटखे एवा कोइ आचार्यने अज्ञानीनी पेठे जाणे ठे एटखे ए आचार्य
कोइ पण जाणता नथी आ अर्थ सिद्ध घयो. जे मूर्ख शिरोमणिनी
सर्वज्ञ साधे जे उपमा करवी ते युक्त नथी. ने तत्त्वज्ञ पुरुषनी अ-
ज्ञानी साधे उपमा करवी ते पण युक्त नथी. केम जे अत्यंत अ-
योग्यपणुं ठे ए हेतु भाटे, परंतु ते मिथ्याज्ञानची एम पण करे ठे.

पदार्थनो विचार करवामां चतुर पुरुषो ठे तेमां पोतानुं प्रधान पुरु-
 पपणुं ठे, जेथी पूजनीकपणुं ठे.ते पोतानां कहेलां वचननी एक वा-
 क्यताए ठे ए हेतु माटे, एटखे पोतानां वचनमां परस्पर वाधा नथी
 माटे. तथा अन्यथानुपपत्ति ठे ए हेतु माटे, एटखे एमणे कहां तेवांज
 पृथ्वी आदि पदार्थ ठे माटे तेमनुं पूर्वे कथुं एवुं अस्तिरूपणुं नथी एटखे
 सिद्धपणुं ठे. ज्ञावार्थः-जे अमारा देव रागादि दोष युक्त नथी माटे
 तेमनुं कहेवुं सत्य ठे. हवे सिद्धांती तेमने जवाब दे ठे जे तमारे
 एम न बोखवुं. केमजे तमारा देवनी प्रतिमाने विपे अथवा प्रतिमा-
 नी जोके स्त्री प्रमुखनी संघाथे घटना करेखी ठे तेने जोतां एमने
 विपे रागादि दोषनी प्रत्यक्ष सिद्धि थाय ठे ने तेमने जो रागादि
 दोष न होय तो तेमनी प्रतीमाउने विपे रागादि दोषने जणावनार
 एवां छरुणनो आरोप कर्यो ठे ते संज्ञे नहि. रागादि दोष छरुण
 विनानी तेमनी प्रतिमाउ घमातीज नथी. पापाणादि प्रतिमाथोने
 विपे पापाणादिकना आकार प्रगट रागादिकने जणावनारा ठे जेया
 एमां दोष नरेखा ठे तेया आकारनी तेमनी प्रतिमाथो ठे माटे
 निश्चे ते देव रागादि दोष सहितज ठे.

टीकाः--॥ यद्भक्तं ॥

सहस्रंते सखनांगसंगमविधे रागोपरागोपगा,
 ह्येपभ्येपत्रुजो प्रुजोर्जित मदाहस्ते च शस्त्रमहान् ॥
 श्रेयःकल्पसत्तास्त्रशास्त्ररचनामोद्भरोद्स्पृशो,
 ये देवा ननु संतुमंतु सहितास्तेवीतरागाः कथं ॥

सातलोडुपः साधुसाध्वीश्रावकश्राविकासमवायो भूयानिह
संघ उच्यते स एव बलिष्ठत्वात् क्रूरत्वात् व्याघ्रः॥ शार्दूलस्तछ-
शस्य तदधीनस्य दासवद्यत्रतत्र नियोज्यस्येति यावत् ॥

अर्थः—धर्मना अर्थी एवा ज्ञव्य प्राणीरूपी जे मृगनो स-
मूह, ज्ञव्य प्राणीने मृग जेवा शायी कइया? तो तेमनी ज्ञोळाशायी
तथा बल रहितपणायी, ते मृगने संघरूपी मोटा वाघे जाड्यो ठे. ते
संघ कीयो? तो जैनमार्ग मुकी उन्मार्गे चालतो, तथा उत्सूत्रनी प्र-
रुपणा करतो, तथा शास्त्रनी श्राज्ञानी अथेक्षा न राखतो, पोतानी
नजरमां आवे तेम चालतो, तथा शातासुखनो लावची एवो साधु
साध्वी श्रावक श्राविकानो घणो जे समूह तेने संघ कहीए. तेज ब-
ळवानपणायी तथा क्रूरपणायी वाघ समान ठे तेने श्राधीन यथेवो
पटले दासनी पेठे ज्यां त्यां मोफखवा योग्य एवो जे पुरुष तेनो
मोक्ष क्यांथी होय ए प्रकारे संबंध ठे.

टीकाः—छितीयपक्षे घासविषयीनूतस्य ॥ मोक्ष इति
श्लिष्टं पदं ॥ तेन जंतुपक्षे मोक्षो निर्वाणं ॥ हरिणपक्षे च वृटनं
व्याघ्रात्पलायनमिति यावत् ॥ कुतःकस्मान्नकथं चिदित्यर्थः ॥
ननु मुक्त्यनुगुणानुष्ठानाज्ञायात्तस्य मोक्षाज्ञावः किमायातं सं-
घस्येत्यत आह ॥

अर्थः—इहे बीजोःपक्ष पटले जेम फोड पुरुषने वाघे मज-
त जाड्यो होय ते क्यांथी मूकाय? तेम ज्ञव्य प्राणीरूपी हरिण संघरूपी

टीकाः— चैत्यानि जिनायतनानि तान्येव कूटा हरिणबंधन
यंत्रविशेषाः ॥ अथ कथमिह चैत्यानां कूटोर्निरूपणं ॥ यावता
दर्शनबंधनादिना ज्ञव्यानां रागद्वेषकपायाद्यरूपितशुद्धचि-
तोत्पादनेन जवगुप्तमोचनहेतुर्जिनविंशं जिनजवनं वा चैत्य
मुच्यते ॥

अर्थः—ते जिनमंदिर रूपी जे कूट कहेतां हरिणने बांध-
वाना कोइ प्रकारना यंत्र विशेष. ह्ये तेमां कोइ आशंका करे ठे जे
जिनमंदिरने ज्ञव्य जनरूपी हरिणने बांधवाना यंत्र विशेष केम क-
होतो? एतो दर्शन बंदनादिके करीने ज्ञव्य प्राणीने रागद्वेष कपाया-
दिके रहित शुद्ध चित्तने उत्पन्न करे ठे तेणे करीने संसाररूपी बंधी-
खानाना घरची मूकाववानुं कारण जिनविंश ठे तथा जिनमंदिर ठे
तेने चैत्य कहीए.

टीकाः—॥ यदुक्तं ॥ चित्तं मुपसत्थ मणो तत्तावो कम्म
वाविजंतस्स ॥ तं चेश्यंति जन्नइ, उवयारो होइ जिणपरिमा॥

टीकाः—कूटश्चबंधनहेतुरजिधीयते ॥ मोचनहेतुबंधन
हेत्वोश्चमहद्वैषम्यं ॥ तथा चानयोरुपमानोपमेयज्ञावाज्ञावेन त
दज्ञेदस्य रूपकलक्षणस्येह।ऽनुपपत्तेः॥ कथं चैत्यानां कूटोर्ज्ञेदाहू-
प्यरूपणज्ञाव इति चेत्सत्यम् ॥

अर्थः—ने बंधन हेतु होय तेने कूट कहीए, मोचन हेतुने
बंधन हेतु ते वेमां मोटुं विषमपणुं वे एदले घणो आंतरो ठे, माटे

शमानं संगञ्जते ॥ एवं चैत्यानां कूटैरत्यंतं बंधनहेतुत्वसाम्येना
 जेदविवक्षणाद्युक्तौ रूप्येण रूपेण जावइति ॥ एतेन विविक्त
 चैत्यानां बन्धनपिशितवदित्युपमानेनाऽनायतनत्वं प्राक्प्रतिपा-
 दितमपि पुनर्विनेयजनमनःप्रतीतिदाढर्यार्थमिहापि तदेवव्यं
 जितमिति द्रष्टव्यं ॥

अर्थः—उक्तं बंधननुं कारणज ठे, पूर्व कहेल। युक्तिबन्धे
 चार करतां ए वात सिद्ध ठे. ए प्रकारे चैत्यने अत्यंत बंधननुं
 रणपणुं ठे तेणे करीने कूट जे मृगबंधन पास तेनी साथे समान-
 नुं कहुं. ते साथे अजेदपणानी युक्ति कहे सते रूपकालंकार कर
 योग्य वस्तुबन्धे रूपकालंकार थयो. एणे करीने आ कहेवा मानेला
 शिपिशित एटवे मत्स जाववानो खोढानो आंकनो तेमां घाखेला
 सने ज्ञरुण करवा आवतां जे मत्स ते बंधन पामे ठे तेम आवक
 को चैत्यमंदिरनो ममता करी बंधन पामे ठे एम पूर्व उपमा दीधी
 तेणे करीने अनायतनपणुं स्थाप्युं ठे. तोपण फरीयो जे आ कहुं
 तो शिष्यनां मनने दृढ प्रतिति थाय ते सारु अर्ही पण ते वात
 णावी ठे एम देखवुं.

टीका—आयतनत्वे गर्हिततमैः पाशोपकरणैः कूटैस्तेषां
 रूपणानुरपत्ते. ॥ इयांस्तु विशेषस्तत्र विवक्ष्यैव तत्सूचितमि-
 ह विधानां तदायतनानां च ॥ तथा तत्रोपमानेन जिनेनैशोपने-
 यस्याऽनायतनत्वमाविःकृतं ॥ उपमानोपमेययोर्जेदेनैशोपमायाः
 प्रवृत्तेः ॥ इह त्वेवं नाम कूटैश्चैत्यानां साम्यं येनोन्नयथाप्यजेद
 विवक्षया कुटत्वेन रूपितानि चैत्यानि ॥

अर्थः—अति निर्दिष्ट एवां पापनां उपरणरूप जे मृग
पास तेणे करीने चैत्यनुं आयातनपणुं कहेवुं. तेमां रूपकाक्षं
उत्पत्ति नथी थती, पूर्व करतां आटवुं आ जगाये विशेष क
पूर्वे विवनी सूचना करी हती अने आ जगाये तो. विवनी
तेनां स्थाननी अनायातनपणानी सूचना करी. वळी पूर्वे उ
वस्तु जूदी राखी उपमेय पदनुं अनायातनपणुं प्रगट करुं हतुं
जे उपमानने उपमेय ए वेना जेदवने उपमा अलंकारनी प्र
थाय ठे ए हेतु माटे आ जगाये तो कूट एवा नाम वनेज चैत्यनुं
सापणुं कथुं. जेणे करीने वे प्रकारे पटले नाम वने तथा अ
वने मृग वंधन पासनी साथे चैत्यनो अजेद कहेवानी इवा ठे
कूट शब्दे करी चैत्यनुं: निरुपण करुं.

टीकाः—तथा च रूपकालंकारेणोपमानादजेदेनोपमेय
स्यातिशयने ताद्रूप्यमनायातनत्वं प्रत्याख्याप्यते ॥ तथा च तद्व
क्षणं ॥ तद्रूपकमजेदो य उपमानोपमेययोरिति ॥ तद्युक्तमुक्तं
चैत्यान्येवकूटा इति ॥

अर्थः—वळी रूपकालंकारे करीने उपमानथी उपमेय
अजेदपणुं कहेवुं तेणे करीने अतिशे ते सरखुं अनायातनपणुं प्र
त्याख्यान करुं पटले जे मृगनी पेठे वंधन करनार चैत्य ठे ते
पद्यसाण करीए उीए. वळी ते रूपकालंकारनुं लक्षण आ प्रगट
ठ. जे उपमान पद तथा उपमेय पद ए वेनो जे अजेद करवो ते
रूपकालंकार कहीए. माटे चैत्य एज मंगरुपी मृगने वंधन पास
एम कथुं ते युक्त ठे.

टीकाः—अत एव लिंगिपरिगृहीतचेत्यानां युगप्रवरश्री
जिन बह्वजसूरिवेशनानिशमनावनायतनत्वं निर्नीय श्री चित्र-
कूटे प्रजुक्तश्रावकेः श्रीमहावीरजिननिकेतनं विधिचेत्यं
विधिपद्यिकाशपिपया निर्मापयांचजूवे ॥ तथा चेतवर्ष
सत्यापिका तप्रत्या प्रशस्तिः ॥

अर्थः—एज कारण माटे वेप धारियोपे गृह्या करेखां जे
वैत्य तेनुं युगप्रधान एवा श्री जिनबह्वजसूरि तेमनी वेशना सांज-
ळवापी अनायतनपणानुं निधय करी श्री चित्रकूटने विपे प्रजुना
प्रक्त एवा श्रावक सोकोचे श्री महावीर स्वामीनुं स्यान जेः विधि-
चेत्य तेने विधि मार्गनो प्रकाश करवो एवो इद्याए नीपजाव्युं, ते
अर्थनुं सत्यपणुं स्यापन करनारी आ प्रकारनी त्यांनो प्रशस्ति ठे,
ते प्रशस्तिनां काव्यो त्या प्रमाणे ठे.

“ बुद्धाचीर्णकुचोपकुमद्दृते स्वं धार्मिकं तन्वति ।
छिष्टानिष्टनिरुष्टधृष्टमनसि क्लिष्टे जने नृपसि ॥
तादृग्लोकपरिमदेण निविरुद्धेपोमरागमह ।
अस्तेस्तद्गुरुसांस्कृतेषु च जिनावासेषु नूम्नाऽधुना ॥
तत्वद्वेषविशेष एव यद सन्मार्गं प्रवृत्तिः सदा ।
सेयं धर्मविरोधबोधविधुतिर्यत्सत्ये साम्यधीः ॥
तत्स्मात्सपथमुद्धिन्नाविपुजिः कृत्यं कृतं स्यादिति ।
श्रीवीरास्पदमाप्तसम्मतमिदं ते कारयांचक्रिरे ॥

टीकाः—व्याख्याः—वीरास्पदं श्रीमहावीरजिनगृहं आ-

ससंमतं सद्गुरुणामनुमतं इदं प्रत्यक्षं ते प्रायुक्ताः श्रावकाः
कारयांचक्रिरे विरचयां वज्रुवुः ॥ अथ तत्रान्यदेवगृहसद्भावे-
पि तद् बहुमानादपरविधापनेन तेषां जगवदाशातना प्रसंगा-
त्किमिति तत्कारयामासुरित्यत आह ॥

अर्थः—इवे ए प्रशस्तिनां वे काव्य ठे तेनी व्याख्या
ठे. जे श्री महावीरस्वामीनुं घर तेने सद्गुरुना अनुमतथी पूर्ण
कहेला जे श्रावक तेमणे आ प्रत्यक्ष कराव्युं. ते जगाये आशंक
करी उत्तर आपे ठे जे त्यां वीजां देवमंदिर घणां ठे तोपण वीजुं
देवमंदिर करावहुं तेणे करीने पूर्वे देवमंदिर करावेहुं होय तेणुं
बहुमानपणुं रेहेतुं नथी, तेथी जगवंतनी आशातनानो प्रसंग यसे
माटे शा वास्ते तेमणे नहुं जिन मंदिर कराव्युं तेनो उत्तर कहे ठे.

टीकाः—कुड्राणां लिंगिनामाचीर्णानि सिद्धांतोक्तमपि
श्रीमहावीरस्य पट्टगर्जापहारकट्याणकं खज्जनीयत्वान्न कर्त्तव्य
मित्यादिका आचरणास्ततश्चाचीर्णानि च कुबोधश्च कुप्रहश्च तैर्ह-
ते दूषिते स्वं धार्मिकं तन्वति वयमेव धार्मिका इति सर्वत्र प्रत्या-
ख्यापयति छिष्टं मात्सर्यवत् अनिष्टमपायकरणप्रवणं निकृष्टमधमं
धृष्टं पापं कुर्वतोऽनुपजायमानशंकं मनश्चित्तं यस्य स तथा

अर्थः—जे लिंगधारीउप करेली जे सिद्धांतमां कहेहुं
एवुं पण श्री महावीरस्वामीनुं उहुं कट्याणकःजे गज्जर्जापहारक
ते घणुं खज्जा पामवा योग्य ठे ए हेतु माटे न करहुं, इत्यादि आ-
चरणा तथा कुबोध तथा कदाग्रह तेणे करीने लोकने दोष पमाडे

उते तथा अमेज धर्मनिष्ठ ठीए ए प्रकारनी वात सर्वत्र प्रसिद्ध
करे उते तथा मत्सर सहित अने अनिष्ट करवामां तत्पर तथा
अधम तथा पाप करतां पण जेने शंका थती नथी ए प्रकारनुं ठे
मन जेनुं एवो लोक थये उते ।

टीका:—तस्मिन् क्लिष्टे धार्मिकान् प्रति कुराध्यवसाये एवं
विधे संप्रति जूयसि प्रजूते जने लोके सति अथ यथेवंविधो ज्ञयान्-
लोकः संप्रति ततः किमायात मपरचैत्यविधापनस्येत्यत-
आह ॥ तादृक्लोकपरिमहेण प्रागुक्तविशेषणविशिष्टजनाधी-
नत्वेन निविरुद्धेषोमरागमहेण तीव्रगुणवन्मात्सर्योदग्रस्वमता-
नुरागाज्जनिवेशेन प्रस्ता वशीकृता ये एतद्गुरवः प्रागजिहृत
जनाचार्यास्तत्सात्कृतेषु ॥

अर्थ:—तथा धर्म निष्ठ पुरुषो उपर क्रूर अध्यवसाय जेने
उते ए प्रकारना आ काळमां घणा लोक थये उते नवुं विधि चैत्य
कराव्युं एम आगळ संबंध जाणवो. आशंका करी उत्तर कहे ठे.
जे हवे ए प्रकारना घणा लोक आ काळमां थया तेथी वीजुं चैत्य
कराव्यामां शुं कारण प्राप्त थयुं ? तो तेनो उत्तर कहे ठे. जे पूर्वं
विशेषण कदां तेणे सहित एवा लोक साथे पराधीनपणुं थयुं तेणे
करीने तथा जे आकरो गुणवान साथे मत्सर तेणे करीने मोटो
पोताना मतनो अनुराग थयो तेणे करीने वश थयेला एवा पूर्वं
कहेलां लोकोना आचार्य तेमने सर्व चैत्य अर्पण करे उते नवुं चैत्य
कराव्युं एम संबंध ठे.

टीका:—देये साति तद्धितः ॥ ततश्चगुरुदक्षिणीकरणे
तदायतीकृतेषु जिनावासेषु चैत्यसदनेषु चूम्ना बाहुद्वयेन श्रुता
संजातेषु सत्सु ॥ ननु यदि संप्रति जिनालया दुष्टलोकपरिग्रही-
ता खिगिगुरुणामायत्ताश्च तत्किमेतावता छेपकारित्वादागमविरु-
द्धा धायित्वाच्च तेषामेव पातकं न विष्यति न वतां तु तत्र पूजावंद-
नादिकं कुर्वाणानां धर्ममेवेत्यत आह

अर्थः—आपवारुपी अर्थने विषे तद्धितनो सातिप्रत्ययं अ-
व्यो, तेथी एवो अर्थ थयो जे गुरु दक्षणा करवे करीने. गुरुने सा-
धिन चैत्य मंदिर करे ठेते बहुधा आकालमां ए प्रकारे थये वते ना
चैत्य कराव्युं एम संबंध ठे. ए जगाये आशंका करी समाधान क-
ठे जे, जो आ कालमां जिनमंदिर दुष्ट लोकोए ग्रहण कयांते, खिग
भारी गुरुए पोताने स्वाधीन कयां ठे एणे करीने तेमां शुं कार
कषुं के जेथी ननुं चैत्य करवुं पर्युं. केमजे छेप करवापणुं तथा
आगमविरुद्ध करवापणुं तेथी ते लोकोनेज पाप थशे. तमारे तो त्यां
पूजा वंदनादिक करतां धर्मज थशे एवी आशंकानो उत्तर कहे ते

टीका:—तत्त्वछेपविशेषः सन्मार्गमात्सर्यमकर्म एषः
पदसन्मार्गे कुमार्गे प्रवृत्तिर्गमनपूजनव्यवहारः खिगिपरि-
हीतो हि जिनालयादिः सर्वोप्यसन्मार्गस्ततश्च सत्पथमनुष्-
माना यपि यन्नित्यमसन्मार्गे प्रवर्तते तन्नूनं तेषां सापथे छेपो
मनसि विपरिवर्तते ॥

अर्थः—जे साचा मार्गने विषे जे यतिशे मत्सर ते लोको

वर्त्ते ठे माटे, पटखे जे असत् मार्गने विपे प्रवर्त्तुं तथा जेवुं पूजन करुं इत्यादि व्यवहार तथा खिगधारीयोये ग्रहण करेवुं जे जिन-मंदिरादि ते सर्व पण असत् मार्गज ठे, ते हेतु माटे सत्य मार्गने जाणे ठे तो पण जे नित्य असत्य मार्गें प्रवर्त्ते ठे तेमना मनमां सत्य मार्गने विपे दोष विशेष वर्त्ते ठे.

टीकाः—कथमन्यथा तत्रैव प्रवृत्तिरतस्तत्र प्रवर्त्तमानानां धार्मिकाणामप्यविध्यनुमोदनमुग्धजनस्थिरीकरणादिना पाप-मेव ॥ सदा ग्रहणात् कदाचिदपवादेन तत्रापि प्रवृत्तिरनु-ज्ञाता सेयं सैषा धर्मविरोधेन सङ्घर्षविच्छेपेण बोधविधुतिःस-द्बोधनाशो यत्सत्पथे सन्मार्गे कुपथेन साम्यधीस्तुद्वयताबुद्धिः ॥

अर्थः—अने जो छेप न वर्त्ततो होय तो त्यांज केम जवानी प्रवर्त्ते थाय? धार्मिक लोकने पण अविधि चैत्यमां जतां अविधिनी अनुमोदनाथी तथा मुग्ध लोकने त्यां जवा थाववा विपे स्थिरपणुं करुं इत्यादि कारणवळे पापज थाय ठे ने ए धर्मी पुरुषने सत्य उ-पर थाग्रह रहो ठे. तेथी कदापि अपवाद मार्गे अविधि चैत्यमां जवानो शास्त्रमां आज्ञा ठे ते थाज्ञाया प्रवृत्ति साचा धर्म साथे छेप थवे करीने साचा बोधने नाश करनारा ठे. केमजे सन्मार्ग अने कु-मार्ग ए वेने विपे तुद्वय बुद्धि पटखे सरखा बुद्धि थवायो.

टीकाः—सत्पथकुपथयोर्दोषोक्तमसोरिव महदंतरं सत्पथ परिज्ञानेऽपि नित्यं कुपथप्रवृत्तौ तु तेषां सत्पथकुपथयोः साधारण्यं चेतसि निविशमानं लक्ष्यते तथा च नूनं ते धर्मविच्छेपिणः सद-

बोधविधुराश्चि॥ यस्मादेवं तस्मात् सत्पथं विधिमार्गमुद्धित
 यिषुजिर्विधिचैत्यविधापनेन प्रकाशयद्भिरस्मान्निः कृत्यं कृ
 व्यं कृतं विहितं स्यात्

अर्थः—सन्मार्गं अने कुमार्ग ए वेनुं अजवालुं अने अं
 ए वेनी पेठे मोटुं आंतरुं ठे एटले क्यां प्रकाश अने क्यां अं
 ए वेनुं समानपणुं न होय, तेम क्यां सन्मार्गं अने क्यां कुमार्ग
 सरखां न होय. सन्मार्गनुं जाणपणुं थये ठेते पण जे निरंतर कु
 र्गमां प्रवृत्ति करे ठे तो तेना चित्तने विधे सन्मार्गने कुमार्गने
 साधारणपणुं रहेलुं जणाय ठे, वळी ते पुरुषो साचा बोध विना
 ठे. केमजे जे हेतु माटे अविधि मार्गमा प्रवृत्ति ठेते हेतु माटे वि
 चैत्यनुं स्थापन करवुं तेणे करीने विधि मार्गने प्रकाश करना
 मोए ए करवा योग्य काम कथुं ठे.

टीकाः—विधिमार्गमासेडुवां हेतदेव कर्तव्यं यत् कुपय
 पाथोधिपातुकन्नविकोविधीर्यवा विधिमार्गस्य प्रकाशनं न चासौ
 संप्रति पृथग्विधिचैत्यनिर्माणं विना प्रकाशयितुं शक्यते॥ शेष
 चैत्यानां प्रायेण सर्वे रामचिर्जिगिरिप्रहेणाविधिना प्रातश्चात् ॥
 इति हेतौ यस्माद्धेतोस्तेवारास्वदनित्यादि पूर्वव्याख्यातमि-
 त्थानुपंगिकवृत्तद्वयार्थः

अर्थः—विधि मार्गने पामेला पुरुषोये निश्चे ए प्रकारना
 कामज क्यां जोइए, जेयो कुमार्गरूपो समुद्रमां पकता जव्य प्र
 णीते बुद्धार करवानी इद्याए विधि मार्गने प्रकाश थाए. या कथमां

जुष्टं विधि धेत्य कराव्या विना ए विधि मार्गनो प्रकाश करवा नथी समर्थ घता. वाकी रहेलां सर्वे चैत्यमंदिर खिंगधारीउंए बहुधा ग्रहण कर्यां ठे, तेणे करीने अविधि सहितपणुं देखाय ठे ए हेतु माटे. इति शब्दनो हेतुरूपी अर्थ ठे. नवुं विधिचैत्य कराव्युं इत्यादि व्याख्यान पूर्वे कर्युं ठे. ए प्रकारे चासता प्रकरणावशथी आवेलां वे काव्य तेनो अर्थ घयो.

टीका:—सांप्रतं प्रकृतमुच्यते ॥ संपत्राकृतचैत्यकूटेषु पतितस्य प्रतिबद्धस्य कथंचित् सत्पथं प्रतिपत्सोरपि तत्र गोष्टिकत्वादिना स्वकारितप्रतिमाममत्वादिना वा नियमितत्वात्ततो निर्गंतुमशक्तस्येति यावत्

अर्थ:—हवे जे प्रकरण पूर्वे चासतुं आवे ठे ते कहे ठे, जे चैत्यरूपी मृगबंधननो पास तेने त्रिपे पनेलो एटले बंधायेलो ते सन्मार्गने पामवा इहे ठे तो पण ते पुरुषने ते जग्याना लोको साथे गोठनी थवी इत्यादि कारणवने अथवा पोतानी करावेली प्रतिमानो ममत बंधावो इत्यादि कारणथी बंधायो ठे ए हेतु माटे त्यांथो नीकळवा समर्थ नथी थतो.

टीका:—द्वितीयपक्षे पतितस्य बद्धस्य तथांतस्तरां ताम्यतः सन्मार्गबहुमानित्वात्ततो निर्जिगमिपोरपि निर्गमाऽस्वाप्तात् ॥ जघिता कदाचिन्नदिनं यत्रैतस्मादसत्पथादहं निर्गमिष्यामीत्येव मतिशयेनांतःकरणमध्ये चेतोमर्मणीति यावत् खिद्यमानस्य ॥

अर्थः—मृगपक्षे पतित शब्दनो बांधवारूपी अर्थ ते अंतःकरणे विषे खेद पामतो एटले सन्मार्गने बहुमान तेथी असत्मार्गमाथी नीकळवा इठे ठे, तो पण नीकळी इ नथी ने एम विचार करे ठे जे, अहो! ते दिवस मारे क्यारे अ जे विवस असत् मार्गथी हुं नीकळुं ए प्रकारे अंतरमां खेद क

टीकाः—नन्वेवं चेन्निर्गतुं तस्य तापः तर्हि किं चैत्येषु गोष्टिक्वादिप्रतिबंधेनेत्यत आह न शक्तस्य न क्लमस्य स्यंदितुं चक्षितुं ततो निर्गमनाय बहिः श्रेष्ठयोयोगमात्रमपि कर्तुमिति यावत्॥ कुत इत्यत आह॥ तद्वद्वेन संघः परामृश्यते तस्य संघस्य मुद्राश्चतुर्स्यादिकाः पर्वतिथय एतदाचार्यसंवादेन तपोनियमादिकृते प्रमाणीकर्तव्या नान्यथेत्येवमादिका व्यवस्था ॥

अर्थः—ए जगाए आशंका करि कहे ठे जे, जो ए प्रकारे तेमने चैत्य बंधन पासथी निकळवा परिताप यतो होय तो चैत्यने विषे गोष्टि करवादि प्रतिबंधवने शुं ? कांइ नहीं. तेनो उत्तर कहे ठे जे, त्यांथी निकळवा समर्थ नथी यतो एटले वारणे निकळी इष्ट पुरुषनो याग मात्र करवा पण समर्थ नथी यतो. त्यां कहे ठे जे तत् शब्द वने संघ कहेवो. ते संघनो मुद्रायो एटले चउदशी प्रमुख पर्व तिथियो ते तिथियो आचार्य पुरुषोना संवादे करीने जे नियमने अर्थे प्रमाण करवा योग्य ठे तेज प्रमाणे ग्रहण करवी वीजी रीते न करवी. इत्यादिक जे खिगधारिग्रो(नो) मर्यादा.

टीकाः—यदाह ॥

चैत्येऽस्मिन्नयं वामुक्तं यस्ततो तिथयः क्रियन्ते यथा,

सर्वत्रैव चतुर्दशीप्रभृतयः कार्यास्तथा नान्यथा ॥
जिज्ञा न वृत्तिनां न चात्र वसतिर्देया तथास्मी यतो,
निर्वास्या न च मंदिरं जगवतः सोढव्यमेतन्मते.

अर्थः—इवे ते लिंगधारिञ्चोत्ती वांधेस्त्री मर्यादाश्चो कहे ठे.
छा लोकने बंधनपाससां नांखवा लिंगधारिउं कहे ठेजे, आ वे-
तां अथवा आ स्थानमांज निरंतर चौदश प्रमुख तिथीउं करवी.
ए प्रकारनुं माननार पुरुषो ए व्रतवाळाने एटखे सुविहित नाम
वी फरनार मुान्छने जिज्ञा तथा निवास ते न थापवो. त्वारे
करतुं ? तो तेमने कहामी मुकवा. एटखे देखो त्यांथी सुविहित
वचने मारी कहारुवा ए जावार्थ ठे. जगवाननुं ननुं मंदिर एटखे
विधिचैत्य कराव्युं ठे ते सहन करवा योग्य नथी, ते कमा करवा
प नथी. केम जे ए तो एमना मतनुं ठे. ए प्रकारे लिंगधारीउं
तांदा वांधे ठे.

टीकाः—एषां न केनचिद्दहो सविधे विधेया,
धर्मश्रुतिर्वत शहीतिरनीतिजाजां ॥
देयं न चैत्यशहवेशनमन्यथा वो,
ऽकांक्षेन मूर्द्धनि पतिष्यति राजदंरुः ॥

अर्थः—बळी अनीतिने जज्ञनार एता ए विधिवादी घो-
पासे कोइए कपारे पण धर्म सांखळवा न सवो. तथा ज्ञत प्रथ
मदृष्ट करतुं. ने चैत्य घरमां पेशवा पण न देवा, ते जो एम न-
करो तो त्तमारे माये श्रोचितो राज दंरु पकसे.

टीकाः—एवमाद्याः स्वतोऽमुञ्जै हुञ्जैर्मुञ्जाः प्रवर्तिताः
वराकान् मुग्धसारंगान्, हा वधुं वायुरा इव

अर्थः—पोते शास्त्र मर्यादा रहित निरंकुशपणे व
जोळा लोकोने जेगा करी पोतानी कपोल कल्पित मर्यादाउत्त
र्त्तानारा खिंगधारीउ ए मुग्ध लोक रूपि हरिणनां रंक टोळीने
धवा ए प्रकारनी मर्यादारूपि पास प्रवर्त्तवि ठे.

टीकाः—ततश्च तन्मुञ्जैव दृढं निविकं पाशोमृगादिवंधनार्थं
द्वरकादिनिर्मितप्रंथिविशेषस्तेन बंधनं संयमनं तद्वत्स्त
दन्यितस्य स हि संयमुञ्जामुदितस्ततो निर्गमनवार्त्तामपि कस्या-
पि पुरतो वस्तुं न शक्नोति किं पुनर्निर्गंतुमित्यर्थः

अर्थः—ते माटे संघरूपि एक ठाप धरायी पद्दीज दृढपात
जेम मृग बांधवाने सुतरनी दोरित्ठने गांठ्यो वाखी पाससा खे ठे
तेम संय नाम धारण करवादि पासमां नांखेसा लोको त्यांयी नी
दृढवानो वातने पण कोइ पासे कडेवा समर्थ नथी यता तो विचाग
खिंगधारित्ठना पासमांयी नीकळवा क्यांयीज समर्थ पाप? ए-
थो अर्थ ठे.

टीकाः—तथा एतस्य संघस्य क्रमस्तद्विस्थित्या तद्वि-
त्तान्नादिद्या पश्याटी तत्क्यायिनस्तद्वर्त्तितः छिन्नीयवत्ते तु
संघं प्रज्ञागयंमुक्तिय सत्तित्तन पादक्रमस्तद्गोपयाम
ति ॥ ततोऽन्यत्रयः ॥ यथा व्याघ्रप्रान्निवयस्य तद्वत्समांवा

स्य तत्रापि कूटपतितस्य अन्यथा हि पलाय्यापि कथंचित्ततो
मोक्षः संज्ञान्यते तत्रापि निर्जिगमिपया चेतसि ताम्यतोऽपि
पाशसंघमि तत्वेनांगस्यंदनमात्रमपि कर्तुमशक्तस्य हरिणवातस्य
न कथं चित्ततो मोक्षः संज्ञवति ॥

अर्थः—बळी ए लोक केवा ठे ? तो खिंगधारीउण देखाकी
जे रात्रिस्नात्र करवादिक परिपाटी तेमां रहेला ठे. हवे बीजे पक्षे
एम अर्थ थाय ठे जे हरिणने मारवा सारु तैयार थएलो जे वाघ
तेनी नजरे पनेलो. स्पष्ट अर्थ था प्रकारे ठे. जेम वाघे हरिणने
मारवा सारु पग उंचो कयों होय ते पग तळे जे हरिण आळ्युं ठे
ते मुकाशे, एटखे त्यांधी बुटी नाशीने पोतानुं जीवित बचावशे
एवी वात केम संज्ञवे ? न ज संज्ञवे. केमजे चारे पासथी वाघनां
टोळांये पग उंचा करी विकट स्थानमां घेरी लीधेलो पाशमां पनेलो
हरिण ठे माटे. जो एम न होय तो कदाचित् नाशीने बुटे एवो सं-
ज्ञव करीए पण ते तो नथी, माटे ते स्थानमां ते हरिण नीकळी
जवानी इच्छाप घणो परिताप पामे ठे तो पण पाशमां पोते वं-
भायो ठे, तेणे करीने अंग हलाववा पण समर्थ नथी थतो, तो
त्यांधी नाशी पोतानुं जीवित बचाववा क्यांधी समर्थ थाय ! एटखे
त्यांधी ते हरिणने कोइ प्रकारे मुकाववानी वातज केम संज्ञवे ?

टीकाः—एवमस्यापि चैत्यप्रतिबद्धस्य सन्मार्गस्पृष्टा निर्ग-
तुं मनसि । खद्यमानस्यापि संघमुद्रया कीक्षितत्वेन सत्पथाञ्जु-
पगमं प्रत्युर्यंतुमप्यशक्नुवतस्ततःकृममनतिक्रामतः संप्रतितन
संधाहावश्यस्य जंतुसदाहस्य निर्वाणं न संजायत इति ।

अर्थ—ए प्रकारे आ चैत्यमां वंधाएला लोकोने पण स
मारगती मतमां वांछा ठे तेणे करीने तेमांथी नीकळवानुं म
माटे खेद पामतो एवो ठे तो पण संघ एवी एने माथे ठाय दीधी
तेणे करीने वंधन पान्यो ठे, माटे साचा मारग प्रत्ये जवानो उघे
करवा असमर्थ थएलो अने तेनी वांधेली मर्यादाठने पण उघे
करवा समर्थ न घतो एवो अने संघनी आझाने वरा थएलो
काळजा जवय लोकनो समूह तेनो मोझ नथी यतो.

टीकाः—अथ कथमिह संघस्य क्रूरतया व्याघ्रेण रूपं ॥
तत्त्वे हि तस्य जगवन्नमस्कारो न घटा मियुयात् ॥ श्रूयते च तीर्थ-
प्रवर्तनाऽनेहसिनमो तित्थस्सेत्याद्यागमवचन प्रामाण्येन जग-
तस्त्वन्नमस्कारविधानं तत्कथमेतदुपपद्यत इति चेत् न ॥

अर्थः—हवे प्रतिवादी आशंका करे ठे जे, अर्ही संघने क्रूर
पणावने वाघ जेवुं वर्णन करुं ते केस घटे ? तत्वपणे विचारातां जो
वाघ जेवो क्रूर संघ होय तो तेने जगवान् नमस्कार करे ठे ते न
घटे. सांजळीए ठीए जे, तीर्थ प्रवर्तववाने अवसरे “ नमो तित्थ-
स्त ” इत्यादि आगम वचनना प्रमाणपणाए करीने जगवान् ठे सं-
घने नमस्कार करे ठे, ते वात केस युक्त होय ? हवे तेनो उतर का
ठे जे, जो तमे ए प्रकारे कहेता होय तो ते न कहेवुं.

टीकाः—सद्व्युत्तामश्रवणाद् संघेपि प्रकृते जगवतः संपत्तां
तेः ॥ अज्यो हि संघो जगवन्नमस्कारविषयोऽन्यथाधुतिकोऽन्यथा

जिमत्तः ॥ तथाहि ॥ गुणगुणीनोः कथंचित्तादात्म्येन ज्ञानादि
गुणसमुदायरूपः शुद्धप्रथमप्रथमबद्धादरोऽनुल्लङ्घितजगवन्नासनः
साध्यादिः सिद्धांते संघ इत्यजिधीयते ॥

अर्थः—केम जे सरखुं नाम सांजळवायी जे संघ नथी अने
संघ नाम धरावे ठे ते प्रकरणमां तने साचा संघनी त्रांति थइ ठे
तेथी एम आशंका करुं तुं, ते संघ निश्चे जूदो ठे के जेने जगवान्
नमस्कार करे ठे, अने आ तो हमणांनो जे संघ ठे ते तो तमोए
मानी छीथो ठे. तेज कहे ठे जे, कोइ प्रकारे गुण तथा गुणी ए वेतुं
एकपणुं कहेतुं तेणे करीने ज्ञानादि गुणनो समुदायरूप अने शुद्ध
मारगनो विस्तार करवामां जेणे आदर धांध्यो ठे अने जगवान्नी
आज्ञा जेणे उल्लंघन करी नथी एवो जे साधु प्रमुख तेने सिद्धां-
तमां संघ कसो ठे.

टीकाः—यथाह ॥

सर्वोविनाणदंसण चरशगुणविभ्रुसिपाण समणाणं ॥
समुदाउं होइ संघो, गुणसंघाउ तिकानुणं ॥

अर्थः—ते कही देखाने ठे जे ज्ञान दर्शन चारित्र गुणवने
शोभतो साधुनो सर्वे समुदाय तेने संघ कहीए. ते कीये प्रकारे ?
तो गुणसंघ ए प्रकारे करीने. एटवे जे संघना गुण शास्त्रमां कक्षा
ठे, ते गुण सहित तेने संघ कहीए, पण एकज्ञा नाम मात्रे नथी कहेता.

टीका:—एवंविधश्च संघो जगवन्नमस्कारविषयः ॥ स हि जगवान्नमस्यदखंरुखंरुलमौलिमालाललितकमकमलोपि तीर्थस्य साक्षात्स्रष्टापि प्राक्तनजन्मनिर्वर्तितज्ञावसंघवात्सस्यादाहृत्यं मयावाप्तमिति कृतज्ञता प्रदिदर्शयिषया सद्बहुमानदर्शनाच्च लोकोप्येनं बहु मन्येत इति जिज्ञापयिषया च तं नमस्कुरुते ॥

अर्थः—ए प्रकारना जे संघ होय तेने जगवान नमस्कार करे ठे, ते सर्व इंद्रना मुकुटनी श्रेणोवके शोचता ठे चरण कमल जेमना एवा ठे तो पण तथा तीर्थना साक्षात् करनारा ठे तो पण एम विचारे ठे जे पूर्व जन्मने विषे नीपजाव्युं जे ज्ञाव संघनुं सामिवात्सल्यपणुं तेथी अमोए अरिहंतपणुं पाम्युं ठे ए प्रकारे कृतज्ञपणानी जे देखारुवानी इच्छा तेणे करीने तथा सत्पुरुषना बहुमानने देखारुवा माटे तथा लोक पण ए संघनुं बहुमान करे इत्यादि जणाववानी इच्छा ठे ए हेतु माटे ते संघने नमस्कार करेठे

टीका:—गुणसमुदायं संघो पवयण तित्थं ति हुंति एगदा ॥
तित्थयरोवि हु एयं, नमए गुरुज्ञावठं चैव ॥
तत्पुधिया अरहया, पूश्यपूया य त्रिणयकम्मं च ॥
कयकिचोवि जह कहं कहेइ नमए तहा तित्थं ॥

अर्थः—ए बात शास्त्रमां कही ठे, जे ज्ञानादि गुणानो स समुदाय तथा संघ तथा प्रवचन तथा तीर्थ ए सर्वे एक अर्थवादा ठे, माटे तीर्थकर पण तिथे मोटा ज्ञावयो ए संघने नमस्कार करे ठे:

टीका:—इतरथा कृतकृत्यत्वेन जगवतो यथाकथंचित्तत्रैव नये मुक्तिसंज्ञवात्किमनेनेति सांप्रतिकस्तु ज्वदन्निप्रेत उन्मार्ग-प्रज्ञापकत्वेन सन्मार्गप्रणाशकत्वेन जिनाज्ञासर्वस्वखुंटाकत्वेत् यतिधर्ममाणिक्यकुट्टाकत्वेन च गुणसमुदायरूपत्वस्य संघलक्षण-स्याज्ञावान्न संघः

अर्थः—एम जो न होय तो जगवान कृतार्थ थप्ला ठे. पट्टे जे करवानुं ते करी रखा ठे, अने जे ते प्रकारे तेज ज्वमां मोक्ष जयाना ठे माटे तेमने संघ नमस्कार करवो तेणे करीने शुं ? कांड पण विशेष नथी. आ काळनो तमारो मानेलो जे संघ ते शा-खमां कहेलां जे संघनां लक्षण तेणे रहित ठे माटे संघ नथी, केम जे गुणनो समुदायरूप संघ होय, एवां लक्षण तमारा मानेला संघने विषे नथो, आ तो उन्मार्गनी प्ररुपणा करे ठे, ए हेतु माटे, तथा सन्मार्गनो नाश करे ठे ए हेतु माटे, तथा जिनराजनी आज्ञाना सर्वथा चोर ठे पट्टे जिनराजनी आज्ञाना घणुं ठेदन करनारा ठे ए हेतु माटे, तथा यति धर्मरूप माणिक्य मणिना कुट्टनार ठे ए हेतु माटे तमारो मानेजो जे संघ ते संघ नथी.

टीका:—यदुक्तं ॥

केइ उन्मग्गद्वियं उस्सुत्तपरुवयं बहुं लोयं ॥

ददुं जणंति संघं संघसरूवं अयाणंता ॥

सुइसीलाओ सत्रं दचारिणो वेरिणो सिवपहस्स ॥

आणाज्जाउ बहु, जणात्रं मा जणइ संघोत्ति ॥

अर्थः—ते वात शास्त्रमां कही ठे जे, उन्मार्गमां रहेत
 तथा उत्सूत्रना प्ररूपक एवा घणा लोकने देखी केटलाक पुणे
 संघना स्वरूपने नयी जाणता माटे तेमने संघ कहे ठे. सुखशिखीत
 तथा स्ववंदचारी एटले पोतानी नजरमां आवे तेम चालता एत
 तथा मोक्ष मार्गना शत्रुरूप तथा वीतरागनी आहायी प्रष्ट
 यएषा घणा लोकना समूह. तेने संघ ए प्रकारे न कहेवुं.

टीकाः—परं बहुकीकश संघातरूपत्वात्सोपि संघ इत्य
 निधया लोकेऽजिधीयत इति मुग्धनाम्ना विप्रसब्धोसि ॥

अर्थः—यही घणां हानकांना समूहरूपपणुं ठे ए हेतु
 माटे एटथे तारे मानेसो संघ ते हानकांना संघ जेणे ते माटे
 लोकमां संघ ए प्रकारे कहे ठे, ए हेतु माटे हे मुग्ध ! संघ एत
 नामपो तुं उगायोनुं.

टीकाः—यद्गुहं ॥

एहो मातृ एहा रि सादृणी मातुं प मदीय
 घायातुनां संघां मेसां पुण् अहिसंघातुं ॥

अथ स्वयं कृष्णानामात्राय बहुमानमर्हति नः बहुमानादिहा
 तिहा नववन्द्यनां धादिनां नानिधानान् ॥

अथ - न एत शास्त्रमा कही ज त तीयहना अहा

युक्त एवो एक साधु अथवा एक साध्वी अथवा एक ध्रावक अथवा एक ध्राविका होय तेने संघ कहीए अने ते विना शेष जे साधु साध्वी, ध्रावक, ध्राविकानो समुदाय तेने हारुकाना समूह जेवो संघ कहीए ए हेतु माटे, तमारो मानेलो जे संघ तेमां संघनां स्वरूप नयीं माटे ए घडुमान करवा योग्य नथी. अने तेने जे घडुमानादिक करे ठे, ते नगवंतना सामावाळीओ शत्रु ठे इत्यादि अग्निप्रायवने शास्त्रकारनुं आ प्रकारे कहेवुं थयुं ठे.

टीका:—यदुक्तं ॥

आणाए अवदंतं जो उववृद्धिक्क मोददोसेणं ॥

तित्ययरस्स सुयस्स य, संघस्स य पच्चणीओ सो ॥ तथा ॥

जो साहिजे वट्टइ आणाजंगे पयट्टमाणायं ॥

मणवायाकाएहिं समाणदोसं तयं विंति ॥

अर्थ:—ते वात शास्त्रमां कही ठे जे तीर्थंकरनी आ-
ज्ञामां जे न वर्त्ततो तथा मोहरूपी दोषवने वृद्धि पामेलो ते
पुरुष तीर्थंकरनो तथा सिद्धांतनो तथा संघनो प्रत्यनीक ठे, एटखे
सामावाळीयो शत्रुरूप ठे. वळी जे स्वाधीनपणे वर्त्ततो एटखे
स्वठंदपणे चाखतो, तीर्थंकरनी आज्ञाना नाशमां प्रवर्त्ततो एटखे
तीर्थंकरनी आज्ञा विरुद्ध प्रवर्त्तलो एवो जे पुरुष तेने मन वचन
कायाना दोष सरखो ठे एम कथुं ठे.

टीका:—अतएव सुखसीलतानुरागादेरसंघमपि संघ इत्य
जिदधतां प्रायश्चित्तं प्रतिपादितं सिद्धांते

॥ यदाह ॥

अस्तंघं संघं जे, जणंति रागेण अह्व दोसेण ॥

उग्रो वा मूलं वा, पञ्चित्तं जायए तेसिं ॥

तस्माद् युक्तं क्रूरतया प्रकृतसंघस्य व्याघ्रतया रूपणं ॥

अर्थः—ए हेतु माटे सुखशीलयापणाना अनुरागधी जे संघ नथी तेने संघ कहे ठे, तेमने प्रायश्चित्त करवानुं शास्त्रमां प्रतिपादन करेलुं सिद्ध थाय ठे, ते शास्त्र वचन थ्या प्रकारे ठे, जे थ्या संघने एटले जेमां शास्त्रे कहेलां संघनां लक्षण नथी तेने जे संघ कहे ठे, (रागे करीने अथवा द्वेषे करीने) ते पुरुषने ठेद प्रायश्चित्त अथवा मूल प्रायश्चित्त उत्पन्न थाय ठे, माटे जेनुं थ्या प्रकरण चाले ठे तेवा संघने क्रूरपणार्थी वाघ जेवो निरूपण करवो ते युक्त ठे.

टीकाः—तथाच सिद्धस्तद्वशास्य प्राणिगणस्य मोक्षान्नाव-
इति ॥ नन्वेवं तर्हि सिद्धान्तोक्त लक्षणस्य संघस्य संप्रत्यक्षावाद्-
जवन्मते तीर्थोच्छेदः प्रसज्यत इति चेत् ॥

अर्थः—वली ते संघरूपि वाघने वश थयेला जे प्राणीनो समूह तेनो मोक्ष न थाय ए वात पण अर्थात् सिद्ध यर. ह्वे ए जगोएःप्रतिवादी आशंका करे ठे जे, जो तमे कहो ठे तेमज होय तो सिद्धान्तमां कहेलां जे लक्षणःतेणैःसहित होय तेनेज संघ क-
हीए तो थ्या काखमां तेवो संघ नथी, माटे तयारे मते तीर्थनां उच्छेद

पशे एवो प्रसंग प्राप्तः ययो. ह्वे, सिद्धांती खिगधारीउने पूठे ठे जे, जो तमो एम कहेता हो के, तीर्थनो उछेद यशे तो ते जगोए तमने पुठीए ठीए.

टीका:—अथ केन प्रमाणेन जवता तदज्ञावोऽनिरणायि॥ किं प्रत्यक्षेण उतानुमानेन अहोस्विदागमेनेति त्रयः कक्षशिखरकूटाचलकूटा इय मंदैर्दुरारोहा प्ररोहंति ॥ तत्र न तावत्प्रत्यक्षेण अर्वागृहाणां प्रत्यक्षेण सर्वत्र तदज्ञावस्य निर्नेतुमशक्यत्वात्तथात्वे च सर्वसर्वज्ञत्वापत्तेः ॥

अर्थ:—जे ह्वे कया प्रमाणे करीने तमोए तीर्थनो उछेद यशे एवो निर्णय कयो? शुं प्रत्यक्ष प्रमाणवने कयो? अथवा अनुमान प्रमाणवने कयो? के आगम प्रमाणवने कयो? ए प्रकारे त्रण विकल्प उत्पन्न थाय ठे।ते त्रिकूटाचल पर्वतनां त्रण शिखर होय नही ? एम मंद बुद्धिवालाथी आरोहण न थाय एवा दुर्घट ठे. एटले त्रण विकल्पनुं समाधान थाय एम नथी, तेमां प्रथम प्रत्यक्ष प्रमाणवने तमारी वात सिद्ध नथी थती, केमजे जेनी दृष्टि अवराएली ठे, एटले जेने अल्प ज्ञान ठे ते पुरुषोने प्रत्यक्षपणे सर्व जगोए तीर्थनो उछेद यशे एवो निर्णय करवानुं सामर्थ्य नथी ए हेतु माटे, ने जो सर्व पदार्थनो निर्णय करवानुं सामर्थ्य होय तो सर्व लोकने सर्वज्ञपणानी प्राप्ति थाय ए हेतु माटे एटले प्रत्यक्ष प्रमाणवने आपण जेवाथी तीर्थनो उछेद निर्णय करी शकाय तेम नथी.

टीका-ततश्च कचिद्देशकालादौ तथाञ्जुतस्यापि संपस्य सं-

जावनास्पदत्वान्न प्रत्यक्षेण तदज्ञावोऽवसेयः ॥ अथानुमानेने-
ति द्वितीयः कल्पः ॥ तथापि किं तदनुमानं ॥

अर्थः—ते कारण माटे कोइ देशकालादिकने विषे ते प्रक-
रनो एटले शास्त्रमां कहेला गुणवाळो पण संघ ठे एम संजावनानुं
स्थान ठे ए हेतु माटे, प्रत्यक्षपणे तीर्थनो अज्ञाव ठे एम न जाणुं-
हवे अनुमानवने तीर्थनो उद्येद कहेवो ए प्रकारनो वीजो विकस-
तमारे मते ठे तो पण बोलो जे ते कयुं अनुमान, एटले ते कयेप्रकरो
अनुमान प्रयोग करो ठो? ते कही देखानो.

टीकाः—जवाह्रवद्वितः संघः संप्रति नास्ति क्वचिदनुपख-
न्यमानत्वात् प्रध्वस्तघटवदित्यनुमानमस्तीतिचेत् नाऽसर्वविश-
मनुपखंनोपखंनयोर्नियतविषयत्वादेकत्र तदनुपखंनेन सर्वत्र
तदज्ञावासिद्धेः

अर्थः—सिद्धांति लिंगधारीनो अज्ञिप्राय कही खंरुन को
ठे जे, तमो कहेता हो के तमारो कहेलो संघ था कालमां नथी, के-
मके कोइ जगाए देखातो नथी. ए हेतु माटे नाश पामेला पनानी
पेठे ए प्रकारनो अनुमान प्रयोग ठे एम तमारो न धारुं, केमजे स-
र्वज्ञ नथी तेमने वस्तुनी प्राप्ति थायज थयवा न ज थाय एरो
नियम नथी. एक जगाए जे वस्तु न दीठी ते वस्तुनो सर्व जगाए
अज्ञाव हरो एम वान सिद्ध नथी यती.

टीकाः—तथा सिद्धांतप्रामाण्येन परीक्षापुरः सरं भृगुपमा.

ऐर्मध्यस्थैः केध्विग्यारुविचारचातुरीतद्वैरद्वैरिदानीमपि ज्ञाव-
संघस्योपलंजादनुपलज्यमानत्वादित्यसिद्धो हेतुः ॥ कुट्यादिव्य
वदितानां जूनखातादीनां च विद्यमानाना मप्यसदादिजित्नु
पलंजादनैकांतिकश्च ॥ तस्मान्नानुमानेनापि तदज्ञावावगमः

अर्थः—बळी सिद्धांतना प्रमाणपणावने परीक्षा पूर्वक खो-
ळता जे मध्यस्थ दृष्टिवाला सुंदर विचारनी चतुराङ्गने रहेवाना
घररूप एवा केटलाक पुरुषोए आ कालमां पण ज्ञाव संघ एटले
तोयंकरनी आज्ञामां रहेतो साचो संघ दीगो ठे ए हेतु माटे तमारो
मानेलो जे न देखवारूप हेतु ते असिद्ध थयो एटले खोटो थयो
र्जात आदिकना अंतरायमां रहेली जे वस्तु तथा पृथ्वीमां खोदी
घालेली जे वस्तु ते विद्यमान ठे तो पण आपण जेवानी दृ-
ष्टिमां नथी आवती माटे तमारा हेतुने अनेकांति नामे अनु-
मानमां दोष लाग्यो, माटे अनुमान प्रमाणवने संघनो अज्ञाव
जणाता नथी.

टीकाः—नाप्यागमेनेति तृतीयः कल्पः ॥ ते नहि सम्यग्-
ज्ञानदर्शनचारित्रमयस्य जगवदाज्ञाप्रहापननिष्णातस्य चा-
वसंघस्य बहुमुंनदिवचनतोऽल्पीयस्तयादुःपमाकालेपि प्र-
तिपादनात्.

अर्थः—आगम प्रमाणवने पण संघ नथी ए प्रकारनो
प्रीजो विकटन तेनुं खंरुन जे समकित ज्ञानदर्शन तथा चारित्र-
मय एवाने जगवाननी आज्ञानुं जे कहेवुं तेमां चतुर एवो जे

जावसंघ तेनुं दुखम कालने विपे पण प्रतिपादन ठे. माथा मुंन
 लींगधारीउं जगतमां बहु प्रवर्या ठे. इत्यादि शास्त्र वचननी थ
 पेक्षाये अतिशे थोना सुविहित ठे एम कहेवापणुं शास्त्रनुं यं
 माटे दुःखम कालमां पण जावसंघ ठे एवुं प्रतिपादन आव्युं ए
 हेतु माटे.

टीकाः—॥ यडकं ॥

णेतंतेणं चिय लो-गनायसारेण एत्थहोयधं ॥
 बहुमुंकाश्चयणाउ, आणाश्चो इह पमाणं ॥
 निम्मलनाणपहाणो, दंसणसुखो चरित्तगुणजुत्तो ॥
 तित्त्ययराणाथिज्जो, बुच्चइ पयारिसो संघो ॥
 आगमत्तणियं जोप-त्रवेइ सब्बइ बुलइ जहसत्तिं ॥
 तेषुक्कवंदणिज्जो, पुत्तमकायेवि सो संघो ॥

अर्थः—ते वान शास्त्रमां कही ठे जे, या लोकमां एसांत-
 पणे लोक न्यापने अनुनांज न र्नेयुं एउले जेम घणा लोक र्ने
 ठे, एमज केवल न र्नेयुं. तेम जे, माथा मुंनानां वचन जगतमां
 घणां ठे, माटे जे नीयंकरनी आइत. युक्त ठे ने प्रमाण ठे, या
 जगाए तथा निर्मल ज्ञान जेने प्रधान ठे जेनी दर्शन शुद्धि करे ठे,
 ने चारित्र गुणवंक संयुक्त ठे एवा जे लय न नीयंकरने पण पूय
 ठे. वही जे आगममा कयु ठे नेम प्रवचना करे ठे ने माहे ठे.
 रान्तानां शक्ति प्रमाण करे ठे, न लय इयम काउमा पण सोइने

बंधन करवा योग्य ठे.

टीका:—अन्यथा दुष्पसंहतं चरणमित्यादिरेवुःषमात्
चारित्रानुवृत्तिप्रतिपादकस्य जगद्गचनस्य व्याघातापत्तेः ॥ ज्ञाव
संघमंतरेण तावंतमनेद्दसं चारित्रानुवृत्तेरसंज्ञवात्

अर्थ:—एम जो न होय तो शास्त्रमां कशुं ठे जे, दुःपसह
सूरिपर्यंत चारित्र ठे, इत्यादि जे चारित्रनुं परंपरागतपणुं प्रतिप्रावेन
कर्युं ठे ते जगदंत्यचननी हानी प्राप्त थाय ए हेतु माटे; ज्ञाव संघ
बिना तेटळा काळ सुधी चारित्रनुं जे आवबुं तेनो संज्ञव थाय नही माटे:

टीका:—ननु ज्ञवतु सिद्धांतप्रामाण्यादिवानीमपि ज्ञावसं-
घोऽल्पीयांस्तथापि मया तावन्न दृश्यत इति चेन्न ॥ अर्वाग्वर्शित्वेन
मात्सर्येण वा ज्ञवतस्तद्दर्शनस्यान्यथासिद्धत्वात् ॥ दृश्यते च-
कपायकश्रुपितचक्षुषां संनिकर्षेपि निपेक्षुषो मनुष्यादेरनुपखंजः

अर्थ:—वळीं लिंगधारीनी आशंका प्रगट करी समाधान
करे ठे जे, तमे कहेसो जे सिद्धांतना प्रमाणथी आ काळमां पण
ज्ञाव संघ अति अल्प दृशे तो पण हुं तो कोइ जगाए देखतो नथी
तो एम तमारें न बोलवुं. केमजे तमारें विषे ठसस्थपणुं ठे तथा मं-
त्सरपणुं ठे तेणे करीने तंमारा दीवामां ज्ञाव संघ न आव्यो ते
वात प्रमाण नथी. केमजे जे कपायवाळो थयो तेने समीपे वेठेळां
मनुष्यादिक पण तेनी नजरे नथी आवतां एम देखीए ठीए.

टीका:—ततो यदि त्वं शुद्धपथं स्पृहयाश्रुस्तदां मात्सर्यमु-

त्सार्य माध्यस्थमास्थाय सूक्ष्मप्रेक्षया परीक्षस्व ज्ञावसंघं येन क
चित्प्रेक्षसे ॥ भवमेव नास्तिकतामवलंब्य ज्ञवांजोधौ मंकीरिति।
तस्माद् जगवद्वचनान्यथानुपपत्त्या संप्रत्यप्यस्ति ज्ञावसंघः स
एव प्रेक्षावता दुःसंघपरिहारेणाच्युपेतव्यः ।

अर्थः—ते माटे जो तुं शुद्ध मार्गनी स्पृहावाळो घयो हो
तो मत्सरपणानो त्याग करी मध्यस्थपणुं अंगिकार करी सूक्ष्म
बुद्धिपरीक्षा कर, जेणे करीने कोइ जगाए तुं ज्ञाव संघने देखी
पणुं आ प्रकारनुं नास्तिकपणुं अवलंबन करी संसार समुद्रमां ह
वीश नहीं. माटे जगवंतनुं वचन अन्यथा थाय एटले व्यर्थ पके
ए हेतु माटे आ काळमा पण ज्ञाव संघ ठे, अने बुद्धिवंत प्राणीप
माग संघनो परिहार करी तेज साचो संघ अंगीकार करवो.

टीकाः—एतेन गुणिकेपधीप्रसाधनाय यदुक्तं मूलपूर्वपक्षे
इदानीं । इ जगवद्विरहादित्यादि इति छेप एवैतेषु श्रेयानित्यंतं तद
पि प्रतिक्षिप्तं भवसेयं ॥ जगवद्विरहेऽपि सन्मार्गपरिज्ञानोपायानां
बहुशस्तदागमेऽभिधानेन तदर्थिना तत्परिज्ञानसिद्धेः ॥ बहु
जनप्रवृत्तेश्च मोक्षपयतपाच्युपगमे लौकिकधर्मस्यैवाच्युपगमा-
पत्तेः ॥ तत्प्रवृत्तेस्तत्रैवातिज्ञपस्त्वात् ॥ महाजनो येनेत्यादिना
लौकिकन्यायेन तत्प्रवृत्तेः प्रामाण्यसमर्थनं त्वात्मकदर्थं न
भव ज्ञवतः ॥

अर्थः—ए वात कही तेणे करीने गुणीजन उपर छेप बुद्धि
उं एन । तद्व करवाने जे पुर्व मूळ परुमा या प्रकारे क गुं इतः

आ कालमां जगवतना विरह्यी' इत्यादि ग्रंथने श्यारंजी एमने विपे छेप करवो एज श्रेय ठे. त्यां सुधी ग्रंथ कक्षो इतो तेनुं पण खंरुन थयुं एम जाणवुं. जगवतनो विरह्य थयो तो पण साचा. मार्गने जाणवाना उपाय घणाज ते मोटा पुरुपना कहेखा कक्षा ठे. तेणे करीने साचा मार्गना खप करनार पुरुपोने साचा मार्गनुं ज्ञान सिद्ध थाय ठे अने जे मार्गमां घणा जननी प्रवृत्ति यइ ठे, तेज साचो मार्ग ठे. ए प्रकारे मोक्ष मार्गनो थंगीकार करीए तो लौकिक धर्म- नी थापति एटले प्राप्ति थाय. केम जे लौकिक मार्गने विपे लोकनी प्रवृत्ति थति घणी ठे ए हेतु माटे, 'महाजन जे मार्गं चाखे ते मार्ग' इत्यादि जे लौकिक न्याय तेणे करीने जे प्रवृत्ति तेनुं जे तमारे प्रमाणपणुं प्रतिपादन करवुं ते तो निःकेवल आत्म क्लेशज ठे, पण एनुं प्रमा- णपणुं प्रतिपादन थाय एम नथी.

टीकाः—तथाहि महाजन इत्यत्र पृष्ठप्रामाणिकपुरुष-
वचन श्वेन्मद्च्छब्दस्तदा न विप्रतिपद्यामहे ॥ पृष्ठप्रामाणिक
गणधरादिपुरुषशार्द्धपदश्रुणस्यैव पथोऽस्मात्त्रिपि मोक्षमार्ग
त्वेनाच्युपगमात् ॥ बह्वर्थश्चेत्तर्हि बहुजणपक्वित्तीत्यादिना खो-
कोत्तरवचसेवास्य न्यायस्य बाधितत्वेनाऽनवकाशात् ॥

अर्थः—'महाजन' ए वाक्यमां पृष्ठ प्रामाणिक पुरुषने क-
हेनार जो महत् शब्द होय तो तेनो थंगीकार करीए ठीए. केमजे,
पृष्ठ प्रामाणिक जे गणधरादि उत्तम पुरुष तेनोज मार्ग थमो मो-
क्षमार्गपणे थंगीकार करीए ठीए ए हेतु माटे, एटखे " महाजनो
येन " ए वाक्यमां महाजन ए शब्दे करीने गणधर ए प्रकारे अर्थ

कहेता हो तो ते वाक्य अमारे मान्य ठे अने महाजन शब्दे करीने 'घणा लोक' एम अर्थ करो तो "वहु जण पनी वती" इत्यादि शास्त्र वचने करीनेज ए न्यायने बाध लाग्यो, माटे ए वाक्यनो अंगीकार नथी करता.

टीका:—तथा यदि परगृहवासिनो महात्मानः सुविहिताः सत्प्रथकुप्रथविज्ञागज्ञापनायारक्तद्विष्टतया ज्ञव्येन्यः सुविहितदुर्विहितगुणदोषाविर्भावकं यथावस्थितमागमार्थं व्याचक्रते ॥ नैतावता त उपासंममर्हति ॥ आत्मोत्कर्षपरापकर्षं विख्यापयिष्यैव तद्वाख्यानस्य सुष्ठु विवृज्जममाण मित्यादिनात्मस्तुतिपरनिंदाज्ञावेन घतिनां दोषतया जिधानात् ॥

अर्थ:—वळी परघरवासी महात्मा सुविहित पुरुष सत्मागे अने कुमार्जा ए वेतो विज्ञाग जणाववाने रागद्वेष रहित ज्ञव्य प्राणी प्रत्ये सुविहितना गुण तथा दुर्विहितना दोष जेम ठे तेम प्रगट करनार एवो आगमनो अर्थ कहे ठे. तेणे करीने ते सुविहित पुरुषो उल्लंघो देवा योग्य नथी. जो पोतानो उत्कर्ष जणाववानी इच्छायेज "सुष्ठु विवृज्जममाण" इत्यादि पोतानी स्तुति अने परनिंदातो जाव राखीने कहेता होय तो दोषपणुं कहेवाय पण ते तो तेमने नथी.

टीका:—अन्यथा तीर्थंकर गणाधरादीनामप्यसंयतदोषप्रतिपादकमागमग्रंथं ग्रथ्णतां परनिंदकत्वेन दूषणापत्तेः ॥ ऐवं युगीनसंघप्रवृत्ति परिहारेण च संघ वाह्यत्वप्रतिपादनममीषां भूषणं न तु दुषणं ॥ तत्प्रवृत्तेरुत्सृज्यत्वेन तत्कारिणां दारुण्यं

गतिविपाकश्रुत्या तत्परिहारेण प्रकृतसंघवाह्यत्वस्यैव तेषां
चेतसि रुचितत्वात्तदंतर्जावे तु तेषामपि तत्प्रवृत्तिवर्तिष्णुतयाऽ
नंतत्रवाटवीपर्यटनप्रसंगात् ॥

अर्थः—एम जो न होय तो तीर्थंकर गणधर इत्यादिकने
पण असंपतना दोष प्रतिपादन करनार एवा आगम ग्रंथने बांधतां
परनिंदा धइ तेणे करीने दोषनी प्राप्ति यशे. आ काळना संघनी
प्रवृत्तिनो परिहार करवो तेणे करीने सुविहितोने ए संघधी बाह्य-
पणुं प्राप्त थवुं ते नूपण ठे पण दूपण नथी. केमजे ते दुर्विहित
संघनी प्रवृत्तिने उत्सूत्रपणुं प्राप्त थाय ठे तेणे करीने उत्सूत्रप्रवृत्ति
करनारने अति आकरी दुर्गतिरुप फळ थाय ठे, एम शास्त्रधी सां-
जळीए ठीए. ए हेतु माटे ते उत्सूत्रनी प्रवृत्तिनो त्याग करीने
आ काळना दुर्विहित संघधी बाहिरपणे रहेवुं एमज ते सुविहितना
चितमां रुच्युं ठे, अने जो दुर्विहित संघमां जळी जाय तो ते सु-
विहितोने पण तेमना जेवी प्रवृत्तिमां वर्तवापणुं थाय तेणे करीने
अनंत त्रव त्रमण करवानो प्रसंग थाय.

टीकाः—अत आधुनिकसंघवाह्यत्वेनैव तेषां युणित्वं तथा च
तेषूच्छेदबुद्धिर्महापापीयसामेव जवति ॥ तस्मात्तेषु सुक्यर्थिनां
प्रमोद एव विधातव्यो न तनीयस्यपि छेपधीरिति व्यवस्थितं ॥ य-
दपि पूर्वपक्षे गौतमादियुयतिशब्दप्रवृत्तित्वात्कथं निर्गुणेष्विदानीं-
तनसाधुषु प्रवर्तत इत्याशंक्य यथा कल्पवृक्षगुणवैकल्पे निर्वादिषु
तरुशब्दप्रवृत्तिरित्यादिना
प्रवृत्तिसमर्पणं तदप्यऽसमीचीनं ॥

अर्थः—ए हेतु माटे आ काळना संघथी जुडु पळुं करीनेज सुविहितने गुणीपणुं ठे, वळी ते गुणी पुरुपोने विपे पापी पुरुपोनेज तेमनो नाश करवो एवी बुद्धि थाय ठे, माटे किनी इडा करनार पुरुपोए ते सुविहितने विपे प्रमोद राखवो टले तेमने जोइ हरख पामळुं, पण श्रद्धप मात्र द्वेष बुद्धि राखवी ए वात सिद्ध थइ. जो पण पूर्व पळुने विपे गौतमा कने विपे यति शब्दनुं प्रवृत्तिपणुं ठे, तो पण निर्गुण एवा आ काळना साधुने विपे केम ते शब्द प्रवर्त्ते ठे, ए प्रकारनी आशंका रीने जेम लीवना आदि वृद्धने विपे कल्पवृद्धना गुण नथी, तो कल्पवृद्ध ए प्रकारना शब्दनी प्रवृत्ति ठे तेम. इत्यादि वे दृष्टांत आ काळना मुनिउने विपे यति शब्दनुं जे समर्थन कर्युं ते पण घटित कर्युं.

टीकाः—प्रवर्त्तता हि नाम कल्पवृद्धगुणाऽप्योगेपि निर्वादिषु तरुशब्दस्तत्प्रवृत्तिनिमित्तस्य शाखादिमत्स्वस्योन्नयत्राप्यनुगमात् ॥ इह तु यतिशब्दप्रवृत्तिनिमित्तस्य लिंगिष्वनुपपत्तेः कथं तद्वदस्तत्र प्रवर्त्तते ॥

अर्थः—अथवा लीवना आदिकने विपे निश्चे कल्पवृद्धना गुणनो योग नथी तो पण तेमने विपे तरुशब्दनी प्रवृत्तिनुं निमित्त जे शाखादि सहितपणुं ते वे जगाए पण विद्यमान ठे ए हेतु माटे, थर्ही तो यति शब्दनी प्रवृत्तिनुं कारणुं ते लिंगधारीयोने विपे देखातुं नथी. माटे तेमने विपे यति शब्द केम प्रवर्त्ते ? ॥

टीका:—तथाहि यमुपरम इति पाठाद्यठ्युपरमति पापे-
न्य इति पापोपरमो यद्वा यती प्रयत्न इति धातुपावात् यतते क्रिया-
स्वित्ति यतिरिति क्षेत्रकालाद्यपेक्षोऽनुष्ठानप्रयत्नो यतिशब्दप्रवृत्ति-
निमित्तं ॥ ततश्च यः पापोपरतो यश्च बलकालादिसामग्रीसमग्रः
सततमशतोऽनुष्ठाने समुत्तिष्ठते योपि देशकालसंहननामयवैप-
म्यात्संपूर्णमनुष्ठानमनुष्ठानुमपारयन्नपि निजशरीरशक्त्यादिकम-
गोपयन् शाठ्यपरिहारेण क्रियासु यतते तत्र सर्वत्रापि यतिशब्दो
गौतमादिवत् प्रवर्तते प्रवृत्ति निमित्तस्यजावात्

अर्थ—ते वात देखाने ठे जे 'यमुपरमे' ए प्रकारनो धातु ठे
तेनो अर्थ विराम पामवारूप ठे, जे पापयकी विराम पामे तेने यति
कहीए, थयवा 'यति प्रयत्ने' ए धातुनो प्रयत्नरूपी अर्थ ठे, तेयी
जे क्रियाने विषे प्रयत्न करे तेने यति कहीए, ए प्रकारे क्षेत्र काला-
दिकनी अपेक्षायें अनुष्ठाननो प्रयत्न करवो, ते यति शब्दनी प्रवृ-
त्तिनुं कारण ठे, माटे जे पापयी विराम पाम्यो, अने पोतानुं बळ
तथा काळादि सामग्री तेणे सहित ययो अने निरंतर अशठपणे अनु-
ष्ठान करवामां तत्पर ठे अने जे देश, काळ, बळ शरीर तेमनुं वि-
पमपणुं नयी, माटे संपूर्ण अनुष्ठान करवाने पार पामतो थ । तो
पण पोतानी शरीर शक्ति आदिक गोपयतो नयी अने शठपणानो
त्याग करी क्रियाने विषे प्रवर्तें ठे ते सर्व जगाथे पण यति शब्द
गौतमादिकनी पेठे प्रवर्तें ठे, केमजे त्यां यति शब्दनी प्रवृत्तिनुं का-
रण रसुं ठे ए हेतु माटे.

टीकाः—यदुक्तं ॥

मत्वा जवनैर्गुण्यं, यद्यत्युपरमति येन पापेभ्यः ॥

कृतिकारणानुमितिन्निस्तेन यतिमुदाहरंति जिनाः

अर्थः—ते वात शास्त्रमां कही ठे जे, संसारनुं असारणुं मानीने जे करवुं कराववुं अने अनुमोदवुं ए त्रण प्रकारे पापयी विराम पाभ्यो ठे, तेने श्वेतांबर यति जिनराजे कह्यो ठे.

टीकाः—तथा ॥

नाषेण दंसणेणं, चारिणेणं तवेण विरिषण ॥

जे साहयंति मुस्कं, ते साहूजावजशोत्ति ॥

जो हुज्जा उ अस्मथ्यो, रोगेण व पिद्विउं जुरियदेहो ॥

सबमवि जहान्निषियं, कयाइ नतरिज्जा काउंजो ॥

सोविय निययपरकम, ववसाय धिईवलं अगूहंतो ॥

मोन्नूण कूरुचरियं, जई जयतो अवस्सजइ ॥

टीकाः—ये तु पापव्यावृत्ताः शक्तिमंतपि च सांप्रतिकरूढ्या सर्वथानुष्ठानविकलास्तेषु प्रकटकपटकूटेषु प्रत्यक्षपापकूटेषु लिंगिडुर्द्धरूढेषु निमित्ताच्चावाद्यति शब्दः प्रवर्त्तमानः कथं कक्षां वध्नीयात् ॥

अर्थः—वळी जे पोते शक्तिवाळा ठे तोपण आ काळे जे

यएषो रुढी, तेणीए पापमां प्रवर्त्तला अने सर्वप्रकारे क्रिया अनुष्ठान-
यी रहित एवा अने प्रगटपणे कपटने रहेवानुं स्थळरूप अने प्रत्यक्ष
पापरूप एवा ते लिंगधारीतने विषे जेम खीत्रमाने विषे कल्पवृक्ष
शब्दनी प्रवृत्ति ठे तेवी रीते पण यति शब्दनी प्रवृत्ति कोइ प्रकारनुं
पण प्रवर्त्तवानुं कारण न ठेते केम प्रवृत्ति शके एटखे लिंगधारीतने
मुनि एवो शब्द पण केमज कही शकाय. ?

टीका:—॥ यदुक्तं ॥

इयसीलंगजुया खड्डु, दुस्कंतकरा जिणेहिं पद्मता ॥

जावपहाशा जइणो, न उ अत्रे दव लिंगधरा ॥

अर्थ:—ते वात शास्त्रमां कही ठे जे, अठार हजार शीलांग-
रथ तेषे संयुक्त एवा अने निश्चे दुःखनो अंत करनार एवा जाव
प्रधान एटखे जाव जेने प्रधान ठे एवा यति जिनराजे कक्षा ठे पण
बीजा इव्यथो लिंग धरनार एवाने यति नथी कक्षा.

टीका:—तस्मान्न निंवादिपु तरुशब्दप्रवृत्तिदृष्टांतोपपद्यते.
लिंगिपु यतिशब्दप्रवृत्तिरुपपद्यते ॥ यश्च यथा जात्यमणियुशवैगु-
एयेपिकाचे मणिशब्दप्रयोग इति द्वितीयदृष्टांतोपन्यासस्तत्र सं-
प्रतिपत्तिरुत्तरम् ॥

अर्थ:—ए हेतु माटे लिंगनादिकने विषे वृक्ष शब्दनी प्रवृ-
त्तिनुं जे दृष्टांत तेनुं श्रवखंवन करवुं तेषे करीने लिंगधारीतने विषे

यति शब्दनी प्रवृत्ति घाय ठे, वळी जेम जातिवंत मणिना गुप
मां नयी एवो पण काचनो ककनो तेने विपे मणि शब्दनो प्र
घाय ठे. ए प्रकारनुं वोजुं दृष्टांत स्थापन कर्युं, ते जगाये मुक्ति
हित उत्तर था प्रकारनो ठे.

टीकाः—काचो हि न वस्तुतो मणिशब्दवाच्यः॥परीक्षासा
अप्रसिद्धस्य तदसाधारणलक्षणस्य तत्प्रवृत्तिनिमित्तस्यतत्राना
त् ॥ नीलवादिक्किरणनिहुरंबकरंबितर्यादिवाद्यसाधारणभ
म्भं दर्शनात्तदज्ञा स्तत्रापि मणिशब्दं प्रयुंजते ॥

अर्थः—जे काच ठे ते निशे वस्तुताये मणि शब्दपणे
देवा वाच्य नयी. केमजे मणिनी परीक्षा करवानां जे शास्त्र ते
अप्रसिद्धते दृष्ट्यां जे मणिना असाधारण लक्षण तेनी प्रवृत्ति
कारण ते काचना ककनामां वेदातां नयी ए हेतु मा
नीलवादिक्किरणनो जे समुद्र तेणे सदित पणुं
इत्यादि वाच्यो मासारूप भवे वेदासायी अज्ञानी पुरुषोत्तमो ते
चना दृष्ट्यां विवेकपण मणि शब्दनो प्रयोग करे ठे.

टीकाः—एव ज्ञानासाधनानुक्तत्वात्पेन यति शब्द प्र
ति निमित्तत्वात्तदसाधारणलक्षणस्य तत्प्रवृत्तिनिमित्तस्यतत्राना
त् ॥ नीलवादिक्किरणनिहुरंबकरंबितर्यादिवाद्यसाधारणभ
म्भं दर्शनात्तदज्ञा स्तत्रापि मणिशब्दं प्रयुंजते ॥

अर्थः—ए प्रकारे लिंगधारीउने विषे पण कहा एवा न्याये करी-
ने यति शब्दनी प्रवृत्तिनुं कारण नथी. तो पण वाह्यधी रजोहरणादि
साधारण धर्मना अवलंबनधी त्रांति पामेला पुरुषो. लिंगधारिने
विषे यति शब्द वर्तावे ठे, ते हेतु माटे काळने अनुसरी प्रयत्न कर-
नार सुविहित पुरुषोने विषे जे वस्तुताये यति शब्दनो प्रयोग घटे
ठे. ए प्रकारे आ काव्यनो अर्थ थयो ॥३३॥

टीकाः—तदेव मौद्देशिकजोजनादिद्वारदशकेन लिंगिजिः
प्रज्ञापितस्य धर्मस्योत्पथत्वप्रकाशनेन जन्मानां चेतसि कोपावि-
र्त्तावं संज्ञाययंस्तत्कृमणपुरस्सरं तत्प्रदर्शनप्रयोजनमाविश्विकी-
पुराह ॥

अर्थः—ते हेतु माटे उद्देशिक जोजनादि दश द्वारे करीने
लिंगधारीउण निरूपण कर्यो जे धर्म ते उन्मार्गपणाने प्रकाश करनार
ठे एम कथुं. ए हेतु माटे. ते सांजळी जरु पुरुषने चित्तमां क्रोधनो
आवेश थयो ह्शे एम संज्ञावना करनार ग्रंथकार ते अक्सरे ते कही
देखारवाना प्रयोजनने प्रगट करता उता आ प्रकारे कहे ठे.

मूलकाव्यम्ः—

इत्थं मिथ्यापथकथनया तथ्ययापीह कश्चिन् ।
मेदं ज्ञासीदनुचितमथो मा कुपत्कोपि यस्मात् ॥
जेनत्रांत्या कुपथपतितान् प्रेक्ष्य नृस्तत्प्रमोहा ।
पोहायेदं किमपि कृपया कल्पितं जल्पितं च ॥३४॥

टीका:—इत्थं प्राक्प्रतिपादितप्रकारेण मिथ्या
या चैत्यवासीप्ररूपितोत्सूत्रमार्गप्रकटनया करणानूत
पि यथार्थयापि असत्यया हि तथा कोपोत्पादाद्य
संज्ञाव्यत इत्यपि शब्दार्थः

अर्थः—पूर्वे प्रतिपादन कए प्रकारे मिथ्या मार्गनुं
एटले चैत्यवासीए प्ररूपणा करेलो जे मार्ग तेनुं उत्सूत्रपणे
करी। देखारुनुं ते वात यथार्थ ठे एटले सत्य ठे, तो पण, ए
वात असत्य होय तो कोइने पण क्रोध आदि उत्पन्न थाय ए
ज्ञावना, करीए ठीए एटलो अपि उद्दनो अर्थ ठे।

टीका:—इह लोके प्रवचने वाकश्चिज्जिनशासनस्थो माझा
सीत् मामंस्त यत् इदं मिथ्यापथकुपथत्वप्रकटनं अनुचितमसंग-
तं ॥ यदि हीदं रागद्वेषाच्यामतथ्यं विधीयेत तदा नौचित्यं
स्यान्नचैवमस्ति ॥ अथो इत्यानंतर्येऽव्ययं ॥ तेनाऽनुचितज्ञानानं-
तरं मा कुपत् मा क्रुधत् कोपि कश्चित् ॥

अर्थः—अहीं लोकने विपे अथवा प्रवचनने विपे क
जिन शासनमां रहेलो जीव ते एम न मानशो जे आ मिथ्या मा
गनुं कुमार्गपणुं प्रगट करुं ते अनुचित ठे एटले अघटतुं ठे. केमत्रे
जो राग द्वेषवने खोटी प्ररूपणा करीए तो अनुचितपणुं आवे, पण
मा तो एम नथी. अनंतर अर्थने विपे " अथ " एटलो अव्यय
माणवो, ते हेतु माटे अनुचित जाण्या पठी कोइ पण प्राणी
पे न पामे.

टीकाः—यदि ह्येतदनुचितं स्यात्तदा तद्ज्ञानानंतरं कोपो-
पि कर्तुं कथंचित् युज्येत ॥ न चैवं तस्मान्न कोपनीयं ॥ अथ
यद्येवं मिथ्यापथकथनेन परेषां कोपाविर्भावशंका तदासौ न
कथनीय एव ॥ परं संक्लेशहेतोः सत्यस्यापि वचनस्यावक्तव्य
त्वेनाभिधानात् ॥

अर्थः—जो आ कहेबुं निश्चि अनुचित होय तो ते जाणवा
पवी कोइ प्रकारे कोप पण करवो घटे, पण आ तो एम नथी भाटे
कोप न करवो. हवे जो एमज होय के मिथ्या मार्गबुं जे कहेबुं तेणे
करीने परने कोप उत्पन्न थसे एवी शंका रही ठे, तो ए वात कहे-
बीज नहीं. केम जे परप्रत्ये क्लेश उत्पन्न थवानुं कारणरूप एबुं सत्य
वचन पण न बोखबुं एम शास्त्र वचन ठे.

टीकाः—युक्तं

सच्चावि सा न वत्तवा, जनु पावस्त आगमो ॥
इत्यतश्चाह ॥

यस्माद्यतो हेतोर्जेनत्रांत्या साधुसाध्वीश्रावकश्राविका

चैत्याद्याकारदर्शनादाहृतमेतत्प्रवचनमिति मिथ्याज्ञानेन
न हि सिंग्यादयस्तत्त्वत आर्हता उक्तन्यायेन तेषां तथा त्वस्यापा-
करणात् ॥

अर्थः—ते कही देखाने ठे जे, जेधी पाप क्षामे एवी सत्य

वाणी होय तो ते पण न बोलवी. एवी आशंका करी तेनो उक्त
 कहे ठे. जे हेतु माटे आ जैन ठे एवी त्रांतिये करीने साधु, साधो,
 श्रावक, श्राविका तथा चेत्य इत्यादि ब्राह्मणी आकार मात्रने देती-
 ने आ अरिहंतनुं प्रवचन ठे ए प्रकारे मिथ्या ज्ञाने करीने खिगधारी
 आदिक पुरुषो तत्वथी जैनी नथी. केम जे पूर्वे कहुं ए प्रकारे ते
 खिगधारीजने जैनीपणानुं: खंन कयुं ठे ए हेतु माटे.

टीका:—ततो यथा हृत्पूरपूरितोदराः सकलमुपसाविजात्रं
 कांचनतयाऽभ्यवास्यंति तथा तेषि जन्माःकुशासनायासितांतःहर-
 णा वस्तुतोऽनार्हतमप्येतत् खिगित्तर्माहृतमिति विपर्यस्यंतीति
 जयति जैनत्रांतिः ॥

अर्थ:—जेम कोइक ते पावाणना समूहने आ सोनाजे
 उगघो ठे ए प्रकारेनो निश्चय करे तेम नगरी वासनायके जेमनो
 थंतःहरण वासनायाशां यथां ठे एवा जम पुरुषो वस्तुताप आ
 खिगधारीठे मार्ग अरिहंत संबंधी नथी. तो पण ते मार्गने थ-
 रिहंतनो जाणे ठे एत जैनपणानी त्रांति ठे.

टीका:—तथा हृत्पथपनितान् कुमार्गप्रस्थितान् नूनं मा-
 नवान् प्रेक्ष्य अथप्रोक्तं तत्रप्रोद्गापांद्वाय हृत्पथपनितानामागु-
 द्भवनिध्याज्ञानापनोदाय इदं एतद्विद्विगितां मिथ्यापथप्र-
 स्थिति दिग्मात्रं मह्यस्य तस्यासांगुदधिर्निर्दिष्टाज्ञाने-
 वि इस्तुनदस्य ॥

अर्थः—तेणे करीने कुमार्गमां पमेळा पुरुषोने जोइ तेमनो विशेष मोह नाश करवाने एटले पूर्वे कळुं ए प्रकारे प्रबल मिथ्या ज्ञानने नाश करवा आ लिंगधारीउनुं मिथ्या मार्गनुं स्वरुप कांडक दिशमात्र देखानुं ठे. केमजे ठदस्थ ह्ण्टीवाळा पुरुषोए तो सो जीजोवने पण लिंगधारीउनो कुमार्ग कही देखानुवा समर्थ यवातुं नथी ए हेतु माटे.

टीकाः—कृपया कथममी मूढास्तीर्थाज्ञावकदर्थिताः कुपथ स्वरूपं विज्ञाय तत्परिहारेण सत्यधमज्युपेत्य ज्ञवोदधिं तरिष्यंती-
त्यनु कंपया कञ्चित्तं जव्यप्रतिपादयिषया सकलं संकल्य
प्रथमं चेतसि मज्जितं ततो जद्विपतं अक्षररचनयादृग्धं ॥ तदंतरेण
परस्य पुरतः सम्यक् प्रतिपादयितुमशक्यत्वात् ॥

अर्थः—कृपाये करीने आ प्रकारे कळुं ठे. कृपा ते शुं ? तो तीर्थना अज्ञावयो कदर्थनाने पामेळा आ मूढ पुरुषो कुमार्गना स्वरूपने जाणी तेनो परिहार करवो तेणे करीने सन्मार्ग पामी संसार समुद्रने तरशे ए प्रकारनी अनुकंपावने प्रथम चित्तमां संकलना करी जव्यपणुं प्रतिपादन करवानी इजावने कल्पना करी कळुं ठे, एटले अक्षरनी रचनावने करुं, केमजे ते विना बीजाना मोढा आगळ सारी रीते प्रतिपादन करी शकातुं नथी ए हेतु माटे.

टीकाः—च समुच्चये ॥ एतेन सच्चावीत्याद्यागमयत्वेनपर संक्षेपनिबंधनं सत्यमपि वचो न वचनीयमिति यदाशंकितं ॥ तदप्यवाक्यं अस्यागमस्यन्त्रिपयत्वात् ॥ तथाहि ॥ धर्मा

योग्यं प्रति हितैपिणापि सत्यमपि हितोपदेशवचनं न चापणीयं॥
तस्य कर्मबंधहेतुत्वात् ॥ तथा क्वचिदटव्यादौ तस्थुपा मुनि-
ना देदृशुपापिमृगं मृगयमाणस्य व्याधस्यानुचुंजानस्यापि तस्य
पुरतो मृगदर्शनं सत्यमपि नाजिधातव्यम् ॥

अर्थः—चकारनो समुच्चयवाचक अर्थ ठे. आ पूर्वे कथुं ते
करीने “ सच्चीवी ” इत्यादि आगम वचनना वळे करीने परने क्से-
शानुं कारण एवुं सत्य वचन पण न वोळवुं. ए प्रकारनी जे आशंघ
करी हती ते पण डुर करी, केमजे ए आगम वचननो विषय जुरो
ठे ए हेतु माटे. ते जूदा विषयपणुं देखाने ठे जे, जे पुरुष भर्मे
अयोग्य ठे ते प्रत्ये हितने इच्छनार पुरुषे पण हितकार। उपदेश बरन
सत्य ठे तोपण न वोळवुं. केमजे तेने कर्मबंधनुं कारणपणुं घाय ठे
ए हेतु माटे. ते कहे ठे जे, कोइक थरणय प्रमुख स्थळने विपेरईसा
मुनिये पारधीना जयथी नाशीने मृग संतायो ठे, तेने पोते जाणेठे,
तोपण मृगया करनार पारधाये मृग खोळतां मुनिने पूठयुं तोपण
ते आगळ सत्य वचन पण न वोळया, माटे एवा जगाए सत्य न
धोळवुं एम शास्त्रनो अजिप्राय ठे.

टीका—तद्धिधातनिमिश्रत्वात् ॥ किंतु तत्र तद्धिपरोतं व-
क्तव्यं तद्धितत्वात् ॥ तदेव वचनं तत्र सत्यं ॥ नूतद्वितमि-
तिवचनान् ॥ इत्येवमादिस्स्यागमस्य विषयः ॥ इदं तु पार्श्वस्थादि-
मस्मिन्नुच्चैर्वशीकृत्योत्पत्तेन संसारवद्दृष्टीं नोपमानं नोराजहमि-
व जननिवद्ममेवैव केनापि महात्त्वेन विधीयमानस्य पूरुषाए

विचित्रं विचित्रतस्तद्भुत्पथत्वजद्वपनस्य तेषां संक्षेपहेतुत्वेपि प्रवचनप्रज्ञावना। नमित्ततयाऽर्चित्यपुण्यसंज्ञारकारणत्वेनाज्ञिधानात्तज्जद्वपनमवश्यं कर्तव्यमेव ॥

अर्थः—केम जे ते सत्य वचन विघातनुं कारण ठे ए हेतु माटे. त्यारे ते जगाए शुं करवुं? तो तेथी उखडुं वचन वोखवुं. केम जे ते जगाए ते उखडुं वचन वोखवुं एज हितकारी ठे. ते वचनज ते जगाए सत्य ठे, केम जे शास्त्रमां कसुं ठे जे, सत्य वचन ते कयुं? तो तेनो उत्तर एम कयों ठे जे, जे वचन प्राणी मात्रने हितकारी होय ते सत्य वचन जाणवुं. पूर्वे कसुं इत्यादि स्थळ एज ए आगमनो विषय ठे. एटखे एवी जगाए सत्य पण न वोखवुं एम अज्ञिप्राय ठे. अहीं तो पांसध्यादि चोर पुरुषोए वश करीने उन्मार्गवमे संसाररूपी पोताने रहेवानुं गाम ते प्रत्ये लइ जवा मानिसो जेम जेने माथे राजा न होय तेवा जगतने पोतानी नजरमां आवे त्या रेंची जाय तेनी पेठे लोकना समूहने जोइ कोइ महा सत्यवंत प्राणीए ते लुंटाता लोकोनो पोकार साजळी ते चोर लोकने ह्मेगनुं कारण एवुं पण ते चोरनुं उन्मार्गे वर्तवापणुं प्रकाश करी देखारयुं, तेम प्रवचननी प्रज्ञावना थाय एवा हेतुवमे चिंतवनमां न थाये एवा पुण्यना समूहनुं कारण जाणी ते क्षिगधारीउना स्वरूपनुं निरूपश करुं ते शास्त्रमां करवानुं कसुं ठे, माटे अवश्य करवा योग्यज ठे.

टीकाः—॥पडुं॥

सुहृत्सीलतेषु गदिए, जवराक्षिं तेषु जगन्निप मणाइ ॥

जो कुणइ सुवियत्तं, सो पक्षं कुणइ संपस्त ॥

अतः कुपथपंकनिमज्जन्नरनिकरोद्धारणाय मया किञ्चिज्ज-
द्विपतमिदमितिसुष्ठुक्तं जगवता प्रकरणकारेणैतित्वृत्तार्थः ॥

अर्थः—ए हेतु माटे कुमार्गरूपी कादवने विषे वृन्ता लो-
कना समूहने देखी तेनो उद्धार करवाने अमोए आ कांइक कथुं
माटे समर्थ एवा आ प्रकरणना करनारे लिंगधारीनुं स्वरूपनिरूपण
कथुं ते ठीकज कथुं ठे, ए प्रकारे आ काव्यनो अर्थ थयो. ॥ ३४ ॥

टीकाः—अथ किमिति दिग्मात्रमेवाजिहितं यावता निः-
शेषदोषप्रकाशनेन हि मिथ्यापथः सुज्ञानः सुत्यजश्च चवती
त्याशंक्य तन्निरासद्योतकेन यत इति पदेनांतरापर्य तद्वोषाणां
मानंत्येनाजिधानाशक्यत्वं निदर्शनयाविर्जावयन्नाह ॥ यतः ॥

अर्थः—शा कारण माटे लिंगधारीना स्वरूपनुं निरूपण
दिशमात्रज देखारुयुं? जेवुं ठे तेवुं समस्त देखारुयुं होय तो निश्चे
मिथ्यामार्ग सुखेथी जाणवामां आवे तथा सुखेथी त्याग थाय एवी
आशंका मनमां धरी तेनुं खंनन जणावनार 'यत' ए प्रकारनुं परवच्ये
मुको तेनो उत्तर आ प्रकारे ठे. एम कहेतां ग्रंथकार जणावे ठे जे
ते लिंगधारीउना समस्त दोष थरंता ठे, ते सर्वे दोष कहेथानुं
माहुं सामर्थ्य नथी ए प्रकारे निदर्शना अलंकारवने प्रगट करता उता
आ प्रकारनुं काव्य कहे ठे.



॥ मूल काव्यम् ॥

प्रोद्भूतेऽनंतकाखात् कलिमलनिलये नामनेपथ्यतोऽर्हन्,
मार्गत्रांतिं दधानेऽथ च तदजिमरे तत्वतोऽस्मिन् दुरध्वो॥
कारुण्याद्यः कुवोधंनृपु निरसिसिपुर्दोषसंख्यां विवहे,
दंजोन्नोधेः प्रमित्सेत्सकलगगनो ह्यघ्नं वा विधित्सेत्॥३५॥

टीकाः—यत इति यस्माद्धेतोरस्मिन् दुरध्वेऽनंतकाखात्
प्रोद्भूते यो दोषसंख्यां विवहेदित्यादि संबंधः ॥ तत्र प्रोद्भूते
संजाते अनंतकाखात् अनंतानेहसा अनंतोत्सर्पिण्यवस-
र्पिणीपरीवर्तनेनास्यकुमार्गस्याध्वर्यदशकांतःपातित्वेन सिद्ध्यति
पादुर्जावप्रतिपादनात् ॥

अर्थः—जे हेतु माटे अनंतो काळ गया पठी उत्पन्न यणखो
आ दुष्ट मार्ग तेने विषे जे दोष रह्या ठे, तेनी संख्या करपा जे पु-
रुष इच्छे; इत्यादि संबंध जाणयो. तेमां अनंतो काळ गया पठी ए-
टखे अनंती उत्सर्पिणी अथसर्पिणी काळ गये आ खिगधारीऊनो
करखो कुमार्ग ते दश आध्वर्यमांनुं ए ठेळुं अंसंजति पूजनरूप
आ आध्वर्य ठे, एम एनी उत्पत्ति सिद्धांतमां प्रतिपादन करी ठे.

टीकाः—कलिमलनिलये दुष्यमापातकनिवासे दुष्यमा-
काखोद्वपरकाखापेरुया महापापः ॥ ततधाश्रातीयासमंजसप्र-
वृत्तिदर्शनात्संज्ञायते सकलं दुष्यमामखं दुरध्वेऽस्मिन्निवसति॥

अथवा कलिरेवकलह एव मलं किटंतस्य निलये॥तथानाम अ-
जिधानं यथा लिंगदर्शनेपि लोका वक्तारो जवंति॥अमी जैना अ-
मी सितांबर जिह्व इत्यादि ॥

अर्थः—कळीकाळ संबंधी पापनुं घररूप एटले दुःपमा
काळनां प्रापने रहेवानुं स्थानरूप एवा दुःपमा काळवने वीजा का-
ळनी अपेक्षावने महा पाप ठे, ते हेतु माटे आ काळमां अतिशेव
अघटती प्रवृत्ति देखवाथी एम संजावना थाय ठे जे, समस्त दुः-
मा काळनुं पाप आ दुष्ट मार्गने विषे निवास करी रहुं ठे. अथवा
कळी कहेतां कलह एज जे मल तेनुं घररूप एवो आ लिंगधारी-
जुनो मार्ग तेने विषे नाम एटले अजिधान जेम वाह्यथी लिंग देते
ठे पण लोक एम कहे ठे जे, आ जैनी ठे आ श्वेतांबर जिह्व
ठे इत्यादि ॥

टीकाः—नेपथ्यं रजोहरणादिवेपस्ततो छंदः ततश्च नामने
पथ्यतः सुविहितसाधरणानामश्रवणाद्नेपथ्यदर्शनाच्चाऽर्हन्मार्ग
त्रांति तात्विकजिनपथादृश्यं दधाने विज्राणे ॥ नन्वयं पयास्त-
र्हि जिनमार्ग एव चविष्यतीत्यत आह ॥

अर्थः—नेपथ्य कहेतां रजोहरणादि वेप, पठी पूर्व कर्मां
ते पदनो छंद समास करवो, वेश मात्रना नामथी सुविहित मु-
निना जेकुं एक नाम मात्र सांजळवाथी तथा देखवाथी अरिहंतना
मार्गनी त्रांतिने धारण करतो शास्त्रमां कहेलो जे जिनमत तेनी
त्रांति उपजावतो. ए जगाए आशंका करी कहे ठे, जे निधे प

खिंगधारीउनो मार्ग एज जिन मार्ग हृशे एवी आशंका थाय ठे तेनो उत्तर कहे ठे जे,

टीकाः—अथ चेति प्रतिकूलपक्षांतरयोतकमव्ययं ॥ न-
न्वतः परमार्थतः तदजिमरेऽर्हन्मार्गघातुके ॥ अथमर्थः ॥ यथाऽ
जिमराः प्रघ्नघातुकाः स्ववेपेण राजादिघातकर्तुमशक्नुवंतो
वेपपरावर्त्तनेन राजादिकं व्यापादयन्ति ॥ तथैतेपि गृहस्थवेपेणा-
र्हन्मार्गच्छेदनं तथाविधातुमपारयन्तो यतिवेपेण विरुद्धप्ररूप-
णाचेष्टितादिनाऽर्हन्मार्गमुच्छिदन्तीति ज्वन्त्यजिमराः ॥

अर्थः—‘अथ च’ एतन्नो विपरीत पक्षांतरने कहेनारो अ-
व्यय ठे. ए हेतु माटेनिश्चे परमार्थधी विचारी जोतां ए खिंगधारीउं
अरिहंतना मार्गने घात करनारा ठे. तेमां प्रगटपणे आवो चावार्थ
रह्यो ठे. जे, जेम राजादिकने ठाना मारनारा घातकी पुरुषोः ते पो-
तानो जेवो ठे तेवो वेश राखी राजा प्रमुखने मारवा समर्थ नथी
घता त्यारे पोतानो वेप पलटी बीजो वेप करी राजादिकने मारे ठे
तेम आ खिंगधारीउं पण गृहस्थना वेपवके अरिहंतनो मार्ग छेदन
करवा. न समर्थ थया त्यारे यतिनो वेप धारण करी विरुद्ध प्ररूप-
णाउं करवी; इत्यादि उपायवके अरिहंतना मार्गनो उच्छेद करे ठे
माटे ए घातकी ठे.

टीकाः—ततश्च दुरध्वदुरध्ववर्त्तिनोरजेदोपचारादित्य-
मुपन्यासः ॥ अस्मिन् प्राग्वर्णितस्वरूपे दुरध्वे कुमार्गे कारु-
ष्यात् मास्मामी दुरुन् जना अस्मिन् कुपथपंक इतिदयाभ्यवसा-

यात् यःकश्चिन्महासत्वो नृपुलिङ्गिजावनाजावितेषु मत्स्येषु
कुबोधं कुदेशनोत्पादितमसत्पथे पि सत्पथत्रमं निरसितिसुर्वि-
जित्सुः ॥ यदि हि कथंचिदमीपां मूढानां दुरध्वदोषसामस्त्य-
प्रदर्शनेनायं कुबोधो विध्वंसते तदामी उपकृता चवंतीत्याशयेन
दोषसंख्यां दूषण्येयत्तां विवक्षेत् अन्निधित्सेत् ॥

अर्थः—ते हेतुमाटे दुष्ट एवो जे मार्ग अने जे दुष्ट मार्ग
रहेनार पुरुषो ए वेनो उपचारथी अनेद ठे तेथी ए प्रकारे कहुं
आ पूर्व कह्यो एवो जे दुष्ट मार्ग तेने विषे जरुपुरुषो बुझे ठे, ते
देखी ए प्रकारनी करुणा आवी जे, आ पुरुषो कुमार्गरूपी कादवनां
बुझे ठे एवा अध्यवसायथी तेमने उद्धरवा आ कहुं ठे, एम संबंध
जाणवो. लिंगधारीजनी जावनावके सहित थएसा तथा कुदेशनाथी
उत्पन्न थएलो जे कुबोध एटले अस्तु मार्गने विषे पण आ तर
मार्ग ठे एवी ज्ञांति तेने नाश करवा इच्छता अने जय पामता एम
पुरुषो तेनी मध्ये कोइक महासत्ववाळो पुरुष एम विचारे ठे जे
कोइ प्रकारे आ मूढ पुरुषोने दुष्ट मार्ग संबंधी समस्त दोष वे-
खानीए तो तेषे करीने एमनो कुबोध नाश पामे तो एमनो उ-
कार कयो कहेवाय एवा अन्निप्रायवके दोष संख्याने कहेवा इहे ॥

टीकाः—एतावत् संख्या अत्र कुमार्गे दोषाः संतीति पो-
वक्तुमिच्छेदित्यर्थः ॥ स पुमान् अंनोजस्रं अंनोपेरणवस्य प्रमि-
त्सेत् ॥ इयदत्रांत इति चुलुकादिजिः संचिख्यासेत् ॥ जप्त-
धिजस्रप्रमितानिदर्शनेन दुरध्वदोषाणामसंख्येयतासिद्ध्या

अपरितुष्पन् विवक्षिततदानंत्य चिरुपापयिषया निदर्शनां-
तरमाह ॥

अर्थः—एटले आ कुमार्गने विपे दोपनी आटली संख्या
ठे, एम जे कहेवा इहे ठे (एटलो अर्थ ठे) ते पुरुष समुद्रना जळतुं
प्रमाण करे जे आ समुद्रमां आटतुं जळ ठे, एटले अंजळि आदि-
कवने कहेवा इहे, जे समुद्रतुं जळ आटलो अंजळियो प्रमाणे ठे.
समुद्रना जळनी प्रमाण करवानी इच्छातुं दृष्टांत देखारुतुं तेणे करी-
ने दुष्ट मार्गना दोपतुं असंख्यातपणुं सिद्ध थयुं तेणे करीने संतोष
न पामतां भ्रंधकार वळी ते दोपतुं अनंतपणुं ठे एम कहेवानी इच्छाप
बीतुं, दृष्टांत कहे ठे.

टीकाः—सकलगगनोत्संघनं पद्भ्यां समग्रान्तरिक्षान्तप्राप-
णं वेति पक्षांतरे विधित्सेत् चिकीर्षत् ॥ अयं च निदर्शना ना-
माखंकारः ॥ यत्र प्राकरशिकाप्राकट्यिकयोः परस्परं संबन्धा
जावादुपनायां पर्यवसानं ता निदर्शनेति तद्वज्रकणात् ॥

अर्थः—समस्त आकाशतुं उत्संघन पगवने करवा इहे
एवो ठे, एम बीजा पदने त्रिपे अर्थ थयो ए निदर्शना नामे अखं-
कार थयो. जे जगाए वर्णन करवा योग्य जे वस्तु तथा तेथी बीजी
वस्तु ए घेनो परस्पर संबन्ध नथी, ए हेतु माटे उपमाने त्रिपे पर्य-
वसान अर्थ ते निदर्शनाखंकारतुं लक्षण ठे.

टीकाः—॥ यदुक्तं ॥

अत्रवद्वस्तुसंबंध उपमा परिकल्पक इति तद्वत्
प्राकरणाप्राकरणिकयोर्दुरध्वदोषदोषसंख्याविवक्षणजलधिज-
लप्रमित्तयोर्दुरध्वदोषसंख्याविवक्षणसकलगगनोल्लंघनविधित्-
योर्वा पृथक्पृथग्विषयत्वादन्योन्यासंबन्धयोरुपमायां पर्यवसानं॥
सागरांजःप्रमित्सेव च सकलगगनोल्लंघनविधित्सेव वा प्रकृत-
पुरुषेण दुरध्वदोषसंख्याविवक्षा ॥

अर्थः—ते कछुं ठे जे, उपमानी परिकल्पना करनार वस्तु-
नो संबंध जेमां होय ते निदर्शनालंकार कहीए, माटे आ जगाए
वर्णन करवा योग्य ने अवर्णन करवा योग्य एवा जे दुष्ट मार्गना
दोष कहेवा ते तथा समुद्रना जलनुं मान करवुं ते वेनुं अथवा दुष्ट
मार्गना दोषनी संख्यानुं कहेवुं तथा सकल आकाशनुं उल्लंघन क-
रवानी इच्छा ए वेना विषय जूदा जूदा ठे, ते हेतु माटे ए वेने पर-
स्पर संबंध नथी तेथो उपमा अलंकारने विषे एनुं पर्यवसान ठे,
केम जे समुद्र जलनी प्रमाण करवानी इच्छा जेवी ठे अथवा सकल
आकाशने उल्लंघन करवानी इच्छा जेवी ठे तेवी पुरुषने आ चाखतो
खिंघारीउनो करेलो दुष्ट प्रवाहरूप मार्गना दोषनी संख्या करवानी
इच्छा ठे. एटले परमार्थ ए ठे जे ए मार्गना दोषनी संख्या करी
शकाय एवी नथी.

टीकाः—ततोऽपमर्थः ॥ ॥ यथा सागरांजोऽतिनूपस्वात्
प्रमातुमशक्यं सकलगगनोल्लंघनं वानंत्याद्धिधानुमशक्यं तथा
दुरध्वस्य महामिथ्यात्वरूपस्य लोकोत्तरविद्वत्समंजसचेष्टितः

शतसदस्त्रसंगृह्यमाणोपसंख्याप्यति वाहुल्याद्भवतुमशक्येति ॥
 अतो दिग्मात्रमेवोदाहृतं ॥ तावन्मात्रेणापि केषांचित् पुण्या-
 र्मानां मोहापोदेन सत्पद्यान्पुपगमो जविष्यतीति धियेति
 पृत्तार्थः ॥ ३५ ॥

अर्थः—ते हेतु माटे आ अर्थ सच्छुट ठे जे, जेम सागरनुं
 जख अतिशे ठे माटे तेनुं प्रमाण करवा समर्थ नयी घवातुं. अथ-
 पा समस्त आकाशनुं ठळंपन करवा समर्थ नयी घवातुं. केमजे ते
 अनंतु ठे ए हेतु माटे; तेम दुष्ट मार्गनुं महामिथ्यात्वरूपपणुं ठे ते
 लोकोत्तर विरुद्ध जे अघटीत अर्थ तेनां सेंकनो तथा हजारे तेणे
 सहित ठे माटे ते दोपनी संख्या पण अति घणी ठे: माटे कही श-
 काती नयी, ए कारण माटे आ दिश मात्र देखानी ठे तेणे करीने
 पण केटलाक पुण्यात्मा प्राणीने मोहनो नाश यशे तेणे करीने
 सन्मार्गनी प्राप्ति यशे, एवी बुद्धिये करीने आ कलुं ठे. ए प्रकारे
 आ काव्यनो अर्थ थयो. ॥ ३५ ॥

टीका:—ननूकन्यायेन खिगिनश्चेद्यतयो न जवंति ॥ त-
 र्हि न संत्येव क्वचित्संप्रतिश्रुतो कत्रक्षणज्ञाजो यतयोऽदर्शनात् ॥
 तथा च ज्ञानदर्शानान्यामेव जगवत्तीर्धमनुवर्चत इति मन्यमानं
 मूढंप्रति खिगिन्यः पक्षांतरसंसूचकेन तथा शब्देनांतरापूर्थ
 संप्रति वर्तमानतया कालोचितयतिलक्षणलक्षितान् सुविहि-
 तयतीन् प्रतिपादयन्नाह ॥

अर्थः—तर्क करी कहे ठे जे, पूर्वं कल्लो ए न्याये करीने

लिंगधारि जो यति न होय तो आ कालमां कोई जगाये सिद्ध
 तमां जेवां लक्षण कहां ठे, तेवा लक्षण वाळा यति नथीज केम
 तेवा लक्षण वाळा यति कोइ जगोए देखाता. नथी, ए हेतु मा
 वळी ज्ञान दर्शने करीने जे जगवत्तुं तोर्थ वत्तं ठे, एम जाणत
 शिष्य प्रत्ये लिंगधारी विनां शास्त्र लक्षणथी मळता आवता ए
 सुविहित यतियो ठे, ए प्रकारनो पक्षांतरने जणवनार तथा श
 मध्ये भूकी वर्तमान काळमां उचित एवा यति लक्षणवने सहि
 सुविहित यति ठे एम प्रतिपादन करता सता कहे ठे.

तथाच ॥ मूलकाव्यम्:—

न सावद्याम्नाया न, वकुरा कुशीलोचित यति ।

क्रिया भुक्ता युक्ता, न मदममताजीवन ज्ञयैः ॥

न संक्लेशावेशा, न कदञ्जनिवेशा न कपट ।

प्रिया ये तेद्यापि स्युरिह, यतयः सूत्ररतयः ॥ ३६ ॥

टीका:—तथेति यथा संप्रति ज्ञूयांसो लिंगिनः संति तथा
 तेन प्रकारेण विरलाः सुविहिता अपीत्येतदेवाह ॥ तेद्यापि स्यु-
 रिह यतय इति संबन्धः ॥ आम्नायो गुरुशिष्यप्रतिशिष्यादिक्रमेण
 संप्रदायः सावयः प्राग्वर्णितोद्देशिकज्ञानायुपज्ञोगादेः सपाप
 आम्नायो येषांते तथा नञातेरां निषेधः ॥ अधुनातनरुढ्यौद्देशि-
 कज्ञोजनचेलवासादिना सावयसंप्रदायवन्तो येन ज्ञवन्ति तथा ॥

अर्थः—ते प्रकारे नधी एटले जेम वर्तमान काळे घणा
 लिंगधारीउं ठे, ते प्रकारे सुविहित नधी. सुविहित विरल ठे, पण
 सुविहितनी नास्ति नधी. जे हेतु माटे अद्यापि एटले आ काळमां
 पण सुविहित ठे, ए प्रकारनो संबंध आ काव्यमां जाणवो. आम्नाय जे
 शिष्य तेना शिष्य इत्यादि क्रमनो संप्रदाय ते पूर्वे कणुं जे उद्देश
 शिक नोजनादिकनुं नोजववुं तेषे करीने सावय. थपलो ए प्रकारनो
 नधी आम्नाय जेमनो एवा, एटले आ काळनी रुढीये उद्देशिक नोजन
 तथा चैत्यवास इत्यादिके करीने सावय. संप्रदाय वाळा जे नधी ते.

टीकाः—वकुशं शवस्रमतिचारपंकेन समस्रं प्रक्रमाचारित्रं ॥
 ततश्च वकुशचारित्रयोगात्साधवोपि वकुशाः ॥ ते च छिन्ना ॥
 उपकरणदेहनेदात् ॥ तत्रोपकरणवकुशा येवर्षाप्रत्यासत्तिमंतरे-
 णापि कदाचिच्छ्रद्धादिकं धावन्ति श्लक्ष्णाद्यंशुकादिच जिघृक्षन्ति
 कदाचित् परिदधते च ॥

अर्थः—॥ तथा वकुश केतां शवस्र एटले अतिचाररूपी
 कादववने मेलुं थपयुं चारित्र, तेना योगथी साधु पण वकुश
 कहीए, ते साधु वे प्रकारना ठे, तेमां एकतो उपकरण नेदथी अने
 बीजा देह नेदथी, तेमां उपकरण वकुश तेने कहीए जे वर्षाकाळ
 समीप थया विना पण क्यारेक वस्त्रादिकने धुए तथा फीणां सारां
 इत्यादि गुण युक्त वस्त्रादिकने गृहण करवा श्ये. तथा क्यारे तेनुं
 धारण पण करे.

टीकाः—पात्रदंरुकाद्यपि घृष्टं तेषादिभ्रक्ष्णोत्पादिततेज-

स्कं च धारयति ॥ उपकरणमप्यतिरिक्तं प्रार्थयन्ते इति ॥ देहवकु-
शास्तु ये क चरणनखादीन् कदाचिन्निर्निमित्तं ज्ञूपयन्तीति ॥ इमे-
च द्विविधा अपि शिष्यादिपरिवारादिकां विज्रूतिं तपःपान्थि-
दिप्रज्वं च यशः प्रार्थयन्ते तदासादनेन च प्रमोदन्ते वेदाहंधाति-
चारैर्वहुभिः शवलिता अपि कर्मक्षयार्थमुद्यता इत्यादि सरूप
युक्ता वकुशाः ॥

अर्थः—तथा पात्रां तथा दांनो इत्यादिक पण घरोसांते
सादिके चोपनेलां झळझळाट एवां करी धारण करे अने अर्थ
उपकरण पण प्रार्थना करी राखे. ह्ये देह वकुश तो तेने कहीप
जे हायपगना नखादिकने क्यारेक कारण विना पण शोनाये. प
ने प्रकारना वकुश पण शिष्यादि परिवाररूपी विज्रूतिने तथा तरनी
उत्पन्न यपसु तथा पंथितपणाथी उत्पन्न यपसुं जे यश तेनी प्रार्थना
करे अने ते मळवाथी राजी थाय अने वेदने योग्य एवा घणा अ
तिचारवने शकळ यया ठे एटखे युक्त ययाठे तोपण कर्मक्षयने अ
उद्यमवंत ठे, इत्यादि सरूपण युक्त होय तेने वकुश कहीप.

टीकाः—॥ यदुक्तं ॥

उपकरणे देहचोक्ता इत्थीरसगारवासिया निधं ॥

वकुसवसत्रेयजुचा निग्गंथा वाउसा ज्ञणिया ॥

अर्थः—ने वान शाग्रमां कही ठे जे, उपकरणने तथा दे-
हे चोखां राखे तथा क्यारेक अद्भिगारय तथा रसगारं सादि

होय तथा नित्ये घणुं शबळ एटले घणुं मलिन ठेद प्रायश्चित्त थावे
त्यां सुधी मलिन चारित्र सहित एवा जे निर्मथ ते वकुश कहीए.

टीकाः—तथा कुत्सितं शीलं चरणं येषां ते तथा ॥ तेषि-
द्धिधा ॥ आसेवनाकपायजेदात् ॥ तत्रासेवनाकुशीला ये ज्ञान
दर्शनचारित्रतपांसि किंचिदुपजीवंतिकपायकुशीलास्तु ये क्रो-
धादिभिः कपायैर्ज्ञानादिगुणान् युञ्जन्ति अथवा कपाये
ज्ञानादीन् ये विराधयन्ति ॥ नवोद्भेदायोपस्थिता अपीत्यादि
सङ्क्षणजाजश्च कुशीला इति ततो वकुशाश्च कुशीलाश्चेति छन्दः

अर्थः—वळी कुत्सित एटले निंदित ठे चारित्र ते जेमनुं ते
कुशील कहीए. ते कुशील वे प्रकारना ठे. तेमां एक तो आसेवना
कुशील तथा कपाय कुशील एवा जेदथी. तेमां आसेवना कुशील
तेने कहीए जे, ज्ञान दर्शन चारित्रने तथा तपने कांइ थाजीविका
रूपे धारण करे, अने कपाय कुशीलतो क्रोधादि कपाये करीने ज्ञा-
नादिक गुणने जोमे (जेळवे) अथवा कपाये करीने ज्ञानादिक
गुणनी जे विराधना करे अने संसारनो उद्भेद करवा तत्पर पण य-
पसा इत्यादि सङ्क्षणवाळा ठे ते कुशील कहीए. त्यार पठी वकुश
ने कुशील ए वे पदनो छंछ समास करयो.

टीकाः—तेषामुचिता योग्या यत्तिक्रिया प्रत्युपेक्षाप्रमार्जन-
प्रभृतिका साधुसमाचारी तथा मुक्ता रहिता ये न ज्ञयन्ति ॥ प्रत्यहं
यत्किञ्च पक्षिदृष्टा पमञ्जणा, जिरिक्रिया सोप युञ्जणा चेव ॥

पत्तगधुयण विवारा थंनिल मावस्सयाइयेत्यादि ॥ दशवि
चक्रवालादि सामाचा चारीरिण इत्यर्थः ॥

अर्थः—तेमने योग्य एवी जे मुनिनी क्रिया पन्निहण प्र
आदि साधु समाचारी तेणे रहित एवा जे नथी एटले नित्ये स
समाचारीये युक्त ठे. साधुने नित्य करवा योग्य एवी क्रिया जे
मिलेहण इत्यादि.

टीकाः—अत्रच पुलाकनिग्रंथस्नातकपरिहारेण यद्वकुश
कुशीलोचितक्रियायुक्तयतिगवेपणं तत्तैरेव सर्वतीर्थकराणां
तीर्थप्रवृत्तेः सबजिणाणं जह्ना, वकुशकुशीलेहिं वट्टए तित्य,
मितिवचनात् ॥ तथा न युक्ता न स्पृष्टा मदो जात्यांदिचिरात्सो-
त्कर्षप्रत्ययः ममता गृहस्थादिपु प्रतिबंधो ममेते योगक्षेमं वहंति
ततो यद्यमीपां क्वाप्यनिष्टं न संपद्यते इत्यादि स्नेहेन तत्सुख
दुःखाभ्यां यतेरपि तद्धतेति यावत् ॥

अर्थः—आ जगाये पुलाक निग्रंथ तथा स्नातक ए सर्वेनो
त्याग करी जे वकुश कुशीलने योग्य एवी जे क्रिया तेणे युक्त एवा
यति खोळी काढया तेनुं कारण ए ठे जे, वकुश कुशीलवमेज सर्व
तीर्थकरना तीर्थनी प्रवृत्ति थाय ठे, ए हेतु माटे. ते कहुं ठे जे, सर्व
जिनना तीर्थने वकुश कुशील वृद्धि पमारुं ठे एवा वचनथी, वळी
ते वकुश कुशील केवा ठे ? तो पोताना उत्कर्षने जणावनार जा-
त्यादिक जे मद ते जेमने स्पर्श करी शकता नथी, तथा गृहस्थादि-
कने विषे प्रतिबंध एटले था श्रावक तो मारा ठे मारो योग क्षेम

करे ठे. ए प्रकारे गृहस्थादिकने विषे.जे ममता, तेथी एम याय ठे जे आ श्रावकादिकनुं क्यारे पण अनिष्ट पटले मातुं न थान्त, इत्यादिक स्नेहे करीने यति पण ते श्रावकना मुखवने सुखी याय ठे, अने दुःखवने दुःखी याय ठे. पटलो जावार्थ ठे, माटे ते गृहस्थ साथे परिचय राखता नथी.

टीकाः—आजीवनं आजीविका निर्वाहस्तस्माद् जयं-
तद्ज्ञावसंज्ञावनया चीतिर्यद्दिनिर्विदितशेस्थित्याः सिद्धांताध्य-
यनादिविरहिता वा गृहस्थघंदोऽनुवृत्तिं विना निःस्पृहताया शुद्धं
प्ररूपयंतो वा एतत्कृतनिर्वाहाज्ञानेन कथं वयं जीविष्याम इत्या-
द्यध्यवसाय इत्यर्थः ॥ ततश्च मदश्चेत्यादि छंदः ॥

अर्थः—आजीविका पटले निर्वाह तेथी जे नय तेनी संज्ञावनाये करीने जे जय, पटले गृहस्थ लोकोये जाणुं ठे शिषि-
खणुं ते जेमनुं, अथवा सिद्धांतनुं जे अध्ययनादि तेषेरहित थयवा गृहस्थनी अनुवृत्ति विना निःस्पृहपणे शुद्ध प्ररूपणा करतां ए श्रावक निर्वाह नदीं करे तो आपणे केम जीवीए इत्यादि अध्यव-
साय, पटलो अर्थे जाणवो, तयार पणो मद पद साथे छंद समाप्त थाय.

टीकाः—तैर्महासत्त्वानां हि स्वजनपनपुत्ररुज्ज्यादिसंग-
त्यागेन प्रमज्ज्याग्राहिणां कुतस्तयो गृहस्थादिषु मननायवकाश-
क्रीयानामेव तद्ज्ञायात् ॥ एवं च सति ममतादिनिर्जिताः ॥
तथा संज्ञेशः अविधिप्रमयादतया प्रतीयमानो रोज्ञाप्यवसाय-

स्तस्य आवेशः आत्रेगः उत्कर्षां येषामिति व्यधिकरणो बहुव्रीहिः
तथा येन नवंति॥संज्वलनकपायोदयत्वेन तेषां तन्निबंधनप्रथमा-
दिकपायोदयाज्ञावात् ॥

अर्थः—ते महा सत्ववंत पुरुषो स्वजन तथा धन तथा
पुत्र तथा स्त्री इत्यादिक संगनो त्याग करीने प्रवज्या गृहण करे
ठे तेमने गृहस्थादिकने विषे ममतादिक थवानो अवकाशज यतो
नथी एटले तेवा महांत पुरुषो गृहस्थादिकने विषे ममता करेज
नहीं, एतो नपुंसकनेज गृहस्थादिकने विषे ममता थाय ए हेतु
माटे. ए पुरुषो एवा ठे तेथी ममतादिक वर्जित कहा. वस्त्री
संक्लेश कहेतां अविठिन प्रवाह पणे जणातो जे रौड अध्ववसाय,
तेना जे आवेश कहेतां वेग ते ठे जेमने ए प्रकारनो व्यधिकरस
बहुव्रीहि समास करवो, ते प्रकारना जे नथी. केम जे ते वकुश
कुशीलने संज्वलन कपायनो उदय ठे पण तेमदादिना कारण
भूत जे प्रथमादि कपाय एटले अनंतानुबंधि आदि कपाय तेनो
उदयज नथी ए हेतु माटे.

टीकाः—न कदन्निवेशाः अनाज्ञोगादिना अन्यथाकारं
स्वयं प्रज्ञप्ते अच्युपगते वावस्तुनि कुत्सितमानसाग्रहवंतो ये न
नवंति तन्निमित्तजनरंजनापरिणानाज्ञावात् ॥ ममताजीवन
प्रयादयश्च साधुत्वबाधकत्वाद्यतीनां सर्वथा हेया एवेत्यत-
स्तेषामिह निषेधो विशेषण प्रदर्शितः ॥

अर्थः—कुत्सित आग्रहवाळा नथी एटले अजाणपणे अः

न्यथा प्रकारे वस्तु कक्षामां श्रावे श्यवा अंगिकार करवामां श्रावे
तो जेमने कदाग्रह नथी. केमजे ते कदाग्रहनं कारणरूप जे मि-
ध्याजिमान ते तेमने विपे नथी ए हेतु माटे. वळी ते वकुश कु-
शीख केवा ठे? तो जेमने कपट वाहालुं नथी एवा एटखे माया प्र-
धान जे श्नुष्टानो क्रिया तेने विपे तत्पर एवा नथी. केमजे ते माया
कपट ठे कारण जेनुं एवुं जे लोकरंजन परिणाम तेनो श्जाव ठे,
ममता तथा श्राजीविका तथा जय इत्यादिक साधुपणाना बाधक
ठे, ए हेतु माटे यतिने सर्वथा प्रकारे ए त्याग करवा योग्यज ठे ए
हेतु माटे तेमनो निपेध आ जगाए विशेषे करी देखारयो ॥

टीकाः—॥ यदुक्तं ॥

एवं च संकिञ्चिन्ना, माङ्गलाणि निच्य तद्विष्ठा ॥
श्राजोवियज्ञयधत्या, मूढा नो साहूणो नेया ॥

अर्थः—ते वात शास्त्रमां कही ठे जे ए प्रकारे माता श्-
ध्यवसायवाळा तथा.

टीकाः—य एवं गुणगणोपेतास्ते यतपः साधवः श्रयापि
सुसाधुविरहितयाशंकिते दुःपमाकाक्षेपि श्रास्तां दुपममुप-
मादायित्यपि शब्दार्थः स्युर्नपेयुः इदं प्रवचने सूप्ररतयः सिद्धं-
ताध्ययनाध्यापनव्याख्यानध्वषणपरायणाः अध्ययनादिकर्तव्य-
ताविषयतयैव तेषां शास्त्रीयशिद्धान्वयणात् ॥

अर्थः—जे ए प्रकारे गुणगणे सहित ठे ते साधु ठे. आ
काळमां पण एटले सुसाधुनो विरह जेमां ठे एवी आशंकाए स-
हित एवो आ दुपमा काळ तेने विपे पण सुसाधु होय तो दुपम
सुखमादिक वीजा काळमां होय तेमां शुं कहेवुं ! ए प्रकारनो अपि
शब्दनो अर्थ ठे. आ जिनशासनने विपे सूत्रने विपे प्रीतिवाळा
एटले सिद्धांतनुं जणवुं जणाववुं, केहेवुं, सांचळवुं तेने विपे त-
त्पर एवा, केसजे सिद्धांतनुं जणवुं इत्यादि तेमनी शिक्षा शास्त्रमां
सांचळीए ठीए ए हेतु माटे.

टीकाः—॥ यदुक्तं ॥ शास्त्राध्ययने चाध्यापने च संवितने
तथात्मनि च ॥ धर्मकथने च सततं यत्नः सर्वात्मनाकार्यः ॥ न तु
लिङ्गिन इव प्रवर्ज्यादिनमारज्य व्यवहारमंत्रादिप्रयोगतत्पराः ॥
एतेन तेषामुन्मादाद्यजावः प्रतिपादितः ॥ महात्मनां सूत्रा-
ध्ययनादेरेवं फलत्वात् ॥ एतेन संत्येव संप्रति यथोक्तलक्षण-
जाजो यतयोऽदर्शनादित्यादि यदाशंकितं तदपास्तम् ॥

अर्थः—ते वात शास्त्रमां कही ठे जे, साधुए शानुछं नणवुं
तथा जणाववुं तथा चिंतन करवुं तेने विपे तथा आत्मानो विचार
करवो तथा धर्म संजळाववो तेने विपे सर्व प्रकारे निरंतर यत्न
करवो. पण लिङ्गधारीउंनो पेठे जे दिवसयो प्रवज्या लोधो ते दि-
वसने थारंजो व्यवहार करवो तथा मंत्रादिकनो प्रयोग करवो तेने
विपे तत्पर नयो यत्ना. ए वचन रुयुं तेणे कराने ते सुरिहित सा-
ने उन्माद आदि दोर नयो एम प्रतिपादन करुं. मोटा पुरुषोने

सुत्रादिकनुं जणवुं इत्यादिकयो ए प्रकारनुं फलपणुं थाय ठे ए हेतु माटे, ए ऋष्युं तेणे करीने आ काळमां पण शास्त्रमां कहेखां जे लक्षण तेणे सहित एवा यति ठेज. पूर्वे प्रतिवादिए निपेध कर्यो हतो जे आ काळमां शास्त्रोक्त लक्षणवाळा साधु नथी, केमजे ते देखाता नथी. इत्यादि जे आशंका करी हती तेनुं खंमनःकर्युं.

टीकाः—काळादिदोषात् प्रायशस्तथाविधयतीनामदर्शने-
पि क्वापि तेन संतीत्यनाश्वासस्य कर्तुमयोग्यत्वात् ॥

॥ यदुक्तं ॥

काळाद्दोसठं कहवि, जइवि दीसंति तारिस्ता न जइ ॥
सवत्थ तद्वि न छिन्ति नेव कुज्जा अणासासं ॥

अर्थः—काळादि दोषधी बहुधा ते प्रकारना यतिनुं नाम देखारुवुं कोइ जगाए यतुं नथी तेणे करीने ते प्रकारना सुविहित साधु नथी ए प्रकारनो विश्वास राखवो ते अयुक्त ठे ए हेतु माटे ते वात शास्त्रमां कही ठे, जो काळादि दोषधी कदापि ते प्रकारना सत्पुरुषो देखवामां थावता नथी तोपण सर्व जगाए तेश सत्पुरुषो नो विच्छेद थयो ठे ए प्रकारनो अविश्वास न राखवो.

टीकाः—आतीर्थमागमे वकुशकुशीखानामनुवृत्तिश्रव-
णात् ॥ यदाह ॥ न विणा तित्थं नियंतेहिं नात्तित्था यनियंत्थया ॥
उक्ताय संजमो याव ताव अणुसज्जणादुएहमिति ॥ वकुशकुशी-

स्योरनुवृत्तिरिति तत्र व्याख्यानात् ॥ तथाच ज्ञानदर्शनाज्यामेव
संप्रति तीर्थमिति ब्रुवाणस्य चवतः प्रायश्चित्तापत्तेः ॥ यदाह ॥
केसिंचिय अप्सो, वंसणनाणेहि वट्टए तित्थं ॥ बुद्धेनं च चरिं,
वपमाणे जारिया चउरो ॥ असद्महान्तदनिच्चतश्चसंधवास्त
प्रसंगात् ॥

॥ यदुक्तं ॥

जो जणइ नत्थि धम्मो, नय सामइयं न चेवय वयाइं ॥
सो समणसंधवज्जो, कायवो समणसंधेण ॥

अर्थः—ए वात शास्त्रमां कही ठे जे असत् आग्रहयी ते
वातने न इच्छता जे पुरुषो तेने संघ बहार करवानो प्रसंग ठे. ते
वात शास्त्रमां कही ठे जे, जो कोइ एम कहे जे धर्म नयी, सामा-
यिक नयी, प्रतादि नयी तो ते पुरुषने श्रमणसंधे श्रमण संपयी
बाहार काडवो.

टीकाः—तस्मात्संत्ययापि विरक्षाः प्राग्वर्णितगुणा मुनयः
॥ यदाह ॥ ता नासरासिगद्धिदु-रिप्वि तद् दस्किणेविइह रित्रे ॥
अत्रि चिय जा तित्थं, विरखतरा केइ मुणियवरा ॥ इति
सार्थः ॥ ३६ ॥

अर्थः—ते माटे था काळमां परा पूर्ण जेना गुण वतंन इहां
परा मुनिठे विरख ठे. ते वात शास्त्रमां कही ठे जे—

टीकाः—तदेवं दुःपमायामपि सुविहितयतिसत्तां व्यवस्थाप्य सांप्रतं सामान्यविशेषगुणवन्नया तेषामेव वंदनीयतां प्रदर्शयन्नाह ॥

अर्थः—ते हेतु माटे दुःपमा कालमां पण सुविहित यति ठे, एम स्थापन करी हवे सामान्य विशेष गुणयुक्तपणे तेमनुंज वंदनीयपणुं ठे एटखे वंदन करवा योग्य ते सुविहित यतिज ठे एम देखामता ठता कहे ठे. ॥ ३६ ॥

॥ मूलकाव्यम् ॥

संविज्ञाः सोपदेशाः श्रुतनिकपविदः क्षेत्रकालाद्यपेक्षा ।
नुष्टानाः श्लक्ष्ममार्गप्रकटनपटयः प्रास्तमिध्याप्रवादाः ॥
बंध्याःसत्साधवोऽस्मिन्नियमशमदमौचित्यगांजौर्यंधैर्य
स्थैर्योदाचार्यचर्याविनयनयदयादाक्ष्यदाक्षिण्य पुण्याः॥३७॥

टीकाः—बंध्याः सत्साधवोऽस्मिन्निति संबंधः ॥ संविज्ञा-
मोक्षान्निष्ठापुकाः नवजीर्यो वा ॥ नतु परलोकोपेमुख्येनेदृशोक्त
प्रतिबद्धाः ॥ एवं विधा अपिस्वनिस्तारका एष ज्ञाप्यन्ति ॥
तथा च किं तेरित्यत आह.

अर्थः—आ जगतमां जे सुसाधु ठे ते वंदनीक ठे, ए प्रका-
रनो संबंध जाणवां. ते सुसाधु केश ठे? तो मोक्षना अभिप्रायी थ-

भवा संसारयो जय पानना एवा पण पश्यां क्त्वा हार्ययी विमु
 यऽ आ लोहमां वंधापशा नयी ए प्रहाग्ना वे. नो पण वेत्ता
 तारक हशे ते माटे ने वेने गुं ? एयी आगं हा करी उतर हंइ वे

टीकाः—सोपदेशाः धर्मदेशनान्तर्गताः नत्वाश्रयमात-
 शीघ्रत्वादिना तं ह्यमुनाः तं विना ज्ञय्यां पकारान्ना वात्तस्य चा-
 श्रं यतिना विधेयत्वात् ॥ अन्यथात्मनरित्यमात्रप्रसंगात् ॥ यथा
 कथंनित् तद्गुणानुक्तिगानुक्तेनापि कृतकृत्येन जगत्ता नवि-
 कोपनिर्कीर्षया तत्रादरणात्

अर्थः—जे सुसाधु केवा वे ? तो धर्म देशना करवामां त
 त्पर वे. पण आच्छत तथा सातामुख शीघ्रपणुं इत्यादिके करी धर्म
 देशनायी विमुख नयी, केनजे ते धर्म देशना विना नव्य पुरुषने
 उपकार यतो नयी ए हेतु माटे, ने ते नव्य पुरुषनो उपकार यतिप
 थवश्य करवा योग्य वे, जो एम न होय तो ते यतिने उदरंजरीप
 णानोज प्रसंग थावे एटले ते यतिपेटन्नराज कहेवाय पण परो-
 पकारी न कहेवाय, केमजे तेज जयमां मुक्ति जनार थने करवा
 योग्य जे कार्य ते जेणे, संपूर्ण कर्युं वे एवा जगवंते, जव्य प्राणीनो
 उपकार थशे एम धारी धर्म देशनानो आदर कर्यां वे ए हेतु माटे.

टीकाः—ग्लानादिनाप्याचार्येण धर्मव्याख्यानमवश्यं कर्त्त-
 व्यमित्यागमेऽ जिधानाच्च ॥

॥ यदाह ॥

दोचेव मत्तगाइ, खेले काश्यसदो सगस्तुचिए ॥

एवं विद्दो विनिचं वस्काणि क्लृप्ति ज्ञावत्यो ॥

अर्थः—आचार्यादिक ग्लान होय तो पण तेणे धर्म व्याख्यान अवश्य करवुं, ए प्रकारे आगममां पण कहुं ठे. ते आगम वचन आ प्रकारे ठे जे-

टीकाः—श्रुतनिकपयिदः आगमरहस्यनिपुणाः ॥ एतेन गीतार्थतया धर्मकथाधिकारित्वमाह ॥ अर्गातार्थस्य तदयोगात्

॥ यदाह ॥

कुसुमयसुईणमहृषो वि विवोदुत्तं नवियपुंनरीयाणं ॥

धम्मोजिणपन्नतो, पकप्पजइण कहेयवो ॥

अर्थः—आगमनुं रहस्य जाणवामां अति ग्राह्या, ए कहुं तेणे करीने एमने विषे गीतार्थपणुं ठे ए हेनु माटे धर्म कथानुं अधिकारपणुं ठे एम कहे ठे, अने जे गीतार्थ नधी ते धर्म कथाना अधीकारी नधी.

टीकाः—एवंविधा अपि स्वयं क्रियाक्षिपिला नविष्यंतोत्त-
त आह ॥ क्षेत्रकालाचरोरुं अग्निन् क्षेत्रे अनुष्मिन् पाले आदि
शब्दाद्यरीरयखादिप्रदः ॥ एवं विषे च पले सात विधीयमानमेत-
दनुष्ठानमस्माकमात्मसंयतशरीरधारवापरं नरोपरतीति दश
समयवसानुसार्यनुष्ठानं विदारकनादि क्रियायां नं देश ते तथा ॥

अर्थः—ए प्रकारना ठे तो पण पोते सुविदित मायु क्रिया क्षिपिल हशे, एवो हांकानां नाश कर्तामना कहे ठे जे आ क्षेत्रे न विषे आ काळने विषे आदि शब्दयुक्त शरीर यथादकनुं पण घटण करवुं पटले आ प्रकारनुं पळवते करया सांगेनु आरु अनुष्ठान

आत्म संयम शरीरने बाधक नही करे, ए प्रकारे देज्ञ समय वळने अनुसरतुं जे अनुष्ठान एटले विहार क्रमादिक्रियाकांन ते जेमने ठे एवा.

टीका—तथा अनेन पदद्वयेन ज्ञानक्रियानयानुगामित्वं तेषां निवेदितं ॥ तत्प्रधानत्वाद्दीक्षायाः केवलयोरनिष्टफलत्वा-
जिधानेन समुदितयोरेव तयोः पंग्वंधयोरिवेष्टफलसाधकतया तै-
रिष्टत्वात् ॥

॥ यदाह ॥

हयं नाणं क्रियाहीणं ह्या अत्राणुं क्रिया ॥
पासंतो पंगुलो दह्यो धावमाणो य अंधुं ॥

अर्थ—वळी ते सुविहित साधुने आ वे पदवने ज्ञानक्रि-
याने अनुसरवापणुं ठे एम देखारुयुं केमजे दिक्षाने ज्ञान क्रियानुं
प्रधानपणुं ठे ए हेतु भाटे, एकलुं ज्ञान अने एकली क्रीयानुं अनिष्ट
फल कहुं ठे भाटे ए वे एकठां होय त्यारेज पांगलो ने अंध ए वेनी
पेठे इष्ट फलनुं साधकपणुं तेमणे मान्युं ठे. ते वात शास्त्रमां कही
ठे, जे क्रिया विनानुं ज्ञान ते हीन ठे. अने ज्ञान विनानी क्रिया
ठे ते हीण ठे. जेम पांगळो वनमां दावानलने देखतो हतो तो पण
दग्ध थयो अने आंधळो दोरुतो हतो तो पण दग्ध थयो तेम एक-
युं ज्ञान अथवा एकली क्रिया ते ए प्रकारनुं ठे.

टीकाः—॥संजोगसिद्धीए फलं वयंति, नहु एगचक्रेण रही
पयाशा।अंधो य पंगू य वणे समिच्चा ते संपजता नगरं पविठाम् ॥

अर्थः—भाटे वेता संयोगमां सिद्धि फल रहुं ठे, एम

मोटा पुरुष कहे ठे. एक चक्रवर्ते रघु चाली शकतो नथी. आंधळो ने पांगळो वनमा एतळा मळ्या तो नगरमां पेठा तेत ज्ञान क्रिया ए वे एकने विपे होय तो सिद्धि धाय, ते उपर ए अंधपंगू न्याय जाणवो. आंधळा उपर पांगळो वेठो त्यारे आंधळाना पग ने पांगळानी आंखो ए वे एकठां मळ्यां तो दावानळथी उगरो नगरमां सुखे पेठा.

टीका:—एवंरूपा अपि कुतोपि कदाग्रहरखोद्गारादुत्सूत्रं प्रज्ञापवोप्यंतीत्यत आह ॥ शुद्धमार्गप्रकटनपटवः ॥ यथार्थश्रुतपथप्रकाशनचतुराः ॥ अणीयसोप्युत्सूत्रपदस्य दारुणं विपाकं विदंतः कथमपि ते तन्न वदंतीत्यर्थः

अर्थ:—ए प्रकारना ते सुविहित साधु ठे तोपण क्यारेक कदाग्रहरूपी जेरना उरुकारथी उत्सूत्र प्ररूपता हशे एवो आशंका करी तेनो उत्तर विशेषणद्वारा कहे ठे. जे, ते सुविहित साधु केवा ठे ? तो यथार्थ सिद्धांतना मार्गना प्रकाश करवामां चतुर ठे, अतिशे थोरुं पण उत्सूत्र पदनुं जाण धाय तो तेनो दारुण विपाक ठे एम जाणे ठे माटे कोइ प्रकारे पण ते उत्सूत्रने नथी बोवता एटलो अर्थ ठे.

टीका:—अतएव कथंचित् कर्मदोषाचरण करणाखसेनापि शुद्ध एव मार्गः प्ररूपणीयः ॥

॥ यदुक्तं ॥

हुज्ज हु वसणप्पत्तो, रशीरदुवळयाइ असम्मतो ॥
चरणकरणे असुद्धोसुद्धं मगं परू विज्जा ॥

अर्थः—एज हेतु माटे कोइ प्रकारना कर्म दोषयी चरण
करणमां आखसु होय तेणे पण शुद्ध मार्गनीज प्ररूपणा करवी, ते
वात शास्त्रमां कही ठेजे.

टीकाः—तथाविधस्यापि शुद्धपथप्ररूपणात् प्रेत्य बो-
धिप्राप्त्या कथंचित्संसारपारावारनिस्तारात् ॥ अशुद्धपथ-
प्ररूपकस्य दुष्करक्रियाकारिणोप्यमुत्र बोधिहृत्यानंतज्ञवनिर्व-
र्तनात् ॥ अतएव तादृशस्य दर्शनमात्रमपि श्रुते निवारितं ॥

अर्थः—तेवो ठे तोपण, एटखे क्रियात्रष्ट ठे तोपण शुद्ध
मार्गनो प्ररूपक ठे, ए हेतु माटे मरण पाम्या पठी समकीतपामीने
कोइ प्रकारे संसार समुद्रनो निस्तार करशे, अने अशुद्ध मार्गनो
प्ररूपक ठे, ने ते जो दुष्कर एटखे अति आकरी क्रियानो करनार
ठे तोपणपरलोकमां, समकीत नाश थवायी अनंता ज्ञव ज्रमण करशे
ए हेतु माटे, तेवानुं दर्शन मात्र पण सिद्धांतमां निवारण कर्युं ठे.

टीकाः—॥ यदाह ॥

उमग्गदेसणाए, चरणं नासिंति जिनवरिंदाणं ॥
वावन्नदंसणा खलु, नहु लप्पना तारिसा दटुं ॥

अतः शुद्धपथमेव ते प्रथयन्ति ॥ एत एव प्रास्तमिथ्याप्रवादाः
स्वपक्षे निराकृतोत्सूत्रोच्चावचवक्तव्यताः परपक्षे तु निरस्तप्रवा-
दुकमताः ॥ वंद्या यथार्हं छादशावर्त्तवंदनादिना प्रणमनीयाः ॥

सत्साधवः सुविहितयतयः ॥ अस्मिन् जिनशासने दुष्य-
माकाले वा ॥

अर्थः—ए हेतु माटे शुद्ध मार्गने ते सुविहित साधु जे ते
विस्तार पमान्शे, माटे ते केवा ठे ? तो नाश कर्या ठे मिथ्यात्वना
खोटा वाद ते जेमणे एवा एटखे पोताना पक्षमां उत्सूत्र संबंधी
कांइ पण जापण ते जेमणे निवारण कर्युं ठे एवा, अने परपक्षमां
एटखे अन्य दर्शनीमां ते ते दर्शन संबंधी प्रवाद एटखे विपरीत वाद,
ते जेमणे खंरुन कर्या ठे एवा समर्थ, वंदन करवा योग्य, एटखे जेम
घटे तेम छादशावर्त्त वंदनादिकवने नमस्कार करवा योग्य एवा
आ जिनशासनने विपे अथवा दुःपमा काळने विपे सुविहित यति
वर्त्ते ठे.

टीकाः—॥ यदुक्तं ॥

ते य वलकालदेसाणु सारिपाखियविहारपरिहारा ॥
इसिसदोसने विहु, जत्तीवहुमाण मरिहंति ॥

नियमो अज्यायजिग्रहः शमः कपायनिग्रहः दम इंद्रियव-
शीकारः शौचित्यं सर्वत्र योग्यतानुसारेण विनयादिप्रयोक्तृत्वं,
गांभीर्यमसह्यहर्षदेन्यादिविकारत्वं ॥

अर्थः—वळी नियम कहेतां अज्यादि अजिग्रह तथा क-
पायनिग्रह तथा इंद्रियोनुं वश करवुं तथा सर्व जगाए योग्यपशाने
अनुसारे विनयादिकनुं करवापणुं तथा हर्ष तथा दीनतादिकना
विकारनुं न जणावापणुं.

टीकाः—॥ यदुक्तं ॥

यस्य प्रज्ञावादाकाराः, क्रोधहर्षजयादिषु ॥
ज्ञावेषु नोपलक्ष्यते, तद्गंजीर्यमुदाहृतम् ॥

अर्थः—तेज गंजीरपणुं ठे तेनुं लक्षण शास्त्रमां कश्चुं ठे वे
क्रोध तथा हर्ष तथा जय इत्यादि ज्ञाव प्रगट धये ठते जे गंजी-
पणाना प्रज्ञावथी आकार उल्लख्यामां न थावे तेनुं नाम गंजी-
पणुं कश्चुं ठे.

टीकाः—धैर्यं विपत्स्वपि चेतसोऽवेक्यं स्थैर्यं विमृश्यकार्यं
कारित्वं । शौदार्यं विनेयादीनामध्यापनादिषु विपुलाशयता ॥ आ-
र्यचर्या सत्पुरुषक्रमवृत्तिता । विनयो गुर्वादिष्वनुत्थानादिप्रति-
पत्तिः । नयो लोकलोकोत्तराविरुद्धवर्तित्वं । दया दुस्वयतादिद-
र्शनाद्भूतःकरणत्वं । दादयं धर्मक्रियास्वनालस्यं । दाक्षिण्यं सरस
चिन्ता ॥ ततो छंछः एत्तिर्गुणैः पुण्याः पवित्रा मनोज्ञा वा साधयो
वंदनायर्हतीति वृत्तार्थः ॥ ३७ ॥

अर्थः—तथा विपत्तिने विपे पण चिन्तुं अविपत्तपणुं
तथा विचारीने कार्यनुं करवापणुं तथा शिष्यादिकने जणारसादि-
कने विपे विज्ञाळ थाशयपणुं तथा सत्पुरुषनी रीने वत्तंसापणुं
तथा गुर्वादिकने विपे सन्मुख उगी उनुं थनुं इत्यादि मिनप कर
वापणुं तथा खोरु खोकोत्तरने अविरुद्ध वर्तवापणुं तथा कोङ्गी वृ-
ईशादिक देखाने कोनळ थंतःकरणणुं तथा धर्मक्रियाने विपे
याळत रहितपणुं तथा सरळ चिन्तपणुं, पट्टा गुणार्थं पवित्र थ-

धवा सुंदर एवा साधु जे ते वंदनादिक करवा योग्य ठे, ए प्रकारे
आ काव्यनो अर्थ थयो. ॥ ३७ ॥

टीकाः— ॥ सांप्रतं प्रकरणकारः प्रकरणं समाप्नुवन्निष्ठ
देवतास्तवठन्नानाऽवसानमंगलं सूचयंश्चक्रबंधेन स्वनामधेय-
माविर्विज्ञावयिपुराद् ॥

अर्थः—हवे प्रकरणना कर्ता पुरुष प्रकरणने समाप्त करता
ठता इष्टदेवनी स्तुतिना मियधी ठेह्या मंगलाचरणनो सूचना क-
रता ठता चक्रबंध काव्ये करीने पोतानुं नाम प्रगट करता ठता कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

विन्नाजिष्णुमगर्वमस्मरमनाशादं श्रुतोद्ध्वने ।
सद्ज्ञानद्युमणिं जिनं वरवपुः श्रीचंडिकाज्ञेश्वरम् ॥
वंदे वर्ण्यमनेकधा सुरनरैः शक्रेण चैनश्चिदं ।
दंजारिं विडुपां सदा सुवचसानेकांतरंगप्रदम् ॥ ३८ ॥

टीकाः— ॥ जिनं वंदे इति संबन्धः ॥ विन्नाजिष्णुं त्रिभुवना
तिशापिचतुर्दशदतिशयवस्त्वेनाख्यंतं शोचमानं ॥ अगर्वं उच्छि-
ताहंकारं ॥ अस्मरं मथितमन्मथं ॥ श्रुतोद्ध्वने सिद्धांताज्ञा
तिक्रमे अनाशादं आशां मनोरथं ददाति पूजयति आशादः न
आशादोऽनाशादस्तं श्रुताज्ञातिक्रमकारिणः पुंसो नानुमन्तार-
मित्यर्थः ॥

तर्क शरीरा रत्तस्यंदिन्या वाचा तगा जगवान् नै गतवाद्
त्पादयति यथा विद्वांसः शेषदर्शनत्यागेन तत्रैव रज्यंत इत्या

अर्थः—केम जे तेमज प्रमाण पणे सहित ठे ए हेतु
पण अन्यदर्शनीनी पेठे सत् अथवा असत् अथवा नित्य अ
अनित्य इत्यादि एकज स्वरूप वस्तुनुं ठं एम एकांतरूपपणुं उ
दर्शनमां नथी केमजे विचार करतां तेनुं प्रमाणपणुं नथी थ
ते माटे अनेक रूप वस्तुना वादने विने अनुरागने उत्पन्न करना
एटले अनेकांत वादने विपे प्रीति उत्पन्न करना तर्करू। साक
रना रसने ऊरनारी वाणीवने जगवान् अनेकांत वादने व्युत्पन्न
करे ठे जे प्रकारे विद्वान् पुरुषो समस्त दर्शननो त्याग करीने ते
अनेकांत वादने विपेज राजी थाय ठे एटजो अर्थ ॥

टीकाः—चक्रमिदं चक्रबंधः॥ माघसमं यादृश्या वर्णन्यास-
परिपाठ्या माघकाव्यस्थचक्रं तथा माघकाव्यमिदं शिशुसात्र-
वध इत्येवं रूपो नाम निबंधः प्रादुर्भवति ॥ इहापि तादृश्ये धेति
माघसमतार्यः ॥

अर्थः—ग्रा चक्र बंध काव्य ठे. ते माघ काव्यना जेनुं ठे,
प्रकारे थरुर स्थापन करवानी परिपाटी माघकाव्यना चक्रबंधि
मां ठे ते प्रकारे ग्रही पण ठे. शिशुसात्र वध नामनो जे प्रंध
माघकाव्य कहे ठे, तेना जेना चक्रबंध ठे माटे माघ समान
अर्थ ययो.

टीका:—॥ तथाहि ॥ प्रथमां वलयाकाराणि शांतराणि त्रीणि रेखायुगलानि व्यवस्थाप्यन्ते ॥ तेषां च त्रीण्यंतरालानि च वन्ति ॥ ततः सर्वांतरानि त्रिवृत्ताकारासंस्थाप्यन्ते ॥ तस्याश्च पटसुदि ॥ कुद्धाच्यां कुद्धाच्यां रेखाच्यां परकाग्रंत्यवलयांत्यारेखां यावत् ॥ एवमेतत् परकंचक्रं जवति ॥

अर्थः—तेज देखामे ठे जे प्रथम वलयने आकारे एटखे गोलाकार अंतर सहित त्रण रेखा जुगल स्थापन करवां एमनां त्रण अंतराल थाय. त्यार पठी ते सर्वनी वचे नाची गोळ आकारनी स्थापन करवी, तेनी ठ दिशाने विषे वे वे रेखावने ठ आरात करवी, तेव्हा वलय अने ठेव्ही रेखा सुधी, ए प्रकारे करे ठते ठ आरानुं चक्र थाय ठे.

टीका:—तत एकस्य कस्यचिदरकस्यांतर्गतांत्यवलयांतरालेषु तस्य प्रथमाक्षरं लिख्यते ततोऽधस्ताद्धितीयमक्षरं ॥ तस्याधस्तान मध्य वलयांतरे तृतीयं ॥ ततोऽधस्ताद्यतुर्थ पंचमे ततोऽधस्तादाद्यवलयांतरालेषु षष्ठं ॥

अर्थः—त्यार पठी कोइक एक आरानी अंतर्गत वलयनी वचे प्रथम अक्षर लखवो त्यार पठी तेनी नीचे बीजो अक्षर लखवो तेनी नीचे मध्यम वलयानी वचे त्रीजो अक्षर लखवो त्यार पठी नीचे चौथो पांचमो अक्षर लखवो. त्यार पठी नीचे षष्ठा वलयनी वचे षष्ठो अक्षर लखवो.

टीकाः—ततोपस्तात् सप्तमाष्टमनवमानि ॥ ततो नार्जीद-
 शमं ॥ तत प्रथमारक सन्मुखारकादावेकादशाद्वादश त्रयोदशा-
 नि ॥ ततस्तदुपरिष्ठादाद्यवलयान्तरालेचतुर्दशं ॥ ततस्तदुपरि
 पंचदशयोऽशे ॥ ततस्तदुपरिमध्यवलयान्तरासप्तदशं ॥ तदुप-
 रिष्ठादष्टादशं ॥ ततउपरिष्ठादंत्यवलयान्तरालेएकोनवीशं ॥ एवं
 वृत्तस्य प्रथमपादोरकद्वये समाप्यते ॥ एवमनेनक्रमेणद्वितीय-
 तृतीयपादावप्यवशिष्टारकचतुष्टय इति ॥ नानेरकरं त्रिरा-
 र्त्त्यते ॥ ततस्तृतीयपादस्यात्याकरं चतुर्थपादाद्याकरतयापुनरा-
 र्त्परिकरूण्यांत्यवलयान्तरे चतुर्थपादस्यद्वितीयतृतीयेकरे व्य-
 वस्याप्येते ॥ तदनंतंप्रथमारकांतः स्ववृत्तप्रथमाकरं चतुर्थपादा-
 स्यतुर्थाकरतयापर्यंतत्पुरतोरकरूण्यांत्यवलयान्तरे पंचमपट्टे अ-
 करे सिध्यते ॥ अनेनक्रमेण तावद्वेयं यावत्तृतीयपादस्यात्याकरं
 तद्यत्तृतीयपारमावृत्तचतुर्थपादस्यात्याकरतयाज्ञातव्यं ॥ इहच-
 नामबंधमत पुनरावृत्तवर्णानुसारा यथो संनवं तद्वर्णपंचमत-
 यापिप्रसंगेषुयोग्याः ॥ अत्र त्रिनवद्वानेनगणिते वंचक्रेइतिनाम-
 बंधः ॥ श्यावनायेयं ॥ प्तयेयं चक्राकर न्यासस्वरूपं व्यक्त
 मविष्णुय बोधनाय किंचिदर्शित मितिप्रुतार्थः ॥ ३० ॥

अर्थः—इत्यादि चक्रबंधी चित्रमां अकर लपवानी रीत
 जाउवी. या चाद्वयनां त्रिनवद्वानगणीत या संय रथो वे ए प्र-
 कर नात्र बंध के, नना श्यावना यत् ॥ प्रमाणे वे. या चक्राकर
 स्वर प्रसट्ट वे तेषु याद्वतीयना बंध माक कंडक वेमाक्यु वे
 ए प्रद्वय द्रा द्वावयनां अर्थ यथा ॥ ३० ॥

टीकाः—एवंचानेन प्रकरेण सप्रपंचं मिथ्यापथस्वरूपे प्रकटिते प्रभु श्री जिनवह्मजसूरयः किमित्येवं प्रकष्टवृत्त्याखि-
गिनो जवद्भिं झंपिता इति केनाप्युपालब्धास्तस्यच प्रति वचनं
तस्मैवद्गुणवृत्त छयेनोपन्यस्तं अतस्तदपि पातित्वा प्रकृतानु-
दप्रैव प्रकरणांतरे निवृद्धं ॥ तदिदानीं व्याख्यायत इत्याह ॥

अर्थः—ए प्रकारे आ प्रकरणे करीने प्रपंच सहित मिथ्या-
मार्गनुं स्वरूप प्रगट करे ठते एटखे समर्थ श्री जिन वह्मजसूरी जे
ते शा वास्ते पृकष्टवृत्तिये करीने लिंगधारीउने दोषवाळा करेठे,
एम कोइके उलंजो आप्यो त्यारे तेनो उत्तर आगळ कहीशुं एवां
वे काव्यो वने कझो ठे माटे ते पण आ चालता प्रकरणे उपयोगी
ठे माटे बीजा प्रकरणमां कहेलां वे काव्य तेने आ प्रकरणमां
हवे कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

जिनपतिमत दुर्गे कालतः साधु वेपे ।
विषयि जिरजि भूते न्स्मक न्खेच्छ सैन्यैः ॥
स्व वशजन् जनानां शृंखलेवस्वगच्छे ।
स्थितिरिय मधुनातैर प्रथि स्वार्थ सिद्ध्यै ॥३९॥

टीकाः--जिनपतिमतमेव जगवद्ग्राशनमेव मिथ्यात्वादि
वेरिवार रक्षा क्षमत्वाद्दुःख मूलत्वेनप्रति पक्षैरक्षयत्वा दुःखतिः

मत्वेन दुरारोहत्वाच्चदुर्गभाकारस्तस्मिन् अजिज्ञूते उपद्रुते
विभंबिते इत्यर्थः ॥ साधु वेपे लिंगिज्जिः

अर्थः—जगवत्तुं शासन ठे तेज मिथ्यात्वादि वेरीनास-
मूह्यी रक्षा करवा समर्थ ठे ए हेतु माटे, तथा वरु मूल ठे माटे
शत्रु मात्र रुय करवा समर्थ नयी यता ए हेतु माटे उन्नतिवाळो
ठे माटे दुःखे आरोहण करवा योग्य ठे, एवो जे जिनमत रूपी
दुर्ग पटले किडलो ते लिंगधारीउंए पराजव करेठते पटले विभं-
बना पमाने ठते पटलो अर्थ ठे.

टीकाः—जस्मकोजस्मराशिग्रहः स एवार्द्धशासन रतानां
नानाविध बाधा विधायित्वात् श्लेघ्रस्तु रुक्वाधिपस्तस्य सै-
न्यास्त दनुवर्ति चेष्टित्वात् सैनिकास्त विपिपिनिः कामुकेः
द्वितीयपक्षे वशीकृत बाह्यदेशेः अथ कथमेवं विधस्यापि जिन-
मत दुर्गस्य विपयिजीरपि लिंगिज्जिराजिज्ञव इत्यतथाह ॥

अर्थः—जस्मराशीनामाग्रह एज अरिहंतना शासनमां
आशक्त पुरुषोने नाना प्रकारनी पीमाना करनार ठे, माटे श्लेघ्र
जेवो ठे, तेनी सेनामां रद्देनारा पटले जस्मग्रहूरूप श्लेघ्र राजाने
अनुसरी रद्देनारा, एवा अने विषय खुड्य एवा लिंगधारीउंए जि-
नमत रूपी दुर्गनो पराजव कयां ह्ये श्लेघ्र राज पक्षे एम अर्थठे
जे, वरु कयां ठे बाह्यदेश जेमणे एवा जेनी सेनाना शोरु ठे एतुं
श्लेघ्र राज ठे. ह्ये आ प्रकारनो जिनेश्वर जगवंतना मतरूपी मोटां

किह्लो, ते विपयि एवा पण लिंगधारीउण् केम पराजव कयों तेनो उत्तर कहे ठे.

टीका:—कालतो डुःपमा समय दोपात् अजिजुयं तेहि कालवशान्महातेजस्विनोपि ॥

॥ यदुक्तं ॥

समार्द्धतं यस्य करे विंसर्पि जिस्तमोदिगंतेष्विपिना वतिष्टते ॥
सपप सूर्यस्तमसाजिज्जूयते स्पृशंति किं कालवशेननापदः ॥

अर्थ:—जे डुःखमा काल दोपथी पराजव थाय ठे महा तेजस्वी पण कालवशथी पराजव पामे ते कहुंठे जे, जेना विस्तारवंत किरणवने अंधकार दिशाउंमां पण रहेवा समर्थ नथी थतुं ते आ सूर्य काळे करीने अंधकारवने पराजव पामे ठे, केमजे तेजस्वीने पण कालवशे करीने आपत्तिउं थुं नथी स्पर्श करती? एटले थुं आपत्काल नथी आवतो. आवेज ठे.

टीका:—॥ ततश्च स्ववशजरुजनानांसम्यक्त्वाधारो पण व्याजेनात्मायत्नीकृत मुग्ध लोकानां स्वगच्छ स्थितिः एते वयं संप्रदायागता युष्माकं गुरवस्तस्मात्कदाचिदपिन् मोक्तव्या इत्यादिका प्राक् प्रतिपादानिजगच्छ मुद्राशयंपपा अधुनाइदानीं तनैः साधुवेपैः ॥ अग्रधिसर्धत्रैक मत्येन अतानि ॥

अर्थ:—ते माटे पोताने वश एवा जरुलोकने समकित्तादि.

आरोपण करवाना मियची पोताने आधीन कर्या एवा जे जोळा लोक तेमने पोताना गछनी स्थिति एटले आ अमो परंपरागतनुं तमारा गुरु ठीए माटे क्यारे पण न मूकवा इत्यादि पूर्वे प्रतिपादन करी एवा जे पोताना गछनी मुझा ते हाखना साधु वैपधारोउंए विस्तारी ठे एटले सर्व जगाए एक्रमत करी विस्तार पमानो ठे.

टीकाः—॥ स्वार्थ सिद्धयेकथमस्माकमेवेते जोग्याजविष्यं तोतिनिजकार्यं निष्पत्तये ॥ अत्रार्येऽनुरूपनुपमानमाह ॥ श्रुत्वा खेव निगमश्च ॥ एतदुक्तं जवति ॥ यथाम्लेठसेन्याः कस्मिंश्चिदपिदुर्गे स्वजुजवलेन गृहीतेऽविषाद्यर्थं तदंतर्दत्तिनागरिकसोक संयमनाश्रुंस्वलां प्रसारयंति ॥ तथैतेपिसिंगनः स्योप-जोगार्थं मुग्धजन नियमनातगच्छ स्थितिं प्रथयमासुरिति-वृत्तार्थं ॥ ३९ ॥

अर्थः—॥ पोताना स्वार्थनी सिद्धिने अर्थे एटले आ जोळा लोक आपणेज जोगव्या योग्य केम करीए तो चाय ? एतुं वीचारी गच्छ स्थितिठे विस्तारी ए जगाए घटनुं उपमान कहे ठे, जे बेनी-ठेना जेवा गृह मुझा ठे, ते कशुं ठे जे जेम श्वेच्छनी सेनाना पोंछा कोइ दुर्गवृमि एटले विकट स्थान पोताना नूजवळवणे मद्दण करे ठेने इत्यादिकेने अर्थे तेमां रक्षेसा नगरना खोऊने बांधवा सास गुंखळा विस्तार ठे तेन आ खिंगधारीयो पोताना उपनोगने जोळा जोऊने बांधवा मान गच्छ स्थितिठेने विस्तार ठे आ प्रदारे आ सत्यतो अर्थ पूरो ययो ॥ ३९ ॥

टीकाः—॥ ननुयदितेगद्य स्थितिं सर्वत्र विस्तार यामा-
सुरेतावतापिकिमिल्यतथाह ॥

अर्थः—आशंका करे ठे जे जो ते लिंगधारीउं सर्व जगाए
पोताना गहनी स्थितिउंने विस्तारे ठे तेणे करीने शुं घयुं ए जगाए
तेनो उत्तर कहे ठे.

॥ मूल काव्यम् ॥

संप्रत्य प्रति मे कुसंधव पुषि प्रोज्जृजिते न्जस्मक
म्लेन्ना तुच्छवले दूरंत दशमाश्चर्ये च विस्फूर्जति ॥
प्रौढी जग्मुषि मोहराज कटके लोकैस्तदाज्ञापरे
रेकीजुय सदागमस्य कथया पीच्छं कदर्थ्यामहे ॥४०॥

टीकाः—मोहराजकटकेप्रौढिजग्मु पिलोकैर्वयंकदर्थ्यामह-
इति संबंध ॥ संप्रत्यधुता प्रोज्जृजिते अच्युदिते न्जस्मकम्ले-
न्नातुच्छवले ॥ न्जस्मराशितुरुक्कवाधिप सारसैन्येअप्रतिमे तेज
स्वितयाऽनन्य साधारणे ॥

अर्थः—मोहराजनुं लश्कर मोटी उन्नति पामे ठेते लोक-
वने अमो कदर्थना करीए ठीए एम संबंध ठे, आ काळमां न्जस्मक
ग्रहरूपि म्लेन्न राजा तेनुं मोहुं सैन्य ठे, जेना तेजस्वीपणानो ची-
जाने उपमा नथी माटे असाधारण ठे.

टीकाः—कुसंघ एवप्राक्वर्णितनिर्गुण साध्वादि समुदाय एववपुः शरीर स्वरूपं यस्यतत्तथा ॥ तस्मिन् जस्मक म्लेच्छस्य हिडुः संघएव स्वसैन्यं ॥ ततो यथा म्लेच्छोऽश्वादि साधने नपरजनपदमन्ति जवति एवं जस्मकोपि प्रवल दुःसंघवलेन जगवन्नासन मालिन्योत्पादनेन तिरस्कुरुते ॥

अर्थः—कुसंघ एटले पूर्वे वर्णन कर्यो एवो गुण रहित साधु आदिकनो समूह एज ठे स्वरूप ते जेनुं एवो जस्मक ग्रहरूपं म्लेच्छनुं सैन्य दुःसंघ एज ठे माटे जेस म्लेच्छ अश्व आदि साधने करीने शत्रुना देशनो पराजत्र करे ठे ए प्रकारे जस्मकग्रह पण वलिष्ठ एवो कुसंघनो समूह तेणे करीने जगवंतना शासनने मलिनपणुं उत्पन्न करवे करीने तिरस्कार करे ठे.

टीकाः—तथा दुरंत दशमाश्रयं दुष्टा संयत पूजाह्यां त्याश्रयैः समुच्चये विसूर्जति प्रजविष्णो ॥ एवंच सति प्रौढी स्फातिं जग्मुपि मोह एव मिथ्याज्ञान मेव खिगिप्रज्ञत संसार मार्गस्यादि कारणत्वादति दुर्जयत्वा द्रागादि प्रचवत्वाच्च राजा प्रार्थिवस्तस्य कटके श्रनीके ॥

अर्थः—वळी दुष्ट एवा असंजतिनी पूजा नामनुं दशमुं आश्रय प्रवलपणे प्रगट् थये ठते मोह राजानुं सैन्य मोटी उन्नति पाभ्युं. मोहते मिथ्याज्ञानज ठे, ते खिगधारीए कहेखा जे संसार मार्ग तेनुं आदि कारण ठे तथा अति दुःखवने जिताप एवो ठे, तथा रागादिनुं कारण ठे, ए हेतु माटे मोह एज राजा ठे तेनुं सैन्य खिगधारीरुहपी विस्तार पामे ठते.

टीकाः—प्रागुक्तस्य जस्मकादेः सर्वस्यापि मोहराजपरिच्छेदज्ञतत्वेन तत्कटक कल्पत्वात् ॥ अथमर्थः ॥ मोहो हि दुष्टमौलराजकल्पस्तस्य च दुःसंघलक्षणचतुरंगवलकलितो जस्मको म्लेच्छाख्यमहासामंतकल्पः ॥ दशमाश्वर्यं तु स्वत एवातिप्रवलत्वात्साहायांतरनिरपेक्षमेव द्वितीयमहासामंतप्रख्यं ॥

अर्थः—पूर्वं कहुं जे जस्मक ग्रहादि सर्वे ते पण मोहराजानुं उपकरणरूप ठे माटे तेनो सेनाने तुल्यपणुं ठे ए हेतु माटे आ अर्थ स्फुट ठे. निश्चे मोहराजा ठे ते दुष्ट मूल जुतराग ठे ते दुष्ट संघ ठे लक्षण जेनुं एवुं चतुरंग सैन्य सहित ठे, जस्मग्रह ठे ते म्लेच्छ नामे महा चक्रवर्ति राजा सरखो ठे, अने दशमुं आश्वर्य तो पोतानी मेळेज अति प्रवल ठे माटे वीजानी सहायतानी अपेक्षा कर्या विनाज वीजा मोटा चक्रवर्ति राजा सरीखो ठे.

टीकाः—ततो यथा कश्चिन्महाराजाधिराजो म्लेच्छादि महासामंतैर्नृमंजलं साधयति तथा अथमपि मोहराजो जस्मकादिजिर्जिनशासनमजिज्ञवतीति ॥ ततो लोकैः कुसंघजनैः तदाज्ञापरेर्माहराजशासनमनतिक्रामंभिः मूढत्वाद्विमृश्यकारिजिरित्यर्थः एकोऽनूय दुष्टत्वेनैकमत्यं विधाय ॥

अर्थः—ते हेतु माटे जेम कोइ महाराजाधिराज ठे ते म्लेच्छादि मोहराजावने पृथ्वीमंजलने साधे ठे तेम आ मोहराजा पण

टीकाः—कुसंध एवप्राक्वर्णितनिर्गुण साध्वादि समुदाय एववपुः शरीर स्वरूपं यस्यतत्तया ॥ तस्मिन् जस्मक म्बेष्ठस्य हिष्ठुः संघएव स्वसैन्यं ॥ ततो यथा म्बेष्ठोऽश्वादि साधने नपरजनपदमज्जि ज्वति एवं जस्मकोपि प्रवल दुःसंध वक्षेन जगवन्नासन मालिन्योत्पादनेन तिरस्कुरुते ॥

अर्थः—कुसंध एटले पूर्वे वर्णन कर्यो एवो गुण रहि साधु आदिकनो समूह एज ठे स्वरूप ते जेनुं एवो जस्मक ग्रहरूपं म्बेष्ठनुं सैन्य दुःसंध एज ठे माटे जेम म्बेष्ठ अश्व आदि साधने करीने शत्रुना देशनो पराजत्र करे ठे ए प्रकारे जस्मकग्रह पण वलिष्ठ एवो कुसंधनो समूह तेणे करीने जगवंतना शासनने मलिनपणुं उत्पन्न करवे करीने तिरस्कार करे ठे.

टीकाः—तथा दुरंत दशमाश्चर्ये दुष्टा संयत पूजाह्यां त्याश्चर्येचः समुच्चये विसूर्जति प्रजविष्णौ ॥ एवंच सति प्रौढी स्फातिं जग्मुपि मोह एव मिथ्याज्ञान मेव लिंगिप्रज्ञप्त संसार मार्गस्यादि कारणत्वादति दुर्जयत्वा जागादि प्रजवत्वाच्च राजा प्रार्थिवस्तस्य कटके अनीके ॥

अर्थः—वळी दुष्ट एवा असंजतिनी पूजा नामनुं दशमुं आश्चर्य प्रवलपणे प्रगट् थये ठते मोह राजानुं सैन्य मोटी उन्नति पाम्युं. मोह ते मिथ्याज्ञानज ठे, ते लिंगधारीए कहेखा जे संसार मार्ग तेनुं आदि कारण ठे तथा अति दुःखवने जिताय एवो ठे, तथा रागादिनुं कारण ठे, ए हेतु माटे मोह एज राजा ठे तेनुं सैन्य लिंगधारीनुरूपी विस्तार पामे ठते.

टीकाः—प्रागुक्तस्य जस्मकादेः सर्वस्यापि मोहराजप-
रिच्छेदज्ञूतत्वेन तत्कटक कल्पत्वात् ॥ अथमर्थः ॥ मोहो हि
दुष्टमौलराजकल्पस्तस्य च दुःसंघलक्षणचतुरंगवलक-
क्षितो जस्मको म्हेच्छाख्यमहासामंतकल्पः ॥ दशमाश्चर्यं
तु स्वत एवातिप्रवलत्वात्साहायांतरनिरपेक्षमेव द्वितीयम-
दासामंतप्रख्यं ॥

अर्थः—पूर्वं कहुं जे जस्मक ग्रहादि सर्वे ते पण मोह
राजानुं उपकरणरूप ठे माटे तेनी सेनाने तुल्यपणुं ठे ए हेतु माटे
आ अर्थ स्फुट ठे. निश्चे मोहराजा ठे ते दुष्ट मूल चतुराग ठे ते
दुष्ट संघ ठे लक्षण जेनुं पणुं चतुरंग सैन्य सहित ठे, जस्मग्रह ठे
ते म्हेछ नामे महा चक्रवर्ति राजा सरखो ठे, अने दशमुं आश्चर्य
तो पोतानी मेळेज अति प्रवल ठे माटे वीजानी सहायतानी अपे-
क्षा कर्या विनाज वीजा मोटा चक्रवर्ति राजा सरीखो ठे.

टीकाः—ततो यथा कश्चिन्महाराजाधिराजो म्हेछादि म-
हासमंतैर्जूमंरुलं साधयति तथा अथमपि मोहराजो जस्म-
कादिजिर्जिनशासनमजिज्ञवतीति ॥ ततो लोकैः कुसंघ
जनैः तदाज्ञापरेमोहराजशासनमनतिक्रामंजिः मूढत्वाद-
विमृश्यकारिन्निरित्यर्थः एकोनूय दुष्टत्वेनैकमत्यं विधाय ॥

अर्थः—ते हेतु माटे जेम कोइ महाराजाधिराज ठे ते
म्हेछादि मोहराजावने पृथ्वीमंरुलने साधे ठे तेम आ मोहराजा पण

टीका:—कुसंध एवप्राक्वर्णितनिर्गुण साध्वादि समुदाय एववपुः शरीर स्वरूपं यस्यतत्तथा ॥ तस्मिन् जस्मक म्लेच्छस्य हिडुः संघएव स्वसैन्यं ॥ ततो यथा म्लेच्छोऽश्वादि साधने नपरजनपदमग्निं ज्वति एवं जस्मकोपि प्रबल दुःसंधवलेन जगवद्भासन मालिन्योत्पादनेन तिरस्कुरुते ॥

अर्थः—कुसंध एटले पूर्वं वर्णन कर्यो एवो गुण रहित साधु आदिकनो समूह एज ठे स्वरूप ते जेनुं एवो जस्मक ग्रहरूपी म्लेच्छनुं सैन्य दुःसंध एज ठे माटे जेम म्लेच्छ अश्व आदि साधने करीने शत्रुना देशनो पराजव करे ठे ए प्रकारे जस्मकग्रह पण बलिष्ठ एवो कुसंधनो समूह तेणे करीने जगवंतना शासनने मलिनपणुं उत्पन्न करवे करीने तिरस्कार करे ठे.

टीका:—तथा दुरंत दशमाश्वर्ये दुष्टा संयत पूजाख्यां त्याश्वर्येचः समुच्चये विसूर्जति प्रजविष्णौ ॥ एवंच सति प्रौढी स्फातिं जग्मुपि मोह एव मिथ्याज्ञान मेव लिंगिप्रज्ञत संसार मार्गस्यादि कारणत्वादति दुर्जयत्वा जागादि प्रजवत्वाच्च राजा प्रार्थिवस्तस्य कटके अनीके ॥

अर्थः—बळी दुष्ट एवा असंजतिनी पूजा नामनुं दशमं आश्वर्य प्रबलपणे प्रगट् थये ठते मोह राजानुं सैन्य मोटी उन्नति पाम्युं. मोहते मिथ्याज्ञानज ठे, ते लिंगधारीए कहेला जे संसार मार्ग तेनुं आदि कारण ठे तथा अति दुःखवने जिताय एवो ठे, तथा रागादिनुं कारण ठे, ए हेतु माटे मोह एज राजा ठे तेनुं सैन्य लिंगधारीनुंरूपी विस्तार पामे ठते.

टीका:—प्रागुक्तस्य जस्मकादेः सर्वस्यापि मोहराजप-
 ग्निदन्तत्वेन तत्कटक कल्पत्वात् ॥ अथमर्थः ॥ मोहो हि
 दुष्टमोक्षराजकल्पस्तस्य च दुःसंघसङ्घचतुरंगवलक-
 क्षितो जस्मको म्हेच्छाश्वमहासामंतकल्पः ॥ दशमाध्वं
 तु सत प्रयातिप्रवसत्वात्साहायांतरनिरपेक्षमेव द्वितीयम-
 दासामंतप्रत्यं ॥

अर्थः—पुंयं कसुं जे जस्मक महादि सर्वे ते पण मोह
 गजानुं उपकरणरूप ठे माटे तेनी सेनाने तुल्यपणुं ठे ए हेतु माटे
 या अर्थ स्फुट ठे. निधे मोहराजा ठे ते दुष्ट मूल चतुराग ठे ते
 दुष्ट संघ ठे लक्षण जेनुं पयुं चतुरंग सेन्य सहित ठे, जस्ममह ठे
 ते म्हेछ नामे महा चक्रवर्ति राजा सरखो ठे, अने दशमुं आश्वर्य
 तो पोतानी मेळेज अति प्रवस ठे माटे बीजानी सहायतानी अपे-
 क्षा कर्या यिनाज बीजा मोटा चक्रवर्ति राजा सरीखो ठे.

टीका:—ततो यथा कश्चिन्महाराजाधिराजो म्हेच्छादि म-
 दासामंतर्भूमन्त्रं साधयति तथा अथमपि मोहराजो जस्म-
 कादिजिर्जिनशासनमजिज्ञयतीति ॥ ततो लोकैः कुसंघ
 जनैः तदाज्ञापरेमोहराजशासनमनतिक्रामंभिः मूढत्वाद-
 विमृश्यकारिन्निरित्यर्थः एकीज्ञूय दुष्टत्वेनैकमत्यं विधाय ॥

अर्थः—ते हेतु माटे जेम कोइ महाराजा ठे ते
 म्हेछादि मोहराजावने पृथ्वीमन्त्रने साधे ठे ते ते राजा पण

जस्मकादि ग्रहवने जीनशासननो पराजत्र करे ते, माटे मोहराजा-
नी आझामां तत्पर एवा कुसंध लोको एकठा थइने एटले कुसंध जे
ते मूढ ठे. माटे मोहराजानी आझानुं उल्लंघन करतो नथो अने
अणत्रिचारुं करे ठे ते सर्व पुरुपोए पोतानो एकमत करीने.

टीकाः—इत्थं सकलजनप्रती तैराकोशतर्जनहीखा-
दिभिः प्रकारं राजवर्द्धतेन वयं कदर्थ्यामहे पीनयामहे उपह-
न्यामह इत्यर्थः ॥ केन हेतुनेत्याह ॥ सदागमस्य विंगिप्रथिन
मिथ्यापयोत्पथत्वप्रतिपादकस्य शुद्धसिद्धांतस्य कथयापि
धर्मदेशनाद्वारा विचारमात्रेणापि ॥ यदि हि पक्षप्रतिपक्ष
परिग्रहेण साधनरूपणोपन्यासैः प्रकृतविषये परैः सहवाद
मुपक्रमामहे ॥

अर्थः—सकल लोकने प्रसिद्ध एवा निंदा तथा तिरस्कार
तथा हीखनादि प्रकारे करीने तथा राज तेजवने पीनीए ठीए
शा हेतु माटे पीनीए ठीए ? तेनो उत्तर कहे ठे, जे खिंगधारीउप
विस्तार्यो जे मिथ्यामार्ग तेने उन्मागपणुं ठे, ए प्रकारे प्रतिपादन
करनार जे शुद्ध सिद्धांत तेनो कथाए करीने एटले धर्म वेशना-
द्वारे विचार करवा मात्रे करीने पक्ष अने प्रतिपक्षनुं ग्रहण करी
अनुमानादि प्रमाणनुं कहेवुं तेणे करीने आवातमां पर साथे वाद
विवाद करवानो उपक्रम करीए ठीए.

टीकाः—॥ तदा नविद्यस्ते किमपि कुवीरत्रित्यपि श-

द्वार्यः ॥ तथा च वयं शुद्धसिद्धांतविचारजव्येच्योऽनुजि-
घृह्योपदिशंतो नाद्वीयांसमप्युजालंजामर्हामः ॥

अर्थः—ते वलत ते कांइ करशे एम पण नथी जाणता एम अथि शब्दनो अर्थ रल्लो ठे, पटखे थ्या अमे जे जे लिंगधारीउ संबंधि खंरुन कर्युं ते सांजळो ते विवाद करवा थावशे तो तेमने सिद्धांतनी साखे जवाव थापीशुं पण तेथी जय पामता नथी. वळी शुद्ध सिद्धांततना विचारने जव्य प्राणी प्रत्ये अनुग्रहनी इद्याए उपदेश करतां लगार मात्र पण उलंजो पामवा योग्य अमो नथी.

टीकाः—॥ यदुक्तं ॥

नेत्रेर्निरीक्ष्य विपकंटक सर्प कीटान् ॥

सम्यग्यथा व्रजत तान् परिहृत्य सर्वान् ॥

कुज्ञान कुश्रुत कुदृष्टि कुमार्ग दोषान् सम्यग् ॥

विचार यत् कोत्र परापवादः ॥ इति वृत्तार्थः ॥

अर्थः—ते वात शास्त्रमां कही ठे जे, चालवुं ते नेत्रे जोइ विप, कांटा, सर्प, कीना, इत्यादिनो परिहार करी सारे मार्ग चालो. कुज्ञान, कुसिद्धांत, कुदृष्टि, कुमार्ग ते संबंधि सर्व दोषने सारी पेठे विचारो एम अमारुं कहेवुं ठे, तेमां लोकोपवाद शो ठे ? कोइ प्रकारनो जणातो नथी. ए प्रकारे थ्या ठेह्या काव्यनो अर्थ संपूर्ण थयो ॥ ४० ॥

टीकाः—॥सूरिः श्री

कुले, तेज-

जस्मकादि ग्रहयके जीनशासननो परान्नव करे ते, माटे मोहराजानी आहामां तपर एवा कुसंघ लोको एकठा यइने एटखे कुसंघ जे ते मूड ठे माटे मोहराजानी आहानुं उहंघन करतो नयो अने अणविचारुं करे ठे ते सर्व पुरुषोए पोतानो एकमत करीने.

टीका:—इत्थं सकलजनप्रती तेराकोशतर्जनहीखा-
दिजि: प्रकार: राजवर्चसेन वयं कदर्थ्यामहे पीरुयामहे उपह-
न्यामह इत्यर्थ: ॥ केन हेतुनेत्याह ॥ सद्भागमस्य लिंगिप्रथिन
मिथ्यापद्योत्पयत्वप्रतिपादकस्य शुद्धसिद्धांतस्य कथयापि
धर्मदेशनाद्वारा विचारमात्रेणापि ॥ यदि हि पक्षप्रतिपक्ष
परिग्रहेण साधनदूषणोपन्यासे: प्रकृतविषये परै: सहवाद
मुपक्रमामहे ॥

अर्थ:—सकल लोकने प्रसिद्ध एवा निंदा तथा तिरस्कार
तथा हीखनादि प्रकारे करीने तथा राज तेजवने पीनीए ठीए,
शा हेतु माटे पीनीए ठीए? तेनो उत्तर कहे ठे, जे लिंगधारीउए
विस्तार्यो जे मिथ्यामार्ग तेने उन्मागपणुं ठे, ए प्रकारे प्रतिपादन
करनार जे शुद्ध सिद्धांत तेनो कथाए करीने एटखे धर्म देशना-
द्वारे विचार करवा मात्रे करीने पक्ष अने प्रतिपक्षनुं ग्रहण करी
अनुमानादि प्रमाणनुं कहेवुं तेणे करीने आवातमां पर साथे वाद
विवाद करवानो उपक्रम करीए ठीए.

टीका:—॥ तदा नविद्यस्ते किमपि कुवीरत्रित्यपि श-

वदार्थः ॥ तथा च वयं शुद्धसिद्धांतविचारजव्येज्योऽनुजि-
घृहयोपदिशंतो नाल्पीयांतमप्युज्जालं जामर्हामः ॥

अर्थः—ते वखत ते कांइ करशे एम पण नधी जाणता
एम अपि शब्दनो अर्थ रल्लो ठे, एटखे था अमे जे जे खिंगधारीउं
संबंधि खंनन कर्युं ते सांजळो ते विवाद करवा आवशे तो तेमने
सिद्धांतनी साखे जवाव आपीशुं पण तेथी जय पामता नधी. वळी
शुद्ध सिद्धांततना विचारने जव्य प्राणी प्रत्ये अनुग्रहनी झाए उपदेस
करतां खगार मात्र पण उलंजो पामवा योग्य अमो नधी.

टीकाः—॥ यदुक्तं ॥

नेत्रैर्निरीक्ष्य विपकंटक सर्प कीटान् ॥
सम्यग्यथा व्रजत तान् परिहृत्य सर्वान् ॥
कुज्ञान कुश्रुत कृदृष्टि कुमार्ग दोषान् सम्यग् ॥
विचार यत कोप्र परापवादः ॥ इति वृत्तार्थः ॥

अर्थः—ते यात शाखमां कही ठे जे, चाखुं ते ने
विप, कांटा, सर्प, कीना, इत्यादिनो परिहार करी सोरे मां
कुज्ञान, कुसिद्धांत, कुदृष्टि, कुमार्ग ते संबंधि सर्व दोषने
विचारो एम अमारुं कहेवुं ने, तेमां सो कोपवाद सो ठे? कोइ
जणातो नधी. ए प्रकारे था ठेहा काव्यनो अर्थ संपूर्ण घये

अर्थः भीजनवद्वजोऽजनि युपधांजे य

सा संपूर्णोज्जयदेवसूरिचरणांजोजालिनीलायितः ॥ चित्रं राज-
सत्तासुयस्य कृतिनां कर्णं सुधासुर्दिनं तन्वाना त्रिवृधैर्गुरोरपि,
कवेः केन स्तुताः सूक्तयः ॥ १ ॥

अर्थः—चंद्रकुलमां श्री जिनब्रह्मसूरि यथा. ते केवा ठे ?
तो पंक्ति एवा तथा तेज प्रतापवने संपूर्ण तथा अजयदेवसुरीना
चरणरूपी कमळने विषे चरम लीलानुं आचरण करता एटले ते-
मना अंतेवासी शिष्य एवा गुरु एवा, अने कवि एवा जे जिनब-
ह्रसूरि तेमनी जे सुंदर वाणीयो ते राजसत्ताउने विषे, पंक्तितोना
कानने विषे अमृतवृष्टिने विस्तार करती देखाय ठे. माटे तेनी
स्तुति कोणे नथी करी ? एटले सर्व पंक्तितोए तेमनी वाणी बखाणी ठे.

टीकाः—॥हित्वा वाङ्मयपारट्टश्रुतिलकं यंदी प्रलोकंप्रण
प्रज्ञानामपिरंजयंति गुणिनां चित्राणि चेतांस्यहो ॥

लुंटाक्य श्रुततंद्रचंद्रमहसामव्याप्यविद्यामुभः

कस्यान्यस्य मनोरमाःसकलदिक् कूलं कपाःकीर्तयः ॥ २ ॥

अर्थः—बळी शास्त्रना पारंगामी, पुरुषोमां तिलक समान,
एवा जे जिनब्रह्मसूरि तेनो त्याग करी बीजा कया कविनी संपूर्ण
चंद्रकांतिने लुंटनारी एटले संपूर्ण चंद्रकांति समान एवी अने इजु
सुधी पण अविद्यानो नाश करती अने सकळ दिशाउमां व्यापती
एवी सुंदर कीर्त्तिउ ठे? अर्थात् एवी कोइ गुरुनी कीर्त्तियो नथी, केम-
जे लोकने दीपावनार अने लोकने प्रसन्न करे एवा ठे बुद्धिउ जे-

मनी एवा गुणी पुरुषोनां पण नाना प्रकारना चित्तने रंजन करे ठे
ए मोटुं आधर्य ठे ॥ २ ॥

टीका:—॥ माधुर्यशार्करितशर्करयारयाद्यं, पीयुषवर्षमिव
तर्कगिरा किरंतं ॥ विद्यानुरक्तवनिताजनितास्यलास्यं, हित्वाऽ-
परत्र न मेना विदुषामरंस्त ॥ ३ ॥

अर्थ:—मधुरतावने साकरनी मीठाशना गर्बने कनका
करती एटले अति मीठी एवी तर्कवाणी वने अमृतरसने दोळताज
होयने शुं ? अने सरस्वती रूप अनुरागिणी स्त्रीये उत्पन्न करी ठे
मुखचातुर्यता ते जेनी एवा जे जिनवद्वजसूरी तेनो त्याग करी वि-
द्वान लोकनां मन धीजे ठेकाणे न रमतां ह्यां ॥ ३ ॥

टीका:—॥ जज्ञे श्रीजिनदत्तयत्यधिपतिः शिष्यस्ततस्त
स्यय, सिद्धांताद्धि विधिपारतंत्र्यविषयानिख्यामनिख्यान्वितः॥
आसाद्य त्रिपदीं विधुर्वल्लिमिव व्यध्वं वृषध्वंसनं ॥ चिच्छेद
प्रतिपंधिनं सुमनसां व्यक्तक्रमप्रक्रमः ॥ ४ ॥

अर्थ:—न्यार पठी ते जिन वद्वजसूरिना शिष्य शोभाये
सहित जिनदत्तसूरी थया जे जिनदत्तसूरि विधिना पारंगानीपणा-
रूपी जेनुं नाम ठे एवी त्रिपदीने सिद्धांतधी पामीने सत्पुरुषनो
शत्रुरूप, अने धर्मनाशक एवो जे उन्मार्ग तेनो प्रगटपणे पादविदार
करता उता (वेदता हवा) ते उपर दृष्टांत थन्य दर्शननुं कहे ठे जे,
जेम विष्णुये उन्मार्गं चाखनार वलि राजानो उच्छेद कर्यो तेम ए

सा संपूर्णोन्नयदेवसूरिचरणान्नोजालिलीलायितः ॥ चित्रं राज-
सत्तासुयस्य कृतिनां कर्णे सुधासुर्दिनं तन्वाना त्रिवृधैरुरोरपि,
कवेः कैर्न स्तुताः सूक्तयः ॥ १ ॥

अर्थः—चंद्रकुलमां श्री जिनवद्वजसूरि यथा ते केवा ठे ?
तो पंक्ति एवा तथा तेज प्रतापवके संपूर्ण तथा अन्नयदेवसुरीना
चरणरूपी कमळने विषे च्रमर लीलानुं आचरण करता एटले ते-
मना अंतेवासी शिष्य एवा गुरु एवा, अने कवि एवा जे जिनव-
द्वजसूरि तेमनी जे सुंदर वाणीयो ते राजसत्ताने विषे, पंक्तितोना
कानने विषे अमृतवृष्टिने विस्तार करती देखाय ठे. माटे तेनी
स्तुति कोणे नथी करी ? एटले सर्व पंक्तितोए तेमनी वाणी बखाणी ठे.

टीकाः—॥हित्वा वाङ्मयपारदश्चतिलकं यंदी प्रलोकंपृण
प्रज्ञानामपिरंजयंति गुणिनां चित्राणि चेतांस्यहो ॥

हुंटाक्य श्युततंद्रचंद्रमहसामद्याप्यविद्यामुपः

कस्यान्यस्य मनोरमाःसकलदिक् कूलं कपाःकीर्त्तयः ॥ २ ॥

अर्थः—वळी शास्त्रना पारंगामी, पुरुषोमां तिलक समान,
एवा जे जिनवद्वजसूरि तेनो त्याग करी बीजा कया कविनी संपूर्ण
चंद्रकांतिने हुंटनारी एटले संपूर्ण चंद्रकांति समान एवी अने हजु
सुधी पण अविद्यानो नाश करती अने सकळ दिशाउमां व्यापती
एवी सुंदर कीर्त्तिउ ठे? अर्थात् एवी कोइ गुरुनी कीर्त्तियो नथी, केम-
जे लोकने दीपावनार अने लोकने प्रसन्न करे एवा ठे बुद्धिउ जे-

नी एवा गुणो पुरुषोनां पण नाना प्रकारना चित्तने रंजन करे ठे
मोडुं आध्वर्य ठे ॥ २ ॥

टीका:—॥ माधुर्यशार्करितशर्करयारयायं, पीयुषवर्षमिव
तर्कगिरा फिरंतं ॥ विद्यानुरक्तवनिताजनितास्यलास्यं, हित्वाऽ-
परत्र न मेना विष्टुपामरंस्त ॥ ३ ॥

अर्थ:—मधुरतावने साकरनी मीठाशना गर्वने कमका
करती एटखे अति मीठी एवी तर्कवाणी वने अमृतरसने ढोळताज
होपने शुं ? अने सरस्वती रूप अनुरागिणी स्त्रीये उत्पन्न करी ठे
सुखचातुर्यता ते जेनी एवा जे जिनवद्वजसूरी तेनो त्याग करी वि-
छान लोकनां मन वीजे ठेकाणे न रमतां ह्वां ॥ ३ ॥

टीका:—॥ जज्ञे श्रीजिनदत्तयत्नधिपतिः शिष्यस्ततस्त
स्यप, सिद्धांताद्धि विधिपारतंत्र्यविषयात्त्रिख्यामत्रिख्यान्वितः॥
आसाद्य त्रिपदीं विधुर्वलिमिव व्यध्वं वृषध्वंसनं ॥ चिच्छेद
प्रतिपंथिनं सुमनसां व्यक्तक्रमप्रक्रमः ॥ ४ ॥

अर्थ:—न्यार पठी ते जिन वद्वजसूरिना शिष्य शोचाये
सहित जिनदत्तसूरी थया जे जिनदत्तसूरि विधिना पारंगामीपणा-
रूपी जेनुं नाम ठे एवी त्रिपदीने सिद्धांतथी पामीने सत्पुरुषनो
शत्रुरूप, अने धर्मनाशक एवो जे उन्मार्ग तेनो प्रगटपणे पादविहार
करता ठता (वेदता ह्वा) ते उपर दृष्टांत अन्य दर्शननुं कहे ठे जे,
जेम विष्णुये उन्मार्गं चाखनार वलि राजानो उच्छेद कर्यो तेम ए

वात अन्यदर्शनीनां शास्त्रमां ठे जे एक समे दैत्यनो अधिपति वशि
 राजा महा बलवान थयो तेणे इंद्रने जीती इंद्रासन उपरथी काढं
 मूक्यो, पठी ते गादी उपर वलिराजा इंद्र थयो, तेणे पोताना इं
 द्रासननी दृढताने अर्थे पोताने अर्थे पृथ्वी उपर आवी नर्मदा नर्द
 उपर यज्ञ करवा मान्या ल्यारे जगत्पालक विष्णुये ते अन्याय जोइ
 अवतार लीधो पठी वामणु रूप करी ब्रह्मचारीनो वेप जे दंन क
 मंरुलु, कौपीन, मृगचर्म, इत्यादि धारण करी कपटथी वलिराजाना
 यज्ञमां गया अने त्रण रुगलां पृथ्वी भागी, पठी पोतानुं वीराट रूप
 प्रगट करी वे रुगलांमां सर्व जगत् जरी लीधुं अने श्रीजुं रुगलुं
 वळी राजाथी न अपायुं ल्यारे तेना उपर पग मूकी पाताळमां चांपी
 घाल्यो, अने एनी सर्वे राज्यसमृद्धि इंद्रने आपीने पाठो इंद्रासने
 वेसानयो इत्यादि सविस्तर कथा वामनपुराणथी जाणवी.

टीकाः—॥खावण्यायसथो यथा पतिरपां नो पर्वतक्षोजितः
 शृंगीव युसदां सुवर्ण सुत्रगो नोच्चैः सुरागाश्रयः॥ यः कल्पदुरिव
 द्युतार्पित फलो नोद्यत्सदापह्वयः, साम्यं यस्य तथापिशस्य
 यश सस्तः कुर्वते वाशिशाः ॥ ५ ॥

अर्थः—वळी ते केवा ठे ? तो खावण्य मात्रने र्हेवानुं पर
 रुप, जेम जखने र्हेवानुं घर समुद्र ठे तेम, तेमां थाटसुं शिशो
 ठे जे समुद्र मंयन कथुं ल्यारे पर्वतवने समुद्रने क्षोत्र यपोठ, अने
 था थाचार्य कोइ जगाण क्षोत्र पाम्या नथो. वळी तुंचा मेळवंत
 ना जेवो सुंदर ठे वर्ण जेमनो प्या ठे, देवताने प्रसन्न करे पशो
 मेळवंत सारा रंगनो पटछे रागनो थाश्रय ठे अने आ थाचार्य

रागने रहेवानो आश्रय नधी एटलुं विशेष. वळी सारा पदसव
वाळो जे कदपवृक्ष तेना जेवा, पण तेमां आटलुं विशेष ठे जे आ
आचार्यने कोइ दिवस आपत्तिनो खव पण उत्पन्न थयो नधी, तो
पण वाळ पुरुषो ठे ते, वखाणवा योग्य ठे यश ते जेमनो एवा आ
राचार्य तेमनी पूर्वे कही एवी उपमाउ तेमने करे ठे ॥ ५ ॥

टीका:—॥तस्य श्रीजिनचंद्रसूरिरत्नवट्टिष्ठावतं, सस्ततो
नायेन वित्तन्यता कुवलयामोदं बुधानं दिना ॥ सर्वस्याः सु-
जगत्तविष्णुमवनेः शुक्लद्वितीयेषुवस्केनो मंजुदिदृक्वस्तनु
कलमौन्मुख्यमापादिताः ॥ ६ ॥

अर्थः—त्यार पठी जिनदत्तसूरिना मोटा शिष्य श्री जिन-
चंद्रसूरि थया. पंक्तिने थानंद पमारुनार एवा, जेणे पोताना प्र-
तापे करीने समस्त पृथ्वीना लोकने थानंद विस्तार्यो. तथा तेनुं
साहं जाग्य विस्तार्युं, तेमनी सुंदर अजवाळी या पद्दनी योजना
चंद्रमानी पेठे शिघ्रपणे जोवाने कोण पुरुषो उत्साह्यंत थया नहि ?
अर्थात् सर्वे पण थया ॥ ६ ॥

टीका:—विश्वत्रयेप्यजय्य श्री मदनकांतहृदयवासृक्त्या ॥
वरवर्णिन्या प्रीयत-यस्य जनो जयविष्ठासिन्या ॥ ७ ॥

अर्थः—वळी प्रण जगतमां जेने जीतया समर्थ नधी एवां
अनेकांत मननी सुंदर संसारमां विष्ठास न करतां एवी निर्दोष
वाणीवने जेणे लोक प्रसन्न कर्यां ठे एवा ॥ ७ ॥

टीकाः—अंतःसंसदमर्ककर्कशलसत्कर्कदणुतव्याहृतिसूक्-
 प्रावाहुकगर्वचर्वणचणप्रखन्मनीपाजुपः ॥ शिष्यस्तस्य
 यतीश्वरो जिनपतिर्जग्रंथसग्रंथधोग्रंथत्याग्यपि संघपट्ट
 विवृत्तिं स्पष्टाजिधेयामिमान् ॥ ७ ॥

अर्थः—सजाने त्रिपे सूर्य जेवा आकरा अने शोचता एवा
 जे तर्क तेणे करीने अज्यास करी एवी जे उक्तिउ तेने उत्पन्न क-
 रनार एवा जे वादि लोको तेमनो जे गर्व तेने नाश करवा समर्थ
 एवी देदीप्यमान जे बुद्धि तेणे सहित एवा जे जिनचंद्रसूरि तेम-
 ना शिष्य जिनपति नामे यतिना अधिपति यया ते निर्ग्रंथे तोपण
 ग्रंथ एटले शास्त्र अथवा आग्रंथ तेने रचता ह्वा, एटले विचार
 करवा योग्य एवी अने प्रगटपणे जेनो अर्थ ठे एवी संघपट्टकनी आ
 प्रकारनी टीकाने करता ह्वा ॥ ७ ॥

ए प्रकारे जिनवृद्धसूरिना शिष्य श्री जिनदत्तसूरि तेमना
 शिष्य श्री जिनचंद्रसूरि तेमना शिष्य श्रीजिनपतिसूरि तेमनी
 करेखी टीका समाप्त थइ.

॥ अक्षर गणनया १०२४०० श्लोक बंधन ३२०० इति प्रमाणं ॥

॥ इति संघपट्टक वृत्तिः समाप्ता ॥

टीकाः—अंतःसंसदमर्ककर्मकर्मशस्त्रसत्कर्मदण्डव्याहृतिसृक्-
 प्रावाहुकगर्वचर्वणचणप्रखन्मनीपाजुपः ॥ शिष्यस्तस्य
 यतीश्वरो जिनपतिर्जग्रंथसग्रंथधोर्ग्रंथत्याग्यपि संघपट्ट
 विवृत्तिं स्पष्टात्तिधेयामिमान् ॥ ७ ॥

अर्थः—सजाने त्रिपे सूर्य जेवा आकरा थने शिञ्जता एवा
 जे तर्क तेणे करीने अज्यास करी एवी जे उक्तिउं तेने उत्पन्न क-
 रनार एवा जे वादि लोको तेमनो जे गर्व तेने नाश करवा समर्थ
 एवी देदीप्यमान जे बुद्धि तेणे सहित एवा जे जिनचंद्रसूरि तेम-
 ना शिष्य जिनपति नामे यतिना अधिपति थया ते निग्रंथ ठे तोपण
 ग्रंथ एटले शास्त्र अथवा आग्रंथ तेने रचता हवा, एटले विचार
 करवा योग्य एवी थने प्रगटपणे जेनो अर्थ ठे एवी संघपट्टकनी आ
 प्रकारनी टीकाने करता हवा ॥ ७ ॥

ए प्रकारे जिनवल्लभसूरिना शिष्य श्री जिनदत्तसूरि तेमना
 शिष्य श्री जिनचंद्रसूरि तेमना शिष्य श्रीजिनपतिसूरि तेमनी
 करेली टीका समाप्त थइ.

॥ अक्षरं गणनया १०२४०० श्लोक बंधन ३२०० इति प्रमाणं ॥

